

श्रीः
कविवर्य
मोरोपंतांचे समग्र ग्रंथ.

५

मंत्र भागवत.

(ह्यांत च मंत्रमयभागवताचा समावेश केला आहे)

संपादक व प्रकाशक
रामकृष्ण दत्तात्रेय पराडकर.

मुद्रक
अच्युत चिंतामण भट.

‘ यशवंत ’
छापखाना पुणे.

सन १९१४

256183

हे पुस्तक रामकृष्ण दत्तात्रेय पराडकर यांनी पुणे येथे अच्युत वितामण भट
ह्यांच्या 'यशवंत' छापखान्यांत छापून प्रसिद्ध केलें.

उपोद्धात.

[लेखकः—दत्तो वामन पोतदार, बी. ए.]

अद्य शमते, सुख गमते, मन रमते जैवि दिव्यसंगीती.

—मोरोपंत.

आर्यसंस्कृतीच्या दृढपरिणामकारक ग्रंथांमध्ये श्रीरामायणभारत या जोडीबरोबर च श्रीमद्भागवताची हि गणना सर्वानुमतें करण्यांत येते.

१. श्रीभागवत- वर्तमानकालीन आर्यमनाचें पृथक्करण केलें असतां त्यावर माहात्म्य. या ग्रंथत्रयीचा संस्कार किती प्रबळ झाला आहे तें तेव्हां च दिसून येईल. वेद व वेदांगें यांचा साक्षात्परिचय व प्रत्यक्ष संबंध कमी होत होत भारतभागवतादिक पुराणेतिहासग्रंथार्नी हळूहळू जनतेचें मन काबीज केलें.

२. या तिन्ही ग्रंथांत हि कालानुक्रमानें श्रीमद्भागवत हें अर्वाचीन आहे. आज कैरू शतकें त्याचीं पारायणें या देशांत चालूं आहेत. त्यांत वर्णिलेल्या कृष्णचरित्रानें आसेतुहिमाचल अनेक भाविक जन आकर्षिता-न्तःकरण होत्साते त्याचे श्रवणमननांत गर्क होऊन गेलेले दिसतात व तें अनेकवार वाचून हि ' वयं तु न वितृप्याम स्वादु स्वादु पदे पदे ' असा प्रेमोद्गार मिटव्या मारित काढितात. ' हरिलीलें ' त भागवताचें महत्त्व असें वर्णिलें आहेः—

वेदः पुराणं काव्यं च प्रभुमित्रं प्रियेव च ।

बोधयंतोति ह प्राहुस्त्रिवद्भागवतं पुनः ॥ १० ॥

३. भक्तांचें निशाण फडकाविणाऱ्या महाराष्ट्रीय साधुसंतांच्या सर्व इमारतीचा हा ग्रंथ तर पाया च होय. यांतल्या प्रेमकथा वाचून ते

प्रेमसागरांत यथेच्छ डुवतात व त्यांच्या भक्तिभावाला भरती येते. ह्या ग्रंथाच्या श्रवणानें “ज्ञानं कृतार्थं जन्मुनि; उरलं कर्तव्यं काय हो! आतां ?” (द. स्कं. ६०३) या उद्धवोक्तीप्रमाणें आपल्या जन्माचें साफल्य झालें, अशी कोट्यवधि हिंदुधर्मीयांची परम श्रद्धा आहे.

४. या ग्रंथाचे बारा स्कंध असून अध्यायसंख्या ३३२ आहे. ग्रंथ सुमारे १८००० अठरा हजार आहे. वेदान्तविषय आला तेथें ग्रंथाला काठिण्य झालें आहे. सर्वच ग्रंथ जरी लोकप्रिय आहे तरी त्यांतल्या त्यांत दशम व एकादश ह्या स्कंधांची मान्यता अधिक आहे. दशमांत रसाळ कृष्णकथा असून एकादशांत भक्तियोगाचें सरहस्य व सांगोपांग विवेचन आहे.

साहजिकच आहे की, अशा ग्रंथांतील भक्तिप्रेमामृत सर्वत्रांस चाख-विण्याची इच्छा अनेक महाराष्ट्रीय संतकर्वीस झाली व तदनुसार त्यांनी आपल्या प्रासादिक वाणीचा व्यय केला. महाराष्ट्रांत मोरोपंतांच्या पूर्वी होऊन गेलेल्या कवीपैकी बहिरा पिसा-जातयेद, शिवकल्याण, एकनाथ, कृष्णदयार्णव, विष्णुदासनामा, माधवसुत, श्रीधर, जयरामस्वामी, ज्योतीपंतदादा इत्यादि मराठी कवींनी मराठींत भागवताची रचना केलेली आहे. यांपैकी बहुतेकांनी दशमाचेंच गायन केलेलें आहे. पैकीं कृष्णदयार्णवांची हरिवरदा, शिवकल्याणांची रासपंचाध्यायी व एकादशावरील एकाकारटीका वगैरे कित्येक छापून प्रसिद्ध झाल्या आहेत. ज्ञानेश्वरकालीन बहिरा पिसा याची दशमावरील गोड टीका माझ्या संग्रहीं आहे. नाथांची दशमावरील टीका नुकतीच उपलब्ध झाली आहे. बाकीच्या बहुतेक श्रुतमात्रच आहेत. ज्योतीपंतदादा यांनी मात्र संबंध भागवतावर आणि ती हि एक अभंगवद्ध व दुसरी ओवीवद्ध अशी रचना केलेली आहे. दादा हे पंतांचे समकालीन होते. (भा. इ. सं. मं. चा अहवाल शके १८३४).

६. या सर्व अवतारांची परस्परांची तुलना करणे अगत्याचें असून पुष्कळ फलदायक होईल. विशेषतः ज्योतीपंतदादा पंतांचे समकालीन असल्यानें अशी तुलना अवश्यमेव व्हावयास पाहिजे. परंतु योग्य साधनांचे अभावीं तूर्त तें शक्य नाहीं. तथापि पुढे मागे केव्हां तरी या सर्व अवतारांची परीक्षा करणे जरूर आहे व त्या वेळीं मोरोपंतांच्या मंत्रभागवताचा हि विचार परीक्षकांस करावा लागेल.

या सर्व संतकवींचा उद्देश भक्तिसुख लुटविण्याचा च मुख्यत्वेकरून होता. 'श्रीकांतसंघशोगान' करावें व आपण उद्धरून लोकाना हि उद्धरावें,

७. पंतांचा भागवत-या हेतूनें तें आपापलीं काव्ये निर्माण करिते झाले.
रचनेचा हेतु. 'पंढरीच्या मोठ्या भुतानें' मोरोपंताना हि झपाटलें होतें !
आपल्या ऐन उमेदीत जेव्हां त्यानीं सरस्वतीचा वीणा

झाडण्यास सुरुवात केली तेव्हां च जाहीर केलें कीं,

हरिपादयुगस्मरणप्रवर्णे । भगवज्जनदिव्यकथाश्रवणे ।

चतुरे रसिके समय क्रमणे । सुख अन्य नसे चि भवभ्रमणे ॥

अखेरपर्यंत 'प्रेमें गायिन युष्मदद्भुतयशे, नाचेन युष्मज्जनी' ही च त्यांची महत्वाकांक्षा होती; कारण,

अमृताची एक चि, हरिचरिताच्या पाहतां अपार चवी, १०।७७९

असा त्यांचा प्रत्यय होता. श्रीमद्भागवतानें हि त्यांना हें च शिकविलें होतें. पहा:—

मृषा गिरस्ता ह्यसतीरसत्कथा न कथ्यते यद्भगवानधोक्षजः ।
तदेव सत्यं तदु हैव मंगलं तदेव पुण्यं भगवद्गुणोदयम् ॥

४८ द्वा. स्कं.

अन्य प्रकारानीं वाणीचा व्यय करणे त्यांस कधीं हि रुचलें नसतें-
ते स्पष्ट च लिहितात:—

सुयश न जयांत हरिचें चित्र हि गुणभवन कवन तें अशुची;
त्यांत सुमति नर न रमति पळ ही, बहु मानिती तया पशु चि. १।८

८. पंत पुराणिक होते. नित्य रामायण-भारत-भागवत ह्या ग्रंथांचा व्यासंग त्यांना करणें पडे. आर्षी च त्यांचें मन भाविक आणि प्रेमळ; तशांत व्यवसाय हि आवडीचा मिळाला. मग काय विचारावें ? दुघांत साखर पडली ! पंतांच्या ग्रंथांवरून असें स्पष्ट लिहिण्यास हरकत नाहीं कीं, या ग्रंथांतील कथोपकथा त्यांच्यापुढें हात जोडून सदैव उभ्या असत. भक्तिप्रेमानें आंतून रंगून गेलेलें पंतांचें चित्त अहोरात्र तन्मय झालेलें दिसतें. अशा स्थितींत,

कीं मागें गुप्त उभा अससि प्रेमें उभारुनी बाहे,

तरि काय बाळकाचे तूं सादर बोल ऐकसी बा ! हे ?

असा विश्वासमूळक संशय त्यांना वाटे. किंवहुना, आपल्याला निमित्तमात्र करून तो 'बोलविता धणी' च ही सर्व लीला कौतुकानें घडवीत आहे, असें हि त्यांस वाटल्यावांचून राहिलें नाहीं. मंत्रभागवतांत हि त्यांची ही विश्वासवृत्ति पुढील सुंदर आर्यारूपानें प्रकट झाली आहे:—

यश अत्यद्भुत अमित प्रकटी सज्जनसुखार्थ सकलेश;

वदला तो चि मयूरा, 'तूं ही हें गावयासि सकलेश.'

९. पंतांचा भाविक हेतु प्रकारांतरानें हि व्यक्त होत आहे. 'नमो भगवते वासुदेवाय' या जपी लोकांच्या प्रिय एकादशाक्षरी मंत्राचें बंधन आपणाला घालून घेण्यांत पंतांचा दुसरा काय हेतु असेल ? मंत्रभागवतांतील व विशेषतः पुढें सिद्ध केल्याप्रमाणें आर्षी रचलेल्या दशमस्कंधांतील अस्खलित वाक्प्रवाह पाहिला म्हणजे पंत चित्रकाव्य करण्यास बसले आहेत अशी शंका सुद्धां मनास शिवत नाहीं. या काव्यप्रवाहाचा लोंढा त्यांच्या अंतःकरणांतून इतक्या वेगानें बाहेर पडत होता कीं, भाविकपणानें पुण्यप्राप्तीकरतां स्वीकारलेल्या मंत्रवर्णांचें

लोढणें केवळ 'पदरीं पडलें आणि पवित्र झालें' असें च पंताना वाटत असल्याचें त्यांच्या पुढील उद्गारावरून दिसतें:—

परि मंत्रवर्ण अडविति; आदरिले गुरु कसे न मानावें? ५१६२

१०. पंतांच्या काव्यांत अनेक कौटुम्बिक व व्यावहारिक नीतितत्त्वे खेचून भरलेलीं आढळतात व त्यावरून तत्तत्त्वप्रतिपादनार्थ ते काव्य करण्यास प्रवृत्त झाले असावे असा कित्येक वेळां समज होतो. परंतु वस्तुस्थिति तशी दिसत नाही. त्यांची यमकाधीनता च यास पुष्कळ अंशीं कारणीभूत आहे. एवढें मात्र खरें कीं, पंत केवळ भाषडे भाविक नसून त्यानीं च सुचविल्याप्रमाणें 'चतुर' व 'रसिक' आहेत; व भारत-रामायणांसारखे नीतितत्त्वानीं गजबजून गेलेले ग्रंथ त्यानीं हातीं घेतले असल्यामुळें त्या तत्त्वांची छाया हि त्यांच्या काव्यांतून उत्कटत्वानें प्रतिबिंबित झाली आहे. परंतु 'उपदेशयुजे'पेक्षां 'शिवेतरक्षतये' करतां च ते प्रामुख्यानें उद्युक्त झाले आहेत. शिरोभार्गी उद्धृत केलेल्या गीत्यर्थांत हि अवशमनाला च प्रथम स्थान देण्यांत आलेलें आहे, ह चाणाक्ष वाचकांच्या लक्ष्यांत आलें च असेल.

११. कृष्णविजय तर पंतानीं आधीं च गायला होता; मग पुनः 'भागवतमंत्रमुक्तामणिमाला' (हें पंतकृत मंत्रभागवतांतील पूर्वीं च रचलेल्या दशमस्कंधाचें नांव; पुढें पहा.) रचण्याचें कारण काय ? 'श्रीरामायण गाथिलें तरि पुन्हां गावें चि ऐसैं करी' या पंतोक्तीवरून भगवत्कथा पुनःपुनः गाण्याचा मोरोपंताना हव्यास होता हें खरें आहे. तथापि मंत्रांचें कवच कशाला ? केवळ चित्रकवनार्थ तर नव्हे च. अर्थात् आपल्या भक्तिसुखार्थ च. हरिवंशांत कृष्णचरित्र च आहे; मग तो कां रचला ? तर यजमानसुखार्थ त्यांच्या च आज्ञेवरून, हें पंतानीं स्वतः च सांगितलें आहे. शिवाय 'भागवतमंत्रमुक्तामणिमाला' हीं 'ऐसे साष्टशताच्छ-मंत्रमणि हे, यांची असी वोविली.' ही १०८ मंत्रसंख्या हि पंतांचा भाविक-

पणाचा हेतु उघड करित आहे. मंत्ररामायणांत खुद्द पंतानीं मंत्रांचें महत्त्व वर्णिताना लिहिलें आहे कीं,

**नृपमुद्रांकित पत्र प्रजेसि होतें जसें शिरोधार्य,
प्रभुचरित मंत्रचिहित, यास्तव धरितील मस्तकीं आर्य.**

१२. पंत हे 'आपुलिया सुखस्वार्था'। केली च करावी हरिक्रिया' या पंथाचे होते, हें प्रस्तुत ग्रंथाच्या अंतःस्वरूपावरून हि सिद्ध होतें. तत्त्वज्ञान आलें, वेदान्तविवरण आलें कीं पंतानीं हात आखडला च म्हणून समजावें. कथाभाग आला कीं पंतांची गाडी घांटांतून बाहेर पडल्याप्रमाणें चाळू व्हावयाची ! असो.

आर्याभारतरचनेचें प्रचंड कार्य समाप्त झाल्यावर पंत पुन्हां कृष्णचरित्राकडे वळले. 'पुन्हां' म्हणण्याचें कारण असें कीं, त्यांनीं कृष्णविजय १३. मंत्रभागवताचा भारतापूर्वी च सिद्धीस नेला होता. भारत उरकल्या- काल. वर रामकृष्णांच्या कथा च पुनःपुनः गाण्यांत पंत गढून गेले यांत मोठेसें आश्चर्य नाहीं. मंत्र-भागवतरचनेचा नक्की काल ठरविण्यास असावें तसें साधन नाहीं. तथापि, पंतकाव्यांचे प्रस्तुतचे पंतवंशीय, रसिक व बुद्धिमान संपादक व माझे मित्र रा. रामकृष्ण दत्तात्रेय पराडकर यांनीं याविषयीं एक निबंध नुकता च भारत-इतिहास-संशोधक मंडळापुढें वाचून 'केसरी' -द्वारा चर्चार्थ प्रसिद्ध केला. त्यांत त्यांनीं जी सिद्धि केली आहे ती सर्वसंमत होण्यासारखी असल्यामुळें त्यांचा निबंध च येथें समग्र उतरून येणें प्रशस्त आहे.

[पंतानीं आपल्या आवडत्या आर्यावृत्तांत ज्याप्रमाणें व्यासांच्या भारताचें रूपांतर केलें आहे तसें च भागवताचें हि केलें आहे. परंतु, ह्या दोन ग्रंथांच्या रचनेच्या पद्धतींत मात्र फरक दिसून येतो. म्हणजे व्यासभारताचें

मराठी आर्यावद्ध रूपांतर करण्याचा हेतु मनांत धरून आर्याभारताची रचना जशी क्रमानें केलेली दिसते, तशी मंत्रभागवताची दिसत नाही.

पंतार्नी मंत्रभागवताची रचना आरंभापासून हेतुपूर्वक केलेली नसून, प्रथम भागवतांतील दशम स्कंधावर च मंत्रवद्ध आर्या रचिल्या व तेवढ्या प्रकरणाला “ श्रीभागवतमंत्रमुक्तामणिमाला ” असें स्वतंत्र नांव हि दिलें व शेवटीं

‘ ऐसे साष्टशताच्छमंत्रमणि हे यांची असी वोविली ’

अशा रीतीनें ह्या भागवतमंत्रमुक्तामणिमालेची मंत्रसंख्या हि निश्चित केली. परंतु भारताप्रमाणें आपल्या हातून साग्र भागवतरचना हि व्हावी असा काहीं मित्रांचा आग्रह पडल्यामुळें त्यांनीं भागवतरचनेचें काम हातीं घेतलें व पूर्वीं निराळ्या नांवानें रचलेल्या दशम स्कंधाला च १ ते ९ व ११ ते १२ ह्या स्कंधांची मागून पुढून जोड देऊन मंत्रभागवत तयार केलें.

आतां असें मानण्याला मूळ पोथी, कविकालीन पत्रव्यवहार किंवा हुना मंत्रभागवत च ह्यांमध्ये काय काय प्रमाणें आढळतात ह्यांचा क्रमानें विचार करूं.

पहिलें प्रमाण पोथी. सर्व मंत्रभागवताची पोथी पाहिली असतां दशम स्कंधाचें भिन्नत्व अनायासें लक्ष्यांत येतें; व तेवढ्या च पोथीचा अधिक जुनेपणा हि मनाला निर्विवाद पटतो. ह्याशिवाय एखाद्या स्वतंत्र ग्रंथाला जोडावा त्याप्रमाणें दशम स्कंधाला उपोद्घात व उपसंहार जोडला आहे. उपोद्घात नमनात्मक असून बारा आर्यांचा आहे, व त्यांमध्ये आद्याक्षरार्नी ‘ श्रीमानुरुगायो मुकुंदो जयति ’ असें वाक्य साधलें आहे. दशम स्कंधाची रचना क्रमप्राप्त झाली असती तर मधल्या च स्कंधाला तेवढा उपोद्घात व उपसंहार जोडण्याचें सयुक्तिक कारण दिसत नाही. काव्यसंग्रहकारार्नी दशम स्कंधाच्या अखेरचे श्लोक छापले आहेत. पण, आरंभार्न्या बारा आर्यांचें यथार्थत्व त्यांना न कळल्यामुळें, तो कोठला तरी

निराळा किंवा प्रक्षिप्त भाग आहे असें मानून त्यानी त्या आपल्या प्रतीतून वगळल्या आहेत; पण अर्थात च ती चूक आहे.

तसें च प्रत्येक पृष्ठावर डब्या अंगच्या समासांत जे मंत्रांक लिहिले आहेत ते हि भागवतमंत्रमुक्तामणिमालेचें स्वातंत्र्य सिद्ध करीत आहेत. दशम स्कंधांत जो मंत्र साधला आहे तो च सर्व मंत्रभागवतांत हि आहे. पण, ' नमो भगवते वासुदेवाय ' ह्या मंत्राच्या १०८ आवृत्त्यांत कृष्णकथा गाण्याचा कटाक्ष दशमस्कंधांत जसा स्पष्ट दिसून येतो तसा इतरत्र दिसून येत नाही. इतर स्कंधांतील मंत्राना संख्येचें विशिष्ट बंधन नाही. दशम स्कंधाच्या अखेरच्या आर्थेंत

‘ भागवतमंत्रमुक्तामणिमाला त्या चि वाहिली देवा ’

अशा रीतीनें कवीनें ह्या प्रकरणाचें स्वतंत्र नामकरण केलें आहे; इतकें च नव्हे, तर ह्या प्रकरणाचा समासिलेख हि ' इति श्रीमंत्रभागवते दशम स्कंध समाप्तः ' असा नसून ' इति श्रीमद्भागवद्भक्तानुचर श्रीरामनंदन-मयूरकृतिविरचिता श्रीभागवतमंत्रमुक्तामणिमाला समाप्ता ' असा आहे. ह्यावरून श्रीभागवतमंत्रमुक्तामणिमाला हा आरंभी मंत्रभागवतांतील दशम स्कंध नसून, कृष्णाविजयाप्रमाणें एक स्वतंत्र ग्रंथ म्हणून कांहीं दिवस होता हें स्पष्ट आहे.

दुसरें प्रमाण पत्रव्यवहार. चातुर्मास्यांच्या दत्तरांत पंतांचीं जीं पत्रें आहेत त्यांपैकीं दोन पत्रांत भागवतविषयक उल्लेख आढळून येतात. पहिल्या पत्रांत विठोबा आपणा चातुर्मास्यांचे चिरंजीव मैराळबाबा ह्याना उद्देशून, ' नवम वाचण्यांत आहे. ११, १२ वाचून पाठवूं. ' असें लिहिलें आहे. तसें च पंतांनीं दुसऱ्या कोणाकडून लिहविलेल्या दुसऱ्या एका पत्रांत ' पुस्तकें आणविलीं तीं पाठविलीं आहेत. ३ श्रीमद्भागवत-१ नवम, १ येकादश, १ द्वादश, १ महद्विज्ञापना येसी चार पुस्तकें पाठविलीं आहेत. येऊन पोहोंचलीयाचें उत्तर पाठवावें, ' असा मजकूर आहे.

ह्यावरून दोन्ही पत्रांत दशम स्कंधाचा कोठें च उल्लेख नाहीं हें लक्ष्यांत येईल.

पहिल्या पत्रांतील उल्लेखावरून असें म्हणतां येतें कीं, पंतार्नीं श्रीभागवतमंत्रमुक्तामणिमाला ह्या नांवानें पूर्वी रचलेल्या दशम स्कंधाला मागल्या पुढल्या स्कंधांची जोड देऊन साग्र भागवतरचना केली आहे, असें मैराळबोवाला कळल्यानंतर त्यानें अर्थात् आपल्या संग्रहां नव्हत्या तेवढ्या च भागाची म्हणजे १ ते ९ व ११ ते १२ ह्या स्कंधांची नकल करण्यासाठीं पंतांकडे मागणी केली. पण, त्या वेळीं ते सर्व स्कंध रचून झाले असले तरी एखाद्याकडे नकल करून घेण्यास पाठविण्याइतक्या पूर्ण स्वरूपांत ते तयार नव्हते.

दुसऱ्या पत्रांतील उल्लेखावरून असें दिसून येतें कीं, १ ते ९ व ११ ते १२ हे स्कंध नकल करण्याजोगे तयार झाल्याबरोबर, प्रथम मागणी करणाऱ्या मैराळबोवाकडे पाठविले न जातां मध्यंतरीं दुसऱ्या च कोणाकडे पाठविले गेले व पुनः मैराळबोवांचा तगादा लागल्यावर ते परत आणवून मग त्यांचेकडे पाठविले. ह्या दुसऱ्या पत्रावर कार्त्तिक वद्य ७ बुधवार ही मिति आहे. ही मिति १७०७ शकांत येते. ह्यावरून मंत्रभागवतरचनेच्या काळाचा अंदाज करितां येतो.

तिसरें प्रमाण मंत्रभागवत च. पंतार्नीं मंत्रभागवताच्या तीन माळा केल्या आहेत. बारा स्कंध मिळून असलेल्या भागवताच्या ह्या अडनिड्या तीन माळा करून त्या देवाच्या गळ्यांत घालण्याचें पंताना काय कारण? प्रत्येक स्कंध हें एक पुष्प मानून व अशीं स्कंधरूपीं बारा पुष्पें गोवून तयार केलेली माळा भगवद्भक्त पंतार्नीं प्रभूच्या कंठीं घातली असती तर कांहीं विषडलें नसतें. इतकें च नव्हे तर, तो च कोटिक्रम कदाचित् सयुक्तिकहि झाला असतां पण पंत अगोदर च दशम स्कंधाला “ भागवतमंत्रमुक्तामणि-माळा ” म्हणून बांधून गेलेले ! तेव्हां आतां प्रत्येक स्कंधावर माळेचें

रूपक करून हें बारा माळांचें लोटणें देवाच्या गळ्यांत बांधण्यापेक्षां अगदीं अपरिहार्य अशा तीन माळा वाहून च आपण मोकळें व्हावें असें त्यानीं ठराविलें असावें. एरवीं ११, १३ किंवा १०८ ह्या संख्याना जसें कांहीं वैशिष्ट्य आहे तसें तीन ह्या संख्येला नाहीं; निदान तितकें नाहीं. सारांश, पंतांनीं मंत्रभागवताच्या तीन माळा केल्या, ह्या साध्या दिसणाऱ्या गोष्टींत हि बीजरूपानें एक ऐतिहासिक शोध वास करीत आहे.

येथपर्यंत पुढें मांडलेलीं प्रमाणें विचारांत घेतलीं म्हणजे, मंत्रभागव-
ताच्या उपसंहारांतील २।३ श्लोकांतून हि सदर प्रमाणाना आधारभूत
असा अर्थ निघतो; किंबहुना तसा अर्थ केला नाहीं तर समाधानकारक व
सरळ असा अर्थ लागत नाहीं असें हि मला वाटतें. ते पूर्वोक्त श्लोक
घुटील प्रमाणें:—

श्रीराम द्रवुनि स्वयें चि करवी ऐसी नवी योजना:

सामग्री अधनासि दे, करि धनी त्याच्या गृहीं भोजना.

हैं काय प्रभुला अशक्य हृदया ! कां चित्र भासे तुला ?

क्रीडार्थे प्लवगांसि योजुनि रची सिंधूंत हा सेतुला. २

भक्तास्यै राम आज्ञा करि मज पाहिली त्या जशी नारदास्यै,

प्राणी ऐसें चि लोकीं त्रिभुवनगुरुनै तारिलें फार दास्यै.

उत्साह प्रेम देतो, स्वयश जडमुखें आदरें बोलवितो,

विश्वात्मा सज्जनांचीं कविशुकवचनै मस्तकें डोलवीतो. ५]

१४. वरील निबंधांतील मजकुराच्या स्पष्टीकरणार्थ येथें मंत्रभागव-
ताच्या पंतलिखित पोथींचें थोडें वर्णन देतो.

पोथीचे कागद पूर्वकाल (Portuguese) असून त्यांतील गर्भ-
चिह्ने (water-marks) हि भिन्न आहेत. एक ते नऊ व अकरा व

पोथींचें वर्णन. बारा या स्क्रंधांतील कागद (१) मध्ये Libertas व
खाली VORNIO अशीं अक्षरें असलेली एक मेहेरप,

(२) बकन्यासारखा घोडा व HORSE अशीं अक्षरें, (३) कोंबडा व रेधा, (४) एक तुरा व C B C अशीं अक्षरें, इतक्या भिन्न भिन्न चिह्नांनीं अंकित झालेले आहेत. त्यांची जाडी हि निरानिराळी आहे. पहिल्या दोन चिन्हांचे कागद पातळ आहेत. या सर्व कागदांची लांबी १२.१ इंच व रुंदी ४.१५ इंच आहे. प्रत्येक पानाला सुमारे १॥ इंच समास सोडला आहे व तद्दर्शक दुरेघी हि दोनी बाजूला काळ्या अगर तांबळ्या शाईनें काढलेली आहे.

दशमाच्या पोथीचा कागद निराळा आहे; त्याची लांबी बरोबर १२ इंच आहे. रुंदी ४.१५ इंच इतकी च आहे. समास पुरता १ इंच देखील सोडला नाही व दुरेघी मुळीं च मारलेली नाही. बाकीच्या पोथीप्रमाणें जोड पानें दशमांत मुळीं च नाहीत; सर्व सुटी आहेत; त्यामुळें गर्भचिह्न अर्धें च कापून निघाल्यामुळें नीट ओळखत नाही. पण काहीं नक्षीची आकृति आहे. खरी. पंतांच्या लिखाणाच्या कागदांची अशी सूक्ष्म परीक्षा केल्यास पोथ्यांच्या कालनिर्णयास कदाचित् थोडाफार उपयोग होण्याचा संभव आहे.

१५. बाह्यस्वरूपावरून दशमाचें भिन्नत्व सिद्ध करणारी आणखी एक महत्त्वाची बाब म्हटली म्हणजे अक्षर होय. दशमांतील अक्षर ठस-ठसित व गोलचीदार आहे. बाकीच्या स्कंधांतिल व विशेषतः एकादश-द्वादशांतील अक्षर बारीक व कांपरें आलें आहे. यावरून हि दशमा आधीं च लिहिला असावा हें स्पष्ट होतें.

१६. दशमाशिवाय सर्व स्कंधांच्या आरंभों “ श्रीगणेशायनमः । नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमम् । देवीं सरस्वतीं व्यासं ततो जय-मुदीरयेत् ॥ ” अशा प्रकारची सुखात आहे. दशमाला मात्र घडक ‘श्रीकंठ’ इ० या च उपोद्धातानें प्रारंभ केला आहे. तसें च प्रत्येक स्कंधाचे शेवटीं ‘ इति श्रीरामनंदनमयूरविरचिते मंत्रभागवते.....स्कन्धः ’ इ० अशा

प्रकारचा उल्लेख आहे. दशमाचा समाहयुल्लेख मात्र कसा भिन्न आहे ते रा. पराडकर यांचे निबंधांत दिले आहे.

१७. रा. पराडकर यांनी मंत्रभागवतोपसंहारांतून उद्धृत करून घेतलेल्या श्लोकांतील 'नवी योजना' या पदांचा अर्थ भारतानंतर भागवत हातीं घेतले असा होत नसून, 'भागवतमंत्रमुक्तामणिमाले' नंतर त्याला उर्वारित स्कंधांची पुस्ती पुढे पाठीमागे जोडली, असा च करणें युक्त होईल. कारण, कृष्णविजयद्वारा भागवताचा परामर्ष त्यांनी पूर्वी च घेतला होता. 'भक्तास्यै' ह्या पदानें बाबा पाध्ये च लोकप्रवादावरून मना-पुढें येतात.

१८. 'परि मंत्रवर्ण अडविति; आदरिले गुरु कसे न मानावें?' हा गीत्यर्थ हि, पंतानीं आपल्या प्रतिभेच्या स्वच्छंद विहाराला प्रतिबंध करणारा मंत्रवर्णांचा तट आपली "भागवतमंत्रमुक्तामणिमाला" "श्रीकृष्णें स्वगळां स्वयें चि धरिली." तेव्हां च बांधून ठेविला असें च ध्वनित करतो.

१९. मंत्रभागवताच्या उपोद्घातायांत पंतानीं ६ वेळ इष्ट मंत्र साधला आहे. तो पोर्थांत तांबड्या अक्षरानीं स्वतंत्र ६ आसनें करून त्यांत बसविला आहे. आर्या लिहून जर जागा राहिली तर कोठें कोठें 'श्रीराम जयराम' इत्यादि पुण्यशब्द लिहून जागा भरून काढण्याचा पंतांचा सांप्रदाय आहे. दशमांत मात्र हा पाळलेला नाही.

२०. दशमाखेरीज बाकीच्या स्कंधांत पाठीवर समासांत 'प्र०' 'द्वि०' असें स्कंधांचें आद्याक्षर लिहून दोन्ही बाजूला ते च पत्रांक लिहिले आहेत.

२१. दशमांत मात्र तो आधीं रचिला असल्यामुळे पहिल्या च पृष्ठाचे पाठीवर 'प्रथमो मंत्रः' अशी मंत्रगणना केली आहे. बारा हि स्कंधांत प्रत्येक पानाच्या एका बाजूवर एक मंत्र पुरा होईल

इतक्या, म्हणजे ११ आर्या लिहिल्या आहेत. दशमांत मुद्दाम निश्चित मंत्रसंख्येचें बंधन घालून घेण्याचा हेतु असल्यानें प्रत्येक पानाच्या एक एक बाजूवर पुरा एक एक मंत्र योग्य मंत्रांक क्रमानें टाकून मोजला आहे. दोन मंत्र मिळून एक पान व्हावयाचें; तेव्हां पत्रांक उजव्या बाजूवर मांडले आहेत. मंत्रांक अर्थात् निरनिराळे असल्यामुळें दोन्ही बाजूवर घालवे लागले आहेत. दशमाचे एकंदर मंत्र १०८; तथापि उपोद्धातोपसंहारांचे योगानें ५४ चे ऐवजी ५५ पत्रें झाली आहेत.

२२. एक बारीक गोष्ट राहिली. दशमेतर पोथ्यांचे पत्रांक दाखविताना 'श्रीराम' अशी खूण उजव्या बाजूच्या पत्रांकावर सर्वत्र घातलेली आढळते. दशमांत असा प्रकार नाही व दशमांत डाव्या बाजूला पत्रांक हि नाहीत.

२३. पोथीच्या बाह्यस्वरूपवर्णनाची समाप्ति आणखी एकदोन गोष्टी सांगून करूं. दशम स्कंधाच्या शेवटच्या पानावर "श्रीकृष्णा-र्पितमस्तु" झाल्यावर पंतानीं स्वइस्तानें पुढील श्लोक लिहून ठेविला आहे:—

मांधाता स महीपतिः कृतयुगेलंकारभूतो गतः
सेतुर्येन महोदधौ विरचितः कासो दशास्यांतकः ।
अन्ये चापि युधिष्ठिरप्रभृतयो यावद्भवान्भूपति-
नैकेनापि समंगता वसुमती मन्ये त्वया यास्यति ॥ १ ॥

काहीं अशा च अर्थाचा विषय द्वादश स्कंध आर्या ४४ ते ४९ त आला आहे. हा श्लोक कोठला व तो येथें कां उतरला असावा ?

२४. मंत्रभागवताच्या पोथीत काहीं थोडा भाग परलिखित आहे. परंतु त्यावर पंतांचें शिक्षामोर्तव झालेलें पाहून कोणत्या हि संशयास जागा उरत नाही हें सांगावयास नकोच. (टीप पृ. ३२७ पहा.)

२५. पंतानीं अर्थसौकर्यार्थ त्यांना वाटेल तेथें अक्षरांवर चरणरेष काढून पदच्छेद करून दाखविले आहेत; ते रा. पराडकर यांनी तसे च

छापले असते तर बरें झालें असतें. कारण, त्यामुळें संपादकांनें स्वतःची बुद्धि कोटें व कशी खार्चिली आहे तें स्पष्ट कळून येण्यास सुलभ साधन झालें असतें. मंत्रभागवताविषयीं येथें एक महत्त्वाची गोष्ट नमूद केली पाहिजे; ती ही कीं, यावर एक संस्कृत टीका काव्यसंग्रहकारांस मिळाल्याचें (का. सं. द्वि. मा. पृ. ६ टीप) दिसतें. “ ही संस्कृत टीका मंत्रभागवताच्या पूर्वार्धावर गीति ६५४ पर्यंत आहे. पूर्वार्धाच्या ६ गीतींवर टीका उपलब्ध नाहीं. टीकाकाराच्या नांवाचा उल्लेख टीकेत केला नाहीं. ” ‘ केकावलि ’ ची हि अशी च संभावना झालेली आहे. मराठीच्या अवहेलनेचा पूर्वीचा काळ जाऊन पंतांसारख्यांच्या प्रयत्नांनें स्थिति कशी पालटली व मराठीचा विजय कसकसा होत चालला याचें हें एक उदाहरण आहे.

२६. मंत्रभागवताचे प्रत्येक स्कंधाचे शेवटच्या उपसंहारायेंत पंतांनी आपलें नांव गोविलें आहे. पण अष्टम याला चुकून अपवाद राहिला आहे.

२७ खुद्द पंतांच्या काव्यांत मंत्रभागवताचा उल्लेख एके ठिकाणीं च आला आहे, आणि तो हरिवंशांत. पंत लिहितात:—

श्रीमंत्रभागवत या नामानें ग्रंथ जो, तयांत करी
निजचरितांचा संग्रह, कांहीं येथें हि करिल तो चि हरी.

२८. पंतांचें आर्याभारत शके १७०४ त समाप्त झालें. त्यांच्या काव्यगतीचें स्थूल प्रमाण प्रो. शिवरामपंत परांजपे यांनीं सरासरीनें दिवसास ४।५ आर्यांचें ठरविलें आहे. मंत्रभागवताचा दशम पूर्वी च रचला असल्यामुळें तो वगळला ह्मणजे अदमासें २४०० ग्रंथ शिल्लक राहतो व तो उरकण्यास दोन पावणेदोन वर्षे पुरेत. या हिशेबानें हि शक १७०७ हा मंत्रभागवताचा स्थूलमानानें अजमाविलेला रचनाकाल अयोग्य ठरत नाहीं.

२९. मराठी भाषेवर पंतांचे किती उपकार झाले आहेत ते वर्णन करितां येणार नाहीत. इतकेंच लिहिलें म्हणजे पुरे कीं, मराठी भाषेला हल्लींचें 'संस्कृतप्राकृतमिश्रित' रूप देण्याचें बरेंच श्रेय त्यांना सूक्ष्म पृथक्करण दिलें पाहिजे. आपल्या शुद्ध व प्रौढ वाणीचा वज्रलेप छाप त्यांनीं मराठीवर मारून ठेवला आहे.

३०. पंतांच्या काव्यांचें सूक्ष्म पृथक्करण करण्याची वेळ सांप्रत आली आहे. यापूर्वीं स्थूल व किंचित् सूक्ष्म विचार झालेला आहे; पण साकल्यानें खल व्हावयात हवा आहे. पंतांनीं कोणकोणते भाषासंप्रदाय (Idioms) रूढ केले, कोणते नवीन प्रघात पाडले, इत्यादिक बाबींविषयीं साधार व सप्रपंच विवेचन आतां झालें पाहिजे, व प्रस्तुतसारख्या प्रमाण आवृत्ति (Standard or authorized editions) बाहेर पडत आहेत, त्यामुळें या उद्योगाची सामग्री सिद्ध होत आहे. हरिभक्तिपरायण रा. पांगारकर यांनीं म्हटल्याप्रमाणें " या विषयावर हि चांगल्या कसलेल्या मराठी भाषापंडितांनीं दहावीस वर्षे झटून, मराठी काव्यसमुद्राचें आलोडन करून व व्यवहाराकडे वारीक लक्ष्य पुरवून स्वतंत्र ग्रंथ तयार केला पाहिजे. " (मो. च. पृ. ५६३).

पंतकाव्यांच्या या पृथक्करणानें पंतांच्या अंतरंगाचा हि जास्त परिचय होऊन त्यांच्या मनोरचनेची सूक्ष्म परीक्षा करतां येईल.

मंत्रभागवतापुरतें असें थोडेंसें पृथक्करण पुढें करतों. वस्त्रगाळ पूड करण्यास पाहिजे तितका अवकाश नसल्यामुळें थोडेंसें भरडूनच काढावें लागलें आहे.

(१) मंत्रभागवतांत आढळलेले कांहीं भिन्न भिन्न संप्रदाय येणेंप्रमाणें:—

कास करिती (स्कंध १ पद्य १०५), बोल लावी (१११०६), कपाळ मळवाया (२१६३), कृतकृत्य केळें (४११७१), गोते खाय (५१४०), घर-

नियां हनुतें (५१३९, १२११०६), पाठ देवूनि (६१२१, १०१६८० भिन्नार्थक),
 'र' करवी (६११०६), पाठ घेऊनि (६११२७), डोळे सुजविले (६११५५),
 पगडी उडवाया (६११७५), डोळ्यांत केश झाला (७१२२), लाल घोटेणें
 (७१२६, ८१६९, १०१२२०), तोंड देखाया (७१२६), बुद्धीचा भेद करणें
 (७१३८), यश गोळा करणें (१०१८०७), गोळा जाहले (४१३८), रंध्र
 (७१८८), ओष्ठ करपाये (९१११), ओठ सुकवी (१११२४०), मोडा
 घालणें (८११२५), जोडा नसे (८११२५), फुगला (८११२९), कासेला
 लावणें (८११२३), बेडी फेडणें (८११४८), गळां पडणें (९११९-२७०,
 १०११०४-५२०), शब्द चालविणें (९१२२८), मन जाय (९१२८२), रेंच
 उतरी (९१२९५), मनीं कढे (१०१४४), पदर पसशनि (१०१४-२८६,
 ११११२७), धीर देणें (१०१९), भाक देणें (१०१३०), सपाट करणें
 (१०१६६), धुतरे चारणें (१०१६७), [तुजा] काळ (१०१८९), कपाळीं
 आला (१०११९९), हात देणें (१०११४७-६४७, १११२३५), पदरीं धाळी
 (१०११८७), चित्र होणें (१०१२०८), खोडी करणें (१०१२२१), आंगें
 जाणें (१०१२२५), जाणें असणें (१०१२९०), भूलि घालणें (१०१२९७),
 बाहू ठोकणें (१०१४३१), शल्य काढणें (१०१४५३), सगळीं जळें (१०१४७०),
 बोटें मोडणें (१०१४९७), हस्तींचें मन (१०१४९९), दृष्टि झालीं (१०१५२०),
 तोंडावर देणें, पळ काढणें, धांव घेणें व तोंडघसीं पडणें (१०१५३७), बाहू
 थोपटणें (१०१५४९), ओखदास नुरविणें (१०१५७१), कंठ दाटणें, अवघड
 वाटणें (१०१५७५), पंडितमन्य (१०१६०९), पंडितमानीं (१११५२१),
 गटक्या खाणें (१०१६२०, १२११५४-१५८), जीवितास विटणें (१०१६४१),
 चार दिवस (१०१६३२), उणे (१०१६५५), डोळे उघडे राहविणें (१०१६६९),
 हाता लागेल (१०१६८१), मनीं जळणें (१०१६१८), माहेर झालें (१०१७१९),
 शब्द लागीं न देणें (१०१७२५), भार घालणें (१०१७५२), भरीं भरणें
 (१०१८५०), गळांटा करणें (१०१८६०), गोडेवे पाणें (१०१८६५), सर्कट-
 चेष्टा करणें (१०१८८५), कामा येणें (१०१८९३), विचार पडणें (१०१९०१),
 चरण मस्तकीं धरणें (१०१९२४), दुम पुरविणें (१०१९००३), गांठीस पुण्य

(१०११७३), हात जोडणें (१०११८४, ११३७७), वदनें सुकणें (१११८), मिठी घालणें (११११४), कास धरणें (११११७), पदरा येणें (१११३७), असु खरचिणें (१११४१), वेच नव्हे-व्हावा (१११४६-७५), पद देण (१११८४, मंत्रमयभागवत ३०), नयनें दिपणें (१११८९), खालीं व्हावयास लावणें (१११८८), वपू वाहणें (११११९७), उजू करणें (१११२१७), मान मागें करूं नये (१११२२१), कळणें, वळणें (१११२२५), धर्म घडे (१११३१०), हाकेला पावणें (१११३१७-५१७), पाठ पुरविणें (१११३५८), सोस करणें (१११३७२), मनीं घेणें (१११३८४), खपणें-खपविणें (२१८४, १११४३३), गरक होणें (१११५१०), लाता खाणें (१११५१९), शब्द नसे (१११५२५), ' हाय ' म्हणणें (१११५२५, उपसंहार ४), गटकळीं देणें (१११५३२), अंतर पडों न देणें (१११५५८), बळ करणें (१११५७८), ' आ ' पसरविणें (१११५८३), झाडून (१११५८८), आण वाहणें (१२१५८), भाक घेणें (१२१६४), तोंड वासणें (१२१८४), खंती नसणें (१२१९५३), आवाळ होणें (१२१९५९), जोडून देणें (१२१२१८), यत्राम ये कनिष्ठेळा (१०१११-६४), वक्रण न लत्र लोमीं (७१६६), उजवे घालणें (१२११५०), रोकडा लाभ (४१६०), गोपिका निवती (१०१४२७), फरफरां ओढणें (१०१५६२), तर्याचा ठाई (' च्या ' बद्दल ' चा ' लिहिण्याची जुनी बहिषाट पंतांनीं कित्येक ठिकाणीं पाळली आहे).

(२) शिवाय कित्येक म्हणी किंचित् विकृत अगर अविकृत आढळतात त्याः—

बा ! जीम चाविली तरि हित जिह्मे चि सारिखे दांत.	१२१४८०
कंटकतरु व्हायाला तच्छेदक विष्णुपरशुला नाळ.	७१४५
जो सुरतरुनें दिघला तो काय कुठारत्यासि तोडीना ?	१०११७९०
गरज सरतां चि वैद्या त्याजिति	१०१५९८
चोरांस चांदिणेंसें	१०१६३७
पाबाण आंत शुष्क चि वादो वरि देवर्षिभुवा ओघ.	१०१९७९
शिरावरि पदरक्षा कीं चढावथा पाहे.	१०१८९३

(३) ह्या ग्रंथांत पुढील प्रकारचीं क्रियापदे रूळत घातलीं आहेत.

जिववील (२।८५), दुरा (३।१११); उपरमला (५।५), व्यापारुनि (६।११५), होकरितो (७।६४), परिहरितो (८।४४), नवसिला (९।९४), कवचित्तें (१०।६६६), ठाती (१०।८०७), होमणें (१०।१११९, १२।११५-११६), दुमसी (१२।१३२), मीनासि (११।१११), वाळिला (११।२०५, १२।१७५), अनुमोदितो (११।५३९-५८६), कातरतो (११।४१९), दाहिले (१०।२९२), कर्मत (११।४३४).

(४) पंतांच्या मंत्रभागवतांतील कित्येक ध्यानांत ठेवण्याजोगीं रूपें देतों. वैय्याकरणाना उपयोगीं पडतील.

होवीस (१।३, ५।४२, ११।१४८, १२।२१६), वासरुवा, वासुरें (४।११७, १०।२१४ १०।२२८ मंत्रमय० ३), मोटा (सर्वत्र), दिसा (७।१६), होण्यास (७।७०), तेत्तांस (उपोद्धात ६), साधुनेतया (७।८९); भरवसियाचे (९।१६८), जांत (ज्यांत) (३।१०२), राज्या (बहुधा सर्वत्र), च्यार (अनेक ठिकाणीं), सवे (१०।२०), घ विन्धा (१०।१४२), रीण (९।१७१), वडिलांहीं (१।७१), ठाडुकी व ठेउन (अशा स्थळीं पंत स्वरबहुल व्यंजन व व्यंजनाबहुल स्वर बहुधा लिहितात.), धणी (५।१३), वळखावें (१०।६०-४८३), शतरूपासमेत (३।९२), शतरूपेहुनि (३।१२८), नव्हता (४।२७), योटाखालें (१०।३५७), कांटाळसी (१०।४०७, १२।२०२), करिजेतो (१०।२२५), दिजे (१०।४७४), फळतो (१०।४५६), सगळी (१०।४७०), फण (१०।४२५), कोमेला (१०।४९५), एकटक (१०।५०७), कसापापें (१०।९६२), गडिनीसीं (१०।११५९), जन्ही तन्ही (बहुतेक ठिकाणीं), वहिवरले (१०।१०२३), तां (१०।१०९२), येणें (११।५४), भ्याणें (११, २।७७), में (१०।११७५), विगळाला (११।१९३), इंगळासम (११।२०१), गडवाडिना (११।२५७), आजिवरी (१२।३८), जितानि (११।३२२), वाटसुर (११।४४०), मजसाराखियांची (११।५३३), हातेरा (१२।२४), आझुनि (१२।११४-१२९), डाळी (१२।१५८), पुनिव (१२।२०४), शीळ (१२।१७९), सेळी (१२।३६), गरक (११।५१०), केड्डा (११।५१४), त्याच-प्रमाणें, नैकति (९।२५०), नुतरित्यें (१०-१४०), नुघडितां, नुघडिजे (१०।४५१-

११५५), नुरबिला (१०।५७१), येताहे (१०।१७४), आलोंसे (१०।२६३), होताहे (११।५५७), इ० समस्त रूपें हि नमूद करण्यासारखी आहेत. ह्याखेरीज, स्फष्ट (११।४४३), धडफडुनि (११।१७१), साक्षात्तसे (१०।८२१), इत्थ (१०।९४६), अकस्माच्चुक्रलों (१०।८५०), वारिमर्थे (१०।७७७), इत्यादि शुद्धलेखनप्रकार हि दिसून येतो.

(५) अपरिचित अथवा दुर्बोध शब्दांचा भरणा पंतांच्या मंत्रभागवतांत फार च थोडा आहे; आणि आहे त्यापैकीं बरा च यमकांची हौस पुरविण्याकरितां च करण्यांत आलेला आहे. थिटें (११।२९५), आळुका (६।१४७), सबरा (८।१००), धारा (११।२७७), काकिणी (१२।५४), मांदळा, बोण (४।११७), वगैरे कित्येक शब्द जिज्ञासूर्तीं पहावेत.

चुरुचुरु चोखी (१।८०), गटगट गिळी (१।१५४), फरफरां ओढी (१०।५६२), चळचळ कांपो (१।२३४), इत्यादि प्रसंगोचित शब्दयोजना; एकादश अर्जुदाब्द (५।९), तुज असा (१०।६५१), वगैरे असमस्त रूपें; कुठारगडी (१।२४६), यक्षरायकिली (१०।२), सुख-निवाडा (११।३३०), इत्यादि नूतन भाषापोषक संकरसमास; 'गडवड नको करूं हो! बसलां तैसे बसा, नको हालें, (१०।२२४), असा अनेकार्थी एकवचनी कौकणी प्रयोग; वाजत-गाजत-साजत (४।९५), अन्या-धन्या (४।१६८), उचिता-शुचिता (४।१४४, ११।६३६), इत्यादि पंतांचे लाडके अनुप्रास; कुमारमणी-उमा रमणी (१।४२), कुतरियाची-कुतरि याची (१।५८), नको चि रडों-नको चिरडों (४।७९), दया लुवरा-दयालु बरा (७।८३), अगारा या-अगा राया (१।४६), दयालु गडियांतें-दया लुगडियांतें (१०।३१३), मुलास कळकळतें-तुला सकळ कळतें (११।१७३), वगैरे पंतकाव्यवाचकांचे परिचित सोबती; किति नाम दक्ष ? (४।३७), 'वत्सान्मुच-

न्कचिदसमय इत्यादिक' (१०।१५९), सुष्टुविचारितमयि भो ! हंसवर!
 क्षुद्र दूत ! (१०।११५२), उर्वशि जाये ! घोरै ! तिष्ठ (११।५११) ;
 वगैरे संस्कृती पाद वा पादांश; मंत्रांचा स्वीकार केल्यामुळें, 'सु' दुजा
 'व' वर्ण आर्षी (२।७४), 'वासु' असा जो 'देव' (२।१०६), मोद
 प्रपूर्व चिर्त्ता (३।५७), 'य' विरामांसि म्हणे प्रभु (३।७७), यव अव-
 पूर्व (३।११०), भाद्रपदपूर्व कार्त्वी (५।४७), सुप्रथम दर्शन (९।६३),
 'गर्त' पुढें प्रथम 'अजी' (९।१०३), 'कल्पपूर्व' 'तरु'

९।२१०), यम उलटा जो (१०।४७३), यप्रथम बंधु जींचा देह
 (१०।५१७), यगण जसा एकमुखी मात्र सरल (१०।६३८); 'मोदन'
 'अनु' पूर्वक (११।१३), 'देवन' 'परि'पूर्व करानि (११।१७४), 'ब्रह्म' पूर्व
 'वैवर्त' (१२।२१५) इ. करावे लागलेले हे द्राविडी प्राणायाम; ७।४३ व
 १०।५४५ या दोन स्थळीं 'चुवकमणिसंबंधानें व 'जसि पडतां दृष्ट
 इंदुवरि लहरी' (११।१२०), येथें प्रकट केलेलें सृष्टचमत्कारज्ञान; (६।४४) त
 अंगुष्ठगतयवाचा (१०।४२७) त 'जिवती-' चा व (१०।१०४२) त
 'विभूती' चा वर्णिलेला गुण; 'वयोरभेदः' या सूत्राचें पंतांनीं
 करून ठेवलेलें ऋग; राशि (२।१५), विघ्न (६।३), शपथ (९।४१-
 १८७), वगैरे शब्दांची पुढिंगी योजना, इत्यादि अनेक लहानमोठ्या
 बाबींचें विवेचन करणें,

'है युक्तिनै चि वदलों, साकल्ये शक्ति वर्णनीं न मज.' २।३८

आतां प्रकृत ग्रंथाच्या अंतःस्वरूपाकडे वळूं. पंतांसारखा लोकप्रिय
 शिष्ट ऊर्फ नागर कवी दुसरा नाहीं. त्यांच्या काव्यांची, कविताशक्तीची
 ३१. मंत्रभागवताचें वगैरे अनुकूलप्रतिकूल सर्व बाजूनीं इतकी सविस्तर चर्चा
 अंतःस्वरूप. आजवर झाली आहे कीं, तिच्यांत आतां भर घालण्याची
 हाव बाळगणें निष्फल होईल. पंत नुसते भाषांतरे नाहींत, हाडाचे प्रतिभावान्
 थोर कवी आहेत, ते मोठे व्युत्पन्न होते, वगैरे गोष्टी आतां सर्वमान्य

झालेल्या आहेत आणि पंतांचा प्रस्तुत ग्रंथ हि या गोष्टींची चांगली साक्ष पटवील.

कृष्णविजय किंवा ज्याला च 'बृहद्दशम' म्हणण्याचा परिपाठ पडला आहे तो, मंत्रभागवत व हरिवंश या तीन हि ग्रंथांचा विषय स्थूलमानानें एक च आहे. पैकीं हरिवंशाचा विस्तार या सर्वांत मोठा आहे. परंतु, काव्यदृष्टीनें तो अंमळ नीरस च आहे; कृष्णविजय मात्र बऱ्या च वरच्या दर्जाचा आहे. त्यांतील पूर्वार्ध "कठिण झाला असला तथापि त्यांत सुद्धां प्रसाद आहे." (मो. च.) पंत या वेळीं स्वतः च म्हणतात कीं,

“अभय दिधलें आहे, वाहे शुचिप्रतिभाझरा !”

मंत्रभागवतांत काठिण्य मुळीं च नाही म्हटलें तरी चालेल. कृष्ण-विजय नारीकेलपाकासारखा आहे, तर मंत्रभागवत द्राक्षापाकासारखा आहे. त्यांतील दशम स्कंध तर 'काव्यामृताचा नवनीतभेला' च आहे. भक्ति-रसाचा व वत्सलरसाचा तेथें परमोत्कर्ष झाला आहे. या अमृताची माधुरी ज्याना चाखावयाची असेल त्याना दशमाच्या उपसंहाराचा श्लोक दिला असताना च त्याची लज्जत कळून येऊन ते वेडावतील. एकशें आठ मण्यांची माळा प्रभुचरणीं अर्पण केल्यावर पंतानीं हा मेरुमणि वर बसविला आहे; ते म्हणतात:—

ऐसे साष्टशताच्छमंत्रमणि हे, यांची असी वोविली
माळा स्वच्छयशोगुणीं कविकरें अत्यादरें गोविली.
श्रीकृष्णें स्वगळां स्वयें चि धरिली, वक्षस्थळीं शोभली,
वर्णावी बहु काय ? पाहुनि इला श्रीदृष्टि ही लोभली.

शेवटच्या दोन चरणांतील आत्मविश्वास, चतुराई व गोडी यांवर कोणी हि रसिक तेव्हां च फिदा होईल.

सर्व मंत्रभागवताचा दशम हा केवळ गाभा च असून त्यावरील मंत्रांचें कवच उंची व मऊ रेशमाच्या क्षिरझिरीत आवरणासारखें भासतें.

दशमामय्ये पंतांची काव्यगंगा अप्रतिहत धों धों वाहत चालली
असून आरंभीचे उपोद्घातांत,

गायत्रि ! वेदमाते ! मीं केवळ तोक विप्र; या साचें
हें सुख दे, तुज नत जो, पात्र नव्हे तो कवि प्रयासाचें. ५

अशी पंतानीं केलेली प्रार्थना सुफलितार्थ झाली आहे. एकदां सुहृ
झालेला ओष इतका अनावर झाला कीं, “ वाढेल ग्रंथ म्हणुनि आवरितों
मीं वळें चि रसनेला ” (१०।४२८) असें म्हणून पंताना आपल्या काव्यवारूळा
जबरदस्तीनें थोपवावें लागलें.

आपला ग्रंथ प्रमाणावाहेर वाढेल हा धाक पंताना सतत वाटत
असे. विस्तार न करण्याचीं कारणें पंतानीं दिलीं आहेत, तीं पंतचरित्रांत
(पृ. ४१४-४१५) जिज्ञासूनीं पहावीं. पंचम स्कंधाच्या उपसंहारांत पंत
स्वतः च लिहितातः—

ते जरि पदार्थ इतरें वर्णावे, ग्रंथ बहु न कां वाढे ?
रसिक हि निरलस सादर साधु सदा स्वच्छ थोडके गाढे. ६१
वानाचीं पाताळें सप्त, बलिश्री अनंत वानावे,
परि मंत्रवर्ण अडविति; आदरिले गुरु कसे न मानावे ? ६२
सुब्रसमाजसुरासिक श्रीहरि च म्हणेल न लघु पृथु कांहीं,
स्वल्पार्थस्कंधांहीं तृप्त चि होईल जेंवि पृथुकांहीं. ६३

या आर्यांत प्रकट झालेली पंतांची मार्मिकता व चातुर्य अपूर्व आहेत.
असें विस्तारभय पंतानीं वाळगिलें आहे; तथापि नवम स्कंधांतील
९३ ते ९९ गीतीपर्यंत रोहिताकरितां त्याच्या वापानें वरुणाशीं चालवि-
लेला चिकटपणा वर्णिताना पंतानीं हि त्याचें च अनुकरण केलें आहे !
असो. असे दोष ‘ गुणसन्निपातांत ’ पार गडप होतात.

श्रीमद्भागवत व मंत्रभागवत यांच्या तुलनात्मक विचाराच्या खोल
पाण्यांत शिरण्यास येथें वाव नाही. मूळ भागवत १८००० आहे तर

पंतांचें त्याच्या ३ इतकें आहे. त्यांतील कठिण तत्त्वज्ञानास वेतावेताची जागा देऊन पंतार्नी सर्व भर कथाभागावर च टाकला आहे. या कथावर्णनाचा दशमांत अगदीं कळस करून पंतार्नी उघडपणें ' परि म्यां भागवत-वर्णें भागवतांतील फार रस नेला ' (१०।४२८) असें जाहीर केलें आहे !

मूळ व पंतकृति या ताडून पाहणाऱ्यांनीं पंतांचें भाषांतरचातुर्य, संक्षेप-विस्तारकौशल्य, इत्यादि गुणांची तारीफ च केलेली आहे, व त्यांची स्वतंत्र प्रतिभा, त्यांचें पददालिय, त्यांची सालंकार वाणी, त्यांचा बहुश्रुतपणा, त्यांची मार्मिकता, त्यांचें सूक्ष्मावलोकन, त्यांची रसिकता व विशेषेकरून त्यांचें शुद्ध भक्तिप्रेम यांची वाखाणणी करून त्यांस धन्यवाद दिलेले आहेत.

कोठें अध्यायाचे अध्यायांचा अर्क काढून तो एका आर्याबिंदूत सांठविला आहे, कोठें भगवत्प्रेमाची उसळी आल्याबरोबर आपल्या प्रतिभेचा लगाम सैल सोडला आहे, कोठें गहन तत्त्वविचार आला तेव्हां फार सावधागिरीनें ताजवा धरला आहे, इत्यादि अनेक चमत्कार पंतार्नी या काव्यांत प्रकट केले आहेत.

आपलें भारत पंतार्नी काशीस्थ पंडितांपुढें अभिप्रायार्थ टाकल त्या वेळीं, घटपटादि खटपटींत दंग झालेल्या पंडितवर्यांनीं मोठ्या मिनत-वारीनें ' शलाकापरीक्षा ' केली व आश्चर्याची गोष्ट कीं, पंत या दिव्यांतून हि विजयमंडित होऊन बाहेर पडले. आम्हीं हि आज अशी च शलाका-परीक्षा करण्याचें ठरविलें आहे. ह्या पहा दशम स्कंधांतील पृ. २०४ वरील आर्या निघाल्या ! काढा मूळ भागवताचा ४८ वा अध्याय आणि २९।३० ३१ श्लोकांत भगवान् काय म्हणतात पहा. या तीन श्लोकांवर पंतांच्या सुंदर सहा (६२३ ते ६२८) आर्या आहेत. भागवताचा ३१ वा श्लोक व पंतांची ६२५ वी आर्या ताडा.

न ह्यम्मयानि तीर्थानि न देवा मृच्छिलामयाः ।

ते पुनंत्युरुकालेन दर्शनादेव साधवः ॥ ३१ ॥ भा. द. ४८

देती फळ बहु दिवसां देव शिलाकाष्ठमुन्मय प्रणतां.

जळमय तीर्थे हि तर्सी, संत चि फळती 'नमोस्तुऽते' म्हणतां.

१०६२५

शेवटचा चरण खुलवून पंतांनी मूळावर हि कशी ताण केली आहे ?
काशीस्थ पंडिताना जो अनुभव आला तो च आपणांस हि येणार.

स्वल्प म्हणोनि न सोडी अमृताची शक्ति सर्व चव थेंबा.

—विराटपर्व.

३२. एखाद्या कवीच्या प्रमाणआवृत्तीचे फायदे सांगण्याचें आतां फारसें प्रयोजन नाहीं. काव्यसंग्रहांत श्री. वामनराव ओकासारख्या उद्योगीं पंडितानें केलेली कामगिरी किती हि महत्त्वाची असली तरी प्रस्तुतच्या प्रयत्नानें पंतकाव्यांचे शुद्ध व खरे कविलिखित पाठ मिळून जो फायदा मिळणार तो इतर आवृत्त्यांनी कदापि मिळावयाचा नाहीं. मंत्रभागवतांत हि अनेक ठिकाणी ही गोष्ट नजरेस येईल. ही गोष्ट पूर्वी च अनेक वेळां सिद्ध केलेली असल्यामुळें उगा च यादी देऊन जागा अडवीत नाहीं. चांचणीकरितां, घांव उरगतनु (का०) घावदुर्गतनु (४१९८), श्रीकांतसंघशोगान (का०) श्रीकांतसंघशोगान (४१७४), नारदमुनि (का०) नारदमनु (५१२), नग (का०) मग (५१४१), 'तो' 'यशीं बहू' (का०) 'तों' 'यशीं च बहु' (९१६९), चारी (का०) भारी (९१३१), कटे (का०) कडे (१०१४४), तथा (का०) दया (११२५२) इ. इ. पहावेत.

खुद्द पंतांनी च जे अन्यपाठ दिले आहेत त्यांपैकीं कांहीं मूळचे हि सुंदर आहेत. उ. १०११५०-१७३ इ. सर्व च मंत्रभागवत सरस असून दशम तर केवळ अमृत च आहे. त्यांत आवडीनिवडीला जागा च थोडी; तथापि कांहीं उत्कृष्ट निवडक स्थळांची यादी देतो.

‘ त्या सुयशोमृतनिधिचे कण हे गोळा सदुर्बळें केले. ’ ७१५५.

प्रथम माळाः—२१७६-८८, ३१०५ ते १०८,

४३९-४१-४२-४७-४९-५०, ५५८-६६, पंचमोपसंहार,
६।१७७-१८१, श्रम कळविति चित्तदूत पाठउनी ७।२८, ९।१८५-२१३,
अंगुलि चुचुरु चोखी (९।८०) .

द्वितीय माळाः--(सर्व च गोड-पूर्वार्ध बहारीचा). मायाहवन
(१०।८०-९३), कृष्णाची बाललीला (१०।१६२-१७८), गोपाळकाला
(१०।२१३-२२४), गोपोपावतार (१०।२३०-२४०), रासक्रीडा
(१०।३९५-४०१), अक्रूरगमन (१०।४९३-५०२), नंदादिकांस निरोप
(१०।५६३-५७४), अक्रूरगोपोप्रेमसंवाद (१०।५८५-६२१), अक्रूरकृष्णसंवाद
(१०।६१५-६३३), कुंतीअक्रूरविदुरादिकांची भाषणे (१०।६३३-६६०),
पूर्वार्धाचा उपसंहार. उत्तरार्धः—सुदामदेवकृष्णभेट (१०।९९७-९९८), शृगु-
प्रार्थना (१०।११०१-११०५), उपसंहार (१०-११८९).

तृतीय माळाः—११।५९१-५९२, मोहें रडत चि गेला, तो उद्धव बाळ
जेंवि शाळेल! (११।५८५), कलिप्रभाव (१२।२६-३६), उपसंहार.

४।२०-४५, ८।८३-१४३-१५१, ९।१८, १०।३६२-३६३-६१४-
०६७, ११।३२१ इ. अशीं क्लिष्ट स्थळें थोडीं आहेत.

मागें उल्लेखिलेल्या ग्रंथांशिवाय पंतांचीं निरनिराळीं १९ भागवती
प्रकरणें आहेत व त्यांत भीष्मभक्तिभाग्यासारखीं कित्येक अत्यंत गोड
आहेत. त्या च त्या कथा उ. ध्रुवकथा, प्रह्लादकथा पंतांनीं भिन्न भिन्न
प्रसंगीं कशा वर्णिल्या आहेत हें बघणें फार मौजेचें व आदंदायक आहे; असो.

या भागाच्या शेवटीं जोडण्यांत आलेलें ' मंत्रमयभागवत '
म्हणजे एक भाविकपणानें केलेली कसरत असून ती प्रेक्षणीय हि नसल्यामुळें
त्याबद्दल काहीं लिहित नाहीं. येथवर हातीं घेतलेल्या कामाचा पट्टा कसावसा
आणून पोंचविला ! ह्या कामीं माझी योजना कोणत्या हेतूनें करण्यांत
आली याची मीमांसा करण्यास मी असमर्थ आहे. हें जड व जबाबदारीचें
काम अधिकार नसतां हि स्वीकारण्यांत माझा हेतु कोणता म्हणाल, तर

पंतग्रंथप्रकाशनाच्या प्रचंड गोवर्धनोद्धारास आपली हि पिंजकी छडी
 लावावयाची! आधीं च श्रीमद्भागवतासारखा गहन ग्रंथ, त्यावर पंतासारख्या
 कुशल कारागिराची मखलाशी; “ तेथ अल्प मीं अतिमंद काइ होयें ”!
 खरोखर च,

हैं अनावरत विचारतां । वायां चि धिंवसा उपनला चित्ता ।
 यन्हाविं काइ भानुतेर्जी खद्योता । शोभा आथि ॥ १-६७ ॥

कां टिट्ठिभुं चांचुवेह्नीं । माप सुये सागरीं ।

मीं नेणतु तिया परीं । प्रवतें एथ ॥ ६८ ॥

आइकां आकाश गवंसावें । तरि आणिक तैसं चि होआवें ।

म्हणौनि अपाडु हैं आघवें । निर्धारितां ॥ ६९ ॥

येवढ्यासाठीं सर्व पंतभक्त रसिक सज्जनाना ‘तात्पर्यावरि च दृष्टि’
 ठेवण्यास सांगून श्रीज्ञानेश्वरमहाराजांच्या शब्दांत

तन्हीं न्यून तें पुरतें । अधिक ही सरतें ।

करुनि घेयावें हें तुमतें । विनविलें मियां ॥ ८० ॥



मंत्रभागवत विषयानुक्रमणिका.

प्रथम स्कन्ध (पृष्ठांक १):-नमनाध्याय (१-११); सूत भागवत सांगण्यास सुरुवात करतात (१-२); भगवंताचे चौवीस अवतार (३); “भगवन्महिमा वर्णन कर, म्हणजे तुझ्या मनाची हुरहुर राहिल”असा नारदाचा व्यासास उपदेश (४-११); व्यास श्रुकास भागवत पढवितात (१२-१३); श्रुक परीक्षितास सांगतात (१४); अर्जुन ‘ सौप्तिक ’ प्रकरणानंतर अश्वत्थाम्याचा पाठलाग करतो (१५-१७); अश्वत्थामा ब्रह्मान्न योजतो (१८-१९); पार्थ सर्वास्त्रवारण करतो (२०-२१); द्रौपदीची विनंति (२२) ऐकून पार्थानं मणि काढून अश्वत्थाम्याला सोडले (२३); सर्वांच्या उत्तरक्रिया आटोपल्यावर (२४) धर्मास कृष्ण राज्यपदां स्थापतो व तीन अश्वमेध करवितो (२५); उत्तरेची प्रार्थना (२६-२७); कृष्ण गर्भस्थ परीक्षितांचें रक्षण करतो (२८-२९); कुंतीचा हर्ष (३०); कृष्णास राहण्याचा आग्रह (३१); धर्माचा शोक (३२); भीष्माचा धर्मास बोध (३३-३५) व निर्याण (३६); धर्मास राजपद (३७); कृष्ण द्वारकेस परततो (३८-३९); गर्भातील भगवत्स्वरूप (४०) योग्य काळी गुप्त होतें (४१); परीक्षिताचा जन्म (४२); जात-कर्म (४३); आनंदानें (४४) द्विजाशीर्वाद (४५) व ज्योतिषांचें भविष्य (४६-४७); परीक्षित नांवाचा अर्थ (४८); तीन अश्वमेध (४९-५०) साजुन कृष्ण द्वारकेस जातो (५१); विदुर धर्मास तीर्थयात्रावृत्त सांगतो (५२-५६); विदुराच्या सांगण्यावरून (५७-५९) गांधारीसह धृतराष्ट्र हिमालयाकडे निघून गेला (६०-६१); धर्माचा शोक (६२-६३); धृतराष्ट्रादिकांची गति वर्णून नारदानां धर्माचा सर्व खेद दूर केला (६४-७१); अर्जुन-विरहानें व उत्पातदर्शनानें चिताप्रस्त झालेल्या धर्माला अर्जुन भेटला (७२-७५); खिन्न अर्जुनानें कृष्णनिर्याण, स्वपराभव वगैरे वर्तमान कळविलें

(७६-८१) तें ऐकून सर्व शोक कंठं लागले (८२); धर्माचा प्रस्थानविचार (८३); मथुरा व हस्तिनापुर येथें नवीन राजांची स्थापना (८४); पांडवांचे (८५-८६) व विदुराचें निर्माण (८७); परीक्षितीचें लग्न (८८); त्यास चार पुत्र (८९); त्याचे तीन अश्वमेध (९०); कलिप्रभाव (९१); परीक्षितीचा दिग्विजय (९२); प्रभुलीलागान (९३-९४); बैलरूपी कलीस परीक्षित शिक्षा करितो (९५-१००); शर्माकृष्णाच्या गळ्यांत परीक्षित मृतसर्प बांधतो (१०१-१०३); शृंगांचा शाप व आक्रोश (१०४); जागृत होऊन (१०५) दयाळु शर्माक तो शाप राजास कळवितो (१०६); अनशन-संकल्प राजास सर्व मुनी भेटतात (१०७-१०९); मुनींची पूजा (११०) व प्रार्थना (१११-११४); मुलास राज्याभिषेक करून (११५) परीक्षितीनें मुनीस प्रश्न विचारला (११६) तो च शुक्लाचार्य आले (११७); शुक्लाचा सत्कार व राजाचा प्रश्न (११८-१२१) .

द्वितीय स्कन्ध (पृष्ठांक १४) :-शुक परीक्षितीस भागवतमाहात्म्य वर्णून (१-६) “सद्योमुक्तिं व क्रममुक्तिं यांचे ज्ञानतपोयोगादि पुष्कळ मार्ग आहेत, परंतु त्यांत भक्तियोग सार आहे,” इत्यादि उपदेश करितात (७-१५); जगदुत्पत्ति-स्थितिलय व ब्रह्माद्यवतारचरित्रें ह्याविषयी परीक्षितीच्या प्रश्नास (१६-१७) शुक उत्तरार्थ, नारदब्रह्मदेवांचा एतद्विषयक संवाद सांगतो (१८-२०); ब्रह्मदेव म्हणतो:—नारायण च सर्वकर्ता आहे (२१-२६); ब्रह्मांड व पुरुष यांची उत्पत्ति (२७-२९) ब्रह्मदेवाचा यज्ञ (३०-३१) परमेश्वर दुर्जय (३२-३४), पहिला सहस्रशीर्षः पुरुष हा अवतार (३५); सर्व देवऋषि हे हि अवतार (३६-३९); यज्ञवराह (४०), सुयज्ञ (४१), कपिल (४२), दत्त (४३), सनकादि (४४), नरनारायण (४५-४९), ध्रुवदर्शनार्थ वत्सलावतार (५०-५४), वेनाकरतां त्याचा पुत्र (५५-५६) पृथु या नावांचा (५७-५८), ऋषभदेव (५९), हयवदन (६०), मत्स्य (६१), कच्छ (६२-६३), हरि [नृसिंह] (६४), गजेन्द्रार्थ (६५), बळी (६६), इंद्र (६७), मनुष्य (६८), धन्वंतरी (६९), भृगुराम (७०) राम (७१-७३), बलराम (७४), वासुदेव (७५-८८), व्यास (८९), बुद्ध (९०-९१), कल्कि (९२) इत्यादि अवतार—त्यांचें आनंत्य प्र-हादादिक च

जाणोत (९३-९६); नारदा, हें भागवत मीं तुलां सांगितलें, त्याचा प्रसार कर (९७-९९); राजाची भागवत सांगण्याची प्रार्थना ऐकून (१००-१०१) श्रीशुक म्हणतात:—ब्रह्मदेव नाभिकमलांत तप करूं लागला (१०२-१०५), तेव्हां पैकुंठलोकीं दर्शन होऊन भगवंताच्या इच्छेवरून (१०६-११०) 'तत्त्व-ज्ञान वा 'असा वर मागितला (१११); 'मीं च मूळ होतों, अन्वयव्यतिरेकानें तूं सिद्धांत पहा' हा भगवदुपदेश (११२-११७) ऐकून संतोषलेल्या विधीने (११८) नारदास (११९) भागवत उपदेशिलें; त्यानें व्यासास बोधिलें; मीं शुक तुला सांगतो (१२०); सूताचा शौनकास विदुरमैत्रेयतीर्थसंगा-बद्दल प्रश्न (१२१).

तृतीय स्कन्ध (पृष्ठांक २६):—परीक्षितीस शुक मैत्रेयविदुरसंवाद सांगतात (१-२); पांडवांचा छळ (३-५); कृष्णोपदेश (६); विदुराचा उपदेश, उपहास व तीर्थयात्रा (७-१७); यादवनाशासंबंधी विदुर व उद्धव यांचें भाषण (१८-२५); 'भगवंताचें उपदेशामृत तुला मैत्रेय पाजोला' असें म्हणून उद्धव बद-रीस गेला (२६-२९); मैत्रेय विदुराचें धन्यत्व वर्णितो (३०-३४); 'भागवत ऐकून धन्य हो' (३५-३७); सृष्टि-मन्वादिष्टांचा उत्पत्ति (३८-४१); मनुच्या प्रार्थनेवरून (४२) ब्रह्मदेवाच्या नाकांतून निघालेल्या वराहानें हिरण्याक्षाला वधून पृथ्वीचा उद्धार केला (४३-५०); हिरण्याक्ष व हिरण्यकशिपु यांची उत्पत्तिकथा-दितीस वर (५१-५९); सनकादिकुमारांचा जयविजयानें अप-मान केल्यामुळे त्यांचा त्यांस शाप (६०-६२); भगवान् धांवून येऊन कुमा-रांचें समाधान करतात (६३-७६); शापानुसार जयविजय हिरण्याक्ष व हिरण्य-कशिपु झाले (७७-८१); त्यांचा घुडगूस (८२-८३); हिरण्याक्षाचा नाश (८४-८८); कर्दमाची तपश्चर्या व त्यास वरप्राप्ति (८९-९३); कर्दमदेवहूतिविवाह (९४-९६); देवहूतीस कर्दमाचा वर (९७-१०३); कर्दमदेवहूती बिंदुसरोवरांतील ऐश्वर्य भोगून (१०४-११२) परत येतात (११३); नऊ कन्या व त्यांचे विवाह करून व स्वपुत्र कपिलाचा जन्मोत्सव करून कर्दम गेला (११४-१२३); कपिल देवहूतीमातेस सांख्योपदेश करून निघून जातो (१२४-१२९); देव-

द्वृतीच्या विसर्जित देहाची नदी (१३०), ते स्थान सिद्धपद (१३१);
उपसंहार (१३२).

चतुर्थ स्कन्ध (पृष्ठांक ४०) :—आकृतीचा वंश (१-२); कर्दमाच्या कलादि
नऊ कन्यांचा वंश (३-२०);—अत्रिमुनीस दत्तादि पुत्रत्रय (३-१०); दक्ष-
कन्यांचा वंश (२१-२७); दक्षाध्वरभवनवरित [पंत] (२८-६५);—दक्षशिव-
द्वेष (२८-३५); दक्षाचे यज्ञ (३६-३८); सती शिवाचे न ऐकून यज्ञास
आली (३९-४८); दक्षाचा सतीकृत धिक्कार (४९-५२); सती देह सोडते
(५३-५४); वीरभद्र दक्षयज्ञ विध्वंसितो (५५); देवांची प्रार्थना (५६-५८)
ऐकून शिव शांत होतात (५९); बोकडाचे शिर लावलेला दक्ष शरण येतो
(६०-६५); ध्रुवचारित (६६-९५); ध्रुवाचा वंश (९६-९७); वेनकथा-
पृथुचा जन्म (९८-१०४); राज्याभिषिक्त ऐश्वर्यवान् पृथु (१०५-११०)
प्रजांची तक्रार ऐकून (१११) पृथ्वीच्या मागे लागला (११२-११५); तिच्या
प्रार्थनेवरून त्याने तिचे दोहन करून प्रजा तुष्टविल्या (११६-१२५); पृथूचे
यज्ञ-इंद्राचा अडथळा (१२६-१३५); पृथूची समजूत व निधन (१३६-१४३);
पृथुद्धो सती गेल्यावर (१४४) त्याचे पुत्रपौत्र राज्य करितात (१४५-१४८);
प्राचेतसांची कथा (१४९-१७६) :—प्राचेतसांचे तप (१४९-१५०); शंकराचा
उपदेश (१५१-१५३); प्राचीनबर्हीचे निर्वाण (१५४-१५७); त्यांस प्रभु कंडु-
कथा सांगून वर दत्तात (१५८-१६५); वृक्षकन्या-वार्क्षीशी विवाहादि झाल्यावर
(१६६-१७०) नारदापासून आत्मज्ञान पावून ते कृत्स्नय झाले (१७१-१७६).

पंचम स्कन्ध (पृष्ठांक ५६) :—प्रियव्रतचारित (१-१५); आग्नि (१६-
१८), नाभि (१९-२१), ऋषभ व भरत यांच्या कथा (२२-३२); भरत मृग
होतो (३३-३८); जडभरतकथा (३९-५७); भूगोल, आकाश, पाताळ
व नरक यांचे सारवर्णन (५८-६६).

षष्ठ स्कन्ध (पृष्ठांक ६३) :—नाममहिमा (१-४); अजाबिककथा
(५-३५) :—यमदूतविष्णुदूतसंवाद (१४-३०); यम प्रभुमाहात्म्य वर्णितो (३६-४३);
दक्षाचे पुत्र हर्यश्च (४४-४८) याना नारदाचा बापाला अप्रिय असा उपदेश
(४९-५८); दक्षाचे नवीन पुत्रांस तोच उपदेश केल्यामुळे नारदास शाप (५९-६४);

दक्षसुता (६५-६९); बृहस्पतीचा अपमान (७०-७१) व देवदानवयुद्ध (७२-७३); ब्रह्मदेवाची सजा व विश्वरूपाचा यशस्वी कारभार (७४-७७); विश्वरूपाचा वध (७८-८०); वृत्राचा पराक्रम (८१-८३); शरणागत देवांस प्रभूचा सजा (८४-८७); अश्विनीकुमारानीं इंद्राच्या दबकावणीस न भितां दधीचीपासून आपला कार्य-भाग उरकलां (८८-९८); प्रसन्न झालेल्या दधीचीच्या अस्थींचें वज्र (९९-१०२); देवदानवइंद्र व न्यायी वृत्र यांचें तुंबळ युद्ध-वृत्रवध (१०३-१२५); इत्यादोष व इंद्राची दुर्दशा (१२६-१३०); नहुषाचा पात व इंद्राची पुनःस्थापना (१३१-१३५); चित्रकेतुकथा-अंगिराप्रसादानें झालेला पुत्र सवातिमत्सरास बळी पडतो (१३६-१४४); अंगिरा व नारद यांचा राजास बांध (१४५-१५२); नारदानें जिवंत केलेला राजपुत्र सर्वांच सांत्वन करून नष्ट झाला (१५३-१५९); चित्रकेतूस विद्याप्राप्ति (१६०-१६४); चित्रकेतू शिवाचा उपहास करतो (१६५-१७०); त्यास पार्वतीचा शाप (१७१-१७६); चित्रकेतूची क्षमायाचना (१७७-१८१); शापामुळे हा च वृत्र झाला (१८२-१८४); दितीचें व्रत-इंद्राचें कपट व एकुणपत्नास मरुद्गणांची उत्पत्ति (१८५-१९७); उपसंहार (१९८).

सप्तम स्कन्ध (पृष्ठांक८१):-प्रहादचरित(ऊर्फ 'नरहरिचरित'-पंत) प्रारंभ (१-२); हिरण्यकशिपूचें तप (३-८); वरप्राप्ति (९-२१); त्याचे अत्याचार (२२-२७); आकाशवाणी (२८-३२); प्रहादाची वृत्ति-भाषण-हिरण्यकशिपूचा व गुरुचा क्रोध (३३-४५); पुनः परीक्षा (४७-५१); निर्भयचित्त प्रहादाची स्पष्टोक्ति व छळ (५२-६७); पुनराध्यापन (६८-७३) व संव-गढ्यांस हरिभक्तीचा उपदेश (७४-८५); प्रहादाच्या मातस इंद्राने धरून नेले व नारदोपदेशावरून सोडलें इत्यादि कथा (८६-९८); प्रहादहिरण्यकशिपूचा खटा सामना (९९-११३); नरसिंहावतार (११४-१२१); थोडी झटापट व हिरण्यकशिपूचा मृत्यु (१२२-१२८); सिंहासनारूढ प्रभू व आनंदी-आनंद (१२९-१३५); प्रहादप्रार्थनेवरून शांत झालेल्या प्रभूकडून हिरण्यकशिपूद्वारादि वरप्राप्ति (१३६-१४८); ब्रह्मदेवास उपदेश व अंतर्धान (१४९-१५३); उपसंहार (१५४-१५६); मर्याची त्रिपुरे व शंकराशी युद्ध

(१५७-१६३); विष्णूची युक्ति व मयादिकांचा पराभव (१६४-१६६); तीस धर्मलक्षणे, वर्णाश्रमादिकांचा नारदकृत बोध (१६७-१७६).

अष्टम स्कन्ध (पृष्ठांक ९७):— मन्वंतरें (१); गजेंद्रमोक्ष (२-१८); यजेंद्राचे पूर्ववृत्त [इंद्रयुद्ध राजा—त्यास अगस्त्याचा शाप व भगवंताचो दया] (१९-२४); पुढाल मन्वंतरें (२५-२६); देवांची दया-श्रीभगवान् त्यांस क्षीराब्धिमंथन करण्यास आज्ञापितात (२७-३५); बळीकडे जाऊन देवांनी असुरांचें सहकारित्व मिळविलें (३६-३९); भगवंतांनां मंदर लीलें नेला (४०-४२); मंथन व कच्छावतार (४३-५०); प्रभु स्वतः च मंथन आरंभितात (५१); उत्पन्न झालेलें हालाहाल विष शंकर धारण करितात (५२-५९); निरनिराळीं रत्नें निघालीं (६०-६५); अमृतोत्पत्ति व राहुवध (६६-७०); देवासुरांचें तुंबळ युद्ध (७१-८२); शुकाचार्यांची संजीवनी (८३); शंकरास त्यांच्या आपद्भावरून मोहिनीरूप दर्शन, त्यांची त्रेधा व शेवटीं मोहनिरसन (८४-१०३); वामनावतारः—बळीचा प्रताप व स्वर्गलाकावर राज्य—इंद्राचो सोडचिठी (१०४-११३); अदितीस वरप्राप्ति (११४-११७); बटुवामनास त्रिपादभूमिदान-शुकाचा शाप-बळीचा उद्धार (११८-१३२); मत्स्यावतारः—सत्यव्रतराजा व मासा—सत्यव्रतास प्रलयसूचना व उपदेश (१३३-१५३); वपसंहार (१५४).

नवम स्कन्ध (पृष्ठांक ११२):—मनुवंशः—मनुचे पुत्र (१-५); इलेची उत्पत्ति (६-८); इला ती व सुयुद्ध-पुरूरव्याचा जन्म—शंकराचा शाप व वर (९-१५); पुरूरव्यास राज्य (१६-१७); इक्ष्वाकु वगैरे मनुपुत्र (१८); पृषध्रास गोवधामुळें शाप (१९-२१); इतरांचा वंशविस्तार (२२-२६); च्यवनभार्गवकथा—नेत्रनाश-विवाह-अश्विनीकुमारांचा प्रसाद (२७-४२); बल-रामविवाह (४३-४८); नभगार्ची सत्यप्रीति व रुद्राचा संतोष (४९-५७); अंबरीषचरित (५८-६८); इक्ष्वाकु, शशाद, ककुत्स्थ, धुंधुमार, युवनाश्र, मांधाता ह्यांच्या कथा (६९-८५); सौभारे, पुरुकुत्स, त्रिशंकु (८६-९१); हरिश्चंद्र पुत्रमोहानें वरुणाशीं टाळाटाळ करतो इ० (९२-१०६); रोहित, बाहुक (१०७-१०८); सगर—त्यांचा यज्ञ व पुत्राचें भस्म होणें (१०९-११६);

असमंजसा-(११७-१२०) चा पुत्र अंशुमान् कपिलसगरास संतोषवितो (१२१-१२५); भगीरथ व भागीरथी (१२६-१३०); सौदास 'कल्माषपाद' राक्षस होतो (१३१-१३५); त्यास ब्राह्मणीचा शाप-पुढील वंश (१३६-१४२) श्रीरामचरित; (१४३-१६६); निमि (१६७-१७३); जनक (१७४-१७६); अत्रिपुत्र सोमाचें ताराहरण व बुधजन्म (१७७-१८८) पुरुरवा व उर्वशी (१८९-२०३); पुढील वंश:-गाधिकन्येचा विवाह-चरुची अदलाबदल व जमदग्नीचा जन्म (२०४-२१५); परशुराम सहस्रार्जुनाचा नाश करून (२१६-२२५) तीर्थयात्रेहून येतो (२२६-२२८); मलिनचित्त रेणुकामातेला परशुराम बधितो (२२९-२३५), रेणुकादीचें पुनरुज्जीवन (२३६-२३८); पितृ-वधानें संतप्त झालेल्या परशुरामाने एकवीस वेळां पृथ्वी निःक्षत्रिय करून अवतार समाप्त केला (२३९-२४८); विश्वामित्र व इतरांचे वंश (२४९-२५३); ययाति, शर्मिष्ठा व देवयानी यांचा तंटा-ययातीस शाप (२५४-२७४); पुरूपासून ययातीस वयप्राप्ति (२७५-२८०); दुष्यंतशकुंतला व भरत (२१-२९३) भूतदयासागर रंतिदेव (२९४-२९८). इत्यादींविषयी कथा निरनिराळ्या-कुरु, यदु इत्यादि वंशावळी (२९९-३७४).

दशम स्कन्ध (पृष्ठांक १४७):-उपोद्धात (१-१२); भगवंताचा अवतारनिश्चय (१-९); वसुदेवदेवकीविवाह (१०-१३); आकाशवार्णा ऐकून कंस सावध होतो, तथापि वसुदेवाची रदबदली ऐकतो (१४-१९); कंसाची दया (२०-२२); नारद कंसास चिथावतो (२३-२७); कंस देवकीपुत्र ठार मारतो-यादवांची दशा (२८-३३); सप्तमगर्भ व मायेस प्रभूची आज्ञा (३४-४३); कंसाची स्थिति (४४-४७); कृष्णजन्म (४८-५५); कृष्णास मायबापांची प्रार्थना (५६-५८); भगवंताच्या सांगण्याप्रमाणें (५९-६३) देवकी व रोहिणी यांच्या अपत्यांची अदलाबदल (६४-७७); कन्याजन्माची वार्ता दूतमुखे ऐकिल्यावर देवकीच्या विनवण्या झिडकारून कंस माथेला आपटून मारुं लागला (७८-८७); मायेचें भाषण (८८-९०); कंस देवकीस शरण येऊन मुक्त करतो (९१-९३); बदसल्लयानें कंसाची सर्व लहान अर्भकांवर धाड (९४-९९); नंदगृहीं पुत्रजन्मोत्सव (१००-१०८); कंसास कर

देऊन वसुदेवास भेटून नंद आला (१०९-११२); पूतनेचा नाश (११३-१३२); बाललीला व तृणावर्ताचा वध (१३३-१४७); नामकरण, यशोदेस विश्वरूप-दर्शन व उखलीबंधनादि (१४८-१८०); वृक्षरूपा कुबेरपुत्राचा उद्धार (१८१-१८७); वृंदावनांत वसति (१८८-१८९); वत्सासुरवध (१९०-१९५); बकासुर (१९६-२००) व अघासुर यांचा वध (२०१-२१०); ब्रह्मदेवास लीला दाखविली (२११-२६४)—गोपाळकाला (२११-२२०) ब्रह्मदेवाचें वत्सहरण (२२१-२२६); गोपांच्या रूपानें नटलेल्या परमेश्वराचो गूढ लीला (२२७-२४५) ब्रह्मदेव शरण येतो (२४६-२५६); भगवंताचें पुन-रागमन (२५७-२६४); गर्दभासुरवध (२६५-२६८); कालियामर्दन (२६९-२९१); द्रवप्राशनादि लीला (२९२-२९३); प्रलंबासुरादिकांचा नाश व गुंजवनांत गोपाळाचें संरक्षण (२९४-३०८); गोपीवस्त्रहरण (३०९-३२१); यज्ञपत्याख्यान (३२२-३४१); गोवर्धनोद्धार व इन्द्रगर्व-हरण (३४२-३७३); वरुणाचें नंदहरण (३७४-३७५); गोपीचिंतहरण (३७६-३८५); गोपीविरह व तच्छांति (३८६-४०७); यात्रा (४०८-४०९); अजगररूपी विद्याधराचा उद्धार (४१०-४१६); शंखचूडाचा वध (४१७-४२२); हरीची मुरली (४२३-४२८); भरिष्ठासुरवध (४२९-४३५); नार-दांच्या वठावणीवरून (४३६-४३९) कंस धनुर्यागाच भिष करून कृष्णारामांचा नाश करण्याचा घाट घालतो (४४०-४४७) व नंदादि कंस आपणाकरितां अक्रूरस पाठवितो (४४८-४५४); केशिवध (४५५-४६४); नारद व कृष्ण यांच्या भेटी (४६५-४६९); व्योमासुराचा वध करून कृष्ण गोकुळांत येतो (४७०-४८०); अक्रूर व कृष्ण यांचो भेट (४८१-४९०); गोपी कृष्णास न्यावयास आलेल्या अक्रूरावर 'बोटें मोडतात' (४९१-५०३); अक्रूरास दिव्य-दर्शन (५०४); कृष्णाचा मथुराप्रवेश (५०५-५१०); परीट, कोष्टो व माली यांच्यापासून वज्राभरणप्राप्ति (५११-५१६); कुब्जेवर प्रसाद (५१७-५२०) कंसधनुर्भंग (५२१-५२५); कंसास कृष्णमय जग (५२६-५२८); कुबल-यापीड हत्तीचा वध व बलकृष्णांचो पराक्रमी जोडी (५२९-५४५); चाणूरादि-कांचा वध (५४६-५५५); संतप्त कंसाचा वध (५५६-५६४); नंदवसुदेव-

कृष्णबल यांची प्रेमळ भेट (५६५-५७५); नंद परतला (५७५); उपनयन,
 विद्याभ्यास (५७६-५७९); गुरुपुत्र सोढवून आणतात (५८०-५८४); उद्धव
 गोकुळां येतो (५८५-५९१); गोपी व उद्धव यांचा प्रेमसंवाद (५९२-६०४)
 कृष्णाचा निरोप—उद्धवास निरोप (६०५-६१५); कुब्जेवर कृपा (६१६-
 ६१८); अक्रूराशी प्रेमादरपूर्ण भाषण—सूचनेप्रमाणे अक्रूर हस्तिनापुरीं जातो
 (६१९-६३३); पांडवांचे दुःखवृत्त ऐकून (६३४-६४९) वृतराष्ट्रास बोध
 करून (६५०-६५६) अक्रूराने सर्व वृत्तांत रामकृष्णांस निवेदिता (६५७-६६०);
 जरासंधाचे मथुरेवर सतरा हल्ले व पराभव (६६१-६७१); काळयवनाला
 पाहून श्रीकृष्ण झार्तीना द्वारकेंत स्थापून पळू लागले (६७२-६८०); काळयवनास
 भस्म केल्यावर मुचुकुंदास वर (६८१-६८७); यवनक्षय (६८८); जरासं-
 धाला फसवून प्रभु द्वारकेस आले (६८९-६९५); बळरामरेवती (६९६) व
 कृष्णरुक्मिणी यांचा विवाह—रुक्मीपराभवादि कथा (६९७-७३५); प्रद्युम्न शंभराला
 मारून सुट्टन येतो (७३५-७४३); स्यमंतकोपाख्यान—भामाविवाह (७४४-
 ७५४); अक्रूरांचे मणिहरण (७५५-७७१); कालियादिकांशीं कृष्णविवाह-
 नरकासुरवध (७७२-७९३); रुक्मिणीशीं विनोद (७९४-८००); कृष्णाची
 प्रजा (८०१-८०२); उदाम रुक्मीचा बलरामकृत वध (८०३-८१३); बाण-
 गर्भहरण व अनिरुद्धउषासंयोग (८१४-८४४); सरडलुपी मृगराजाचा उद्धार
 (८४५-८५६); बलरामाची गोकुळास भेट (८५७-८६९); पौंड्रकवध (८७०-
 ८७७); पौंड्रकपुत्रनाश (८७८-८८२); द्विविदकपीचा वध (८८३-८८६);
 सांबविवाह व बळकृत दुर्योधनगर्भहरण (८८७-८९८); नारदास लीला दाखवून
 [८९९] उद्धवाच्या सल्लयाप्रमाणे (९००-९०५) धर्माच्या यज्ञास जाऊन भीमाक-
 डून जरासंधासमोर राजे बंधमुक्त केले इ. (९०६-९२३); धर्माचा यज्ञ पार
 पडला (९२४-९४१); मायावी झाल्वाचे यादवांशी तुंबल युद्ध व वध (९४२-
 ९६९); दंतवक्त्रादिवध (९७०-९७३); 'कुरुपांडवकलह बाढला मोटा'
 (९७४) म्हणून तीर्थयात्रा करणाऱ्या बळरामाचा सूतवध व प्रायश्चितार्थ
 श्लवलासुरवध—भारतीययुद्धवार्ताश्रवण (९७५-९८६); साम अश्वय
 पाहून बलरामाने परतून यज्ञ केला (९८७-९९०); सुदामभेटि—त्यास सोन्याची

नगरी दिवली (९९१-१००४); सूर्यग्रहणपूर्वी कुरुक्षेत्री सर्वांच्या भेटी, कथा वगैरे (१००५-१०१५); यज्ञ झाल्यावर सर्वांना निरोप (१०१६-१०२३); वसुदेवास ज्ञान (१०२४-१०२६); देवकीस तिचे सहा मृतपुत्र भेटविले (१०२७-१०३६); सुभद्राहरण (१०३७-१०४८); श्रुतदेव व बहुलाश्व या प्रेमळ भक्तांस कृष्णदर्शन, संगति व ज्ञान यांचा लाभ (१०४९-१०६६); भस्मासुरनाश व शंकररक्षण (१०६७-१०८९); भृगूची देवत्रयपरीक्षा-विष्णूसलता व त्याची क्षमाशीलता (१०९०-११०६); एका ब्राह्मणाचे पुत्र त्यास महाकाळपुरांतून कृष्णार्जुन परत आणून देतात (११०७-११३२); गोपीवर्तिनादेववर्णन-हंसाशी संवाद (११३३-११७९); कृष्णपुत्र (११८०-११८१); भगवच्चरित्र-माहात्म्य (११८२-११८८); उपसंहार (११८९).

एकादश स्कन्ध (पृष्ठांक २५३):-सांब यादवाला ऋषिशापाने झालेले मुसळ (१-१३); वसुदेवास नारदमुनि भागवतधर्म सांगतात (१४-१६), पूर्वी निर्मीळा नऊ योग्यांपासून (१७-२२) कळलेला भागवतधर्म (२३-३१); भक्तलक्षण (३२-३७); माया (३८-३९); ती तरण्याचे उपाय (४०-६०); नारायणस्वरूप (६१-६६), कर्मयोग (६७-६८), भगवंताचे पुरुषाद्यवतार (६९-७२), नारायणावतारकथा (७३-९२); वालखिल्यदुःखमोचन (९३-९४), राम (९५), अभक्तगति (९६-९७), युगधर्म व प्रभुस्वरूप (९८-११७) या नऊ गोष्टी सांगून कृष्णाचे परमात्मस्वरूप बोधितो (११८-१२१); ब्रह्मादिकांची कृष्णस्तुति व अवतारसमाप्तिचर्चा (१२२-१३०); 'प्रभासास जा' ही कृष्णसूचना (१३१-१३२) ऐकून शोकाकुल झालेल्या (१३३-१३७) उद्धवास कृष्णाचा उपदेश (१३८-१४०); अवधूतयदुसंवाद-चोवीस गुरु (१४१-२२१); "नित्यमुक्त आत्मा नित्यबद्ध कसा?" या उद्धवशंकेचे निरसन (२२२-२५३); 'साधु कसा? भक्ति कशी?' या उद्धवप्रश्नांची अनुक्रमे उत्तरे (२५४-२६२) व (२६३-२७०); सत्संगमाहात्म्य (२७१-२८८); 'कर्म करावा का सोडावा?; या उद्धवशंकेचा निरास (२८९-३१०); गुणत्रयादींचा विचार (३११-३१६)' ब्रह्मदेवास हंसरूपाने केलेला बोध (३१७-३३०); 'भक्ति हेंच मुख्य सार'

(३३१-३४९); ध्यानप्रकार (३५०-३६०); विभूतिकथन (३६१-३६४);
 वर्णाश्रमादि धर्म (३६५-३७०); ' भक्तियोग ' (३७१-३८४); शमदमादि
 विवरण (३८५-४०८); ज्ञानादि योगत्रय व भवतारण (४०९-४४६); ' तत्त्वं
 पुरुष, प्रकृति ' यांचा निवाडा (४४७-४९७);—भोग—भेदबुद्धि—प्रन हें
 मूळ—याविषयीं भिक्षुगाथा (४६६-४९४); सांख्यशास्त्र (४९८-५४७);—
 विषयासक्तीच्या परिणामाकरितां ऐलकथा (५०९-५३४); संततारक अर्च-
 नयोग (५४८-५६५); पुनः भक्तियोग (५६६-५८१); उद्धव बद्रिका-
 श्रमी गेला (५८२-५८५); ' यादवी ' (५८६-५९६); बलरामाचें निर्याण
 (५९७); व्याघ्राच्या वाणानें कृष्ण जखमी होतों (५९८-६०५);
 दारुकास शेवटचा निरोप (६०६-६१३); दारुक द्वारकेस गेला (६१४-
 ६१५); ब्रह्मादि देवांचा मेळा व कृष्णनिर्याण (६१६-६२८); वसुदेवादि
 पुरुष व रुक्मिण्यादि स्त्रियांचे निर्याण (६२९-६३९); अर्जुनाची साव-
 धता (६४०-६४१); द्वारका बुडत्ये (६४२-६४४); वज्रास राज्याभिषेक
 (६४५); यादवक्षय ऐकून धर्मादिकानों महापथ स्वीकारिला (६४६-६४७);
 कृष्णकथामाहात्म्य (६४८); उपसंहार (६४९).

द्वादश स्कन्ध (पृष्ठांक ३०८) :—शुक परीक्षितीस सांगतात:-
 नंदादिक भावी राजे व त्यांचे वंश (१-२६); कलिप्रभाव (२७-३६);
 कल्कीचा अवतार व वर्णाश्रमधर्मांची पुनःस्थापना (३७-४३); ' आला प्राणी
 जाणार ' हरीचा गुणानुवाद हा च धारा (४४-४९); कलिप्रभाव-(५०-८१)
 भगवन्नामसंकीर्तन हा च एक उपाय-वतुर्विध प्रलय (७१-७९)-
 भागवत ऐक; तक्षकाचें भय कशाला ? (८२-८९); परीक्षिती संतुष्ट होतो-
 शुक जातात व तो ब्रह्मधर्मी बसतो (९०-९९); तक्षक कर्यप ब्राह्मणास
 षरतवितो (१००-१०६) व परीक्षितीस डसतो—हाहाकार (१०७-१११);
 जनमेजयाचें सर्पसत्र-नारदाची मध्यस्थी व तक्षकाचा बचाव (११२-१२०);
 अठरा पुराणें (१२१-१२७); मार्कंडेयकथा—तप व वरप्राप्ति (१२८-१५०);
 वटपत्रशायी मुकुंद व विचित्र लीलेचा अनुभव (१५१-१६४) शंकरदर्शन;

मोहनिरसन व वरसंपादन (१६५-१८६); विष्णुस्वरूप (१८७-२०४); सूतांचा
उपसंहार-पुराणगणना (२०५-२२०); पंतांचा उपसंहार (१-५).

मंत्रमय भागवतः—ह्यांत दशम स्कंधांतील च कथाभागांची सूची
आहे (१०९).

एकूण पद्यसंख्या मंत्रभागवत ३५९४ व मंत्रमय भागवत
१०९ मिळून ३७०३ आहे.

पंतलिखित मंत्रभागवतांतील परलिखित पद्ये.

उपोद्धात सर्व, प्रथम स्कंध १ ते २३, द्वितीय स्कंध १०० उत्तरार्ध,
१०१, चतुर्थ स्कंध ४१ ते ४४, द्वादश स्कंध २१० पासून अखेरपर्यंत. एकूण
साडेपासष्ट पद्ये परलिखित आहेत.

॥ श्रीः ॥

मोरो पंतकृत

संत्रभागवत.

उपोद्धात.

(गीतिवृत्त)

न ल्निनाक्ष प्रभु लक्ष्मी न यनमनोहरपदांबुजध्या न । न वर्षननील चतुर्भुज न मिला जो पुण्यकीर्तिचं स्था न. १
मो हर्तमोर्क जगद्गुरु मो क्षदपद त्या शिर्वाच निल रमो । मो दित मन हो, चिंतित मो घ नसो, सर्व पाप ताप श मो. २
भ व्य हरिहरांचे जे भ वभयहर नारदादिगुणलो भ । भ गवसुल्य जर्गद्धित भ क्त नमस्कारिले विर्मळशो भ. ३

१. कमलनेत्र (विष्णु). २. लक्ष्मीच्या नेत्राना व मनाला आनंददायक आहे ज्याच्या चरणकमलाचें चिंतन असा. ३. नवीन
मेघासारखा निळा. ४. अज्ञानांधकाराचा नाश करणारा सूर्य. ५. मोक्ष देणारे पाप आहेत ज्यांचे असा. ६. व्यर्थ. ७. नारद-
प्रभृतींच्या गुणांवर प्रति आहे ज्यांची असे. ८. विश्वाचे दितकर्ते. ९. निर्मळ आहे कांति ज्यांची.

ग जसुख विद्यामृतनिधि ग जैपति; तहस तो महाभाग । ग तगवँ विघ्न जेणं, ग रुंडं अत्युग्र ही जसा ना ग. ४
 वा र्थ्यवर्त विधिचे सुत वँ र्थील सदा कुर्मर शर्मोविभव । व त्सळ विवेकसागर वँक्षिपति ज्यांची सदुक्ति शमवि भव. ५
 ते जल्बी सुरसत्तम ते त्तैर ख्यात जे भया हरिते । ते नमिले कर जोडुनि, ते थं थें थें हि बहु दया करिते. ६
 बा ग्देवीच्या नमितां वीळक मीं र्थ्यपादराजी वा । वा रुनि जडैरि जी दे वा त्सल्यं ज्ञान सादरा जी वा. ७
 सु रसिंधु श्रीकाशी सु ज्ञा हि जडा हि सोडितां चि असु । सु खदात्या नमिल्या ज्या सु टका करिती च देति आत्मव सु. ८
 दे व सुकुंद चि तो जरि दे हीं प्रचितसादि कवि नां दे । दे श पवित्र करि सदुपदे शं सुयशं प्रमोद कानां दे. ९
 वां ल्मीकि व्यास सम चि वा चा ज्यांची स्तवी सदा दे वा । वा क्तनुमनं नमन त्यां, वा त्सल्यं हे चि त्यां रुचो सेवा. १०
 य श हरिचें ज्यांसि रुचे य दुपतिस चि वाहिला जिर्हाकाय । य छपि निकृष्ट जाल्या य धन हि त्यांचे हि बंधितों पाय. ११



१. गणपतीचा सेवक (भृशुंडी). २. स्तुत्य भांडे आचार ज्यांचा असे. ३. श्रेष्ठ शीलाचे. ४. तरुण. ५. शांति हे च देख्य
 ज्यांचे ते. ६. योगिश्रेष्ठ. ७. तेहतीस (देवगण). ८. बालक. ९. रमणीय चरणकमलाळा. १०. अज्ञान. ११. स्वकीय धन.

१२. वात्सीकादि.

प्रथम स्कंध.

(गीतवृत्त)

न	लिनाक्षक्षेत्र श्रीनैमिष तेषु सदुक्तिपूतांतं शौनके परम हित पुसे, सादर बहु गौरवूनि, सूतांतं.	१
मो	टा सुमुनिप्रेमा म्हणुनि श्रीशुकं गुरुसि तो भावें नमुनि 'श्रीभागवत' प्रारंभी, ज्यासि विश्व लोभावे.	२
भ	गवंताचे वर्णीं पुरुषाद्यवतार सर्गर चोवीस, या माळेसि कवि म्हणति, 'मुक्ति न, आम्हांसि तूं चि होवीसं.'	३
गं	रुडध्वजांश भगवान् व्यास द्वापरयुगांत अवतरला, यदग्रंथसेतुसंश्रित जन करुनि भवार्णवासि लवें तरला.	४
व	सतां सरस्वतीच्या तीरीं व्यासासि नारदस्वामी भेटे, त्यासि मुनि पुसे, 'सांग मनीं अप्रसन्न कां वा! मीं?'	५
ते	प्रार्थना तयाची परिसुनि तो मुनि म्हणे, 'तुवां काहीं प्राधान्यें श्रीभगवन्महिमा अद्यापि वर्णिला नाहीं.	६
वा	खाणावें प्रेमें भगवद्यश मुनिवरा! तुवां आतां, हृदय प्रसन्न होतें प्रभुचा महिमा चि आदरें गातां.	७
सु	यश न जयांत हरिचें, चित्र हि गुणभवन कवन तें अशुची, त्यांत सुमति नर न रमति पळ ही, बहु मानिती तया पशुं चि.	८
दे	वाचीं ज्यामध्ये नामें सुयशोक्तितें प्रतिश्लोकीं अघ नुरवी च अर्बुद हि असतां तो वाग्विसर्ग या लोकीं.	९

१. कमलनयन विष्णूचें स्थान. २. नैमिषारण्य. ३. उत्तम भाषणानां पवित्र अशा (सूताला). ४. शुनकमुनीचा मुलगा. ५. पुराणवक्त्या सूतनामक ऋषीला. ६. शुकाचार्य (व्यासाचा मुलगा). ७. सूत मुनि. ८. सर्वोत्तम. ९. पाहिजेस. १०. विष्णूचा अंश. ११. ज्याच्या ग्रंथरूप सेतूला आश्रय करणारा. १२. अणुप्रमाण [समजून]. १३. व्यास. १४. गुणांचें घर. १५. अज्ञानी लोक. १६. [शास्त्रनिधयानां] बद्ध नव्हे असा हि (कवी). १७. वाणीचा विस्तार.

वा	क्ये भागवतांचीं कृष्णयशोमृतपरिप्लुते प्यालों, धालों, असोनि दासीसुत मीं बा ! ब्रह्मपुत्र कीं झालों.	१०
य	श तारक हरिचें गा, व्यासा ! येणें चि शीघ्र निवशील, आहेस चि तूं सर्वश्रुतिशास्त्ररहस्यनिपुण शिवशील.	११
न	यनातें उन्मीलुनि मुनि जातां 'भागवत' शुका व्यास विरचुनि पढवी, जैसा आद्यकवि लवा कुशा सुकाव्यास.	१२
मो	ह हि नसतां गावी जीवन्मुक्तीं हि संहिता बा ! हे, श्रीहरिच्या अत्यद्भुत महिमा ऐसा चि सदुणीं आहे.	१३
भ	गवद्भक्त शुक कथी ज्यातें प्रांयोपविष्ट जो होता त्या जन्म परिक्षिन्नपरत्नांचें परिस तूं हि सुश्रोता !.	१४
ग	जैपुरपति भीमानें करितां भग्नोरुं, तत्त्रियीं पापी अश्वत्थामा सुसद्रुपदेसुतापुत्रमस्तकें कापी.	१५
व	त्सांच्या बहु शोकीं कृष्णीं बुडतां तिला म्हणे नरें तो, 'त्या अधममस्तकीं न्हा, देवि ! विलापीं तुझी सुधी न रतो.'	१६
ते	जस्वीं विजय रथीं चढला रक्षावया प्रतिज्ञा ते, तो हाकी हय, म्हणती 'अजित जयाश्रय' जयाप्रति ज्ञाते.	१७
वा	जिखुरचक्रनादें समजुनि पाहोनि पार्थरथ दूर द्रौणि रथीं चढुनि पळे, रुद्रभयेंकरुनियां जसा सूरें.)	१८
सु	सशिशुघ्न द्रौणि स्वतुरग थकतां चि न दिसतां त्राता उपसंहार नये तरि योजी ब्रह्मास्त्र शत्रुच्या घाता.	१९

१. नारद पूर्वजन्मी दासीपुत्र होता. २. मंगल आहे स्वभाव ज्याचा. ३. उद्य-
दून. ४. वाल्मीकि. ५. उत्तम काव्यास (रामायणास). ६. श्रीभागवतग्रंथ. ७. खाणें-
पिणें टाकून मरणार्थ बसलेला. ८. हस्तिनापुराचा राजा (दुर्योधन). ९. मोडलेल्या
आहेत मांड्या ज्याच्या असा. १०. त्याचे (दुर्योधनाचे) हिताकरितां. ११. निजलेल्या
द्रौपदीच्या पुत्रांचीं मस्तकें. १२. द्रौपदी. १३. अर्जुन. १४. नीचाच्या [अश्वत्था-
म्याच्या] मस्तकावर. १५. अर्जुनाश्रय (अर्जुनसारथी). १६. घोड्यांचे खूर आणि
(रथाचीं) चाकें झांच्या आवाजानें. १७. सूर्य. १८. आदोषणें (अस्त्र परत घेणें).

दे	वाज्ञेनें पार्थ ब्राह्म ब्रह्मास्त्रवारणा योजी, अस्त्रद्वयतेजोर्दित जन म्हणति, 'न भस्म विश्व हें हो जी!'	२०
वा	रुनि अस्त्रयुगातें त्या बाळग्रासि पार्थ तो बांधी प्रभु 'मारावा चि' म्हणे, परि धर्म त्यजिल साधुची कां धी?	२१
य	द्यपि बंधादि उचित कृष्णेला दैन्य तें पहावेना, 'सोडा' म्हणे 'गुरुसम चि गुरुसुत, अपमान मज सहावेना.'	२२
'न	च रक्षावा अधम क्षण हि' असें भीम ही म्हणे कोपें, मॅणि हरुनि तथा सोडी विजय, नव्हे कर्म तें परा सोपें.	२३
मो	हें मृतांसि देउनि जळ, धृतराष्ट्रादि मग्न जे शोकां त्याचें युधिष्ठिर प्रभु करि सांत्वन उचित जें जसें लोकां.	२४
भ	रत्तकुलप्रवरश्रीधर्मातें कृष्ण मग पर्दा बसवी, करवी हयमेघत्रय, भक्ताचें यश जगत्रयीं वसवी.	२५
ग	मन स्वर्पुरा करितां हरिस म्हणे उत्तरा, 'प्रभो! पावें, हा तसेलोहशर मजवरि येतो, अभयदान ओपावें.	२६
व	नवह्नि वनासि जसा कीं म्हणतो मृगकुळासि हरि खावें, एणें तसें मला चि न मद्रभातें गिळोनि हरिखावें.'	२७
ते	जें मयूखसे शर तों पांचां पांडवांवरि हि पांच आले व्यालेश्वरसे जे न च म्हणतिल नतास ही 'वांच'.	२८
वा	री सुदर्शनें चि द्रौणिब्रह्मास्त्र समजुनि क्षिप्र पोटीं गर्भ हि रक्षी, तो काय प्रभुपुढें बळी विप्र?	२९
सु	तसुरतस्तें वर्णीं, हर्षविली, वधुनि पातकी, अंत्या दीना धन्या झाली, न च ऐसी करुनि चातकी आ लीं.	३०

१. ब्रह्मास्त्र निवारण करणारें अस्त्र. २. दोन अस्त्रांच्या तेजानें दुःखित. ३. दोन अस्त्राना. ४. अश्वत्थाम्याच्या मस्तकांतोळ मणी. ५. प्रेमानें. ६. द्वारकेला. ७. [अश्वत्थाम्यानें सोडिलेला] तापलेल्या लोखंडाचा बाण. ८. संतोषावें. ९. किरणासारखे. १०. पुत्रांचा (पांडवांचा) कल्पतरु (कृष्ण) जो त्याला. ११. कुंती. १२. मेघास-पंत.

दे	आज्ञा न युधिष्ठिर, होडनि सिद्ध हि पुन्हां अजित राहे, प्रभुरीति मनीं आणुनि जाणुनि अत्युत्तमा अंजि! तरा हे.	३१
वा	हे युद्धहतासज्ञातिसुहृत्स्वजनशोक धर्माचा; कृष्णादिगुरुवचोमृतवर्षे हि शमे न ताप कर्माचा.	३२
यं	शा द्यावें भीष्मातें हा सदभिप्राय देवदेवाचा; व्यासादिमुनींद्रांची न च धर्मा बोधैलेश दे वाचा.	३३
नं	रपति सानुज साच्युत जायें पुसायासि धर्म आज्यातें, धर्मज्ञानार्थ करी पहिला तांबूलकाम आ ज्यातें.	३४
मो	टे मोटे ज्ञाते त्या पुण्यश्लोकपंक्तिला जडले, भीष्मोक्ताखिलधर्मश्रवणें सर्वासि सांग सर्व घडले.	३५
भ	गावंतातें गंगापुत्र प्रेमें स्तवूनि, देहातें योगें सोडी, त्यातें तें साक्षाद्ब्रह्म तोर्यं दे हातें.	३६
ग	जसाह्वर्यीं पदीं त्यां स्थापी धृतराष्ट्र, केशवाज्ञा ते, रहणति, 'न निजप्रजांचा करि डोळा वक्र केश वीं' ज्ञाते.	३७
र्व	त्सलवर विभु गेला निजनगरीप्रति पुसोनि धर्मातें; जेंवि उदयगिरिपासुनि विधु द्याया कुमुदिनीस शर्मातें.	३८
ते	मागांचे जनपदजनपदपद्मं नमूनि देवाचीं, तरले, 'यशें जयाचीं' गुरु रहणती, 'ऐक, चित्त दे वींचीं.'	३९
वा	हे गर्भ यथास्थित, त्यातें प्रभु उत्तरोदरीं रक्षी, तो अंघ्रतेजमथित्या अंगुष्ठसमा गदाधरा लक्षी.	४०

१. अहो! २. धर्माच्या गोत्रजवधजन्यशोकनिवारणार्थ उपदेश करण्याचें यश. ३. थोडा बोध. ४. धर्मराज. ५. कुरुक्षेत्रांत जेथें भीष्म शरपंजरीं पडले होते तेथें. ६. विडा खाणें ही इच्छा आहे ज्याची असा [आ]. ७. पवित्र आहे कीर्ति ज्यांची अशांच्या रांगेला. ८. यज्ञ. ९. योगबलानें. १०. श्रीकृष्ण. ११. पाणी. १२. हस्तिनापुरांत. १३. धर्माला. १४. मिज डोळा प्रजांचा केश-पंत. १५. अथवा. १६. अतिशय प्रेमळ. १७. जनपद देशांतिल लोक. १८. वाच. १९. [अश्वत्थाम्यानें सोडलेल्या] अस्त्राच्या तेजाचें मंथन करणाऱ्या. २०. अंगद्व्याप्तवद्व्या.

सु	रुचिरतनु जगदीश्वर अस्त्राचें सर्व तेज शमवून, दशमीं मासीं झाला गुप्त प्रभु गर्भदृष्टि रमवून.	४१
दे	दीर्घ्यमानतनु मग शुभसमयीं जन्मला कुमारमणी; वदली असेल, 'दुसरा गुह चि' असें शंभुची उमा रमणी.	४२
वा	घें वाजविलीं बहु हर्षें तज्जातकर्म धर्म करी, पौत्रें पावे तैसा जैसा गंगाहर्षें सुशर्म करी.	४३
यै	क्षाधिपसा तर्पीं नृप भूदेवांसि उचितदानाहीं, अर्थीं म्हणती, 'उरली स्वल्पा हि मनांत हेंचि' तदा 'नाहीं.'	४४
न	रपतिं तेषु द्विज म्हणति, 'नृपा! विष्णुनें दिला बाळ, हा विष्णुरातनामा होइल विख्यात सुप्रजापाळ.'	४५
मो	दित जातककोवीद विप्र कथिति, 'तूं तसा चि हा राया! कंठीं मिरविल राज्यश्री वसुधा सुगुणरत्नहारा या.	४६
भ	य न धरिल मरणाचें परिसुनि मुनिपुत्रदत्तशापातें, श्रीशुककथितहरियशःश्रवणें पावेल सुपद बापा! तें.	४७
ग	भीं जो तो हा कीं अन्य असें पारखी जनीं पाहे, यास्तव तथा 'परीक्षित्' संज्ञा बा शौनका! मुने! आहे.	४८
वै	सु जें मरुत्तयज्ञीं लजिलें होतें असंख्य, खीणविलें; कृष्णाज्ञेनें भ्राते प्रेषुनि तें हयमखार्थ आणविलें.	४९
ते	णें हयमेधत्रय धर्मे संपादिलें यथाविधि, तें प्रेमें समर्पिलें मग जगपाळितया तथा दयानिधितें.	५०
वाँ	सवितें त्यावरि तो देव द्वारावतीस ने संगें, अंगें स्वसख्यार्चीं कीं निववाया आपुलीं परिष्वगें.	५१

१. तेजस्वी. २. कार्तिकस्वामी. ३. कुबेरासारखा. ४. आवड. ५. विष्णुरात (विष्णुनें दिलेला) नांवाचा. ६. ज्योतिषी. ७. [शमीक] ऋषीच्या पुत्रानें (श्रृंगीनें) 'तूं तक्षकदंशानें मरशील' ह्या दिलेल्या शापाला. ८. समोवतीं पहातो तो. ९. धन. १०. मरुत्त राजाचे यज्ञांत. ११. खणवून काढिलें. १२. अर्जुनाला. १३. आलिंगनें.

- सु कवि विदुर मैत्रेयापासुनि जाणोनि आत्मगति हरिला
कृतकृत्य तीर्थयात्रेमध्ये झाला, सुतृप्तिने वरिला. ५२
- दे दर्शन धृतराष्ट्रप्रमुखासाते द्रवोनि तो सुकैवी,
धन जेवि चातकांचीं, आसांचीं न च मुखें भला सुकैवी. ५३
- वा लसल्य बहु तयाचें वर्णुनि जोडुनि धर्म हातातें
बोले, 'निववावा निजकुशलें देवूनि शर्म हा तातें. ५४
- य दुपतिचें मग, आधीं बा! स्वकुशलवृत्त आयकीव, अगा!
साधुसि तसी सुरांच्या साधो! येईल काय कीव अगा? ५५
- न रपाळाला पुसिलें, तीर्थादि समस्त वृत्त आयकवी.
भगैवन्निर्याणकथा तो सांगेल स्वयें चि काय कैवी? ५६
- मो हाचा केवळ जो आवास तया नृपा स्वभावास,
'बाबा! सत्वर साधा हित' विदुर म्हणे असत्वभावास. ५७
- भ क्षिसि भीमं दिधल्या पिंडातें, वृत्ति हे कुतरियाची,
कीं तूं तो, जो आतरं, बहु मानुनि आपुली कुंठरि, यीची. ५८
- ग र गोड गमे तुज, जें पीयूष चि भैक्ष्ये तें सपकै, राया!
सत्वर हिमालयाप्रति चाल कसा सेवटीं तप कराया.' ५९
- व चनें सल्यें स्वहितें विदुराचीं समजला मनीं अंध,
न पुसे, निघे चि तोडुनि परमदृढस्नेहरूप तो बंध. ६०
- ते गांधारी हि निघे, त्यां द्रोघां विदुर होय हो! यष्टी,
आपण होय पथीं बहु, त्यांतें होवूं न दे चि तो कष्टी. ६१
- वा पातें मातेतें नृपें आला जों सकाळ वंदाया,
'न दिसे गुरुत्रय' म्हणे 'हा! हा!' गेले त्यजुनि मंदा या. ६२

१. आपला मुक्ति. २. विदुर. ३. श्राकृष्णाचे निधनाचा वार्ता. ४. विदुर.
५. अज्ञानाचा. ६. स्थान. ७. दुष्ट आहे स्वभाव आहे ज्याचा अशा (धृतराष्ट्रास).
८. अत्राच्या गोळ्याला. ९. नौकेवरून उतरल्याचें मोल-पंत. १०. कुनोका-पंत.
११. वाचना करी. १२. भक्षण करण्यास योग्य. १३. रसहान. १४. धर्मराजा.
१५. तान वडील जन (धृतराष्ट्र, विदुर आणि गांधारी).

सु	कलें मुख धर्माचें, म्हणतां शोकेंकरुनि 'हा! हा!' तें. ताडी कपाळ पाळ क्षितिचा खेदा धरुनि हा हातें.	६३
दे	वर्षे ये भवाची करिता निःशेष जो हैति, मिरासी ब्रह्मींचा, धर्माच्या नाशी तत्काळ मोहातिमिरासी.	६४
वा	धक्यांत तप उचित, गंगातीरीं हिमाचळीं गेला, जाड्यनगाच्या भिदुरें विदुरें बोधुनि सदार तो नेला.	६५
य	मनियमसुतसें परि झालीं च समाधिनें तिघें हिवसीं, योगें चि आजिपासुनि सोडिल नृप देह पाचवे दिवसीं.	६६
न	रपतिच्या त्या उटजासह सहसा सुरनदीतटीं प्रेता भस्म करिल बा ! पावुनि योगां योगाद्भुताभिरीं त्रेता.	६७
मो	ळी तासि गांधारी त्या अग्नींत स्वसूर्ति टाकिल ते, साध्वीची सहयात्रा म्हणती, 'देसील काय नाकिलते!'	६८
भ	स्म सुरनदींत विदुर टाकुनि, पुत्रत्व करुनि, कामगती तीर्थें सेवित जाड्ल, त्यास न सद्गति मिळेल कां मग ती ?'	६९
ग	ति त्या धृतराष्ट्राची सांगुनि बोधुनि धर्मचित्तातें, गेला देवर्षि प्रभु सांधूंच्या गात गात वित्तातें.	७०
व	रिले वढिलांहीं कीं सद्योगें सत्तपें बरे लोक, हर्षें सुखाश्रु वर्षें तो साधु युधिष्ठिर त्यजी शोक.	७१
ते	थुनि कितिका दिवसीं गेला होता कुशस्थळीलां जो अर्जुन तद्विरहाला हांला गर म्हणवितां बळी लाजो.	७२
वा	तां न कळे काहीं, दुष्ट व्यवहार आथके पाहे, बा! हे विपरीता क्षिति असतीसी नवनवा गुणा वीहे.	७३

१. नारद मुनि. २. नाश. ३. ब्रह्मलोकचा वतनदार. ४. अज्ञानरूप पर्वताच्या वज्रानें. ५. थंड. ६. आश्रमासह. ७. संयोगाला. ८. तपश्चर्येनें उत्पन्न झालेल्या आश्चर्यकारक अग्नीशीं. ९. अग्नित्रय (दाक्षिण, गार्हपत्य, आहवनीय). १०. [लाकडांचां] जुडो. ११. सहगमन. १२. हे कल्पवृक्ष! १३. पुत्रधर्म. १४. श्रीकृष्णाला. १५. द्वारका-पंत. १६. दारू. १७. कुलदेसारखी. १८. धारण करी.

- सु ख न दिसे कोठें ही, झाला उद्विग्नचित्त तो राजा,
भीमा उत्पात कथी जे स्वास्थ्या म्हणति, 'दूर पोरा! जा.' ७४
- दे वाकडून अर्जुन चिंता करितां युधिष्ठिर आला.
आलापसे विलाप हि शिकला विधिगुरुबळें, करुनि आला. ७५
- वा सवितें धर्म पुसे, 'पहिलेंसं न भवदास्य वत्सा! हें,
वद कारण, तेजस्वी तूं दैन्या न भवदास्यवत् साहें. ७६
- य ज्ञाचें साहित्य न घडलें कीं मळविलें परिभवानें?
तूं स्वसम समर्थ असें करुनि समर कळविलें परि भवानें. ७७
- न दृष्टी नर नयनें पुसि, आटोपूनि गहिवरा, हातें,
ज्यातें विनवि तसी स्वस्थिति व्हाया, जेंवि माहि वराहातें. ७८
- मो^{११} घ आरि करि, अमोघ स्वाश्रित हे दीन, घात कै वारी?
'गोला' म्हणे 'त्यजुनि तो, जो करुणासिंधु तात कैवारी. ७९
- भ भ्र पथीं गोपाहीं केला मीं तेंपरिग्रहत्राणीं,
कळलें भगवदनुग्रह जो पात्र जया सुखा हि तों प्राणीं. ८०
- ग डबडला चि तमें परि नाशी हृदयीं स्फुरोनि गीता तें
पार्थ भगवदुक्तातें बहु भुलला, हरिण जेंवि गीतातें. ८१
- व दले, हा! माद्रीसुत, बहु दीन चि धर्म भीम गमला, हो!
शोकें मरे पृथा, कां तेंद्विस्तर दे न भी मग मला हो! ८२
- ते ज न राहे कांहीं, स्वर्गप्रस्थान नृप मनीं आणी,
पाणी आते जोडिति शीघ्र निघाया तसी च ती राणी. ८३
- वीं रणपुरींत^{१२} विधिनें मथुरेंत हि आपुल्या तदा राजा
पौत्रा अनिरुद्धाच्या स्थापी, कळि उंथा म्हणे, 'सदारा जा'. ८४

१. शांतीला. २. दैवाच्या मोठ्या सामर्थ्यानें. ३. मुख पसरून-पंत.
४. अर्जुनाला. ५. तुझे तोंड. ६. संसाराच्या गुलामगिरीप्रमाणें. ७. शंकरानें.
८. अर्जुन. ९. आपलें स्वैर्य. १०. वराहावताराला. ११. व्यर्थ. १२. त्या
(कृष्णाच्या) स्त्रियांच्या रक्षणीं. १३. त्याचा (शोकाचा) विस्तार. १४. इस्तिना-
पुरांत. १५. धर्मपूर्वक. १६. परीक्षित राजास.

सु	टला वत्स बहुजवें जाया मातेकडे जसा पळतो, निजैगतिं पावाया धर्म विलंब न करी तसा पळ तो.	८५
दे	ह त्यागुनि भगवद्भयानें तो पावला महागतिला, तदनुज हि, हरिसखी जी होईल स्वपद कां महाग तिला?	८६
वाँ	रिजबांधवसुत घे भेटि पुन्हां सेवटीं प्रभासाची पावे सुखें निजैपदाश्रितशिबिका हरिपदप्रभा साची.	८७
य	श वाढवी परीक्षित्प्रभु बहु, त्याचा जसा जर्गी आज्ञा, नामें इरावती जी उत्तरतनया तिला वरी राजा.	८८
न	यधर्मपरें तें केले उत्पन्न पुत्र चर्वघे ते, जनमेजयादि सद्गुणसूक्तिसुधेची च नित्य चव घेते.	८९
मो	दित केले द्विज सुर हयमेधत्रय करूनि धनदानें, कृपगुरुवन वळतां कां त्या वाढावें विशेष न नदानें?	९०
भ	रला कळि राज्यांत व्यक्त असें उत्तरातनय समजे, कीं जन अन्याय करिति होउनियां विषम ते सनय सम जे.	९१
ग	गनमणिसम सुतेजा दिग्विजय तसे चि करि करद पर ते, त्यांचा शर आंगस्कर न वधुनि अहिचा जसा न रद परते.	९२
वै	सु दे वसुधेवरि बहु निजपूर्वजकृष्णचरितगात्यांतें परिसुनि हि म्हणे पुनरपि नृप तो सुप्रेमभरित 'गा' त्यांतें.	९३
ते	गुरु गाती प्रभुच्या सद्रक्षणसदरिघातलीला जे, ज्यांची श्रुति मति ज्यांत न हरि त्या विषयांत घातली लाजे.	९४
वा	टेंत नृप विलोकी गोमिथुना, वृंशळ जो पदें ताडी त्यांतें धर्मधरा हें जाणुनि तत्ताप तो लया धाडी.	९५

१. मोठ्या वेगानें. २. मोक्षस्थानाप्रत. ३. रविस्तुत यम तत्सुत विदुर-पंत.

४. प्रभासतीर्थाची. ५. आपले पायांचा आश्रय करणाऱ्यांची पालखी. ६. धर्मराज.

७. उत्तरराजाची कन्या. ८. उग्रसेन, जनमेजय, भीमसेन आणि श्रुतसेन.

९. उत्तम गुणानीं युक्त अशा वाणीरूप अमृताचें च. १०. कृपाचार्य गुरु हा च मेघ.

११. परीक्षित राजा. १२. परीक्षित राजाचा. १३. अपराध करणारे. १४. द्रव्य.

१५. गाय व बैल याना. १६. शूद्र. १७. त्या गोमिथुनातें. १८. धर्म आणि पृथ्वी.

१२
१३

- सु खर असि विकोश करी समजुनि वृषळासि कळि असें भूप,
तो धरि पाय नृपाचे भिडनि प्रकटूनि आपुलें रूप. ९६
- दे प्राणदान सुयशा तो आज्ञापी असें तथा कलिला,
' मँद्विषयांत न राहें करिसि अधर्मानयें प्रजा कलिलीं. ' ९७
- वा सार्थ द्यूतादिस्थानें दे करुनि आ कळि लपाया
मागे म्हणुनि तथा तो तेथें देतां चि आर्कलिल पाया. ९८
- य वसवँदास्या हि अरिस जरि सहसा शूर सुज्ञजन वधिते,
तारि कैसे मेळविते महित चिरस्थायि सुयश अर्नवधि ते ? ९९
- न द्वेष करी कलिसीं सारग्राही नृपाळ, कीं फळतें
दुँत संकल्पित हि सुँकृत, संकल्पितपातकें न मन मळतें. १००
- मो व्या मृगयोत्साहें नृप गेला एकदा वनीं अँमला,
तेथें शमीकमुनिच्या शिरला पुण्याश्रमीं, बहु श्रमला. १०१
- भँ वितव्यें नृप सत्कृतिपात्र हि सत्कारकाम हीं कांहीं
सत्कारलव समाधिस्थितमुनिपासूनि पावला नाहीं. १०२
- ग तँचेतन गरधरँ मुनिकंठीं घाली नरेंद्र तो चापें,
सत्कारकामभंगें कोपे; हें कर्म करविलें पापें. १०३
- व सुँधाधिप गेल्यावरि शृंगीनामा महर्षिचा बाळ
दे शाप म्हणे, 'सप्तम दिवसीं चावेल तक्षक व्याळ. ' १०४
- ते जोनिधि तो शृंगी उठवी रोदनरवें शमीकास,
पुत्रकृतें तळमळला, कीं करिती परहिता शमी कास. १०५
- वा ळासि बोल लावी कीं, असहनता सुकीर्तिला मळवी,
जो पश्चात्तप्त नृप, छात्रमुखें शाप तो तथा कळवी. १०६

१. अत्यंत तीक्ष्ण. २. तरवार. ३. न्यानांतून बाहेर निघालेली अशी. ४. माझ्या देशांत. ५. गढूक. ६. अडकवील. ७. तृणयुक्तमुखा अरिस-पंत. ८. अमर्याद. ९. तत्व जाणणारा. १०. तत्काळ. ११. पुण्यकर्म. १२. चुकला. १३. पुढें होणार म्हणून. १४. मृत. १५. सर्प. १६. राजा (परीक्षित). १७. सहनशील.

- सु ख मानी राजा कीं दंडें सरतें समस्त ही पाप,
ज्या वैराग्यें जोडे हारि झाला हेतु तो तथा शाप. १०७
- दे वनदीच्या तीरीं अनशनसंकल्प तो करी राजा,
'जातों' म्हणे, 'शरण मीं हरिस, विषाम्नीस तूं शरीरा ! जा.' १०८
- वाँ डववर कृष्ण धंटेज राम पराशर वसिष्ठ नारद या
भेटों आले अत्रिप्रमुख, ज्यांच्या मनांत फार दया. १०९
- य त्पशें शुचि तीर्थें, त्यां तंचरणाम्बुजभ्रमर पूजी
त्याहीं मुक्तिपुरी ही द्यावी, मग काय ती अमरपू जी ? ११०
- न मुनि म्हणे, 'अधम हि या झालों सदनुग्रहें वि धन्यतम,
हरितां गुहागत तुम्हीं कवि रवि हि न हरिल कोण अन्य तम ?' १११
- मो ल तुमचिया या श्रीचरणरजाचें न होय निधि नव ही,
भवदाश्रितकर्माची सत्य कराया शकेल विधि न वही. ११२
- भं गवद्रतमानस मीं हें विदित तुम्हां, सुरापगेला, हो !
सर्प डसो, हरिगुण गा, यांहीं मोक्षा सुराप गेला हो !. ११३
- ग ति भलती हो, श्रीमत्कृष्णयशोमृतनिधींत मज्जन हो,
सत्संग घडो, मैत्री सर्वत्र, तुम्हां नमोऽस्तु सज्जन हो !.' ११४
- वै सुमत्यधिपति ऐसें बोले, मग दे स्वराज्य तनैयातें;
सुर पुष्पवृष्टि करिती, म्हणती 'बहु धन्य धन्य' जन यातें. ११५
- ते मुनि पुन्हां विनविलें ऐसे जोडूनि कर, 'अहो ! आर्थ !
सांगा विचोनि मला मरणारा शुद्ध कोणतें कार्य ?' ११६
- वाँ सरमणिसा तेजें, सुरचिरतर कृष्णसा, दिगंबर तों
शुक ये, त्या पाहुनि जनदृष्टि म्हणति 'हा चि शिव, परीं न रतों.' ११७

१. उपासाचा संकल्प. २. विप्रश्रेष्ठ. ३. व्यास. ४. अगस्ती. ५. त्यांच्या
चरणकमलांचा भ्रमर [राजा]. ६. देवपुरी. ७. गुहेंत असलेला. ८. [कुबेराचे]
नऊ हि निधी. ९. कृष्णाचे ठिकाणीं मन रत आहे ज्याचें असा. १०. गंगेला. ११.
दारू पिणारा. १२. परीक्षित १३. जनमेजयाला. १४. विचार करून. १५.
सुयासारखा. १६. अत्यंत सुंदर. १७. दिशा आहे वरू ज्याचें असा, नम्र.

सु	रसार्वभौमसा जो श्रीशुक आला, तयासि सामोरा जाय समुनि नृप, त्या तो मेघ जसा दृष्ट बहुदिसा मोरा.	११८
दे	वाची तसि त्याची पूजा परमासनीं करी राजा, चित्तीं म्हणे, 'कृतार्थ चि झालों, जाणार तरि शरीरा ! जा.'	११९
वा	खाणुनि तद्दर्शनमहिमा निजभाग्य ही बहुतर चि, तो राजा कार्यार्थ पुसे भ्रियमाणश्रेय जो बहुत रचितो.	१२०
य	दवस्थान गृहिजेना गोदोहनमंत्रिकाळ हि न कोठें दिसतें, दयाघना ! या मोरांचें भाग्य या जनीं मोठें.	१२१

द्वितीय स्कंध.

नं	रवर्यासि शुक म्हणे, "लोकहित प्रश्न हा तुझा, राज्या ! मिरविति गुणज्ञ कनका, कांडी सूक्ष्मा जपोनि झारा ज्या.	१
मो	क्षंपति श्रोतव्यस्मृतव्य हि हा चि कीर्तितव्य जना, तस बुध भजति सुयशा हरिच्या चि, न अन्य कीर्तित ^३ व्यजना.	२
भ	गवद्व्यासापासुनि 'भागवत' महापुराण मीं पढलों, आक्षिप्तचित्त झालों जरि ही नैर्गुण्यसत्पदीं चढलों.	३
गं	तिसुखकामुक जे जे त्या त्या सर्वासि सुफळ भागवतीं, कुजकें कांहीं मिरवी, परि कैची त्या सँदुपलभा गवतीं ?	४
ब	स ऐकत भागवत प्राज्य, असे ससदिवस अवधि, रहा,	

१. पाहिलेल्या. २. कर्मविषय. ३. मारणान्याचें कल्याण. ४. ज्याचें राहणें. ५. गृहस्थाना. ६. गाईचें दूध काढण्यास लागणाऱ्या वेळाइतके देखील. ७. मोरोपंत कवीचें. ८. परीक्षितिला. ९. ज्या सूक्ष्मा (अल्पा) कनका झारा (झारेकरी) जपोनी कांडी-अन्वय. १०. श्रीविष्णु. ११. श्रवण व स्मरण करण्यास योग्य. १२. वर्णन करण्यास योग्य. १३. वर्णिलेल्या. १४. पंख्याला. १५. वश-पंत. १६. निर्गुण (ब्रह्म) रूप उत्तम स्थानावर. १७. मोक्षसुखेच्छु. १८. उत्तम दगडाची-चित्तामणीची-कांति.

खट्वांगहित मुहूर्ते, न म्हणु अनरैस न अनंध अबधिर ' हाँ !'	५
ते हे सुसंहिता तूं श्रवण करीं, स्वस्थ मीं इचा वदता, बा ! या सन्मात्रेनें कांहीं हि नुरे चि भवगदीं गेदता.	६
बा अभिमन्युसुता ! या भागवतीं चित्तशुद्धिला मूर्ळीं कथिली आहे भैगवद्रूपीं गतिहेतु, धारणा स्थूळीं.	७
सु जाते सांगितली स्वहृदयपद्मीं सुधारणा, भूपा ! व्याचे अंगुष्ठमिता प्रभुच्या श्यामा चतुर्भुजा रूपा.	८
दे हत्याग करावा योगबळे ब्रह्मरंध्र भेदून, प्राणानिळासि सोडुनि मार्ग चळों लेशमात्र नेदून.	९
वा ट श्रुतिनीं स्तविली बहु सद्योमुक्तिची असी बा ! हे, वाहे ज्ञानिबहुमता राया ! क्रममुक्तिची दुजी आहे.	१०
य मींनियम धरुनि दृढ विधि पूर्वीं जगदीश्वरासि आराधी, हें मींरगद्वय सांगे प्रभुवर देउनि तयासि सारा धी.	११
न रवर्या ! यज्ञतपोयोग असे मार्ग मुक्तिचे फार, पारि बा ! कृष्णीं होतो ज्या मार्गें भक्तियोग तो सार.	१२
मो व्या यत्नें ब्रह्मा एकाग्रमनें त्रिवार वेदाते नीट विचारुनि करी निश्चय, पाहे न यांत खेदाते.	१३
भ गवच्चरितें सुयशें तीं श्रवणस्मरणकीर्तना उचितें	

१. राजा-पंत. खट्वांगराजाचें आयुष्य एक मुहूर्त उरलें असतां, त्याने श्री-विष्णूस अनन्य भावानें शरण जाऊन मोक्षपद प्राप्त करून घेतलें. २. प्रेमळ. ३. ' हा ! ' न म्हणू, खेद न करू-पंत. ४. भागवत. ५. आजारीपणा. ६. आरंभीं. ७. ईश्वररूपांत. ८. चित्त स्थिर करणें. धारणा=योगांतील एक अंग. ९. स्थूल स्वरूपानें. १०. दाहू. ११. प्राणवायूस. १२. न देऊन. १३. तत्काळ मोक्ष प्राप्त होण्याचा. १४. ज्ञानी लोकानीं श्रेष्ठ मानिलेली. १५. क्रमाक्रमानें मोक्ष प्राप्त होण्याची. १६. यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान आणि समाधि हीं राजयोगाचें आठ अंगें आहेत. यम=चित्ताचें दमन करणें. नियम=नियम पाळणें. १७. मुक्ति व क्रममुक्ति हे दोन मार्ग. १८. विचार करून.

	येणें तल्लार्भ घडे, यावांचुनि कर्म-जें नव्हे शुचि तें.	१४
ग	ळतो गर्व हरियशःश्रवणे, अघराशि सर्व ही जळतो, पळतो भ्रम, किंबहुना भगवान् येणें चि सर्वथा वळतो.”	१५
व	सुधापाळ म्हणे, ‘बा ! मायेनें विश्व हें कसें हरि तो करितो शुक्रयोगींद्रा ! सांग कसें पाळितो कसें हैरितो ?	१६
ते	ब्रह्माद्यवतार श्रीनारायण मुने ! कसें धरितो ? वद अवतारचरित्रें, ज्याहीं जीवांसि अज समुद्धरितो.’	१७
वा	रिजेंनाभप्रभुतें वंदन असकृत करुनि शुक्र बोले, ल्या तद्वागमृताच्या पानें नृप मुनिसमाजसह डोले.	१८
“सु	ख वाढविसि प्रश्नें लोकीं, तूं साधु परिर्सेता राया ! बा ! अन्य धन्य कोणहीं न तराया साधुपरिस ताराया.	१९
दे	वा ! विधितें नारदमुनि नमुनि पुसे असें चि, कीं कर्ता, भैर्ता या विश्वाचा तच्चिंत्ता तो चि वाटला हर्ता.	२०
वां	रिज्योनि म्हणे, ‘बा ! कथितों मीं तत्व, तूं परिस, मजला कर्ता भर्ता हर्ता म्हणसि कसा ? तुज नसे हरि समजला.	२१
य	द्यपि तत्वज्ञ न तूं तैरि मज वरि तव दया चि सांगायीं कां गाया तत्व न हे हेतु ? पहा रोमहर्ष आंगा या,	२२
न	गें केवळ कनक तसें विश्व सकळ वासुदेव जाणावा, वेदादि सर्व नारायणपर, सद्रोध हा चि बाणावां.	२३
मो	ह मनींचा माझा तद्भजन चि होय हेतु बा ! जाया, जीवांच्या विश्रान्तिस तत्कीर्ति भवाब्धिसेतु वाजां या.	२४

१. भगवत्प्राप्ति. २. संहारितो. ३. अनादि (नारायण). ४. श्रीविष्णूतें.
५. वारंवार ६. श्रोता. ७. पालक. ८. नारदाच्या मनाला. ९. ब्रह्मदेव. १०. तरि
(तथापि) तव दया चि (तुझ्याविषयीं माझे मनांत असलेलें प्रेम) [तत्व]
सांगण्यासाठीं मज वरि (उद्युक्त करते). ११. प्रश्नरूप दया-पंत. तत्व गाया
हे (तव दया) हेतु कां न ? या आंगा (माझे शरीराला) रोमहर्ष पहा-अन्वय.
१२. अळंकार-पंत. १३. वासुदेवमय. १४. ठसावा. १५. खाटा.

भ	गवंताचे आम्हीं अंश, नृपा! वासुदेव तो अंशही, चाणी बोले तेणें बोलविली जेंवि वादकें वईी.	२५
ग	गनादिस कारण, जो तत्वगणमदादि, दुभवितात न या निर्मिति तपें प्रजापति, याचा प्रभु तो चि उंभविता, तनया!.	२६
व	त्सैर सहस्र उदकीं तत्वगणोत्पन्न अंड बा ! होतें, परमात्मा प्रभु त्यातें चेतवि न, म्हणे ' तसें चि राहो तें.'	२७
ते	जें चेतउनि, तथा भेदुनि त्यांतुनि निधे पुरीख, राहो विश्वाकार असा चि, प्रभु चित्तीं आमुचा गुरु खरा हो.	२८
बा !	देव विराडंतीर्यामी जो याचिया चि हीं, तनया ! नाभिसैरोजीं झाला, मग कां जोडील सांग हात न या ?	२९
सु	तरला ! यज्ञ परमपुरुषप्रीत्यर्थ शुभ करावा, हें बहुत स्वमनीं होउनि मीं संकल्पासि वश बरा वाहें.	३०
दे	वाचे अवयव जे संभारें तिहीं च करुनि हा यर्जन करि हरिचें, कीं याचीं जो न म्हणे तो कधीं च 'हाय !' जन.	३१
वा	हतसें हृदयाब्जीं अत्युत्सुक मीं सदैव हीं हरितें, सत्य वचन संकल्पित माझें यश वसति सज्जनीं करितें.	३२
य	नाभिपद्मभव मीं वेदंतपोमय हि साधुनि हि योगा, नेणें प्रजापतिपति हि हरितें, दुर्जेय केवळ चि तो, गा !.	३३
न	कळे मला तुम्हांला शंभुस हि, कळेल काय अन्यासी ? त्यां मात्र तत्प्रसादें कळतो, जे शांत साधु सैन्यांसी.	३४

१. [सर्व जीव] ज्याचे अंश आहेत असा. २. वाजव्रिणान्यानें. ३. पांवा.
४. तत्त्वांचा समुदाय (पंचतत्त्वे), मत् (मी ब्रह्मदेव) यांचा आदि (नारायण).
५. उत्पन्न करणारा. ६. वर्षें. ७. पंचतत्त्वांपासून निर्माण झालेलें. ८. ब्रह्मांड.
९. सचेतन करून. १०. पुरुष. ११. सर्व सृष्टिरूप देहाला व्यापणारा. १२. मी
ब्रह्मदेव. १३. नाभिकमली. १४. परमपुरुषाला (ईश्वराला) संतोष व्हावा म्हणून.
१५. साहित्य. १६. यज्ञ. १७. हरीचा. १८. चांगलें करिपलेलें. १९. वेदरूप व
तपोरूप असून हि. २०. [कर्मांचा] त्याग केला आहे ज्यानीं असे.

- मो जिल कोण प्रभुचे अवतार? तथापि ते न कां गावे?
 पहिला सहस्रशीर्षा 'पुरुष' तुला इतर ते हि सांगावे. ३५
- भं व यज्ञ मीं, तुम्हीं ही हे दक्षादि प्रजेश्वर हि जाण,
 अवतार चि नाकर्मनुजतलखगलोकेश हें मनीं आण. ३६
- गं रघर चारण विद्याधर राक्षस यक्ष आणि गंधर्व,
 ऋषि पितृ भूत असुर मृग यांचे जे नाथ नारदा! सर्व. ३७
- व र तेज गुण वसे ज्या स्थानीं अवतार तो असें समज,
 हें युक्तिनें चि वदलों, साकल्यें शक्ति वर्णनीं न मज. ३८
- ते हे जगदीशाचे कथितों लीलावतार मीं आतां,
 शतजन्मार्जितदुरितक्षय होतो ज्यांसि ऐकतां गातां. ३९
- वां रिधिचरकनकाक्षय करि हरि, दे बुडों न वसुधेतें,
 या यज्ञवराहाची सत्कीर्ति न दे उडों नवसुधेतें. ४०
- सु रपति सुयज्ञ आकृत्युदरज रुचिसुत जगद्गयासि हरी
 स्त्री दक्षिणा सुयाम हि तन्नंदन, मनु म्हणे जयासि 'हरी.' ४१
- दे व कपिल कर्दमसुत, नव भगिनी ज्यासि, देवहूतिस जो
 सांख्य ध्यान हि कथि, मन, साध्याया तैत्तिरसादभूति सजो. ४२
- बा! आत्रिसि 'तुज म्यां मीं दिघलों' बोले म्हणोनि जो दत्त,
 यदुहैहयादि तरले, होउनि ज्याच्या पदार्चनीं र्यत्त. ४३
- य त्नें म्यां तप करितां सनक सनंदन सनत्कुमार हरी
 होय सनातन हि प्रभु जो प्रकट कवीत आत्मतत्व करी. ४४

१. हजार आहत मस्तकें ज्याला असा. २. शंकर. ३. विष्णु. ४. स्वर्ग, मनुष्यलोक, पाताल, पक्षी आणि लोक यांचे स्वामी (अनुक्रमें इंद्र, राजा, पातालाधिपति, गरुड आणि लोकपाल). ५. सर्प. ६. श्रेष्ठ. ७. समुद्रांत संचार करणारा जो हिरण्याक्ष राक्षस त्याचा नाश. ८. यज्ञवराहावताराची. ९. नामविशेष. १०. आकृतीचे उदरापासून झालेला. ११. रुचिनामक प्रजापतीचा मुलगा. १२. हा स्वायंभुव मनु सुयज्ञाचा मातामह. १३. इंद्र. १४. ज्ञानयोग. १५. तिचे प्रसाररूप ऐश्वर्य. १६. निमग्न.

न	र नारायण हे प्रभु, धर्म पिता, माय दक्षजा मूर्ति, ज्यांच्या भजनें होत्ये भक्तांची सर्वकामनापूर्ती.	४५
मो	हावयासि ज्यांतें शक्रप्रेषित वराप्सरा नटल्या, झटल्या; उर्वश्यादि स्त्रीरत्नें निर्मितां जिहीं फेटल्या.	४६
भे	सित कारिति तापवि जो कामें तथा रोषट्टिनें चि पटु, रोष न जाळिति, जाळी, जेहि निपटी सुतप, म्हणति 'हूं निपटु.' ४७	४७
ग	हनप्रताप तो हा रोष न ज्यांच्या शिरे मनीं स्वच्छीं भीतो बहु दूरुनि ही पद ठेवाया, जसा करी कच्छीं.	४८
व	त्सा! मग काम कसा आश्रय त्यांच्या तशा मना कारिल? करिल्लक्ष हि हो! 'देवीहरितें आक्रमुनि काय हो! कारिल?'	४९
ते	जस्वी शिशुं हि जनकानिकट दुर्ज्यां आहूनें उरीं विद्धें शब्दशराहीं कारितां, त्यजि गृह होउनि तपोर्जना सिद्ध.	५०
वा	ळा स्वाराधनपथदर्शक सर्वदर्शन प्रथम घडवी, नेउनि सिद्धक्षेत्रीं स्वध्यानीं तत्सुबुद्धिला जडवी.	५१
सु	खमूर्तिदर्शन निजस्तवनीं निपुणत्व पद हि दे वेरि तें, जे परमर्षिजनमहित, नैतकामित दे पडों न देव रितें.	५२
दे	ता झाला ध्रुवैगति देव ध्रुवबाळकासि अवतारी,	

१. दक्षाची मूर्तिनामक कन्या. २. ज्या नरनारायणांनीं. ३. फसल्या. ४. भस्म. ५. मदन. ६. जेहि [रोष] सुतप निपटो (उत्तम तपाचा नाश करतो) [तरि] [हे शहाण पुरुष] 'हूं निपटु' (बरे तर, क्रोध आमच्या तपाचा नाश करो) [असे] म्हणति—अन्वयार्थ. ७. अजिंक्य आहे शक्ति ज्याची असा (रोष). ८. ज्या नरनारायणांच्या. ९. हत्ती. १०. जलप्राय देश—पंत. ११. एक लाख हत्ती. १२. भवानीच्या सिंहाला. १३. बालक [पुत्र]. १४. पित्याच्या [उत्तानपादाच्या] जवळ. १५. दुसऱ्या. (सावत्र मातेचे नांव सुरुचि होतें). १६. भोंसकलेला. १७. तपश्चर्येला. १८. साधूची [नारदाचा भेट. १९. आनंददायक [देवाची] मूर्ति तिची भेट. २०. आणखी. २१. श्रेष्ठ मुनीना मान्य. २२. भक्तांची इच्छा. २३. अढळस्थान. २४. वत्सलावतारी (विष्णु).

	तो भक्तवत्सलप्रभु दीना घडवूनि दास्यलव तारी.	५३
वा	त्सल्य प्रभुचें बहु, बा! करणेचा अगाध अर्णव तो, महिमा न सहैखास्या, मज चतुरास्यासि काय वर्णवतो?	५४
	'य ज्ञाचा भोक्ता तो मीं च' म्हणे धरुनि मद तया वेना द्विजशापहता 'या' हें सामोरे नरक वदत यावेना?	५५
जा	न रकीं पारि त्रावूं दे विप्राहीं प्रार्थिला न वेनातें पुत्र चि होय तशासीं ऐसें न च लावितिल नवे नातें?	५६
मो	क्षप्रदपद तो पृथु यश करि चुकवूनि नरक वेनाचें, हें चरित गा निवुनि तूं निववाया देव नर कैवे! नाचें.	५७
भ	व्यार्थ त्रिजगाच्या वत्सा! पृथु देव गा! इला दुहिता हे ज्याची घे द्रव्य, क्षीर जसा गोप गाइला दुहिता.	५८
ग	लिताखिलविक्रियप्रतिपति भगवान् ऋषभदेव नाभिज गा! देव सुदेवीनंदन म्हणती ज्याची सुकीर्ति 'नाभि' जगा.	५९
व	तें मत्स्य, तदा प्रकटे प्रभु जेंवि तोकें, विश्वास जो पाळी, सोडी हयवदन श्रुतिरूप तो कवि श्वास.	६०
ते	वेद प्रभु रक्षी जे मन्मुखेंगलित भयदलयकार्ळां, भेटे मनुलीं होउनि मत्स्य करि विहार नंदनदीपाळीं.	६१
वा	हे मंदीर पृष्ठीं, मथितां क्षीराब्धि होय कैच्छप हा, सुखकर नगाधर्षण ज्या निजवि, गमे हें चरित्र अँच्छ पहा.	६२
सुं	यश असुनि जड तें ही, होय सकळलोकपाळ कांसव, दे;	

१. हजार आहेत मुखें ज्याला अशा [शेषाला]. २. ब्रह्मदेवाला. ३. हे पंडिता!
४. कन्या. ५. दूध काढणारा. ६. ज्यांचे सर्व विकार नष्ट झाले आहेत अशा
मुनींचा स्वामी. ७. नाभिराजाचा पुत्र ऋषभदेव. ८. भिजं नको. ९. [जेव्हां]
माझा (ब्रह्मदेवाचा) यज्ञ झाला. १०. मूल. ११. हयग्रीव. (याच्या नाकांतून
वेदरूप श्वास निघाला). १२. माझ्या (ब्रह्मदेवाच्या) मुखांतून गळलेले. १३. विव-
स्वान् मनूला. १४. मत्स्यावतारवर्णन. १५. समुद्रांत. १६. एक पर्वत. १७. कासव-
कूर्मावतारवर्णन. १८. निर्मल. १९. यश चि अमृत; अमृतरस जड-पंत.

जो भक्त वारिल दुंसरे मळवाया तो कपाळ कां सैवदे ?	६३
दे वांचें भय हरि हरि, हँरि ! हँरि ! हरिरूपि उग्रि घे, दितिज्यां प्रभु नखराहीं च चिरी, तिळ ही न पविप्रहार भेदिति ज्या.	६४
वा रणवर वारिजकर विनवी धरिला सरांत जो नक्रें त्यातें स्वकरें उद्धरि हरि अरिचें मुख विदारुनीं चक्रें.	६५
य ज्ञांत त्रिपैदक्षिति मागुनि मग वामन च्छळी बळिला, प्रभु बळिनें चि, बहुमते प्रभुनें बळि भक्तराज न च्छळिला.	६६
न त्रास तुजें हि सांगे हंसं प्रभु भक्तियोग ओळोनें भागवत हि हें मिळतें बा ! हरिजनपदरजांत लोळोन.	६७
मो डुनि कुपथ, सुपथ मँनुरूप मुकुंद प्रवर्तवी, तनया ! तेजश्चक्रें रक्षी सनया चि जना, वधूनि वीर्तनया.	६८
भ गवान् धँनवंतारि हरि परिहरि अत्युग्र रोग, ओखद या प्रभुचें नाम चि, देती याची मातेपरीस तोखें दया.	६९
ग वीं ब्रह्मद्रोही क्षत्रिय खळ एकवीसदा खपवी, या श्रीभृगुरामाच्या परशुसि करितो प्रणाम लाख पवी.	७०
व सुधापतिपति भगवान् गुर्वर्थत्यक्तराज्यपदकाम राम स्वाश्रितकल्पद्रुम ज्याचें पापतापहर नाम.	७१
ते कुंभकर्णदशमुखमुख राक्षस परम उग्र जगदहित, तद्रथचरितयशोलव होय भवमहागदघ्न अगद हित.	७२
वा रिधिमाजि महाद्भुत त्यादांचुनि करिल कोण बा ! सेतु ? वानर सहाय मुक्तिस अत्याश्चर्य प्रताप हीं हेतु.	७३

१. भक्तिव्यतिरिक्त. २. व्यापार. ३. खेदोद्धार. ४. नृसिंहावतार. ५. हिरण्य-
काशिपूला. ६. ज्याच्या सोंडेंत कमल आहे असा गजेंद्र. ७. तीन पावलें मावेल
इतकी भूमि. ८. [प्रहादपौत्र] बळिदैत्यराजाला. ९. सर्वमान्य. १०. तुला [नार-
दाला]. ११. हंसावतारी. १२. प्रसन्न होऊन. १३. मनुचें आहे स्वरूप ज्याला.
१४. कुनीतिमान् लोकाना. १५. अवतारविशेष. १६. तोष. १७. कुंभकर्णरावण-
प्रमुख. १८. हा (उपारेर्निदिष्टच).

सु	दुजा व वर्ण आधीं, मग देव, सुता ! जयाचिया नामीं तसुतयश जें सुगतिस्तव वरुनि, असें तथा चि याना मीं.	७४
दे	व श्रीबलराम प्रभु असुरजैनादिकदनकर पवि तो बा ! तत्प्रताप सन्मुख शोभवितो, दुष्टवदन करपवितो.	७५
वाँ	सव पर्वतभेत्ता तो प्रभु तैसा चि शत्रुमदभेत्ता, खळधेनुकप्रलंबद्विविदेवबलबलवादिबधवेत्ता.	७६
य	दुकुलकमलद्युमणि श्रीकृष्णप्रभु हि मज्जनक थानीं स्वयशीं मून मुल लाविल, करिल फिकें अमृतमज्जन कथानीं.	७७
न	व नव निरुपम चरित प्रकट करिल, हरिल भूमिनापातें, श्रीमूर्ति निरखि त्याचें न च एक हि चळबळेल वा ! पातें.	७८
मो	हिल महातपोधन योगी ज्ञानी हि बाललीलाहीं, पीतिल नेत्रें त्या स्वश्रीला स्वजनार्थ चाललीलां हीं.	७९
भ	रुनि विष स्तन पाजी जी त्या हीं पूतनेसि तारील, मथिल तृणावर्तादिक जे, त्यांचें जन्ममरण सारील.	८०
ग	गनीं उचलुनि ने त्या असुरासि गळा पिळ्ळनि पाडील, उपाडिल गुरु अर्जुनतरु शकट पडेसें पदें चि ताडील.	८१
ब	क अंध मारिल, दांडिल कालिय, दवैपावकामि भक्षील, उचलुनि गोवर्धननग वृष्टिप्रलयां व्रजासि रक्षील.	८२
ते	ते गोपवधूंचे संकल्प प्रभु अशेष पुरवील, खळ शंखचूड केशी वृषभासुर जे तथां न उरवील.	८३
वाँ	रणवर्य कुंवलयापीड मथिल, मल्ल कंस खपवील, उजरुनि कुब्जेसि, तिच्या रूपें भाग्यें रतीस लपवील.	८४

१. मार्गाप्रत. २. राक्षससमूहरूपी पर्वताचा नाशकर्ता. ३. इंद्र. ४. दुष्ट धेनुक, प्रलंब, द्विविद, इवल, बिल्वल इत्यादिकांचा नाशकर्ता. ५. श्रीकृष्णाची मूर्ति. ६. पापणी. ७. चाललेल्या [स्वश्रीला]. ८. चुकवी. ९. मोठे. १०. वृक्ष-विशेष. ११. गाडा. १२. राक्षसविशेष. १३. वणव्याला. १४. [इंद्रानें केलेल्या] जलवृष्टिरूप प्रलयकालीं. १५. गजश्रेष्ठ. १६. हा कंसाचा हस्त. १७. चाणूरादिमह.

सु	ख गुस्सला गुरुपुत्रानयनें देउनि उदंड निववील, किंबहुना अहिविषहत शिशुसे श्रित मोहनिहत जिववील.	८५
दे	शीं देशीं निजजन चातक त्यांवरि यशोब्द वर्षाविल, देवद्विजारि रडविल, धर्मनयपर स्वभक्त हर्षाविल.	८६
वाँ	हिन्यधिपशतांचें हनन परस्पर रणांत करवील, सुगतिसुकीर्तीकरवीं समरहतस्वाहितांसि वरवील.	८७
य	श गात्यां श्रोत्यांतें परिपाळाया जगांत बसवील, अंतीं संतीं स्तविल्या श्रीवैकुण्ठीं तयांसि बसवील.	८८
न	ष्टायु नष्टमति जे त्यां हीं द्याया निर्कां महें व्यास प्रभु आपण होइल, कीं, दानत्राणीं निर्काम हर्षांस.	८९
मो	हाया असुर, श्रुतिनिष्ठा त्यांची समूळ उडवाया मथरंचितालक्षितगतिपुरसंश्रित ते सुरारि बुडवाया,	९०
भ	तां साधुजनांचा कल्पुनि पाखंड वेप, 'हा शुद्ध मार्ग' म्हणेल, श्रुतिमत दूषिल, म्हणतील 'बुध' तथा बुद्ध.	९१
ग	रुडस्थ प्रभु कलिच्या अंतीं होईल 'कल्कि' या नावें, त्यासि संकळपाखंडध्वांतदिवाकर असें चि वानीवें.	९२
व	दलों संक्षेपें हें, क्षितिचे परमाणु गणिल, परि अंत प्रभुवीर्याचा कोणा लागेना, गणुनि भागले संत.	९३
ते	मात्र सुधी जाणति 'माया' इतुकें चि, जे अजां भजले, मज लेखेंज्येष्टापरि भक्तिप्रेमें संजोनि ही संजले.	९४

१. सांदीपनीला. २. सांदीपनीच्या पुत्राला आणून. ३. अज्ञानपीडित. ४. सेना-
नायकांचीं शतें त्यांचें. ५. रणांत मारलेल्या आपल्या शत्रूंस. ६. केवल. ७. उत्साह.
८. अतिशय. ९. ध्यास. १०. मयामुरानें उत्पन्न केलेल्या व ज्याचा मार्ग ध्यानांत
येणार नाही अशा नगरांत आश्रय करून राहिलेले. ११. सर्वे पाखंडी (धर्मशास्त्र-
विरुद्ध) मतांचा नाशक सूर्य. १२. वर्णावें. १३. अत्यंत लहान कण. १४. पीडित.
१५. अनादि पुरुषाला. १६. देवांत वडील [जो मी ब्रह्मदेव] त्यासारिखे. १७.
युक्त होऊन उद्युक्त झाले.

वा !	त्या परमेशाच्या जाणें मीं दास योगमायेतें कीं भगवान् भव इतुकें ज्ञान भजे जो सदैव त्या येतें.	९५
सु	ज्ञ प्रहादादिक झाले प्रभुला भजोनि बहुतर ते, हें हि ज्ञान सुदुर्लभ शब्दज्ञानें सजोनि बहु तरते.	९६
दे	वाद्यें मज कथिलें 'श्रीभागवत,' स्वयें चि तुजला हें संक्षेपें म्यां हि; नता कवण गुरु म्हणेल 'न हितेंगुज लाहें' ?	९७
वा	नारदा ! सुपात्रीं अर्पुनियां तूं कैरीं विपुलें यातें; होइल हें जीवांचा जो काम प्रमुख त्या रिपु लयातें.	९८
य	द्यपि हे श्रीभगवल्लीला मायाश्रया, तथापि कवी ईतें गावुनि तरतो, सुज्ञान मनांत हरिकथा पिकवी. '	९९
	'नॅ लिनप्रभवापासुनि मुनि, मुनिपासुनि सुपात्र सुरसा जें तें मज सांगुनि तूं ही स्वयशें, तौ जेंवि भूमिसुर, साजें.	१००
मो	श्रामरवृक्षाच्या भागवता ! अळवालवलयातें सांगा, तुम्हीं मजकडे तापाच्या चालवा लव लयातें. '	१०१
भ	गवान् श्रीशुक सांगे, 'ज्या पर्त्तीं आत्मभव तेंदाधारा शोधुनि विधि चिंता करि, अमृताची लाधला तदा धारा.	१०२
ग	गनीं निकट चि 'तप तप' ऐसी सुखहेतु आयके वाणी, जाणों चातक पसरि सुख, सोडी त्यांत मेघ तों पाणी.	१०३
ब	सला त्या चि संरोजीं निश्चळ कोंडुनि तो केंवि श्वास, त्या गीर्त्तीं तन्मन धरि मातेचा जेंवि तोक विश्वास.	१०४
ते	उग्र तपश्रयां दिव्यसहस्राब्द तो करी, रमला बहुधा तेव्हां नेणे दुःहिण असे कीं नसे शरीर मला.	१०५
वाँ	सु असा जो देव प्रभु तो वैकुंठ आपुला लोक	

१. श्रेष्ठ. २. हितकारक रहस्य. ३. विस्तृत कर. ४. ब्रह्मदेवापासून. ५. नारदमुनि. ६. उत्तम रसाला-अमृताला. ७. शुकमुनि. ८. वृक्षाभोवतीं जें अळं भसतें त्याचें मंडळ. ९. आपला जन्म. १०. त्या आधारा. ११. कमलावर. १२. ब्रह्मदेव. १३. [आकाश.] वाणीचा. १४. देवाचीं हजार वर्षें. १५. थांबला. १६. ब्रह्मदेव. १७. वासुदेव.

दावी चतुरास्याला, जेथें भ्रम ताप भय नसे शोक.	१०६
सु रुचिर भगवद्रूप चि केवळ वैकुण्ठलोक तो वा ! गा !	
भगवद्रूप चि जेथें पुरुष सकळ शोभती, महाभागा !.	१०७
दे खे विधि त्या लोकीं श्रीतें श्रीजानितें हि तो, भावें	
वंदी ज्याच्या दासें होउनि बहु तत्समान शोभावें.	१०८
वाँ रिजनाभ म्हणे, 'म्यां तुज हा वैकुण्ठलोक दाखविला,	
उपदेशुनि करउनि तप शुचि मूर्त ब्रह्मरस चि चाखविला.	१०९
य त्नें हि मत्प्रसादावांजुनि दुर्लभ विधे ! पराला हें	
माग मज प्रणतांच्या सुरतरुला, वांछिता वरा लौहें.'	११०
न लिनप्रभव म्हणे, 'मज निज तत्वज्ञानदान ओपावें,	
येणें बद्ध न होइन करितां सृष्टि, प्रसन्न हो, पावें.'	१११
मो क्षपद्रुप्रद भगवान् विधिस म्हणे, 'वे ससाधन ज्ञान	
माझे गुह्य परम जें काय रहस्यासमेत विज्ञान.	११२
भ गवान् सर्गाआधीं मध्ये अंतीं हि एक मीं च असें,	
वा ! स्थूल सूक्ष्म कारण नव्हतें काहीं च, तत्व जाण असें.	११३
ग गनीं चंद्रद्वयसें नसतां ये प्रत्यया, अधिष्ठानीं	
असुनि हि राहुपरि नये जें तूं माया च तें असें मानीं.	११४
व सुधादि पंच भूतें शिरलीं हि, न भौतिकार्ति तीं शिरलीं,	
शिरलीं तेंचि न शिरलीं मीं त्यांत न यांत, किति वचें जिरलीं.	११५
ते ल जळीं जेंचि तसें जिज्ञासुमनीं स्वतत्व हें पसरे,	
जें काय अन्वयव्यतिरेकाहीं सिद्ध त्यांत तूं वस रे !.	११६
वा क्य मनीं हें चि धरीं बळकट, मोहास न कवि कळपांत	

१. श्री आहे भार्या ज्याची त्याला (श्रीविष्णूला). २. विष्णु. ३. वे. ४. ब्रह्मदेव. ५. रहस्यासह सम्यग् ज्ञान. ६. सृष्टीच्या पूर्वी. ७. आधाररूप ब्रह्मी. ८. सृष्टिरूप कार्यांत. ९. वाक्यें. १०. अन्वय (हेतुसाध्ययोर्त्यासिरन्वयः) व्यतिरेक (तदभावयो हेत्वभाव साध्योभावयाव्याप्तिर्व्यतिरेकः) या न्यायांतील सिद्धांत प्रतिपादण्याच्या रीतीनीं. ११. कल्पकाळांत.

पावासिल तसा चि न तूं स्वगुरुवचनमीन बैकविकल्पांत.	११७
सु खवुनि विधिला झाला तो गुप्त महाविभूतिवलभ, या जो भगवदुक्ति जिवेंती धरिल न पावेल बाळ वल्लभया.	११८
दे नारदास विधि मग 'भागवत', द्रवुनि जेंवि दीय, करीं हें बहुधन ज्या काळा दुष्काळा तो म्हणेल 'हाय! करीं.'	११९
वां सव्यात्मजमुनिला देवर्षि सरस्वतीतटीं बोधी, मीं तुजला कथितों, 'या श्रीभागवतें तुझी सुखी हो धी.'	१२०
य ज्ञरत मुनिवर पुसे तो त्या हरिकीर्तिसिंधुभंगीतें श्रीमन्मैत्रेयमुदिरकविविदुरमयूरतीर्थसंगातें.	१२१

तृतीय स्कंध.

न मुनि नृप शुकासि म्हणे, 'प्रेमें हा सत्समाज डोलावा, मैत्रेय विदुर यांचा जो सुखसंवाद तो चि बोलावा.'	१
मीं दाश्रुद्रमकर्ता वक्त्यांचा परमगुरु शुक्रस्वामी अभिमेन्युसुतासि म्हणे:—एक, तुला तें चि सांगतां, बा ! मीं.	२
मीं कानुजपुत्रांतें खळतनयांच्या मिळोनि कुमतातें करवी भस्म जेंतुगृहीं न करि जगां साधुवाद धुमता तें.	३

१. गुरुवाक्यरूपी उदकांतील मासा. २. बगळा तद्रूप संशयांत. ३. माझ्या पंथा-यांचा स्वामी (विष्णु). ४. मुलांचे गळ्यांतील अलंकार. ५. बालाश्रतेक भावाला. ६. आर्द्र होऊन. ७. देणगी. ८. हें [भागवतरूप] बहुधन ज्या करी [असेल] तो काळा दुष्काळा "हाय करीं" [असें] म्हणेल—अन्वय. ९. वासरां वसुकन्या सत्यवती तत्पुत्रो व्यास:—पंत. १०. शुक्रमुनी. ११. परीक्षित राजाला. १२. [भंग=]तरंग—पंत. विष्णूचे यशोरूप समुद्रांतील तरंगाला (सूत मुनीला). १३. श्रीमन्मैत्रेयरूपी मेधाचा ज्ञानी विदुररूपी जो मयूर त्याच्या तीर्थसंगातें (तीर्थावराल आसक्तीतें अर्थात् तीर्थाटनातें). १४. आनंदाशु उत्पन्न करणारा. १५. भक्त बंधु जो पंडु त्याच्या पुत्राना (पांडवाना). १६. लाक्षागृहांत. १७. [ज्यायोगें] साधु-वाद धुमता तें [धृतराष्ट्र] न करि.

- गं हित परम समेत हि वारीना सर्वस्नुपालकाकर्ष,
पांडुसुतांचें कपटें हरितां सर्वस्व जो धरी हर्ष. ४
- व नवास करुनि, मागे सत्यरत अजातशत्रु धर्म, तरी
द्यावें तें देईना, अवलंबी भग्न पापकर्म तरी. ५
- ते न अमृतधारा पी प्रभुवाक् जी विधिमुखा निकाम मता,
अवमानिला करी जी दीनीं द्याया सुखा निका ममता. ६
- वा खाणिति जीस बहु ज्ञाते ती विदुर नीति आयकवी,
कळवी अनयाचारें होणार अनर्थ आसराय कवी. ७
- ‘सुत साधु धर्म यातें दे दीय,’ म्हणे, ‘करीं न अपराधी,
समजुनि दृष्टि न झांकीं, भीमाचा न च उरेल अपराधी. ८
- दे व अजित कृष्णप्रभु पार्थाचा तो पित्यापरि सहाय,
याचा प्रताप लावित आला चि म्हणावया अरिस ‘हाय!’ ९
- वांळीं यां; हा दोष चि सुत सद्ग्रेष्टा; करीं कुलहितातें,
धर्मासि सुरपदाधिक सामें प्रेमें दिलें फुल हि तीतें.’ १०
- थं मधर्मराज कीं तो हित धर्मन्याय बोलिला, परि तें
मंत्रश्रवण पिशाचा, पार्थाच्या तेंचि तापवी अरितें. ११
- न द्यायुश्रीकीर्ति श्रेष्ठग्रेष्टा सुयोधन क्रूर
क्रोधें म्हणे, ‘पुरांतुनि दवडा दासीसुतासि या दूर.’ १२
- मो र उल्लूकानें कीं धिक्कारावा सराल काकानें,
धिक्कारिला केंचि खळें तें ऐकावें न साधुच्या कानें. १३
- भ गवद्भक्त न कोपे, तो बहु मानी सनांत माथेतें;

१. निदित. २. द्रौपदीचें केश ओढणें. ३. नाव, नौका. ४. जी प्रभुवाक् विधिमुखा निकाम (अत्यंत) मता [होती, व जी] अमृतधारा (होय) ते (ती) [धृतराष्ट्र] न पी (स्वीकारी). ५. [धृतराष्ट्रानें]. ६. श्रीकृष्ण. ७. केवळ. ८. पितृद्रव्य (राज्यार्थ). ९. दुसरी. १०. पांडवांचा. ११. दूर कर. १२. दुयोधनाला. १३. धृतराष्ट्रानें. १४. विदुर (यमाचा अवतार). १५. विदुराला. १६. धुवडानें. १७. विदुर-पंत.

- ईतराच्या जाळाया भरतें सुकृताधना तमा येंतें. १४
- ग जपुर सोडी राजद्वारीं च करुनि आयुधन्यास,
तीथें करी, न बहुमत धर्माहुनि वित्त आयु धन्यास. १५
- व सुधेवारि तीर्थपदस्थानें तीथें पहात तो सुकवी
पावे प्रभास, ऐके क्षयवार्ता जनमुखें जिला चुकवी. १६
- ते थुनि सरस्वतीचीं तीथें सेवीत जाय तो धीर,
स्वजनालक्षित पावे बहुकाळें विदुर रत्रिसुतातीर. १७
- बाँ हँस्पत्य महामति उद्धव मंत्री जगन्निवासाचा,
भेटे विदुरा, वाटे योगीं दत्त चि तथा शिवा साचा. १८
- सु हृदांचें त्यासि पुसे तेव्हां सुखवृत्त विस्तरें क्षेत्ता,
पार्थांचें त्याचें ही, येंद्रीति बसे उरीं जसी लत्ता. १९
- दे वाचें सेवटिल प्रेमळभक्तासि वृत्त न च कथवे,
अप्रिय वदतां देती दुःखाचे सज्जनास वचक थेंवे. २०
- बा प्प गळां बहु दाटे, फाटे उर सांगतां, तथापि कसा
न वदेल ? विद्वे र वदे स्ववसंतविद्योगविषकथा पिकसा. २१
- य दुनाथें श्रीकृष्णें करुनि निमित्त द्विजातिशापातें
संहरिलें जाणुनि भूभर शेष स्वकुळ सर्व, बापा ! तें. २२
- न मीं च कॅलि प्रकटे अस्ता जातां रवि, प्रभासाची
महि शवमयी च झाली, कां करिल प्रभु न विप्रभौं साची ? २३
- मो दक लाडू द्यावा बाळा, मज दे स्वर्तत्वबोधा त्या,

१. भक्ताहून अन्य जनाच्या अज्ञानाला. २. पुण्यरूप संपत्ताला. ३. शस्त्रत्याग.
४. भाग्यवान् पुरुषाला. ५. आप्त जनानीं टाकिलेला. ६. यमुनेचें तीर. ७.
नीतिशास्त्रनिपुण. ८. विदुर. ९. दुर्योधनाचें. १०. ज्या दुर्योधनाची वागणूक. ११.
समूह. १२. शब्दरहित. १३. आपला व वसंतऋतूचा विद्योग हें च विप त्याची
कथा. १४. ब्राह्मणाच्या शापाला. [यादव भोज याला 'तुझ्या कुलाचा क्षय होईल'
असा ज्ञाप झाला होता]. १५. खळांत, थडेंत. १६. भांडण. १७. विप्राची
तेजस्विता. १८. तत्वज्ञानाला.

	तो ये व्याससुहृत्सख मैत्रेय हि, मान्य होय तो धात्या.	२४
म	क्तगसि मैला आज्ञा केली जाया निघोनि बैदरीतें, जातों, परि वाटे सुख देइल मंगिसानुची हि न दरी तें.	२५
ग	हिवरुनि म्हणे क्षत्ता, 'सांग मला तत्व तूं भगवदुक्त, भगवान् तसे चि भगवद्भक्त हि करिति स्वकिकरा मुक्त.'	२६
व	सु जो पूर्वर्भवांचा तो उद्धव तेधवां म्हणे, 'विदुरा! हैं' मैत्रेया कथिलें, त्वत्स्मृति झाली भवाद्विच्या भिदुरा.	२७
ते	णें चि तुला प्रभुच्या आज्ञेनें सर्व तत्व सांगावें. मिळतां सुब्राह्मण गुरु, इतरातें गुरु म्हणोनि कां गावें ?'	२८
वा	ट हिताची दावुनि उद्धव गेला स्वयें बदरिकेला, जेथें नरनारायण; भस्म जिहीं सर्व ही सदांरि केला.	२९
सु	रतटिनीतीरीं तो भेटे जावूनि विदुर मित्रांजा, स्मरुनि क्षण क्षण मनीं कांपे मोहोद्विभिदुरमित्रा ज्या.	३०
दे	शिकें केला वंदुनि विदुरें मैत्रेय मुनि, तयाला जें श्रोतव्यें तें पुसे तो, ज्याची आज्ञिसि म्हणे दया 'लाजें.'	३१
वी	डववर्थ म्हणे, "बा विदुरा ! तूं धन्य कीं तुझें स्मरण त्रिजगद्गुरुनें केलें, ज्याचे स्मरत्यासि तारिती चरण.	३२
य	श बहु पूरुकुळाचें, घेता झालासि ज्यांत जन्मास, तूं वैष्णवांत, मासांमाजि जसा मार्गशीर्ष सन्मास.	३३
न	ळ नृप नृपांत, तैसा तूं पुण्यश्लोक लोकपाळांत, दिससी नरांत नरसा, दिसला प्रभु जेंचि बाळ बाळांत.	३४
मो	क्षसुसाधन कथितों, श्रीसंकेर्षण सनत्कुमारा जें	

१. व्यासाचा मित्र. २. उद्धवाला. ३. बदरिकाश्रमास. ४. मेरुपर्वताची.
५. [ब्रह्माचें] ज्ञान. ६. पूर्वजन्मींचा. ७. [तुला तत्व सांगावें] हैं. ८. संसाररूपी
पर्वताच्या छेदकाला (श्रीकृष्णाला). ९. सज्जनांचे शत्रू. १०. मैत्रेयाला.
११. अज्ञानरूप पर्वताचा छेदक असा जो कृष्ण त्याचे मित्राला (मैत्रेयाला).
१२. गुरु. १३. ऐकण्यास योग्य. १४. विप्रश्रेष्ठ (मैत्रेय). १५. पवित्र आहे कीर्ति
ज्याची असा. १६. श्रीभगवान् शेष.

सांगे, कुंमार सांगुनि जेणें सांख्यायना म्हणे 'साजें'.	३५
भ का पराशराला विनयें नमितां चि पादराजीवा श्रीसांख्यायन सांगे करुनि दया त्या हि सादरा जीवां.	३६
ग रकंटसा चि गुरुवर सर्वज्ञ पराशर स्वयें बा! जें सांगे 'भागवत' मला श्रवण करुनि तें चि तूं यशें साजें. ^१	३७
व र हा देउनि विदुरा! व्हाया अत्यंत निर्मळा दृष्टी सांगे सविस्तर, करी ब्रह्मा भर्गवद्वरें जसी सृष्टी.	३८
ते सृष्टि वाढवाया विधिचें रूप द्विधा मिथुन झालें, स्वार्थभुव मनु पुरुष, स्त्री शतरूपा, ज्यां सुयश आलें.	३९
बा! त्या सुत प्रियव्रत मनुला उत्तानपाद तो दुसरा, आकृति देवहूति प्रसूति, नलिनी सुता जशा सुसरा.	४०
सु त विधिचे रुचि कर्दम दक्ष, तयां दे तिघां तिघी कन्या, प्रसवोनि यशें झाल्या सर्वा हि त्रिभुवनांत त्या धन्या.	४१
दे वश्रेष्टासि मनु प्रार्थी कीं, 'स्थान सृष्टिला धरणी, ती च महाबुनिमग्ना, यत्न करावा प्रभो! तदुद्धरणीं.'	४२
वां रिजयोनि विचारी, यत्न न सुचतां, मनीं म्हणे, 'हा मीं संगीं योजित आहे, जेणें कर्तव्य तो करो स्वामी.'	४३
थ तच्चित्तेंद्रिय होतां विधि, तन्नासांबिळांतुनि क्षिप्र किटिशिशुं निधे गुहेंतुनि, बा! जैसा वालखिल्य सद्विप्र.	४४
न व्हता अंगुष्ठाहुनि अधिक, गजसमान तो क्षणें वाढे, तन्नाद उग्र, परि हितकर सेविति देव मुनि, जसे काढे.	४५

१. सनत्कुमार. २. बृहस्पतीला. ३. शंकरासारखा. ४. श्रीविष्णूच्या वरानें.
५. जोडपें. ६. उत्तम सरोवराला. ७. ब्रह्मदेवाला. ८. [जी] धरणी [पृथ्वी]
सृष्टीला स्थान (सर्व निर्मित वस्तुजातीला आधार). ९. महासागरांत बुडलेली.
१०. ब्रह्मदेव. ११. सृष्टि उत्पन्न करण्याचे कामीं गुंतलों आहे. १२. विष्णु.
१३. ज्यानें आपले मनाचें व इंद्रियाचें दमन केलें आहे असा. १४. त्याच्या
नाकपुडोंतून. १५. डुकराचें पिल्लें.

मो	टा हर्ष विधिमनीं प्रभु वाढवि, जेंवि आपला काय,	
	सिरला जळीं गज सिरै जैसा उष्णांत तापला काय.	४६
भ	गवान् दृष्ट्यै भू स्वखुराहीं पार्थ तें विदारुनि वे,	
	प्रभु जेंवि वारि लंघुनि न स्वाहानाथ तेंवि दारुं निघे.	४७
ग	दिवर दैत्य तशांत प्रकटे, जो करुनि खळखळ विरोधी	
	प्रभुसि, महि सांडवावी हें चित्तीं धरुनि, खळ खळवि रोधी.	४८
व	धुनि तथा ये त्याच्या घनरक्तें सर्व वदन सरबटुनीं	
	अवर्गाहिलें सुकविनीं सुयश, जसें सुगुरुसदनसर बटुनीं.	४९
ते	ब्रह्मादि मुनिवर स्तविति मखर्वैराहमूर्ति हर्षानें,	
	बहु निवविले यशानें जैसे अतितप्त अमृतवर्षानें.”	५०
‘वा	! कोण दैत्य? कारण वैराचें काय?’ हें पुसे क्षत्ता,	
	सच्छिष्यप्रिय करणें हें मात्र सुकार्य त्या जसें दत्ता.	५१
सु	दती ^{१६} दिति कामार्ता गांठी संध्यैतं कश्यपा, पतिचें	
	चालों न दे चि मत, करि मन तैर्शक्तिं हि वश्य पाप तिचें.	५२
दे	वरभीता मग ती पतिला प्रार्थी स्वगर्भ रक्षाया,	
	कश्यप म्हणे, ‘सुतद्वय होइल, लोका करील रक्षा या.	५३
वा	रिल लोकोपद्रव विश्वेश्वर तव सुतांसि मारील.’	
	तां दिति म्हणे, ‘सुंनाभें वधिल प्रभु तारि खळां हि तारील.’	५४

१. वराहरूपी विष्णु. २. दाढेच्या टोंकानें. ३. पाणी. ४. धरी. ५. अग्नि.
 ६. लाकूड. ७. गदा धारण करणारांत श्रेष्ठ असा हिरण्याक्षनामक राक्षस.
 ८. अडथळा करी. ९. अडवी. १०. वरबटून. ११. खान केलें. १२. उत्तम गुरूचें
 घर हें च सरोवर. १३. यज्ञवराहावताराला. १४. त्या मैत्रेयाला. १५. चांगले आहेत
 दांत जीचे अशी. १६. दक्षकन्या. १७. तिन्हीसांजा. १८. त्या कश्यपाचें हि.
 १९. दिराला (शंकराला) भिणारी. कश्यपाचा व शंकराचा सासरा दक्षप्रजापति
 होय. एका सासऱ्याचे जांवई एकमेकांस भावाप्रमाणें लेखतात, हें प्रसिद्ध आहे.
 २०. चक्रानें.

- यं भिवर म्हणे, 'प्रिये! तूं अनुतापविचारविष्णुवहुमान
रुद्रीं वरीं हि आदर करिसी, कल्याण हें च बहु मान. ५५
- नं तिनुतिभाजन सज्जन होइल तुज एक पौत्र सति! जाये!
आलिंगना उभारुनि सर्व भुज, म्हणेल विश्वपति ज्या 'ये'. ५६
- मो द प्रपूर्व चित्तीं, देहीं रोमांच तत्क्षणीं दाटे,
या प्रियभविष्यकथनें दितिला 'धन्या' स्वयें असें वाटे. ५७
- भ य लोकविनाशाचें, शतवर्षे दिति तसा चि गर्भ धरी,
दाटे दिशांत बहु तम, न विधु न वह्नि न राधि प्रकाश करी. ५८
- ग डबडले सुर, गेले सैत्याच्या नायका पुसायातें,
'लयदहनतेज धुमतें, भस्म करिल काय कारुमा या तें?' ५९
- वं नरुहज म्हणे, मानस मत्पुत्र सनत्कुमारमुख चवधे
श्रीवैकुंठा गेले, उत्साहेकरुनि एकदा अवधे. ६०
- ते म्हणति, 'पहावा चि प्रभुवर सद्धारपाळ कांहीं हो,
तों वारिले जयविजय जे त्या तद्धारपाळकांहीं हो! ६१
- वा रण होतां, येतां तद्वेत्त समोर, विप्र तापातें
पावति, शीपिति, दाविति, ते जरि हि तमोरवि प्रतापातें. ६२

१. मुनिश्रेष्ठ (कश्यप). २. केलेले पापानदल पश्चात्ताप, मुविचार आणि विष्णूचा सन्मान. ३. पतीचे ठायीं. ४. नमन आणि स्तुति यांचे स्थान. ५. 'प्र' आहे पहिले अक्षर ज्याच्या असा मोद=प्रमोद (आनंद). ६. सत्यलोकाच्या स्वामीला (ब्रह्मदेवाला). ७. प्रलयकालीन अर्धाचे तेज. ८. या जगद्रूप कापसाला. ९. ब्रह्मदेव. १०. मनापासून उत्पन्न झालेले. ११. विष्णु. १२. सज्जनांच्या समूहाचा रक्षक. १३. कांहीं हि होवो. १४. अद्यया काला. १५. प्रतिबंध. १६. त्या द्वारपाळांची काठी. १७. चवधे सनत्कुमार. १८. सनत्कुमारानीं जयविजयाना 'तुम्हीं देवत्व जाऊन तीन वेळ असुरयोनीत जन्म घेऊन नंतर पूर्वपद पावाल' असा शाप दिला. या शापाप्रमाणे जयविजय हे अनुक्रमे हिरण्यकशिपु व हिरण्यकक्ष, रावण व कुंभकर्ण आणि शिशुपाळ व बकदंत होऊन नंतर मुक्त झाले.

- सु गतिभ्रंशकरपरमखरशापत्रस्त जयविजय पाय
धरुनि, तथा भगवत्स्मृतिवर मागति, इतर पैतितहित काय ? ६३
- दे व प्रभु समजुनि ये श्रीसह धातुनि पदाति सरि याची
ताता माते हि न ये, मग काय कथा वदा तिसरियाची ? ६४
- वाँ रिद कृष्ण, मयूर चि ते, कीं प्रभुं चंद्रमा चकोर मुनी
म्हणति, 'समाधि हि त्या श्रीसुखमूर्तिपदांबुर्जा नको रमुनी.' ६५
- यँ जिती यज्ञेशांतें वाग्यज्ञें ते कुमारमुनि सुकवी,
या कीर्तिरसीं नैतमति मुख जसि न शिर्वीं उमा रमुनि सुकवी. ६६
- नँ लिनाक्ष म्हणे, 'मुनि हो ! तेजें न करुत सुदंड तो कांहीं ?
दासां सहा चि केलें प्रभुच्या जल्हि अघ उदंड तोकांहीं. ६७
- मो टा अपराध ईहीं प्रभुनीं यां योग्य दंड हा केला,
योग्य प्रतिक्रिया हे, नभ दे अनुरूप हाक हाकेला. ६८
- भ जती श्री कीर्ति मला, नित्यजयश्री हि यांसि मीं पात्र,
भैव्यसुधाब्धिब्राह्मणसेवेनें अतिपवित्र हें गात्र. ६९
- ग जसा मीं ब्राह्मणपदरेणु शिरीं दानवारि वाहतसें,
हीं मज दे, न मयूरा हर्षांचें दान वारिवाह तसें. ७०
- च दर्नीं भरितों ते ते घेती जे साधु विप्रजन घांस,
स्वभुज हि तोडिन मीं प्रतिकूल जरि तुम्हां अशां हि अनघांस. ७१
- ते मुँनि यापरि बहुविधसांत्वनपीयूषमुदिरवर्षांनं
बहुत निवाले, वदले चातक जलदासि जेंवि हर्षांनं. ७२

१. मोक्षाचा नाशक जो अतिशय उग्र शाप त्यानें त्रासलेले. २. भगवतांची आठवण असावा असा वर. ३. पापी लोकांचें कल्याण. ४. मेघ. ५. विष्णु. ६. विष्णुचरणकमलीं रत होण्यास मिळालें म्हणजे ध्यानाची हि जरूरी नाहीं. ७. पूजन कारितात. ८. श्रीविष्णूला. ९. वाणीरूप यज्ञानें (स्तवनांनं). १०. नम्र बुद्धीचा भक्त. ११. विष्णु. १२. या द्वारपाळानीं. १३. कल्याण हें च अमृत त्याचे सागर जे ब्राह्मण त्यांच्या सेवेनें. १४. ब्राह्मणपदरेणु. १५. अपापांस. १६. सनत्कुमार. १७. नाना प्रकारच्या सांत्वनरूप अमृताच्या मेघांच्या वर्षावानें.

- ‘वा त्सल्ये गौरविसी प्रभुवर तूं ब्रह्मकुल अगा धाव्या !
या श्रीमुखांतुनि निघति ज्या सूक्तिसुधापगा अगाधा त्या. ७३
- सु ज प्रभु तूं यांतें दंडाया वृत्ति घावया, स्वामी,
आम्हां ही शिक्षाया कीं उद्धत हे अशा हि या धामीं.’ ७४
- दे ववर म्हणे, ‘जातिल असुरगतिस, वर्ततील हे स्वैर,
मुनि हो! पावातिल मला मजसीं अत्युग्र करनियां वैर.’ ७५
- वाँ तरसन ते आज्ञा मागुनि, जाणोनि हरि, खरा गेले,
कीं पावले तसे ही दर्शन होतां चि हॅरिख रंगेले. ७६
- याँ विरामांसि म्हणे प्रभु, ‘जा, शर्म असो तुम्हांसि, भी सोडा,
थाल पुन्हां मज संमत हें, कालविलंब यावया थोडा.’ ७७
- न मुनि प्रभुचरणांतें, प्रभु गेल्याउपारि, देव ते रडले,
दितिच्या उदरीं आले, वैकुंठीं हूनि जे असे पडले. ७८
- ‘मो ह तैयांच्या तेजें तुमचीं तेजें हरुनि हा केला,
जा स्वस्थ संकटीं प्रभु देइल, करुणा करुनि, हाकेला.’ ७९
- भ त्यांच्या आज्ञेनें शतवर्षातीं दिती यम प्रसवे,
झाले बहु उत्पात, स्वास्थ्याला मुनिमनांत ही नसवे. ८०
- ग भें दुराग्रह अकुलज जनतेचे तेंवि वाढती दितिचे,
ज्येष्ठ हिरण्यकशिपु तदनुंजनि हिरण्याक्ष कंपद क्षितिचे. ८१
- व श केले ब्रह्मवरें बाहुबळें कनककशिपुनें लोक,
गदिवरें कनकाक्षभयें अमर लपाले त्यजूनियां ओकें. ८२
- ते जस्वी कनकाक्ष क्रीडे निःशंक अर्णवामाजी,

१. उत्तम वचनामृताच्या नद्या. २. जयविजयांतें. ३. उपजीविकेचें साधन.
४. वायु आहे पेय ज्यांचें ते. ५. हर्ष. ६. रागावलेले. ७. यकार नामांतों
ज्यांच्या पंत—जयविजयांच्या. ८. जयविजय. ९. अशा रीतीनें (शापानें).
१०. त्या (दितिगर्भवासी). जयविजयांच्या. ११. देवांचीं. १२. जुळें (दोन मुलंग).
१३. न राहवे. १४. त्या हिरण्यकशिपूचा धाकटा भाऊ. १५. गदायुद्धांत श्रेष्ठ जें
हिरण्याक्ष त्याच्या भातीनें. १६. घर.

जाणों लहरींस म्हणे, 'कीर्ति च वर्णूनि वर्णवा माजी.'	८३
वां रिपति म्हणे त्यातें "प्रतिवीर महाग दाविना शम हा मज किमपि बा! म्हणति कीं, 'गवें चि महागदा विनाश महा.'"	८४
सुं भट पुरातें पुरुष चि एक, पहा जा तथा समरशील तूं, जारि सद्य शिवांवरि तारि हटकुनि बा! तथास मरसील."	८५
दे वारि दितिजै दुर्मद न गणुनि तें वरुणवचन तो परते, प्रभुतें नारद दाविति, हित गमती, म्हणति 'भस्म हो' परें ते.	८६
वा रिचें मृग म्हणे तो, देव म्हणे 'ग्रामसिंह' त्या हांसे, समरीं काळाकरवीं तत्कंठीं देव घालवी फांसे.	८७
य ज्वराहें दिधला स्वयशोमृतरस नवा असा, राया! कीं ज्यासि रसिक सेडनि गणिति न मोक्षा नवा असारा यां.	८८
नै लिनप्रभवात्मभव स्वायंभुवमनु तदीयसंतान संतां नव्यांनवरतहर्षद जैसा तसा न संतांनै.	८९
मो दडनि ब्रह्मानें आज्ञा करितां प्रजा करायची, कर्दम अर्युताब्द सुतप करि, बळ सुगुणब्रजाकरा याची.	९०
भ गवान् सरस्वतीच्या तीरीं दर्शन कृतीं तथा नव दे, 'नाहीं' असें कधीं ही ज्याची शरणागता दया न वदे.	९१
ग रुडरथ म्हणे, 'वत्सा! मनु शैतैरूपासमेत येईल, तुज देवहूति कन्या परवां, प्रार्थुनि पाय, देईल.	९२
व ररूपगुणा कन्या होतिल नवभक्तिशा, तनय दशम	

१. समुद्राचा स्वामी (वरुण). २. हिरण्याक्षाला. ३. प्रतिबोद्धा. ४. उत्तम योद्धा. ५. पुराणपुरुष श्रीविष्णु. ६. कोळ्यांवर. ७. देवशत्रु व दितिचा मुलगा (हिरण्याक्ष). ८. गर्विष्ठ. ९. श्रीविष्णूला. १०. परंतु. ११. ते नारदमुनि. १२. समुद्रांत भ्रमण करणारा. १३. कुत्रा. १४. संसारातें-पंत. १५. ब्रह्मदेवाचा पुत्र. १६. नूतन व निरंतर असा आनंद देणारा. १७. कल्पवृक्ष. १८. दहा वर्षे. १९. उत्तम गुणांचे समुदायाची खाण असा ब्रह्मदेव त्याला. २०. कृतयुगांत. २१. स्वायंभुव मनु. २२. शतरूपानामक आपले भायेंसह.

- होणार मीं, प्रपंचा न अर्धर्मद होउं दे अनर्थद शम.' ९३
- ते कर्दमकर्णनयन निव्रंजनि सुखमूर्ति जाय कामगती,
मनु देवहृति तनया दे प्रार्थुनि विप्रनायका मग ती. ९४
- वा ळा सोडुनि जातां पडुनि गळां मनु हि मुनि म्हणे रडला,
जरि हि तिला अनुरूपा दयितासीं योग इच्छिला घडला. ९५
- सु खर्वा मुनितें सेवा करुनि भवानी जयापारि भवातें;
पात्रं न झाली, आली जों न धवा नीज, या पारिभवातें. ९६
- दे खुनि तीस मुनि म्हणे, 'सुविषयसुख सुतनु वाळलीला हो,
मत्सेवा आवडली ईस, बहु तसी न बाळलीला, हो!'. ९७
- वां माक्षि! माग वर, हरि गुरु, किमपि अशक्य कर्दमा नाहीं,
जितिले न हरिजनाहीं किति हरिहीं जेंवि नर्दमानाहीं?' ९८
- य मनियमवती प्रार्थी पूजाया पुरुष अनंनव संतानें,
'स्वकलत्र शोभवावें त्वां प्रभुनें, जेंवि वन वसंतानें. ९९
- न व रुचिरतर असावें प्रभुसीं क्रीडावया अगार मला,
आपण अजित चि, दीन हि सुरसा चि भजुनि जडा अगो रमला. १००
- ^{१३}मो कलिलें आपण हें स्पष्ट विरक्तिस मनांत वाटावें
बहु शांतीच्या हि कंठीं बापें, कल्पुनि विरह, दाटावें.' १०१
- ^{१४}मैं व्य विषय जातें असें संकल्पें चि क्षणांत तो योगी

१. सदा शम असतां अन्याय अधर्म संसारों घडों देत नाहीं—पंत. २. मूळ-पाठ—सुखउनि ३. पतीस निद्रा जों न आली तों आपणास आली या अशा परिभवातें पात्र न झाली—पंत. परिभव=अपयश. ४. कृश झालेलीला. ५. सुंदरनयने! ६. भगवान् समर्थ आहे—पंत. ७. सिंहानीं. ८. गर्जना करणाऱ्यानीं. ९. पुराण, जुनाट. १०. संततीनें. ११. भगवान्स्वाश्रितमनोरथपूर्तिसामर्थ्य काय वपावें—पंत. १२. कल्पवृक्षाला. १३. अंतरिलें (कर्दमानें आपल्याला टाकिलें असें विरक्तीला वाटावें). १४. विरह कल्पुनि (वियोगामुळें, कर्दमानें शांतीला टाकिलें म्हणून) शांतीच्या हि कंठीं बापें (अश्रूनीं) बहु दाटावें—अन्वयार्थ. १५. मोठे. १६. ज्यांत, ज्या मंदिरांत. १७. योगसामर्थ्यानें. १८. कर्दमऋषि.

	प्रकटी, कीं निजसेवा सफळा त्या देवहूतिची हो गी.	१०२
ग	ति सर्वत्र जयाची, निर्मां प्रभु दिव्यवर विमानातें, ज्यातें पाहुनि तिळ हि स्थळ दे हृदयांत न रवि मानातें.	१०३
व	नितेसि म्हणे, 'सुंदरि! या बिंदुसरोवरीं करीं स्नान.' आज्ञा वरुनि शिरीं ती मज्जन करि धरुनि पतिपदध्यान.	१०४
ते	स्त्री मज्जन करि जां तों आंत सरोवरीं असें पाहे, कन्यासहस्र सुंदर निजसेवोत्सुक सुमंदिरीं आहे.	१०५
चा	ळा त्या नमुनि म्हणति, 'आम्हीं तव किंकरी भजायाच्या, स्वामिनि! आज्ञेवांचुनि पळ सोडुनि पाय हे न जायाच्या.'	१०६
सु	पटुपणें पारिचर्यां करि तिस कन्यासहस्र तें न्हाणी, गाणीं गाय गुणांचीं मुनिराज्याची निवावया रानी.	१०७
दे	हीं दिव्यालंकृति आवडली ती च नमुनि लेखविती, आसव पाजुनि पूजुनि दृष्टि उतरुनि स्तवूनि जेवविती.	१०८
वा	टे कांत पहावा तों तत्पार्श्वीं सकिकरी आहे, पाहे अत्याश्चर्य श्रीपतिभजनें तसी च ती लाहे.	१०९
यं	व अवपूर्वं अपूर्वं प्रेक्षी पतिचे हि देवहूति सती, तास भुले कर्दममति, वाटे त्याच्या हि योगभूतिस ती.	११०
नं	ददद्भुतवृत्त असें मुनिनें वारिलें विमान जें, विदुरा! इतरां तेजांसि म्हणे तें द्युर्मणिव्योमयान जेंवि 'दुरी'.	१११
मो	दप्रदे जगीं जीं हिमहेमनगादिकीं बुधा! स्थानें,	

१. वाणी. २. कर्दममुनि भगवंताला शरण गेला तेव्हां भगवंताच्या नेत्रांतून अश्रुबिंदु पडले व तेथें च हें बिंदुसरोवर निर्माण झालें. ३. स्त्रिया. ४. देवहूति. ५. मद्य. ६. [इतरांचे दृष्टीची बाधा न व्हावी म्हणून] ओवाळून टाकून. ७. अवयव-पंत. ८. योगसामर्थ्याला. ९. देवहूति [भुले]. १०. आश्चर्यकारक वाचें वाजत आहेत ज्यांत असें. ११. सूर्यांचें विमान. १२. दूर सरा-पंत. १३. आनंद-दायक. १४. हिमालय व मेरुपर्वत वगैरे.

	त्यांत रमविली मुनिने दयिता तदधरमहासुधास्थानें.	११२
भ	त्यानें स्वस्थानीं पुनरपि रमवूनि आणिली धन्या, वर्षापरि शतवर्षे गेलीं, झाल्या हि नव तिला कन्या.	११३
ग	मनोद्यत हि सर्तीनें राहविला ग्लानि करुनि तो कांत, दुहितांतें उजवाया, सुतरत्नें व्हावया स्वशोकांत.	११४
व	र आठवुनि, तिस कथुनि, कर्दम ही गर्भ ही तिला राहे, श्रीमूर्तितें प्रसवुनि न सुरभीच्या ही गणी खिलारा हे.	११५
ते	व्हां अत्यंतोत्सव जेव्हां प्रभुं कर्दमालयीं झाला, आलां पीत चि यश विधि आलापीत चि महासुखें धालां.	११६
वा	खाणी फार चि, कीं पाहे हरि तोक विप्र, ज्या पतितें स्मरुनि तरावें; उचित चि, नुतिपद करि तो कवि प्रजापतितें.	११७
'सु	टलासि ऋणांपासुनि, कन्यांचे मात्र बा! विवाह करीं, मग जा जाणें जरि तरि, मुक्तिद आहे चि हा विवाह करीं.	११८
दे	कन्या सुवरांतें ' ऐसें सांगोनि पद्मभूं गेला, मग कन्यादानोत्सव दयिता बहु मानवे असा केला.	११९
वीं	हे कळा मरीचिस, अनसूया अत्रिला हि तो अर्पी, श्रद्धा हि अंगिन्याला, पुलहा देवूनि गति धनें तर्पी.	१२०
य	श वाढवी हविर्भू कन्या देउनि पुलस्त्यसन्मुनितें, ऋतुस क्रिया, भृगुस हि ख्याति, घडे त्या सुकर्म जन्मुनि तें.	१२१

१. तिच्या (देवहूतीच्या) ओघांतोल उत्तम अमृताची इच्छा आहे ज्याला अशानें. २. [परत] जाण्याला उत्सुक. ३. शोक. ४. लग्न करावयास. ५. श्रीमूर्तितें (कपिलमुनीला) प्रसवुनि हे (ही देवहूति) सुरभीच्या ही (कामधेनुच्या हि) खिलारा (कळपाला) न गणी (पर्वा न करी)—अन्वयार्थ. ६. श्रीविष्णूनें कर्दमाचे घरीं अवतार घेतला. ७. अन्वयार्थः—विधि (ब्रह्मदेव) यश पीत चि (विष्णुयशाचें प्राशन करीत च) [व] आलापीत चि (वर्णन करीत च) [कर्दमाचे घरीं] आला [आणि] महासुखें धाला. ८. स्तुतिपात्र. ९. गरुडवाह हरि—पंत. १०. ब्रह्मदेव. ११. वेरी, लग्न करी.

न वरी अरुंधती जी होय वसिष्ठा, शिवासि कावड ती;	
जो मुनिराज अथवा त्या झाली शांति फार आवडती.	१२२
मो क्ष चि मूर्त प्रभु जो, ज्या ठेवी नाम 'कपिल' हें धाता,	
त्यातें आज्ञा मागुनि कर्म गेला निघोनि गा ताता !.	१२३
भ जुनि म्हणे ज्या 'निजपशुभावा हो हानि' कामकपिला तें	
पदयुग धरि, विनवी ती, उर्वगुनि मोहा निकाम, कपिलातें.	१२४
ग ति व्हाया मातेला, सार चि, सोडूनि तो असार, वदे,	
उपदेश सुख तिस जसा न घनोचा चातकिस असा रव दे.	१२५
व दला, पदलाभ सुखें व्हाया, सगुणस्वमूर्तिचें ध्यान,	
जें हृदयाब्जीं ठसतां ध्यात्या व्हावें चि निर्मळ ज्ञान.	१२६
ते माय निवविली त्या प्रभुनें सांख्याभिधें सुधावर्षें;	
वर्णां, कपिलास म्हणे, 'गेलीं विषयांत तीं मुंधा वषें.	१२७
वा णी तुझी मला बा ! शतरूपेहूनि बहु हिता कपिला !	
कपि लाधला अमृतफळ, हीं जर्न हे स्वर्गपूजिता कपिला.'	१२८
सु टका निजमातेची करुनि मग तिला पुसोनि तो गेला,	
तेव्हां रडे चि ती जव्हि सुविचार ध्यानयोग ही केला.	१२९
दे ह तिचा जो योगें त्यजिला तो होय सिद्धिदा सारिता,	
न पडे चि शरण गेला प्रभुसि न पावोनि सिद्धि दास रिता.	१३०
बा विदुरा ! ज्या स्थानीं सिद्धिप्रति देवहूति ती लाहे,	
'सिद्धपद' असें विश्रुत त्या क्षेत्रा नाम जाहलें आहे.	१३१
य जशताधिकभगवच्चरितसुधासागरीं च मज्जन हो,	
यश अमृत, श्रीकपिलप्रभु घन, आश्रित मयूर, सज्जन हो !.	१३२

१. जशी शंकराला [पाण्याची] कावड प्रिय असते तशी अरुंधती वसिष्ठा होय. २. प्रत्यक्ष. ३. कामधेनु. ४. कंटाळून. ५. मेवाचा गडगडाट. ६. सांख्यनामक ज्ञानानें. ७. व्यर्थ. ८. मी देवहूति. ९. नदी. (देवहूतीच्या देहाची नदी झाली).

चतुर्थ स्कंध.

- न लिनार्क्षी आकृति भ्रातृमती तारि हि पुत्रिकाधर्मं
स्वायंभुव रुचिला दे, सुतयुगलब्धं अतृप्त जो शैमं. १
- मो दानिधि मिथुर्न झाले आकृतिस 'यज्ञ-दक्षिणा' नामें,
मनु सुत घे, रूचि कन्या, श्री त्या चि वरी हरीसैं तत्कामें. २
- भ जली मरीचिस केंळा, ती कश्यपपूर्णिमा सुतां व्याली;
अत्रिस्त्री अनसूया माता विधिहरिहरां तिघां झाली. ३
- 'गो' च्छात्मज! सृष्टिं कुरु' ऐसी आज्ञा करी स्वयें धाता,
ऋक्षकुलनगीं राहे शतवर्षें अत्रिमुनि उभा, ताता !. ४
- व पैं शत हें, चित्तीं आलों जगदीश जो तया शरण,
'देवू प्रजा स्वतुल्या मज, ज्याचे स्वर्दुचे सखे चरण.' ५
- ते वांछा पुरवाया हरि हर विधि भेटले तया बापा !.
तो चातक, ते मुदिर चि, धाडनि त्याच्या निवारिती तापा. ६
- वा घरवें मुनि नयनें उघडि, तिघांचे हि तो सुपाय नमी,
स्तवुनि म्हणे, 'प्रभुवर हो ! हें स्तवन चि अर्पितों उपायन मीं. ७
- सु रवर हो ! एकातें ध्यातों, आलां तिघे कसें सांगा ?'
ते त्यासि म्हणति, 'आम्हीं एक चि, हें तत्व नेणसी कां गा !? ८
- दे तों पुत्रवें तुज हे आम्हीं आपणा, प्रजा अन्या
अस्मत्तुल्या केंची ? जे पुत्री त्यांत पूज्य हो धन्या !.' ९

१. कमलनयना. २. सानुजा (भाऊ होते तरी). ३. कन्याधर्मानें. ['ही अलंकृत कन्या तुला देतो. हिला भाऊ नार्हात. हिला जो मुलगा होईल तो माझा पुत्र होवो' असा करार करून मुलगी देणें थाला 'पुत्रिकाधर्म' म्हणतात. ४. दोन मुलांपासून मिळालेल्या सुखानें. ५. आनंदाचा समुद्र. ६. जोडपें (पुत्र व कन्या). ७. स्वायंभुव. ८. मुनिविशेष. ९. दक्षिणा (आकृतिकन्या). १०. यज्ञाला. ११. कर्दममुनिकन्या. १२. "जा, मुला ! सृष्टि कर." १३. ऋक्षनामक कुलपर्वतावर. १४. [एका पायावर] उभा. १५. अत्राला.

वा	त्सल्य असें प्रकटुनि गेले प्रभु; अंश सौम हा विधिचा, हैरिचा दत्त, हराचा दुर्वासा पुत्र त्या तपोनिधिचा.	१०
य	श अंगिरा बहु करी, श्रद्धेपासून कन्यका तो घे चवधि शिनीवालिमुखा सत्सुत हि उतंथ्य जीव हे दोघे.	११
न	वल प्रजापतीचें सुयश सविस्तर वदेल काय कवी? तें साधु श्रोत्यातें भक्तजनमुखें मुकुंद आयकवी.	१२
मो	टा पुलस्त्यमहिमा, तत्पुत्र अगस्त्य, विश्रवा दुसरा, त्याची वधू इडाबिडा वी सदपत्या, मही जसी सुसरा.	१३
भ	गवन्मित्र कुबेर ख्यात जर्गी तो कुंरुत्तमा! आर्या! रावणमुख पुत्र तिघे तीचे जी केशिनी ^{११} दुजी भार्या.	१४
गै	ति पुलहाची भार्या, कर्मश्रेष्ठादि पुत्र तिस तीन, षष्टिसहस्र क्रतुसुतें सुलंघु सुंगुरु तेंवि अन्य दिसती न.	१५
वै	रगुण वसिष्ठनंदन विदुरा! ते चित्रकेतुमुख सात; चित्तिज दधीचि, तेषें बहुत अथर्वाख्य सुखविला तात.	१६
ते	जस्वी भृगुभार्या त्याची जी ख्याति, सुत तिचा धाता, दुसरा पुत्र विधाता, तिसरी श्री कन्यका जगन्माता.	१७
बा	! आयति नियति सुता त्या दोघां मेहेनें दिल्या जाण, नंदन मृकंडनामा पहिलीचा, दुसरेचा सुत प्राण.	१८
सु	त होय मृकंडाला तो मार्कंडेय विदुरजी! जाणा, 'वेदशिरा' या नामें झाला नंदन महायशा प्राणा.	१९
दे	वगुणरता! विदुरा! भृगुसि करि तिजा हि तुष्ट तो कवि रे!	

१. चंद्र. २. विष्णूचा. ३. श्रद्धानामक भार्येपासून. ४. शिनीवाली (श्रद्धेची कन्या) ज्यांत प्रमुख आढे अशा. ५. मुनिविशेष. ६. बृहस्पति. ७. अंगिरानामक प्रजापतीचें. ८. सुंदर सरोवराला. ९. विदुरा! १०. रावण, कुंभकर्ण व विभीषण. ११. विश्रव्याची पत्नी. १२. नामविशेष. १३. कर्मश्रेष्ठ, वरीयान आणि सहिष्णु. १४. हे क्रतुसुत म्हणजे वालखिल्यनामक ऋषी. १५. अत्यंत लहान. १६. अत्यंत मोठे. १७. श्रेष्ठ गुणाचे. १८. पतन्नामक मुनीनें.

- त्या शुक्र सुखें फुगवी, कीं पाहुनि तात दुष्ट तोक विरे. २०
- वाँ रिजजभवेँ दक्षें वरिली जी मानवी प्रसूति सती,
पतिच्या वीथें पावे षोडशवरकन्यकाप्रसूतिस ती. २१
- य ज्वा दक्ष समर्पी तेरा श्रद्धादि सत्सुता धर्मा;
त्यांतिल मूर्तिप्रसवेँ, समुनिसुर द्रुहिण पावला शर्मा. २२
- न र नारायण जे प्रभु करिती निजभक्तकामनापूर्ती,
जे संप्रति कृष्णार्जुन यांतें ती प्रसवली सती मूर्ती. २३
- मो टें स्वाहेचें ही वैभव, जी अग्निला दिली दक्षें;
यत्संतानोपासन साधूंच्या मांडिलें पहा लक्षें. २४
- भ व्य परम जें, झाली पात्र पितर वरुनियां स्वधा, त्याला;
वाटे सोळामध्यें सुखवी अत्यंत हे स्वधात्याला. २५
- ग रिमाँ तरि मानावा भाग्याचा पंधरांपरिस तीचा,
कीं भवहर भर्ता न च इतरां नैतकंधरांपरि सतीचा. २६
- ब रवी परं वीरा ती संतानसुखासि पावली न सती,
तात शिवद्वेष्टा जरि नव्हता, मेली हि मावली नसती. २७
- ते चि कथा तुज कथितों, सांगावेंसें चि अँवसरें आलें,
बा! विश्वैस्त्रजित्यांच्या सर्त्री पूर्वीं असें नवल झालें. २८
- वाँ डववरदेवांची भरली होती महासभा, गाती
गंधर्व, अप्सरा ही नाचति, दे बहु मँहाः सँभागा! ती. २९
- सु र मुनि सर्व हि उठले येतां दक्षप्रजापति समाजीं,
सँमिति म्हणे, जसि म्हणती 'व्यावीं नमनें' प्रजा पँतिस 'माजीं'. ३०

१. कविनामक भृगूचे तृतीय पुत्राला. २. दुःखी होई. ३. ब्रह्मदेवाच्या पुत्रांनै.
४. [धाता=] पिता-पंत. ५. मोठेपणा. ६. शंकर. ७. खालीं मान घातलेल्या
पुरुषांसारखा. ८. परंतु. ९. जगन्माता-पंत. १०. वेळेवर. ११. सृष्टि निर्माण कर-
णाऱ्यांच्या. १२. ब्राह्मणश्रेष्ठ आणि देव यांचीं. १३. तेजाला. १४. हे धन्या (विदुरा)!
१५. सभा-पंत. १६. राजाला.

दे	व ब्राह्मण अग्नि हि उठले तैसे चि लोकपति पितर, किंबहुना ते उठले सर्व हि विधिशंभुहूनि जे इतर.	३१
बा	पा विधितें वंदुनि, दक्ष वसे, वक्र विभुंकडे पाहे; केलें महेश्वरें न प्रत्युत्थानादि जें न तें साहे.	३२
यै	द्रा तद्वा वदला प्रकटुनि तो बाळ मोह रागेला, शापुनि निजजनकाळव्याळगरळकाळ मोहैरा गेला.	३३
न	सतें कारण कल्पुनि तेव्हांपासूनि आदरि द्रोहा, कल्याणफळ तशा त्या तरि यावें कां न बा ! दैरिद्रोहा ?	३४
मो	हें भगवद्वेष्टा होय बुडे दक्ष तो; तयावरि ती ऐक कथा बा ! सत्य प्रभुस चि न सुकीर्ति तोतया वरिती.	३५
भ	र्ता प्रजापतींचा झाला ब्रह्माभिषिक्त तो दक्ष, करि वाजपेय, गर्व चि संपादी परिभवूनि सैल्लक्ष.	३६
ग	वें फुगला बहु, मग आरंभी तो बृहस्पतिसंवातें, किति नाम दैक्ष ? यैच्या तों उडवावें बृहस्पतिस वातें.	३७
व	ह्यादि देव पितर ब्रह्मर्षि सवांत जाहले गोळा, नेल्या सभर्तृका त्या दक्षें एकी उण्या सुता सोळा.	३८
ते	सववार्ता परिसुनि, विनवी जाया शिवा अनादिसंती, तेव्हां जाणों तिस तीं न सुखें जीं प्रभुपदीं जना दिसतीं.	३९
वा	टे सवासि आम्हीं जाउनि सुखउनि जन सैव साजावें, व्हावें जशा सपतिका त्या पूजाभाजन सर्वसा, जावें.	४०

१. शंकराकडे. २. उठून उभें राहणें वगैरे. ३. भलभलतें. ४. अज्ञानी. [दक्ष].
 ५. स्वकीय भक्तांच्या कालरूप सपांचे विषाचा नाशक. ६. मणिविशेष; हा सापाचे
 मस्तकांत सांपडतो. ७. निर्धनसंकल्पास-पंत. ८. ढोंगी पुरुषाला. ९. यज्ञविशेष.
 १०. साधूंचा लक्ष (लक्षावधि साधु). ११. बृहस्पतिनामक यज्ञाला. १२. “दक्ष”
 हें नांव धारण करणारा [पक्षां] चतुर. १३. या गर्वाच्या-पंत. १४. पतीसह अशा.
 १५. दक्षाची कन्या. १६. स्वकीय. १७. पूजेला पात्र अशा. १८. बहिणी.

- सु रमणि म्हणे, “परिस हित, मैतिमति ! सति ! पंतिस म्हण ‘ नको, ’ परत,
करिल चि तो मट्टेष्टा मत्त खळ त्वद्वगणन कोपरत. ४१
- दे वि ! स्वजनासत्कृत संभावित सुजन अपयशें मळतो,
आसप्राप्त असह अपमान मरण हें चि फळ, पळें फळतो. ’ ४२
- वा यां गेला सत्य प्रिय हित परमगुरुकृत सदुपदेश,
उपदेश किति ? सतीनें त्यजिला स्वस्वर्तु जो तदुपदेश. ४३
- य द्यपि जैसी छाया अवलंबुनि पद सदैव शोभावी,
जाय चि, अवश्य होतो होणार अनर्थ अर्थ जो भावी. ४४
- न गणुनि पतिस, न चिंतुनि भावी पितुंसदनघात पायानीं
जाय; मन न जावूं दे अवलंबुनि सदर्नघा तपां यांनीं. ४५
- मो डुनि वचन निघाली, न गणुनि अवमानपरिघ रागेली,
स्वगर्णसह संदरिच्या ती अभिमुख पूर्वमानपरि घरा गेली. ४६
- भ गवत्कथित समस्त हि जातां चि प्रत्यया तिच्या आलें,
कीं होय तिचें दर्शन दुःसह शिवशत्रुलोचनीं आलें. ४७
- ग रळ चि गमलें सांत्वन, जें भगिनी माय मावसी करिती,
भगवद्वेषी यास्तव निंदी, निंदूं नये पिता परि ती. ४८
- व दली तातासि असें कीं, “तूं दक्षा ! असाधु कळलास,
करुनि शिवद्वेषातें झालासि परम अभद्र, मळलास. ४९
- ते पाय सुमंगळ, तुज काय खळाशिरोमणीस हांतनया ?
हा ! तनया तव मीं, हें वपु अव, लावू महेश हात न या. ५०
- वा चेला ब्रक्षर ‘शिव’ हें येतां नाम, शर्मळ ताप सरे,
त्या निंदिसि हा ! मूढा ! ‘शिव शिव’ चि म्हणोनि अमळतापसरे. ५१

१. हे बुद्धिमति ! २. मज पतिस ‘नको’ म्हण, ‘जाणें नलगे’ असें म्हण; परत, मनांतून उपरति हो—पंत. ३. तुझा अपमान. ४. असह्य. ५. आपला कल्पवृक्ष. ६. त्याचा (त्या महादेवाचा) समीपप्रांत. ७. पित्याच्या घराचा नाश. ८. उत्तम व निर्मळ अशाला. ९. उन्हाळा. १०. गमनीं. ११. अपमानाचा वेदा. १२. आपल्या (महादेवाच्या) गणांसह. १३. सार्धच्या शत्रूच्या (दक्षाच्या). १४. वान्यासारखी. १५. टाकिली आहे नीति ज्यानें अशाला. १६. पातक. १७. शुद्धता.

सु टका पापापासुनि भक्षितपापान्न ओकितां आहे,	
भवदुर्त्यन्न तसें हें वपु पाप, त्यजिल मग न कां या हे ?”	५२
दे वी ऐसें बहुत चि बोलुनि अनिलाग्निधारणा मांडी,	
हृदयीं शिवमूर्ति धरुनि, भस्म करुनि आत्ममूर्तिला सांडी,	५३
बा विदुरा ! त्या समयीं स्पष्ट मुखें दक्ष मात्र न वदे ‘ हा !’	
मग ती हिमगिरिपासुनि पावे शिवदास्यपात्र नव देहा.	५४
य ङ ध्वंसुनि दक्षा रुद्रजटोत्पन्न वीरभद्र वधी,	
दुर्वृत्तांची दंडावांचुनि पावे कधीं हि न द्रव धी.	५५
न लिनभव नलिननाभ प्रभु हे दोघे अनर्थ तो भावी	
जाणुनि आले नव्हते, ज्यांची शांतांत शांति शोभावी.	५६
मो ह चि झाला सर्वां, भ्याले सुर, वृत्त कळविती विधिला;	
तो त्यांसह कैलासीं जाडनि विनवी तया दयानिधिला.	५७
भ यविकळांतें प्रभु तो तत्काळ चि अभय दे, तदा ज्ञात्या	
प्रार्थिति दक्ष उठाय़ा, उठवी होडनि सुधा तदाज्ञा त्या.	५८
ग र हि गिळयाचा जो प्रभु, न गिळिल काय तदपराधा त्या ?	
विधिस म्हणे, ‘ हा ईश्वर न च दंडी, मद चि मंदपरा, धात्या !’	५९
ब स्ताचें शिर दक्षा होय; सखा कां न बोकडा हो तो ?	
भगवत्पराङ्मुखाला कुंदशेचा लाभ रोकडा होतो.	६०
ते सुर विधिसह घेडनि गेले होते शिवा सवस्थानीं,	
ज्याचा सोडावा चि ध्याता जीवांचिया अवस्थानीं.	६१
वा हुनि चरणीं हस्तक मस्तक बस्तक कुरूप तो दक्ष	
स्मरुनि सतीस गहिवरे, प्रभुसि म्हणे, ‘ मदपराध बा ! लक्ष.	६२
सु टलों दंडें पापापासुनि, जरि सत्वगुण तदपि नांकी	

१. तुड्यापासून उत्पन्न झालेले. २. ही (मी). ३. वायूच्या योगानें होणारी
अग्नीची धारणा. ४. ज्ञान्याला (शंकराला). ५. गविष्ठाला. ६. यज्ञपशूचें—पंत.
७. यज्ञाच्या ठिकाणीं. ८. [जननमरणादि] अवस्थानीं. ९. मस्तक. पंत—मस्तक
आहे बोकडाचें ज्यास. १०. देव.

- चुकती, परि करिसि दया तूं नाशुनि मदमहागद पिनाकी !' ६३
- दे व गरुडरथ ही ये, होय सकळ खेदपर्वता पवि तो.
भक्त मयूर, धन हरि च, तदितर जनकादि सर्व ताप वितो. ६४
- वा खाणिलें असें हें ' दक्षाध्वरमथनचरित ' शर्वाचें,
याच्या श्रवणें जातें अघ अश्रुविमोक्ष करित सर्वाचें. ६५
- य श अत्युत्तम आतां परिसा उत्तानपादराज्याचें,
देतें श्रवणद्वारें प्राशन बहु हर्ष सादरा ज्याचें. ६६
- न यमुनिपुणा सुनीति ज्येष्ठा सत्कर्मसादरा आर्या,
सुरुचि कनिष्ठा ती बहु त्या मनुतनुजासि आवडे भार्या. ६७
- मो हें सुरुचिसुतातें अंकीं घे उत्तमाभिधानातें,
बहु लालन करि राजा, कृपण जसा बहु भजे निधानातें. ६८
- भ त्याजवळ चि होती हो ! ती जी काय लाडकी सुरुची,
तो ध्रुव सुनीतिसुत ही तसि इच्छी प्रीति आपल्या गुरुची. ६९
- ग वें सुरुचि म्हणे, ' रे ! राजासन होय योग्य मत्तनया,
राजसुत हि सांप्रत तूं समुचित भंव्यासि, जेंवि मत्त न यां. ७०
- व त्सा ! जरि राजपदीं बैसाया इच्छितोसि तूं, हरितें
भज, मत्सुत हो, सफल प्रभुचें भजन चि मनोरथा करितें.' ७१
- ते बोल सुरुचिचे खरतर हृदयीं लागले जसे बाण,
रडत सुनीतिकडे ध्रुव जाय, तिचा जो बहिश्रर प्राण. ७२
- वा तां परिसुनि ते ही रडली बहु कांपली जसी कदली,
' पदलीनासि पदप्रद हरि च ' म्हणे, ' बा ! खरें च ती वदली.' ७३
- सु रुचि तसें चि सुनीति हि बोले, सुस्वहितहेतु बोध मनीं

१. गर्वरूप मोठा रोग. २. हे पिनाकधनुर्धारी शंकरा ! ३. अश्रुचें सोडणें.
४. सेवन. ५. आदरयुक्ताला. ६. नीतीमध्ये अत्यंत निपुण अशा. ७. उत्तानपादाची
ज्येष्ठ भार्या. ८. मनुपुत्राला (उत्तानपादाला). ९. लाड. १०. बापाची. ११.
कल्याणाला. १२. नृपासनास-पंत. १३. आपल्या कल्याणाचा चांगला हेतु असा.

ठसला, दीप्त कराया ध्रुव बाळ सुतेज होय तो धूमनी.	७४
दे वाराधनकामें तत्काळ निघोनि जाय गाँ! बाळ;	
तेजस्वि अपत्य ठळक, वरकड निस्तेज, काय गाबाळ ?	७५
चाँ टे सुरर्षि भेटे, दे, जाणुनि निश्चयासि, उपदेश,	
कुरवाळुनि मधुर्वनीं धाडी ध्रुव व्हावयासि सुपदेश.	७६
य श हरिचें गात चि मुनि भेटे उत्तानपादभूपास,	
‘कां व्याकुळ ?’ म्हणुनि पुसे सांतवुनि अत्यंतदीनरूपास.	७७
न मुनि नृप म्हणे, ‘रडतों मीं अकूप अनादरुनि तोकास.’	
मुनि सांगे, ‘सुयश करिल सत्पदवीची धरुनि तो कास.	७८
मो टा महिमा त्याचा, करिल जगत्पति कृपा, नको चि रडों,	
सत्वर भेटेल तुला, अतिशोकभरें नृपा! नको चिरडों.’	७९
भ रला ध्रुव गुरुदर्शितसद्योगाच्या भरीं असा, राया!	
कीं सार एक भगवद्दयान धरुनि न स्मरे असौरा या.	८०
ग डबडले बहु याच्या प्राणनिरोधें सुरादि चट सारे,	
विदुरा! प्रपंच होजं पाहे निश्चेष्ट चित्रपटसा रे!.	८१
च य पांचा वर्षांचे, अतिकोमळकाय नव लहान, पंण	
सा मासांत चि मतिचा हरि तो मळ, काय हा लहान पंण?	८२
ते लोकपति प्रभुनें देउनि अभय स्थळासि पाठविले,	
ज्याहीं प्राणनिरोधव्याकुळमतिहीं स्वपाद आठविले.	८३
वाँ तमनोतिगतिकुशळगरुडस्कंधीं चढोनि नीकर्षी	
हृष्ट कराया प्रभु ये, ध्रुवहृदयस्थ स्वमूर्ति आकर्षी.	८४
सु टतां थान मुखींचें शिशुसा, ध्रुव गडबडोनि जों पाहे,	
तों जो ध्यानीं होता मुखमूर्ति तसा चि तो पुढें आहे.	८५

१. फुंकणी. २. संबोधन-पंत. ३. मार्गीत. ४. नारद. ५. यमुनातीरस्थ उपवनांत. ६. गुरूनें दाखविलेल्या उत्तम योगाच्या प्रकर्षांत. ७. मिथ्याभूताला (संसाराला). ८. परंतु-पंत. ९. प्रतिज्ञा-पंत. १०. वायु व मन यांला उद्द-घणान्या गतीविषयीं कुशल अशा. ११. देवोप.

- दे वा पाहुनि, हर्षे, वर्षे प्रेमाश्रु, आदरें बंदी,
स्तुतिरीति कळेना परि वाटे व्हावें चि विष्णुचा बंदी. ८६
- वा लमनोरथ पुरवी श्रुतिमयशंखें सिवोनि गळ हरी,
उठवी स्तुतिसूक्ति, जसा अनिके क्षीरार्णवांत सेंलहरी. ८७
- य श करि हरि वाळाचें, त्यासि म्हणे, 'सन्मनांत वससील,
छत्तिस सहस्र वर्षे राज्य करुनि मत्पदीं च बससील.' ८८
- न गरातें ध्रुव होउनि सिद्ध, करुनि अतुळ शुद्ध तप, गोला.
विदुरा! ध्रुवकीर्ति सखी देवांच्या कां न होय अपंगोला? ८९
- मो टा उत्सव नगरीं झाला, मग विषयभोगमत्तातें
न सुगति म्हणुनि तप वरुनि दिधलें निजपद तयासि तैत्तातें. ९०
- भ वितव्य घडे, वधिला उत्तम मृगयेंत दुष्ट पुण्यजनें,
केला ध्रुवें बहु परक्षय, दहनक्षय वनीं जसा चि घनें. ९१
- ग जकुळ हरिनें, गरुडें अहिकुळ, परबळ तसें ध्रुवें मथिलें,
मनुनें पौत्र शमविला, जें भगवद्भक्तयोग्य तें काथिलें. ९२
- व सुद हि 'वर माग' म्हणे, हरिभक्ति च त्यासि धन्य तो याची,
अन्य वराची सुजनीं रुचि, त्या हि खैर्गीं न अन्य तोयाची. ९३
- ते णें मखाक्रियेची पद्धति उपदेशिली जसी संतीं
हरिभक्ति साधुसंगति वरिली सुविरक्तिबदारिका अंतीं. ९४
- वा जत गाजत साजत आलें सुविमान, सत्पदीं चढला,
कीं प्रथम चि तो गुरुवरदत्तमहामंत्र आदरें पढला. ९५
- सु त उत्कळ सुविरक्त, भ्रँमि हि म्हणे, 'या सुखीं च वत्स रतो.'
मुनिहीं कनिष्ठ जो ध्रुवनंदन केला नृपाळ वत्सर तो. ९६
- दे वब्राह्मणपूजक पंचम वत्सरकुळांत नृप अंग,

१. स्तुतिपाळक. २. स्तुतियुक्त उत्तम भाषणें. ३. वारा. ४. उत्तम लाटा. ५. गंगोला. ६. दक्षानें. ७. वणव्याचा नाश. ८. कुवेर हि. ९. चातकपक्ष्याच्या ठिकाणी. १०. उत्तम वैराग्यरूप बदरिकाश्रम. ११. ध्रुवपत्नी-पंत.

त्याला तपासि दवडी मृत्युसुतातनुजवेनखळसंग.	९७
वा चाळ खळ अधार्मिक शीळाला मृत्युच्या चि अनुसरला, प्रकृति नव्हे चि तथाची बा! जैसी धावदुरगतनु सरला.	९८
यं त अधर्मां च, 'म्हणति खळशीळ कर्धी हि' कवि 'दुरावेना,' श्रमले प्रार्थुनि, बोधुनि मुनि वळविति लेश न विदुरा! वेना.	९९
न वळे म्हणुनि ऋषीहीं हुंकाराहीं च तो खपविला हो! जाणों ते म्हणति, 'महाखळवध ऐकोन तोखें पविला हो.'	१००
मो टें भूदेवांचें यश कीं जेणें वधूं निवेना तें, कर्म करुनि निवविती निजसामर्थ्यें वधूनि वेनातें.	१०१
भ लतें चि करुनि केलें यश ऋषिनीं तरति कवि जया कथुनीं, कीं मूर्त दोष बाहिर काढियला हो! शैवोरुतें मथुनीं.	१०२
गौ जशुंडादंडोपम भुजदंडद्वय हि मग तिहीं मथिलें, वर मिथुन काढिलें हो! तें श्रीहरिरूप हें जना कथिलें.	१०३
व दले, 'महायशस्वी पुरुष पृथु, स्त्रीस नाम या अर्ची, साक्षालक्ष्मी देवी हे या देवा अनार्मया अर्ची.'	१०४
ते धरणीसुर पृथुला अभिषेचुनि बसविती पदीं विधिनें, त्या नृपतिनें सुखविले लोक सकळ, कृपण जन जसा निधिनें.	१०५
वा तें वीलव्यजनें, दंड यमें अर्पिला धैरापाळा, इंद्रें किरीट दिधलें, धर्में ही धर्मरूपिणी माळा.	१०६
सु रमणि खड्ग, सुदर्शन हरि, विधि दे ब्रह्ममय तथा कवच, हैर्म वरासन धनद हि, बहु विस्तरभीरु मीं वदें न वच.	१०७

१. यमाच्या मुलीचा (सुनीथेचा) पुत्र जो वेन त्याचा दुष्ट समागम. २. धावणाच्या सर्पांचे शरीर. ३. यत्नवान्-पंत. ४. संतोष. ५. पृथ्वी-पंत. ६. प्रेताच्या मांडीला. ७. हत्तीची सोंड आहे दंडाच्या उपमेकरता ज्याला असे. ८. रोगरहिताला. ९. पूजी. १०. ब्राह्मण. ११. अधन-पंत. १२. वाळ्याच्या पंख्यानें. १३. राजाला (पृथुला). १४. महादेव. १५. वेदस्वरूप. १६. सोन्याचे.

- दे ती आशीराशी प्रेमभरें पूर्ण जे ऋषि तपानीं,
त्यांच्या पृथु अतिसादरधी गंगेच्या जसा तृषित पानीं. १०८
- वा निति बंदी मागध सूत तयातें अविष्य जाणून,
ज्यापासीं उत्तम जें देती तें वस्तु यास आणून. १०९
- य श धर्मन्यायें जें पृथु मेळविणार तें चि ते वदले,
सत्कविभाषित सत्य चि, वा विदुरा! न च कधीं हि तें वदले. ११०
- न रपति शिरीं उडायलागे जों काय कीर्तिचामर तां
येजनि म्हणति, 'प्रभुजी! आम्हीं अन्नाविणें प्रजा मरतो.' १११
- मो हारि इतुकें हि जसें रज दुःसह होय लोचना पृथुला,
श्रितदुःख तसें ज्याच्या हृदया सोसेल गुरु कसें पृथुला? ११२
- भ रला रागें भूवरि, चढुनि रथीं, चाप शर धरी राजा,
शरणागतावनीं जो म्हणता, 'जातेंसि तारि शरीरा! जा.' ११३
- ग जबजली भू धाकें, गोरूप धरुनि पळावया लागे,
मागें पृथु हि म्हणे, 'तुज दांडिन शासन कळावयाला गे!' ११४
- व सुधा मृगी, पृथु भृंगयु, वाटे किति ती पळोनि चुकविल या?
नेवूं पाहे अनलस तीस, अविद्येसि जेंवि सुकवि लया. ११५
- ते भू सुबहु भ्रमली, भ्रमली, मग राहिली उभी, 'मातें
स्त्रीतें कां वधिसि?' म्हणे, विनवी त्या भिडनियां सुभीमातें. ११६
- 'वां सरुवा हि न पाजी' भूप म्हणे 'खाय र्यवस आंबोण,
ती दंडाहा चि; अगे! लावावें मांदळ्यांसि कां बोणें?' ११७
- सु जल्या अन्नाकरितां त्या आल्या मजकडे प्रजा मिळुन,
विधिसंष्ट्रौषधिबीजें दुष्टे! गेलीस तूं कसी गिळुन? ११८
- दे वातें भूमि म्हणे, 'भाक्षित होते सदापंधी हो! त्या

१. अत्यंत आदरयुक्त आहे बुद्धि ज्यांची. २. 'मागध' व 'सूत' या नांवांचे स्तुतिपाठक. ३. धुळीचा कण. ४. मोठ्या. ५. पारधी. ६. उद्योगी. ७. वासनाला. ८. रावत. ९. मृदंगाला. १०. गव्हाचो भिजवलेलो कणीक. ११. ब्रह्मदेवांचे उपपन्न केलेल्या औषधांची बीजे. १२. दोषयुक्त बुद्धि ज्यांची ते.

म्यां यज्ञार्थं चि गिल्लिया, विधिसृष्टा ज्या सैदोषधी होत्या.	११९
वा गवितां उदरीं त्या ओषधि गेल्या जिरोनि बहुकालें, मत्क्षरि दुहुनि ध्यावें त्वां कल्पुनि वत्स पात्र जनपालें.	१२०
य त् असा आहे, मज तोय टिकाया करा परि सैमाना, प्रभुजी! कार्यकर अधिक सदुपाया या करापरिस माना.'	१२१
न रपति वत्स करि मनुसि निर्जपाणिस पात्र होय दुहितां, तें सकलौषधिमय पय भूधेनूचें घे प्रजैकसुहितार्तें.	१२२
मो द्या उत्साहें मग अन्य हि घेती यथेष्ट मोहून, वश केली पृथुनें जी भू धेनु तिच्या पयासि दोहून.	१२३
भ क्तिमती भूदेवी श्रीपृथुनें द्रवुनि मानिली दुहिता, केली चापाग्रें मग नर्ग सारुनि चुरुनि ती सर्मा सुहिता.	१२४
ग रिमादिपदें ^{११} वैन्थें नगरग्रामादिकल्पना नव्या, केली तेव्हांपासुनि पावे अकुतोभय प्रजा भैव्या.	१२५
ब हु हर्षें पृथु शतहर्षमखदीक्षा घे, समाप्त नवनवती ज्ञाले, कौतुक दावी, जी तच्छ्रद्धासमृद्धि नवनव ती.	१२६
ते मख अत्यद्भुत कीं ज्यांत प्रत्यक्ष विष्णु विधि शर्व, त्या उत्सवांत एका इंद्रावांचूनि हर्षले सर्व.	१२७
वा ह महेंद्रें चरिमीं हयमेधीं तस्करें तसा हरिला, अत्रि विलोकुनि धाडी पृथुपुत्रा सोडवावया हरिला.	१२८
'सु रपति भस्मजटाधर होय' म्हणे पृथुकुमार 'हा धर्म' परतुनि ये, अत्रि म्हणे, 'इंद्र चि तो, उचित देस्युवधकर्म.'	१२९

१. [पुढें होणाऱ्या] यज्ञास्तव च. २. चांगल्या वनस्पति. ३. सारखी, सपाट.
४. स्वहस्ताला. ५. दोहनकर्ता. ६. प्रजेच्या च एका उत्तम हिताला. ७. दयार्द्र
होऊन. ८. पर्वत. ९. सारखी. १०. 'गरिमा' आदिकरून सिद्धीचीं स्थानें. ११.
वेनपुत्रानें. १२. जिला कोटून हि भय नाहीं अशी. १३. कल्याणाला. १४. शंभर
अश्वयज्ञांची दीक्षा. १५. नव्याणव. १६. घोडा. १७. शैवदव्यांत. १८. चोराचा
नाश करण्याचें कर्म.

- दे वेंद्रावरि गोला पृथुसुत, तों गुप्त होय मघवा जी!
‘विजितेश्च’ नाम पावे पृथुनंदन आणितां चि मग वाजी. १३०
- वा जी पुनरपि, निर्मुनि तम, हरितां, कथुनि आणवी अत्री;
हैरिस भयप्रद पृथुसुत, अहिस जसा विष्णुरथ महापत्री. १३१
- य मसम असकृन्नजिजहयहरणें दीक्षित नरेंद्र तो खवळे,
वधित चि होता आरिणें, परि व्हाया वारित्यांसि तोख वळे. १३२
- नँ गरिपुसि सिद्ध झाले दहनीं द्विज तप्तकाय होमाया,
सद्धर्मघातकर जो त्याची साधूसि काय हो! माया? १३३
- मो टा अनर्थ तो, परि परिहारि हरिनाभिकमळभव, नमुनी,
प्रभुची आज्ञा मानिति, कीं ते श्रुतिसंपदमळभवन मुनी. १३४
- भ स्मजटाधर आधीं खटांगकंपाळधर पुन्हां झाला,
पाखंड निर्मिलें तें अनुसरले मूढ जीव ते यांला. १३५
- ‘ग लिताभिमान पुण्यश्लोक खरा, शांति सुरभि मानावी,
अनहंकारा साधु ज्ञाता, अज्ञान दुरभिमाना वी.’ १३६
- व पुंनि सच्छील असें, समजावी विधि हि हरि हि वैन्यातें,
आग्रह सोडुनि, जोडुनि हैरिस हि कर, पावला न दैन्यातें. १३७
- ते पृथुशक्र स्वांशै प्रभुनें स्वकरें धरुनि भेटविले,
अभिमान शमविला ज्या वातें दोघे दवाभि पेटविले. १३८
- वा त्सल्यें विष्णु म्हणे, ‘वत्सा! वैन्या! अभीष्ट वर माग,
मीं स्वाश्रितसाधूंचे करिता परिपूर्ण काम परमार्ग.’ १३९

१. इंद्र. २. जिकला आहे घोडा ज्यानें तो. ३. इंद्राला. ४. विष्णूचा रथ—जो मोठा पक्षी—गरुड. ५. पुनःपुनः स्वतःच्या घोड्याच्या हरणानें. ६. निवारणाच्याला (ऋत्विज्यांला). ७. इंद्राला. ८. विष्णूच्या नाभिकमलापासून झालेला—भक्षदेव. ९. वेदरूप संपत्तीचीं निर्दोष गृहें च असे. १०. खटांग—जीवर मृतमाणसाची कबटी ठेविली आहे अशी काठी व कपाल—भिक्षापात्र, हीं धारण करणारा. ११. पृथु-राजाला. १२. इंद्र—पंत. १३. आपले अंश (अवतार). १४. कल्पवृक्ष—पंत.

सु	त्रशतस्तुतसद्गुण तो मागे भक्ति च कविवर दात्या, देवास चि धे, दावी न बहु स्वासक्ति चकवि वरदा त्या.	१४०
दे	व विसरला निघतां जैसा पृथु आपणासि बा! विसरे, तदुदैश्रुदृष्टि म्हणती न उच्चंबळल्या हि आँलि बाँविस रे!	१४१
वै	सवसखा तथा मग भेटोनि सनत्कुमार तद्दुँचितें पुरवि सदुपदेशें, जें प्रिय करि येवूनि देवँसद्गु चि तें.	१४२
र्य	जुनि यथाविधि यत्तें, प्रभुच्या प्रीत्यर्थं सज्जनां भजुनी, सजुनि सुवैराग्यें निजगति पावे, तनु तपोवनीं त्यजुनी.	१४३
नं	गसानुस्थानीं ती देवी अर्चि स्वयें रची सुचिता, उचिता गति सहगमनें पावे, सुर वर्णिती तिची शुचिता.	१४४
मो	रें, न वधुनि अहि, मणि घ्यावा, तैसें चि जिणुनियां हँरितें, 'अंतर्धान' पृथुतनुज धे, नाम तसें चि त्या यशें धरि तें.	१४५
भ	व्यगुणा त्या अंतर्धाना पृथुभूसै पुत्र जो झाला, नाम 'हविर्धान तथा,' संत्रिं श्री तो त्यजी, तिला भ्याला.	१४६
ग	द्याहीं पद्याहीं ज्याच्या कवि गाति अद्भुता धोमा, पुत्र हविर्धानाचा विश्वप्रख्यात बहिंपन्नामा.	१४७
व	रशीळा त्या झालें नाम 'प्राचीनबर्हि' हें दुसरें, तद्वीर्यें दश सुत बहुरुचिर, जसें पद्म पोपिलें सुसरें.	१४८
ते	प्राचेतस त्यां करि तात 'करा सृष्टि' या निदेशातें, गेले आज्ञा घेजनि, तप संपादावया विदेशातें.	१४९
वा	रिधिसम सुसरोवर जावुनि पश्चिमदिशेंत पाहोनीं, गांधर्व राजसुत ते ऐकति तीरीं मुहूर्त राहोनीं.	१५०

१. शेंकडों शात्यानीं स्तविले आहेत सद्गुण ज्याचे असा. २. त्याचीं अश्रुपूर्ण दृष्टि. ३. सखी. ४. विहिरोस-पंत. ५. इंद्राचा मित्र. ६. त्याच्या इच्छिताला. ७. कल्पवृक्ष-पंत. ८. पूजून. ९. पर्वतशिखराच्या ठिकाणी. १०. इंद्राला. ११. पृथुपुत्राला. १२. यज्ञांत. १३. वैभव. १४. तेजाला. १५. गायन.

- सु कृती ते रोमांचित झाले जों आयकोनि गांधर्व,
तों त्या सरांतुनि निघुनि दुर्लभ दर्शन तयांसि दे शर्व. १५१
- दे शिकंवर शिव योगादेशाख्य स्तोत्र करि, दया सिकवी,
'श्रीविष्णुवशीकरणचि' म्हणती अनुभवुनि गुण जैयासि कवी. १५२
- वा रींत अयुतवर्षे ते प्राचेतस करीत तप वसले;
श्रीशिवकथितस्तोत्रें स्तवित मनीं ध्यात विष्णुला बसले. १५३
- य ज्ञांच्या चि बहुं भरीं भरला प्राचीनबर्हि जो त्यातें
श्रीनारदमुनि भेटे तत्व न समजोनि बद्ध होत्यातें. १५४
- न रनाथातें सांगे अध्यात्म परोक्षरीतिनें चित्र,
कीं तो भगवान् साक्षात् संसारध्वांतनाशिता मित्र. १५५
- मो ह हराया कथिलें चित्रं पुरजंनचरित्र भूपातें,
त्या हसैं निजमानस पावाया त्यजुनि देहकूपातें. १५६
- भै वगति समजे, स्वैपदीं सुत ठेवी, ज्यासि गाति गीर्वाणें,
कपिलाश्रमीं तप करुनि पावे प्राचीनबर्हि निर्वाणें^{१३}. १५७
- ग रुडध्वज वरद प्रभु भेटे प्राचेतसांसि बहु हर्षे,
निववी निजदृष्टिसुधावृष्टीनें लोटतां अयुत वर्षे. १५८
- व रदेश तयां सांगे:-पूर्वीं होता तपास्विवर कंडु,
भिउनि हँरि म्हणे 'त्यातें प्रम्लोचे! तव कटाक्षशर खंडू. १५९
- ते प्रम्लोचा त्यातें मोडुनि मग कंडुवीर्यजा कन्या
टाकुनि गेली, तेव्हां ती वृक्षांहीं च पाळिली धन्या. १६०
- वा त्सल्यें सोमै तिला क्षुत्क्षामा पाहतां च कळवळला,

१. गुरुश्रेष्ठ. २. "योगादेश" आहे संज्ञा ज्याची तें. ३. ज्या स्तोत्राला. ४. दहा हजार वर्षे. ५. राजाला (प्राचीनबर्हीला). ६. आत्मज्ञान. ७. अप्रत्यक्ष-पणांत. ८. संसाररूप अंधकाराचा नाश करणारा सूर्य. ९. आश्चर्यकारक [असें] पुरजनाचें (शरीर उत्पन्न करणाऱ्या जीवाचें) चरित्र. १०. संसारगति. ११. आपल्या (राज्य-)पदीं. १२. देव. १३. मुक्ति. १४. इंद्र. १५. अप्सराविशेष. १६. चंद्र. १७. क्षुधेनें कुश अशी.

	त्यजिलें अपत्य पाहुनि; करुणें साधु तों सकळ वळला.	१६१
सु	रस अमृत कन्येच्या वदनीं देवूनि देशिनी ओती, 'भार्या तुम्हां देहांची माझ्या आज्ञेकरूनियां हो ती.	१६२
दे	ह सुगुण शुचि तुमचा तैसा चि असे शुचि स्वभाव तिचा, अतिचातुर्यनिधि सती, सुत होइल तो सखा शैचीपतिचा.'	१६३
वा	णी सफळा केली, स्तवुनि प्रभुतें, पदासि लागोनीं, बा! घेतली मग तिहीं सर्ववरश्रेष्ठ भक्ति मागोनीं.	१६४
य	श गाया रुचि देउनि सद्धितिचें पुसुनि जाय माहेर, मग त्या पुण्यसरांतुनि सिद्ध निवाले दहा हि बाहेर.	१६५
नं	गनिकरच्यास क्षितितळ पाहुनि कोपले नगांवरि ते, झाले स्वमुखभवानिलदहनाहीं भस्म भूरुहां करिते.	१६६
मी	ळ सुका जेंवि दवें, तरु जळतां तेंवि रुंडनलें ओले, त्यांसि विधि, 'तुम्हीं पाळक भूप, न उच्छेदकर' असें बोले.	१६७
भ	य पावुनि विधिबचनें, तरु देती त्यांसि मारिपा कन्या, वन्या, तरि ती धन्या, न न्यायज्ञा जगीं तसी अन्या.	१६८
गं	जनासोरु सुदती सुमुखी वार्क्षी वधूत्तमा मग ती, त्या दक्षातें प्रसवे, तो व्यापी निर्मुनि प्रजा जगती.	१६९
व	सले प्राचेतस नृप बहु संवत्सरसहस्र मंहेवननीं, पुत्रीं दक्षीं श्रीं छीं ठेउनि गेले, न राहिले भवनीं.	१७०
ते	पश्चिमसिंधुतटीं जाजलिच्या सिद्धिदाश्रमीं गेले, आत्मविचारनिरतमति कृतकृत्य श्रोसुरर्षिनें केले.	१७१

१. तर्जिनी. २. दहा प्राचेतसांचा. ३. इंद्राचा. ४. मुक्तीचें माहेर (विष्णु).
५. वृक्षसमुदायानें व्याप्त. ६. आपल्या मुखांपासून उत्पन्न झालेला वायु आणि
अग्नि यानीं. ७. वृक्षांला. ८. तृणविशेष. ९. कौशाश्रमिणें—पंत. १०. हत्तीसारखें
नाक व मांड्या जिच्या. ११. सुंदर आहेत दांत जिंच ती. १२. वृक्षाची कन्या
म्हणून " वार्क्षी ". १३. पृथ्वीच्या रक्षणीं. १४. मारिपा. १५. श्रोतारदानें.

- वाँ रिरुहांतें रवि कीं कुमुदांतें चंद्र जेंवि हर्षवितो,
निववुनि तन्नयनांतें तेंवि प्रेमाश्रुपूर वर्षवि तो. १७२
- सु मति प्राचेतस हरिहुनि मानिति अन्य न मुनिला; भावें
पुसति हित, नतें ज्यातें प्रिय व्हाया धन्य नमुनि लाभावें. १७३
- दे वर्षि तयां सांगे अध्यात्मज्ञान हरिपदध्यान,
ज्ञान टिकावें व्हावें ऐसें श्रीकांतसद्यशोगान. १७४
- वा ढविली जी होती श्रीहरिहरभक्ति धरिलि सन्मतिहीं,
केलें सुमुनिकृतसदुपदेशें लेशें हि सफल जन्म तिहीं. १७५
- य श हरिचें तें चि अमृत, सुमुदिर भगवान् सुरार्पि तो वर्षे,
श्रोतुसमाज मयूर चि, पुष्कळ नाचे जनीं, वनीं हर्षे. १७६

पंचम स्कंध.

- न रवरवर प्रियव्रत मनुपुत्र ज्येष्ठ मंदरद्रोणी
वसजनि होता, श्रीहरिभक्ति च रुचली तयास, न क्षोणी. १
- मो रातें घन, तैसा आला भेटावया तया धाता,
नारदमनु प्रियव्रतसह पूजा नमुनि आदरें ताता. २
- भ गवत्पर प्रियव्रत विधिनें सृष्ट्यर्थ बोधिला हो! तो,
कीं हरिभजनें भव हितें, जैसा बचनाग शोधिला होतो. ३
- ग लपतित राज्यभार स्वीकारी स्वैगुरुगुरुवचन मानी,
साधु प्रियव्रत करिल आग्रह कां? वरिल गुरुवच न मानी. ४
- व चनकरा पौत्रातें बहु मानुनि विधि निजस्थळा गेला,
उपरमला मनु देवें, गुरुराज्यभरासि सुत उभा केला. ५

१. सूर्यविकासी कमलांला. २. चंद्रविकासी कमलांला. ३. नारद. ४. भगवं-
ताच्या उत्तम कीर्तीचें गान. ५. चांगला मेघ. ६. नरश्रेष्ठांत श्रेष्ठ. ७. मंदरपर्व-
ताची गुहा. ८. पृथ्वी. ९. राज्यार्थ—पंत. १०. हितकारक. ११. शुद्ध केलेला.
१२. गळ्यामध्ये पडलेला. १३. आपल्या पितामहाचें वचन. १४. स्वीकारी. १५.
आशाधारक. १६. मत्स्य पावला. १७. मोठ्या अशा राज्याच्या ओझ्याला.

ते जोनिधि प्रियव्रत राजा झाला नृपा ! तया भार्या बर्हिष्मती सती, ती बहु निपुणा विश्वकर्मजा आर्या.	६
वाँ सरमणिसे तत्सुत दश आग्नीध्रादि, त्यांत जन्म तिचे भगवद्भजनीं वैचिती, विषयांचें नाम ही न तन्मति घे.	७
सु त दुसरीचे उत्तम तामस रैवत असीं तयां नामें, मन्वंतराधिपति ते पुरुषाकृति विष्णुचीं च तीं धामें.	८
दे सुख जनासि बहु तो, एकैदशअर्बुदाब्द राज्य करी, अर्ध प्रकाशितो रवि यास्तव आपण तसें चि तेज धरी.	९
बा ! ससवार फिरतां झाले हे सिंधु वर्तमान खरें, तद्ग्रथचक्राग्रें जे या भूमितळांत गैत मान खरें.	१०
य नामें क्षारोदक इक्षुरसोदक सुरोदक घृतोद, क्षीरोदक आणिक दधिमंडोदक सातवा हि शुद्धोद.	११
न वल द्वीप हि झाले ते जंबू प्लक्ष शाल्मली नामें, कुश हि क्रौंच हि शाक हि पुष्कर हीं सर्व सुप्रजाधामें.	१२
मो टे पटु प्रतापी आग्नीध्रप्रमुख वीरमौलिमणी, केले जंबूप्रमुखद्वीपांचे ते स्वपुत्र सप्त धंणी.	१३
भ व्यगुणा शुक्राला दिधली ऊर्जस्वती सुता धन्या, बा ! जोस 'देवयानी' म्हणती ती सन्मता तिची कन्या.	१४
ग रळकटु विषय मानुनि, शवसम बर्हिष्मतीस सोडूनीं, पावे प्रियव्रत सुगति नारदमुनिगुरुसि हात जोडूनीं.	१५
वै ध्वर्धी आग्नीध्र प्रार्थी विधिला करुनि तप भारी, ^{३१} तो पूर्वचित्ति याप्रति धाडुनि दे अप्सरा वरीं नारी.	१६

१. विश्वकर्माची मुलगी. २. सूर्यासारखे. ३. अकरा अर्बुद (एकशें दहा कोटि) वर्षे. ४. बाकी अंधकारांत राहिलेले अर्ध त्याकारितां. ५. सातदा. ६. तीक्ष्ण अशा त्याच्या रथाच्या चक्राच्या अग्रानें. ७. खळगे. ८. उत्तम प्रजेची वसतिस्थानें. ९. शूरशिरोभूषण. १०. स्वामी. ११. स्त्रीची इच्छा करणारा. १२. उत्तम.

- ते अप्सरा विलोकुनि आग्नीध्र खैरुमणि जसा भोळा,
बोले, तीस 'मुनि' म्हणे, त्या रसखंडीमिंधील हा तोळा. १७
- वाणी आग्नीध्राची, जेंवि सुरा, पूर्वचित्तिला मोही,
बा! तदधरासवरसें वर्षायुत मोह पावला तो ही. १८
- सुत नव झाले नाभिप्रमुख तिला, त्यांसि जाय सोडून,
ते जंबूद्वीपीं नव वैर्षपति पितृप्रसाद जोडून. १९
- देउनि सैवांत दर्शन तारी द्विज संत, कां न नाभि तरे?
प्रभु सुत ज्यास, न देखति ज्या स्मरतां अंतकौनना भितरे. २०
- वाले, बहु पुष्टि धरी मग, कीं ती अमृत मूर्त सेवी तें,
सुख अमृतघन लतेतें प्रभु सुत दे तेंवि येरु देवीतें. २१
- यें तित्तिपति ऋषभ प्रभु नाभितनय पुण्यकीर्ति तो प्राज्य,
प्रथम चि महिस निवैवि, मग देइल सुख काय न करितां राज्य? २२
- न गतनयेसि शिव वरी, ऋषभ जयंतीस तेंवि, सुत तीस
शत भरतमुख, ज्यांची पांक्ति हंसे मणिं सुरद्रुसुततीस. २३
- मोटा योगी भरत प्रभु, कविमुख भागवत नवू धन्य.
द्विज एकाशीति, नैवति मुख्य, कुशावर्त आदि नव अन्य. २४
- भगवान् ऋषभ ब्रह्मावर्तौ पुत्रांसि सूक्ति आयकवी,
जीतें सेवुनि म्हणती, 'देवींची काय अधिक गार्थ?' कवी. २५
- गौ लदश्रुत्ताता त्या भरता देवूनि राज्य, उर्वरितें,
देहें भ्रमे, यश नुरवि ज्याचें मोहा अशा हि उर्वरितें. २६
- व नजनसैमवृत्ति ऋषभ योगीश्वर, साम्य शुष्कपर्णा या,

१. खीलंपटांत प्रमुख. २. [भाषण-] रसाच्या खंडींतील. ३. खंडधिपाति.
४. यज्ञांत. ५. यमाच्या मुखाला. ६. प्रभु हा च पुत्र. ७. ऋषिपतींचा स्वामी.
८. पुष्कळ. ९. शांत करी. १०. रतनें व कल्पवृक्ष यांच्या उत्तम विस्ताराला. ११.
स्नयायशां. १२. नव्वद. १३. सरस्वती व दृषद्वती या नद्यांमधील प्रदेश. १४.
कामधेनु. १५. स्रवणाच्या रोदनोदकानें स्नान केलेला. १६. बाकी राहिलेल्यानें. १७.
मोठ्या शत्रूला. १८. वनचरांप्रमाणें आहे वतन ज्याचें.

यच्चर्या निंदाया कुमतिस सुमतिस हि हेतु वर्णाया.	२७
ते णं त्यजिला मळ जो तद्वाते सुरभि देश दश गावें, सर्व सुगंधाहुनि बहु बहु ज्याचें सुरसिकें हि यश गावें.	२८
या त तसा चि भ्रमत भ्रमत प्रभु योगिराज तो जाय, अश्मकवळ धरुनि मुखीं कर्णाटकवनद्वीं त्यजी काय.	२९
सु मति ऋषभचर्येचें जाणुनियां तत्व सर्व ही तरला, अर्हृत्पादि जडें जन नरकीं पाखंडकल्पनें भरला.	३०
दे व भरत जो याचे गुण सुखविश्रामहेतुमंच जनीं, वारि विश्वरूपदुहिता, ती प्रसवे पंच पुत्र पंचजनी.	३१
वा गवुनि सुखें धर्मन्यायपथें स्वप्रजा अवनिपाळ, स्वरत भरत राज्य करी तो वर्षायुतसहस्रमित काळ.	३२
य ज्ञ यथाविधि करुनि, स्वसुमतिमुखनंदनांसि भूदार्थ वांडुनि देवुनि, हरिक्षेत्रीं पुलहाश्रमीं च तो जाय.	३३
न चुदकीं स्नान करुनि तीरीं जप करित बैसला होता, हरिरवभीतमृगीच्या पाहे पतिता मृतांबका पोता.	३४
मो हें त्या भरतानें मृतमातृक बाळ पाळिला सुचिर, सुचिरक्षणार्ह फार चि आवडला पुत्रसा चि तो रुचिर.	३५
भ रत तयाच्या विरहें तळमळला बहु, म्हणे, 'स्वहरिणा मीं हतभाग्य कधीं पाहिन ?' किंबहुना मृग चि होय परिणामीं.	३६
र्ग तिविच्युत हि हरिभजक जातिस्मर भरत मृगपर्णीं झाला, कालंजरीहुनि पुन्हां धावुनि पुलहाश्रमासि तो आला.	३७

१. ज्याची वर्तणूक. २. सुगंधित. ३. दगडाचा घांस. ४. कर्णाटकांतील अरण्यांतील वणव्यांत. ५. अर्हत्नामक राजा इत्यादि मूर्ख. ६. सुखानें आराम वेण्याचे पलंग. ७. पृथ्वीचा रक्षणकर्ता. ८. दहा हजार सहस्र (दशकोटी) वर्षांनीं मोजलेला. ९. आपल्या सुमतिप्रमुख पुत्रांला. १०. पृथ्वीरूप पितृधन. ११. मेली आहे आई ज्याची अशा बालाला. १२. पुष्कळ काळ. १३. शुद्ध व रक्षण करण्यास योग्य. १४. मोक्षमार्गभ्रष्ट. १५. पूर्वजन्म आठवणारा. १६. मृगजातींत. १७. पतन्नामक पर्वतापासून.

- व पु वाळविलें तेंथें शुष्क चि तृणपर्णं मात्र भक्षूनीं,
तीर्थांत सोडिलें; फळ काय तसें पशुशरीर रक्षूनीं ? ३८
- ते हरिणतनु त्याजितां पावे सुब्राह्मणालयीं जेनुतें,
होती हरिप्रसादें स्मृति चुचकारीत धरुनियां हनुतें. ३९
- वां डववरास पुत्र ज्येष्ठस्त्रीचे स्वतुल्य नव होते,
मिथुन कनिष्ठस्त्रीचें, त्यांत पुरुष भरत खाय जो गोते. ४०
- सु त सन्मुनिचा झाला, भ्याला संगीसि फार, कीं फसला,
वसला मग होउनि 'जडभरत' बळें बाळपंकिला बसला. ४१
- दे^१ वीचे वैर्ण न धरि घोकवितां च्यार मास चोवीस,
तो वीस हि नुचारी, भरत म्हणे, 'तूं मनीं च होवीस' ४२
- बा प अलब्धमनोरथ वृद्ध गृहीं च त्यजुनि तनु जाय,
माय सहगमन करि, तारि न म्हणे चि मुखेंकरुनि जडें 'हाय !' ४३
- य त्न करुनि पढवुनि ते नव हि भ्राते भले बहु भ्रमले,
जडपण तें सांग असें, कोणीं हि न समजले, जन भ्रमले. ४४
- न म्हणे साधु असाधु स्व पर, करी कर्म भलतसें, खाय,
मणि जेंवि रेंजें त्याचा सुबहुमळें दिव्य झांकला काय. ४५
- मो टा परि कोंडा ही खावुनि, त्याच्या सुखा नसे तोटा,
तो टाकिला निजजनें, सुटला जो संग सर्वथा खोटा. ४६
- भं द्रपदपूर्व काळी देवी, तीकारणें वृषळपतिनें,
पुरुषपशु मिळविला तो, गेला चि सुटोनि नियतिच्यो गतिनें. ४७
- ग डबडले तद्रक्षक, त्यांसि निशीर्थांत भरत सांपडला,

१. जन्माला. २. [त्या] ब्राह्मणश्रेष्ठांला. ३. [संसारांत बद्ध करणाऱ्या] समा-
गमाला. ४. मूर्खाच्या रांगेला. ५. मंत्रदेवतेचीं (गायत्रीचीं) अक्षरें. ६. [पुत्राला
पंडित करावें हा] मनोरथ प्राप्त झाला नाहीं ज्याचा असा. ७. 'मुखें' (भर-
ताचे अन्वर्थक नांव). ८. जसें आवडेल तसें. ९. [साफ करावयाच्या] धुळीनें.
१०. 'भद्र' हें पद आहे आरभों जिच्या अशा-काळी. ११. शूद्राधिपतीनें.
१२. दैवाच्या. १३. मध्यरात्रींत.

ब्रा ! शोधितां कपर्दं न ध्यावा सन्मणि पथांत कां पडला ?	४८
ब्र चनें स्वभ्रात्यांच्या होता रक्षीत भरत सेतातें, केला प्रयत्न पुष्कळ चुकवाया कष्टभर तसे तातें.	४९
ते तस्कर तेथुनि त्या गेले घेडनि, उँगा चि हा गेला, वधितां त्या बहु काळी कोपे, न च तिळ हि भरत रागेला.	५०
ब्रा धीण क्षोभावी वधितां स्वसमक्ष जेंवि पेट्याला, क्षोभे तसी च काळी अनुगांसह खाय त्या चि बेट्याला.	५१
सु टला, परि इक्षुमतीतीरीं विसरे न पळ हि जो हरिला, भरत रँहूगणशिविकावाहककुळनायकें बळें धरिला.	५२
दे हे बरा धड पाहुनि, शिबिकेला जोडिला बळें चि खलें, सुजनें कुजनें करिजे जन विमळ समळ जसा जळें चिखलें.	५३
वा हे स्कंधीं, बीळ न जाणुनि, भलतें चि जरि वदे काय, स्वसुखामृतें तयातें निववी, सत्पुरुष कां नव्हे माय ?	५४
य अपि लंघितयां गुरु न फळद, हा त्यासि तरु जसा कपिला, भरतापासुनि पावे तत्व पुसों जाय काय जें कपिला.	५५
न वल चि भवाटवीतें वर्णुनि तो राय शोधिलीं भरतें, त्या सँचंद्रें प्रभुच्या आणुनि थोरा यशोधिलीं भरतें.	५६
मो क्षँपथपथिक केवळ ऋषभ तसा भरतसुत सुमति झाला, याच्या वंशीं गय नृप, वर्णिति हरिसम चि सुकविजन ज्याला.	५७
मँ न्य सविस्तर कथिला भूगोळ शुकेँ अशेष जाणाया; याच्या ध्यानें हृदयीं सूक्ष्म प्रभुचें स्वरूप बाणाया.	५८

१. शेताला. २. हालांचे भार. ३. बापानें-ऋषभानें. ४. स्तब्ध. ५. वाषाच्या बऱ्याला. ६. सेवकांसह. ७. रहूगणाची पालखी वाहणारे (मोहि) त्यांच्या कुलाच्या नायकानें. ८. मूल [पक्षीं] अक्ष. ९. उलंघन करणाऱ्याला. १०. वानराला. ११. पतन्नामक ऋषीला. १२. संसाररूप अरण्याला. १३. शुद्ध-पापरहित-केला. १४. साधुजनरूप चंद्रानें. १५. यशःसागराला. १६. मोक्षमाग्वाराल वाटसरू. १७. फार मोठा. १८. [भगवंताचें जें दृश्य स्थूल स्वरूप अशा] भूगोलाच्या.

- ग गनीं ध्रुवादि कथिले सूर्यादिग्रहगतिस्थितिज्ञानें,
तैसें जनासि बहुमत होय असें कथिल कैवि किति ज्ञानें ? ५९
- व सुधेवरील लोकालोकापर्यंत जे पदार्थ, तथा
गगनांत जे तयांची कथिली श्रीमच्छुकें चि सांग कथा. ६०
- ते जरि पदार्थ इतरे वर्णावे, ग्रंथ बहु न कां वाढे ?
रसिक हि निरलस सादर साधु सदा स्वस्थ थोडके गाढे. ६१
- वा नावीं पाताळें सैस, बलिश्री अनंत वानावे,
परि मंत्रवर्ण अडविति; आदरिले गुरु कसे न मानावे ? ६२
- सुं जसमाजसुरसिक श्रीहरि च म्हणेल न लघु पृथु कांहीं,
स्वल्पार्थस्कंधांहीं तृप्त चि होईल जेंवि पृथुकांहीं. ६३
- दे वाच्या कीं गाती तद्गतांच्या यशास नर कां तें
हर्षद सोडुनि वर्णू तापद जे त्यां कशास नरकांतें ? ६४
- वा इट वाटेल म्हणुनि वर्णितसें सर्वनरकरीतीतें,
गददुःख वैद्य तैसें नाशिति जें पाप नर करीती तें. ६५
- य मदूत यातना बहु भोगविति उग्र ते नरक सारे,
रामसुत मयूर म्हणे, 'त्यांच्या श्रवणीं न भी नर कसा रे !' ६६

१. सूर्यादिग्रहगतिस्थितिज्ञानें. २. स्वतः मोरोपंत.
३. लोक (उदयाचल) व अलोक (अस्ताचल) यांमधील प्रदेश. ४. [ग्रंथ वाढवावा
तर] निरलस, सादर, साधु, सदा स्वस्थ [व] गाढे रसिक हि थोडके; [तेव्हां मग
विस्तार करून उपयोग तरी काय ?]. ५. अतल, वितल, सुतल, तळातल, रसातल,
महातल व पाताल अशीं सात पाताळें. ६. ' नमो भगवते वासुदेवाय ' ह्या मंत्र-
भागवतरचनेसाठीं आदरिलेल्या मंत्रांतील अक्षरें. ७. ज्ञान्यांच्या समुदायांतील रसज्ञ.
८. मोठें. ९. अत्यंत थोडा अर्थ ज्यांत आहे अशा स्कंधांनीं. १०. पोह्यांनीं.

षष्ठ स्कंध.

- न रपति म्हणे, 'शुकमुने! भ्यालों श्रवण चि करुनि नरकास,
वद तरतो कोणाची पापसमुद्धीं धरुनि नर कास?' १
- मो टें प्रायश्चित्त श्रीशुक सांगे स्वयें नरपतीतें,
जेणें पातकबीजें, दहनें जैसीं तृणें करपती तें. २
- भ गवन्नामोच्चारें सकळें हि अंधें सर्वासनें जळती,
मळती न नामधारक, पळती यमदूत, विघ्न ही टळती. ३
- ग णपतिस विघ्न तैसे भगवन्नामासि दोष कांपति, तें
माहात्म्य ऐकिल्यावरि, गणिजेल यमोद्गैरोष कां पतितें? ४
- व रकुलज कान्यकुब्जीं विप्र अजामिळ असे महादोषी,
दासीपति पितृधर्मस्त्रीनय सोडुनि तिलें चि तो पोषी. ५
- ते दासी केवळ तनु, तत्सुत दश ते हि केवळ प्राण,
त्यांचें करि परघातद्यूतस्तेयादिकें परित्राण. ६
- वा र्धक केवळ आलें, जन्हि अष्टाशीति लोटलीं वर्षें,
दासीच्या पोरांचें लालनपालन करी सदा हर्षें. ७
- सु त त्या दासीचे प्रिय, परि निपट लहान, दशम जो चरम
नारायण नाम तथा, तो त्या जरठासि आवडे परम. ८
- दे तां, घेतां, पीतां जळ, खातां अन्न, जागतां, निजतां,
लुब्धाचें प्रेम धनीं, त्याचें नारायणीं तसें झिजतां. ९
- वा टे त्या वृद्धाला नारायण पुत्र अधिक असुपरिस,
प्रिय नव, दशम प्रियतर जरठा, कृपणास जेंवि वसुं परिस. १०
- य मदूत तिथे आले, कां त्या पाप्या तिहीं न बांधावें?
मारी हाक अजामिळ 'येसी नारायणा! न कां? धावें.' ११

१. वासनासहित पापें. २. [भगवंताचें] नाम धारण करणारे (जपणारे).
३. यमान्ना भयंकर कोप. ४. देशविशेषी. ५. त्या दासीला. ६. दुस्वभावाचा नाश,
जुगार, चोरी इत्यादिकानें. ७. रक्षण. ८. अष्टावशी. ९. केवळ, अगदीं. १०.
शेवटला. ११. धन.

- न लिनगदारिदरधर श्रीहरिचे दूत धांवले चवघे
श्याम चतुर्भुज कुंडेलकटकमुकुटमंडितांग ते अवघे. १२
- मो राहीं सर्प तसे विष्णुभटाहीं अजामिळा झटते
चट तेजें भग्नप्रभ केले श्रीदंडपाणिचे भट ते. १३
- भ गवद्भटांसि म्हणती ते, 'आम्हीं धर्मराजभट, कां जी !
देतां निषेधुनि तुम्हीं, देतात श्येर्न भीति चैटकां जी ? १४
- ग जैत धावुनि आलां सुर, कीं उंपदेव सिद्ध कळवा जी !;
पवन गरुड न तुम्हांसम, किति रविचे जरि अगाधबळ वाजी ? १५
- वै रवेश तुम्हीं कोण ? द्युति तुमच्या भानुच्या तसी आंगा,
या धर्मपाळकाच्या दूतांतें कां निषेधितां सांगा ? १६
- ते प्रभु म्हणती, 'म्हणतां जरि आपण धर्मराजभट, सांगा
तारि धर्म तो कसा रे ! ? हूं ! याच्या आंतळों नका आंगा. १७
- वा डव नेतां कां रे ! बोला दंडास योग्य हा कां तें ?
प्रभुभट पुसति असें यमदूतांतें, हंस जेंवि काकांतें. १८
- सु रसत्तमांसि सांगति यमभट, जो वेदविहित तो धर्म,
तद्विपरीत अधर्म, प्राणी तेंणें न पावती शर्म. १९
- दे उनि भाक अधर्मां भजला, समजोनि हीनधर्मांतें,
माता तात उपेक्षुनि, अनुसरला हा कुधी कुकर्मांतें. २०
- बा ला कुलजा भार्या त्यजिली, देवूनि पाठ वेदासी,
अष्टांशीत्यब्दवया तरि या स्वमांत आठवे दासी. २१
- य मवचनास्तव आलों अतिपातकनायका लया न्याया;
सुज्ञ तुम्हीं कां, नसतां पति घातक, नायकाल या न्याया ? २२

१. कमल, गदा, चक्र व शंख धारण करणाऱ्या. २. कुंडलें, वळी व मुकुट यानीं भूषित आहेत शरीरें ज्यांचीं असे. ३. निस्तेज. ४. यमाचे. ५. धिक्कार करून. ६. ससाणे. ७. चिमण्यांला. ८. यक्षगंधर्वादि. ९. अणिमादि सिद्धि ज्याला प्राप्त आहेत असे. १०. उत्तम वेषधारी. ११. विष्णुदूत. १२. स्पर्श करूं. १३. अठ्ठाव्याशी वर्षे झालीं आहेत ज्याच्या वयाला असा. १४. यमधर्म-पंत.

न	यधर्मरहस्यज्ञ प्रभुभट हांसोनि म्हणति, “ हरि ! हरि ! ते कीं हें चि करिति अनय व्यवहारश्रवणदुरितपरिहरिते.	२३
मो	टा अधर्म ऐसा धर्मज्ञांच्या सभेसि सिवतो कीं दंडिति अदंड्य, कैचें करितां तातें चि घात शिवें तोकीं ?	२४
भ	गवन्नाम सुमंगळ चतुरक्षर जपति ज्यासि काय कवी तें ‘ नारायण ’ ऐसें घे हा, आम्हां हि दूर आयकवी.	२५
ग	तपातक हा, निरकृत हरिनामें कोटिजन्मपापांचें; गरुडापुढें उराया क्षण ही सामर्थ्य काय सापांचें ?	२६
व	दना नाम कसें तरि हरिचें येतां चि सर्व पाप हरी, सांकेत्य पारिहास्य स्तोत्रं हि हेलेन हि कोटि भव्य करी.	२७
ते	शुचि हरिच्या नामें गुरुतल्पग चोरटा सुहृद्रोही गोब्राह्मणराजस्त्रीपितृहंता, ज्या नरा सुरा मोही.	२८
वा	चेसि नाम येउनि करितें स्वगुण स्मरुनि जें विहित न कळुनि खातां ओखद तोखदं होतें करुनि जेंवि हित.	२९
सु	टतो चि अघापासुनि, ‘ हरि ’ म्हणतां, पावतो शुभां लोकां, पतित संवलित हि भग्न हि संदष्टं हि तप्त अहित हि हो कां.”	३०
दे	वाचे भट ऐसे बहु वदले, सोडउनि तया गेले, धन्य अजामिळ, ज्यास्तव उघडे प्रभुनें स्वनामगुण केले.	३१
वा	दें लींच्या झाला बहु पश्चात्तप्त तें अजामिळ तो, गंगाद्वारीं करि हरिभक्ति च कीं भक्त त्या अर्जां मिळतो.	३२
य	मदूतांपासुनि बा ! सोडविला दीन तो जिहीं भट ते	

१. व्यवहाराच्या श्रवणानें [तदनंतर तत्संबंधीं जो] संशय त्याचा परिहार करणारे. २. कल्याण. ३. परिहार. ४. संकेतानें ठेविलेले. ५. धट्टेनें घेतलेले. ६. गाण्याची पूर्तता होण्याकरितां घेतलेले. ७. निंदेनें घेतलेले. ८. गुरुभार्येशीं रत होणारा. ९. संतोष देणारे. १०. पडलेला. ११. [जनावरानीं] चावलेला. १२. दुसऱ्यानीं मारलेला. १३. विष्णुदूत व यमदूत यांच्या. १४. जन्मरहिता विष्णूला.

- आले, विमान आणुनि, जे हरिसमरूपभूषणें नटते. ३३
- न मुनि तयांसि अजामिळ गंगातीर्थीं त्यजूनि कायातें,
श्रीपतिसमीप गेला सुविमानें, लाभ हा निका यातें. ३४
- मो टा महिमा प्रभुच्या नामाचा, किति म्हणोनि बोलावा ?
पावे रूप असें त्या विष्णुभटांसीं विशंक तोलावा. ३५
- भ गवदूतपराजित यमदूत स्वाननांसि मळवीती
आज्ञाभंग तयाचा झाला तें सर्व वृत्त कळवीती. ३६
- ग हिवरुनि यम म्हणे, 'रे ! आम्हां ब्रह्मंद्रचंद्रभर्गातें
जो शासितसे, ज्याचे गुण नच गणवतिल कोटिगर्गातें. ३७
- व त्सक हो ! त्या श्रीमद्विष्णुप्रभुचे चि दूत ते, ज्यांचें
कार्य हरिजनावन हें प्रभुच्या जे स्थान पृततेजांचें. ३८
- ते प्रभुदूत त्रिजर्गा ध्वंसाया सर्वपरमद भ्रमती,
त्यांच्या तेजें जळतिल धरितिल जे गर्व परम दंभ्रमती. ३९
- वा णी ज्यांची श्रीप्रियतमनामा जाहली असेल वही,
त्यांतें वक्र पहाया काय तुम्हां तेज ? मज नसे लव ही. ४०
- सु मति हरिभजक विधिमनु कपिल बैळिकुमार शंभु नारद रे !
भीष्म प्रहाद जनक शुक मीं बारा रहस्यदृष्टि बरे. ४१
- दे वाच्या चि दयेनें अत्यंत रहस्य भागवतधर्म
जाणतसों, भट हो ! जन तरती यांहीं च पावती शर्म. ४२
- वा हत असतां तुळसी हरिचरणीं मलयपर्वतीं बाहे
मजला अगस्य मुनिवर सांगे अत्यद्भुता कथा बा ! हे.' ४३
- य व अंगुष्ठगंत करी जन्हि दुर्गतिपात्रजन तथापि हिता
मुखगत हरिनाम तसें प्रकटि शुक दयालु या पथीं पिहितीं. ४४

१. यमाचा. २. कोट्यवधि गर्गाला. [गर्ग हा यादवांतील वृष्णकुळाचा उपाध्याय होता]. ३. पवित्र प्रभांचें. ४. सर्वांचा मोठा गर्व. ५. अल्पबुद्धि. ६. सनत्कुमार. ७. [भागवतधर्माच्या] रहस्याची दृष्टि ज्यांला आहे असें. ८. बोलावी. ९. आंगठ्यावर असलेला. १०. गुप्त मार्गाच्या.

न	रनाथा! तो दक्ष प्राचेतस विंध्यपर्वतीं तपला, अघमर्षणसंतीर्थां यमनियमौतें सदा बरा जपला.	४५
मो	रस्थळ हारातें पूजुनि भावें त्रिकाळ विधिदक्षें तो नित्य 'हंसगुह्य' स्तोत्रें स्तवि सत्तपोंबुनिधि दक्ष.	४६
भ	गवान् दर्शनसद्वर देउनि त्यातें म्हणे, ' मदुक्त करीं, पंचजनाची दुहिता सुमति असिक्री सती प्रजार्थ वरीं.'	४७
ग	रुडध्वजविभुवचनें वरिली दक्षें प्रजार्थ ती देवी, झाले पुत्र अयुत तिस, संज्ञा 'हर्यश्व' हे तयां ठेवी.	४८
व	दला दक्ष तयांतें, ' उत्पन्न करा प्रजा,' असें, राज्यां ! त्याप्रति तपोर्थ गेले ' नारायण ' नाम सत्सरा बा ! ज्या.	४९
ते	थें भगवान्नारद भेटे, ज्या सर्व वंदिती संत, त्यांसि म्हणे, ' सृष्टि कसी करितां भूचा न जाणतां अंत ?	५०
बा	लिश हो ! एकपुरुष राष्ट्र बिल अँदृष्टनिर्गम हि कांहीं बहुरूपा स्त्री पूरुष पुंश्चलिपति तो हि देखिला नाहीं.	५१
सु	त हो ! नंदी उभयतोर्वाहा जी ती हि पाहिली नसतां, तैसें चि पंचपंचाङ्गुतंगृह सृष्ट्यर्थ तप करित बसतां,	५२
दे	वप्रिय हो ! नेणा तो ही जो हंस चित्रकर्थ कैसे ? सर्गपर अँमशील क्षुरपविकृत चक्र नेणते ऐसे.	५३
बा	ळक हो ! स्वपित्याचा अँदेश स्वानुरूप जो त्यातें नेणुनि सर्ग कसा रे ! रचितां गृह न रचितां चि जोत्यातें ?	५४

१. अघमर्षणनामक उत्तम तीर्थांत. २. योगांतील पहिल्या दोन अंगांला.
३. लक्ष्मीच्या वक्षःस्थळसंबंधीं. ४. विधीविषयी तत्पर. ५. प्राचेतसनामक दक्षाला.
६. परमात्मा. ७. ज्यांतून बाहेर पडावयाचा मार्ग दृग्गोचर होत नाहीं असें.
८. जारिणीचा [मायेचा] पति. ९. जन्ममृत्युरूपानें दोन्हीकडून वाहणारी नदी.
१०. पंचवांस तत्वांचें अद्भुत गृह. ११. भाश्चर्यकारक कथा सांगणारे. १२. सृष्टी-
करतां तत्पर. १३. भ्रमण करणारे (चक्र). १४. वस्तरे व वज्र यानीं निर्मिल्लें.
१५. आशा.

य त्नें हि पराभेद्य श्रीमुनिचे वचनकूट दश सारे सुतपःशुद्धसुमति ते सन्मुनि हर्यश्च समजले बा ! रे !.	५५
न भ्रपणें साधुंचे ज्याहीं आराधिले सदा चरण, त्यां काय कठिन, घडलें बहु सत्तीर्थीं जयां सदाचरण ?	५६
मो क्षेश ब्रह्ममति हि जीव हि माया हि अंतरात्मौ ही शास्त्र हि काळ तथा उपदेशदश पदार्थ जाणिले त्यांहीं.'	५७
मै व्यमति समजले ते तत्व, मग अनंत पावले शर्म, मुनितें वंदुनि गेले, फिरतिल, करितिल विमुक्त कां कर्म ?	५८
ग तपुत्रांतें शोची दक्ष, तथा ब्रह्मदेव समजावी, गुरुवचनें दुःखस्थिति, रवितेजें तिमिरराशिसम जावी.	५९
व रगुण सहस्र नंदन निर्मुनि त्यांस हि म्हणे, 'करा सृष्टी.' त्यांवरि हि तो दयावन गुरू त्या चि सरोवरीं करी वृष्टी.	६०
ते शबलाश्च हि गेले वंदुनि मुनितें निजाग्रजपथानें, गुरु करिती द्याया शिव विनता तोका निर्जाग्र जप थानें.	६१
वा र्ता परिसुनि कोपे दक्ष, जयाच्या महाजन यशा पी त्या नारदासि, कल्पुनि निजपुत्रोद्धार तो अनय, शापी.	६२
'सु तवातका ! त्रिलोकीं भ्रमसिल, न स्थान पावसिल कांहीं.' शापी असें; तळमळे पुत्रस्मृतिहीं जसा च सिलेंकांहीं.	६३
दे वर्षि स्वीकारी शापोक्ति, म्हणे सुखें 'तथास्तु' तिला; बहुत रुचे सुकवींच्या श्रीहरिजनशांतिची कथा स्तुतिला.	६४
वां रिजभव समजावी त्यातें जो सुतविनाष्टिनें कष्टी, मग दक्ष असिक्रीच्या उदरीं उत्पन्न करि सुता पष्टी.	६५
य त्संततिनें भरले हे लोक तिन्ही, तयांत दश धर्मां,	

१. भाषणरूपकोडें. २. ['पुंश्रुलि' ही]. ३. ['पंचपंचाङ्गतगृह']. ४. विशाल-
बुद्धि भ्रसे. ५. [सहेतुक] क्रिया. ६. नारदमुनि. ७. आपल्या वडील भावाच्या
माषानें. ८. आपला समीपभाग (सान्निध्य). ९. बंडीनें पोटांत कळा मारतात
त्यानीं. १०. ब्रह्मदेव. ११. पुत्रनाशानें.

- तेरा कश्यपमुनिला देउनि, तो दक्ष पावला शर्मा. ६६
- न क्षत्राख्या कन्या दे सत्तावीस दक्ष सोमार्ते,
तो हृदयांत म्हणे, 'या दांनें भगवान् प्रसन्न हो मार्ते.' ६७
- मो दें भूतासि दिल्या दोन, सुमुनि अंगिरा तथा दोन,
दोन कृशाश्वा, ताक्ष्या च्यार सुपात्रा, म्हणेल कां तौ न? ६८
- भ जन अशेष नद्यांचें न घडे, परि न विटला चि मीन मनें,
दक्षसुता हो! करितों मतिहीन अशक्त दीन मीं नमनें. ६९
- ग वें सुरपति नें उठुनि गुरुसि सुधर्मासभेंत अवमानी,
साहे न तो, गुरुनीं न सहावा, श्याप मान अवमानीं. ७०
- व जुनि सभेसि गेला, गुरुपश्चात्तप्त होय बहु हरि तों
'अमलों मदे' म्हणे 'गुरुपद नमुनि स्वापराध परिहरितों.' ७१
- ते व्हां सुरगुरु झाला गुप्त, न उमगे चि म्हणुनि मघर्वा तें
स्वकृत स्मरे, क्षणक्षण कांपे तो देवतरु चि अधवातें. ७२
- वा र्ता ऐकुनि सुररिपु करिती कंविगुरुमतें महासमर,
झाले भग्न, विधिप्रति वंदुनि, निजवृत्त सांगती अमर. ७३
- सु रपतिस शब्द लावी प्रभु कीं, 'गुरुसत्कृतीस चुकलास,
मुकलास श्रीस, अहा! शक्रा! विजेळाब्जसा चि सुकलास. ७४
- दे व! तुम्हीं त्वष्ट्याचा सुत सुतपा विश्वरूप विनवा, जा,
सोसा विप्रिय हि किमपि, लघु न म्हणुनि फार तो कवि नैवाजा.' ७५
- वा सवमुख सुर विधिला नमुनि म्हणति, 'काम हा पुरो धात्या!
विनउनि न विश्वरूपा मग करितिल कां मंहापुरोधा त्या?' ७६
- य श गेलें, आणुनि दे 'नारायणवर्म' तो कथुनि हरिला,

१. कृत्तिकादि नक्षत्रे. २. ताक्ष्य. ३. मोरोपंत. ४. मूल पाठ—जेव्हां. ५. बृह-
स्पतीला. ६. देवसभेंत. ७. नीचानीं. ८. इंद्र. ९. दैत्य. १०. शुक्रबृहस्पतींच्या
अनुमोदनानें. ११. उदकशून्य कमलासारखा च. १२. वाखाणा—पंत. १३.
इंद्रप्रमुख. १४. मुख्य पुरोहित. १५. नारायणरूप कवच (वैष्णवी विद्या).

- त्या विद्येनें परमद शक्रें त्यांचीं बळें मथुनि हरिला. ७७
- नै गभित् त्यासि वधी, सुरहेलन साहेल कां महाभाग?
कीं मातृस्नेहें दे असुरां तत्प्रीतिकाम हा भाँग. ७८
- मो डुनि मर्यादेतें, चोरुनि भलतें चि तो करी कर्म,
म्हणुनि वधी, ईश्वर ही हत्या घे, न बुडवी बळें धर्म. ७९
- भ जला वर्षभरि तिलां तो भगवान्देवराज सविचार,
भूजळतरुस्त्रियांतें हत्येचे दे विभाग कवि च्यार. ८०
- गै हित कर्में करि हरिहैनना त्वष्टा कवि प्रयोगातें,
निर्मां वृत्रासि, मना कुद्धाच्या कर्म कां न यो गा! तें? ८१
- व ह्रींतूनि प्रकटे, जेंवि युगांतीं कृतांत, लोकांतें
व्यापी वृत्र, सुरांचें बळ भिववीना महोद्य तो कां तें? ८२
- ते सुरयुंगपत् शस्त्रें वर्षति मारावयासि वृत्रास,
तो तीं गिळी, विलोकुनि तें धरिती सर्व शस्त्रभृत् त्रीस. ८३
- वीं रिजनाभप्रभुला गेला सुरराज शरण सुरसहित;
यद्यश अमृताधिक हितशरणागतजन्ममरण सुरस हित. ८४
- सु रचातकांसि भेटे करुणाघन, अभयदानवारीतें
मागति आनन पसरुनि, तों दे त्यां, अभयदान वारी तें. ८५
- दे व स्तवनें हरिवारि होउनियां सुप्रसन्न वदला हें,
'शक्रा! दधीचिमुनिच्या अस्थिसुशस्त्रें पुन्हां स्वपद लाहें. ८६
- वा हेल शरीर तुम्हां अतिथीस, जडांकडे न पाहेल,
आहे लक्ष ब्रह्मीं, अर्थिमनोभंग तो न साहेल.' ८७
- य श परमाद्भुत मुनिचें कीं निजवदनें चि वानिलें अजितें,

१. दैत्यांचीं. २. इंद्र. ३. त्यांची (दैत्यांची) प्रीति आहे हेतु ज्याला भसा.
४. [यज्ञान्नाचा] अंश. ५. ब्रह्महत्येला. ६. निघ. ७. इंद्रनाशाकरितां. ८.
वेदो. ९. एकाएकीं. १०. भय. ११. विष्णूला. १२. हरण केलीं आहेत शरण
आलेल्यांचीं जन्ममरणें ज्यानें असें. १३. अभयदानरूप उदकाला. १४. तें
(वृत्रासुररूप संकट) दूर करी. १५. अचेताकडे (शरीराकडे).

- ऐका सर्व सुकविनीं भगवद्यशसें चि मानिलें अजि ! तें. ८८
- न मुनि मुनिस दैस म्हणति, ' भगवंता ! तूं प्रसन्न हो, पावें,
ब्रह्मोपदेशसदमृत आम्हां शरणागतांसि ओपावें. ' ८९
- मौ घमनोरथ न करी, दक्षांसि म्हणे दधीचि, ' मग या, हें
सांगेन तत्व मीं, या समर्थीं कर्मांत गुंतलों आहें. ' ९०
- भ वनातें मुनिस नमुनि गेले ते, तों दधीचिला शक्र
भेटोनि बहु दटावी अन्योत्कर्षासहिष्णु जो वक्र. ९१
- ' ग वें ज्ञानबळाच्या करितां भलतें चि कर्म ठकवीतें,
विप्रा ! दुराग्रहानें घडतो बहु घात कर्मठ कवीतें. ९२
- व दसिल जरि सद्विद्या त्या वैद्यातें मनुक्ति मोडूनीं,
शस्त्रें सहसा उडविन विप्रा ! त्वन्मस्तकासि तोडूनीं. ' ९३
- ते दस पुन्हां येतां, शक्रोक्त तयां दधीचि तो कळवी;
पारि साधैवस त्या सद्गुरुसच्छिष्यांच्या न सद्यशा मळवी. ९४
- वा डववरासि वडवांसुत म्हणती, " ज्ञानिनायका ! पावें,
युक्ति असे कीं, तव शिर न म्हणों देतां चि ' हाय ! ' कापावें. ९५
- सु ज्वरा ! मग मस्तक अश्वाचें तुज मुहूर्त जोडावें,
तेणें उपदेशावें त्वां, तें शक्रें यथेष्ट तोडावें. ९६
- दे दीप्यमान जैसे आहे हें शिर असें चि योजावें,
गुरुदक्षिणा समर्पुनि आम्हीं मग करुनि तुज ' नैमो ' जावें. ' ९७
- वा क्या या दक्षांच्या होय जसा क्षुधित पायसा मान्य,
केलें तसें चि, राज्या ! तो गुरु, ते शिष्य काय सामान्य ? ९८
- र्थ वस तसें सर्वस्व ब्रह्मज्ञा ज्या दधीचिला तुच्छ,
तो वेदिला सुरांहीं, मधुपांहीं स्वर्दुचा जसा गुच्छ. ९९
- नँ गवर मंदरसा कीं शतगुण तदधिक उदार तो विप्र

१. अश्विनीकुमार. २. नष्ट झाली आहे इच्छा ज्याची असे. ३. भय. ४. ब्राह्मणश्रेष्ठाला. ५. जोडावें. ६. नमस्कार. ७. खिरीला. ८. तृण. ९. पर्वतश्रेष्ठ.

थोरांच्या कार्यावरि जड तें पडतें म्हणोनि दे क्षिप्र.	१००
मो दे चि दिलें मुनिनें वपु विद्याव्रततपःसुकृतसार, फार प्रहृष्ट झाले तत्सर्वें सकळ सुर सपरिवार.	१०१
भ व्यग्रभ रचुनि सुमुनिशुकींहीं वज्र विश्वकर्मा तें दे शक्रा; गातें त्या अतुळा अद्यापि विश्व कर्मातें.	१०२
गं जराजीं शक्र चढे भगवत्तेजःप्रदीप्तैरतेजा; तृणसम गमति असुरभट जे वृत्रासुरसहाय पर ते ज्या.	१०३
वं श्री सामर सासुर वृत्रासीं नर्मदातटीं झगडे, देवांच्या तेजांहीं दैत्यांचें तेज संगरीं रगडे.	१०४
ते जस्वी वृत्र करी जन्हि कीर्तिसुलोकहेतुहित बोध, तन्हि त्याचे न परतले जे भद्र त्रस्त असुरवर योध.	१०५
वा रुनि भद्रवधोद्यत सुर धिक्कारुनि होय परवीर करवीर जयश्रीचें, देवांकरवीं रणांत करवी १३.	१०६
सु र मीथि, न भी परबळा, जैसे भ्यावें न अर्णवा मकरें, शक्रप्रहितगदेतें धरि जैसे बहिर्पण वामकरें.	१०७
दे वेश्वरवाहनगज त्या चि गदेनें रणांगणीं ताडी, मागें सैस धनु सरे, कीं त्याच्या विकळ जाहल्या नाडी.	१०८
वा सव जो सावध करि निजगज फिरवूनि अमृतमय पाणी, तां तो वृत्र व्यसनीं न गदा पुनरपि शचीपतिस हाणी.	१०९
य छपि असुर तदपि बहुधर्मन्यायैकसार तो बोले, जे ऐकुनि परमसुखें तद्धननोद्यत सुरेंद्र ही डोले.	११०

१. अचेतन (शरीर). २. अस्थि-पंत. ३. घेरावतावर. ४. उत्कृष्ट-पंत.
५. इंद्र. ६. यश व उत्तम लोक यांला कारण असा हितकारक. ७. इतथैर्य
झालेल्यांच्या नाशाविषयी उद्युक्त असे. ८. श्रेष्ठ वीर. ९. करवीरक्षेत्र
(निवासस्थान). १०. रडवी. ११. संहारी. १२. मोराचें पीस. १३. घेरावत.
१४. सात धनुष्ये. [१ धनुष्य=४ हात]. १५. पुष्कळ धर्म आणि न्याय हे एक च
आहेत सार व्याख्यांत असे. १६. त्याच्या (वृत्रासुराच्या) नाशाविषयी उद्युक्त.

- न यधर्मश्रीभगवद्भक्तिरहस्यज्ञ विगंतकुलस वदे,
 ' वज्रं वधिसिल, शंका त्यज, ' ऐसैं म्हणुनि हरिस उत्सव दे. १११
- मौ दाकर होइन मीं, सत्पदलाभें घडो रणीं मरण,
 हो भलतें जन्म, असो तथें भगवत्पदांबुजस्मरण.' ११२
- भ क्त पैरमपुरुषाचा तो वृत्र भैवांतरां असैं कळलें,
 कीं ऐशा असुरपणीं ज्ञान तथाचें न लेश ही मळलें. ११३
- ग जुनि हरिवारि वृत्र प्रेषी अत्युग्र शूळ त्यासकट
 वज्रें तेंदक्षिणभुज तोडुनि करि शक्र विक्रम प्रकट. ११४
- वै प्रधरासि कपोळीं तेंदिभास हि एक भुज हि परिघातें
 व्यापारुनि तो ताडी, पाडी, पवि आधिक काय हरिघातें ? ११५
- ते व्हां लाजे हरि, पवि नुचली, कीं गळुनि अरिपुढें पडला,
 वृत्र म्हणे " घे, परिभव कोणा अंजितेतरा नसे घडला ? ११६
- बा हु असे एक तरि; त्यजिला म्यां संगरीं न आवांका,
 तूं कां त्यजिसी ? न म्हणे वीरातें युद्धधर्म हा 'वांका'." ११७
- सु रराज म्हणे, ' बापा ! वृत्रा ! तरलासि विष्णुची माया,
 बा ! धन्य तूं, तुझ्या नयधर्मज्ञपणा नसे चि सीमा या.' ११८
- दे वेशावारि वृत्रें मग पुनरपि टाकिला परिघ, राया !
 हारिला सांगुनि धाडुनि पवि सभुजा हानि ने परि घरा यीं. ११९
- वा सुनि मग मुख केला विस्तीर्ण रसातळापरिस गळा
 वृत्रें गिल्लिला तो त्या वज्रधरासह मंहाकरी सगळा. १२०
- य धपि भ्यावें भ्याला भगवत्तेजें न कुंक्षितिमिरासी,
 यावत्प्राण न सोडी वृत्र संमिति, जेंवि कुंक्षिति मिरासी. १२१

१. निंदारहित. २. आनंदाची खाण. ३. विष्णूचा. ४. जन्मांतरां. ५. याचा उजवा वाहु. ६. इंद्रास. ७. त्याच्या हत्तीला. ८. एका बाहूची योजना परिघ घेण्याकडे करून. ९. ईश्वराहून इतराला. १०. शक्रास-पंत. ११. परिघास-पंत. १२. पृथ्वीपक्षां. १३. इंद्रासह मोठा हत्ती. १४. उदरस्थ अज्ञानाला. १५. युद्ध. १६. वार्हट-नापीक-जमीन. १७. वतनदार.

- न गभित् चित्तीं चिंती मोहूतमाच्या चि कुक्षितमिं रवितें,
बालार्कतेज कुक्षिक्षतजें होवूनि उक्षित मिरवि तें. १२२
- मो ह तसा वृत्राचा कुक्षि, दृढ ज्ञान तेंवि वज्र, नृपा!
झाला युक्त, शतक्रतु, जीव, गुरु दधीचिमूर्ति, विष्णुकृपा. १२३
- भ गवान् हरि मग वषें वृत्राचा अशनिनें गळा कापी,
वृत्रितनुच्छुरिकेला मरणार्थ चि वृत्रतनुबळाका पी. १२४
- ग ति बहु बरवी घडली वृत्रा असुरासि आयका हो! ती,
श्रीभगवतीं शिरलें तद्देहोत्थित सुनिर्मळ ज्योती. १२५
- व ध वृत्राचा होतां झाला सर्वांमरांसि बहु तोप,
इंद्र चि फार तळमळे, कीं, तो घडला तयासि अतिदोष. १२६
- ते वृत्रहानि चित्तीं शतदा एका घडींत आठव दे,
त्या 'तिष्ठंतिष्ठं' ऐसें हत्या घेईनि बळें चि पीठ वदे. १२७
- वा सब पळोनि फार श्रमला, मग मानसा सरा गोला,
अंश अशांत म्हणुनियां तो बहु निजमानसास रागोला. १२८
- सु टला श्रीहरितेजें न च शिरुनि संरोजनालतंतूंत,
महदाश्रयाविना पट्ट भोग चुकविणार कोण जंतूंत? १२९
- दे वेंद्र भोगवर्जित दीन लपाला सहस्रहोयन गा!
त्यासि विपत्काळ म्हणवि, जेंवि अनावृष्टिकाळ 'हाय!' नरीं. १३०
- वा स असा शक्र करी, तेव्हां पाळी सुरां नहुंख, पावे,
परि त्याला मद झाला, जेणें गरळें तसे बहु खपावे. १३१
- यें ति सत्कृतिच्या तैसा नहुष शचीच्या धरून कामातें,
होय पदभ्रष्ट, वरिति जरि कुमति म्हणे 'वरून नका मातें.' १३२

१. इंद्र. २. उदरस्थ अंधकारांत. ३. कुक्षीसंबंधी रक्तानें. ४. सिंचित. ५. एक वर्षानें. ६. इंद्रशरीररूप सुरीला. ७. वृत्रदेहरूप बगळीं. ८. त्याच्या शरीरापासून उत्पन्न झालेले. ९. [आत्म-] तेज. १०. थांब, थांब. ११. पाठीस लागून. १२. पराधीन. १३. कमलांच्या नालतंतूंत. १४. प्राण्यांत. १५. वषें. १६. वृक्षा. १७. नहुष. १८. संन्यासी. १९. सत्काराच्या.

न	हुष शचीनें सुरगुरुकथितोपायें मर्हर्षि शिविकेला योजउनि तींत बसउनि परमपदभ्रष्ट जेधवां केला.	१३३
मो	टे मोटे ज्ञानी ब्रह्मर्षि मरीचिमिश्रं जाणूनीं ज्ञानें गुप्तस्थितितें शक्रातें स्वस्थळासिं आणूनीं.	१३४
भ	गवंतातें सांगे हयमेधें ते यथोक्त यजवूनीं. हत्येपासुनि शक्रा सोडविती हरिजनांसि भजवूनीं.	१३५
गं	जपुरनाथ पुसे, 'तो नारायणभक्त वृत्र असुर मला नवल गमे, सांग गुरो ! कृष्णीं च कसा, त्यजून असु, रमला?'	१३६
व	दला शुक्रमुनिः—पूर्वीं होता नृप चित्रकेतु मर्धवासा, ज्या खळबळ भी, श्रीहरिपदतुळसीच्या जसें चि अघ वासा.	१३७
ते	णें केल्या होत्या भार्या शुभरूपशीलनिधि कोटी, परि तो अनपत्य, नृपा ! बा ! दैवाची असी च गति खोटी.	१३८
वा	माक्षी त्या भार्या, श्री भू कांहीं च त्या नृपा न रुचे, अनपत्या विभवाचे गुण अगुण चि, जेंवि निष्फळा तरुचे.	१३९
सु	कृतमय करी मंदिर लावुनियां पाय अंगिरा याचें, ज्येष्टेसि एक सुत दे, मन निववी आधिसंगि रार्थाचें.	१४०
दे	उनि यज्ञोच्छिष्टं ज्येष्टस्त्रीतें, नृपास मुनिराय 'सुत एक हर्षशोकप्रद होइल तुज,' असें म्हणुनि जाय.	१४१
बा	ळक सुंप्रभ झाला, त्या पाहुनि चित्रकेतु बहु हर्षें, अर्थिजनीं सर्वत्र हि तो धन, धन वैन, तसें विपुळ वर्षें.	१४२
य	श सवतिचें न सोसे, देति शिशुसिं पीपमानसा गर गा ! क्षोभुनि उपडिति वंशा जेंवि नैगा सापमान सागरंगा.	१४३

१. अगस्त्यादि महर्षि. २. भ्रष्ट (इंद्र) पदापासून भ्रष्ट. ३. 'मिश्र' हें उपपद विशेषनामाच्या अंती गौरवार्थं योजितात. ४. इंद्राच्या गुप्त वसतिस्थानाला. ५. हस्तिनापुरचा स्वामी--परीक्षित. ६. इंद्रासारखा. ७. ऐश्वर्य. ८. मनोव्यथेचा सोबती च अशा राजाचें. ९. यज्ञान्नांतील शेषभाग १०. सुतेजस्वी. ११. पाणी. १२. दुष्ट आहे मन ज्याचें अशा. १३. वृक्षाळा. १४. नद्या.

- न गवर वज्राघातें, सुतशोकें तेंवि भूप तो पडला,
राज्ञी कृतद्युति जसी शतगुण बहु चित्रकेतु ही रडला. १४४
- मो ह हराया त्याचा नारदसह अंगिरा नृपा! आला,
तत्सुतशोक शमाया सांगति बहु सद्विवेक ते त्याला. १४५
- ‘भ र शोकाचा कां? हा कोण तुझा? तूं हि काय गा! याचा?
गावा श्रीहरि च, नव्हे लटिका; संबंध काय गायाचा? १४६
- ग णिति न बुध संबंघा, सम युक्तवियुक्तवाळुका काय;
नियम नसे नात्याचा; त्याचा तूं सुज्ञ आलुका! काय?’ १४७
- व दले बहु; भूप पुसे, ‘कोण तुम्हीं सदय बोधितां यां हें?’
त्यासि म्हणे मुनि, ‘जो तुज पुत्रद मीं तो चि अंगिरा आहे. १४८
- ते जोनिधि हा दुसरा नारदमुनिराज पूर्ण सुज्ञानें,
व्हावें संसारीं त्वां यासि नमुनि धन्य तूणें सुज्ञानें. १४९
- बा! धावें ज्ञान चि तुज तेव्हां जनकें जसें सुता चित्त,
पुत्र चि दिधला म्यां, कीं पुत्रां च तुझें निविष्टें बहु चित्त. १५०
- सु तवंतांचा आतां अनुभविला कीं तुवां महाताप?
तापद असे चि दारागेहादि पदार्थ सर्व हे साप.’ १५१
- दे वर्षि म्हणे, ‘विर्घां देतों जीणें मनीं न ताप रिघे,
आहे सुदुर्लभा हे बा! जेंवि जनीं सुधा नेंतापरि घे.’ १५२
- बां हुनि गतजीवात्मा त्या सर्व सुहज्जनासि तो दावी,
करि नवल, तथा वदवी, ‘जें साधुसभा स्मरोनि मोदावी. १५३
- यं मद्रूतनीत ही जो जीवात्मा प्रभु करुनि आज्ञा त्या
सिरजनि शवीं म्हणे, ‘वद, दे सुख पितृमानसास, बा ज्ञात्या!’ १५४
- न यनें उघडुनि बैसे तो जीवात्मा, म्हणे, “तुम्हीं कोण?

१. एके ठिकाणीं होऊन पुनः दूर होणाऱ्या वाक्यसारखा. २. छांदिष्ट
मुरुषा! ३. मळा. ४. सत्वर. ५. अत्यंत शिरलेलें—मग्न झालेलें. ६. मंत्रोपनिषत्.
७. शरणागतापरि. ८. बोलावून. ९. भाषण. १०. यमद्रूतानीं नेलेला.

मीं	कोण ? कां सुजविले डोळे ? केले रडोनि कां शोण ?	१५५
मौ	तीं सिंधु हि न रडे, जातें रज सत्व, तेंवि जायाचें, जनसंबंध नसे चि स्थिर, शिकल्या तत्व, तें विजायाचें.	१५६
भ	वमार्गी भेटि जना विरह त्यागूनि जो दया दे हा प्रिय कैसा ? आपुंलिया ध्या पावायासि मोद या देहा.	१५७
ग	गना तसें न आत्म्या येणें जाणें, म्हणोन कायातें शोचूं नका चि जन हो ! कोणी 'साचा' म्हणों नका यातें."	१५८
व	दुनि असें गेला तो जीव, मग त्यजिति शोक तर्झाती, नृप चित्रकेतु विद्या घेता झाला नमूनि तर्झा ती.	१५९
ते	मुनिवर गेल्यावरि तो सेउनि सप्तदिवस जळ मात्र, विद्यार्धराधिपत्या, विद्येतें धरुनि, होय नृप पात्र.	१६०
वा	ढे तेज बहु महा विद्येनें, मग मनोज्ञवेपातें तो सिद्धवर्थ बंदी जाउनि चरणासमीप शेषातें.	१६१
सु	रवरसुत सुखमूर्ति प्रभु भक्तकृतस्तवें सुखी होय, तत्वज्ञान तथा दे, देतो घन जेंवि चातका तोय.	१६२
दे	उनि दर्शन शुद्धज्ञान प्रभु गुप्त होय मग, नमुनी वरदा स्वपदा ये नृप, ज्या म्हणति 'उदार देवनग न' मुनी.	१६३
वा	वरला संवत्सर लक्षांचें एक लक्ष तो योगी, जो गीर्षातिनुतसद्गुण दिव्य विषय विपुळ शक्रसा भोगी.	१६४
यें	क्षवराधिकभाग्यें प्राक्तनकर्में तथा हि मद नाशा झाला, निंदी प्रभुला पुराविलि जेणें न एक मदनाशा.	१६५

१. लाल. २. मोतीं आणि सागर यांचा जन्यजनक संबंध असून हि त्यांचा वियोग झाला असतां एक हि रडत नाहीं. ३. तत्त्वज्ञान झाल्यावर तें (सत्त्वजप्रधान लिंगशरीर) नाश पावावाचें. ४. देह. ५. आपल्याच्याला (जो देह आपला संबंधी असें तुम्हाला वाटतें त्याला). ६. त्याचे गोत्रज. ७. ती (विद्या) जाणणाऱ्या [नारदाला]. ८. विद्यार्धराच्या अधिकाराला. ९. सुंदर वेष धारण करणाऱ्याला. १०. देवश्रेष्ठानीं स्तुत. ११. बृहस्पतीनें स्तविले आहेत चौगले गुण ज्याचे असा. १२. यक्षश्रेष्ठापेक्षां हि अधिक ऐश्वर्यानें.

न	यनमनोहर भगवद्भक्तविभानीं बसोनि लोकांत फिरतां महेश्वरातें पाहे जो भानु भक्तकोकांत.	१६६
मो	द्व्या प्रेमें घेउनि अंकीं श्रितसौनुकंप देवीतें आलिगुनि होता प्रभु, यद्ध्यान ज्ञानसंपदे वीतें.	१६७
भ	क्त प्रभुचा तो त्या ज्ञानिसभेच्या समीप राहोनीं, मोद्व्यानें हांसे हो! शिववदन अनादरें चि पाहोनीं.	१६८
मै	हां असी करी कीं, 'हा लोकगुरु स्वयें वदे धर्म, करितो तपं, धरितो जपमाळा, व्रत, भस्मभर, जटा, चैर्म.	१६९
व	नितेतें आलिगुनि बसला सन्मुनिसभेंत वित्रंप हा, प्राकृत ही जें न करी, करितो तें ज्ञानिनाथ चित्रं पहा.'	१७०
ते	निंदा प्रभु साहे, परि फार करी महासती राग; पावे वेतेंस नम्र स्तब्ध, न पावे महासँ तीरार्य.	१७१
	'वा चाळा! ऐक' म्हणे, "तूं शास्ता काय रे! अरे! मत्ता! ? सत्ता दाविसि, निंदिसि जो प्रभु बहु मान्य नारदा दत्ता.	१७२
सु	र चरणरेणु माथां धरिति ब्रह्मादि सर्व भाटतसे, ज्याचें सद्यश गाती तो हा प्रभु तुज विनिद्य वाटतसे?	१७३
दे	वांच्या देवाचा निंदक तूं खळ चि, भाग्यमत्त, पहा सद्यः स्वकृतफल, म्हणों, गुरुलंघन साहतां, न मत्तप 'हा!'	१७४
वां	सासि तूं न समुचित साधूंचा हरिपदासमीप गडी, उडवितसें जे श्री हे तव उडवाया मदास मीं पगडी.	१७५
य	श लंघिसी गुरुंचें म्हणुनि म्हणों असुर पाप हो न कसें? सोसावा त्वां शाप, स्वर्णें शुद्धयर्थ ताप होनकसें."	१७६

१. आश्रितांच्या-भक्तांच्या-ठिकाणीं सद्य असा. २. निंदा. ३. [गजाचें] कातडें. ४. निर्लज्ज. ५. आश्चर्य. ६. वेत. ७. उत्सवास-पंत. ८. तीरावरील वृक्ष. ९. वसतीला. १०. हीनकसें (?). [मूळ प्रतीत दोन्ही चरणांत 'होनकसें' असें आहे; पण त्या दोन्ही ठिकाणीं 'हीनकसें' असा वमकप्रयोजक पाठ असणें च इष्ट दिसतें. कदाचित् हस्तदोषानें 'ही' चा 'हो' झाला असेल].

- न अपणें शापातें घेउनि, न धरुनि कंप, दोघातें
तो चित्रकेतु वंदी त्यां संश्रितसर्वसंपदोघातें. १७७
- मो दें चि वदे, 'अंबे! न तुवां हा नियतिनें दिला शाप,
भ्रमतां भवांत घडती आनंद जना जसे, तसे ताप. १७८
- भ व हा चि भ्रम, येथें शाप अनुग्रह, तथा नरक नाक,
सुख दुःख काय? सत्यज्ञाता न गुणाहिचा धरिल धाक. १७९
- ग जवरवरद प्रभु निजमायेनें या विचित्र विश्वास
रचितो लीलार्थ, असे दृढ माझा तत्पदीं च विश्वास. १८०
- व दलों जें तें अनुचित मानुनि तूं कोपलीस तारि माते!
नमितों, क्षमा करावी, न क्षोभे माय, बाळ जरि माते.' १८१
- ते ज असें शांत करुनि गेला तो चित्रकेतु; शिव त्यातें
वर्णां शिवेजवळि बहु, चंद्रातें जेंवि सिंधु शिवल्यातें. १८२
- वा खाणी शिव कीं, 'क्षम पारि न प्रतिज्ञाप दे, विवैरवाहें
स्वीकृत जन तो तत्सम न तशाप्रति शाप देवि! वर वाहें.' १८३
- सु रशत्रु वृत्र झाला शापें तो चित्रकेतु गा राज्या!
लाजेंत होत्या ज्वाळा बाहिर तैशा चि आंत गारा ज्यां. १८४
- दे वद्रेष्टे दितिचे सुतें दोघे, तत्प्रताप बहु कथिला,
ज्येष्ठ हिरण्यकशिपु सुत, अन्य हिरण्याक्ष विष्णुनें मथिला. १८५
- वा सववधार्थ मागे प्रार्थुनि सुत अमर पतिस दिति देवी,
मुनि हि भिडेस पडुनि दे, तें जाणुनि शक्र बहु तिला सेवी. १८६
- र्थ किंचिद्व्रतनियमीं चुकतां, योगें शिरे तिच्या पोटीं

१. आश्रय करणाऱ्यांच्या सर्व संपत्तीचे प्रवाह च अशांला. २. दोरीरूप सर्पाचा. ३. स्पर्श करणाऱ्याला. ४. समर्थ. ५. गरुडवाह विष्णुनें. ६. अग्नि-ज्वालांपेक्षां हि ज्याचें बाह्य स्वरूप भयंकर होतें व अंतर्थांमीं गारांपेक्षां हि ज्याचें मन कोमळ होतें. ७. [कश्यपापासून झालेले]. ८. थोडेसें (एके दिवशीं संध्या-काळीं आंचकल्याशिवाय व पाय धुतल्याशिवाय दिति झोंपी गेली, इतकें जप-नियमांत उभें पडलें).

हृरि गर्भ सप्तधा करि; देवचरित्रं म्हणों नये खोटीं.	१८७
न मरति, रडति म्हणुनि ते केले एकैक सप्तधा पविनें, केला प्रयत्न अमुत चुकवाया आत्मघात त्या कविनें.	१८८
मो हे दिति, शक्र म्हणे, 'गर्भा! रोदन करूं नको' भारी. जागी झाली नाहीं, पोटीं गडबड जन्ही असो भारी.	१८९
भ गवद्गतमहिमा हा अत्यमुत कीं अशा हि वक्रांचें झालें कल्याण, यश प्रख्यात जगत्रयांत शक्राचें.	१९०
ग भविनाश न झाला पाहिले एकोन तेंवि पन्नास, जें वज्र परम दारुण घातक पीयूष तें विपन्नास.	१९१
वं श्री बाहेर निघे घेडनि पन्नास आपणासकट, मोह हि दितिहृदयांतुनि, होय प्रेमा सुधींशुसा प्रकट.	१९२
ते सुत दिति पाहे जों जागी होवूनि दृष्टिला उवडी, भगवान् म्हणे, 'विघडली माझी कारुण्यवृष्टि लाड धडी.'	१९३
वा सव त्या आत्यांसह वंदी दिति, त्या सुता जवळ बाहे, प्रेमें पुसे, 'असावा एक, बहु कसे सुधाकवळ बा! हे?'	१९४
सु रपति यथार्थ सांगे, जोडुनि करयुग्म, आपुलें कर्म, कीं, सत्य चि धर्म परम, तें चि तया होय संकटीं बर्म.	१९५
दे वदया द्वेषातें मुँत दवडुनि दूर बहु शुभ द्रव दे; 'नांदा एकत्र सुखें आते' पेंसें चि दिति सुँभद्र वदे.	१९६
'वाँ ढं' म्हणोनि नाकीं ने दितिचे शक्र ते मरुत्तनय, शिकले गुरुक्त, जैसा श्रीसर्वतोक्त तो मरुत्त नय.	१९७

१. इंद्रानें तिच्या पोटांतील गर्भांचे सात तुकडे केले. २. पुन्हां त्या साताचे प्रत्येकीं साताप्रमाणें एकुणपन्नास तुकडे केले; हेच मरुद्रूप होत. ३. मूर्छित होई. ४. मारून टाकी. ५. क्रूराचें. ६. प्रथम चि उदरीं जसे-पंत. ७. एक उगें. ८. विपत्ति पावलेल्यास. ९. इंद्र. १०. चंद्रासारखा. ११. दितानें इंद्रावर कृपा केली ही विषडलेली घडी. १२. कवच. १३. सत्वर. १४. उत्तम मंगल. १५. बरें. १६. श्रीसर्वतःकृपांनीं सांगितलेला. १७. या नांवाचा राजा.

य श अत्यद्भुत अमित प्रकटी सज्जनसुखार्थ सकलेश,
वदला तो चि 'मयूरा! तूं ही हें गावयासि सकलेश.'

१९८

सप्तम स्कंध.

- न रहरिचरित झुक वदे नारद सांगे युधिष्ठिराला जें,
ज्याचे रसिक कवि म्हणति, 'अमृता! तूं यापुढें जडा! लाजें.' १
- मो टा कनककशिपुचा पुत्र प्रहाद भागवत पंढिला,
जेणें न चित्रगुप्ता लाउं दिला टांक आपुला वैहिला. २
- भ क्त हि कनककशिपु मुनिशापांत पडुनि करी हरिद्वेष,
होय अभक्त, जसा सितगारुडमणिमंदिरीं हेंरिद्वेष. ३
- ग जयूथाधिप हरिनें, तेंवि हिरण्याक्षें मारितां हरिनें,
कनककशिपुनें अनुजर्झीदिति समजाविल्या परोपरीनें. ४
- व ध गोद्विजवर्यांचा, उच्छेद श्रुतिमखादिधर्मांचा,
करवी असुरभटांतें आज्ञापुनि नाश पुण्यकर्मांचा. ५
- ते ज अतुळ मिळवाया, कनककशिपु दैत्य मंदंरा गेला,
तो श्रीहरिवरि शापें होवूनि अशांत मंदं रागेला. ६
- वां रि निषेधुंनि, वात चि सेउनि, तो उर्ध्वभुज गगनदृष्टी,
पादांगुष्ठस्थित तप करि, तेजें तापवी बहुत सृष्टी. ७
- सु र भिडनि कथिति विधितें, 'हारिल तव पद हि तपोनि धीर चि तो,
सर्व करिल, हे शंका अस्मच्चित्तीं तपोनिधी रचितो.' ८

१. शक, समर्थ हो. २. परमश्रेष्ठ भगवद्भक्त. ३. चोपडीला. (चित्रगुप्त हा यमलोकांतील एक अधिकारी असून तो प्रत्येकाच्या पापपुण्याचा हिशेब ठेवीत असतो असें मानतात). ४. पांडव्या गरुडपाचमण्याच्या मंदिरांत [ज्याप्रमाणें] हिरवा वर्ण ज्याचा तो [मणि]—निर्णय०. ५. वराहावतारांनीं याचा वध केला होता. ६. धाकट्या भावाची स्त्री व [माता] दिति. ७. मंदरपर्वताला. ८. क्षुब्ध. ९. मूर्ख. १०. पाणी टाकून. ११. पायांच्या आंगठ्यांवर उभा राहिलेला

- दे^१ वन्द्येष्ट प्रभु मग सानुग येउनि तयासि जों पाहे,
दितिज पिपीलिकभक्षिततनु वरुमीकांत झांकला आहे. ९
- वा रिजभव त्यासि म्हणे, 'वत्सा! कश्यपसुता! अगा! राहो
तप, ऊठ, पुरे, घे वर, तूं वदता सुधृतिच्या अगारा हो. १०
- य मनियमयल भारी हा, रीति असी न जाणती अन्य,
भक्षिलि तनु दंशांनीं तज्हि असु अस्थींत वसति, तूं धन्य. ११
- न गसा निश्चळ निरुदक तूं तप तपलासि दिव्य शत वर्षे,
झालासि सिद्ध; आलों मीं धाता द्यावयासि वर हर्षे.' १२
- मो दउनि असें स्थातें प्रोक्षी स्वकमंडलुस्थतोयांहीं,
दिव्यस्वरूप झाला तत्काळ हिरण्यकाशिपु तो यांहीं. १३
- भ. व्य विमानीं गगनीं पाहुनि गहिवरुनि नमुनि पॅणज्याला
स्तवि, पावती सुखें, तँप बहु जरि महिवरुनि न मुनि पणें ज्याला. १४
- ग^२ जेज्जलदा प्रार्थीं चातक, इच्छा धरुनि, तोयाची,
तेंवि विधिस वांछित वर दितिसुत अंजलि करुनि तो याची. १५
- ‘व रदा! जीं त्वन्निर्मित भूतें व्यसु सीसु भूमिवर, देहा
त्यांपासुनि मृत्यु नसो, न नभीं, रात्रिं हि, दिसा हि, वर दे हा. १६
- ते वीं च नसेल तुवां लोकत्रितयांत निर्मिलें ज्यातें
त्याच्या ही शस्त्राहीं मरण नसावें प्रभो! मला हातें. १७
- बा हेर^३ हि न घडावा मृत्यु मला आंत ही नसावा हो!
तुमचा वरप्रसादामृतनद मजवरिं सदा असा वाहो. १८
- सु रवर्या! म्यां व्हावें अंप्रतिभट संगरांत, जे देही

१. देवांत वडील असा—ब्रह्मदेव. २. मुंग्यानीं भक्षिला आहे देह ज्याचा असा.
३. वारुळांत. ४. डांसांनीं. ५. ब्रह्मदेवाला. ६. पुष्कळ तप जरि नाही पण (परंतु)
पृथ्वीवरून मुनि ज्याला पावतात. ७. परंतु—पंत. ८. गर्जना करणाऱ्या मेघाला.
९. गतप्राण. १०. सप्राण. ११. [त्रैलोक्याच्या] बाहेर. १२. ज्याला प्रतिकार
करण्यासि समर्थ असा बोद्धा नाही तो.

लोकप त्या सर्वांचा पति जीस्त्व शक्ति तूं मला दे ही.	१९
हे माहिमा जेंवि तुझा, अणिमाद्यैश्वर्य सर्व ओपावें वरदा ! वर दासा या अभिमत हे, तूं प्रसन्न हो, पावें.'	२०
वाँ रिजयोनि म्हणे, “ बा ! दुर्लभ वर मागतोसि, पण तूतें दिधले ‘ माग ’ म्हणुनि, मग कैसें स्वमुखें म्हणों ‘ न ’ पणतूतें ? ”	२१
य द्यपि सुदुर्लभ तदपि वर देजनि जाय देव लोकेश, झाला अतिदुःखप्रद लोकलयलोचनांत तो केश.	२२
नँ क्षत्रेशादिग्रहतारागणतेज जेंवि रवि हरितो, शंक्रादिलोकपतिसुरनिकरयशस्तेज तेंवि कवि हरि तो.	२३
मो टा प्रताप त्या दितिपुत्रीं च, तसा परीं असेना, कीं, त्रिभुवन जिंकुनि निर्भय तो शैतमखमंदिरीं वसे नाकीं.	२४
भ जली जे सुरमुनिवर यांची सुज्ञानसिंधु रंजी जी भवविधिविष्णु निराळे करुनि म्हणे असुरसिंधुरा ‘ जी ! जी ! ’	२५
ग ट कारि आपण चि कनककशिपु प्रभु यज्ञभाग, दे खाया लव हि न सुरांसि, लावी घोंटाया लाळ, तोंड देखाया.	२६
व जिप्रमुख सकळ सुरपाळक चिरकाल उंम्रदंडातें सर्पातें मूषकसे भ्याले बहु त्या अतीव चंडीतें.	२७
ते मग जगदीशातें गेले सुर शरण, चरण आठउनीं, दीनांच्या बंधूतें श्रम कळविति चित्तदूत पाठउनीं.	२८
वा तचि भोजन ज्यांला, ऐसी कष्टा दशा सुरां आली, त्यातें आश्वासाया प्रभुची वाणी नभीं असी झाली.	२९

१. राजे. २. अणिमाआदिकरून [अष्टसिद्धींचें] ऐश्वर्य. ३. ब्रह्मदेव.
४. त्रैलोक्याच्या डोळ्यांत केसासारखा सलणारा झाला. ५. नक्षत्रांचा
स्वामी चंद्र आदिकरून ग्रह व तारे यांच्या समूहाची कांति. ६. इंद्र
आदिकरून लोकपति व देव यांच्या समुदायाच्या यज्ञाचें तेज. ७. इंद्राच्या मंदि-
रांत. ८. पंक्ति. ९. दैत्यश्रेष्ठाळा. (सिंधुर=इत्ती). १०. भयंकर शासन ज्याचें
अज्ञाला. ११. रागीटाला.

- ‘सुर हो ! श्रुतिविप्रादिद्वेष्टा पावेल कां न नाशाला ?
करितो धर्मोच्छेदक खळ पितरांच्या चि कानना शाला. ३०
- दे इल दुःख स्वसुता, मीं नेहन तेधवां च विलयातें;
साधुद्वेषें मरण चि; गुरु हि न हयमेध वांचविल यातें.’ ३१
- वा क्यें प्रभुच्या ‘मेला खळ’ मानुनि सोडिती च उद्वेगा,
परम विचक्षण ते सुर झांकिति हृदयीं जपोनि मुद्वेगा. ३२
- यै क्षप जेंवि धनाचा, साधुत्वाचा तसा चि पति जो तो
प्रहाद असुरपतिमुत लज्जित ज्याच्या यशा शशी होतो. ३३
- न यकोविदा तयातें शंडांमर्काख्य शुक्रसुत दोघे
पढविति, म्हणति, ‘सुबुद्धे ! दंडनयांघाखिल जनकसा हो, घे.’ ३४
- मो ट्या प्रेमें अंकीं घेउनियां एकदा स्वतनयातें
असुर पुसे, ‘वद वत्सा ! साधु,’ असें; तो वदे मर्त न या तें. ३५
- म व्यमति म्हणे, “राजा ! मीं म्हणतां साधु हें च, ‘सोडावें
मोहावह गृह, जावें गर्हनीं, हरिपादपद्म जोडावें.’” ३६
- ‘ग हनीं हरिभजन’ असें कार्नीं पडतां चि असुर तो हांसे,
वचके मनांत, जाणों तो मृग, सद्वाक्यवर्ण ते फांसे. ३७
- व दला दैत्य, ‘जपावें गुरुनीं, शिष्यानयें घडे खेद,
केला असदुपदेशें परपक्षें बाळबुद्धिचा भेद.’ ३८
- ते गुरु पुसति तयातें, “वद वत्सा ! सत्य; ‘धर्म’ या वेद
स्मृति साधु म्हणति; परकृत कीं तव हा स्वकृत बुद्धिचा भेद ?” ३९
- वा ल अंबाळमति वदे, ‘नमितों मीं त्या प्रभूसि, यन्माया
मोहुनि हेतु गुरूस हि करिताहे स्वपरभेद जन्माया. ४०
- सु ज प्रिय हरि होतां अनुकूल अम झडे, घडे शुद्धि,

१. पितरांच्या च वनाला—स्मशानाला. * वसतिस्थान. २. आनंदाच्या भराला.
३. कुवेर. ४. शंड आणि अमर्क या नांवांचे. ५. दंडनीति इत्यादि सर्व. ६. मान्य.
७. मोह उत्पन्न करणारे. ८. अरण्यांत. ९. शत्रूच्या (विष्णूच्या) पक्षानें. १०.
शुंडामर्क. ११. प्रौढबुद्धि.

	हा अन्य, अन्य मीं हे होय अभिन्नात्मनिष्ठिता बुद्धी.	४१
दे	वा ज्या स्वपर म्हणति अविवेकी, सैत्यपा हि कविपतिला मोह पडे, ज्या जाणों जातां, या तो चि भेदितो मतिला.	४२
वा	डव हो! चुंबकमैणिसन्निधि घडतां जसें अर्थ भ्रमतें, हरिसन्निधिनें मम मन भेद तसें पावतें, पर्दां रमतें.'	४३
य	द्यपि तें सूक्त अमृत, तन्हि त्यांच्या मानिलें विष मनाहीं, गुरुसुत कडकडुनि म्हणति, 'चवथां चि उपाय, या विषम नाहीं.	४४
न	घनय कसा झाला दितिसुतचंदनवनांत हा बाळ! कंटकतरु व्हायाला तच्छेदक विष्णुपरशुला नाळ.'	४५
मो	टें तर्जन करिती, आणविती भूमिदेव वेत्रास, प्रहादा दाखविती भय, ज्या काळा न देववे त्रास.	४६
भ	य देवनि त्रिवर्गप्रतिपादक शास्त्र पढविती विप्र, प्रहाद सिके, सारी नियमी करु वाढिलें जसें क्षिप्र.	४७
ग	ति बरवी राजनर्यां झाली हें कवितनूज जाणोनीं मातेनें भूषविला सुत भेटविती प्रभूसि आणोनीं.	४८
ब	सजनि अंकीं प्रेमें असुरेंद्र पुसे निजांगितातें 'वद जें गुरुपासुनि तूं उत्तम शिकलासि किमपि तौता! तें.'	४९
ते	व्हां प्रहाद म्हणे, 'श्रीहरिचें श्रवण कीर्तन स्मरण स्वार्पण, सख्य, संमर्चन, पदसेवन, दासता, नमस्करण,	५०
बा	पा! असी नवविधा भक्ति करावी समर्पिली हरितें, उत्तम अध्ययन जनीं सर्वाध्ययनांत मानितों तरि तें.'	५१
सु	ररिपु गुरुपुत्रातें कोपोनि म्हणे, 'द्विजाधमा! मंदरे!	

१. एक आत्म्याच्या ठिकाणीं निमग्न अशी. २. ब्रह्मदेवाला. ३. लोहचुंबकाचें
सान्निध्य. ४. लोखंड. ५. (साम, दाम, भेद व दंड यांतील) चवथा दंड.
६. दैत्यरूप चंदनवनांत. ७. दांडा. ८. दटावणें ९. धर्म, अर्थ व काम हे तीच
भाग प्रतिपादन करणारे. १०. संपत्ती. ११. वाढलेलें-अन्न. १२. शुक्राचा मुलगा.
१३. स्वदेहापासून झालेल्याला-पुत्राला. १४. बाळा! १५. आत्मनिवेदन. १६.
पूजन. १७. माझ्या शत्रो!

- अरिसीं मिळुनि शिकविलें शिशुसि अहित हें असें कसें वद रे!?' ५२
- दे शिकपुत्र म्हणे, 'हरिशत्रो! आम्हां न अयश ओपावें,
याची सहजा मति हे, त्वां सत्प्रभुनें वृथा न कोपावें.' ५३
- वा सवशत्रु म्हणे, "हा गुरुसुत, जरि कुमति शिकविली असती
म्हणता 'चुकलों' अशिवा वद रे! कोठूनि बुद्धि हे असती?" ५४
- य मसम दैत्य खवळला, प्रहाद न भी, म्हणे तदपि त्यातें,
'कृष्णां मति होणें जें दुर्लभ गेहव्रतां पद पित्या! तें.' ५५
- न गुरुंच्या उपदेशें, न परस्परभाषणें, स्वयें ही न,
कृष्णां होय तयांची मति, सेविति सेविलें चि जे हीन. ५६
- मो हित जे विषयांहीं, ते नेणति विष्णुकीर्तिचा गंध,
ऐशां विषयांघांला जे गुरु रुचती तसे चि ते अंध. ५७
- म गवङ्गक्तजनांच्या चरणरजांहीं घडे न जों स्नान
हरिचरणस्पर्श मतिस तों कैचा? याविना वृथा ज्ञान.' ५८
- ग जसा मदांध दैत्य कांधांध हि, रीति फार ती खोटी,
कोटिज्ञानस्तुत सुतरल स्वांकावरुनि तो लोटी. ५९
- वै कप्रकृति सुनिर्दय असुरेश्वर तो म्हणे, 'अरे! भट हो!
मैदहितदास मदहित चि, हा तुमच्या शस्त्रमुद्रा घट हो.' ६०
- ते उग्र भृत्य हाणिति व्हाया शत चूर्ण आयुधा त्याचें;
खळ किति? न पुरेल चि हरिजननाशीं पूर्ण आयु धात्याचें. ६१
- वा यां गेले नानाशस्त्रप्रकरप्रहार, ते श्रमले,
गमले निदेंवांचे उद्यमसे विफळ, खळ बहु अमले. ६२
- सु त न मरे यास्तव बहु शंके, चिंता करी, वधा योजी
दिगिर्भू भुजग विष कृत्या तो, धृतहरिकवच शिशु म्हणे, 'वो जी!'

१. गुरुपुत्र. २. खोटी. ३. गृहस्थाश्रम्यांस. ४. सवन केलेलें च (विषयसुख).
५. कौट्यवधी शान्यानीं स्तविलेले. ६. वांकडा स्वभाव ज्यान्ना तो. ७. माझा
शत्रु (विष्णु) त्याचा सेवक. ८. शस्त्ररूप मुद्राला. ९. शत उग्र भृत्य. १०. प्रकर-
समूह. ११. दिग्गज. १२. कृत्या (राक्षसी) उत्पन्न करून पाठीस लावणें.

- दे वध्यानें न मरे गिरिशिखरावरुनि लोटिला तरि तो,
न गळे हिमांत, न जळे दहनांत, तदन्य काय होकरितो? ६५
- वा रिधिमाजि बुडविला, गैतीं हि पुरूनि कोंडिला सुचिर,
वरि गिरि हि पाडिले जन्हि उपवासी ठेविला तन्ही रूचिर. ६५
- य व्रशतें ही होतां पुत्राच्या वक्रपण न लव लोमेंीं,
असुर म्हणे, 'भ्यालों या शिशुसि; बळी शक्र पण न लवलों मीं. ६६
- न कुतोभय शिशु पांचा वर्षांचा ही महाप्रभाव मला,
बहुधा नाश विरोधें याच्या, न च हा म्हाप्रभा वमला.' ६७
- मो रासि भुजग तैसा बहु शिशुला वचकला मनीं खळ तो,
त्याला शुक्रसुत म्हणति, 'अस्थिर बाळस्वभाव तुज कळतो. ६८
- भ य पावुनि न पळावा, अहिपाशानीं कुमार आकळुनीं,
गुरु ये तों रक्षावा, चिंता कां हित उपाय हा कळुनीं?' ६९
- ग मलें बरवें तन्मत, मान्य करुनि तो म्हणे, 'अहो! यास,
हित राजधर्म शिकवा, शिशुच्या भ्रम बुद्धिला न होयास.' ७०
- ब हु मानुनि तें प्रभुवच पढविति ते अर्थधर्मकामगती;
भागवतधर्मरुचि ज्या त्या देइल उक्ति शर्म कां मग ती? ७१
- ते थुनि त्याचा गुरु तो जेव्हां अन्यत्र जाय कार्याला,
क्रीडार्थ बहाति सखे त्या समयीं असुरबाळ आर्याला. ७२
- बा कांचें प्रेम म्हणुनि हरिचिंतनपर हि तो दयाळु बरा
त्यां दे निर्जबोध, झटे हरिजन चि, न परहितोदया लुबरा. ७३
- "सु ख विषयांत न कांहीं, हरिस भजा येधवां चि, 'बाळपण
सारुनि भजों' म्हणाल प्रियसख हो! वश नसे चि काळ पण. ७४
- दे वा हीरिचें चि सदा व्हावें चि असुरकुमार हो! भक्त,

१. शब्द करतो. २. खळग्यांत. ३. सुंदर, सतेज. ४. केशी. ५. कोटून हि ज्याला
भय नाहीं असा. ६. बहु छळिला तन्हीं कोपला नाहीं-पंत. ७. सर्परूप पाशानीं.
८. शुक्राचार्य. ९. अर्थ, धर्म व काम यांचीं स्वरूपें. १०. पूजनीय (प्रहादाला).
११. आत्मोपदेश. १२. परंतु-पंत. १३. 'चें' बरील अनुस्वार हस्तदोष जाणावा!

कीं, हा या भूतांचा आत्मा ईश्वर सुहृत्प्रिय व्यक्त.	७५
वा टेल तुम्हांसि जरि श्रीकृष्ण चि एक देव जोडावा, तरि भोगोद्यम सहसा आधीं कैसा समस्त सोडावा?	७६
य लावांचुनि दैवें दुःख, तसें सुख हि देहयोगानें, भोगोद्यमें न आयुःक्षय भगवत्कीर्तिच्या चि हो! गानें.	७७
न घडेल भजन हरिचें, तरुणपर्णी विषयसाधनीं भ्रमतां, वृद्धपर्णी ही दुःसहकासश्वासाद्युपद्रवें श्रमतां.	७८
मो ह स्त्रीपुत्रांचा गेहीं, तैसी च अर्थतृष्णा, तें दुस्त्यज, या सांपडला प्राणी पावेल काय कृष्णातें?	७९
भ जतो अभिमाना जो जन, बहुमत ज्यास कामसंगर, हा बुडुनि बुडवितो, याचा त्यजुनि महामोहेंधाम संग रहा.	८०
ग रुद्धवज सर्वांचा आत्मा आहे च सिद्ध हा, यास भजनें प्रसन्न करितां दैव्यात्मज हो! नसे चि आयास.	८१
व सतो आत्मा, यास्तव सर्वां भूतीं दया करा नमुनी, करिति उपाया इतरा सुखवाया या दयाकरा न मुनी.	८२
ते योगयाग न रुचति भूतदया हे जसी रुचे हरिला, प्रभु तुष्ट इणें होतां, अर्थ कवण जड जना! मनीं धारिला?	८३
धा रिजनेत्रा भावें ध्यावें, गावें सदा यशाला हो! आम्हां इतुकें चि पुरे, धर्म इतर मोक्ष ही कशाला हो,?	८४
सु खहेतु भक्तिपथ हा श्रीनारायण सुरार्थिला बोधी, तो मज्ज, म्यां हि तुम्हांला, येणें तुमची हि हरिरता हो धी.”	८५
दे वर्षिसमागम तुज घडला कैसा?’ असें मुलें पुसती, सांगे कथा तयांतें सत्प्रेमाची च मूर्ति ती जुसती.	८६
“बा लक हो! ज्या काळीं सुतपोनियमांत मज्जन करी ती	

१. विषयोपभोगाचा उद्योग. २. दुःसह अशा खोकला, दमा इत्यादि उपद्रवानें.
३. अभिलाषाचें युद्ध. ४. महामोहाचें स्थान असा. ५. कमलनयना विष्णूला. ६.
नराचा सखा. ७. नारदाला. ८. ती (रांति). (माझा बाप हिरण्यकशिपु हा

मंदरगिरिची जैसी होती तैसी च मज्जनकरीती.	८७
य त्नें देवानीं त्या रंघ्रीं भंगूनि असुर पळवीले, लुटिलें सर्वस्व, मुखीं अयशःकज्जळ लिपूनि मळवीले.	८८
न गभेत्ता प्रभु माझ्या मातेला धरुनि ने, तथा वाटे श्रीनारद भेटे, तें अनुचित त्या साधुनेतया वाटे.	८९
मो चन मन्मातेचें शक्रापासुनि करावयासि कवी 'योग्य न तूं या कर्मा,' ऐसें अयशीं तरावया सिकवी.	९०
भें तां पुलोमजेचा वदला, 'जठरीं इच्या अहितें आहे, त्या वधुनि इतें सोडिन, राहो जों प्रसव तों वरि च बा ! हे.'	९१
गं जवाहना मुनि म्हणे, 'आला आहे बॅळी इच्या पोटा, न मरेल चि तव यत्नें, रे ! हा निर्दोष भागवत मोटा.'	९२
ब चनें मुनिच्या वज्री माज्या मातेसि तत्क्षणीं सोडी, उजवी घालुनि, हस्तद्वय भगवद्भक्त भक्तिनें जोडी.	९३
ते जस्वीश्वर नारद मज्जननीला निजाश्रमीं रक्षी, 'पति ये तों स्वस्थ रहा' ऐसें सांगे, सुंतापणें लक्षी.	९४
'बा ! गर्भ क्षेम असो, पति आल्यावरि सुखें प्रसव हो,' हें मागे वरद्वय, तिला मुनि दे, आंदण जसें दिजे मीहें.	९५
सु रमुनिवर तो मातें उद्देशुनि तत्व सर्वधर्मांचें, ज्ञान हि दे, ओखद जें कर्मांचें, हेतुं नित्य शर्मांचें.	९६
दे वर्षिदत्त वर्युन स्त्रीत्वें झालें तिचें तिरोहितें हो ! माझे तसें चि आहे, तुमचें ही यांत मन सिरो, हित हो."	९७
बाळांसि असें अभिमुख करुनि प्रहाद आपल्यासि कवी	

सागरांत निमग्न झालेल्या मंदराचलाप्रमाणें जेव्हां तपश्चर्येंत आणि नियमांत निमग्न होता. तेव्हां मला नारदाची भेट घडली असें तात्पर्य.)

१. [लक्षणें] गैरसावधागिरीच्या समयांत. २. इंद्रानें मातेला धरून नेणें.
३. साधूंच्या नायकाला. ४. इंद्र. ५. शत्रु. ६. इंद्राला. ७. बलाढ्य. ८.
कन्याभावानें. ९. प्रेमानें. १०. कारण. ११. ज्ञान. १२. आच्छादित.

ज्ञान तसें निववाया चित्ता त्यांच्या हि तापल्या सिकवी.	९८
य श हरिचें अमृताधिक जें, गाया लाविले कुमार हि तें, यद्गुंचिसत्कृतिरहितें व्हावें न, अजें जसें कुंमौरहितें.	९९
नै दृष्टृति त्रस्त गुरु प्रभुला, कळतां चि वृत्त तें, कळवी, तो असुरेश्वर परमक्रोधें वदना यशास ही मळवी.	१००
मो व्या क्षोभें दितिसुत पुनरपि तद्रुध चि मानसीं आणी, त्या साधुप्रहादा श्रवणोयोग्या असी वदे वाणी.	१०१
भ स्म कराया पाहे पादाहंत दृष्टिविष जसा साप, बाप क्षोभे अरिदुनि कोटिगुणें, कीं मनीं महा पाप.	१०२
ग जोंनि म्हणे, 'मंदा! लंघिसि मच्छासर्नस्वसेतूतें, कुलभेदकरा! अधमा! अविनीता! कोण बळ असे तूतें?'	१०३
ब द्वांजलि साधु वदे, "माझे चि नव्हे, तुझे हि बा! बळ तो, ब्रह्मादि सर्व हि बळी कर जोडुनि ज्या महेश्वरा वळतो.	१०४
ते जस्वी परमेश्वर सृष्टिस्थितिविलय कौतुकें करितो, बापा! अजितं तव मन चि तव शत्रु, नव्हे चि निश्चयें हरि तो.	१०५
वा यां चि गर्व धरिती किति, 'आपण जिंकिल्या दिशा' म्हणती, न जिणुनि देहींचे जे लोविती कामादि चोर सा खणती.	१०६
सु श जन जिंकितो मन जो सम सर्वत्र साधु लोकांत, स्वाज्ञानकल्पिते अहिते कैचे त्या घालणार शोकांत? "	१०७
दे वारि म्हणे, 'मंदा! स्वच्छंदा! मरणकाम तूं स्पष्ट, कष्ट प्रार्थिसि, भलतें बडबडसी धर्मनयपथभ्रष्ट.	१०८

१. ज्याच्या (ज्या हरीच्या यशाच्या) रुचीचा सत्कार ज्याला झाला नाहीं त्वाणें. २. पृथ्वी-पंत. ३. लक्ष्मी-पंत. ४. भय पावलेला. ५. ऐकण्यास अनुचित. ६. पायानें ताडला गेलेला-स्पृष्ट झालेला. ७. दृष्टीत विष आहे ज्याच्या असा. ८. माझी आज्ञा तद्रूप आहल्या मर्यादेली. ९. न जिंकलेलें. १०. जिंकून. ११. (पाळेंमुळें खणून नाश करणारी) खणती लावतात. १२. स्वतःच्या अज्ञानानें कल्पिलेल्या शत्रु.

वा	क्येँ अनन्वितेँ हीं दुष्टेँ आसन्नमरणसा वदसी, मद सीमातिगं हा, या तुजसह खाया बळीं असें मदसेँी.	१०९
य	ज्ञांचा भोक्ता मीं जगदीश्वर, मच्छिरीं पदन्याँस कृनि, स्तविसी भजसी तूं ज्या जगदीश्वरा मदन्याँस,	११०
न	ष्टप्रज्ञा! वद रे! कोठें जगदीश तो तुझा आहे?' प्रहाद म्हणे, 'मत्प्रभु सर्वत्र, क्षाँनदृष्टि या पाहे.'	१११
मो	हांध म्हणे, 'तरि कां स्तंभीं न दिसे? भयें दडालाहे? तो जगदीश्वर काय? स्तत्रुनि कवण हित तशा जडा लींहे?'	११२
भ	क म्हणे, 'तव गुंरुगुरू करि ज्या यजनयाजनाँदिस तो हा या स्तंभीं, करितां तस्मृति हें भजन, याँ जनीं दिसतो.'	११३
ग	जसा गर्जोनि म्हणे, 'मीं तव शिर संभवदीशमद हरितों.' कैलितासिमुष्टिनें तो ताडी स्तंभासि, गर्जला हूरि तों.	११४
व	नदायुतकोटितटित्पद्मार्बुदगर्जनादिगुरुनादें डि मानिति निजधामलय ब्रह्मादि हि तेंद्वयानदीयादें.	११५
ते	व्हां सभेंत न दिसे, तरि दितिसुत तो चहुंकडे पाहे, तो त्या स्तंभीं च न नर न मृग असें तेज कोदलेँ आहे.	११६
वा	क्य त्रिजगामध्येँ जगदीश करावया स्वैँदासाचें अत्युद्धत रूप धरी स्वव्यापकपण हि, तो तदा साचें.	११७

१. जवळ आल मरण ज्याचे त्यासारखा. २. मर्यादा उल्लंघून जाणारा.
३. माझे खडू. ४. पायांचे ठेवणे. ५. माझ्याहून दुसऱ्यास. ६. हे
नष्टवृद्धि! ७. ज्ञान ही च दृष्टि ज्याची तो. ८. मिळवितो. ९. गुरूचा गुरु
(ब्रह्मदेव) त्याचा गुरु-विष्णु. १०. यजन (स्वतः यज्ञ करणे) बाजन (आचार्य
होऊन यज्ञमानासाठी यज्ञ करणे) इत्यादीला. ११. (भजन करणाऱ्या) मला.
१२. तुझ्या ईश्वराच्या गर्बासह. १३. धरलेली जी तरकारीची मूठ तिने. १४.
विष्णु. १५. हजारां मेघ, कोट्यवधि विजा, पद्मावधि मेघगर्जना इत्यादींच्या मोठ्या
नादानें. १६. त्याच्या (नरसिंहाच्या) दयारूप नदीतील जलचर. १७. आपल्या
भक्ताचें (प्रह्लादाचें).

- सु ररिपु म्हणे, 'अहो! हा न मृग, न नर, काय हें विचित्र? कसें
झालें स्तंभांतूनि प्रकट महानरमृगेंद्ररूप असें?' ११८
- दे दीप्यमान भीषणतम नमदमरेंद्र योगिवरगीत
ऱ्हीतें जया काळ अशा रूपा झाला न तो दितिज भीत. ११९
- बाँ हुसहस्रधृताद्भुतचक्रकुलिशमुखमहायुधा त्यातें
पाहुनि असुरबळ पळे, देत्या वरसुखमहायु धात्यातें. १२०
- य यपि तेज सुदुःसह, तदपि म्हणे असुरवर्य, 'मायावी
हा हरि नरहरि झाला, विजयश्री मद्रथें न या यावी.' १२१
- न रहरिवरि अरि धांवे गरगर फिरवित महागदा, त्यातें
प्रभुतेज लोपवी, बहुदात्याचें जेंचि अल्पदात्यातें. १२२
- मो टा धृष्ट महासुर, रविस हि न जयाकडे पहावे, गा!
त्या प्रभुतें जवळि भिडुनि सहसा हाणी गदा महावेगा. १२३
- भ गवान् नरहरि अरितें धरि तेंवि, खगाधिपति जसा अहितें,
प्रभुच्या हस्तापासुनि परि सोडुनि घेतलें चि त्या अहितें. १२४
- ग रुडें सुटला अहिसा, प्रभुनें असिचर्मधर पुन्हां धरिला,
चळबळ जरि करि अरि तरि हरिनें बळवेग सर्व ही हरिला. १२५
- धँ झाक्षतत्वचातें द्वारीं दडपुनि निजोरुवारि पाडी,
झाडी मदगद, त्याचें प्रभु नखराहीं च उग्र उर फाडी. १२६
- ते पविगुरु नख देती यश कृतफळदान कोविदी राया!
प्रभुसि परा उशिर जसा वाता जळदा नको विदाराराया. १२७
- बाँ रमयूथपति च तो त्या नरहरिनें विदारिला पहिला,

१. अत्यंत भयंकर. २. नमस्कार करताहेत देवेंद्र ज्याला असें. ३. यांगिश्रेष्ठानां
गाश्लेळ. ४. लज्जित. ५. हजार भुजानां धरिलीं आहेत अलौकिक चक्र (सुदर्शन) व
कुलिश (वज्र) प्रमुख मोठीं शस्त्रे ज्यानें अशाला. ६. श्रेष्ठ सुख, उत्सव व आयुष्य.
७. उन्मत्त. ८. शत्रु हिरण्यकशिपूनें. ९. तलवार व ढाल धरणारा. १०. वज्रानें
अक्षत (भंगली नाही) त्वचा ज्याची त्याला. ११. आपल्या मांडीवर. १२. वज्राहून
मोठे (तीक्ष्ण). १३. चतुर अशा. १४. मेघाला. १५. गजांच्या कळपाचा नायक.

मग रदपदनखरांहीं तेंचूथ हि हर्षवावया महिला.	१२८
सु भट दिसेना, केला क्रोधाच्या प्रसर फार आवेशें, ओवाळुनि सांडावे प्रभुच्या नेत्रांवरूनि आवे शें.	१२९
दे व नृसिंह प्रभु मग बसला सिंहासनीं स्वभक्तांच्या, तो अरुणवदनकेसर बिंदूनीं निहतदैत्यरक्ताच्या.	१६०
वाँ रिधि ज्याच्या श्वासें खळबळले, सूर्य जचि महातेजा, भासे निष्प्रभ, मानिति दिनहिर्मकर जन नमीं पहाते ज्या.	१३१
य चापि भक्त, सकळ सुर भ्याले, प्रभुच्या पुढें नये कोणी, श्रीदृष्टि म्हणे प्रीतिस, 'बसत्यें नेत्रांचिया सये! कोणी.'	१३२
न रसिंहावारि करिती सुरकुसुमांच्या सुरस्त्रिया वृष्टी, विधि शिव सरकति मागें, करि जेव्हां प्रभु तयांकडे दृष्टी.	१३३
मो टा उत्सव सर्वा, वाजविलीं दानंवारिनीं वाद्यें, गाती नाचति दूर चि, कीं व्हावें सुप्रसन्न त्या आंघ्रें.	१३४
भ गवंतातें स्तविती ब्रह्मादि समस्त, पारि तयाजवळ जाया कोणी न शके, वाटे प्रभु करिल आपुला कवळ.	१३५
ग डबडली पाहोनि श्री हि अँदृष्टश्रुतोग्ररूपातें, प्रभुचें कोपप्रशमन सर्वासि गमे अशक्य भूपा! तें.	१३६
व र भक्त प्रहाद स्वनिकट होता, तया म्हणे धाता, 'तव जनकावारि झाला क्षुब्ध प्रभु, शमिव तूं चि, जा तोंता!'	१३७
ते व्हां प्रहाद महाभागवत हळू च हरिकडे जाय,	

१. त्याचा (त्या गजाचा—हिरण्यकाशपूचा) कळप (अनुचर). २. कुंभार वगैरे लावतात त्या भट्ट्या. ३. शेकडों. ४. हिरण्यकशिपूच्या. (जय व विजय ह्या विष्णु-भक्तांचें अवतार हिरण्यकशिपु व हिरण्याक्ष होत). ५. लाल झालें आहे मुख व जंटां ज्याच्या. ६. मारलेल्या दैत्यांच्या रक्तांच्या. ७. समुद्र. ८. दिवसाचा चंद्र. ९. लक्ष्मीची दृष्टि. १०. दैत्यशत्रूनीं—देवानीं. ११. विष्णुनें. १२. पाहिलें व देखिलें नाहीं अशा भयंकर स्वरूपाला. १३. मागें ४९ वी गीति पहा.

पाय प्रभुचे वंदी; हरिभय हरिबाळकासि हो! काय?	१३८
वा त्सल्यें प्रभु उठवी, ठेवी प्रहादमस्तकीं पाणी, काळ 'न पाहीन' म्हणुनि सोडी घेवूनि हस्तकीं पाणी.	१३९
सु समाहित तो भावें श्रोतृजनमनीं नुरावया खेद, प्रभुसि महाभागवत प्रहाद कवि स्तवी जसा वेद.	१४०
दे व प्रसन्न झाला, निववाया स्वैपदपद्मसदंते! 'माग' म्हणे 'प्रिय वर मज, वत्स! प्रहाद! भेंद्र! भेंद्रं 'ते.'	१४१
बा ळ प्रहाद वदे प्रार्थुनि, करुन कोमळा वाणी, 'निष्कामा कामवरें लोभवुनि करूं नको मला वाणी.	१४२
य ज्ञेशा! कामांचा उद्भव चितीं नसो असा याला, देणें तारि वर दे; हा वांछी पादांबुजीं वसायाला.'	१४३
न रहारि म्हणे, 'बुध वरिति मुक्ति हि न त्यजुनि भक्तियोगातें, तन्हि तूं असुरेश्वर हो, मन्वंतरमात्र भोग भोगातें.'	१४४
मो क्षंकरस्मरणातें प्रहाद म्हणे, "प्रभूत्तमा! गमला वरदानपात्र जरि हा, म्हणसि स्वमुखें 'प्रभूत माग' मला,	१४५
भ क्ता या वर दे हा, केली निंदा तुझी हि मत्तातें, मज तव दासा छळिलें, पूत करीं या अशा हि मत्तातें."	१४६
गं जरिपुवदन वदे, 'बा! मीं श्रितकल्पद्रु, काम हा साधो, त्वत्तात पूर्वजांसह पूत न होईल कां महासाधो!'	१४७
घ पुला ज्याच्या माझा स्पर्श असा त्यास काय गा! ताप? बाप तुझा शुचि; हें किति? न जरेल जनीं तुझ्या यशें पाप.'	१४८
ते जातें आवरुनि प्रभु होतां सुप्रसन्न, सुरस हित ^१ प्रहादासीं वदतां ब्रह्मा विनची तयासि सुरसहित.	१४९

१. तो अमर होता, असा भावार्थ. २. चांगला समाधानयुक्त. ३. आपल्या पदकमलीं उत्तम विसावा ज्याला अशा. ४. हे मंगल! ५. कल्याण. ६. तुझें. ७. वैश्य. ८. शाते. ९. ज्याचें स्मरण मोक्षकर आहे त्याला. १०. पुष्कळ. ११. सिंहाचें मुख ज्याला तो. १२. कन्याणकारक.

“वा त्वत्स्य प्रहादीं प्रभुनें केलें अनंत, विश्वास	
स्वपर्दीं अचळ बसविला दासांचा, तारिलें चि विश्वास.	१५०
सुरारिपु वरमत्त सुरां कां मारुनि हाक दापिना? मरता	
न प्रभुवांचुनि, कळलें म्हणु देसि न ‘हा!’ कदापि नामरता.”	१५१
देव म्हणे, ‘ऐसें वरपय पाजावें न असुरसर्पातें,	
दूर्पातें पावेना जो, त्या जें काय इष्ट अर्पा तें.	१५२
वाती ही मत्तांच्या सन्नयनातें हि करिति रोहितें हो!’	
ब्रह्मादिकांसि ऐसें हित शिकवुनि होय हरि तिरोहित हो!.	१५३
यमवरुणधनदशक्रप्रमुखसकळलोकपालसुरसिद्ध	
त्यांसह विधि अभिषेचुनि कारि त्या अनळा जसा अनिल इद्धें.	१५४
नरहरिभक्तासि सकळ पुसुनि तदचित्त निजस्थळा गेले.	
त्या सुयशोमृतनिधिचे कण हे गोळा सुदुर्बळें केले.	१५५
मोटे भाग्य तुझे त्या प्रहादाच्या परीस ही, धर्मा!	
कीं त्वन्मातुलसुत तो प्रभु बा! या तव गृहीं करी कर्मा.	१५६
भगवान् यासम हा चि स्वाश्रितहृदयासि बहु करी मुदित,	
रुद्रयश मयें हारिलें, केलें येणें चि तें पुन्हां उदित.	१५७
गति सर्वत्र जयांची, कनकरजतलोहमय पुरें तीन	
रचिलीं मयासुरानें, केले शक्रादि सर्व ही दीन.	१५८
चिसुरेत्यातें जाउनि शरण म्हणति, ‘सर्वपाळका! पावें,	
यश बुडविलें परानीं, अहिनीं न च गरुडबाळ कापावें.’	१५९
तेसुर सर्व निवविले ‘मो भैष्ट्र’ असें म्हणोनि, मग चापीं	
जोडुनि अन्न त्रिपुरीं सोडी, त्रैनाम बुध जसा चापीं.	१६०
बाणापासुनि बहु शर विविध निघुनि त्या पुरत्रयीं पडले,	

१. गर्वाला. २. लाल. ३. आच्छादित, गुप्त. ४. राज्याभिषेक करून. ५. अमाला. ६. वारा. ७. प्रदीप्त. ८. त्यानें (प्रहादानें) पूजित. ९. अत्यंत अशक्तानें (मोरोपंतानें). १०. तुझ्या मामाचा मुलगा (श्रीकृष्ण). ११. द्रव्य हें च वीथी ज्याचें त्याला (महादेवाला). १२. भिऊं नका. १३. त्याचें-महादेवाचें-नाम.

	रविमंडळांतुनि जसे कैर परमर्मस्थळीं च ते जडले.	१६१
सु	रशत्रु मयासुर तो, व्यसु पडले स्वप्रवीर जे त्यांतें सिद्धामृतरसकूपीं बुडउनि उठवी अमर्त्यजेत्यांतें.	१६२
दे	व वृषध्वज होतां तें पाहुनि खिन्न, ज्यासि जग गाय, वत्स विधि करुनि, आपण होय श्रितसर्वकल्पनग गाय.	१६३
बा!	पीतपट प्रभु तो गोरूपें जाय जे स्थळीं वापी.	
	पापी असुर न जाणति, न च वारिति, रस अशेष भूपीं! पी.	१६४
ब	ब न पुरतां, नेदी मान विवेका असा रसास मय, असुरांसि सारसुगतिद परि तो वाटे असारसा समय.	१६५
न	वल महिरथादि सकळ संगरसाहित्य करुनि, जयशाली केला शंभु प्रभुनें, पिकवितसे हा चि मुंदिर जयशाली.	१६६
मो	क्षेदं धर्म कवि कथी, ज्याहीं सुज्ञान भक्ति हि श्रीशीं, न सुधेसीं हि वदे सुरमुनिगी, बोलेल काय मिश्रीसीं?	१६७
भ	गवान् वेदमयहारि, स्मृति, तिसरी तंज्ञसन्मनस्तुष्टी, हें त्रिविध मूल, येणें आहे स्थिति धर्मपादपा पुष्टी.	१६८
ग	णिलीं सत्य दया तप इत्यादिक धर्मलक्षणें तीस, शौच तितिक्षीं, युक्तायुक्तविचार हि रुचे सुजनधीस.	१६९
व	र शम, दम हि, अहिंसा, स्वाध्याय, ब्रह्मचर्य हि त्याग, और्जव, संतोष महत्सेवा, येणें प्रवृत्तिचा राग.	१७०
ते	वीं च पाहणें जें होती विफळा क्रिया जनीं त्यांचें, व्यर्थ न वदणें, देहाहुनि आत्मा भिन्न जाणणें साचें.	१७१

१. किरण. २. देवाला जिकणान्यांला. ३. शंकर. ४. हे परीक्षित! ५. अमृत-
रसाला. ६. श्रेष्ठ व चांगली अशी मति देणारा. ७. तुच्छसा. ८. मूर्ख आदिकरून.
९. मेघ. १०. जयरूप धान्यविशेष. ११. पाठांतर—मोदद. १२. नारद—पंत.
१३. नारदवापी. १४. खडीसाखरेबरोबर. १५. त्याला—भगवंताला—जाणणान्याचा
ांगला मनाचा संतोष. १६. धर्मरूप वृक्षाला. १७. शुद्धता. १८. सहनशक्तता.
१९. लज्जित मंत्रांचा किंवा वेदांचा अभ्यास. २०. सरलपणा. २१. साधूंची सेवा.

वा	दुनि देणें अन्नादिक भूतांकारणें, महाशुद्धी, जेणें तसी च सर्वा भूर्ती ही आत्मदेवताबुद्धी.	१७२
सु	खहेतु श्रवणादिक नव भक्ति मिळोनि लक्षणें तीस, हा धर्म मनुष्यांचा जी परमा सिद्धि दे पैणें तीस.	१७३
दे	ते जे वर्णाश्रमधर्म सुखें सेवित्या जना बुद्धी, कथिले नारदमुनिने ज्यांहीं लागे स्वचिंतनी बुद्धी.	१७४
वा	खाणावे किति ते म्यां विस्तरभीरुनें? ज्यां न मन विसरे क्षण हि कर्वांचें, केलें साष्टांग हें तयां नमन.	१७५
य	तिधर्म प्रहादा कथिला अत्यंत सार अवधूतें, पावे भक्तमयूरश्रुति जें तेंणें, प्रियें हि न वधू तें.	१७६

अष्टम स्कंध.

न	रनाथ! स्वयंभुव पहिला, स्वारीचिपाख्य मनु दुसरा, तिसरा उत्तम, तामस चवथा, यज्ञज्ञ हेंसे सुधासुसरा.	१
मौ	क्ष गजाचा ग्राहापासुनि मन्वंतरां तया केला, श्रीहरि अत्यार्ताच्या अतिसत्वर पाचला चि हाकेला.	२
भ	व्य क्षीरसमुद्रां हेमरजतलोहशिखर रत्नमय नग अयुनयोजनोच्छ्रय, ज्यासि लिहों न पदु, करुनि यत्न, मय.	३
ग	जराज त्या त्रिकूटी होता, त्या अद्रिची महाद्रोणी तेथें ऋतुमल्लामक जलैनाथोद्यान शोभवी क्षोणी.	४
व	रुणाच्या उद्यानीं होतें शुभ साधुहृदयसैं सुसर, त्यांत क्रीडा करितां चरणीं त्या करिवरा धरी सुसर.	५

१. प्राणिमात्रांसाठी. २. प्रतिज्ञें. ३. ज्या वर्णाश्रमधर्मांला. ४. एका अजगर-
वृत्ति संताशाणें. ५. लाजवी. ६. अमृताच्या उत्तम सरोवराला. ७. सुटका. ८.
सुसरापासून. ९. अयुन योजनें उंची असलेला. १०. लिहावयास. ११. पर्वतावर.
१२. मोठी गुहा. १३. वरुणाची वाग. १४. पृथ्वी. १५. आह-पंत.

- ते जस्वी वारणवर झटला दशशतसमा समग्रा हा,
बहु थकला, न च शकला झाडाया त्या यमासम ग्राहा. ६
- वा रणपतिस सराच्या तो ग्राह निघों न दे चि बाहेर,
त्या सर उत्साहप्रद, कन्याप्रेम्यासि जेवि माहेर. ७
- सु टका व्हाया त्याची गजैगजिनीकलभयूथ तें झटलें,
घटलें यत्नशत करुनि, मागें तेंद्वळ तसें चि तें हटलें. ८
- दे वातें चि शरण तो जाय, म्हणे संकटांत सिंधुर 'हा !'
झाला दुर्बळ समरीं म्हणतां दिगिर्भासि शक्तिसिंधु 'रहा'. ९
- वा रिज धरुनि, करीतें कष्टें उचलुनि बैसतां झाले
स्तंबुनि विलोडुनि गरुडीं, 'नारायण ! ते नमोऽस्तु' हें बोले. १०
- यं ववज्रांकुशजलजध्वजचिह्नित पादपद्म आठविलें,
तों ये आपण चि प्रभु पीरिपदबळचक्र ही न पाठविलें. ११
- नं भसंगमवर गरुड त्यजुनि, प्रभुवर उडी च घाली हो !
ऐशा सदया स्मरतां भस्म जनाची न कां अंघाली हो ? १२
- मो लंकरीसे लोकेंप, तात चि पीडुनि मुलास कळकळतो,
तैसा हरि च, कवि म्हणति, 'देवा ! प्रेमीं तुला सकळ कळतो.' १३
- भ गवान् उडी च घालुनि काढी बाहिर गजा अर्जुना हा
पार्यां मिठी जयाची त्यासह त्या ही मंहातनु ग्राहा. १४
- ग जचरण स्वकर्णें अरिपाटितनक्राननामधुनि काढी,
त्या दोघांचा ही करि उद्धार; प्रभुदया बहुत गौढी. १५

१. दहाशें वर्षें. २. हत्ती, हत्तीण व छावे ह्यांचा समूह. ३. कमी झालें. ४. त्याचा परिवार. ५. हत्ती. ६. दिग्गजास. ७. थांव. ८. सोंडला. ९. मूळ पाठ—
भो ! अखिलगुरो ! भगवन् ! १०. यव, वज्र, अंकुश व मकरध्वज यांनी
चिह्नित असें. ११. सत्केचें सामर्थ्य किंवा सुदर्शन ही. १२. रक्षिश्रेष्ठ. १३.
षापपंक्ति. १४. मजूरदारासारखे. १५. इंद्रादि लोकपाल. १६. कष्टें असें—**पंत.**
१७. भक्ति. १८. सौम्या. १९. मोठें आहे शरीर ज्याचें अशा. २०. चक्रानें मोठें
केलेल्या सुसाराच्या तोंडांतून. २१. अगाध.

- वै रूप ग्राह धरी, हूहू गंधर्व तो, तथा शाप
देवलमुनिचा होता, भगवत्स्पर्शें चि जाय तें पाप. १६
- ते जितंचक्रकारतें वर्णुनि बंदूनि जाय निजलोका,
देउनि सारूप्य गजा कुरवाळी प्रभु, जसा जनक तोका. १७
- वा घरवपुष्पवृष्टिस्तुति विधिमुख देव पितरजन करिती,
धरिती सदयपणाची देवाहुनि रीति इतर जनक रिती. १८
- सु कृती पहिला राजा तो इंद्रद्युम्न, राज्य सोडून,
आश्रम करुनि कुलनगीं होता हरिची च भक्ति जोडून. १९
- दे वातें पूजित जितचित्तेंद्रियवर्ग पांडय तो होता,
सुव्रतनियमीं जपतां दैवें दिधला तशास ही गोता. २०
- वाँ धिंप्राशन करिता भगवान् ये त्या नृपासि देखाया,
जो जनुपांसुनि सुनिपुणर्गुण सुतनु तपोनळासि दे खाया. २१
- य मनियमैकपर नृप प्रत्युत्थानादि सत्क्रिया चुकला,
'स्तब्धी ! मदांध गज हो' घटज म्हणे, योगसिद्धिला मुकला. २२
- न त होता प्रभुचरणीं, म्हणुनि प्रीणात्ययीं हरि स्मरला,
सरला शाप, श्रीहरिपार्षद झाला, भवार्णवीं तरला. २३
- मो टा प्रसाद करि हरि, 'तुज मज गाथील तो तरेल' वदे,
म्हणुनि सुकवि म्हणति, 'तुझ्या कीर्तिसुधासिंधुचा हरे ! लव दे'. २४
- भ गवान् शुभ्रविकुंठासुत तो वैकुंठ, जो हरी शोक,
श्रीस्तेव कर्हपी स्वभिध रैचतमन्वतरिं महालोक. २५
- ग रुडध्वज संभूतीवैराजप्रभव तो अजितनामा

१. उत्तम स्वरूप. २. तेजयुक्त असें चक्र ज्याच्या हातांत आहे त्यानें (कृष्णानें).
३. सारूप्य नांवाची मुक्ति देवतेचें व भक्ताचें रूप सारखें होणें हें सारूप्य. ४.
व्यर्थ धरितात, ५. समुद्राचें प्राशन. ६. अगस्थ ऋषि. ७. जन्मापासून. ८. उत्तम
गुणवान्. ९. इंद्रद्युम्नराजा. १०. गविष्ठा ! ११. मरणकाळीं. १२. श्रीहरीचा सेवक.
१३. हे विष्णो ! १४. शुभ्र व विकुंठा यांचा पुत्र. १५. लक्ष्मीकरितां. १६. निर्माण
कारी. १७. आपल्या नांवाचा (वैकुंठ). १८. संभूती व वैराज यांचा मुलगा.

दे अमृत, करि सुरांच्या चाक्षुषमन्वंतरीं सफळ कामा.	२६
बहु दुर्वासःक्षोभे झाले निश्रीक तीन ही लोक, असुरहत सुर न उठती, इंद्रादि समस्त पावले शोक.	२७
ते विधिला विनविति, मग जाय तयांसह चि तो हैरिपदा त्या, जेथें सरूप होउनि गातो या मुक्तिच्या करिप दात्या.	२८
वा रिजनाभ प्रभुते कळवी स्तुति करुनि बहु विधाता "ते, कीं, शरण आलियांची हरिली च विपत्ति बहुविधा ताते.	२९
सुरपरिपालक भगवान् प्रकटे ब्रह्मादि जे तदादिपती, तो विधिभेदतरांचीं प्रभुतेजें लोचनें तदा दिपती.	३०
दे वांते देव म्हणे, 'आहें चि सहाय मीं तुम्हां जाणा, संधि करा असुरांसीं, सर्पाखुन्याय मानसीं आणा.	३१
वा सुकिला नेत्रं करा, क्षीरधिमथनार्थ मंदरा मंथी, ओषधि घाला, घुसळा हा अमृतप्राक्षिचा भरा पंथा.	३२
यत्न सरुळ करिन, जरामरणहर अमृत तुम्हांस पाजीन, मीं स्वजना तेंवि जपे, न घना लोभी, सुता न वा जीन.	३३
न विपा भयें सुर हो ! म्हणतिल जें असुर तें चि परिमा हो ! तुमचें चित्त खवळतिल बहु कामक्रोधलोभ, परि साहो.	३४
मो हुनि असुरांते, मीं तुमचें चि करीन सर्वथा कार्य, अमृतें तुम्हांसि सुयशें तर्पुनि, बहु हर्षवीन मीं आर्य !'	३५
भगवान् यापरि सिकवुनि अंतर्हित होच; आत्मभू शैवं निजवामातें गेले, वळिच्या भेटास देव ते सर्व.	३६

१. या अजितने देवाला समुद्रमथन करून अमृत दिले. २. पेश्यंरहित.
३. वैकुण्ठलोकाला. ४. गजेंद्र. ५. संवत्-पंत. ६. ब्रह्मादेवादि जे देव त्यांचा
स्वामी. ७. ब्रह्मदेव व शंकर यांंहन इतरांचीं. ८. सर्प आणि उंदीर यांचे परस्पर-
वर्तन. (पेटांत कोंडलेला साप प्रथम उंदराशीं मैत्री करतो व नंतर बाहेर निघाला
म्हणजे त्याला न खाऊन टाकितो, तदत्). ९. रज्जु-पंत. १०. रवी, माध्या.
११. तारा. १२. गुप्त. १३. ब्रह्मदेव. १४. शंकर.

- ग ज पाहुनि सिंह तसे, उठुनि म्हणति, 'भाव कळिव' देवारी,
सुरकदनोद्युक्तासुरवीरांतें नीति बळि वदे, वैारी. ३७
- ब लि सदना आल्यांतें बहु सत्कारी, न होय तो वक्र,
असुरेंद्रासीं सख्य प्रभुशिक्षितसन्नये करी शक्र. ३८
- ते सुर असुर मिळाले, मथन क्षीराब्धिचें तयां रुचलें,
जे त्रिपुरवासि शंबर इत्याचारि म्हणति 'हें भलें सुचलें.' ३९
- वा हुनि मंदर नेतां मार्गां ते देव दैत्य ही थकले,
सुरले, पडला नंग मग कनकमय न चाळवावया शकले. ४०
- सु च्छदरथ ये, एकें हस्तें चि नग स्ववाहनाचारि वे,
गंगनीं महार्णवीं अवलंबुनि जेंवि प्रवाह नाव रिघे. ४१
- दे व क्षीरधितीरीं जावुनि उतरी सलील मंदर तो,
करि तो हरि चरितामृत, कीं, विषयविष त्यजूनि मंद रतो. ४२
- वां सुकि वेदुनि गिरिला आरंभिति दुग्धराशिचें मथन,
झाला मुखाकडे प्रभु, यच्चरिताचें हरी मना कथन. ४३
- य घपि हित करि हरि, तरि अरि परिहरिती भुजंगपुच्छातें,
होती मुखाकडे हो ! म्हणति, 'स्पर्शेल कोण तुच्छातें?' ४४
- न ग मथितां सिंधुतळीं जाय निरीधार तो महाभार,
त्या विघ्न देव असुर सर्व हि ते खिन्न जाहले फार. ४५
- 'मो टा चि लक्षयोजनपृष्ठ असा देव होय कच्छप हा,
पाठीवारि गारि घे, हें चरित प्रभुचें अतीव अंच्छ पहा. ४६
- भ र गारिचा घे पृष्ठीं उचली तो विपुलकार्य कासव त्या,

१. बळिस काय आज्ञा असें पुसती—पंत. २. प्रतिबंध करी. ३. बळीशीं. ४. चुरून गेले. ५. [मंदर-] पर्वत. ६. गरुडरथ श्रीविष्णु. ७. गरुडातें अवलंबुनि देव गगनीं रिघे, जसी प्रवाह अवलंबुनि समुद्रां नोका—पंत. ८. सहज, लालेनें. ९. वासुकी सर्पाची दोरी केली. १०. [वासुकीच्या] तोंडाकडे. ११. सोडून देती. १२. तुच्छ अशा [शेंपटीला]. १३. श्रीविष्णु. १४. कांसव. १५. अत्यंत निर्मळ. १६. भव्य आहे शरीर ज्याचें असा.

- परिवर्तन कंडूयन वाटे त्रैलोक्यनायका सैवत्या. ४७
- ग गनीं सहस्रबाहु प्रभु धरि मंदरशिरासि कवळून,
स्तविती, पुष्पें वर्षति, न ढळति मुनि भक्तराज जवळून. ४८
- ब ळ दे तेव्हां देवासुरवासुकिमंदरांसि तो मथनीं,
अत्यद्भुत प्रभुचरित वदतां सद्यश न माय हें कथनीं. ४९
- ते पॅर अहिषिषदहनें हत, दवदहनें वनीं जसे सरळ,
सुर हि तसे चि, तयांवारि घन वर्षवि कीं नसोत ते तैरळ. ५०
- बा रिदनील प्रभु मग, अमृत न निघतां, स्वयें चि मथन करी,
इतर धराया याचा, सिहाचा जेंवि योग्य पथ न करी. ५१
- सु भगतम श्रीमूर्ति प्रभुनें मथितां चि धरुनियां अहिला,
हाळाहळनामक विषरस लयदहैनोग्र जन्मला पहिला. ५२
- दे अभय' म्हणति जाउनि विश्वेशा शंभुला प्रजा शरण,
चरण स्वांतीं माथां धरिती, ज्यांचें भया हरि स्मरण. ५३
- वा त्सल्यें द्रवला प्रभु शंभु उमेला म्हणे, 'अहो सुसती!
भीतीं परदुःखा, विष पीतीं, कवि न व्रतच्युता पुंसती.' ५४
- य तिपति परतर गुरु उरुकीर्ति प्रभु सिद्ध होय विषपाना,
नाना काम पुरविता भ्राता माता पिता सखा माना. ५५
- न गजा देवी स्वधवात्यद्भुतरूपींसखप्रभावज्ञा.
अनुमोदन दे, करवे ज्याची न यमा नखप्रभावज्ञा. ५६
- मो टें तेज कळविलें आणुनि निजकरतळांत विषम हि तें,

१. [मंदराचळाचें] फिरणें. २. खाजणें. ३. स्वतंत्र अशा [कच्छपरूपी] त्रैलोक्यनायक विष्णूला. ४. मावत नाहीं. ५. शत्रु (राक्षस). ६. वृक्षविशेष. ७. दमलेले. ८. मेघश्याम. ९. अतिशय सुंदर. १०. प्रलयकाळच्या अग्नीप्रमाणें. ११. चित्तीं. १२. मान देतो. १३. मोठें आहे यश ज्याचें असा. १४. पर्वतकन्या. (पार्वती). १५. [असख] अद्वितीय--पंत. आपल्या पतीच्या अत्यद्भुत रूपाच्या अद्वितीयपणाचा प्रभाव जाणणारी. १६. नखांच्या तेजाचा अपमान. १७. घातुक.

सहसा मेह साधूतें घाया गिल्लिलें पळांत विष मेहितें.	५७
भ वकरतळगलितमहाविषकण तो वृश्चिकादिकीं आहे, या हे वेग, मग तया साहेसा कोण हो ! दुजा आहे ?	५८
ग लेंनाल नीळ केलें प्रभुचें गरळें, स्ववीर्य दाखविलें, राखाविलें करुणें, तें चि जना अमृत करुनि चाखविलें.	५९
व रिचेवरि मग मथितां, सुरभी, उच्चैःश्रवा मेहावाजी, ऐरावत, कौस्तुभमणि, ज्यासि म्हणति भक्तजन 'पहावा जी !'	६०
ते सर्व हर्षवी बा ! प्रकटुनि मग पारिजात गुणधाम, तूं तैसा जो पुरवी अर्थिजनाचे सदा सकळ काम.	६१
वा रांगना सुरांच्या बहु सुभगा अप्सरा मग निघाल्या, जाणों त्यांच्या हृदयीं क्षुब्धाब्धिप्रहित शक्ति च रिघाल्या.	६२
सु गुणसुखनि सुभगांची आद्या श्री प्रकटली, तिणें वरिला, निर्दोषगुण प्रभुवर तीस रुचे, ती तसी न त्या हरिला.	६३
दे वास श्री वारि, मग दे वासस्थान वरद वक्ष तिला, दृष्टि सुधावृष्टि तिची करि निर्जनदैन्यखरदवक्षतिला.	६४
वाँ रुण्यालया देवी कन्या नवकमललोचना झाली, विष्णुमते वरुनि तिला असुरांची मंडळी नृपा ! धाली.	६५
य ज्ञहविर्भोक्ता ये धन्वंतरि, अमृतकलश आपून, नेला तो असुरानीं, भ्याले सुर आत्मघात जाणून.	६६
न मुनि कथिति सुर शोचिति परहर्तृपीयूषसुरसकलशातें,	

१. मोठेपणा. २. शंकराने. ३. शंकराच्या हातून पडलेला भयंकर विषाचा विदु. ४. [विंचु इत्यादिकांचे ठायीं असलेल्या] या (विषाला). ५. गळा. ६. अन्वय-करुणें राखाविलें तें चि अमृत करुनि जना चाखविलें. ७. कामधेनु. ८. एतद्घामक मोठा घोडा. ९. गुणांचें स्थान अमा. १०. परीक्षित राजा. ११. क्षोभलेल्या समुद्राने पाठविलेल्या. १२. सुंदर स्त्रियांतील मुख्य. १३. लक्ष्मी. १४. विष्णूळा. १५. राहण्याचें ठिकाण. १६. आपल्या भक्तांचें जें दैन्य तो च प्रखर वणवा त्याच्या नाशाला. १७. वारुणी नांवाची. (सुरादेवी). १८. हत=हरण केलेल्या.

- देव म्हणे, 'स्वस्थ असा, पावाल समस्त सुर सकल शातें.' ६७
- मो ही परांसि होडनि तत्काळ चि तो हरी परमहेला,
अमृतकलश वे स्वकरीं, त्या अहितांची करी परम हेलो. ६८
- भ क्तांसि सुधा पाजी, देणारी सेवि त्यांसि भद्रा जी,
पर भुलविले स्मितरसें, बसली बांटीत लाळ तेंद्राजी. ६९
- ग ट करितां अमृत, शिरुनि त्या सुरपंक्तीत राहु विधु तरणी
सुचविति, हारि अरिनें शिर, करि अरि तो विजयिबाहु विधुते रणी. ७०
- ब ळिला असुर उठविती, खवळे तो शत्रुनीं बहु च्छळिला,
कळिला करि, परि हितकर युद्ध न तें केतक चि तया आळिला. ७१
- ते असुर पात्र झाले होडनि गंतगर्वसार खेदास,
सुर धन्य, विपम न च, हरि सुरतरु, या सर्व सारखे दास. ७२
- वा सवसहाय भगवान् मारी समरांत काळनेमीतें,
कैसा ही प्रवळ असो, लंघूं न शके चि काळ नेमी तें. ७३
- सु खवी सुरांसि आश्रितवांछापरिपूर्तिदक्ष वनमाळी,
प्रभुचा प्रताप समरीं दवदहन चि होय कक्षवन माळी. ७४
- दे ववररणीं कामुकवेदानें रक्षिला चि न सुमाळी,
इंद्रक्षोभीं रक्षिल वृक्षांचे किति जपोनि असु माळी ? ७५
- वा रणवरसा चि महामत्त मदें माल्यवान् करी समर,
त्यातें ही लीलेनें हरिनें मारुनि सुखविले अमर. ७६
- य त्नें वज्री वज्रें, वाग्युद्धीं बळि न आटतां, ताडी,

१. सुखाला. २. श्रेष्ठ खो. ३. हेलना, अपमान. ४. कल्याणा. ५. त्यांची (दैत्यांची) पंक्ती. ६. गिळत असतां. ७. तोडी. ८. चक्रानें. ९. ज्याचे भुज विजया आहेत असा. १०. कंपित. ११. मूळ पाठ—काशकुसुम त्या. काशनामक गवताचे फूल. १२. ज्यांचा मद व मस्ती उतरली आहे असे. १३. इंद्र आहे मित्र ज्याचा असा. १४. वनमाला धारा करणारा (विष्णु). १५. गवताचे रान. १६. असुर-पंत. १७. धनुर्विद्येने. १८. मेधाधिपति इंद्राचा क्षोभ झाला असतां (आवर्षण पडलें असतां).

मोरोपंतकृत
आपला भाग्येनें
१० योरोपंतकृत
मोरोपंतकृत

	यानासकट तथातें तद्दृशोकाश्रुविंदुसह पाडी.	७७
न	गणुनि वज्रातें ही धांवे हरिवाह गुस्गदी जंभ, ऐरावतासि पाडी, मोडी सत्यासि पळ जसा दंभ.	७८
मो	हें द्विरदें पडे, तों मातळि तत्काळ दिव्य रथ आणी, हाणी शूळ त्या अरि, तोडी तन्मस्तकासि पविषाणी.	७९
भ	गवान् नारद सांगे, क्षोभुनि तज्ञाति गांठिती हरिला, बळ पाक वधुनि, मारी फेंसानें नमुचिनामका अरिला.	८०
ग	जुनि हरि हरिणांतें मागें लागोनि जेंवि लोळविती, तेंवि अमर असुरांतें, प्रेक्षकधार्मिकमनांसि पोळविती.	८१
व	ध असुरांचा विधिनें जिण्णुकडे नारदासि धाडून राहविला, सुर मारित होते पळतां हि असुर झाडून.	८२
ते	सुर गेले स्वर्गा, बळिला घेवूनि असुर अस्तनगा, शिवुनि बळिस उठवि, म्हणे, 'अमृत जड, तथासि' शुक्रहस्त 'न गा'. ८३	
चा	डववर केंवि उठवी योजुनि संजीविनीस जेत्यांतें, अविनेष्टावयव असुर होते समरीं परासु जे त्यांतें.	८४
सु	रमणि देवें सुरमणीसह जाय प्रभुकडे, म्हणे, 'कृष्णा! अवतार देखिले बहु, आहे स्त्रीरूपदर्शनीं तृष्णा.'	८५
दे	व म्हणे, 'प्रणतांच्या कैसें सुरसत्तमा ! न हाकेला पावावें ? मोहाया दैत्य स्त्रीवेष रम्य हा केला.	८६
वा	टे आपण तो स्त्रीवेष पहावा असें, महादेवा ! तरि कौमिबहुमता त्या कौमोदयकारका पहा देवा.'	८७

१. वाहनासकट. २. सिंह-पंत सिंह आहे वाहन ज्याचे असा.
३. मोठा गदाधारी. ४. हत्ती. ५. इंद्राचा सारथी. ६. मातळिला--पंत. ७. इंद्र.
८. जंभाचे जातभाई. ९. सर्व. १०. अस्ताचलाला. ११. शुक्राचार्याचा हात.
१२. ब्राह्मणश्रेष्ठ शुक्र. १३. ज्यांचे अवयवांचा नाश झाला नव्हता असे. १४.
गतप्राण. १५. महादेव. १६. उत्तम स्त्रीसह (पावतीसह). १७. कामी लोकाना
फार मान्य. १८. मदनाला.

- य ज्ञपति असें बोलुनि तत्काळ चि गुप्त होय, हर पाहे
स्त्री उपवर्नी, म्हणे, 'क्षण' वैराग्यादिसुगुणांसि 'हरपा' हे. ८८
- न शिवांसकोच उरे, हृदयीं तैसें स्वभान ही न टिके,
घटिकेमाजि अनीश्वरसा झाला, गुण हि सत्य ते लटिके. ८९
- मो हुनि धावोनि गळां त्या स्त्रीच्या कामकाळ ही पडला,
जड लागे पाठीला जैसा दृष्टांत ही तसा घडला. ९०
- मं वभुजबंधांतुनि प्रभुं निसटुनि तो पळावया लागे,
शंभु म्हणे, 'भीरु! उभी, पुसतों त्वन्मत कळावयाला गे!'. ९१
- ग जराज तसा स्त्रीच्या मागें न गणूनि खेद हर लागे,
तीस म्हणे, 'तुजचिपुढें माझा मंदिराक्षि! वेद हरला गे!'. ९२
- व सुधेवरि वीर्य गळे जेथें जेथें कुंमारजनकाचें,
तेथें तेथें होय क्षेत्र रुप्याचें तसें चि कनकाचें. ९३
- ते ज हराया पाहत होता अरि काम तो अवसरा ज्या
बहुधा करुनि स्वाश्रितकल्पद्रुमविष्णुला नवस राज्या!, ९४
- वा रिधि नद्या महागिरि आणि वनें उपवनें, परमहर्षी
ज्यातें चिंतुनि जेथें होते निजभक्त जे पर महर्षी, ९५
- सु रमणि फणिमणिकुंडल तेथें त्या मोहिनीस अनुसरुन
गेला, मग उमजे हरिमाया जातां, धरुनि हनु, सरुन. ९६
- दे वांच्या देवाचा जगदात्म्याचा अगाध मोहिमा तो,
जाणुनि म्हणे सदाशिव, 'नेणुनि सुरतरु अगाधम हि मीतो'. ९७
- वाँ माद्यदेव जाणे त्या अँपरिज्ञेयवीर्यजलधीतें,

१. विष्णु. २. मोहिनी. ३. सोडून द्या. ४. पार्वतीचा संकोच. ५. मदनाचा काळ (शत्रु), शंकर. ६. मूर्ख मनुष्य. ७. शंकराच्या बाहुपाशांतून. ८. मोहिनी-रूपी विष्णु. ९. मोहक आहेत डोळे जिचे अशी. १०. कार्तिकस्वामाच्या बापाचें (शंकराचें) ११. मोठे. १२. सर्पश्रेष्ठ कुंडलें आहेत ज्याचीं तो. १३. नीचतर-पंत. १४. माजो, गर्विष्ठ होवो १५. 'वाम' शब्द आदि ब्राह्मे ज्याच्या असा देव=वाम-देव. १६. ज्याचा प्रभावरूपी समुद्र अज्ञेय (जाणण्यास अशक्य) आहे अशातें (विष्णुला).

स्वप्नम अद्भुत न मनी, कधि हि नुमजता तदन्य मळधी तें.	९८
ये तिपति तो स्वस्थ असें पाहुनि निजपुरुषरूप घेवून, देवून श्रीकंठा दर्शन बोले मुकुंद येवून:--	९९
‘न गजाकांता ! शांता ! तूं स्वप्रकृतीस पावलास बरा, त्या काय अश्विनीचा इतरा धरितील पावला सबरा ?	१००
मो हितहृदय महेशा ! केलासि असा हि तूं निकाम हि म्या, कैसा स्वयें चि सावध झालासि, सुपात्र या निका महिम्या ?	१०१
भ य दाखविल न यावारी माझी तुज कविस असुंतेरा माया, मिथ्या इला समजला बुध जो, भ्रमहेतु न सुत रीमा याँ.’	१०२
ग रुडध्वजसत्कृत शिव कैलासीं ब्रह्मकथनयज्ञांत ‘तत्त्व हरि’ असें सांगे देवीतें आत्मपथनयज्ञांत.	१०३
वं तंत असे विवस्वत्सुंत नामें श्राद्धदेव सप्तम हा, अवतार यांतें वामन, निववि यशें श्रोतुंजीव तस महा.	१०४
ते कीर्तिकथा प्रभुची ऐसी भौर्गाव मुनींद्र तो बळिला तेज तपःसामर्थ्यें अद्भुत दे, पद्म रस जसा अळिला.	१०५
घा ढविलें बळ कविनें बळिचें, अनिलें जसें चि अनळाचें, कीं, सुरस वाहणें तें गुरूजलदाधीन शिष्यपनळाचें.	१०६
सु ज्ञ मुनीश्वर भार्गाव ते करउनि विश्वजिन्मख चळलिला	

१. मलिन बुद्धांचा २. महादेव. ३. तुल्यम यांगी तूं-पंत. इतरा सबरा (गाभण्या) [घोड्या] त्या अश्विनीच्या (अश्विनीकुमारांच्या मातेच्या) पावला धरितील काय (तिची बरोबर करूं शकतील काय)? = अश्विनीला जसे देववैद्य अश्विनी कुमार झाले त्याप्रमाणें इतर घोड्या सबर ०. सत्या तरी त्यांना अश्विनीकुमार होतील काय? अर्थात् नाहीं. ४. अतिशय. ५. तरून जाण्यास कठिण. ६. स्त्री. ७. अशाला. ८. ब्रह्ममार्गाची रीति जाणणाऱ्या लोकामध्ये. ९. चालू आहे. १०. सूर्याचा मुलगा. ११. या मन्वतरांत. १२. ऐकणाऱ्यांचे प्राण. १३. शुक्राचार्य. १४. गुरुरूप जो मेघ त्याच्या अधीन. १५. शिष्यरूप पन्ढळाचें. १६. विश्वजित नांवाचा यज्ञ.

- शकें, तत्पद व्याया गुरु करिति महाभिषेक त्या बळिला. १०७
- दे वेंद्राच्या वेढी अमरावत्याख्य राजधानीतें,
गुरु हरिस म्हणे, 'बळिच्या न करिल कोणही प्रतापहानीतें. १०८
- वा ढविला ज्या गुरुनीं, त्यांचा जेव्हां करील अपमान,
तेव्हां बुडेल बळि हा, तूं यातें मूर्त शुकतप मान. १०९
- य ज्ञपतिप्रभुवांचुनि याचें कोणहा न तेज आटावें,
सोडावें स्वपद, तुला संप्रति हित सत्य हें चि वाटावें.' ११०
- ने गभेत्ता गुरुवचनें त्यजुनि श्रीसह पुरीस, 'चोरा! हे
वे' म्हणुनि जाय. सुरसह योगबळें गुप्त होय तो राहे. १११
- मो टा तेजस्वी बळि सैमाधिष्ठुनि सुरपुर, प्रतापानें
वश करि जगत्रयातें, कविवृंदातें हि कीर्तिच्या पाणें. ११२
- भ का बळिकरवीं शत हयमख भागव मुनींद्र करवीती,
त्याची, प्रहादाची जैसी तैसी च रीति बरवी ती. ११३
- गो जबजली अदिति सुतस्नेहें, आलीं मुखें परा जितकीं
दुःखें त्यांला जालीं, न च दाखविती मुखें पराजित कीं. ११४
- व र मागे पतिला ती व्हाया स्वपदस्थ शक्र सुरसहित,
कश्यप कथी 'पर्यंत्रित,' विष्णुभजन जें, न वक्र, सुरस, हित. ११५
- ते अदिति निवविली व्रतराजें, जे सिद्धि कोटि नवसानां
अतिदुर्घटा घडविली, कीं भेटविला चि विष्णु अंवासानां. ११६
- वा रिजनेत्र म्हणे, 'मीं येतों चिंता हरावया पोटा,
प्रेमा जसा तुझा मजवरि माझा ही तसा असे मोटा.' ११७
- सु त होय तिचा वामन वाम, नवा मन हरावया महिमा

१. बृहस्पति. २. पर्वतांचा छेदक (शंद्र). ३. वसवून. ४. यशाच्या. ५. कष्टी
शाली. ६. देवमाता. ७. कश्यपाला. ८. एका व्रताचें नांव. (यांत परमेश्वराची
दुग्धस्नानानें पूजा करावयाची असते व मनुष्यानें स्वतः हि दुग्धप्राशन करून
राहावयाचें). ९. अखेरीस. १०. सुंदर.

प्रकटी, मधुरा ज्याच्या सत्कीर्तिसमा न वा सुधा न हिमा.	११८
दे व बळिकडे गेला मायावामन सुरभ्यमूर्ति बटु पटु वक्ता मधुर असें बोले कीं ज्यापुढें सुधा हि कटु.	११९
घा डववेपें भेटे होतां हयमेध सेवटिल बळिला, बहुमान याचका त्या वैरोचन, पन्न दे जसा अळिला.	१२०
य ज्ञांत सुपात्र दिलें ज्या प्रत्युत्थान अग्निनीं येतां, पूजुनि बळि काम पुसे हपें, यत्तात आयु ही देता.	१२१
न वल करी, प्रभु मागे स्वपदत्रयपरिमिता मही मात्र, बळि हसुनि म्हणे, 'बहु वे, तूं न स्वल्पा परिग्रहा पात्र.'	१२२
मो क्षप्रद देव म्हणे, 'इतुक्या चि परिग्रहें कृतार्थ असें.' बळिराज 'अवश्य' म्हणे 'वे, देतां तुज, बटो! रुचेल तसें.'	१२३
भ गवन्मत समजुनि गुरु बळिस म्हणे, "रे! न विप्र हा, हारि तो लोकत्रय हि पदत्रयकपटें म्हणवावयासि 'हा!' हरितो."	१२४
ग रकटु गुरुवच लागे, दानोत्साहांत घालितां मोडा, बळि कविस म्हणे, "हारि हा तरि 'हा!' कां? या यशा नसे जोडा.	
व ळि 'न' म्हणेल कसा हो!?! आला होवूनि विप्र याच्या, हारि हो, अरि हो, गुरुजी! सीं काना पुरवितों चि याच्या या."	१२६
ते व्हां गुरु अपमानें क्षोभे, 'निःश्रीक हो' असें शापी, तच्छि बळि सत्वे जोजी कीर्ति, हरी ताप, जी सुधावापी.	१२७
वा मनविभुच्या घाली भूदानाचें सुपाणिवारि पाणी, वाढे त्रिविक्रम, क्षण मात्र न होतां चि, होय अरिपाणी.	१२८
सु ख झालें बहु, बहुधा दुर्लभ सुवदान्य भेटतां फुगला,	

१. न मधुरा न च हिमा सुधा-पंत. ज्याच्या सत्कीर्तीप्रमाणें अमृत गोड नाहीं व थंड दि नाहीं. २. विरोचन-पंत. ३. दान वेण्याला. ४. तीन पावलें जमिनीच्या निमित्तानें. ५. हा ऋटु विष्णु असो अगर शत्रु असो. ६. दारिद्र्य. ७. चांगुलपणानें. ८. अमृताची विहीर. ९. अरि (चक्र) आहे हातांत ज्याच्या असा (विष्णु). १०. उत्तम दाता.

- सात्विक भाव प्रकटे, समर्थी राहेल तो कसा उंगला ? १२९
- दे व पैदयुगें सर्व व्यापुनि, मागे पदा भरून तिज्या,
स्वशिर बळि करि पुढें त्या, भावें आम्हीं तुम्हीं करूं नैति ज्या. १३०
- वा खाणी प्रभु बळिला, 'छळिला तऱ्हे सत्वसत्पदीं टिकला,
शिकला आज्यापासीं, द्वारप हरि तरि च तो जसा विकला. १३१
- र्थ ज्ञ गुरुसि निरजनियां, दे स्वयशोरूप सेवका सेलीं,
सुंतळीं स्थापी, लावी आपुलिया त्यासि देव कासेला. १३२
- न रपति पुसे, शुक्र तथा सांगे मत्स्यावतारचरितातें,
मागिल निर्द्राप्रळयीं झाला जगदीश रूप धरिता तें. १३३
- मो हुनि विधितें, दानवराज हयग्रीव दे महाखेद,
कीं, तो विधिवदनांतुनि बाहिर निघतां चि हरुनि ने वेद. १३४
- भ गवान् हरि तें दानवचेष्टित जाणोनि होये मीन; मुनी
सप्त, नृपति सत्यव्रत, यां तारी, कथिन हें चि मीं नमुनी. १३५
- ग रुडध्वजभक्त नृपति सत्यव्रत बहुविरक्त, यश गातां,
या कलपाच्या पूर्वीं जो, तो चि श्राद्धदेव मनु आतां. १३६
- व सुधापति तो तर्पण कृतमाळेच्या जळें करी मीन
ये अंजळींत, टाकी, नेणें, प्रभु ही म्हणे, 'हरी मीं न'. १३७
- ते व्हां तो मीन म्हणे, ' खातिल मज, मजपरीस जे मोटे,
भ्यालों ज्ञार्तीपासुनि, भक्षिति तत्काळ लघुसि हे खोटे.' १३८
- वा टे सत्य, दया ये, वे, स्वकमंडलुजळीं नृप स्थापी,
कलशावकाश एका दिवसीं वाढोनि मीन तो व्यापी. १३९

१. अव्यक्त. २. दोन पावलांनीं. ३. नमस्कार. ४. प्रज्ञादापाशीं. ५. द्वार-
रक्षक. ६. यज्ञ गुरुसि (शुक्राचार्यास) निरजनियां (संपूर्ण करण्यास सांगून) देव
सेवका (बळिराजाला) स्वयशोरूप सेला (शेला) दे. ७. पाताळ लोकांत. ८.
ब्रह्मदेव निद्रा घेत होता त्या वेळीं ब्रह्मदेवाचे मुखांतून वेद गळले होते. ९. हय-

ग्रीवाचें आचरण. १०. कृतमालानदीच्या. ११. हरण करीत.

सु	खहेतु विपुल वसतिस्थान कमंडलुपरीस तो याची,	
दे	मणिर्कीं स्थापी नृप कीं अवकाशाची समृद्धि तोयाची.	१४०
वाँ	व करत्रय वाढे एक मुहूर्ते, म्हणे, 'नको मणिक,	
	प्रांजळ जळस्थळ असें योजीं, सकृपा नृपा! मला अणिक.'	१४१
वाँ	रिचरातें तो नृपसत्तम नेडनि सरोवरीं सोडी,	
	व्यापूनि म्हणे, 'बा! गा! जागा या ही सरोवरीं थोडी.'	१४२
य	वें सोडी त्यातें सत्यव्रतभूष अर्णवामाजी,	
	हेरिलीला बहु भुलवी, ती न धरि सुवर्णवर्ण वामा जी.	१४३
न	रपतिस म्हणे मीन, 'प्रासितिल मला पळांत हे मकर	
	तस्करसे, अर्णव हा वनसा, मीं जेवि पांथ हेमकर.'	१४४
मो	हीं पडुनि नृप म्हणे, 'वद सकृपा मीनसत्तमा! साच,	
	तूं भगवान् हरि तेजें, नव्हसी सामान्य मत्त मासा च.	१४५
भ	गवान् कसा नव्हसि तूं? एक दिनीं वाढलासि शत गाँवें.	
	न तगावें तर्म दांसीं, त्वद्यश, होडनि तुला चि नत, गावें.'	१४६
ग	रुडरथ म्हणे, "राज्या! वदतों मीं तें बरें मनीं आण,	
	होणार आजपासुनि सप्तमदिवसीं दिनेप्रलय जाण.	१४७
व	स नावेंत, तुजकडे घाडिन मीं वसिव सप्त हि महर्षीं,	
	मन्त्रुक्त मला जैसा होतो पावोनि तप्त हिम हर्षीं.	१४८
ते	ऋषि तर्म हरितिल घे बहु बीजांसह सदोषधी नावें,	
	तारिन मीं जो रंजनी, माजें जप तूं अदोषधी नाव.	१४९
वा	रा सुटेल, येइन, तूं माज्या नाव बांध शृंगासीं,	

१. मडक्यांत. २. संकोचरहित असें. ३. माशाला. ४. जी [हरिलीला] सुवर्ण. [श्रेष्ठ] वर्ण [किंवा] वामा [कनिष्ठ वर्ण] न धरि=हरिलीला उच्चनीचाचा भेद मानात नाहीं. ५. प्रवाशी. ६. हातांत सोने असलेला. ७. शंभर योजनें. ८. अज्ञान. ९. असा तव महिमा-पंत. १०. ब्रह्मदेवाचा दिवस संपला म्हणजे त्रैलोक्यप्रलय होतो तो. ११. अंधकार. १२. नौका. १३ [ब्रह्मदेवाची] रात्र. १४. दोषरहित बुद्धि ज्याची आहे असा.

	मजसीं तुजसीं संगति, पुण्यासीं आणि जेंवि भृंगासीं.	१५०
सु	रसा सद्धर्मकथा तुज सुखवायासि आयकविन मुनी, म्हणतील 'सुकृतसुरभी' गुणवेत्ते ज्यांसि काय कवि नमुनी."	१५१
दे	व असें सांगुनियां झाला तत्काळ गुप्त मग, राया! तें सत्य करुनि दावी भक्त मते मर्हाविभूतिनगरा या.	१५२
वा	रिधिमध्यें निज गुज कथिलें सत्यव्रतास; मीनवरा नमुनि सुधन तें जोडिल जो, तो मुक्तिस म्हणेल 'मीं नवरा'.	१५३
य	दुपतिच्या चरणाब्जीं वाहियला स्कंध लेश अष्टमूहा, अल्प हि बहुफळ होतें कृष्णार्पित चुकवितें चि कष्ट महा.	१५४

नवम स्कंध.

न	रपति मनुवंश पुसे, शुक सांगे:—पुरुषनाभिपद्मांत विधि झाला, ज्याच्या श्रुतिहरिमूर्तिनिवास हृदयसद्मांत.	१
मी	हतमोर्के मरीचि प्रभु मानसपुत्र होय तो विधिला, तत्सुत कश्यप मुनिवरपुत्र, विवस्वान् तथा तपोनिधिला.	२
भ	गवान् सूर्य प्रसवे मनु नामें श्राद्धदेव तो, याचे दश पुत्र, तत्कुळाचे भूषण, सत्पद्म जेंवि तोयाचे.	३
गं	णनीयगुण प्रथमज इक्ष्वाकु, तसा चि पुत्र नृग, तिसरा शर्याति, दिष्ट ष्ट हि ज्यांचे गुण म्हणति 'अन्यगुण विसरा'.	४
व	र्ष्य करूपक सावा पुत्र, नरिष्यंत सातवा, राया! आणि पृषध, नभग, कवि, अतिपटु जे आत्मघात वाराया.	५

१. मुनि सुखवायासि तुज आयकावन-पंत. २. ज्यांसि (ज्या कथांस) गुणवेत्ते कवि काय (शरीर) नमुनी 'सुकृतसुरभी' (पुण्यानें प्राप्त झालेली कामधेनु) [असें] म्हणतील. ३. बहुमान्य-पंत. ४. षोड्या पृथ्व्यांचें स्थान अशा (विष्णूला). ५. मनुच्या वंशाच्या इतिहास. ६. नारायणाच्या नाभिकमलांत. ७. वेद आणि हरिमूर्ति ह्यांचें रहाणें. ८. अशानांधकाराचा नाशक. ९. वर्णन करण्यास योग्य आहेत गुण ज्यांचे असा. १०. ज्येष्ठ, पहिला.

ते ^१	हे नव्हते, तेव्हां पुत्रार्थ वसिष्ठ ईष्टि करि उक्ता, मनुची पत्नी श्रद्धा तीच्या हृदया गमे सुता युक्ता.	६
बा ^२	ळासी कळवी निजकन्यावांछा हळू च होत्यातें, आहुति देतां हृदयीं आठवलें मानलें हि हो ! त्या तें.	७
सु ^३	त व्हावा तें चुकलें, श्रद्धेला जाहली नृपा ! कन्या, मनु गुरुसि बोल लावी, बीज वसिष्ठा कळे, न तें अन्या.	८
दे ^४	वंप्रभुतें प्रार्थुनि करि पुरुष वसिष्ठ जी इला दुहिता, सुरभी हरिची सेवा पावे सारा हि रस इला दुहिता.	९
वा ^५	हीं चढोनि मनुचा सुद्युम्न कुमार तो वनीं गेला, तेणें मृगया करितां मेरूपवनीं प्रवेश बा ! केला.	१०
य ^६	मसोदरसुत तेथें स्त्रीपणें सिरतां चि सानुचर पावे, तैसी कुदशा येतां, 'हा !' म्हणतां कां न ओष्ट करपावे ?	११
न ^७	टळे विधि, सोमसुता भेटे, जसि शर्करा दुधा सुरसा, झाला पुरुरवा सुत तीर्च्या पोटी तथा बुधा सुरसा.	१२
मो ^८	हीं स्मरे वसिष्ठा, मुनि विनवी प्रभुसि, त्यासि हर पावे, मास पुरुष मास स्त्री करि, ज्या स्मरतां चि ताप हरपावे.	१३
भ ^९	गवान् हर करि पूर्वीं त्या गहनीं स्वप्रियेसह क्रीडा, मुनि दर्शनार्थ येतां त्यां पाहुनि भगवती धरि व्रीडा.	१४
ग ^{१०}	णपतिच्या मातेच्या प्रीतिस्तव भव असी करी आज्ञा कीं, येथे परंपुरुष स्त्री हो, न करील काय ती प्राज्ञा ?	१५

१. हे मुलगे होण्याचे पूर्वी. २. यज्ञ. ३. श्राद्धदेवमनुची. ४. कन्या. ५. लहान मुलीप्रमाणें. ६. हवन करणाऱ्याला. ७. ती इच्छा. ८. वसिष्ठास. ९. परमेश्वरास. १०. कन्या. ११. दोहन करणारा. १२. बोळ्यावर. १३. मेरुपर्व-ताचे खालचे भागांत. १४. यमाचा भाऊ जो श्राद्धदेव मनु त्याचा मुलगा (सुद्युम्न). १५. 'या वनांत जो कोणी प्रवेश करील तो स्त्री होईल,' असा शंकराचा शाप होता. १६. दैव. १७. चंद्राचा मुलगा बुध त्याला. १८. इलेच्या. १९. देवासारखा. २०. वसिष्ठ. २१. शंकरास. २२. मूळ पाठ—या वनांत पुरुष.

व	सुधापति सुद्युम्न प्रतिपाळी स्वप्रजा प्रतिष्ठानीं, त्या त्यासि न बहु मानिति, सुख कैचें मग दुज्या प्रतिष्ठानीं ?	१६
ते	णें वृद्धें स्वपर्दी बैसविला सुत पुरुरवा राया ! जो मृगयेंत म्हणे, 'रे! अनुचर हो! मृदु हँर वारा या.'	१७
वा	ळार्थ हरिस भजला मनु शतवर्षें वरूनि यमुनेतें, जो स्वयशासि म्हणे, 'शिर अघ कर्णविवर धरू नियमु ने तें.'	१८
सु	रतरु भगवान् फळला इक्ष्वाकुप्रमुखदशसुपुत्रफळें, भजतां, न कल्पितां हीं, पडति गळां बहु फळें असीं च बळें.	१९
दे	शाप पृषध्रा गुरु 'हो शूद्र' असा चि, कीं निशा भारी, व्याघ्र म्हणुनि बभ्रुसि शिर उडजनि तत्कर्णसह चि तो मारी.	२०
वा	ताशनादि उग्रव्रत धरुनि जपे महातपा, याला सद्गति घडे, शिरे दवदहनीं, न म्हणे 'स्व' हातपायाला.	२१
यें	वस चि विषयसुख कैविस हें, पावे हरिस करुनियां नवस, नवसरासिजनयन वसे हृदयीं कामादिका म्हणे 'न वस'.	२२
न	रनाथ उत्तरीपथपाळक कारुष ते करुषाचे, धृष्टाच्या वंशीचे ब्राह्मण झाले तपोनिधी साचे.	२३
मो	व न ज्यांचें भाषण बाळपणी ही असे नृगकुळांत	

१. एतन्नामक नगरांत. २. सुद्युम्नातें. ३. मृगयाव्यासक्त अन्य जे त्यांसि वारा; सर्व तुम्हां मजमागें फिरोनि प्रतिष्ठानासि जायासि या; कां न्हणाल, तरि मृगांचें हृदय कोमळ; निरपराध कसे मारावे? म्हणजे पुरुरवा बहुसद्गुणसंपन्न कीं मृतदया मुख्य गुण-पंत. ४. हरूचें (मृगाचें) उर (वक्षःस्थळ). ५. मारूं नका. ६. पुत्र-प्राप्तीसाठीं. ७. (यमुनेचे काठावर) राहून. ८. अन्वयार्थ? ९. पृषध्रनामक मनूचे आठवे पुत्राला. १०. वसिष्ठ ऋषि. ११. रात्र. १२. कपिला गाईला. १३. फक्त हवा खाऊन राहणें इत्यादि. १४. गवतासारखें. १५. कविनामक मनूचे दहावे पुत्राला. १६. नूतनकमलनयन (विष्णु). १७. उत्तर देशाचें रक्षण करणारे. १८. धृष्ट (मनूचा पांचवा मुलगा) त्याचे वंशातील क्षत्रिय तपानें ब्राह्मणत्व पावले. १९. बाळपणी. २०. नृग=मनूचा दुसरा मुलगा.

	दात्यांत जे जलदसे शत्रूंत जसे हरी मृगकुळांत.	२४
भ	व्यगुण नैरिष्यंतप्रभव सुमतिचित्रसेनमुख सर्व जाले अंतीं ब्राह्मण, कुळविद्येचा जयां नसे गर्व.	२६
श	वींदिदोषवर्जित शिष्टसुमत दिष्टजात जें कुळ तें ज्यांतिल मरुत्तनृपयश धवळपणें अमृतरश्मिंसीं तुळतें.	२६.
घ	नगत शर्याति नृप च्यवनाच्या आश्रमीं वनीं राहे, त्याची सुता सुकन्या तेजें वल्मीकविलगतें पाहे.	२७
ते	जें काय म्हणुनि ती कांठ्यानें च्यवनलोचनें टोंची, तत्क्रोधें सेनेचा मळमूत्रनिरोध जाहला तों ची.	२८
वा	हुनि शर्याति पुसे, 'सांगा घडलें असेल जें आंग; च्यवनाश्रम हा, आला स्वाश्रमपददूषणें तया राग.'	२९
सु	सुता सांगे, 'फिरल्यें विपिनीं घेवूनि आपल्या आली, वल्मीकीं हें घडलें, स्मृति आतां सैन्य तापल्या आली.'	३०
दे	खे नृप तों केला स्वसुतेनें च्यवन आंधळा कष्टी, तदनुग्रह संपादी, अर्पी त्याच्या करीं सुतायष्टी.	३१
वां	चा अर्थासि तसी त्यासि सुकन्या कदापि सोडीना, करुनि प्रसन्न वे ती, पतिची आज्ञा कदापि मोडीना.	३२
य	ज्ञहविर्भागार्थी भेटति त्या प्रसवली जयां वडवा, त्यांसि मुनि म्हणे, 'वैय मज द्या, ईश्वर हो! दया करा, घडवा.'	३३
न	वसिद्धरसीं डोहीं देती त्यासकट ते स्वयें हि बुडी स्वसम करिति, हरिति कुंडी, श्रीहरिहर देव जेंवि बुद्धि कुंडी.	३४

१. नारिष्यंत (मनुचा सातवा मुलगा) त्याचे पुत्र. २. क्षात्रविद्येचा. ३. दिष्टापासून झालेलें. ४. चंद्राशीं. ५. वासळाच्या विळांत असलेलीं. ६. अपराध. ७. आपलें आश्रमस्थान दूषित केल्यामुळें. ८. कन्यारूप काठी. ९. वाणी. १०. च्यवनाचा. ११. ज्या अश्विनीकुमाराना. १२. घोडीचें रूप धारण करणारी सूर्यपत्नी. १३. तारुण्य. १४. [च्यवनऋषीचें पहिलें जराग्रस्त] शरीर. १५. खोडी.

- मो हे, पतिस सुकन्या नेणे, मग शरण जाय, नव^१ दोषे
करिति विवाह चि; म्हणती, “हा धव^२ तव, हृदय ‘हाय!’ न वदो, घे.”
- भ वना ते गेले तों ये यज्ञ करावयासि शर्यांती,
पाहे सुता उपासी जी अद्भुतरूपविप्रैर्वर्या ती. ३६
- ग मली दुष्टा, बोलुनि दावी ही, मग म्हणे सुकन्या या,
‘जामाता चि तुझा हा, लाविसि नुमजोनि बा! चुक न्याया.’ ३७
- व दली सविस्तर सती कारण ती प्राह्मदिव्यरूपाचें
भेटे मुलिस प्रेमें, द्रवळें अतिमात्र हृदय भूपाचें. ३८
- ते जस्वी तो च्यवन प्रारंभी श्वशुरसोमयागातें
अघटित चि करी साधु ब्राह्मणमंडळ ससोम या गातें. ३९
- बा! सुरवैद्यातें दे सोम, अतुळ आयका यश, च्यवन
करि संपवि भुज स्तंभित तैं, घडतें त्यासि काय श्च्यवन? ४०
- सु रपतिनें त्या समर्यां नसतिल कां शपथ वाहिले शतदा?
होउनि सुचकित विसरे सुमुनींचा जप थंवा हिलेश तदा. ४१
- दे वेंद्रातें शासुनि योग्य करी दस सोमपानातें,
वेदीं जें सामर्थ्य श्रीच्यवनीं ही तसें चि माना तें. ४२
- वा सवसा झाला या शर्यातिकुळीं कुंशस्थळीपाळ,
त्याचें नाम ककुद्गी, जो अरिचा काळ, साधुचा बाळ. ४३
- य श त्याचें परिसा हो! ‘अमृत चि’ म्हणतात रसिक ते जन या,
नवरा पुसावया तो गेला नेवूनि विधिकडे तनर्यां. ४४
- न वरा पुसावया क्षण गांधर्वाचा प्रसंग पाहून,
राहून उगें चि पुसे, मग तच्चरणीं शिरोब्ज वाहून. ४५

१. नवे, अनोळखी (अश्विनीकुमार). २. पति. ३. उपासना करी. ४. अलौकिक आहे स्वरूप ज्याचें अशा ब्राह्मणश्रेष्ठाला. ५. सोमरस. ६. वज्रासह. ७. स्तब्ध, हालेनासा. ८. इंद्राणीचें रक्षण. ९. समूह. १०. कुशस्थळीनगरीचा राजा. ११. कन्या (रेवती).

- मो ह हरि, प्रभु सांगे, ' आल्यास चतुर्युगें अगारो या
सत्ताविस गेलीं कीं, दे बैळदेवासि हे अगा राया !. ४६
- भ र भूचा वाराया अवतरला देवदेव नवरा हो !
म्यां कथिला हा चि करा योग्य असे हा विचार, नव राहो.' ४७
- गं दिगुरुवरा बळाला कन्या देवूनि जाय बदरीतें,
करि तप जेणें जाची गर्भाख्या दुःखहेतु न दरी तें. ४८
- व रगुण नभगमनुतनुज निपट चि अकपट, तथासि जे भ्राते,
म्हणती, ' बहु ठळक तुला वांटा तात चि दिला ' असें बा ! ते. ४९
- ते व्हां पुसे गुरुकुळागत तो तातासि, ' काय तूं वांटा ?'
त्यासि मनु म्हणे, ' वत्सा ! भ्रात्यांला भासतोसि तूं कांटां. ५०
- बा ! हे आंगिरस करिति सत्र, तथासाजि किमपि चुकतात,
तें त्यांसि सांगें जा तूं, तेणें स्वर्गा फळासि मुकतात.' ५१
- सु मति नभग तें चि करी, आंगिरस हि संपवूनि सत्रास,
स्वर्गा जातां देती त्या सत्रोर्वरित वस्तु पत्रासं. ५२
- दे उनि जें धन गेले आंगिरस, तथासि नभग करि गोळा,
तां उत्तरेकडुनि ये पुरुष म्हणे, ' एक हि न तुझा तोळा. ' ५३
- 'वा स्तुक वसु हें माजें ' नभग म्हणे, ' संपवूनि सत्रास,
गेले देउनि मुनि मज; ' अनृत करी कंपवूनि सत्रासं. ५४
- 'य ज्ञोर्वरित धन ' म्हणे, ' कोणाचा भाग हें स्वतातातें
जा पूस, चालवावा धर्म तुज्या आग्रहें स्वता तातें.' ५५
- न भग पित्यासि पुसे, तो सांगे, ' यज्ञावशिष्ट हा भाग
कोठें रुद्रासि असे, सर्वा ही पात्र तो महाभाग. ' ५६
- मो व्या वेगें येउनि सांगे तैसें चि नभग देवासि,

१. ब्रह्मदेव. २. गृहा. ३. बळरामाला. ४. गदा धारण करणाऱ्यांमध्ये जे गुरु
त्यांमध्ये हि श्रेष्ठ. ५. सर्वथैव. ६. वैरी. ७. विश्वेदेवांचां सूक्तें त्यांना पढीव.
८. यज्ञांतील अवशिष्ट. ९. तुळसीदल-पंत. १०. रुद्र. ११. वसतिस्थान. १२.
त्रासयुक्त. १३. रुद्राला.

- सत्यें प्रसन्न होउनि तें स्वधन हि निजपदीं हि दे वास. ५७
- भ गवत्प्रसादभाजन नभग, तथाच्या कुळांत हरिदास
नृप अंबरीष होता तो बहुमत फार हरिस औरिदास. ५८
- ग लिताभिमान तो नृप वर्षभरि द्वादशत्रितासि धरी,
दे षष्टिकोटि विधिनें गोदानें, सांग तें सुकर्म करी. ५९
- वै षांतीं उद्यापन करुनि सविधि पारणा करूं लागे,
तां दुर्वासा मुनि ये, 'अशन क्रिजे' हा चि वर तथा मागे. ६०
- ते णें स्नानीं केला बहु उशिर, द्वादशी उरे थोडी,
जळपारण करि, तां ये मुनि, कोपे, भूप कर तथा जोडी. ६१
- वा डेव तो व्यर्थ करि क्रोध, नृपवधार्थ मग जटा तोडी,
कुंल्या निर्मीं, तीतें नृपरक्षक विष्णुचक्र तें झोडी. ६२
- सु प्रथमदर्शन तयामागें लागे, पळे मुनि त्रासें,
त्राणार्थ तो विधिकडे शंभुकडे जाय, दाटला श्वासें. ६३
- दे ती अभय न कोणी, मग गेला हरिकडे, म्हणे 'रक्ष',
प्रभु हि म्हणे, 'तो चि प्रभु शरणागतरक्षणीं, न मीं, दक्ष'. ६४
- वा ताशन तो वाडव बा! तापें तापला, बहु भ्रमला,
गमला दीन पहातां त्याहुनि तो अंबरीष हि श्रमला. ६५
- य ज्ञादिसुकृतदानें विनवुनि चक्रासि साधु तो वारी,
तारी मुनिला भगवद्भक्त नृपति, कीर्ति साधुची भारी. ६६
- न मुनि मुनिवरासि मग प्रथम प्रार्थूनि जेववी हर्षे,
तो अंबरीष त्याच्या आज्ञेनें पारणें करी 'वैषे'. ६७
- मो टें चरित परि तसें तें देवें थोडक्यांत आटाविलें,

१. सत्यवादीपणानें. २. [सुदर्शन] चक्र देणान्याला (विष्णूला). ३. वषासांग. ४. कार्तिकमासीं. ५. व्रतसमाप्ति. ६. भोजन. ७. पाणी पिऊन व्रतसमाप्ति करतात ती. ८. ब्राह्मण दुर्वास. ९. राक्षसी. १०. 'सु' आहे प्रथम ज्यांत असें दर्शन=सुदर्शन. ११. अंबरीष राजा. १२. वारा हें च आहे खाच ज्याचें तो. १३. एका वर्षानें. १४. आटपलें.

कीं, सुख तश्चजनाला काय श्रीवामनें न वाटविलें ?	६८
भ गवद्विभूति मनु तो, शिके, तों होय दिव्य सुतरन तो इक्ष्वाकु, तयाचे शत सुत, ज्यांचा यशीं च बहु यत्न.	६९
ग णिले शतांत तीन, ज्येष्ठसुत विकुक्षि, निमि दुजा, तिसरा दंडकनामा, यांचें शुचि यश हासे सुधेचिया हि सरा.	७०
व चनें गुरुच्या टाकुनि इक्ष्वाकु विकुक्षिला वारि यशास, कीं, श्राद्धा आणविले मृग त्यांतिल खाय तो सुत शैशास.	७१
ते गें 'शैशाद' ऐसें झालें त्याचें प्रसिद्ध मग नाम, इक्ष्वाकुनृपामागें येउन तो आपुलें वसवि धामें.	७२
वा हन हॅरि करि तैत्सुत, वाटे तें विष्णुचें चि माणीक, होर्य 'ककुत्स्थ' 'पुरंजय' नाम तथा 'इंद्रवाह' आणीक.	७३
सु रबहुमत तदंशीं झाला नृप कुवल्याश्च तो भारी, त्या 'धुंधुमार' म्हणती कीं असुरा धुंधुनामका मारी.	७४
दे मुनिहितार्थ धुंधुश्वासाग्निस एकविस सहस्र सुत, उरले तिघे चि त्यांतुनि, झाले त्या पावकांत सर्व हुंत.	७५
वा गविले दैवें जे तीन, तयांमाजि जो दढाश्च कृती, त्याच्या वंशीं झाला युवनाश्वमहीपती शुचिप्रकृती.	७६
य त्न करुनि तो थकला, होत्या त्या भूपतीस शत भार्या, तच्छि अनपत्य वनातें गेला, आले दयालु ऋषि कार्या.	७७
न रनाथा सुत व्हाया मुनिमखसदनांत मंत्रिलें तोय होतें, हो ! तें प्याला सुतुषित युवनाश्व; भावि तें होय.	७८
मो टें पोट नृपाचें जों जों तों तों प्रजेसि भय मोटें,	

१. वसिष्ठाच्या. २. हृदयार करून. ३. सशाला. ४. ससा खाणारा. ५. गृह.
६. इंद्र. ७. त्याचा—शशादाचा—पुत्र (पुरंजय). ८. दैत्यांचें पुर जिकल्यामुळें
'पुरंजय', इंद्र वाहन झाल्यामुळें 'इंद्रवाह' व वृषभरूपी इंद्रावर बसल्यामुळें
'ककुत्स्थ' अशीं शशादाच्या मुलाचीं नावें पडलीं. ९. [उत्तंक] ऋषीच्या
हिताकरितां. १०. हवन केलेले—भस्मीभूत. ११. उपयोगीं पडले.

- दक्षिण कुक्षि विदारुनि जन्मे शिशु साधु, यश नव्हे खोटें. ७९
- भ गवान् सुरपति शिशुच्या अमृतमयी देशिनी मुखीं घाली,
अंगुलि चुरुचुरु चोंखी, तत्पानें तत्क्षुधातुषा घाली. ८०
- ग डबडुनि जों मुनि म्हणति 'कं धौस्यति?' तों चि इंद्र 'मां धौता,'
ऐसें प्रकटुनि वदला म्हणुनि म्हणति त्या नृपासि 'मांधाता'. ८१
- व र सुरमुनिवर्यसभा त्या युवनाश्वासि वांचवीसा वी,
आपण चि माय बाप हि पूजी तो भूप पांचवी सावी. ८२
- ते जें त्याच्या झाले त्रस्त दंशमुखादि दस्यु कीं धांम
अद्भुत यास्तव शक्रे 'त्रसदस्यु' असें हि ठेविलें नाम. ८३
- वा हत होते सप्तद्वीपस्थित लोक जे तदाज्ञा ते
त्या चक्रवर्तिला 'जगदीश' असें वर्णिते तदा ज्ञाते. ८४
- सु त त्याचे गुणनिधि पुरुकुत्स तथा अंबरीष मुचुकुंद,
या त्वजुनि पर कविस तारि अळिस हि नलिनापरीस रचु कुंद. ८५
- दे वी तशा चि होत्या मांधात्याला शतार्ध ज्या कन्या,
एका श्रीसौभरितें, रूपासि भुलोनि, वरिति त्या धन्या. ८६
- वा टे स्वसम समर्थ न कोणही च असें पदभ्रमांधा त्या,
बहुत चि लाजवि सौभरिमुनिचें वैभव अदभ्र मांधात्या. ८७
- य श हरिचें गाडनि तो सौभरि, होडनि विरक्त, तनु सोडी,
गोडी खरी हरिगुणीं कैची विषयांत ती? मृषा थोडी. ८८
- न मांची देणारी निजभगिनी 'नर्मदा,' तितें आते
पुरुकुत्साला देडनि, आर्जविति फार सर्वदा त्या ते. ८९
- मो हुनि फणिवरवचनें गंधर्ववधार्थ नर्मदा त्यातें,

१. उजवी. २. तर्जनी. ३. कोणाला पिईल ? ४. मला पिणारा. ५. रावण
आदिकरून. ६. दुष्ट. ७. तेज. ८. दस्यु (दुष्ट) ज्याला भितात असा. ९. कुंदपुष्प.
१०. पतत्रामक ऋषीला. ११. [आपल्या श्रेष्ठ] पदाच्या अमानें अंध अशा-
१२. अनल्प. १३. मिथ्या. १४. नाग, सर्प. १५. सर्पश्रेष्ठाच्या भाषणानें. १६.
पुरुकुत्साला.

नेती रसातळीं, अहि देति अभयसुवर शर्मदात्यातें.	९०
भ गणीं भरूप दिसतो जो गांधिजनीत शंक्रपातित या, वंशीं त्रिशंकु सुयशा, कोण न गाईल साधु गाति तथा ?	९१
ग तिमल्पूज्यतम हरिश्रंद्र अतियशा त्रिशंकुचा तनय, सद्वैद्यें रोग तसा जेणें नाहीं उरों दिला अनय.	९२
ब हु वर्षें ज्यांकरितां जरि ही गांधिज वसिष्ठ हे शुद्ध, बुद्धख्यात तरि करिति आडीबकनाम ते महायुद्ध.	९३
ते णें नारदवचनें व्हाया संतान नवसिला वरुण, 'सुत हो, पुत्रें चि यजिन' यापरि, दे पुत्र यासि तो करुण.	९४
बा ळक रोहित होतां वरुण म्हणे, 'या सुतें मज यजावें'; नृपति म्हणे, 'निर्दशें पशु शुद्ध, अमेध्यें कसें तुज भजावें?'	९५
सु त निर्दश होतां ये, वरुण म्हणे, 'या सुतें मज यजावें'; भूप म्हणे, 'येवूं दे दंत, अमेध्यें कसें तुज भजावें?'	९६
दे येवूं दंत तथा, वरुण म्हणे, 'या सुतें मज यजावें'; राजा म्हणे, 'पडावे प्रथम, अमेध्यें कसें तुज भजावें?'	९७
वा ळाचे रद पडतां, वरुण म्हणे, 'या सुतें मज यजावें'; 'यावे पुन्हां रद' म्हणे नृपति, 'अमेध्यें कसें तुज भजावें?'	९८
य त्नें रद येतां ये, वरुण म्हणे, 'या सुतें मज यजावें'; भूप म्हणे, 'व्हावा रणदक्ष, अमेध्यें कसें तुज यजावें?'	९९
न रवर यापरि पुत्रस्त्रेहें काळासि युक्तिनें वंची,	

१. नश्वत्रसमुदायांत. २. विश्वामित्रानें [तपोबलानें स्वर्गास] नेलेला. ३. इंद्रानें [स्वर्गावरून] पाडलेला. ४. गतिमंतांत—मुक्तांत—अत्यंत पूज्य. ५. हरिश्रंद्राकारितां. ६. आडी आणि बक हीं नावें ज्यांत आहेत असें. (विश्वामित्रानें हरिश्रंद्राचें सर्वस्व हरण करून त्याला दुःख दिलें. म्हणून वसिष्ठानें आडी नांवाचा पक्षी होण्याचा शाप त्याला दिला. तेव्हां विश्वामित्रानें हि उलट वसिष्ठाला 'तूं बक हो' असा शाप दिला. पक्षिरूपानें दोषांचें पुष्कळ वर्षें युद्ध चाललें होतें). ७. [जन्मून] दहा दिवस झाले असा. ८. अशुद्धानें. ९. पहिले (दुषाचे) दांत. १०. फसवीं.

सुत निसटे, नृपतिस धरि वरुण, स्वार्थोद्यतीं दया *कंची ?	१००
मो टें उदर पित्याचें ऐकुनि रोहित पुरासि जों जाय,	
इंद्र म्हणे, ' कर तीथें, कां जासी ? वेड लागलें काय ?'	१०१
मै गवान् प्रत्यब्दीं ये वारी जनशब्द वांचवायास,	
रोहित वनीं च होता तो, लोटे अब्द पांचवा यास.	१०२
'ग त' पुढें, प्रथम 'अजी,' ज्याच्या नामीं तैयाकडे गेला,	
तन्मध्यमपुत्र विकत घेउनि वरुणार्थ गुरुपुढें ठेला.	१०३
व रूणादि सुरांसि पुरुषमेधें यजि नृप रिणें अंजी गर्त,	
पुत्र करि शुनःशेफा गाधिज, ज्यातें विकी अजीगर्त.	१०४
ते व्हां त्या नरमेधीं बहुत चि सत्कार लाहली, होतें	
परम प्रसन्न चित्तें श्रीविश्वामित्र जाहला होता.	१०५
वा रिद सुज्ञानाचा श्रीगाधिज चातकीं नृपीं वळला,	
त्याचें कारण परिसा, हरिसा सत्वे तयासि तो कळला.	१०६
सु गति हरिश्रंद्राला घडली, रोहितकुळीं पुढें झाला	
राजा बाहुक, अरिनीं निजराष्ट्रांतूनि दवडिलें त्याला.	१०७
दे ह त्यागी वृद्ध, ज्येष्टा त्याची महासती भार्या	
सहगमनोत्का और्वै गर्भवती म्हणुनि वारिली आर्या.	१०८
वीं माचारा सवती देती गर्भा गळावयास गर,	
और्ववरे तो झाला नामें, पावुनि बळा वया, 'सर्गै.'	१०९
य वन विकृतवेष सकळ केले, किति मारिले अहित सर्गें,	

१. आपला हेतु प्राप्त करून घेण्यास तयार झालेल्याच्या ठिकाणी. २. कोठली. ३. हरिश्रंद्राचें उदर जलोदररोगानें मोठें झालें आहे असें ऐकून. ४. इंद्र. ५. प्रत्येक वर्षी. ६. लोकापवाद टाळण्यास. ७. अजीगर्ताकडे. ८. बापापुढें. ९. अगदी. १०. ऋणेंकरून अधोलोक होतो-पंत. ११. पावला. १२. हवनकर्ता. १३. म्हातारा (बाहुक). १४. [मृतपती-] बरोबर गमन करण्याविषयी उत्कंठित अंजी. १५. पतत्रामक ऋषीनें. १६. दुराचरणी. १७. विषसहित. १८. विलक्षण केला आहे वेष ज्यानीं असे. * यमकसुखार्थ 'कैची' हरताडून 'कंची' केलें आहे.

या चक्रवर्तिचें यश बहु गाती खेट खैर्वटें नगरें.	११०
न गरिपु अश्व शताव्या हयमेघाचा छळें बळें चोरी, कीं, साहेना त्याला सगराच्या पुण्यकीर्तिची थोरी.	१११
मो घ न व्हावा केला संकल्प, म्हणोनि पुत्र सगरानें आज्ञापिले हयास्तव शोधित एकीकडून नग रानें.	११२
भ रले भरीं सुमतिचे सुत साठ सहस्र भूमिला खणिती, तो हा सागर झाला, बलशाली दृष्टे ते श्रम न गणिती.	११३
ग तें चहुंकडे केले गेले शोधित धरुनि ईशानी, त्याीनकट हय पहाती, गावें ज्या श्रीमुनीस ईशानी.	११४
ख ळमत्त सगरसुत ते लंघित मानूनि चोर कपिलातें, न गमे अलंघ्य चळदलनग दैवत जरि हि थोर कपिला तें.	११५
ते खळ षष्टिसहस्र हि जगदीश्वरलंघनात्मदोषानें, भस्म क्षणांत जाले, न च भगवत्कपिलविष्णुरोषानें.	११६
वा जी शोघायाला पाठविला अंशुमान्नृपें सगरें, ज्याचा गुरु असमंजस आठविला 'हाय!' म्हणुनि त्या नगरें.	११७
सु त असमंजस सगरप्रभुचा जो संग युक्तिनें उडवी, कीं, पौरिबाळकांतें नेउनि सरयूत खेळतां बुडवी.	११८
दे त्यासि निरोप पिता कीं, करितो जेंवि घात ^१ कीनाश, जावू स्वैर, न दावू मुख, पावो पौरघातकी नाश.	११९
वी ^२ रिगृहीं श्रीसरयूधत्रीस कथुनि मुदित राखविले, ते पुर सोडुनि जातां स्नात अळंकृत कुमार दाखविले.	१२०
य मसा आर्धी दारुण, मग गमला मायबापसा लोकीं, तो अंशुमान् त्याचा सुत सगरातें बुडों न दे शोकीं.	१२१

१. लहान खेडी. २. पर्वताच्या पायथ्याजवळचीं खेडी. ३. गर्विष्ठ. ४. खळगे.
५. ईशानी दिशा. ६. त्या (कपिल ऋषी-) जवळ. ७. पिंपळाचें झाड. ८.
बानराला. ९. बाप. १०. नागरिकांच्या मुलांला. ११. यम. १२. जलानें वेष्टि-
लेल्या घरांत. १३. दाईला. * सुमति ही सगराची कनिष्ठ पत्नी होय.

- न गरांतूनि निघुनि हय शोधित जावूनि पाहुनि तयातें,
कपिलातें नमुनि स्तवि, करि जेणें प्रभुसि ये बहु दया तें. १२२
- मो रासि घन तसा त्या निववी श्रीकपिलहारि, म्हणे, 'हरि घे,
हे दग्ध पितर तारिल गंगोदक, इतर गुरुभैरीं न रिघे.' १२३
- भ गवंतातें वंदुनि दे हय नेवूनि सगर राज्याला,
कैतुशेष समाप्त करी, बहु सुखवी अंशुमान् स्वर्जाज्याला. १२४
- ग ति बरवी और्वीसैं ज्ञानें तो सगर पावला आजा,
जैसा तसां चि झाला त्यामागें साधु अंशुमान् राजा. १२५
- व सुधेवरि गंगेतें आणाया तप करुनि तो मेला,
तत्सुत दिलीप नृप ही त्यास्तव तत्सुत भगीरथ हि गेला. १२६
- ते श्रीगंगा भेटे, जीचा सद्वृत्ति जनां कथासव दे,
'वेगंधर कोण? कोठें क्षाळूं अघ?' हें भगीरथास वदे. १२७
- 'व्या मादिदेव वेगा धारिल,' भगीरथ म्हणे, 'अघ हि गंगे!
हरितिल हरिजन, त्यांचें हृदयस्थमुकुंदचित्तनें भंगे.' १२८
- सु रमणितें आराधी, धरि तीच्या तो हि देव वेगातें,
गंगा सगरसुतातें पद दे, कोणहां न देववे गा! तें. १२९
- दे वी भगीरथाची कन्या 'भागीरथी' असें म्हणते
गंगाप्रसादभाजन होती, स्मरती तिला क्षणक्षण ते. १३०
- घा सवमान्यभगीरथवंशीं सौदास मित्रसह भारी,
मृगयेसि वनीं गेला, तेथें एका निशाचरा मारी. १३१
- य लें सौदासगृहीं तदनुर्जि राहे करुनि सूदपणें
सेवेसि जपे, वाढी अर्घी उष्ण चि भरुनि मूद पण. १३२

१. घोडा. २. मोठ्या बोजाच्या कामांत. ३. राहिलेला यज्ञ. ४. सगराला.
५. और्वनामक गुरुपासून मिळालेल्या. ६. कथारस. ७. [स्वर्गांतून भूमीवर
पडणारा माझा] वेग धारण करणारा. ८. महादेव. ९. त्यांचें [अघ]. १०. हीं
दोन्हीं एकाचीं च नांवे होत. ११. त्या राक्षसाचा धाकटा भाऊ. १२. स्वयंपाकी-
पणा. १३. आताचा मूद.

न	रमांस वसिष्ठाळा वाढी, तें त्यासि समजलें पाप;	
	न करुनि विचार 'राक्षस हो' ऐसा मुनि नृपासि दे शाप.	१३३
	'मोटा प्रमाद, राक्षसकृत हें, हा मज चि शब्द वा! राहो,'	
	'स्वल्पसमय शाप' म्हणे गुरुराज, 'पलाश अब्द बारा हो.'	१३४
	'भस्म गुरुसि करिन' म्हणुनि त्या सौदासें हि घेतलें तोय,	
	स्त्री वारी, स्वपदीं घे, राक्षस 'कल्माषपाद' तो होय.	१३५
ग	भीधानैद्वत ऋषिसुत तो राक्षसपणांत धरि खाया,	
	तत्पत्नी बहु विनवी निजपतिदानें वनांत हरिखाया.	१३६
व	चनें करुणें न गणी, व्याघ्र मृगा तेंचि खाय त्या पापी;	
	'गर्भाधानीं मरसिल तूं हि' असें त्यासि ती सती शापी.	१३७
ते	णें अनपत्य नृपति, तत्प्रार्थित गुरु वसिष्ठ सुतपा 'हो,	
	मदयंती गर्भवती शीघ्र' म्हणे, 'कल्मषांघ्रि सुत पाहो'.	१३८
वा	ढुनि उदरीं तीच्या होता तो गर्भ सप्तमित अब्द,	
	तदुदर उंपलें ताडी गुरु, लागों दे न निजयशा शब्द.	१३९
सु	त मदयंतीचा तो अश्मकनामा, तदीय तनयातें	
	'नारीकवच' असें किति म्हणती 'मूलक' असें हि जन यातें.	१४०
दे	हीवसान तोंवरि, देवांचें दो घडींत निजकार्य,	
	हरिचितन करुनि तरे तो नृप खट्वांग या कुलीं आर्य.	१४१
बा!	या खट्वांगाचा जो सुत तो 'दीर्घबाहु'नामा गा!	

१. थोडा आहे अवाधि ज्याचा असा. २. मदयंतीनामक पत्नी. ३. मैथुनासक्त. ४. हर्षाया. ५. कल्माषपाद. ६. सप्तावधि वर्षें. ७. दगडानें. ८. परशुरामानें पृथ्वी निःक्षत्रिय करण्याची प्रतिज्ञा केली तेव्हां स्त्रियांनीं वेदून याला वांचविलें म्हणून, यास, नारी आहेत कवच ज्याला असें सार्थ 'नारीकवच' नांव पडलें. ९. याच्याचमुळे पुनः क्षत्रिय अस्तित्वांत आले म्हणून 'मूलक'. १०. दैत्यनाश केल्यामुळे देव प्रसन्न झाले व वर इच्छिण्यास त्यांनीं खट्वांगाला सांगितलें; राजानें 'आयुष्य कितो राहिलें' असें विचारलें तेव्हां, 'एक मुहूर्त च उरला आहे' असें सांगण्यांत आलें. तेवढ्यांत खट्वांगानें हरिचितन करून स्वतःला तारिलें.

- त्याचा हि रघु, म्हणे जो, 'द्विज हो! धन काय? बाहुना मागा'. १४२
- य श कवि गाती ज्याचें तो रघुसुत अज, त्यासि सुत झाला
श्रीदशरथ नृप, ज्याच्या पोटा श्रीरामचंद्र हरि आला. १४३
- न यनाभिरामरूप श्रीराम तसा चि लक्ष्मण व्यक्त,
भरत हि शत्रुघ्न हि हे एक, परि ज्येष्ठबंधुचे भक्त. १४४
- मो टा प्रताप गाधिजमखेरक्षण गौतैमांगनोद्धार,
हरचार्षभंग जेणें बळशाली भूप गांजिले फार. १४५
- भ क्ता सीता लक्ष्मी जनकसुता तेंत्करग्रह, प्राज्य
मद रामार्चा हरिला, त्यजिलें पितृसत्यरक्षणां राज्य. १४६
- ग मनागमना अडचण शूर्पणखाप्राणवायुची वारी,
खरदूषणादि देवासह्य चतुर्दश सहस्र खळ मारी. १४७
- व सुधावत्साविरहीं रडुनि स्त्रीपरजनासि वेडावी,
शबरीस बरी गति दे, तनुबेडी ईश्वरें चि फेडावी. १४८
- ते जस्वी ही मथिला मित्रसुकुंठप्रियार्थ तो वाळी,
ज्याच्या पायांसि मुकुटमणिदीपाहीं अंराति ओवाळी. १४९
- वा नरसेना मिळडनि सीतेचा प्रथम आणवी शोध,
मग दक्षिणवारिधिचें रोधी निजबळपयोधिनें रोधें. १५०
- सु मनाप्रति मधुप तसा निजचरणाप्रति निघोनि आला जो,
अरिबंधुस ही पद दे, राम म्हणे, 'पंक्तिनुई या लाजो'. १५१

१. ज्यावर माझे क्षत्रियत्व अर्थात् पराक्रम अवलंबून आहे त्या बाहुना हि मागा. २. विश्वामित्राच्या यज्ञाचें रक्षण. ३. अहिल्योद्धार. ४. शिवधनुष्याचा भंग. ५. तिचें पाणिग्रहण. ६. परशुरामाचा. ७. पित्याचें-दशरथाचें-(कैकेयीला दिलेल्या वचनाचें) सत्यत्व रक्षण करण्दाकरतां. ८. शूर्पणखेच्या प्राणवायुची वेण्याजाण्याला-श्वासोच्छ्वासांला-अडचण नाक [कापून] निवारण करी. ९. सीतेच्या विरहांत. १०. खैणजनाला. ११. मित्र जो सुग्रीव त्याच्या हितार्थ. १२. शत्रु. १३. आपल्या सेनासमुद्रानें. १४. तीर. १५. [लंकेचें] राज्यपद. १६. दशमुख, रावण.

- दे प्रथम मान, न वळे जलधी, मग हो न राम कां परसा?
क्षोभे प्रभु; सागर किति ? पावे सर्वसहा हि कांप रसा. १५२
- वा रिधि रूपी भेटे, प्रार्थी रघुनायका, 'यश तगावें'.
करिता लक्ष हि गावें, फार नवल, सेतु काय शत गावें ? १५३
- य म जीकडे न पाहे कैपिनीं ती राम कांपवी लंका,
गट गट घंटकर्ण गिळी, त्याची कोणही धरी च ना शंका. १५४
- नै गतरुधर कपि, नानायुधधर राक्षस तशांचिया कोटी
मरती घडींत शतशा; संग्रामख्याति ती जर्गी मोटी. १५५
- मो हाया बहु माया करिति दशमुखादि मत्त मायावी,
भस्म चि व्हावी ती जी भंगाया राजसत्तमा यावी ! १५६
- भ स्म प्रभुनें केला सानुज सात्मज ससैन्य अहित रणीं,
प्रभु चि परांचा करिती भेकतमांचा न नाश अहितरणीं. १५७
- ग रुडें अहि, सिंहें गज मर्दावे, सिंह जेंवि शरभानें,
प्रभुनें राक्षस तैसे, हरिति परांचीं पळांत शर भानें. १५८
- व ह्रींति शिरुनि कळवी शुचिता उचिता पतिव्रता पतिला,
प्रियविरह चि दे दुःसह तिळ हि दहन तो न तीत्र ताप तिला. १५९
- ते थुनि पुष्पकयानीं बसुनि विभीषणसुकंठसह तूर्ण
आला साकेताला भरतमनोरथ करावया पूर्ण. १६०
- वीं णी श्रीस सुखास प्रभुराज्यांत प्रजेसि लव नाहीं,
भवनाहीं स्वर्ग दिला स्मरुं नंदन ही तसेंच न वनाहीं. १६१
- सु जांची मर्यादा किति सांगों ? भी जडीं हि परिटा कीं,
अव लावी, राम म्हणे, 'सौमित्रे ! हे सती च, परि टाकीं'. १६२
- दे वी कुश लव दोघे वाल्मीक्याश्रमपदीं सुत प्रसवे,
दोघे दोघे चि तिघां, सोडुनि रामासि पळ तींयां नसवे. १६३

१. मूर्तिमान्. २. योजनें. ३. वानरांकडून. ४. कुंभकर्ण. ५. पर्वत व झाडें.
धरणारे. ६. रामाला. ७. बेडुकरूप काळोखांचा. ८. सर्परूप सूर्य. ९. अयोध्येला
१०. कर्मताई. ११. अढाप्याला. १२. लक्ष्मण, भरत व शत्रुघ्न यांला.

- वा ल्मीकिगीत सेविल कोणी श्रीरामचरित जारि लव ही,
तारि यमधर्म तयाचें कर्म पहाया करीं न धरिल वही. १६४
- य श बहु हें, वैकुंठा गेला पौरां हि सकट कवि मानी,
येतां साकेताप्रति राम बसे जेंवि सकटक विमानीं. १६५
- न व राज्यें आठांचीं, कुश वंशकर प्रसिद्ध सैन्महित,
ज्याच्या सत्संततिच्या गानें श्रवणें हि होय जन्महित. १६६
- मो टा ^३ निमि ही सत्रीं ऋत्विग्भावे वेंरी वसिष्ठातें,
'शक्रमख करुनि येतों, तों थांब', म्हणोनि जाय शिष्टातें. १६७
- भ रवसियाचें न किमपि, काळापासुनि न कोण संत्रास ?
अन्य मुनि प्रार्थुनि तो निमिराजा चालवी स्वसंत्रास. १६८
- ग णुनि खळ मुनि म्हणे, " जन करुनि गुरुमहत्त्वहानि मेला, हें
उमजो, तव देह पडो, शाप म्हणायासि ' हा ! निमे ! ' लाहें. " १६९
- व मला शापविष निमि हि, दोघांचे देह पावले पतन;
कुंभीं वसिष्ठ उपजे, ऋषि निमिदेहासि ठेविती जतन. १७०
- ते ऋषि सुर सत्रांतीं आले जे त्यासि म्हणति, ' हानि 'मितें
अथें झाली, उठवा, तुमचें फेडील रीण हा निमि तें. ' १७१
- वा सवमुख सुर म्हणती ' बहु उत्तम ', तों चि निमि म्हणे, ' मजला
देहासीं योग नको, ज्ञाता यातें त्यजावया सजला. ' १७२
- सु र देती त्या निमिला प्राण्यांच्या लोचनांत थारा हो !
तद्देह मथुनि केला सुत, कीं न अराजकव्यथा राहो. १७३
- दे वानी ' मिथिल ' ' जनक ' ' वैदेह ' असीं दिलीं तया नावें,
याच्या वंशींचे नृप जे त्यां गेहीं च मुक्त मानावें. १७४
- वी ट मखाचा करितां श्रीसीता सांपडे जया कन्या,

१. राम, लक्ष्मण, भरत व शत्रुघ्न यांच्या आठ मुलांचीं. २. साधूनीं स्तुत.
३. इक्ष्वाकूचा मुलगा. ४. प्रार्थी. ५. त्रासयुक्त. ६. कुलगुरूच्या मोठेपणाचा
नाश. ७. अल्प कारणानें. ८. ज्या राष्ट्रांत राजाचा अभाव आहे असें विद्म. ९.
वरांत (अरण्याचा बगैरे आश्रय न करतां च). १०. मंडप.

	‘सीरध्वज जनक’ असें म्हणती वंशज्ञ जन तथा धन्या.	१७५
य	श अत्युत्तम यांचें योगेश्वर याज्ञवल्क्यसन्मुनिं समुपासुनि केलें जें आत्मविचारैकार्यं जन्मुनि तें.	१७६
नै	लिननयननाभिनलिनभव तत्सुत जो महर्षि अत्रि तथा नेत्रापासुनि झाला सोमै अमृतमूर्ति मत जगन्नितया.	१७७
मो	टा मद होय तथा, कीं, केला राजसूय नक्षत्रें, ब्राह्मण ओषधि यांचा पति हा नमिजेल केंवि न क्षत्रें ?	१७८
भ	व्यगुणा गुरुभार्या तारा नेली बळें चि सोमानें, गुरु मागे, बहुवार प्रार्थी जन्हि तन्हि न दे चि तो मानें.	१७९
ग	जवाह, च्छात्र म्हणुनि रुद्र मिळे गुरुसि गुरुसुतसेहें, संग्राम तारकामय यांत गळालीं असंख्य बा ! देहें.	१८०
व	नतनुकडे कवि मिळे गुरुच्या द्वेषामुळें असुरसहित, कीं, देवारीस तसा गमला सोमास ही असुरस हित.	१८१
ते	व्हां हें वृत्त कथी विधिला भेटोनि अंगिरां आंगें, विनउनि म्हणे, ‘प्रभो ! त्या सोमाला धर्म तूं तरी सांगें.’	१८२
वा	रिजभव सोमातें धिक्कारुनि गुरुसि दे स्वयें तारा, ‘अहिताहित गर्भ कसा वाहसि होवूनि आमुची दारा ?’	१८३
सु	रगुरु असें म्हणे, तो पाठीस चि लागला, तिणें ‘गर्भ दुःप्रज्ञे ! त्यज’ म्हणतां, त्यजिला तो हातचा जसा दर्भ.	१८४
दे	वांचा गुरु पाहे, ‘कनकनिभ कुमार’ मग म्हणे ‘माजा,’ ‘जा जा ! तुझा कसा हा ?’ तो विप्रांचां असें म्हणे रीजा.	१८५
	‘बा ई ! हा कोणाचा ?’ ऐसें पुसती ऋषी, न ती सांगे;	

१. चांगली पूजा करून. २. ब्रह्मदेव. ३. चंद्र. ४. क्षत्रियानें. ५. बृहस्पतीची वायको. ६. इंद्र. ७. गुरुच्या (अंगिरसाच्या) पुत्राच्या (बृहस्पतीच्या) मित्रत्वानें. ८. जलमय आहे तनु ज्याची अशाकडे (चंद्राकडे). ९. बृहस्पतिपिता. १०. स्वतां. ११. शत्रूनें (चंद्रानें) (आहित) ठेविलला. १२. दुबुद्धे ! १३. सोन्यासारखा. १४. चंद्र.

- पुत्र म्हणे, 'दुर्वृत्ते! मौन कशाला? न सांगसी कां गे?' १८९
- य हें द्रुहिणें तिस पुसे, सांत्वुनि, घाल्नि शपथ सोमाचा,
हळु च म्हणे, 'मामाजी! पुसतां तारि सत्य तनय सोमाचा.' १९०
- न क्षत्रेशें नेला लावण्याद्गतसुधासर कुमार,
विधि त्यासि म्हणे, 'पाहुनि तुज मागें बा बुधा! सरकु मार.' १९१
- मो दितमानस केला सोम बुधें, यास ती इला लाहे,
तेव्हां पुरुरवा सुत सन्मणि पुण्यधिनें भिलाला हे. १९२
- भ रला पुरुरवा तो हृदयीं देवर्षिगीतगुणपानें;
उर्वशी म्हणे, 'भजावें त्या अविमुक्तासि या स्वकुणपानें'. १९३
- ग रसा जाचित होता जो मित्रावरुणशाप तो च हित
वाटे, ती वीज घना या वरि, देवांत पद जिचें महित. १९४
- व सुधापति बहुमानी, रोमांचित होय दर्शनें तीच्या,
सर्वोत्कृष्टत्वाप्रति संगें देऊनि हर्ष नेतीर्च्या. १९५
- ते उर्वशी म्हणे, 'मीं सेविन घृतमात्र, उरेंणक प्रीण,
सुरतीं च नम्रदर्शन, या सैमयाचें करीं परित्राण.' १९६
- वा हुनि आण म्हणे 'हें मान्य मला' तो पुरुरवा भूप,
मुलवी तीचें ल्याला अद्भुत त्याचें हि तें तिला रूप. १९७
- सु रतसुख उर्वशी दे राज्या बहुत चि सुरूप हा तीतें,
लक्ष्मीशध्यानार्थी सुमितुन सन्मुनि गुरू पहाती तें. १९८
- दे वेश म्हणे, 'नाहीं श्री, नसतां उर्वशी सुरसभेला,
सुरदृष्टिमक्षिकांला दावा गंधर्व हो! सुरस भेली.' १९९
- वा सववचनें चोरिति रात्रौ गंधर्व त्या उरेंणकांतें,

१. बुध. २. ब्रह्मदेव. ३. पार्वतीश जो शिव त्याचा. ४. ब्रह्मदेव चंद्राचा आज्ञा म्हणून तारेचा आज्ञेसारखा. सासल्याला 'मामा' म्हणण्याचा प्रथात आहे. ५. मागें म्हो. ६. मदन. ७. पुण्यसंपत्तीनें. ८. मूळ पाठ-भरिला. ९. स्वशरीरानें. १०. नेणारीच्या. ११. [माझे दोन] बकरे. १२. प्रतिज्ञेचें. १३. विष्णुध्यान हा अर्थ ज्यांचा ते. १४. गुळाची डेप. १५. मेंढ्यांला.

	ती 'क्रीबं' म्हणे राज्या, देवीवच आणिना स्फुरण कांतें?	१९७
य	ष्टि तसी खडलता वे, धांवे, न गाणि अंधकारा, ते मेघ त्यजिती, पळती, म्हणती, 'फळलासि अंधकाराते!'	१९८
न	अ चि गेला होता आवेशें सोडवूनि ते उरण, आला समीप जां, तों झालें सहसा तडिल्लतास्फुरण.	१९९
मो	हुनि देवी जांतां, राजा उन्मत्तसा बहु अमला, पाहे मग तीस कुरुक्षेत्रीं सुसरस्वतीतटीं श्रमला.	२००
भ	जुनि पुन्हा हि भजाया प्रार्थीं प्रेमें तयासि ती देवी, स्त्रीहृदय उग्र कळवी, परि तो नृप तीवरी च मन ठेवी.	२०१
ग	भंवती हें कळवी, भेटे तेथें चि ती पुन्हां वर्षें, नृप पुरात्र तीसीं क्रीडे पहिला जसा तसा हर्षें.	२०२
व	सला त्या देवीच्या लोकीं, स्फुरल्या मनीं त्रयी विधिनें आराधुनियां हरितें, केला पूर्णच्छ तो दयानिधिनें.	२०३
ते	उर्वशीतनूद्भव सा त्यांत ज्येष्ठ पुत्र तो आयु हा युद्धीं अहितांतें मेघ करुनि जाहला स्वयें वायु.	२०४
वा	रिधिला घटज तसा गंगेला जो महातपा प्याला, जड्हुकुळीं या यद्यश कर दे जातां वहात पाप्याला.	२०५
सु	रसा सुगुण धरापति या चि कुळीं तो कुशांबसुत गाधी, याची कन्या नामें 'सत्यवती' तिस ऋचीक मुनि साधी.	२०६
'दे'	म्हणतां गाधि म्हणे, 'पंक्तिशत श्यामकर्ण दे वाजी,' हयदक्षिणा वरुण दे, सुखहेतु ऋचीकभूमिदेवा जी.	२०७
वा	जिसहस्र समर्पुनि दाउनि सामर्थ्य वारिला औंधी, सत्पात्रीं कन्यार्पण करउनि दाटूनि तारिला गाधी.	२०८
य	मिवयां त्या विनवी त्याची भार्या सुबुद्धि सत्यवती,	

१. नपुंसक. २. शंकरा! ३. विजेचा चकचकाट. ४. निघून गेली असता.
५. कर्मबोधक वेदत्रय. ६. एक हजार. ७. मानसिक चिंता. ८. जवरीनें. ९.
तपस्व्यांमध्ये श्रेष्ठ अशाला.

- तैसी च तिची माता आपण व्हायास साध्वपत्यवती. २०९
- न विफल व्हाया प्रार्थित दोर्धीचें कल्पपूर्व तो तैरु तें
भगवान् सिद्ध करि उभयमंत्राहीं कार्यसाधका चरुतें. २१०
- मो हें माता कन्याचरुभागामाजि अधिक गुण लक्षी,
निजचरु सुंतेसि देउनि मागुनि घेउनि तदीय चरु भक्षी. २११
- भ क्षितचरुचा व्यत्यय समजुनि भगवान् म्हणे, 'प्रिये! घोर
तुज सुत होइल, त्या तव मातेला साधु सत्तपा थोर.' २१२
- ग डबडुनि म्हणे, 'प्रभुजी! मजला तों घोर सुत नसो, फिरवा,
जिरवा पोटीं माझा अपराध, स्वाद्भुतक्षमा मिरवा.' २१३
- व दला मुनि, "सत्यवति! प्रार्थिसि 'चुकल्यें च' परि न कोपावें,
पौत्र तरि तसा होइल, 'घोर तनय' म्हणसि जरि 'नको, पावें.'" २१४
- ते जस्वी सत्यवतीसुत जमदग्नि प्रसिद्ध तो, आर्या
रेणुनृपाची कन्या त्या मुनिची रेणुका सती भार्या. २१५
- वा डववरजमदग्निस पुत्र वसुमदादि सेवटिल राम,
ज्या 'भगवदंश' म्हणती, ज्याच्या बाहुद्वयीं अतुळ धाम. २१६
- सु त दत्त अत्रिचा जो त्या भगवंतासि भजुनि बलशाली,
अर्जुन ज्या परसेना भेद्या जसि मुद्गरासि कलशाली. २१७
- दे वासह्य दशानन ज्या वीरें नर्मदाहृदीं क्रीडा
करितां धरिला, हरिला मद, हरिला विक्रमें दिली व्रीडा. २१८
- बा हुसहस्र असे वर दुर्लभ पावे भजोनि जो दत्ता,
अतुळ प्रताप लोकीं, ज्याची सर्वत्र सारिखी सत्ता. २१९
- यै क्षेश्वरसा अर्जुन मृगयायोगें तपोवनीं जाय,
तो परमतपोनिधिचे श्रीमज्जमदग्निचे धरी पाय. २२०

१. उत्तम पुत्रवती. २. 'कल्प' आहे पूर्वी ज्याच्या असा तर (कल्पतरु). ३. [ब्राह्म व क्षात्र या] दोन मंत्रानीं. ४. शिजलेल्या भाताला. ५. कन्येला—सत्यवतीला. ६. परशुराम. ७. पराक्रम. ८. शस्त्रविशेषाला. ९. घागरींची रांग. १०. कुबेरासारखा.

- न रपतिस बळासह दे भोजन, चावें जसें अमृत शक्रे;
बळ कामधेनुचें तें जाणुनि हरिली बळें चि ती वक्रे. २२१
- मो डुनि सन्मर्यादा गेला घेवूनि अग्निहोत्रीतें,
कळतां राम न साहे, साहे जमदग्नि अग्निहोत्री तें. २२२
- भ गवान् राम पैरश्वधकामुकधर सिंहसा उसळला हो!,
अर्जुन काय? म्हणेना ज्ञाता, 'जय पविपुढें मुसळ लाहो.' २२३
- ग रुढें जसा महोरग परवीरांसकट तो खपविला हो!
जाणों राम म्हणे, 'खलबलदलनें प्रकट तोख पविला हो.' २२४
- घ धिल्या एके रामें सतरा अक्षौहिणी चमू क्रोधें,
कदन सहस्रभुजाचें केलें द्विभुजें चि त्या महायोधें. २२५
- ते व्हां अयुत तदात्मैज गेले माँहिष्मतीस सोडून,
गिरि करुनि परशिरांचा ये, वेउनि धेनु, कीर्ति जोडून. २२६
- बाँ प म्हणें, 'अपराध स्वल्प, महादंड काय हा युक्त?
राजवध ब्रह्मवध चि, हो आधीं तीर्थसेवनें मुक्त.' २२७
- सु रधुन्यादि सुतीर्थें सेवाया एक लागला अंबद,
मग राम आश्रमा ये ताताचा चालवूनियां शब्द. २२८
- दे वनदीप्रति गेली आणाय़ा शीघ्र रेणुका तोय,
दर्शन जलक्रेलिनिरतचित्रथाचें सुरी तिला होय. २२९
- वा रि भरुनि होमसमय टळल्यावारि भीत रेणुका आली,
होय पुढें घट ठेउनि काष्ठाच्या पुतळिची खरी आली. २३०
- य मसम समर्थ दंडी शिवसा सर्वज्ञ मुनि म्हणे, 'मळली,
गंधर्वी चित्ररथीं झाली किंचित् स्पृहा तिची कळली.' २३१
- 'न गसा गुरुजन जो हा दुष्टे! त्वां आज रेणु केला मे!'

१. दुराचरणी अर्जुनानें. २. कामधेनूला. ३. परशु व चाप धरणारा. ४. महावीरानें. ५. त्याचे-अर्जुनाचे-मुलगे. ६. ही अर्जुनाची नगरी. ७. जमदग्नि. ८. गंगा आदिकरून. ९. वर्ष. १०. जलक्रीडेंत रममाण झालेल्या चित्ररथाचें. ११. मद्य (भान नाहीसें करणारें). १२. पापलित्त झाली.

- जमदग्नि म्हणे, 'मज तव असतीत्वे लाज रेणुके! लागे.' २३२
- मो व्वा क्षोभीं त्याचें रुद्राचें तेंवि दे वपु त्रास,
स्त्रिविध सांगे वसुमतप्रमुखा तो भूमिदेव पुत्रास. २३३
- भ यविकळ सकळ झाले, चळचळ कांपों चि लागले सुत ते,
असते तज्ञ, निदेशें त्या चंद्रें सर्व सिंधुसे उतेंते. २३४
- ग डबडला राम न तो, मान्या श्रुतिसी च ती तदाज्ञा त्या;
आत्यांसह मातेतें मारी, सुखवी पित्या तदा ज्ञात्या. २३५
- व धितां वचनासारिसे सुत दारै, बहु प्रसन्न मुनि होय;
अतितप्त परि निवाले त्या प्रभुचें हृदय तें, जसें तोय. २३६
- ते व्हां सत्यवर्तिसुत 'वर माग' म्हणे तया नमुनि चरण;
राम म्हणे, 'उठवावे मृत सर्व हि, यां नसो वधस्मरण.' २३७
- वा गमृतें मुनिच्या ते उठले निद्रेचिया जसे अंतीं,
जमदग्निराम यांचें अत्यद्भुत तेज वणिलें संतीं. २३८
- सु त अयुत अर्जुनाचे ते, नसतां राम आश्रमीं, आले;
रेणुसुता विनवी, तरि जमदग्निस दुष्ट मारिते झाले. २३९
- दे हातें आलिंगुनि पतिच्या, करि शोक रेणुका भारी,
उर ताडुनि 'ये रामा!' यापरि हाका महासती मारी. २४०
- वा णी कानीं शिरली जन्हि होता राम काननीं दूर,
ये धावुनि, पितृगतितें पाहुनि, करि फार शोक तो शूर. २४१
- य मसा खवळे, शवसह बंधूंच्या करुनियां अधीन रडों
उसळे, म्हणे, 'अरींचीं कापीन असीं च मीं कधीं नरडों?' २४२
- न गरींत शिरे, क्रोधें शत्रुशिरे परशु धरुनि तो कापी;
उष्ण क्षतर्ज पिशाची पिवुनि म्हणाति 'पोट भरुनि' तोका 'पी'. २४३
- मो दा प्रळय चि करि औरिमूर्ध्यांच्या भीतिदायका ढीगा,
अयुत हि मारुनि परिभवपंकांतुनि कीर्तिगाय काढी गा!. २४४

१. त्याला (जमदग्नीला) जाणणारे. २. उतास आले असते. ३. भार्या (रेणुका). ४. जमदग्नि. ५. रेणुका. ६. रक्त. ७. शत्रूंच्या डोक्यांच्या.

भ	गवान् पितृशिर जोडी आणूनि, करावया सव, धडास. हा प्रभु चि, अकरचरण हि अहि घे चि करावयास वध डास.	२४५
ग	रदहनतसा पेटे, जाणां प्रभुला म्हणे, 'उठा रगडी'. करि एकवीस वेला पृथिवी निःक्षलिया कुठारगडी.	२४६
व	धुनि खळ कुरुक्षेत्रीं रक्तें हृद नव भरी महावेशें; रामीं च वीररस बा! हा सोडुनि अन्य कां पहावे शें?	२४७
ते	जितकुठारपाणि प्रभुसा करणार अन्य न वध रणीं, यज्ञांत 'हे द्विजां दे, निर्मीं वासार्थं अन्य नव धरणी.	२४८
वा	डव झाला मग तो श्रीविश्वामित्र गाधिसुत, राया! याचें यश गाडल जो भववैतरणी सदैव सुंतरा या.	२४९
सु	त शत जे त्यांसि म्हणे, 'ज्येष्ठ शुनःशेफ बंधु मानावा'. नैकति तयांसि शापी, शेष म्हणति, 'देवरात वानावा'.	२५०
दे	वीसुत आयु तया नहुषादिक पांच पुत्र जे त्यांचे, भारी प्रताप जैसे विष्णुभुजांचे सुरारिजेत्यांचे.	२५१
वा	डववर शौनकमुनि धन्वंतरि देव नृप अलर्क रजी, ज्यांच्या कुळीं असे हे ज्यांसि म्हणावें सुरेश्वरें हि 'अजी!'	२५२
य	ति आणि ययाति असे नहुषतनुज सा, तयांत हि ययाती, मुख्य महाराज भजे श्री जी लोकाधिपांप्रति जया ती.	२५३
न	हुषतनूज ययाती याची श्रीशुक्रकन्यका भार्या, आडक ऐसी झाली प्राप्ता त्या क्षत्रियासि हे आर्या.	२५४
मो	दा दैत्येश्वर वृषपर्वा, दे शुक्र देव या नीती, तत्कन्या शर्मिष्ठा, काव्यसुती होय देवयानी ती.	२५५

१. हस्तपादहीन. २. विषाग्नासारखा. ३. परशुरामाचा मित्र. ४. पाजळलेला परशु आहे हातीं ज्याच्या असा. ५. ही पृथ्वी. ६. संसाररूप वैतरणी नदी. ७. तरून जाण्यास सुलभ अशी. ८. शुनःशेफ. ९. उर्वशी-पंत. १०. आयु-वेदाचा प्रवर्तक. ११. अहो. १२. अष्टदिक्पालांप्रत. १३. शुक्राचार्यांची मुलगी.

- भ व्यगुणा शर्मिष्ठा एका समयीं सखीसहस्रयुता,
रम्योपवनीं क्रीडे, होती तीसहचि ती हि शुक्रसुता. २५६
- गं रगल पाहुनि कन्या गडबडल्या फार पावल्या व्रीडा,
कीं त्या करीत होत्या, वखें ठेजनि तटीं, जळक्रीडा. २५७
- व ख गुरुसुतेचें ते राजसुता नेसली गडबडून,
दोघी पितृभाग्यमदें स्नेह बुडविती वृथा बडबडून. २५८
- ते कविजा तीस म्हणे, 'सिंहीतें लंघिती शिवां दासी'.
राजसुता हि म्हणे, 'कां करिसी तूं भिक्षुकी विवादासी?' २५९
- वा स हिरुनि शर्मिष्ठा गेली ढकळनि तीस अंधूतें,
बहु गुणवती शतगुणें जी आवडली पित्यास बंधूत. २६०
- सु विधि अकस्मात्तेथें आणी त्या संकटीं ययातीतें,
दे उत्तरीय, काढी धरुनि कर, करुनि तो दया, तीतें. २६१
- दे वा! तूं मद्धता' ऐसें कविजा म्हणे ययातीस,
रुचला, पुरुषोत्तमकचशापोक्ति गमे मनीं दया तीस. २६२
- वा तां ऐकुनि आला, तांत तया रडत कळविलें कीं तें;
जाय निष्ठुनि जाणों पुर रक्षाय्या दूर पळवि लेंकीतें. २६३
- य त्नें वृषपर्वा तो गुरुतें कवळुनि चरण समजावी
'मीं तुमचा चि,' कवि म्हणे, 'परि ^१हे, अपमान मरण सम, जावी.' २६४
- न मुनि तिला वृषपर्वा प्रार्थीं हिमगिरिसुतोसि वासवसा,
'विधुंच्या पांदाहीं जलनिधि तुमच्या हा उते शिवासें वसा.' २६५
- मो टा प्रताप दावी श्रीगुरुकन्या म्हणे सखेदा ते,

१. एक हजार सखीसह. २. विषकंठ (महादेव). भारतान्तर्गत व भागवतान्तर्गत शर्मिष्ठादेवयानीआख्यान ह्यांत वर्णनविरोध आहे तो जिज्ञासूनीं पंहावा. ३. कोल्हा. ४. वख. ५. विहिरीत. ६. सुदैव. ७. अंगावरचें वख. ८. पुरुषश्रेष्ठ जो कच त्याचें शापवचन. (आर्या० आदि० अ० १०।१२ पहा) ९. शुक्राचार्य. १०. ह्रीं (शर्मिष्ठा). ११. चंद्राच्या. १२. किरणानीं [पक्षीं] पायानीं. १३. कल्याणाला.

	‘यो सानुगा मजकडे द्या तुम्हि कल्पद्रुचे सखे दाते.’	२६६
भ	य तें असुरकुळाचें वाराया ती तिचे धरी पाय, सेवी सखीसहस्रासह, न म्हणे ‘श्रांत आपुला काय.’	२६७
ग	णपतिला जसि दूर्वा, तो कवि राज्यासि तेंवि ती ओपी; शर्मिष्ठेसि म्हणे, ‘जा, गाई तिकडे चि ज्या वनीं गोपी.’	२६८
व	सुधापतिस कवि म्हणे, ‘तेल्पीं ईतें कधीं न बसवावें, हें मद्रचन ययाते! स्वमनीं त्वां जागरूक वसवावें.’	२६९
ते	शर्मिष्ठा गुरुजापुत्र विलोकूनि बहु मनीं रडली, स्वसखीपति म्हणुनि गळां पुकांतीं त्या ययातिच्या पडली.	२७०
बा	ळक यदु तुर्वसु हे दोघे गुणासिंधु देवयानीचे, द्रुह्यु अनु पूरु तीचे ज्यां भुलले साधु देव यांनींचे.	२७१
सु	णगुण निघतां चि, नृपा! त्या शर्मिष्ठाययातिसंगाची, जाय जनकसदना ती, अनिवार्या होय जेंवि गंगा ची.	२७२
‘दे	वि! क्षमस्व’ ऐसें प्रार्थीं जरि ही चुरी पद ययाती, न करि प्रसादभाजन करुनि हृदय आपुलें सदय, यां ती.	२७३
‘बां	लिश! विशतु जरा त्वां’ ऐसें कोपुनि वदे अविनयातें, कन्येतें चि प्रेमें बहु मानी तिळ हि तो कवि न यातें.	२७४
यं	दुतात म्हणे, ‘ईची सेवनवांछा असे चि अद्यापी. अमृत पुरे कां वाटो? व्यसनी भुलतो तथापि मद्या पी.’	२७५
न	रपतिस कवि म्हणे, ‘तुज वयं देइल जो सुखें तनुज राहो, त्यावरुनि काळ कांहीं दूर तुझी त्यजुनि हे तनु जरा हो.’	२७६
मो	हें न करिति चेंवघे, पूरु पितृप्रिय करी वयोदानें, तेणें तृप्त पिता तो केला, चातक जसा पयोदानें.	२७७

१. सखीजनांसहवर्तमान अशा. २. शय्येवर. ३. शर्मिष्ठेला. ४. देवयानीचे मुलगे. ५. विमानांचे. ६. गुणगूण. ७. कृपापात्र. ८. ययाताला. ९. मूर्खा! वृद्धत्व तुजप्रत प्रवेशो (येवो). १०. ययाति. ११. तारुण्य. १२. मार्गे २७१ वी गीति पहा.

- भ जुनि प्रियविषयातें बहुशतवर्षें हि नृप न तो धाला,
‘विषयत्यागीं च असे सुख,’ ऐशा पात्र होय बोधाला. २७८
- ग मन विरागें करितां, सांगे तो कविसुतेसि बस्तकथा,
भुलवी माया, वेदया जेंवि म्हणुनि नाचऊनि हस्तक थां. २७९
- व य देउनि निजपद दे पूरुसुता, दिधालि ते जरा ज्याला.
तदधीन यदुमुखाग्रज, त्या ये ऐसैं चि तेज राज्याला. २८०
- ते जस्वी पूरुकुळीं राजा दुष्यंत तो करी मृगया,
कण्वाश्रमांत घेउनि गोला बहु लोभवृनियां मृग या. २८१
- बाँ ला कॅण्वाश्रमपदभूषा सुमुखी शकुंतला पाहे,
‘मन जाय’ म्हणे राजा ‘बहुधा हे राजकन्यका आहे.’ २८२
- सु मुखी पुसतां सांगे, ‘मीं गाधिजमेनकासमागमजा.’
भूप म्हणे, ‘सुमुखि! तेंरि च रुचलिस माझ्या मना, नसे भ्रम ज्या. २८३
- दे हाचें दान मला दे, आहें पात्र मीं, स्वयें करिती
स्वहित क्षत्रियकन्या, अनुरूप वर स्वयंवरा वरिती.’ २८४
- वा क्यातें अनुसरली, वरिली गांधर्वनामकें विधिनें,
योगें त्यां हर्ष जसा अधनजना प्राप्त जाहल्या निधिनें. २८५
- श पूरुच्या कुळाचें वाढाया धरि शकुंतला गर्भा,
राजा स्वपुरा गोला, कण्व जपे तत्सुता जसा दर्भा. २८६
- न वल चि तेज तयाचें, कीं बांधी करिहरींस तो दमुनी,
‘सर्वदमन’ त्या म्हणती, पावुनि तद्विक्रमें प्रमोद मुनी. २८७
- मों ह त्यजुनि पतिकडे कण्वानें गौरवूनि पाठविली,
‘तूं कोण?’ म्हणे राजा, जरि ती शतदा मनांत पाठविली. २८८
- ‘भ रत’ असें नाम पडे, कीं त्या गगनीं असी उठे वाणी,
‘भरण करीं स्वसुताचें, न च अवमानीं शकुंतला राणी.’ २८९

१. बोकडाची कथा. २. ‘था’ म्हणणें—तोम्, नोम, तराणा इत्यादि सताल म्हणणें. ३. मुलगी. ४. कण्वाश्रमस्थानाला भूषण अशी. ५. तूं क्षत्रियकन्या आहेस म्हणून च, असा भावार्थ.

- ग गनोक्तिभ्रवणं चि प्रत्यय आला जनासि, मग तीतें
स्वीकारी, त्या भरता वृद्धपर्णी दे नृपाळ जगतीतें. २९०
- वं सुधेला भरत, तसे बहुधा रुचले न अन्य ते तीस,
करि हयमेध शैतावारि अद्भुत तो परम धन्य तेत्तीस. २९१
- ते णं दिधल्या गाई, त्यांच्या ब्राह्मण सहस्र बैद्रातें
वांटुनि घेती, गेला मद दात्यांचा समस्त तैद्रातें. २९२
- वां रण कनकविभूषित वर दे विप्रांसि लक्ष चवदा हो!,
दानीं ज्ञानीं शुद्धीं युद्धीं भरतासि दक्ष च वदा, हो!. २९३
- सु यशा भरतसुत वितथ तद्वंशीं रंतिदेव तो करुण,
भूतदयेतें झाला वश, तरुणीतें नृपा! जसा तरुण. २९४
- दे जें अन्न मिळे तें अन्नार्थिप्राणियांसि सारें च,
उतरी वैराग्यबळें पडरींचा तो दिसादिसा रेंच. २९५
- वा रि हि पीतां, नाहीं अन्न म्हणुनि नमुनि पुंलकसा दे ही,
राबवि अर्थिजनाच्या भंजनांत गृहीतशुल्कसा देहा. २९६
- य चापि अठेचाळिस दिवस उपोषित कुटुंबसह होता,
क्षुधिता दे चि मुखींचि, देतो कळवळुनि खंग जसा पोती. २९७
- न लिनभवादि च्छळिती, 'माग' हि म्हणति प्रसन्न होवून,
त्यांसि म्हणे तो, 'मज भवशीतार्ता विष्णुभजन हो जन.' २९८
- मो टा वितथ यशस्वी तन्नंदन मन्युनाम, तत्तनय
ख्यात बृहत्क्षत्र, प्रभु हस्ती तत्पुत्र शुद्धधी सनय. २९९
- भ व्यगुण हस्तिनापुर त्यापासुनि नौकगर्व साराया,
हस्तीचे पुरुमीढ द्विमीढ अजमीढ तीन गा राया!. ३००

१. पृथ्वीला. २. एकशें तेतीस. ३. बदला. बद=१३०८४. ४. त्या गार्थीवरून
गेलेल्या वान्यानें. ५. हत्ती. ६. दिवसेंदिवस. ७. अंजय जातीतील एका पुरुषाला.
८. रंतिदेव. ९. सेवेंत. १०. घेतलें आहे. मोल ज्यानें असा=नोकरासारखा. ११.
पक्षी. १२. पिलाला. १३. स्वर्गाचा गर्व.

- गं जपदसें ज्याचें यश त्या अजमीढाचिया कुळीं कांहीं
ब्राह्मण, कांहीं क्षत्रिय, केली धन्या निजप्रजा याहीं. ३०१
- घ सुधापति द्विमीढ प्रख्यात यवीनरादि तद्वंशीं,
जो तत्प्रतापमहिमा नव्हता एकीं हि तो उणा अंशीं. ३०२
- ते जस्वी अजमीढ प्रभु हा, याची च बा ! दुजी भार्या.
तद्वंशामाजि दिवोदास, अहल्या हि तदनुजा आर्या. ३०३
- बा ! पुत्र अहल्येचा सुमति शतानंद, तत्कुळीं जाला
साधु शरद्वानामा, मोही तत्काळ उर्वशी त्याला. ३०४
- सु दुनि शैरस्तंबीं त्या सन्मुनिचें रेत तत्क्षणीं पडलें,
घडलें तत्काळ मिथुन; शंतनुच्या देखतां मनीं जडलें. ३०५
- दे वें शंतनुनें तें मिथुन प्रतिपाळिलें सुता धन्या,
म्हणति 'कृपाचार्य' असें, भार्या द्रोणासि ती 'कृपी' कन्या. ३०६
- बां ढगुण दिवोदासा मित्रायु, तयाचिया कुळीं राजा
सोमक, शतपुत्र तया, ज्यांसि म्हणति साधु 'सद्यशें साजा'. ३०७
- य श बहु शतपुत्रांत ज्येष्ठाहुनि ही कनिष्ठपृषताचें,
तत्पुत्र द्रुपद, सुता त्याची कृष्णा, सुपुण्य तें साचें. ३०८
- न रपति अजमीढाचा अन्य तनुज बा ! तया म्हणति ऋक्ष,
त्या संवरण, तया कुरु, ज्यांसि म्हणति सुकवि 'अर्थिसुरवृक्ष'. ३०९
- मो टा कुरुचा महिमा, सुत याचा उपरिचरवसु श्रेष्ठ;
त्याचा बृहद्रथ तनय, बंधूमध्यें गुणें वयें ज्येष्ठ. ३१०
- भ व्यगुण अनुज याचे त्यांच्या वंशीं च जाहले चैद्य,
गजसे मदांध जे पर, त्यांच्या हरणार मदगदा वैद्य. ३११
- ग णपतिसा चि बृहद्रथ परविघ्नांचा निवारिता, भर्ता,
यज्ञांचा मग, आधी दीनांचा कामतृप्तिचा कर्ता. ३१२

१. हत्तीच्या पावलासारखें (विस्तृत). २. दर्भाच्या बेटावर. ३. जुळें (एक मुलगा व एक मुलगी). ४. मोठे भाहेत गुण ज्याचे असा. ५. द्रौपदी. ६. शत्रुरूप विघ्नांचा. ७. राजा.

व	निता दुसरी त्याची दैवें ती प्रसवली नृपा! शकलें, जडलीं हि जैराहस्तें, तें चि असें ही करावया शकलें.	३१३
ते	जोनिधि कुरु तत्सुत जहु, तयाच्या प्रतीप वंशांत; तच्चक्षु परांत तसें बा! जेंवि सधूम तेज दंशांतें.	३१४
बा	ह्मीक शंतनु तनुज, तिसरा गेला वनासि देवापी; शंतनुतनु हर्ष शिडनि पिडनि सुधेची मनास दे वापी.	३१५
सु	त जो बाह्मीकाचा तो नामें सोमदत्त, तत्तनय भूरिश्रवा प्रतापी, ज्या मत योग्यासि जेंवि दत्त नय.	३१६
दे	वनदीच्या पोटीं शंतनुचा ज्येष्ठ पुत्र जो भीष्म ज्याचा प्रताप तापवि बाहिर आंत हि परां जसा ग्रीष्म.	३१७
वा	डवरूप श्रीश प्रकटे पोटीं जिच्या, प्रिया दुसरी त्या शंतनुराज्याची, जीच्या भगवत्परा कळाकुसरी.	३१८
य	श भीष्में मेळविलें मेळडनि जिला अनंत लोकांत ती सत्यवती प्रसवे तोकेंद्रय पूज्य सर्वतोकांत.	३१९
न	रपति विचित्रवीर्य स्वीकारी काशिराजतनयांतें, बहुराजसहस्रांतुनि हरिता भीष्मान्य कोण जन यांतें?	३२०
मो	टी आसक्ति स्त्रीसंगीं क्षयरोग लागला खपवी, कर्मनगा भंगाया न शके पाहोनि लाग लाख पवी.	३२१
भ	गवान् व्यास अपुत्रभ्रातृक्षेत्रांत मध्य तनय तिघे कारि मातेच्या वचनें, ज्यांचे सद्गुण अशेष जन यति घे.	३२२
ग	जपुरपति धृतराष्ट्र ज्येष्ठ, दुजा पांडु नृप, तिजा विदुर, तो कविवर, वच ज्याचें धर्मसुनयसंशयाद्रिचें भिदुर.	३२३

१. खंडें. २. जरानामक राक्षसीच्या हातानें. ३. दैव-पंत. ४. शत्रुनाशक.
५. माशांचा नाश करणारे. ६. विहीर. ७. उन्हाळा. ८. व्यास. ९. सत्यवती
नांवाची. १०. चातुर्य. ११. पुत्रद्वय. (चित्रांगद व विचित्रवीर्य). १२. काशिराजाच्या
कन्यांला. १३. निपुलिक भावाच्या स्त्रियाचे ठायों. १४. रूपगुणसंपन्न. १५.
धर्म व न्याय यांविषयींचे जे संशय तद्रूप पर्वताचे. १६. वज्र.

- घ निता धृतराष्ट्राची गांधारी प्रसवली शत सुतांतें,
आधीं जे दुग्धाच्या, गरळाच्या हांसले मग उतांतें. ३२४
- ते जोनिधि पांडुनृपति मृगशापें होय मैथुनीं रुद्ध,
तज्येष्टा स्त्री कुंती जाणुनियां भाव बहु तिचा शुद्ध. ३२५
- बा लपर्णीं दुर्वासा विद्या दे ती च होय बा ! दृती,
धैर्मासीं कुंतीसीं योग करी वाढवावया भूती. ३२६
- सु त कुंतीस युधिष्ठिर पहिला, दुसरा हि भीम पवनाचा,
जे साधूंतें वदले देवुनि आनंद नित्य नव, 'नाचा'. ३२७
- दे वेंद्रापासुनि ही मग पावे अर्जुना पृथा हो ! ती;
देवद्विजपूजक जे त्यांचे संकल्प कां वृथा होती ? ३२८
- बा ! दुसरी पांडुस्त्री दत्तांपासुनि तथा हि माद्रीतें
नकुळ सहदेव, ज्यांची कीर्ति म्हणे 'सिंत न' या हिमाद्रीतें. ३२९
- यं दुपत्यनुजेपासुनि विर्जयज अभिमन्यु तव पिता वीर,
जनमेजय पुत्र तुझा करिल पुढें सर्पसत्र हा धीर. ३३० 22
- न रपतिययातिचा तनुजनु अनु अनुरूप त्यासि सुत झाला,
म्हणति 'सभानर' ऐसें जे परम कुशल कुळज्ञ कवि त्याला. ३३१
- मो टा वंश तथाचा त्यामध्ये रोमपाद नृप, धन्या
ज्या स्वसख्याला दशरथ दे शांता नाम आपुली कन्या. ३३२
- मं द्रगुणाकर अधिरथ या चि कुळीं, यासि सांपडे कर्ण
जो कुंतीनें त्यजिला, वल्लीनें वाळलें जसें पर्ण. ३३३
- ग जमदहर सिंह तसे द्रुह्यकुळीं वीर शत्रुमद हारिते
उत्तरदिशेंत झाले म्लेच्छाधिप राजसत्तमापारि ते. ३३४
- घ रगुण तुर्वसुवंशीं भूप करधम मरुत्त हे मंहित,

१. [किंदमक्रधीरूप] मृगाच्या शापानें. २. प्रतिबंधित. ३. यमासीं. ४. प्रेक्ष्य. ५. कुंती. ६. अतिधवळा-पंत. ७. सुभेद्रपासून. ८. अर्जुनापासून झालेला. ९. परीक्षितीचा. १०. मंगल गुणांची खाण असा. ११. स्तुव.

दा न दिलें तें चि गमे हित ज्यांला, संप्रर्हीं न हेम हित.	३३५
ते जस्वी यदुवंश श्रवण करीं आदरूनि नैपुण्य, जेव्हां या परिसावें सहज चि मिळतें अनंत तें पुण्य.	३३६
बा पा! सहस्रजित्सुत त्या यदुचा ज्येष्ठ, तत्कुळीं दत्ता आराधुनि अर्जुन करि हरिसा लोकत्रयीं स्वयें सत्ता.	३३७
सु त मधु त्याचा, त्याचा शतपुत्रज्येष्ठ 'वृष्णि' या नावें, यास्तव 'यादव' 'माधव' 'वाष्णोय' म्हणोनि यांसि वानावें.	३३८
दे ^३ वगुणसुत क्रोधा यदुचा, याच्या कुळांत शशबिंदु, त्याचें जगदीशाचें जैसें तैसें चि वदति यश बिंदु.	३३९
बा पा! त्या राज्याच्या धर्मपरा दशसहस्र ज्या भार्या प्रत्येक लक्षलक्ष चि सुत पतिपासूनि पावल्या आर्या.	३४०
य च त्यांत साजणांचें, त्यांमध्ये जो पृथुश्रवा राजा तदंशीं ज्यामव जो स्वगुणांसि म्हणे, 'सुधेसि वारा, जा.'	३४१
न बरी आणुनि न बरी, जेव्हां 'हे कोण?' हें पुसे शैब्या, भिवुनि म्हणे 'सून तुझी,' पावे पत्नीपुढें अशा क्लैब्या.	३४२
मो टा तेजस्वी परि गडबडला राय, जाय आवांका, जाणों 'हूं' म्हणता जरि, म्हणति 'बसूं द्या करूनि आ, वांका.'	३४३
भ य जालें जाणुनि ती हास्य करि, म्हणे, 'प्रसिद्ध मीं वंध्या. पुत्रावांचुनि सून, ब्राह्मण जाला नसे चि तों संध्या.'	३४४
ग डबडला हें पुसतां ज्यामघनूप तो कविप्रसवशील, सून म्हणे, 'हे ज्यास्तव सति! तूं कीं तो कवि प्रसवशील.'	३४५
व दनांतुनि हे वाणी निघतां सुर म्हणति बा! 'तथास्तु' तिला, झाला विदर्भसुत तिस, इतुका चि ग्रंथ बहु कथास्तुतिला.	३४६
ते णें रचिल्या वंशीं जाला सुपुरुष महोदय दशार्ह,	

१. सोने. २. देवांसारखे गुण आहेत ज्याचे असा पुत्र. ३. ज्ञाते. ४. धैर्य.

५. [जों] संध्या नसे चि तों ब्राह्मण जाला नसे चि. [त्याचप्रमाणें] पुत्रावांचुनि
सून [जाली नसे चि]. ६. बाळश्रोत्रियशुष्कयज्ञस्वभाव-पंत. (?) ७. उत्पन्न करशील.

27 वाच्यार्थ... 600 1000...
११११... ११११... ११११...
११११... ११११... ११११...


तैसा चि साधु सात्वत देवावृध तत्तनूज सुदशार्ह.	३४७
वा खाणिति देवावृध तन्नंदन बभ्रु यांसि सुजाते, जे यांपासुनि तरले ठळक पुरुष सा सहस्र सुजा! ते.	३४८
सु त अन्य सात्वताचा नाम तयाचें नृपा! 'महाभोज,' भोज तयाच्या वंशीं ज्यांचें वाखाणिलें महा औज.	३४९
दे वसम युधाजित्सुत हा सात्वतपुत्र वृष्णि जो त्याचा, है ही अनमित्राचा उत्पादक जेंवि सिंधु मोल्याचा.	३५०
वा रिधि गुणरत्नांचा गंभीर क्षोभ यन्मना कांहीं दिव्यां ही विषयांहीं स्वप्नावस्थेंत ही कधीं नाहीं.	३५१
यै ज्वा अनमित्राचा निम्न हि सत्राजित प्रसेन असे निम्नाचे, दुसरा ही अनमित्राचा तनूज वृष्णि असे.	३५२
न यपटु त्याचा सुत शानि, त्याचा सत्यक, तयासि सुत झाला, तो सात्यकि युयुधान, ज्ञाता कवि सर्व तद्यशें धाला.	३५३
मो टा वृष्णिकुळीं च श्वफल्क तैसा चि चित्ररथ जाणा, ज्येष्ठ श्वफल्कनंदन अक्रुर सुकवि असें मनीं आणा.	३५४
भ व्यप्रभाव सात्वतसुत अंधक तत्तनूज जो पहिला तो कुकुर, तया भीती पर मूपकभेक हे कैसे अहिला.	३५५
ग वादिदोषवर्जित कुकुरकुळामाजि दीर्घबाहु कवी तो देवकोप्रसेनाभिध जे यां दों सुतांसि आहुक वी.	३५६
व ष्यैर्गुण देवक तया धृतदेवाप्रमुख सात ज्या कन्या त्या वसुदेवा दिधल्या, संसारामाजि जाहल्या धन्या.	३५७
ते उग्रसेनसुत जे कंसादिक नव, तशा च ज्या दुहिता कंसाप्रमुखा त्या जे वसुदेवानुज तयां दिल्या सुहिता.	३५८
बा पा! चित्ररथ म्हणुनि कथिला म्यां अनुज जो श्वफल्काचा,	

१. चांगल्या दशेला योग्य असा. २. तेज, प्रताप. ३. युधाजित. ४. ज्याच्या (युधाजिताच्या) मनाला. ५. स्वर्गायि वस्तूनीं सुद्धां. ६. यज्ञ करणारा. ७. जसे. (?).
८. देवक व उग्रसेन या नांवाचे. ९. ह्या पांच होत्या.

	त्याच्या कुळांत शूर क्षय ज्याच्या कीर्तनें चि कैल्काचा.	३५९
सु	त दश त्या शूराचे, ज्या समर्थी ज्येष्ठ होय वसुदेव, आनकडुंदुभि ताडिति हर्षे आदित्य रुद्र वसु देव.	३६०
दे	वी पृथा, दुर्जा श्रुतदेवा, श्रुतकीर्तिनामिका अन्या, चवथी श्रुतश्रवा हो! पांचवि राजाधिदेवि, या कन्या.	३६१
बा	ळपर्णी च दिली जो परमसखा कुंतिभोज त्यासि पृथा, मुनिविद्याप्राप्तके कर्ण दिला, टाकिला भिवोनि वृथा.	३६२
यें	क्षाधिपसा श्रीमान् प्रपितामह पांडु जो तुजा, राया! त्याची ती कुंतिसुता कुंती पहिली पृथा सती जाया.	३६३
न	रपा! जें श्रुतदेवाभिघ कन्यारत्न वृद्धशर्मा तें वरि, दंतवक्त्र तत्सुत, दे स्वजना तो प्रवृद्धशर्मातें.	३६४
मो	व्या प्रेमें त्या श्रुतकीर्तिस कैकेय धृष्टकेतु वरी, संतर्दनादि तत्सुत पांच निजारातिमृगकुळांत हरी.	३६५
भ	व्यगुणजयत्सेनें वरिली राजाधिदेविका भार्या, विंदानुविंदनामक सुत दोवे प्रसवली महा आर्या.	३६६
ग	मली सुधा चि चेदीश्वरदमघोषा श्रुतश्रवा जाया, प्रसवे ती शिशुपाळा त्या, होय कुमारशाप बा! ज्या या.	३६७
व	रशिला पुत्रवती वसुदेवाच्या महासती भार्या कार्यासि रोहिणी कीं ये क्षितिर्च्या फार देवकी आर्या.	३६८
ते	राम कृष्ण आले त्यांच्या पोटासि, भाग्य अर्णव तें न चतुर्मुखासि वदवे, कैसें एका मुखासि वर्णवतें?	३६९
वा	चा शुद्ध कराया थोडें ही वर्णिलें पुरे यश तें, वर्णन सरल कल्पावधि करितां आननांचिया न शतें.	३७०

१. पापाज्ञा. २. वाचविशेष. ३. ऋषीच्या (दुर्वासाच्या) विघ्नें प्राप्त झालेल्या सूर्यानें. ४. कुबेरासारखा. ५. पणजा. ६. अतिशयित सुखातें. ७. आपल्या स्वरूप पशुसमूहांत. ८. मार्गे तृतीय स्कंध आर्या ६२ वरील १८ वी टीप पहा. ९. पृथ्वीच्या. १०. मुखांच्या.

सु	त कीर्तिमत्प्रमुख त्या सक्षम बळ देवकीस, अष्टम हा भगवान् साक्षात् सन्मुनिधन, यन्नामो सरे चि कष्ट महा.	३७१
दे	वकिची जी तनुजा सुमति सुभद्रा मुरारिची अनुजा, तव आज्ञा ती मनुजाधीशा वरि म्हणति देव ही 'ननु!' ज्या.	३७२
वा	राया भूमीचा भर, शरणागत अशेष ताराया, माराया दैत्यांतें अवतरला श्रीनिवास बा राया!.	३७३
थ	श इंदिरावराचें इंदुं चि, जे कवि तथां चकोरांतें आपण मुदिर चि सुखइनि बहु नाचिवणार भक्तमोरांतें.	३७४



किर्तिमत् प्रमुख आहे ज्यांत असे. २. कृष्णाची. ३. राजाका (भर्जनाका).
१! 'अहो!' ५. लक्ष्मीपतीचें. ६. चंद्र.

श्रीः

मंत्र भागवत.

द्वितीय माला.

दशम स्कंध.

(उपोद्धात)

- श्री कंठ नारदमुनि प्राचेतस शुक्र पराशर व्यास
नमिले भागवतोत्तम, जे शर सिवले परा शरव्यास. १
- मा तापिता स्वकुळगुरु विद्यागुरु वंदिले सदा शैतें
ज्यांच्या निरीक्षणे भवताप निवे, देति जे सदाशैतें. २
- जु तिनतिपात्र जर्गी जें नमिलें जंगम अजंगम हि म्यां तें,
द्यावी आज्ञा तेणें मज गाया स्वांतरंगमहिम्यातें. ३
- रु किमण्यादि सर्तीतें नमुनि, पसरुनि स्वदास मीं पदर,
हें मागतों, न पावो मन, जातां प्रभुपदासमीप, दूर. ४
- गा यत्रि! वेदमाते ! मीं केवळ तोक विप्र, या साचें
हें सुख दे, तुज नत जो, पात्र नव्हे तो कवि प्रयासाचें. ५
- यो गींद्रा आत्रेया नमिलें म्यां सिद्धनायका कपिला,
तैसैं चि श्रीसीतारामनस्तोषदायका कपिला. ६
- सु निवृत्ति नमिल्या श्रीमद्रामायणभारतादि, ज्या माता

१. शत्रुरूपी. २. शरव्य=जीवर नेम धरून शर सोडावयाचा ती वस्तु. ३. शीतल (मनोला निवविणान्या अशा) दृष्टीनें. ४. चांगल्या आशीर्वादातें. ५. आपल्यामध्ये रहस्यरूपानें असणान्या ईश्वरी तत्त्वाला. ६. भय. ७. मी विप्र.

पाजिति जगा अपत्या अमृत जसें सोम दक्षजामाता.	७
कुं तीतें माद्रीतें, तत्पुत्रांतें हि सत्वजळधीतें नमिलें, यच्छस्त्रहतां सद्गति झाली तशां हि मळधीतें.	८
दो षड्गुरु श्रीमान्भरतकुलांभोजभानु शांतनव नमिला विदुर हि, ज्यां दे निजैभक्तिमहाविभूति केंत नैव.	९
ज हेंसुता भानुसुता सरयू इत्यादि आपगा त्यांचें पदयुग्म वंदिलें म्यां, ज्या हरिती सर्व पाप गात्यांचें.	१०
य ज्ञातें क्षेत्रांतें तीर्थांतें सद्गनां नगां नमनें, सर्व क्षमा करा हो ! वरिलें तीर्थांग्रिकीर्तितान मनें.	११
ति लक श्रीमत्पुण्यश्लोकसभेचा उपास्य थोरांचा नमिला ग्रंथारंभीं श्रीकृष्णवन स्वदासमोरांचा.	१२

न लिनोद्भव शरणागत दितिदंनुजभरार्तभूमिच्या अंवना, प्रार्थी जावुनि देवांसह दुःखोदधितटीं रमाभवेना.	१
मो हतिमिर्गुहरविची अभयोक्ति समाधिमाजि आयकिली विधिनें, जसि मेळविली अधनें आर्जेवुनि यक्षरायकिली.	२
म वशऋचमरांतें मग परमेष्ठी म्हणे, 'अहो ! हरिला विदित असे, अभय दिलें, जाणा भूभार निश्चयें हरिला.	३
मि रुडासन अवतार क्षितिवर धरणार साधु ताराया, माराया दुष्टांतें पृथिवीचा भार सर्व वाराया.	४

१. मोक्ष [पक्षी] सुधारस. २. दक्षाच्या सत्तावीस कन्या तारका सोमाला—चंद्राला—दिल्या होत्या. ३. आपली भक्ति हेंच नूतन असें महावैभव. ४. कृष्ण. ५. गंगा. ६. यमुना. ७. तीर्थे आहेत चरणीं ज्याच्या अशा देवाचें गीत. ८. ब्रह्मदेव. ९. दैत्यदानवांच्या भारानें पीडलेल्या पृथ्वीच्या. १०. रक्षणाकरिता. ११. क्षीरसागराच्या तीरावर. १२. विष्णूला. १३. अज्ञानरूप अंधकाराला गुरुरूप जो रवि त्याची (विष्णूची). १४. कुबेराची किली (अर्थात् त्याच्या खजिन्हाची). १५. ब्रह्मदेव. १६. विष्णु.

व	पु धरुनि मनुष्यांचें सुर हो ! यदुच्या कुळीं भजा देवा, देवस्त्रियादि भूवरि उपजोत, करोत विष्णुची सेवा.	५
ते	चि कृतार्थ प्रभुची सेवा जे प्रेमयुक्त करितील, सुरगुरुवरसहवासें अतिदुर्लभ शर्म कीर्ति वरितील.	६
वा	हिलि आहे जेणें स्वफणाग्रीं हे वसुंधरा सकळा, अवतार धरिल आधीं तो शेषप्रभु जैगन्निवासकळा.	७
सु	रकार्यार्थ प्रभुची आज्ञा मानूनि साधु तन्माया स्वांशें मनुष्यलोकीं न समर्थलंघन करील जन्माया.'	८
दे	उनि धीर धरेला तीच्या चिंताज्वरासि पळवूनि, स्वस्थाना विधि गेला प्रभुची आज्ञा सुरांसि कळवूनीं.	९
वा	संवतुल्यश्री श्रीयदुकुळपति शूरसेन नृपयोगी, जो शूरसेनमाधुरविषयांतें आक्रमूनियां भोगी.	१०
य	दुकुळपाळक पूर्वीं ज्या श्रीमथुरापुरींत तो नांदे, यदुवंशराजधानी त्यापासुनि ती प्रमोद सुजनां दे.	११
न	गरींत त्या चि दिधली वसुदेवा देवकी, तिला मिरवी. कंस स्वरथीं बसउनि सारथि होवूनि कौतुकें फिरवी.	१२
मो	टा उत्सव करितां मिरवित असतां वधूवरांसि सुखें, म्हणत असतां जनांचीं कौतुक पाहोनि 'धन्य ! धन्य !' मुखें,	१३
भ	गिनीप्रियकरकंसाप्रति त्या परमोत्सवीं नभोवाणी, ऐसें सहसा सांगे, चित्तांत विरोध तत्क्षणीं आणी.	१४
'ग	भें इचा जो अष्टम तो काळ तुझा विनिश्चयें जाण, मूर्खा ! सावध हो रे ! कंसा हरणार कीं तुझे प्राण.'	१५

१. देवांमध्ये परमपूज्य अशाच्या (कृष्णाच्या) सहवासानें. २. विश्वाचें निवास-स्थान जो (वासुदेव) त्याचा अंश. ३. त्याची (हरीची) शक्ति. ४. अवसराचें अतिक्रमण. ५. इंद्राच्या वरोवरीचें वैभव ज्याचें तो. ६. राजर्षि. ७. शूरसेन व माधुर या प्रांतांला.

- व त्सळ होता परि तो भोजपति कूर होय वाणीनें,
भगिनीवधार्थ कवळी कौळव्याळाभ खड्ग पाणीनें. १६
- ते देवकी पतीनें तद्रभार्पणविनिश्चयोपायें
वांचविली, आठवितां सूचविली युक्ति विष्णुच्या पायें. १७
- वा टे कंसासि असैं कीं, 'ईचे सर्व गर्भ मारीन,
मग चिंता काय ? खरें वदतो हा साधु, मृत्यु वारीन.' १८
- सु तदान मान्य करितां जाय गृहा कंस शौरिं ही सुकवी,
झालें होतें प्राप्त स्त्रिप्राणव्यसन, परि सुखें चुकवी. १९
- दे वककन्या देवी मग पुत्र प्रथम जेधवां प्रसवे,
शौरी कंसाप्रति दे, कीं साधूला मृपोक्तिची न सवे. २०
- वा णी मृषा न केली, वसुदेवीं कंस यास्तव द्रवला,
'द्या आठवा चि, हा न्या' ऐसैं बोलोनि तो पर्दी लवला. २१
- य यपि अभय दिल्लें तरि त्याचा तो साधु न धरि विश्वास,
खल चैलमति अतितरखर, ऐसैं ठावें असे चि विश्वास. २२
- न वल करीत गृहा जों शौरि अपत्यासि ने अशांत मुनी,
नारद सुरगुह्य कथी कंसासि, विचारितां पदें नमुनीं. २३
- 'मो हुनि आप्तपणें तुज वेढुनि दितिदनुजशत्रु आहेत,
त्वद्गध शीघ्र करो नरतनु हरि, यांच्या मनांत हा हेत. २४
- अ रले व्रजांत निर्जेरं, मथुरेंत हि वृष्णि गोप हे सारे
देव चि, यांच्या भार्या देवी, हो सावधान कंसा रे !. २५
- ग वळी नंदादिक जे वसुदेवप्रमुख वृष्णि जे राज्या !
हे सर्व हि सुर, कथिलें सत्य चि, कीं, भजसि तूं पदा माज्या.' २६
- घ दला असैं यथार्थ त्रिदशांचा कार्यभाग साधायी,
गेला मुनि, मग लागे तो कंस हि यादवांसि बांधायी. २७

१. कृपाळु. २. कंस. ३. कृष्णसर्पाप्रमाणें आहे तेज ज्याचें असैं (अत्यंत उग्र).
४. वसुदेव. ५. असत्य भाषणाची. ६. संवय. ७. चंचल आहे बुद्धि ज्याची ती.
८. अत्यंत उग्र, क्रूर. ९. गोकुलांत. १०. देव. ११. देवांचा.

ते	पें कंसें वधिला प्रथम सुत तसे चि आणखी पांच, भगिनीपति वांचविला जाणों घेऊनि पुत्रधनलांच.	२८
वा	हे पार्यां बेडी चित्तीं चिंता सर्दार वसुदेव, कारागृहीं म्हणे मनिं, 'हरिना कां आमुचे हि असु देव?'	२९
सु	रशत्रु कौळनेमी आपण, वध विष्णुनें रणीं केला, हें कळतां कंस वरी देवुनि निजदुर्मतीस भाकेला.	३०
दे	हात्मबुद्धि तो खळ अवलंबुनि कुमतिच्या चि हातास, राज्य करी बद्ध करुनि येंदुभोजांधकपतीस तांतास.	३१
वा	डव जसा समुद्रीं, कंस तसा यदुकुळीं महापाप, बैकबक्यरिष्ट इत्यादिक खळ खवळउनि दे सदा ताप.	३२
य	ल सुचेना म्हणउनि यादव गेले पळोनि परदेशा, किति त्यासि शरण गेले, परि चित्तें श्रीविरा चि वरदेशा.	३३
न	अ जयाच्या चरणीं योगीश्वर तो अनंत मग तीच्या पोटा आला ससम गर्भ, हराया भरासि जगतीच्या.	३४
मो	हन्न विश्वसाक्षी भगवान् संवैपदाश्रितार्ति जाणोनी, त्या काळीं मायेला सांगे चित्तांत कार्य आणोनीं.	३५
“	मै दे! संप्रति आहे शौरिस्त्री देवकी सुगर्भवती, तीच्या उदरीं साक्षात्तम अनंत जाणत्ये भवती!	३६
ग	भासि तिच्या, नंदव्रजविवरीं शौरिच्या स्त्रिया वसती, त्यांमाजि, रोहिणीच्या उदरीं घालीं, दुजी तसी न सती.	३७

१. पत्नीसह. २. या नांवाचा एक सहस्रबाहु दैत्य. ३. वचनाला देऊन (जणू काय वाग्निश्रय च करून). ४. देह हा च आत्मा अशी ज्याची बुद्धि तो. ५. यदु, भोज व अंधक यांच्या स्वामीला म्हणजे स्वपित्याला. ६. वडवाभि. ७. बक (पूतनेचा भ्राता) वकी (पूतना) व अरिष्टासुर. ८. वर देणारामध्ये श्रेष्ठ अशा लक्ष्मीपतीला च. ९. शेषनामक नाग. १०. आपल्या पायांच्या ठिकाणीं जे आश्रित त्यांची पीडा. ११. मंगले! १२. प्रत्यक्ष माझे निवासस्थान. १३. तूं आर्या. १४. नंदाच्या गोकुलरूप विवरांत.

- वँ रदर्षभ मीं मग त्या देवक्युदरीं सिरेन जन्माया,
जन्म यशोदाजठरापासुनि धरिसील तूं हि मन्माया. ३८
- ते^३ जश्रीविद्याजयकाम तुला सर्व साधु भजतील,
त्वद्यश गाथा मायादेवि! महाकवि मुनी हि सजतील. ३९
- बा ळासि रोहिणीच्या 'संकर्षण' 'राम' 'बल' असीं नावें,
त्वद्विक्रमं चि होतिल, हें यश जोडावया तुवां जावें." ४०
- सु रवरगुरुची आज्ञा घेउनि वंदूनि पाय ये मैहितें,
करि सर्व भगवदुक्त प्रकट कराया यशें जगंमहितें. ४१
- १) दे वक्युदर रिकामें होतां पौरांतें जाय ती वार्ता,
म्हणती, 'गर्भ गळाला; हा! किति सोसिल ताप शोकांता?' ४२
- वा स तदुदरीं केला साधुसुखार्थ स्वयें चि त्या अजितें,
म्हणतों प्रार्चीत जसा चंद्रें तत्तेज परि उणें अजि! तें.' ४३
- य ज्ञपति प्रभु पोटा येतां बहु तेज देवकीस चढे,
आला विष्णु असा तो कंस मनीं तर्क करुनि फार कढे. ४४
- ✓ 'न व्हतें तेज असें यामागें, मारीन तारि महा पाप,
काय करूं?' कंस म्हणे, 'शिरला सदनांत दुखविला साप.' ४५
- मो^१ दप्रदपद भगवान् दुष्टाला होय फार तापकर,
अंत न लावी कुंवल्यदामा, कल्पूनि कृष्णसाप, कर. ४६
- भ यविकळचित्त तो जग सारें पाहे जगन्निवासमय,
जो ये त्यातें त्यातें भौवी निजमृत्युचा चि हा समय. ४७
- ग भर्तवीं श्रीशातें ब्रह्मा शिवशक्रदेवमुनियुक्त
नमुनि स्तवी प्रभूत, प्रेमै गुण गाय, गाति ज्यां मुक्त. ४८

१. वर देणारांत श्रेष्ठ असा. २. पराक्रम, संपत्ति, विद्या व यश यांचा इच्छा करणारे. ३. पृथ्वीवर. ४. जगांत पूज्य अशीं. ५. पुरवासी जनांत. ६. दुःखानें पीडित अशी (देवकी). ७. पूर्वदिशंत. ८. अहो! ९. आनंददायक आहेत पाय ज्याचे तो. १०. अम पावलेला. ११. नीलकमलांच्या माळेला. १२. मानी. १३. बहुत.

घ	पुंनि गुरुला गुरुच्या तो मातेला हि फार कवि मानी, जाय स्वस्थानाप्रति गात चि यश विश्वतारक विमानीं.	४९
ते	देवैककुलभूषा मूर्तब्रह्मासि सुसमयीं प्रसवे, रोहिण्यृक्षीं भार्द्वां रात्र्यधीं जेथ दुर्गुणा नसवे.	५०
घा	जविलीं देवांहीं, दुंदुभिवीणामृदंगशुभवाद्यें, होतां प्रकट श्रीमद्देवक्युदरांतुनि त्रिजगदाद्यें.	५१
सु	मनें वर्षति सुरमुनि, वर्णिति गंधर्व अप्सरा सहित, गाती, नाचति, म्हणति, 'प्रभु झाला प्रकट, करिल दासहित'.	५२
दे ^६	ही सर्व निवाले, त्या समयीं अंघ्रि जाहले जागे, वाहति वायु सुखप्रद, हळुहळु घन गर्जना करूं लागे.	५३
वा	रिदनील चतुर्भुज, दैरचक्रगदाब्जपाणि मूर्त सुख, पातांबरवनमाळाकौस्तुभधर सुंस्मितामृताढ्यमुख.	५४
थं	तिदुष्प्रेक्ष्यब्रह्मा पाहति वसुदेव देवकी सुंचिर, जें कुंडलमुकुटकटकमुद्रांगदरत्नहारधर रुचिर.	५५
न	मुनि स्वविति प्रभुला प्रेमें वसुदेवदेवकी दोधें, म्हणति, 'निवालों या तव ईर्ष्यातें जेंवि अमृतसरिदोवें.	५६
मो	ल नव्हे चिंतामणिकोटि र्ज्जाचें हि ज्यांचियां पांय, ते कीं हे वर्णावें आम्हीं निजभाग्य निजमुखें काय?	५७
भ	य कंसाचें वाटे, झांका निजरूप हें, न दावा हो! ,	

१. वसुदेवाला. २. देवकीला. ३. देवकाच्या कुळाला भूषणभूता. ४. रोहिणी नक्षत्रांत. ५. भाद्रपदमासी. ६. देह ज्यांना आहेत ते (प्राणी). ७. स्मार्तांभि व औतांभि. ८. भेषयाम. ९. शंख, चक्र, गदा व कमल हीं आहेत ज्याच्या हातांत तो. १०. सुहास्यरूप अमृतानें युक्त आहे ज्याचें मुख तो. ११. यतींला हि दिसण्यास भवघड अशा ब्रह्माला. १२. बहुत काल. १३. कुंडलें, मुकुट, बलय, आंगठी, केयूर व रत्नांचा हार हीं सर्व धारण करणारें. १४. दृष्टीच्या पडण्यानें. १५. अमृताच्या नदीच्या ओषानें. १६. 'ज्यांचिया पायरजाचें हि'-अन्वय.

- साक्षीप्रति कळवाया स्वाधि स्वमुखें किती वदावा हो!?' ५८
- ग जवरवरद हरि म्हणे पूर्वकथा कथुनि, "जन्म हें तिसरें
तुमच्या पोटीं झालें; जरि हि विसरलां तुम्हीं, न मीं विसरें. ५९
- घ लखावें मज आधीं, प्रागजन्मस्मरण मग तुम्हां व्हावें,
प्रकट करुनि दाखविलें हें दिव्य स्वात्मरूप या भावें. ६०
- ते चि घडेल गति तुम्हां 'ब्रह्म' म्हणुनि 'पुत्र' म्हणुनि वा मंजला
ध्यातां स्नेहें, पावे जीतें ज्ञानी मंदग्निला भजला. ६१
- वा रीन ताप सारे, धीर धरा, हें कळों न द्या अन्या,
मज नंदगृहीं ठेजनि त्याची घेजनि या तुम्हीं कन्या." ६२
- सु चजनि कर्तव्य मग प्राकृतशिशुरूप तत्क्षणीं झाला,
कंसापासुनि न तसा विरहापासुनि शौरि बहु भ्याला. ६३
- दे वा देवाज्ञें उचलुनि वसुदेव जें निघे जाया,
त्या चि समयीं ब्रजांत प्रसवे मायेसि गोपपतिजाया. ६४
- वाँ हविलें ब्रजमथुरावासिजनज्ञान उपजतां चि तिणें,
हरिधारिशौरिचें चि न हरिभक्तिविणें वृथा म्हणोनि जिणें. ६५
- य त्नाविणें चि उघडे जें तें दृढ बंधनालयकपाट,
करि हरिदृष्टि स्वाश्रितगतिरोधक सर्व संकट सपाट. ६६
- न निजति दिवीं हि, काराद्वारांत चि जागती जसे कुतरे,
ते एकदा चि निजले; जाणों सर्वासि चारिले धुंतरे. ६७
- मो हांत योमाया, त्यांतें पंकांत दगडसे बुडवी,
'हूँ' हि न म्हणती केवळ मार्गीं जे ज्यांसि तो तमीं तुडवी. ६८

१. (सर्व-) द्रष्ट्याला. २. आपली चिंता. ३. पृथ्वीगर्भ, वामन व कृष्ण म्हणून 'तिसरें'. ४. माझ्या चरणाला. ५. सामान्य बालकाचें आहे रूप ज्याला असा. ६. गोपांचा स्वामी (नंद) त्याची भार्या (यशोदा). ७. नाहींसें केलें. ८. हरीला धारण करणाऱ्या वसुदेवाचें. ९. कारागृहदार. १०. स्वभक्तांच्या उन्नतीला प्रतिबंधक. ११. दिवसा. १२. धोत्र्याचें बीं. १३. ईश्वराची अशेष शक्ति.

- भ गवंतावारी घरुनि स्वफणासुच्छत्र शेष करि सेवा,
सिकवि असें कीं, 'हरिनें दिवल्या भाग्येंकरुनि हरि सेवा'. ६९
- ग जें घन तो दुंदुभि, यात्रेंत छत्रघर अही, निवटी
घनतिमिराप्रति मार्गी, शंषा ती प्रभुपुढें गमे दिवटी. ७०
- व षें घन, येंमभगिनी पूरभरें फार दाटली होती,
दे तदपि वाट विभुला, सेवार्हा तें चि वाटली हो ! ती. ७१
- ते जेंकरुनि पूर्वीं दे वाट नदीपती जसी रामा,
प्रभुला, ऐकुनि असें, पथ त्याची देइना कसी रीमा? ७२
- वा तासम वेगानें, गेला नंदनजासि वसुदेव,
ठेवाया मित्रगृही, तें केवळ दुर्लभ स्ववसु देव. ७३
- सु स सकळ जन, याला कोणही हि न 'कोण तूं?' असें हटकी,
निजली असे यशोदा, निजल्या सेवेचिया हि ज्या बटकी. ७४
- दे व यशोदाशयनीं ठेउनि घेऊनियां तिची तनया,
जाय यथागत मार्गी, स्वाश्रुभरेंकरुनि वाहवीत नया. ७५
- वीं टेनें ज्या आला कारागारा तिणें चि तो गेला,
सुटला होता पूर्वीं, परि पुनरपि बद्ध होवुनीं ठेला. ७६
- य मुना दे पथ येतां देति कपाटें हि पथ तसीं, मग तीं
लागति; भूतें चुकतीं आज्ञेला तारि जडें कसीं तगतीं? ७७
- न ष्टज्ञान द्वारप आल्यावारी शौरि जाहले जागे,
ज्या काळीं बाळध्वनि ती मीयादारिका करूं लागे. ७८
- मो हापासुनि सुटले कारागृहपाळ बाळरुदितार्ते
ऐकुनि कथिति नृपातें सज्जनतापार्थ नित्य उदितार्ते. ७९
- भ गिनीप्रसूतिवार्ता कानीं पडतां चि तो खजी शयन,

१. आपल्या [सहस्र] फणांची चांगली छत्री. २. विध्वंसो. ३. विद्युत. ४. कालिंदीनदी. ५. सेवा करण्यास योग्य. ६. रावणवधसमयीं. ७. स्त्री (नदी). ८. आपलें घन. ९. आल्या मार्गानें. १०. नद्या. ११. द्वारानें. १२. योगमायेजें रूप धारण करणारी बालिका. १३. तत्पर असलेल्याला.

- ‘आला काळ’ असें मनिं मानुनि झाला भयें भ्रमन्नयन. ८०
- श डबडला चिर्तीं परि गेला धावोनि सूतिकागेहा,
पडला पथांत शतदा, सांवरितां वसून केंच हि भागे हा. ८१
- व ब्रह्मदय तो जातां त्यासि म्हणे देवकी, ‘नृपा! सून
हे सत्य तुझी दादा! निश्चय केला चि आजपासून. ८२
- ते पुत्र मारिले त्वां दे सेवटिली तरी मला कन्या,
अन्याय खीहत्या, दे जीवितदान, कीर्ति हो धन्या!’ ८३
- वा घ हि वळता परि खळ वळला नाहीं, तिला चि बहु दापी,
पोटीं धरुनि रडतां कन्या बोडूनि घे बळें पापी. ८४
- सु मनोहरचरणयुगीं धरुनि शिळेवरि वधार्थ जों हाणी,
तों ती उडोनि गगनीं जाय; तिला धरिल काय खळपाणी? ८५
- दे वी प्रभुची अनुजा दिव्यायुधशोभितायताष्टभुजा,
सुरसुनिनुता वराकृतिभूषा तेजा धरी, धरी प्रभु ज्या. ८६
- घा निति सुरमुनि, पूजिति येउनि तत्काळ अप्सरा दासी,
हणें नाचति गाती गंधर्वपती नमूनि पादासी. ८७
- य श ऐसें अतुळ जिचें ते श्रीदेवी म्हणे, ‘मला कंसा!
मंदा! मारुं पाहासि; वायस जिकील काय रे! हंसा?’ ८८
- न घा! मज मारुनि फळ काय? तुजा काळ वेगळा आहे,
कोठेंतारि वाढतसे, वधिल तुला, उक्ति मनि धरीं गा! हे.’ ८९
- मो हुनि मन कंसाचें बहु नामें धरुनि निर्मळें देवी
बहुतां स्थानीं नांदे, कल्पलता वांछिलीं फळें दे, वी. ९०
- भ गवत्युक्तिश्रवणें अतिविस्मित होय तो म्हणे, ‘हाय!
जाय शरण भगिनीतें शौरीतें मुक्त करि, धरी पाय. ९१
- ‘ग भ वृथा म्यां वधिले गगनोक्तीचा धरुनि विश्वास,

१. फिरत आहेत डोळे ज्याचे असा. २. बाळंतिणीच्या घरांत. ३. वस्त्र. ४. केश. ५. दिव्यायुधानीं अलंकृत आहेत अष्ट भुज जिचे अशी. ६. देवर्षिस्तुता. ७. उत्तम आहेत आकृति व अलंकार जिचे अशी.

चुकलों, क्षमा करा मज, भस्म न तुमचे करोत निश्वास.'	९२
व सुदेव देवकी त्या पश्चात्तापाकुळासि सुखवीती, सज्जन कृतागसांचें, केल्यावरि नमन, न मन दुखवीती.	९३
ते धुनि तेंदनुजेनें गेल्यावरि रात्रिवृत्त तो, जपती जे सद्दुपद्रवमंत्राप्रति, सांगे त्यां प्रियांसि भोजपती.	९४
'बाळ अनिर्दशं निर्दश मारावे, त्यांत सांपडेल अरी, गोब्राह्मण मारावे, हे हरिचें मूल, हे हि युक्ति बरी.'	९५
सु रशत्रु मंत्र ऐसा सांगति, दुष्टासि फार तो रुचला; दे आज्ञा या कार्या, कंस म्हणे, 'विजयलाभ होड, चला.'	९६
दे शोदेशीं शिरले खळ जे गोविर्प्रबाळहननाश, कंसप्रिय असुर करिति नानारूपें धरुनि जननाश.	९७
वा जी बक अजगर खर एवं बहुवेष दुष्ट ते लोकीं संचार करिति जिकडे, बुडविति तिकडे प्रजा महाशोकीं.	९८
य ज्विनाश ब्राह्मणबाळकवध करिति, काय सांगावें? खळगुणकीर्तन राहो; त्यागुनि हंसां न वायसां गावें.	९९
नें वपुत्रोत्सवपरवश नंद करी जातकर्मकविधीतें, सुखवि वदान्य मिळाला पूर्वी तैसा कधीं हि न विधीतें.	१००
मो दानें गोदानें पुष्कळ दे ब्राह्मणांसि यक्षपसा, कनकें अर्थिजनाचा भरि, सांडे तों हि, दानदक्ष पसा.	१०१
भ रिला वरुनि यशोदापुत्रत्व व्रज जसा सदानेंदें,	

१. [दुःखानें आलेले दीर्घ] उच्छ्वास. २. पश्चात्तापानें व्याकुळ झालेल्याला.
३. केला आहे अपराध ज्यानीं अशांचे. ४. त्यांच्या (देवकीवसुदेवांच्या) परवानगीनें. ५. रात्री घडलेला वृत्तांत. ६. उत्तम अशा उपद्रवांच्या मंत्राला. ७. ज्याला जन्मून दहा दिवस झाले नाहीत असे. ८. गाई, ब्राह्मण व मुलें यांच्या हननाची इच्छा करणारे. ९. नूतन पुत्राच्या उत्सवांत निमग्न झालेला. १०. जातकर्म ज्याच्यांत आहे अशा विधीला. ११. दानशील. १२. गोकुळ (गोकुळवासी जन).

- अर्थिव्रज हि धनानं, होता चि अपूर्ण जो सदा, नंदं. १०२
- ग वळी सुज सुभग बहु, कीं, गेला श्रीनिवास त्यांजवळी,
स्वपतिमनःप्रिय म्हणुनि श्रीचा करुणाकटाक्ष त्यां कवळी. १०३
- व निता वांटिति कुंकुम हळद विडे शर्करा फळें, गाती,
शुकमुनि म्हणे, 'नृपा! श्री पडली त्यांच्या गळां बळें गा! ती.' १०४
- ते ळ हळद धेनुवृषभवत्सां लाविति, कधीं हि न वनीं तें;
गोपी गोप विनोदें लिपिति अन्योन्य शुद्ध नवनीतें. १०५
- वा हति सर्वत्र वैजरथ्यांत क्षीरपूर दूरवर,
आनंद दे अपरिमित सर्वासि श्रीश दानशूरवर. १०६
- सु त्रामा नंद गमे, वन नंदन, अमरपुर चि तो घोषें,
स्त्रीपुरुष देवदेवी, गमति स्वर्धेनु धेनु निर्दोष. १०७
- दे ती आशीर्वाद ब्राह्मण, गाती सुमंगळें गोपी,
नंदगृहीं पशुपांस हि मूर्तिमती मुक्ति जाहली सोपी. १०८
- वा र्पिक कर द्याया मग मथुरेला नंद जाय, त्या मित्रा
भेटे शौरि, वदे प्रिय, पुत्रासि पुसे, कथा कथी चित्रां. १०९
- 'य त्नें तूं चैरमवयःप्राप्तात्मजरक्षणीं असें जागा,'
वसुदेव म्हणे, 'बहुधा होतिल उर्त्पात, गोकुळा जा, गा!'. ११०
- न करी नंद विलंब, प्रियसुहृदातें पुसोनि शीघ्र निघे;
वसुदेव ऋषी च असें जाणे, म्हणवूनि धाक तो मनि घे. १११
- मो डी जो स्वैपदस्मृतिरतजनविघ्नांघ्रि सर्वैखळजिष्णु
तो आठविला नंदें सुतकल्याणार्थ विश्वगुरु विष्णु. ११२
- भ व्य स्वरूप घेउन कपटें तों पूतना ब्रजी आली,

१. याचकसमूह. २. श्री=ऐश्वर्य, लक्ष्मी. ३. गोकुळांतील रत्नांत. ४. इंद्र.
५. गोवळवाडा. ६. कामधेनु. ७. गाईबैल वळणाऱ्या गवळ्यांना. ८. आश्चर्य-
जनक. ९. वृद्धपणीं झालेल्या मुलाच्या जपणुकांत. १०. [सूमिकंप, अग्निप्रलय यां-
सारखे] अनर्थ. ११. मर्नि. १२. आपल्या पायांच्या ठिकाणीं चित्तानानें रममाण
झालेले जन त्यांच्या विघ्नांचा पाय मोडणारा. १२. अखिल दुष्टांला जिंकणारा.

	व्यालीपरीस उग्रा, जी केवळ मृत्युची स्वयें आली.	११३
ग	मली ब्रजवासिजना शोधीत असेल हे पतीस रमा, भुलले गोप पहातां गोपी हि, तसी च रुचि तिची परमा.	११४
व	रि बरवी, अत्युग्रा अंतरें, कौशांत जेंवि तरवारी, वारी न रोहिणी तिस न यशोदा, कोण हो! इतर वारी?	११५
ते	सदनांत अशंक चि शिरली, कळलें न पाहतां नयतीं, साक्षी असदंतक विभु निद्रितशिशुभार्व दाखवी शयनीं.	११६
वा	हेरि असें दावी, गौपी दायी च, माय तोकाची साची आपण चि अहों; भाव प्रकटील काय तो काची?	११७
सुं	साहि रज्जु मानुनि ध्यावा जैसा भ्रमोनि निजघाता, प्राकृत शिशु मानुनि घे प्रभुला विष द्यावया कपटमाता.	११८
दे	उग्रविपरसस्तन अंकीं घेऊनि लोकपाळाला. हा! त्या वदनीं द्याया आला रस काय तो कपाळाला?	११९
वां	पीचें जीवन किति त्याला, जो सागरासि सुंतपा पी? तसि ती प्रभुला, जेणें वधिले दितिचे बळाढ्य सुत पापी.	१२०
यें	ज्ञपति विष म्हणेना! झांकुनि नयनें जगज्जनक थानीं रुचि आणुनि पी, तिस दे अमृत, म्हणुनि वेधिले जन कथानीं.	१२१
न	यनें फिरवी, झाडी कर चरण, म्हणे 'पुरे', रडे, तदपी न करी पुरे, न सोडी, गोडी आणुनि असु हि मीस्पद पी.	१२२
मो	टा शब्द करुनि क्षितिवारि सा कोस पृतना पडली, कांपविली भू, चुरिली अटवी जी स्वपतनांत सांपडली.	१२३
अ	य पावोनि बहु ब्रजवनिता धावोनि काढिती हरिला, म्हणती, 'वांचविला शिशु भगवंतें, बाळकाळ संहारिला'.	१२४

१. सौंदर्य. २. म्यानांत. ३. प्रतिबंध करी. ४. बलराममाता. ५. दुष्टांचा
संहारकर्ता. ६. झोंपलेल्या बालकाची लीला. ७. यशोदा. ८. भित्री. ९. निजलेला
सर्प. १०. त्रिहरीचें. ११. अगस्त्यमुनि. १२. विष्णु. १३. मोक्ष. १४. लक्ष्मीचें
स्थान (माधव). १५. अरण्य.

ग	वळणि सर्व यशोदा, ते हि श्रीरोहिणी तथा बाळा गोमूत्ररंजीं न्हाणिति, गोपुच्छें स्पर्शती जगत्पाळा.	१२५
व	दनें 'केशव' 'माधव' असिं नामें गाति त्या सती बारा, द्वादश भालाद्यंगीं गोमय घेऊनि लाविति उदारा.	१२६
ते ^३	भव्यमूर्ति 'अव्यादजोऽघ्न' इत्यादि मंत्रमय वर्म त्या लेवऊनि रक्षिति; तें विश्वाला हि कवच दे शर्म.	१२७
बा	ळाला स्तन पाजुनि नीजविलें पाळण्यांत जो त्याला, आला नंद पथीं, ती तनु पाहुनि विस्मित स्वमनिं झाला.	१२८
सु	हृदा वसुदेवाच्या ज्ञानाची नंद करि नितांतें नुंती, परशूर्ना तोडवुनीं दग्ध करवि रचवुनीं चिता तनु ती.	१२९
दे	ह सुगंध प्रसवे, कृष्णागुरु जेंवि पावकीं जळतां, कीं तो झाला शुद्ध श्रीमतीर्थाग्निपाद आंतळतां.	१३०
'वा	स असा अतिअद्भुत कोठुनि येतो? अहा! महावास! नंदादि म्हणति, 'गंधा! बापा! तूं हरिपदीं वहावास'.	१३१
य	मुनास्नान करुनि जों गेला नंद ब्रजासि, तों सकळ वृत्त श्रवण करि, म्हणे, 'महिमा विश्वभरा! तुझा अंकळ'.	१३२
न	वल असें चि करि प्रभु तो स्वैर्त्थानिकमहोत्सवीं प्रकट, रडतां स्तनार्थ उडवीं उत्क्षिप्तस्वाग्निपल्लवें शकट.	१३३
मो	टें कौतुक करितां जीं होतीं तेधवां समीप मुलें,	

१. गोमूत्र व गोचरणधूळ यांनी. २. कपाळ आदिकरून अंगांच्या ठिकाणीं.
३. अन्वयार्थः—त्या (ब्रजवनिता) 'अव्यादजोऽघ्न' इत्यादि मंत्रमय वर्म (कवच)
लेवऊनि ते भव्य मूर्ति रक्षिति. तें कवच विश्वाला हि शर्म दे. ४. अतिशयित. ५.
स्तुति. ६. श्रीमत् तीर्थ हें ज्याच्या आंगठ्याच्या ठिकाणीं आहे त्याचे (विष्णूचे)
पाय. ७. स्पर्शितां, अवलंबितां. ८. अतिशयित प्राणतर्पण असा सुवास. ९.
अस्वाम्य. १०. आपल्या उत्थानसंबंधी (प्रथम च कुशीला वळण्यासंबंधीं) महो-
त्सवाच्या कार्त्वी. ११. वर फेंकलेल्या आपल्या पायाच्या अग्रानें. १२. गाढा.

- तत्त्व कथिति, परि गंवळी म्हणति, 'तरि खचेल कांय अद्रि फुलें?'
- म** द्रार्थ बाळकाच्या बाधाशमनार्थ धरुनि सारा धी,
अर्पुनि गोधन धान्यें ब्राह्मणचरणांसि नंद आराधी. १३५
- ग** रिमगुणें मातेच्या पीडी क्षणमात्र एकदा अंका,
उतरि क्षितिवारि, करि हरिचितन, चित्तीं धरोनि आशंका. १३६
- व** पु पुष्पदामसें तें गुरु होतां अंक पीडतां आर्या
भी, भूमीवारि ठेवी, मग जों कांहीं गृहीं करी कार्या, १३७
- ते** व्हां चि कंसहितकर दुष्ट तृणावर्त दैत्य ने त्यातें,
विश्वाच्या ब्रह्म्याच्या प्रबळा काळाचिया हि नेत्यातें. १३८
- वों** ल्यारूपें सर्व व्रज करुनि व्याकुल क्षणामाजी,
ने शिशु; 'वातरता जी मति' खळ 'न' म्हणे 'कुलक्षणा माजी.' १३९
- सु** त न दिसतां रडे बहु माता, कृपणा धनासि तासि शोधी,
धांवे, म्हणे, 'नुतारित्यें तुज तारि संतापती च न शिशो! धी?' १४०
- दे** गे! बाई! बाळक खेळायस्तव असेल जरी नेला,
ऐसें पुसे रडे, तों गोपीनीं ही विलाप बहु केला. १४१
- वा** तां ऐकुनि गोपी आल्या धावोनि धाबिन्या रडती,
शोकें करुनि उररी कुररीरीतीस फार आरडती. १४२
- य** मंभटशताभ्याधिक खळ गेला गगनीं, अशांत हरि त्यातें
गुरुता स्वीकारुनि धरि दड कंठीं आपणासि हरित्यातें. १४३
- न** सुटे मिठी, न चाले बळ, खळ बळहीन जाहला रडला;
स्वैनयनयुगसह हेंरखरशरहतपुरसा शिळातळीं पडला. १४४
- मो** धमनोरथ झाला, मेला पडतां च, त्या तृणावर्ता

१. तत्त्वग्रहक बुद्धि. २. वजनाच्या गुणानें. ३. स्वामीला. ४. वावटळीच्या स्वरूपानें. ५. कृपण खी. ६. न उतरित्यें ('खाळीं न ठेवितें'). ७. स्वीकारुन (?). ८. कुररी=एक पक्षीण. ९. यमाच्या वीरांच्या शतापेक्षां अधिक असा. १०. जडपणा. ११. आपल्या डोळ्यांच्या बुबुळांसह. १२. शंकराच्या तीव्र बाणानीं नष्ट अशा त्रिपुरासारखा. १३. भद्र झाली आहे इच्छा ज्याची तो.

	गोपी पाहति, भाग्यें प्रभुस हि जो अग्नि त्या तृणावर्ता.	१४५
	'भ्रं द्रं! भ्रं द्रं!' म्हणती, घेती उचल्लनि, विस्मयीं बुडती, देती जननीहस्तीं, त्या स्त्री माझ्या चि मूर्ति ही गुड ती.	१४६
ग	मलें आश्चर्य, म्हणति, ' दुष्टपणें दुष्ट पावला घात, सर्वत्र सम म्हणुनि शिशु न निमालें, ईश्वरें दिव्हा हात.'	१४७
व	दनीं विश्व यशोदा स्तन देतां सहज एकदा पाहे, विस्मय पावे, नेणें कीं उदरीं विश्व विश्वपति वाहे.	१४८
ते	थें वसुदेवोक्तें गोला, रंगीं, ब्रजेश त्यास नमी, पूजुनि म्हणे, ' सफळजनि झालों त्वत्पदरजांसि आसन मीं.'	१४९
वाँ	च्य न होतां करवी दोषांचें नामकर्म तो गौर्धी, मुनि भूतभाविकथनीं नेत्रां जळ जिरेंवि कर्पभर ओर्धी.	१५०
सु	ज्ञ स्थापी एका संकर्षण, राम, बळ असीं नावें, तो कृष्णवासुदेवप्रमुख बहु दुज्या सुतासि सद्भावें.	१५१
'दे	तील सुख अपरिमित, गोब्राह्मणधर्म रक्षितील बळें, यांचें यश सुहृदसुहृदभयनयुगीं नित्य वाहवील जळें.'	१५२
घा	खाणूनि असें बहु मुनि होवुनि जाय फार सानंद, अतितुष्टपुष्ट झाला सेउनि तद्वाक्सुधारसा नंद.	१५३
थं	चरणरेणु दुर्लभ योगिवरातें प्रीमोदराशि, शुची क्षितिसि कराया करिति क्रीडा प्रभु रीति धरुनियां शिशुची.	१५४
भ्रं	वपल्लवमृदुकरपद विभु रांगति कर्दमांत ही, तुंच्छें व्रत्सांचीं अवलंबुनि ते जगद्वैलंब चालती पुच्छें.	१५५
मो	हिति मन सुचपळ ते, चपळ असे परि तसा न पारदें, या	

१. बरें झालें! बरें झालें! २. मृत्यु पावला. ३. यादवांचा पुरोहित. ४. सफळ आहे जन्म ज्याचा तो. ५. प्रकट. ६. गोळांत. ७. मूळ पाठ—मिरावि. ८. कंपा-
तिसाय. ९. मंत्र व शत्रु यांच्या नेत्रद्वयांत. १०. ज्याची पायधळ. ११. आनंदाचा समुच्चय. १२. नतन पालवीप्रमाणें मऊ आहेत हातपाय ज्यांचे तो. १३. कमी महत्त्वाचीं अशीं. १४. जगदाधार. १५. पारा.

	खेलीं च संदवनस्वव्रतराजीं हि न मनीं अपार दया.	१५६
भ	वन त्यजुनि घडिघडि प्रभुवदन पहावया स्त्रिया येती; वदन पहातां उत्तर केंचें घरिं ? भलतसें बळें देती.	१५७
ग	ह्रीं चुंबिति, भेटति, नाचविति, सुशब्द पढाविति ब्रह्मा, गोपी सिकविति नैति यैतिपतिमतिरतिदा यदात्मजं ब्रह्मा.	१५८
घ	त्सान्मुंचन्कचिदसमय इत्यादिक हि कथिति बोभाट त्या निर्दोषगुणाचे ज्याचा जो दशशतास्य तो भाट.	१५९
ते	बोभाट यैशोदाश्रुतिसि सुधासेकसे चि निववीती. मृदूक्षणीं च पळभरि नंदाचे दार भार भिववी ती. फार	१६०
चा	सी वदन प्रभु तों त्यांत ब्रह्मांड पाहती झाली, त्यांत ब्रज, त्यामध्ये आपण ही, हें विलोकितां भ्याली.	१६१
सु	रपूर्वज भगवान् विधि वर अंशावतरणी असा द्रोणा, वसुला धरास्त्रियेसह दे, कीं, 'त्वद्यश तसें नसो कोणां.'	१६२
दे	वाची भक्ति असी पुत्रस्नेहकरूनियां घडली. लेश क्लेश न होतां त्यांची हृदृत्ति ईश्वरीं जडली.	१६३
घा	मनपर्णी अदितिला, कौसल्येला न जें नृपाळपर्णी, तें सुख गोपीला दे शतदा दिवसांत देव बाळपर्णी.	१६४
य	त्याराध्यपद प्रभु, संत्याधिपगुरु, सदैव सुखवासी; तो स्वंगत विश्व दावी भिवुनि जिला जीपुढें स्वमुख वासी.	१६५
न	बहत्या गृहीं रिकाम्या दासी म्हणवुनि एकदा गोपी कारि दधिमथन, तनयगुण गाय मुखें, तद्रसीं च मन ओपी.	१६६
मो	त्यें मोटीं मोटीं पाच हिरे नीळ माणिकें याहीं	

१. साधूंचें रक्षण हें च आपले मुख्य व्रत त्यांत हि. २. नमन. ३. योमिश्रेष्ठांच्या
बनाला आनंद देणाऱ्याला. ४. ज्याचा पुत्र. ५. अकालीं नांसरांला कोठें तरी
शोडणें. ६. सहस्रमुख (शेष). ७. यशोदेच्या कानाला. ८. अमृतवर्षावासारखे.
९. यशोदेला. १०. ब्रह्मदेवाचा पिता. ११. स्वतःचे ठापी. १२. अपीं.

- खंचित नंग सकळ देहीं, गेहीं तद्दीप्ति मायिना कांहीं. १६७
- भ रली वरि औनखशिख नंदवधू शुद्धमणिगणें हेमें;
आंत हि पुत्रीभूतब्रह्माच्या दिव्यगुणगणप्रेमें. १६८
- ग ळती नेत्रांतूनि प्रेमाश्रुजळें फुलें शिराहूनीं,
ऐसें मथन करीतो श्रीकृष्ण धरी रवीस बाहूनीं. १६९
- ब सवी बळें चि तीस स्तैन्यार्थी देव तो धरुनि रवी,
शिशुपण तिच्या न केवळ उद्धारा आमुच्या हि तें मिरवी. १७०
- ते पाजी कांहीं तों जें जाय गृहीं उतोनि त्या दुग्धा
सांभाळाय़ा धांवे, सांडुनि अमृतासि गोपिका मुग्धा. १७१
- वा इट वाटे प्रभुला, स्वमनि म्हणे, 'स्पष्ट विषय हा खोटा.'
कोपे, उंपळें फोडी दधिचा डेरा समीप जो मोटा. १७२
- सु तकृत पाहे, हांसे, गोपी शोधी गृहीं तथा जंव ते
उखळीं चढोनि खातो लोणी, खाताति कंपि हि त्याभवंते. १७३
- दे खे प्रभु हि तिला कीं येताहे माय घेउनीं यष्टी,
टाकुनि उडी पळे, हे लागे पाठीस, होय बहु कष्टी. १७४
- वाँ ज्ञानसागोचर जें ब्रह्म तथा ती म्हणे धरनि अहा !
भागे, मागें लागे, ये हाता कठिनचित्त देव न हा. १७५
- य ष्टि उगारी जों कर धरुनि करें तों तेंदश्रुतनुकंपा
पाहे, राहे ताडन, वारी त्या गोपिकेसि अनुकंपा. १७६
- न गर अनंत अनंतब्रह्मांडांचें तयासि बांधाया
लागे, दामें न पुरतां दुसरें तिसरें तरी हि सांधाया. १७७
- मो टेपण टाकुनि दे, वे उखळासीं अनंत बांधोनी

१. जडित. २. अलंकार. ३. आपादमस्तक. ४. पुत्रत्वाप्रत प्राप्त झालेल्या
ब्रह्माच्या. ५. दुधाची इच्छा करणारा. ६. वेडी. ७. मूळ पाठ-चिन्तांत म्हणे,
८. सदाथि. ९. दगडानें. १०. मूळ पाठ-बाळकपि भवंते. ११. वाणी व मन
पाना आस्य असे. १२. त्याचे अशु व शरीरकंप. १३. दया. १४. झोरी.

	मातृकर रक्तं होतां दामासमवेत दाम सांधोनी.	१७८
भ.	कवश देव ऐसा कीं त्या करुणार्णवासि तें युक्त, बद्ध असतां हि करि मुनिशसधनदनंदनार्जुनां मुक्त.	१७९
ग	वळणिचें भाग्य नसे शंभूतें, न विधितें, न लक्ष्मीतें, उखळीं बांधी दामें, नुरवि चलन यन्नखेंदु पक्ष्मीं तें.	१८०
ब.	द्ध करि नित्यमुक्ता गोपी गुंते गृहांत गृहकृत्या, तों यमळार्जुन पाडी. प्रभु दे सत्यत्व नारदा भृत्यां.	१८१
ते	तरु पडतां धांवति, पाहुनि आश्चर्य करिति जों गवळी, उखळीं बद्ध यशोदाबाळक ही देखती तयांजवळी.	१८२
	‘वा ताविणें हि गुरुतरुपतन कसें? वांचला हि बाळ कसा?’ म्हणति, बहु नवल करिती, न कळे तो बाळ विश्वपाळकसा.	१८३
सुं	त त्यांसि म्हणति, ‘केलें आंतुनि जावूनि या महाभागें वृक्षोन्मूलन ओढुनि नेतां हें उखळ गुंततां मागें.	१८४
दे	दीप्यमान दोषे या वृक्षांतूनि पूरुष निघाले, नमुनि यशोदापुत्राप्रति ते रविसे नभांत चि रिघाले.’	१८५
घा	क्य मुलांचें साचें परि झालें गोपजनमतीं लटिकें; हिरिनीळरत्निकरीं म्हणउनि घ्यावें चि तत्सम स्फटिकें.	१८६
य	मलाजुनगतिदीतें करुनि विमुक्त ब्रजेश्वर सगोप स्त्रीच्या पदरीं घाली, ती जेव्हां प्रथम आपुल्या कोप.	१८७
न	व नव उत्पात असे होति बृहद्रुनिं म्हणोनि उपनंद वृंदावनासि जाया सांगे, वृद्धोक्तें मान्य करि नंद.	१८८

१. तांबडे. २. नारदमुनीनीं शापिलेले कुबेरपुत्र, जे अर्जुनवृक्षाचे रूप धारण करून होते त्यांला. ३. ज्याचा नखस्वरूप चंद्र. ४. पापण्याच्या ठिकाणीं ५. दोन अर्जुनवृक्ष. ६. सेवका. ७. गोपांचीं मुलें. ८. झाडाचें समूळ पडणें. ९. शिरले. १०. इंद्रनीलमण्यांच्या समुच्चयांत. ११. यमलार्जुनांला (कुबेरपुत्रांला) सुस्थिति देणान्याला. १२. नंद. १३. वृद्ध उपनंदाचें वचन.

- मो रसिजकुंकुमांकित जे चरण सदैव शेषतनुतल्पीं
 वृंदावनांत ते, तप गुरु त्याचें भाग्य बहु नसे अल्पीं. १८९
- भ वशमैनदक्ष चेतोहॅर पुण्यश्रवणकीर्तन स्वामी,
 चारी वत्सें, होडनि वत्सप, जो वंघ सत्यपतिधार्मीं. १९०
- ग डि गोप दास घेडनि चारिति वत्सांसि रामकृष्ण वनीं.
 वत्सांत वत्सरूपें दैत्य सिरे धरुनि दुष्ट भाव मनीं. १९१
- व त्स न हा हें रामा त्यास हि कळलें नसे असें कळवी.
 शैलभा दीप तसा प्रभु हळु हळु येऊं चि दे, न त्या पळवी. १९२
- ते ला निजप्रतापें कढतां होतां प्रतप्त वह्नि च पी.
 मारुतिपुढें चपलपण गर्वें करितां जगेल कोण कपी? १९३
- घा रणशिञ्जुसि जसा हरि हरि अरिला मागिल्या पर्दीं कवळी,
 गरगर फिरवुनि टाकुनि सुर्कपिथीं सुखवि तत्फळें गवळी. १९४
- सु मनें वर्षति अरिंकरिहरिहरिवरि देव, नाचती बाळें.
 बहु चित्र हें च कीं, प्रभुयश वाढे, होय दुष्टमुख काळें. १९५
- हे वासि जलांशत्रुतनिष्ठ बकाकार असुर, सुग्रास
 क्षुधित ब्राह्मणसा, गिळि; भीति न शिञ्जु सुर हि बळ हि उग्रास. १९६
- घा री नाम जयाचें कंठीं धरितां चि सर्व तापा तें,
 अमृत हि गिळितां जाळी कंठीं त्या दुर्जना सुपापातें. १९७
- य छपि तापहर सुगुण केवळ कैरूपूर हरि त्यातें
 अंगार होय म्हणवुनि उगळी कंठांत दाहकरित्यातें. नाहेर टाकी १९८
- न^३ वश्लोग्रात्रें जों चंचवत्रें ये शिरीं च हाणाया
 चंचुपुटें धरुनि चिरी जेंवि लह्लाळ्यास देवराणा या. १९९

१. लक्ष्मीच्या स्तनावरील कुंकुमानें चिह्नित असे. २. शेषदेहरूप शय्येवर. ३. संसाराचा नाश करण्यांत चतुर असा. ४. मनोहर. ५. गवळी. ६. ब्रह्मलोकीं. ७. पतंगाला. ८. उत्तम कवठीच्या वृक्षावर. ९. शत्रुरूप हत्तीला सिंहासारखा असा जो कृष्ण त्यावर. १०. सरोवराच्या कांठावर बसलेला. ११. कापराच्या पूर. १२. अग्नि. १३. नव्या शूलाच्या उग्रत्वानें.

मो	टा उत्सव झाला, सुर करिती दिव्यपुष्पवृष्टीतें; वर्णिति सुखमूर्तीतें मग आधीं गोपबाळदृष्टीतें.	२००
म	क्षी अजगररूपी दैत्य सैपशुपाळबाळवत्सकुळा, प्रासी प्रभूत्तमास हि, जैसा दावाशि पुष्पिता बकुळा.	२०१
ग	गनस्थ अमर तेव्हां शुष्कमुखें 'हंत! बत! अहा!' म्हणती. क्षण तीर्थपेदाहुनि गुरु मानुनि करिती विधिप्रति प्रणती.	२०२
व	दनीं शिरतां जो तो अर्घे सर्वासकट आपणा चूर्ण करणार, तों तयाच्या कठीं वाढोनि दाटला तूर्ण.	२०३
ते	णेंकरुनि झाला तत्काल प्राणरोध पापाचा, नेत्रें गळोनि पडलीं ऐसें करि लवें विभुप्रतापाचा.	२०४
वा	ढोनि गळां मूर्धा भेदी, मग त्या पथें चि तत्प्राण निघती; प्रभु अवलोकुनि करि विषहर्तवत्सवत्सपत्राण.	२०५
सु	हदांवत्सांसह विभु बाहेरि निघे अधाननांतून; तेंदेहोत्थित तेज प्राशी घातक नव्हे मनांतून.	२०६
दे	व धन कुसुमवृष्टी करिति स्तव सिद्ध, मुनि महानंदें म्हणति, 'सभाग्य, सुपुत्री, ज्ञानी ही जिकिले पहा नंदें.'	२०७
वी	रिजजन्मा भगवन्नुतिनादश्रवण करुनि ये, पाहे; अद्भुतमहिमप्रभुतें, होडनियां चित्र अंबरीं राहे.	२०८
य	मनियमनिष्ठ योगी वांछिति जी दे अघासि त्या गतितें; यास्तव वेदान्यगुरुचें विधिला आश्रय वाटलें अति तें.	२०९
न	गगह्वरसें झालें वृंदावनिं अघशरीर जें सुकलें;	

१. गवळ्याचा मुलगा या दृष्टीला (मताला). २. गवळ्यांच्या पोरांसह
वांसरांच्या समुदायाला. ३. कोरळ्या पडलेल्या तोंडानें. ४. तीर्थपद जो विष्णु
त्यापेक्षां. ५. अघासुर. ६. शीघ्र. ७. दुष्टाचा. ८. लेश. ९. विषानें मृत झालेलीं
वांसरें व गवळी यांचें रक्षण. १०. त्याच्या शरीरापासून निघालेलें. ११. दाट.
१२. ब्रह्मदेव. १३. दानशूरांत जो श्रेष्ठ त्याचें. १४. पर्वताच्या गुहेसारखें.

- क्रीडति त्यांत मुलें तीं, यन्मरण मुकुंददृग्मृतें चुकलें. २१०
- मो क्षेण अहिपासुन जें कौमारदशेंत आपुलें केलें,
तें पौगंडदशेंत प्रकटिति शिशु; एक वर्ष तों गेलें. २११
- भ लतैसं हि हरिचरित कथिति सुखें पशुपतिशु सदा सदनीं;
वर्षभरि असें अद्भुत यश त्यांच्या राहिलें कसें वदनीं? २१२
- ग हनींचें वृत्त तिहीं केलें प्रकट व्रजांत वर्षानें;
त्याचें कारण आतां परिसावें साधुनीं च हर्षानें. २१३
- व धुनि अघातें प्रभुनें रक्षुनियां वासुरांसमेत मुलें
नेले जळाशयाप्रति जेंवि करंडांतरीं भरुनि फुलें. २१४
- ते थें पाजुनि पाणी वत्स चरायासि सोडिले जवळी.
पुंलिनीं बसोनि भोजन करि हरि घेऊनि पंकिला गवळी. २१५
- वां रिरुहकर्णिकेच्या पत्रांची पांक्ति भोंवतीं असती,
श्रीमूर्तिच्या तसे शिशु फुल्लमुखांभोज भोंवते बसती. २१६
- सु ख काय तें वदावें? प्रथम ब्रह्माचिया मुखीं कंवळ
घालिति, मग आपुलिया; चाखिति रस तो हि जो तयाजवळ. २१७
- दे ती मिटक्या, दाविति अन्योन्य स्वस्वभोज्यरुचि, रमती,
हांसति भोजन करितां, हांसविति प्रभुसि गोप रुचिरमती. २१८
- वा मकरीं दध्योर्दन, अंगुलिसंधींत लंबणशाकफळें
धरि शृंगं वेत्रं कर्षीं, ऊठरपटीं वेणु भक्तभाग्यबळें. २१९
- य ज्ञांचा भोक्ता करि भोजन घेऊनि पंकिला बाळ.
दूरुनि अवलोकुनि तें ब्रह्मादिकदेव घोंटिती लाळ. २२०
- न वल पहावें अणखी प्रभुची कांहीं करुनियां खोडी

१. कृष्णदृष्टिरूप अमृतानें. २. सुटका. ३. पांच वर्षांच्या वयांत. ४. सहा वर्षांच्या वयाच्या अवस्थेंत. ५. टोपलींत. ६. वाळवंटावर. ७. कमळाच्या दांड्याच्या. ८. विकसित झालीं आहेत मुखकमलें ज्यांचीं ते. ९. घांस. १०. आपापल्या [शिंदोरींतोळ] अन्नाची चव. ११. दह्यांभात. १२. बोटांच्या चिमटींत. १३. लवणयुक्त शाकफळें. १४. शिंग. १५. काठी. १६. पोटावर बांधलेल्या [भोतराच्या] पट्ट्यांत.

अधवधविस्मित विधि हें योजी, कीं लागली यज्ञीं गोडी.	२२१
मो कॅलिली मर्यादा, नेले ते वत्स चोरुनीं विधिनें;	
कीं लोटिला पदें नत, अपराधी जन न, या दयानिधिनें.	२२२
‘भ रले वनांत बहुधा तृणलोभें वत्स, लांबले दूर,’	
ऐसें म्हणे सख्यांप्रति, आणाया जाय तो कृपापूर.	२२३
‘ग डबड नको करूं हो ! बसलां तैसे बसा, नको हालों,	
हार्तींचा ग्रास गिळा, घेउनि वत्सांसि मीं हि हा आलों.’	२२४
च त्सांतें शोधाया गेला आंगें दयांबुधी रानीं.	
कैरिजेतो निर्गमवर्नी ज्याचा बहु शोध साधुधीरानीं.	२२५
ते वत्स न दिसतां ये पुलिनाप्रति तां न तेथ निजगोप !	
त्यांस हि शोधी, जाणे सुतकृत्य, प्रभु मनीं न धरि कोप.	२२६
वा टावें सुख विधितें वत्सपवत्सांचिया हि मातांतें,	
प्रभु होय वत्स वत्सप सुखवाया कविजनां हि गातां तें.	२२७
सु रमुख्यें जीं जितकीं गोपांचीं वासुरें मुलें हरिलीं,	
तैसीं च विश्वरूपें तितकीं रूपें यथास्थितें धरिलीं.	२२८
दे ह जसे, वर्ण जसे, भूषण ज्यांचें जसें, जसे पावे,	
वेत्रें वस्त्रें शिंकीं झाला पँत्राण ही असें भावे.	२२९
चाँ सर सरतां गेला प्रभु आपण आपणासि घेऊनीं,	
गोगोपीगोपांतें सुखवाया आत्मदान देवूनीं.	२३०
य छपि झाला सर्व प्रभु, या विषयीं च न शकला तो, कीं,	
पहिल्याहुनि मातांचा स्नेह अधिक मोह ही न त्या तोकीं.	२३१
न कळे रामास हि तें, संवत्सर एक लोटला प्राया.	
जाणेल सुप्रसादाविण याच्या कोण हो ! अभिप्राया ?	२३२
मो टें कौतुक झालें असतां वर्षांत दिन उणे कांहीं,	
तांपर्यंत प्रभुची लीळा रामासि ठावुकी नाहीं.	२३३

१. सोडली. २. केला जातो. ३. वेदरूप वनांत. ४. पुत्रांचें (ब्रह्मदेवांचें)

कर्म: ५. पादत्राण. ६. भावें, प्रोतीनें (?). ७. दिवस ८. प्रायः, सामान्यत्वे.

- म गवंत उभयता ही गेले होते स्ववत्स चाराया,
निजपदपद्मरजांहीं सकळस्थिरजंगमांसि ताराया. २३४
- ग वळी चारित होते गोधन गोवर्धनाद्रिवरि दूर;
तेथुनि वत्स पहातां गार्याला नावरे कृपापूर. २३५
- ख रानदी तशा त्या अद्रिवरुनि धांवल्या, न आवरती;
आल्या चि, नव्या वत्सांपरिस बहु प्रीति यां जुन्यांवरती. २३६
- ते गोप क्रोधानें आले जों त्यांसि न्यावया मागें,
गार्यांहूनि द्रवले बाळ पहातां चि सोडिले रागें. २३७
- बा हति दुग्धें, पाजिति चाटिति त्या वासुरांसि, हंबरती.
प्रीति न केवळ मानी गोहृदय स्वल्प, तें हि अंबर ती. २३८
- सु टले नयनीं अश्रु, प्रेमभरें कंठ दाटले, शब्द
न निधे, जाणों गोपां सुतविरहीं कोटि लोटले अब्द. २३९
- दे ती सुदढालिंगन, घेती उचळुनि, चुंबिती, बाप,
हुंगिति माथां, निवविति शीतसुतालिंगनामृतें ताप. २४०
- बा टे रामाला तें बहु कौतुक, मग मनीं म्हणे तो कीं,
'जें प्रेम वासुदेवीं गोंगोपाचें, तसें कसें तोकीं? २४१
- य क्ष निर्धानासि जसे, गोप तसे सोडिती न बाळांतें.
माझे हि मन द्रवतें यां पाहुनि जेंवि विश्वपाळातें. २४२
- न गशिखरावरुनि कशा आल्या धावोनि धेनु वत्सवती ?
फिरती पुनःपुन्हा हे गोगोप, पुनःपुन्हा बहु द्रवती. २४३
- मो ह मला ही जेव्हां, तेव्हां मत्स्वामिची च हे माया,
चिंतुनि ऐसें, पाहे विश्वालंकारहेतुहेमा या. २४४
- म कांचा मोहांतक देव, तयाला स्वतत्त्व तें कळवी.
रामाच्या चित्तींचा संशय वैकुंठ तत्क्षणीं पळवी. २४५

१. पावसाळ्यांतल [वगवान] नदी. २. आकाश. ३. ती प्रीति. ४. गोंगोपाचें (१) -
५. ठेव्याला. ६. विश्वरूप अलंकाराचें मूळकारण जें सुवर्ण त्याला (परब्रह्माला) -

ग	गर्नी तो ब्रह्मा हि स्ववृटिकालेंकरुनि ये, पाहे, तों पहिला तैसा चि प्रभु, वत्सप, वत्ससह सुखें आहे.	२४६
घ	त्सप, वत्स हि हरिले; मायाशयनीं च निजविले असती; कैचे तसे च दुसरे हे? ते तों स्पष्ट आणिले नसती?	२४७
ते	साचे कीं हे? हें नुमजे, ब्रह्मा विचारितां श्रमला, श्रमला; तों सर्व प्रभु दिसती, पाहोनि चित्रसा गमला.	२४८
वा	रिदनील चतुर्भुज, सायुध, जो तो हि, पीतपटधारी, कौस्तुभकटकमुकुटवनमाळांगदमकरकुंडली, हारी;	२४९
सु	रेंसा दामें कंठापासुनि आपादरम्य सर्वांच्या, ज्या त्या मूर्ति ध्येया सर्व सुरांच्या, सहात्मशर्वांच्या.	२५०
दे	खुनि अद्भुत रूपें पडला, दिपला अनंततेजानें; परि धन्य धीर तो, कीं, नयनीं भरिले अनंत ते ज्यानें.	२५१
वा	णीपति मग सावध झाला प्रभुच्या पदप्रसादानें. नेत्रें उघडी, मेली प्राणी अमृताचिया जसा दानें.	२५२
य	द्रुत् पूर्वी होता शोधित निजवत्सवत्सप स्वामी, तैसा चि पाहिला प्रभु कैवलकर वनीं सुखधिच्या धामीं.	२५३
न	मन करि प्रभुचरणा, सोडुनियां सत्यनायक विमान; स्वगुरूपदासि धराया माथां पाहेल काय कवि मान ?	२५४
मो	र जसा मेघातें प्रभुतें पाहोनि विधि तसा हर्षे. 'चुकलों' म्हणे, धरी पद; देव तयावरि दयामूर्ते वषें.	२५५
भ	कीं करि हरिची स्तुति, मागे चरणभक्ति वरदास; आज्ञा मागुनि जाय स्वस्थाना विष्णुचा प्रवर दास.	२५६

१. स्वतःला चूटकी वाजविण्यास लागणान्या वेळांत. २. मायेच्या आंथरुणावर.
३. विचार करतां करतां. ४. कौस्तुभ, कडीं, मुकुट, वनमाळा, केयूर व मकराकार कुंडलें धारण करणारा. ५. तुलसी-पंत. ६. मालेनें. ७. ध्यान करण्यास योग्य.
८. आपणासह जो महादेव त्याच्या. ९. ब्रह्मदेव. १०. मेलेला. ११. वांस आहे ज्याच्या हातांत असा. १२. सुखसमृद्धीच्या निवासस्थानीं. १३. श्रेष्ठ.

ग	मन करितां विधाता, सर्व मुलें वासुरें यथास्थानीं उतरी तीं, पूर्वीं निजमायेच्या लाविलें जयां थीनीं.	२५७
घ	त्सांतें पुलिनाप्रति पति विश्वाचा स्वयें कवळपैणी एका वर्षें, विधिची हरुनि चरित्रामृतें तृषा, आणी.	२५८
ते	शिशु म्हणति, 'सख्या! ये, सांपडले वत्स तुज बरे जवळ. आलासि शीघ्र, आम्हीं बा! एक हि भक्षिला नसे कवळ'.	२५९
घा	णी ऐकुनि त्यांची हांसे प्रभु, त्यांसवें पुन्हा जेवी, प्रभुची माया कवणा मोहीना विश्व येवढें जे वी?	२६०
सु	खवी सख्यांसि हरि, करि हास्य विनोद प्रिय स्वदासां जे; दूरुनि अजगर दावुनि, घोषा ये, ये जसा सदा सांजे.	२६१
दे	हर्ष व्रजकर्णां वेणूच्या पाठवूनि लांब रंवा. श्रवणें हि ताप हरि, त्या अमृताहुनि न म्हणतील कां बरवा?	२६२
वा	ट प्रभुची पाहे व्रज, जलदाची तृषार्त चातकसा; आलोंसें वेणुध्वनि दूतमुखें कथि, करील घात कसा?	२६३
य	श हरिचें शिशु सांगति जातां चि व्रजजनाचिया कानीं, 'आम्हां गिलितां, कृष्णें खळ अजगर आजि मारिला रानीं.'	२६४
न	वधनसारधनप्रभ, विभुसत्तम, राम कृष्ण मग रानीं एका दिवसीं गेले, ज्यां भ्यावें सर्वशत्रुनगरानीं.	२६५
मो	दक जसे गणेशा, रुचती गुण फार ईश्वरा ज्याचे, दास्यापुढें जयाच्या होती अतितुच्छ भोग राज्याचे,	२६६
भं	द्रगुण प्रभु तो करि रामसुगुणवर्णेन स्वयें रानीं; सूक्तिसुधारस सादर अग्रज हरिचा भरी नव्या कानीं.	२६७
ग	दैभरूपी सुररिपु मग मारुनियां, यथेच्छ तींळांचीं	

१. आपल्या मायेच्या स्तनांच्या ठायीं (मायेच्या अधीन). २. घांस आहे हातांत ज्याच्या तो. ३. जी (माया). ४. सायंकाळीं. ५. आलापाला. ६. नव्या भेषाच्या अंकांप्रमाणें दाट आहे तेज ज्याचें तो. ७. सर्व रिपूंच्या शहरानीं. ८. बळरामाचे. ९. मंगलगुण. १०. ताडांचीं.

देउनि फळें सुखविलीं चित्तें त्या सर्व गोपबाळांचीं.	२६८
बा लभद्रावांचुनि हरि ने गायी एकदा, वर्नी चारी; त्या कालीयहृदाचें त्रीर्ष्मीं घोषीनि सेविती चारी.	२६९
ते गोपशिशु हि विषजळ पीती, मरती तटीं च तत्काळ; तें पाहतां कळवळे करुणानिधि, सत्पती, असत्काळ.	२७०
बाळांतें गाईतें उठवी, पाहे दयार्द्रदृष्टीनें, पूर्वीं जसें दशवदनरणहतकपिकटक अमृतवृष्टीनें.	२७१
‘सु च्छदभयें लपाला सौभरिवरनिर्भयस्थळीं सर्प, वसतो डोहांतुनि हा, दवडावा यांतुनी हि विषैर्दर्प.’	२७२
दे व असें मनिं आणी, हेंदतटजकदंबतरुशिरीं वेघे. जें पूर्वीं अमृतकरद्विजपपदरजांसि आश्रया दे, घे.	२७३
बा हूतें ताडुनि हरि गर्जे घनसा; हर्दीं उडी टाकी; तो अहि धांवे, चावे; गवळी च न, सर्व कांपले नाकी.	२७४
य म जेंचि काळपाशें मार्कडेयासि, नाग भोगीं बांधी, बांधावें ज्या प्रभुवर्या प्रेमभक्तियोगानें.	२७५
न वनीतमृदुल अवयव, आनंदांकुर चि जे नवे चावे, ‘खळ त्यांतें वेचावे’ रमा म्हणे, ‘प्राण जे न वेचावे.’	२७६
मो हीं नंद यशोदा व्रज हि बुढे, ऐकतां असी वार्ता; घाडनि येउनि पाहुनि रडती गोपी हि धेनु ही आर्ता.	२७७
मै गण जसा राहुमुखीं विधु पडतां, व्रज तसा दिसे दीन; डोहीं बुडतां, वारी राम, समस्तांत तो चि भयहीन.	२७८

१. अत्यंत तृषित होऊन. २. दुष्टांचा संहारकर्ता. ३. जिवंत करी. ४. गरुडाच्या भयानें. ५. सौभरि ऋषींच्या वरानें निर्भय झालेल्या ठिकाणीं. ६. विषरूप गर्व. ७. डोहाच्या कांठावर उगवलेल्या कदंबवृक्षावर. ८. [द्विजप=] गरुड-पंत. अमृत आहे हातीं ज्याच्या अशा गरुडाच्या चरणधूलिकेला. ९. देव. १०. वेदोक्त्यानें. ११. रमा म्हणे, ‘जे खळ त्यांतें वेचावे (मारावे); [पण स्वतांचे] प्राण न वेचावे.’ १२. पीडित. १३. तारकांचा समूह.

गं	रत्नमदांधखलभुजगभोगनिबद्धांग देव तो उगला होता विषमूर्छितसा, मग भगवान् भोगबंधनीं फुगला.	२७९
वं	लयें जरि न उकळिता कालिय, तैसा चि निजबळें मुलता, तारि तत्काळ चि त्याचा भोग तटतटां स्थळस्थळीं डैलता.	२८०
ते	ज विषाचें न चले, परि करि फूत्कार फार तो नाग; धांवे घरावया तों चुकवी, आणी पुनःपुन्हां राग.	२८१
वै	ताशन तो दुष्ट अमवुनि बहु वेळ फार भागविला; प्रभुनें अनीतिवर्तीं विषंधनमदमत्तनाग नागविला.	२८२
सु	हदानंदकर प्रभु मग त्याच्या मस्तकांवरी चढला. यत्न न चाले कांहीं, नाग क्रोधानळें मनीं कढला.	२८३
दे	वनि पाय फणांवारी तांडव आरंभिलें त्रिजगदाद्यें. तत्काळागत सेवासादर गंधर्व वाजविति वाद्यें.	२८४
वा	हे शोणित नासानेत्रास्यें, होय हीन तनु रक्तें; करितां नृत्य मुकुंदें तांडवसाहित्यसंपदनुरक्तें.	२८५
य	मुनेला अहिला ही करितां निर्दोष, सकरुणा आर्या प्रभुला पदर पसरुनी मागति असुदान त्याचिया भार्या.	२८६
न	मितां प्रसन्न होय, स्तवितां कोप प्रभु त्यजी पहिला; अहिला म्हणे, 'रंमणकद्वीपाला सहकुटुंब जा वहिला.'	२८७
मो	त्यें नागर्खांच्या लेवविलीं आपुल्या करें नाकीं, स्वयशें देवर्खांच्या कंठीं देवें दयाकरें नाकीं.	२८८
भ	रिती मूर्ति प्रभुचो रत्नांहीं, आपुली तैदंघ्रिजर्जा;	

१. विषाने उन्मत्त झालेला दुष्ट नाग त्याच्या शरीराने बांधले गेले आहे अंग ज्याचें तो. २. वेदोळें. ३. तुटता. ४. वायुभक्षक [कालिया]. ५. विषरूप जें अन्न तद्रूप गवांनं माजलेला सर्प. ६. नाचणें. ७. रक्त. ८. नाक, डोळे व तोंड झांतून. ९. रक्तहीन. १०. नृत्याची सामग्री ही च संपात्ति तिला लोभलेल्या मना. ११. जंबुद्वीपाच्या आठ उपद्वीपांपैकी एक त्याला. १२. सत्वर-पंत. १३. त्याच्या चरणभूलिकानीं.

भाग्योदयें मिळालीं, सुलभ ब्रह्मादिकां सुरां हि न जीं.	२८९
‘ग रुड न करील पीडा, मल्पदमुद्रा असे शिरीं, जा गा!’ देव म्हणे, ‘त्वंमथनस्मरत्यां अहिभय नसो, असें जागा.’	२९०
व चन अभयामृताद्रं प्रभुचें प्राशूनि नाग तो गेला. जयजयकार सुरानीं, गोपाळानीं हि, तेधवां केला.	२९१
ते थें चि सप्रभु ब्रजवासी रात्रीस राहिले हो! ते; तैं प्रभु वणवा प्याला; नाहींतरि सर्वें दैाहिले होते.	२९२
बा ळांसह बळ कृष्ण क्रीडति नानापरी सदा रानीं, ज्या क्रीडा देवानीं आदारिल्या उँडिश्चितस्वदारानीं.	२९३
सु खद क्रीडा यांची पाहुनि असुर प्रलंब हानी च मानी, प्रभुघातार्थी कपटी गोपाळ होय हा नीच.	२९४
दे वानी क्रीडाया बाळांचे दोन कल्पिले भाग, शिरला प्रलंब वृँर्दी त्या, ज्यांचा नाथ हरि महाभाग.	२९५
वा ह्य जैयवंत, वाहक जे त्या खेळीं पराजित, क्रीडा आरंभिली असी जी, दे अधिका मुक्ति म्हणति त्यां ‘ब्रीडों’.	२९६
य दुपति जाणोनि, तया माराया खेळ तो तसा करवी; हरि अरिला मित्र करी; असुर म्हणे, ‘भूलि घातली बरवी’.	२९७
न वल करि हरि, पराजित होय, क्रीडेंत हांसणें साहे; श्रीदाम्याला आपण, वृषभाला भर्द्रसेन ही वाहे.	२९८
मो ळ्या हर्षें वाहे रामास हि घातक प्रलंब; कसा समर्थी चुकेल जपत चि होता दंभप्रवीण जो बकसा!	२९९
भ रभर धांवति अन्य हि वाहक वाह्यांसि नेति एकवट. उतराया मर्यादा होता भांडरिनाम एक वट.	३००
ग दगद हांसत सकळांहूनि बळाचा पुढें पळे घोडा;	

१. तुझें [हें मीं केलेलें] मथन आठविणाऱ्याला. २. जाळिले. ३. टाकल्या आहेत आपल्या स्त्रिया ज्यानीं. ४. समुदायांत, टोळींत. ५. वाहून नेण्यास योग्य. ६. जिकणारे. ७. लज्जा. ८. यादवविशेष. ९. एकदम.

- लंघी परमेश्वरकृतमर्यादा, समय राहिला थोडा. ३०१
- बळभर वेग उणा त्या दुष्टाचा पळवितां करी; हरिला
मूढें स्वकाळ दाटुनि; न मरेल हरुनि कसा करी हरिला? ३०२
- ते शिशुमार्यां त्यजिली, तेणें निजदेह अद्रिगुरु धारिला;
मग गगनपथें दुष्टें राम घनें पूर्णचंद्रसा हरिला. ३०३
- वाटे भय पळभारि, पारि हारि करि सावध बळाचिया चित्ता;
मग मुष्टिनें चि हाणुनि शिर फोडी, वांचवी सुहृद्वित्ता. ३०४
- सुटला बळ रिपुपासुनि, साखिजन, सुरजन हि आधिपासुनीं;
पडलि कुसुमवृष्टि नभापासुनि, खळतनु हि तोंड वासुनीं. ३०५
- दे^६ वर इंद्राणीचा मुंजवनीं दौवपावकाकुळ ती
गोगोपचमू रक्षी, द्रवला जाणोनि भाव काकुळती. ३०६
- वर्षा युसखातें प्राशी, शीत, सुरभि, मधुर, शुचि जसें पाणी,
भांडीराप्रति मीलितनयनां गोपां सगोधनां आणी. ३०७
- थं च सदा प्रभु आर्तत्राणीं च, दुर्जी न तन्मनांत रुची;
स्वमीं हि न होवूं दे स्वजनांला स्मृति सुरांचिया तरुची. ३०८
- नै गकन्येसि कुमारी हेमंतीं पूजिती यथोक्त, 'सदा
नंदतनय अस्मत्पति हो,' ऐसें प्रार्थिती नमूनि पदा. ३०९
- मो व्या प्रातःकाळीं यमुनेचें स्नान करुनि त्या धन्या
कात्यायनीसि पूजिति, भक्षिति नियमें हिविष्य त्या कन्या. ३१०
- भै गवत्यर्चनसक्ता हर्यनुरक्ता कुमारिका मास
व्रत करिति, म्हणुनि जाय प्रभु पुरवाया तदीयकामास. ३११
- शै गनमणिसुतातीरीं वखें ठेजनि, कुमारिका अमळीं

१. बलरामाचा जोर. २. बाललीला. ३. पर्वतापवडा मोठा. ४. मित्राच्या (कृष्णाच्या) संपत्तीला (प्राणांला). ५. चितपासून. ६. दीर (कृष्ण). ७. बगवानीं वेष्टित. ८. अर्शला. ९. मिटले आहेत डोळे ज्यांचे त्यांला. १०. सज्ज. ११. पार्वतीला. १२. हवन करण्यास योग्य असें शुद्ध अन्न. १३. पार्वतीपूजनांत निमग्न झालेल्या. १४. यमुनातीरीं. १५. स्वच्छ अशा.

जों त्या करीत होत्या स्नान पहाटे महासरित्कमळीं.	३१२
व र द्यावयासि गेला तों घेउन तो दयालु गडियातें हरि! हरि! हरि स्वहस्तीं त्यांच्या चि हितोदया लुगडियातें.	३१३
ते धवल, रक्त, मेचक, पीत, हरित, वस्त्रभार बरवे वे; यमुनातटभूरुहकुलदीर्पी नीपीं त्रिलोकवर वेवे.	३१४
वास श्रीचा हांसे जो निववुनि हांसवी सखेदास. हासती कदंबतरुवरि जे त्या सुखसिंधुचे सखे दास.	३१५
सुर्दतीस म्हणे, 'देतों वर वस्त्रे, एक एक मागा या.' ऐकुनि बाळा लाजति कामितेदा दिव्यजंगमागा या.	३१६
देह सलिलपटपारिवृत करिति, सती होति सत्रपा, यातें नर्म सुखवि, विनविति; कवि म्हणति जयां 'अमृतसत्र' पीयातें.	३१७
वासें यावीं हातां, म्हणजनि सामाद्युपाय त्या करिती; परि न वळे प्रभु, मग जगदीशमताला कुमारिका वरिती.	३१८
यमुनेसह लज्जेला सोडुनि ते नमिति पाद, सहवासें ज्यांच्या धन्या लक्ष्मी, वरिति हितवरप्रसादसह वासें.	३१९
नलिनीतें धुतिकर, कीं कैरविणीतें सुधाकर सत्यातें सुखजनि गेला प्रभु, यापरि ते देती कधीं न रस त्यातें.	३२०
मोदीकर परमेश्वर बळगोपसमेत गोधनें चारी, मार्गी तरुगुण वर्णी, 'कीं उपकारी जगांत ते भारी.'	३२१

१. महानदीच्या उदकांत. २. काळे. ३. यमुनेच्या कांठावरील वृक्षसमुदायांत जो दीपाप्रमाणें त्या कदंबवृक्षावर. ४. चांगली आहे दंतपंक्ति ज्यांची अशांला. ५. शच्छित देणान्याला. ६. दिव्य व हिंडताफिरता जो वृक्ष त्याला. ७. जलरूप वस्त्रानें वेष्टित. ८. लज्जायुक्त. ९. अमृताची पोई. १०. मूळांत हा चरण चुकून ३१८।२ येथें पडला व तेथील येथें पडला होता. परंतु शोधचिह्नानें उभय चरणांची युक्त स्थानें वरीलप्रमाणें सुचविर्ली आहेत. ११. सूर्य. १२. कुमुदिनीला. १३. चंद्र. १४. आनंदाची खाण न असा.

- भ वनीं सर्वक्रतूंच्या चारी गाईस पद्मनाभ वनीं,
अवनीतें धन्य करी चरणीं, जे पटु जगाचिया अवनीं. ३२२
- न वतें भक्षुनि गाई झाल्या तृषिता, तयांसि रंविजेतें
नेडनि पाजी जळ तो, यत्पदजळ शिरि शिवें मिरविजेतें. ३२३
- ब छवशिशु बळकृष्णां म्हणति, 'सिदोरी न आणितां आलों,
सांगा उपाय काहीं, प्रभु हो! क्षुद्रिकेळ सकळ हीं झालों.' ३२४
- ते पाठविले प्रभुनें विप्र करिति सत्र तेथ 'जा, राम
मीं हीं आलों सांगा; अन्नं देतील ऐकतां नाम.' ३२५
- वा डव गोपाळानीं नमिले, कथिलें प्रभूक्त, परि कांहीं
'जा' ऐसें हि न वदले; आले शिशु, म्हणति, 'उत्तर हि नाहीं'. ३२६
- सु कुशळ याचकरीत्या स्वध्यानामृतहदांत न्हात्यातें
द्विजदारांतें अन्नं मागाया पाठवी पुन्हां त्यांतें. ३२७
- दे वाजेनें त्यांतें भेटुनि कथितां चि हर्षल्या आर्यां;
घेडनि अन्न निघाल्या, अर्पाया गुरुवरासि मुनिभार्यां. ३२८
- वा रिति पति, परि पैरिभव करुनि निघाल्या; मरे चि एक सती!
पतिपाषाणीं प्रेमैस्वर्णांचा दाखवुनि दे कस ती. ३२९
- य मुनोपवनीं भेटति त्या सुखसिंधूसि अर्पगा, त्यांचें
गुरुलंघन हि न लंघन, हँरिहरि हरि सर्व पाप गात्यांचें. ३३०
- न यनयुगें प्राक्षिति त्या मूर्तश्यामामृतास त्या, तृषितें,
प्रेमें स्त्रिया हि प्याल्या; प्रेमरहित पावले न ते ऋषि तें. ३३१
- मो कळुनि सर्व संग प्रेक्षिति त्या निर्निमेष वरदास्य;
मागति पदर पसरुनीं मुक्त्याद्यस्त्रिकां वरांत वर दास्य. ३३२
- 'भ वना जा' म्हणतां त्या म्हणति, 'अहो! सद्य! नाथ! देव! मन
ज्या विटलें त्यासि कसें सेविल! अजि! फार विकृति दे वमनं. ३३३

१. यमुनेला. २. मुकेनें व्याकुळ. ३. ब्राह्मण. ४. अनारद. ५. प्रेमरूप
सुवर्णांचा. ६. नद्या. ७. इंद्राधिपति कृष्ण. ८. पात्यास पातें लाविल्याशिवाय.
९. वर देणाऱ्याचें मुख. १०. ओकलेली वस्तु.

- ग रळाहुनि विषय विषम, दादुनि तत्सेवनासि पाठविसी,
हैं उचित काय ? सदया ! वद या दासींत कां न सांठविसी ? ३३४
- व रदेश्वरा ! अभयवर दिधले शरणागतांसि बहुलक्ष;
रक्ष, उपेक्षा न करीं, हा जन न भवानळांत हो कैक्ष. ३३५
- ते पति अति कठिन, कसें येजं देतील मागतीं सदना ?
वद नाथा ! दावावें त्यांला जाऊनि या कसें वदना ? ३३६
- वा डववरस्त्रियांतें प्रभु समजावुनि म्हणे, 'मला गावें;
त्यांत प्रसन्न बहु मीं, योगांतरसाधना न लागावें. ३३७
- सु ख लेश अंगसंगें, मज चित्त समर्पितां अनंत सुख;
पावाल मला निश्चित, पति हि द्रवतील देखतां चि मुसु.' ३३८
- दे उनि आत्मप्राप्तीविषयीं निजभक्तिरूप भोकेला
बोळवितां त्यांहीं बहुवार नमस्कार वल्लभा केला. ३३९
- वा खाणिति पति त्यांचें बहु भाग्य, अभाग्य आपुलें सर्व;
म्हणति, 'बुडालों कमीं कर्मठ, वाहूनि मस्तकीं गर्व. ३४०
- यें ज्वे, पंडितैमानी म्हणुनि अमलों ! बरी असाक्षरता;
ज्ञानाभिमान नसता करगत परमार्थ कां असा क्षरता ? ३४१
- नै गभित्प्रियार्थ वैर्षिकमखसंभारांसि करवितां, नंदा
'करितां काय ?' म्हणे प्रभु, सांगे कुळधर्म तो जगत्कंदा. ३४२
- मो डी मत त्यांचें प्रभु, कवण 'नव्हे हें' म्हणेल त्यासि कवी !
'गोब्राह्मणगोवर्धनपूजा विहिता' असें तया सिकवी. ३४३
- 'भ जतां भलत्यासि कसे ? सिरतां दादुनि केंवि सर्व तमीं ?
म्हणतों स्वैजीविकाश्रय गोधन गोवर्धनाख्य पर्वत मीं.' ३४४
- ग र्वं त्रिदशपतीचा नाशायी वृद्धबुद्धिभेद करी;

१. अवघड. २. संसाररूपी अज्ञांत. ३. गवत. ४. अन्य योगाच्या उपायाला.
५. वचनाला. ६. याज्ञिक. ७. पंडितमन्य. ८. निरक्षरपणा. ९. गळता. १०.
हंद्रहितार्थ. ११. प्रतिवर्षी होणाऱ्या यज्ञाच्या तयारीला. १२. आपल्या जीविताला
आधारभूत असें. १३. वडील [नंदादिक] त्यांच्या बुद्धीत फरक.

वाटे नंदप्रमुखां हित, आग्रहरहित, विहित उक्ति खरी.	३४५
व ळले, सर्व हि करिती गोद्विजगिरिपूजनोत्सव प्राज्यै;	
वाढिति विप्रांसि बहु स्वाद्वन्नै भैसुण दुग्ध दध्याज्यै.	३४६
ते स्वमतीस प्रत्यय व्हावे म्हणवूनि अन्य रूप धरी;	
भक्षी उपहार नगीं बैसुनि, 'मीं गिरि' म्हणे स्वयें चि हरी.	३४७
'वा गवितों मीं सकळां, आश्रित माझे तुम्हीं, असा भजनीं;	
व्याळ, व्याघ्र खळजनीं होतों, करितों कृपा बहु स्वजनीं.	३४८
सु ख देतों, भय हरितों, मीं गोवर्धन, सखा चि भजत्यांचा;	
पितरांसि अपत्यांचा लोभ असे त्यांपरीस मज त्यांचा.'	३४९
दे व असें नगशिखरीं धरुनि वृहद्गुं, वदे तथा गवळी	
वंदिति, 'जय! जय!' म्हणती; करि आपण ही तसें चि त्यांजवळी.	
वा जविती वाद्यातें, गाती गिरिला, प्रदक्षिणा करिती;	
म्हणती, 'झालें धन्य!' प्रभुवाग्विश्वास मानसीं धरिती.	३५१
य ज्ञ असा गोवर्धनगोधनविप्रप्रियार्थ करवीला,	
लीलामृतरस आम्हां भवरोगव्याकुळांसि भरवीला.	३५२
न गरिपु पूजाभंगें नंदावरि, गोधनावरि हि कोपे,	
प्रेषी प्रळयघन ब्रजनाशार्थ, विवेक त्या तैमीं लोपे.	३५३
मो ट पिपीलिकपुंजीं, प्रलयघनघटा तसी ब्रजीं ओते.	
होते अजितभुजाश्रित, नाहीं तरि वांचते कसे हो! ते?	३५४
भ अ क्षणांत केले जे पादपं बद्धमूळ ते वातें,	
पातें शंपांच्यीं ही; 'धांव' म्हणति सर्व गोप देवातें.	३५५
ग र्जति घन कटु, शंपा कंपा देती, महाभया गारा;	
धारा त्या धारणशैी, 'धांव' म्हणति गोपिका दयागौरा.	३५६

१. जंगी. २. घट्ट, खिग्ध. ३. दहीं व तूप. ४. मोठें शरीर. ५. [कोपरूप] अज्ञानांत. ६. मुंग्याच्या समुदायावर (वाश्वावर). ७. प्रलयकाळच्या मेघांचा समुदाय. ८. कृष्णबाईला आश्रयिलेले. ९. वृक्ष. १०. विजांच्या. ११. खांबासारख्या. १२. दवेचें घर अशाब्ध.

व	त्सें पोटाखालें झांकुनि, पाहोनि हरिस हंबरडे फोडिति गायी, एवं तो ब्रज होऊनि निरवलंब रडे.	३५७
ते	व्हां गोवर्धन नगनाथ, च्छत्राक जेंवि बाळानें, धरिला समूळ हस्तीं लीळेंचें चि त्रिलोकपाळानें.	३५८
वा	त हि न करि उपद्रव जेथें ऐसें स्थळ क्षणांत करी; गोगोपगोपिकांतें रक्षा सैसाह त्या स्थळांत हरी.	३५९
सु	टले न ते चि त्या चि व्यसनापासूनि विनवितां हरितें. अद्यापि तच्चरित्र स्मरत्यांचीं सर्व संकटें हरितें.	३६०
दे	व असें करि संश्रितरक्षण सुरनाथमुख हि भौरहित; दीनांचें संपादी वाहुनि ससाह अद्रिभार हित.	३६१
वा	सव गुरुनर्यपटु हि न माने, कीं तेथ गर्वतम नांदे; माने जड हि यश दिलें, अचळपणें तोष पर्वतमना दे.	३६२
य	श नगरिपुचें प्रभु हरि, दे स्वकरीं धरुनि त्या जडा हि नगा; देव न म्हणतां हि म्हणे, 'अचळा गा, स्वाग्रजा चळासि न गा.'	३६३
न	ष्टमद बळारि म्हणे, 'घन हो ! मळउनि वृथा नभा गाजा; ब्रजपदरज हि न बहुधा पुरतें प्रक्षाळिलें, न भागा, जा ?'	३६४
मो	घश्रम जलदघटा परते ते, जेंवि हरिपुढें कुतरी; ब्रजजन बाहेरि निघे, मग नग जगदीश भूतळीं उतरी.	३६५
भ	ष्टमद त्रिदशाधिप एकांतीं त्या पदा करी नमन; जेणें प्रमुदित केलें नाशुनियां आपदा करीनमन.	३६६
नीं	जवाहन कर जोडुनि विनवी करुणार्णवा जगन्नाथा, ज्याच्या श्रीपदपाथा ओडविला सादरें हरें माथा.	३६७

१. निराधार. २. छत्रीच्या आकाराचे एक लहान झाड उगवतें तें. ३. सात दिवस. ४. आश्रितांचें संरक्षण. ५. निस्तेज. ६. मोठा नीतिनिपुण असा असतां हि. ७. दिलें. ८. देवानें [गोवर्धन 'स्वकरीं धरुन'] कांहीं न बलतां हि असें सुचविलें कीं, 'गोवर्धनाला गा; चंचल बुद्धीच्या माझ्या वडील भावास (इंद्रास) गाळ नका.' ९. गजेंद्राचें मन. १०. इंद्र. ११. शोभायमान अशा चरणरूप उदका.

व	त्सळगुरु हरि घाली वज्रभृदपराधवृंद पोटीं तें; व्रत चि तयाचें, दिधलें अभय असें चि प्रैपन्नकोटीतें.	३६८
ते	पाय मायबाप प्रणतीं न कधीं हि जाहले वक्र. न ऋतुशत हितकर हरिपदनतिसम, समजला असें शक्र.	३६९
वा	सवकाळापासुनि निजसंतति रक्षिली, म्हणोनि सती सुरधेनु प्रभुचरणा वंदी, पितैर न दुजे तसे दिसती.	३७०
सु	रभी ब्रह्मानुमतें निजसंततिपाळका तथा हरिला अभिषेकार्थ प्रार्थी, प्रभुनें ही तत्प्रियार्थ आदरिला.	३७१
दे	वर्षिशक्र करिति प्रभुला अभिषेक गगनसैरिदंभें. स्वैपयें सुरभि हि;तारी, यद्यश आलें मुखासि जरि दंभें.	३७२
बा	स्तोष्यति 'गोविंद' प्रभुसि म्हणे, होय तें चि तन्नाम; कीं, गाईचा होउनि इंद्र करी पूर्ण सुरभिचा काम.	३७३
य	मुनेंत, हेरिदिनीव्रत करुनि, पहाटेच मज्जन व्रंजप करि पारणा कराया, साधुनि देवार्चन स्वमंत्रजप.	३७४
न	व्हती मज्जनवेळा यास्तव नंदासि वरुणभृत्य हरी. त्याला आणी वरुणापासुनि, करी सुपुत्रकृत्य हरी.	३७५
मो	हनमूर्ति विभु म्हणे, 'अमृतकरधवलशरन्नशिशांभाजी ऋडावें गोपींसीं, वांछिति सेवा मनीं सदा माजी'.	३७६
भ	क्तप्रिय परमेश्वर वाजवि बहु मधुर, चित्तहर पावा; कीं गोपींचा, सेउनि नादामृत, सर्व ताप हरपावा.	३७७
ग	मलें गृह गोपींतिं गंहन, गहन गेह, वेणुंच्या पानें; गेल्या प्रियाकडे त्या, नेल्या रक्षुनि पुष्पचांपानें.	३७८

१. इंद्राच्या अपराधांचा समुदाय. २. शरणागत्यांंच्या कोटीला. ३. [रक्षण करणारे म्हणून] पितर. ४. भागीरथीच्या उदकानें. ५. आपल्या दुधानें. ६. इंद्र. ७. ह्या ठिकाणचा खोडलेला पाठः—**देवाते इंद्र**. ८. पालनकर्ता. ९. पक्षादशीव्रत. १०. नंद. ११. चंद्रानें [आपल्या किरणानीं] शुभ्र केलेल्या अशां अरदुत्तूलील रात्रीं (चादण्यांत). १२. अरण्यं. १३. पावाच्या, मुरलीच्या. १४. पुष्प हे च बाण ज्याचे त्या मदनाने.

- ब ह्रव रोधिति ज्यांला त्या तनुतें त्यजिति तत्क्षणीं, अजि ! तें
प्रेम वदावें काय ? श्रीह्रुनि बहु मानिल्या स्वयें अजितें. ३७९
- ते गोप मग न रोधिति, निजदारतें विलोकिती शयनीं;
प्रभु माया स्त्रीरूपें त्यांच्या रेखी सदैव ही नयनीं. ३८०
- वा हों आल्या तनुमन निजचरणीं हें कळोनि, आगमनीं
त्यांसीं विनोद करि बहुनिष्ठुरसा जरि हि सानुराग मनीं. ३८१
- सु मुखी रडति 'गृहा जा' म्हणतां, मग त्या नमूनि भवनाशा,
दास्यवरार्थ प्रार्थिति हृदयांतूनि त्यजूनि भवनांशा. ३८२
- दे अभय दयासिंधु, क्रीडे त्यांसीं परोपरी रानीं.
पूजिति पाय प्रभुचे पृष्पानीं, तेंवि त्या शरीरानीं. ३८३
- वा टे त्यांस प्रभुनें करितां बहुमान, 'सुंदरी, धन्या,
सर्वां स्त्रियांत आपण, ऐसी लोकत्रयीं नसे अन्या'. ३८४
- य तिपति, आत्मरत, प्रभु, साक्षी म्हणवूनि त्यास त्या कळल्या
कीं, या सौंदर्यमंदें मानें मूढा व्रजस्त्रिया मळल्या. ३८५
- न भ्रपणें श्रीदेवी सेवी पद, जीस सर्व मानवती;
तीच्या स्वामीस कशा त्या गोपी मानतील मानवती ? ३८६
- मो कलिल्या तत्काळ, प्रभु झाला गुप्त, दुर्गुणें विटला;
स्त्रीजन विरहीं टाकी, जैसा अग्नींत दिव्य पट किटला. ३८७
- भ रल्या प्रियविरहविषें, स्मरल्या गोपी मनांत अपराधा;
'नेली एक प्रभुनें जी, काय करी अनंत तप राधा ?' ३८८
- ग हनीं शोधिति, पुसती देव स्थिरजंगमांसि, तळमळती.
अश्रुस्नाता गोपी पडतां कवळूनि भूमितळ मळती. ३८९
- व ह्रैभपदमुद्रांसह सिर्कतेंत स्त्रीपदें हि लक्षूनि
त्या बहु तापति, जेंवि क्षुधित सदज्ञांत गरळ भक्षूनि. ३९०

१. संसाराचा नाश करणाऱ्याला. २. घराची आशा. ३. लक्ष्मी. ४. मान देतात. ५. अभिमानयुक्त. ६. [सौंदर्यमदरूप] दुर्गुणानें. ७. प्रियाच्या पायांवरिल चिहांसह. ८. वाडंत.

- ते वीं च, दिसे जों जों तत्क्रीडाचिह्नपंक्ति महिवरती
तों तों गोपी, जाणुनि कांतकृतस्वापमान गहिवरती. ३९१
- वा टे तिस्रं ही ऐसैं कीं, 'ललनारत्न मीं, तरी च मला
गोपी टाकुनि आला घेडनि, मज्जसीं परोपरी रमला.' ३९२
- सु दती ती प्रभुसि म्हणे, 'मज तों मागीं न चालवे स्पष्ट,
जाणें तिकडे न्यावें, हरि ! मीं न शकें चि, पावल्यें कष्ट.' ३९३
- दे व म्हणे, 'ये स्कंधीं,' गोपी गेली च हो ! बसायास,
तों गुप्त होय भगवान् ! स्वातिक्रम मानतो कसा यास ? ३९४
- वा टेंत रडे ती जों, तों गेल्या तीसमीप त्या सर्वां;
रडती, निंदिति तीच्या आपुलिया हि व्यथाकरा गर्वां. ३९५
- थे मुनापुलिनीं गेल्या, विफळाशा जाहल्या, वनीं भ्रमल्या,
श्रमल्या भगवद्विरहीं, त्या सर्वां दीनैदीनशा गमल्या. ३९६
- न क्षेत्रे इंदुविणें, स्त्रिरत्नं प्रभुविणें, तसीं गमलीं.
स्वसुखनिधान करींचें जातां त्यांचीं मनें बहु भ्रमलीं. ३९७
- मो हळ कृष्ण सुरसमय, गोपी सरवा चि, त्यासि त्या चुकल्या.
काय क्लेश वदावा ? सुकल्या शोकें, स्वजीवना मुकल्या. ३९८
- भ क्तीनें आळवितां, गातां गुण चिंतुनीं मनीं मूर्ती,
प्रकटे गोपींत प्रभु, होतां तद्बुद्धि निर्मळा पूर्ती. ३९९
- गै लदंजनाश्रुमलिनें वदनें त्यांचीं पुसी स्वपाणीनें;
सांत्वन करि प्रियांचें परमेश्वर अमृतमधुरवाणीनें. ४००
- घ नितांसह मग तितक्या मूर्ति धरुनि स्वयें करी रौस.
गोपी चुंबिति, हुंगिति, आलिंगिति, सुंदरा शरीरास. ४०१
- ते बाहुगुणग्रथित, श्यामप्रभ, गौर, देह अतिरुचिर
रासीं शोभति, हारीं शुचिर्मरकतकनकमणि, तसे सुचिर. ४०२

१. राधेला. २. यमुनेच्या वाळवंटावर. ३. अत्यंत दीन अशा. ४. मधमाशा.
५. पूर्ण. ६. गळणारें जें कज्जलयुक्त नेत्रोदक त्यानें मलिन. ७. गोपालांचा नृत्य-
विशेष. ८. बाहुरूप रज्जूनीं गोवलेले. ९. पाच. १०. बरा च वेळ.

वा	धैं वाजवित्ती सुर, गोपींसीं गाय जैं हरी रासीं; स्वर शोभला स्वरासीं, जैसें चि शरीर तच्छरीरासीं.	४०३
सु	भगानीं शुभगानीं स्कंधीं पतिच्या समर्पुनि स्वभुजा दाखविल्या देवगणीं दावी वेणूंत मूर्छना प्रभु ज्या.	४०४
दे	वुनि पैनादुर्लभ सुखरासीं त्या जळीं स्थळीं रमवी; ११ अस्खलितवीर्य भगवान् गोपींचा कामताप तो शमवी.	४०५
वा	माक्षी त्या प्रातःकाळीं जातां फिरोनि सदनातें शतदा भेटति, चुंबिति, पाहति मुरडोनि कांतवदनातें.	४०६
य	मसदन तसें होय त्रासप्रद गोपिकांसि निजे ओकें; कांटाळती गृहातें, म्हणति, “ खरें, म्हणति यासि कवि ‘ओकें.’ ”	४०७
न	गजा, श्रीजगदंबा, पशुपतिहृदयप्रिया तिची यात्रा आली, साक्षान्नानापीडांची नाशकारिणी मात्रा.	४०८
मो	टा यात्रोत्सव तो, गेले बळ, कृष्ण, नंद पशुपतिला. १२ पूजिति, आधीं पूजुनि तल्पतिला, प्रेमयुक्त पशुप तिला.	४०९
भ	क्षी अजगर रात्रौ नंदाला; फार पावला विपदा. ताडिति भाजिति, परि अहि सोडीना; मग मुकुंद लावि पदा.	४१०
ग	ति बरवी तो पावे; पादस्पशैं सुरूप होय अही. देव पुसे, ‘ तूं कोण धुतिनें करिशीं प्रकाशपूर्ण मही ? ’	४११
व	दला तो पुरुष, “ असें विद्याधर मीं, मुनींद्रशापानें झालों अजगर देवा ! स्वकृतांगिरसोपहासपापानें.	४१२
ते	मुनि कुरूप पाहुनि त्यांला मीं हांसलों प्रभो ! अति; तें पाप स्वसुरूपमदें घडलें मज, पावलों अशा गतितें.	४१३
वा	रुनि कुगति, सुगति दे पद चि सुदर्शन, न नाम हें माजें. धत्तूरा साजेना, साजे तें ‘ कनक ’ म्हणति हेमा जें.	४१४

१. गायनाचा प्रकारविशेष. २. लक्ष्मीला दुर्लभ. ३. ज्याचे वीर्य स्खलित झालें नाहीं असा. ४. सुंदर आहेत नेत्र ज्याचे त्या. ५. स्वगृह. ६. वांति. ७. पार्वतीला. ८. तेजानें. ९. आपण केलेले अंगिराऋषींचें उपाहासरूपी पाप त्यानें.

- सु** गतिप्रदपदपद्मा ! पैत्रासद्मा ! तुझ्या पदा नमन;
वर दे वरदेशा ! हा, माझे विसरो तुला कदा न मन.” ४१५
- दे** हातें ओवाळी प्रभुच्या पायांवरुनि तो दास.
जाय सुदर्शन विद्याधरवर पावोनियां प्रमोदास. ४१६
- वा** जविती वेणु वनीं रात्रौ बळकृष्ण एकदा; त्यातें
सेविति गोपी अधरामृतरस पाजूनि तृप्तिदात्यातें. ४१७
- य** क्षेद्रभृत्य गुह्यक दैरचूड अशांत गोपिकांसि हरी
त्यामागे धावति बळहरि; हस्तीच्या वधार्थ जेंवि हरी. ४१८
- नै** कंचर चोर, चपळ बळकृष्णांच्या भयें वधूरतें
सोडूनि पळे प्राणत्राणार्थी, त्यासि हरि वधी यतें. ४१९
- मो** हें प्रभुचीं ललनारतें हरितां स्वमूर्धरत्नातें
हारवि; असें चि बुडति व्यसनीं दुर्मति करुनि यत्नातें. ४२०
- भ** गवंत शंखचूडा मारुनि तैन्मूर्धरत्न रामातें
अपीं, सादर पाहति सुप्रभ हरिसुख चि त्या, नै रामां तें. ४२१
- ग** रकट हरिविरहदिन क्रमिति सती तद्रुणांचिया गानीं;
आनंद स्वर्गीं ही त्याहुनि द्यावा उणा चि यागानीं. ४२२
- व** णिति हरिमूर्तीला तैदधरचुंबी तथा हि मुरलीला;
ज्यांच्या, गाती गगनीं सखीक महेशमुख्य सुर, लीला. ४२३
- ते** प्रेमोद्गार मधुर, मधुरतर मुकुंदयश हि आधीं तें,
गात्यांच्या, श्रोत्यांच्या, दूर करिति तत्क्षणीं च आधीं. ४२४
- वा** हों नये जळानीं, डोलावें फण करुनि उरगानीं,
अश्रूनीं देवींचिं नित्य भिजावें सवस्त्र उर गानीं. ४२५
- सु** र अनिमेष, तसे खग, मृग हि; वसति अहि, मयूर ही जवळ.
प्रभुवेणुरवश्रवणीं गायी, वत्स हि, न भक्षिती कवळ ! ४२६

१. लक्ष्मीनिवासा. २. शंखचूड. ३. निशाचर. ४. प्राणरक्षणेच्छु. ५. आपल्या मस्तकरूपी रत्नाला. ६. त्याच्या (शंखचूडाच्या) मस्तकावर असणारें एक रत्न. ७. रामा (स्त्रिया) तें (रत्न) न [पाहति]. ८. यज्ञानीं. ९. त्याच्या अधरोद्दाला चोखणारी.

के	वातें, वेणूतें विरहीं वर्णूनि गोपिका निवती, त्याहीं केली प्रभुची कीर्ति स्वप्रेमशिशुगळां जिवती ?	४२७
वा	हेल ग्रंथ म्हणुनि आवरितों मीं बळें चि रसनेला. परि म्यां भोगवतवरें भागवतांतील फार रस नेला.	४२८
य	मकाळांतकरुण असुर अरिष्टाख्य एकदा आला; त्याला पाहोनि व्रज, कृष्णावांचूनि, सर्व ही भ्याला.	४२९
न	गसा उच्च, महाबळ, खळ; वेगीं त्यापुढें उणा वात. गोगोपीगर्भांचे झाले, तो दुष्ट गर्जतां, पात.	४३०
मो	चातें वात तसा, गोपीतें कांपवी अरिष्ट खळ. त्याला, ठोकुनि बाहु, प्रभु बाहे, जो खळक्षयीं प्रबळ.	४३१
भ	प्र करि गिरि जिहीं तीं हाणों येतां चि हरि धरी शृंगें, सारी अष्टादश पद. जिकावा हंसपति कसा भृंगें ?	४३२
ग	जयूथवरें गजसा, तो खळ सारुनि पाडिला मागें. पुनरपि सुरैर्षभावरि धांवे वृष वध करावया रागें.	४३३
व	रिचेवरि धरुनि वृषभ शृंगीं प्रभुनें, जसा अशुष्क पेट, आक्रमुनि पदें, पीडुनि, केला नीरक्त तो सुदुष्कपट.	४३४
ते	तैद्विषाणदंड प्रभुच्या वश जाहले स्वभुजदंडा. फिरतां विधि, शिरें होते ज्याच्या तदसु हरिती करुनि दंडा.	४३५
वा	निति जय, गोप म्हणति, 'कृष्णा! ऐसा चि वांच बहु वर्षें.' जयजयकार सुर करिति, घोषातें झांकिती कुसुमवर्षें.	४३६
सु	रमुनि कंसासि म्हणे, 'खगिरेला दोष कां पशो! देसी ? हा कृष्ण देवकीचा, ती कन्या जाहली यशोदेसी.	४३७
दे	वक्यात्मज कृष्ण, प्रसवे पूर्वीं च रोहिणी रामा	

१. मुलाच्या गळ्यांत सटवाईची बाधा न व्हावी म्हणून पांचवीच्या दिवशीं एक ताईत बांधतात तो. २. श्रेष्ठ भगवद्भक्तानें. ३. केळींला. ४. बोलावी. ५. देवश्रेष्ठ (कृष्ण) त्यावर. ६. ओलें वस्त्र. ७. त्याचे शृंगरूप बाहु. ८. त्याचे प्राण. ९. आकाशवाणीला.

नंदसखा आला या वसुदेवाला स्वसंकटीं कामा.	४३८
बाळ दिसति परि काळ चि, पुरुष तुझे सर्व त्या चि दोघानीं नेले लयासि, गंगायमुनांच्या जेंवि दोष ओघानीं.	४३९
थ वस ग्रीष्मीं दावें पेटे, क्रोधें तसा चि, त्यां रौया मुनि युक्तिनें चि वारी, उठतां शूरात्मजासि मारौया.	४४०
न रपति पुन्हां सदारा वसुदेवा बद्ध करुनि केशीतें कृष्णवधार्थ प्रेषी, परि कांपे, कंप जेंवि ये शीतें.	४४१
मो टें भय पावे, परि तो खळ फुगवी बळें चि गळांतें; बाहे मुष्टिकतोशलशलचाणूरादि राजमळांतें.	४४२
भ गिनीपतिकपट कथी मळांसह आपुल्या अमात्यांतें; हस्तिपकातें हि कुमति दे शीघ्र पहावया यमा त्यांतें.	४४३
‘ग ज सिद्ध असों घावा रंगद्वारापुढें महामात्रा! येतां चि रामकृष्णां उपदेशीं तूं चि यमपुरी यात्रा.’	४४४
‘व र मंच रचा सत्वर मल्लमणी हो! तुम्हीं असा रंगीं. येतां आंत तुम्हीं व्या, शक्ति हरिपुढें टिके न सारंगीं.	४४५
ते रामकृष्ण माझे मृत्यु खरे, सर्वथा न हे भाचे. ज्यांची वृद्धि न हित, ते कापावे जेंवि रंद्द महेशींचे.	४४६
बाळ्हीवृद्धजना मंच बसाया पुरोनि राहोत. पशु मारा, चालों घा धनुयाग, निर्युद्ध सर्व पाहोत.’	४४७
सु हृदा अक्रूरा मग कंस म्हणे, “ तूं चि यदुकुळीं सुकवी. जो सुज साधु तो नें प्रार्थिलिया भ्यसनविहळें चुकवी.	४४८
दे दानपते! मज हें कथितों, तें त्वां अवश्य मानावें; आणावे नंदतनय, जे असती ‘राम’ ‘कृष्ण’ या नावें.	४४९

१. तृण. २. मूळ पाठ—माराया. ३. मूळ पाठ—वसुदेवासि उठे, तों
मुनि वारी युक्तिनें चि त्या राया. ४. शूरवंशीय जो वसुदेव त्याला. ५.
हिवाणें. ६. महाताला. ७. विशेषनाम. ८. आसन. ९. काळविदांमध्ये. १०. मोठ्या
हत्तीचे दांत. ११. बाहुयुद्ध. १२. अंगचोरपणा करीत नाहीं. १३. दुःखातानें.

बा	ळक ते शौरीचे, मित्रपणें निजगृहांत मंदांनं, सुरानिर्मितमन्मृत्यू वाढविले सुत म्हणोनि, नंदांनं.	४५०
य	त्नं मंत्रं नुघडितां धनुमखैकौतुकविलोकनव्याजं घेउनि ये, हा रथ ने, तें हि करीं तुज सुचेल भय्या ! जें.	४५१
न	गरीप्रति गौरसकर द्याया सहगोप नंद आणावा. त्वद्बचनें तच्चित्तीं बहु मत्स्नेहप्रसाद बाणावा.	४५२
मो	घमनोरथ रिपुजन करिन, हृदयिचें उपायहस्तीं तें काडीन शल्य; केलें आहे म्यां सिद्ध मल्लहस्तींतें.”	४५३
भ	क्त प्रभुचा चित्तीं हांसे, त्यातें म्हणे, ‘अजि ! प्राज्ञा ! यत्नतर अयवसंतें फळतो; त्यां आणितों, दिजे आज्ञा.’	४५४
ग	हिवरला प्रेमभरें आज्ञा घेऊनि तो गृहा जातां केशी गेला, त्याचें परिसावें मथन सज्जनीं आतां.	४५५
व	सुधाधरोन्नता तो केशी खळ वाजिच्या धरी वेषा; त्याच्या टापा क्षितिला कांपविति, विमानपंकिला हेर्षा.	४५६
ते	खुर त्याचे केवळ वज्रसखे, हाणितों पडे वापी, दापी सुरांसि जो, कां गोपां न गमेल काळ तो पापी ?	४५७
वा	जीतें प्रभु बाहे, ज्याची काळाहिवरि सदा सत्ता; लत्ता मारूं पाहे त्याला; धरि त्या पर्दीं च त्या मत्ता.	४५८
सु	चिर गरगरां फिरउनि लीळें, गरुड जेंवि उरगातें, देव शत धनुष्यांवरि टाकी सौवज्र दुष्टतुरगातें.	४५९
दे	वावारि पुनरपि ये चावाया वदन पसरुनीं तुरग. प्रभु निजभुज त्या तुंडीं शिरवी, जैसा महाबिळीं उरग.	४६०

१. [गुप्त] विचार प्रकट न करतां. २. धनुयागाचें कौतुक पहाण्याच्या मिषानें.
३. हितकर्त्यां ! ४. दूध हा च कर. ५. उपायरूपी हातानीं. ६. भाग्यरूपी
वसंतऋतूनें. ७. इनन. ८. पर्वताएवढा मोठा अशा. ९. (घोड्याचें) खिकाळणें.
१०. चार हात म्हणजे एक धनुष्य अशा शंभर धनुष्यांवर. ११. तिरस्कारानें.

- वा हाचे तैऱ्हायःस्पर्शसे दंत उमळले गाढे.
त्या खळदेहीं प्रभुभुज, जैसा आमैय उपेक्षिला वाढे. ४६१
- य व बहु तिळभारि हि नुरवि देहीं अवकांश, भुज असा फुगला.
राहेल कसा दीपक तेजें न व्यापितां घटों उगला ? ४६२
- न यनें फिरउनि पडला, कॅकॅटिकाफळ जसें तसा उलला.
खाजिन तशा हि पोटीं शिरुनि घ्राण हारि त्या भुजा भुलला. ४६३
- मो टा उत्सव झाला जनीं ब्रजींच्या, तसा चि गगनींच्या.
आधीं श्रीकृष्णभुजा संत म्हणाति ' धन्य ! ' त्या हि मग नीच्या. ४६४
- भ क्तश्रेष्ठ सुरधीं एकांतीं स्वगुरुचे सुमृदु पाय
नमुनि म्हणे, ' हे केले जीव तराया प्रमोदभृदुपाय. ४६५
- ग मलें सुख बहु देवा ! परवां तूं मारिसील कंसातें;
पाहेन नागमल्लप्रमथन मीं सुरशिरोवतंसा ! तें. ४६६
- घ धिसील शंख, यवन हि, मुर, नरक हि; पारिजात हरिसील;
वरिसील वीरकन्या, नृंगराजाला हि मुक्त करिसील. ४६७
- ते निर्जपितृभगिनीचे नंदन उत्तमपदीं बसविसील;
अमरावैतीसपत्नी नगरी रत्नाकैरीं वसविसील.' ४६८
- वा खाणूनि भविष्यें, प्रभुचरितें, सुप्रसन्नवदन मुनी
आज्ञा घेउनि गोला तीर्थासंपद देवदेवपद नमुनीं. ४६९
- सु खसागर मग गोला गाथी चारावयास दास गडी
घेउनि, ज्याच्या रिपुच्या चितेची मनिं जळे सदा संगडी. ४७०

१. [केशीरूप] घोड्याचें. २. तापलेल्या लोखंडाच्या स्पर्शानें जसे तसे. ३. रोग. ४. जागा. ५. घडा, मडकें. ६. काकडीचें फळ. ७. आनंददायक उपाय. ८. कुवल्यापांड इत्ती व चाणूरादि मल्ल झांचा वध. ९. देवांच्या मस्तकाला चिह्न शोभणाऱ्या !, देवश्रेष्ठा !. १०. एकदां एका ब्राह्मणास दिलेली गाय चुकून पुन्हा दुसऱ्यास दिली गेल्यामुळें शापानें हा सरड होऊन पडला होता. ११. कुंतीचे. १२. इंद्रपुरीची सवत (द्वारका). १३. समुद्रावर. १४. तीर्थाचें निवासस्थान. १५. नेगडी.

दे	श मनोरम पाहुनि, द्याया यज्ञक्रियापरां व्रीडा होजनि 'मेघे' 'चोर' प्रभु सख करिती निलायनक्रीडा.	४७१
बा	ळक मेघायित जे त्यांला, जे बाळ 'चोर' ते, हरिती. त्यांची सादर पाहे मुग्ध क्रीडा जगद्गुरु हरि ती.	४७२
यै	म उलटा जो, त्याचा पुत्र व्योमाख्य खळ खरा चोर शिशुमेघ हरुनि भरि गारिदारि, वारि अरि बैसवी शिळा थोर.	४७३
न	वल गमे प्रभुला तें, उरले शिशु च्यार पांच मात्र वर्नी! 'झाली गति काय?' असें देव विचारुनि उमजला स्वमनीं.	४७४
मो	हतमोर्क प्रभु धरि धावुनि बाळांसि पळवितां अरिला. जाणों तो सिंहे निजभागहर वृक क्षणामधें धरिला.	४७५
मै	जकधन दैस्युर्चा गति करि अरिकारिहरि जसी मखीं पशुची, श्वासनिरोध वधसम प्रथम, पशु हि तो पवित्र, हा अशुची.	४७६
ग	गनीं सुर हर्षविले, ते हि दुरीकड जे कुमार गडी; द्रुतगमन श्रम सम पारि तदा मृदुलपतिपदा उमा रगडी.	४७७
ब	हैप्रसूनपल्लवगुंजास्रघातभूषणा विभुला मुलति तरु, लता, गोपी, किति ज्या मुरली म्हणे प्रियेसि 'मुला'.	
ते	जःपुंज, श्रीमत् कुंजविहारी व्रजासि ये सांजे; तैं गोपी ओवाळुनि सांडिति तनु तेंदनु हातिंचे सांजे.	४७९
वा	टेंत उभी गोपी जी जी घेउनि करांत आरतिला नयनें चि पी अनंता, 'सद्गुरु' न म्हणेल कोण आर तिला?	४८०
सु	टला दाव्यापासुनि वत्स स्तैन्यार्थ जेंवि गाईला धावे अक्रूर तसा भेटाया कडकडोनि आईला.	४८१

१. यज्ञक्रियेला वाहिलेले (कर्मठ) त्यांला. २. मेंढे. ३. लपंडावाचा खेळ. ४. मेंढे झालेले. ५. 'यम' उलटा म्हणजे 'मय'. ६. कृष्ण. ७. चोराची. ८. गुहेंत अडकलेले. ९. मोराचें पीस, पानें व गुंजा वांच्या माळा व धातूचीं भूषणें धारण करणाऱ्याला. १०. मूळ पाठ—देवीस हि न म्हणति देव. ११. त्याच्या नंतर. १२. अजगर. १३. दुधाकरतां. १४. कृष्णपरमात्म्याला.

- दे खे शुभ शकुन पथीं, चितीं चिंती अलभ्यलाभातें;
कंसास हि 'साधु' म्हणे; 'पाठविलें मूळ पद्मनाभातें'. ४८२
- वा हे व्रजपथधूळी स्वशिरीं, कीं, स्वामिचीं पदें अमळें
वळखे, पळ खेद नुरे, हरिलें मन अंकुशें ध्वजें कैमळें. ४८३
- य दुनाथातें गोष्टीं पाहे, जैसा चकोर सोमासी.
त्याच्या प्रभुमूर्तिरतद्गुपमोसि सितारता असो मासी. ४८४
- न यनयुग दानपतिचें द्याया करुणामृतार्णवांत बुडी
आधीं टाकी, मग भैवदवहतवपु त्या रथावरुनि उडी. ४८५
- मो र तसा अक्रूर, श्रीपति घनसा, तथा दयारसदा
धावुनि वंदी; यांचा प्रेमा त्यांचा हि, परि असा न सदा. ४८६
- भ रिला दासें देह प्रभुपदनीरजरजीं, न कां घोळी?
यांहीं च मळायास्तव केल्या तीर्थांत फार आंघोळी. ४८७
- ग द्दगळ, साश्रुनयन, रोमांचित, दास; हरि हि या दासीं
वर्षे अश्रु, उठवितां वाटे भेटे सुधाब्धि यादासीं. ४८८
- ब ळ हि तसी च करि कृपा; पूजिति जनरीति धरुनि त्या आर्यां;
जेववुनि कुशळ पुसती; सांगे तो पातला जया कार्या. ४८९
- ते प्रभु जाणति सर्व हि; परि सांगे अखिळ वृत्त अक्रूर.
होय सकपटीं सकपट, युक्त करी तो दयाळु, न क्रूर. ४९०
- वा तांश्रवणें हांसति, होती उद्युक्त कंसघातातें.
न करुनि र्हस्य उघडें कंसाज्ञा सांगति स्वतातातें. ४९१
- सु चवी व्रजीं नृपाज्ञा भृत्यमुखें नंद गोप ती चैरमा.
'पुत्र न न्यावे' म्हणता तारि, जाणों फार कोपती च रमा. ४९२

१. अप्राप्य [कृष्णाच्या] प्राप्तीला. २. आमंत्रण. ३. हीं ईश्वरपदचिह्ने होत.
४. प्रभूच्या मूर्तीच्या ठिकाणीं रममाण झालेली जी दृष्टि तिच्या उपमेला. ५.
साखरेच्या ठिकाणीं निमग्न झालेली. ६. अक्रूराचें. ७. संसाररूपी वणव्यानें भाज-
लेले आहे शरीर ज्याचें तो. ८. मनोगत, उद्देश. ९. शेवटची.

दे	शाधिपतिनियोगे नेणार सकाळ नंदतनयातें ऐसें ऐकुनि गोपी म्हणती, “करितो ब्रजेश अनयातें.	४९३
वा	ई! न पारिजातावांचुनियां अन्य नंदनांद; घोषानंद हि ज्याविण, नेतो कीं त्या स्वनंदना नंद.	४९४
य	मदूर्तशतकूर स्वमुखें ‘अकूर’ म्हणवितो मेला; आला गांव वधाया, परि बाई हो! न लेश कोमेला.”	४९५
	‘न घ, कूर, अकूप, शेंठ’ अकूराला ब्रजस्त्रिया म्हणती. त्या साधूची केली त्यांहीं च तर्धी च दुर्जनीं गणती.	४९६
मो	डिति अकूरावारि कंसावारि सत्यपतिवारि हि बोटें. पहिल्यासि वृथा निंदिति; दोषांतें तें न कविमतें खोटें.	४९७
भ	वनें कारागारें, कांय महाभार, हार ते साप, पति अतिखळ, विपतरुचीं फुलें मुलें गमति; पावल्या ताप.	४९८
ग	जबजले प्राण सकळ, धेयें मन सोडिलें चि हस्तींचिं; गोपींत विरहभय तें शिरलें कदलींत यूथ हस्तींचिं.	४९९
व	दनीं ‘गोविंद! हरे! दामोदर! राम! कृष्ण!’ हे वाणी, चित्तांत चक्राणी, गोपींच्या लोचनद्वयीं पाणी.	५००
ते	राम कृष्ण जेव्हां दानपतीनें रथांत बसवीले, गोपीजनीं हि दैवें सुमनोहर शोक मोह वसवीले.	५०१
वा	टेंत उभ्या गोपी साश्रुमुखी नैवविपदशा होत्या; सर्वस्व हरुनि चोरें वृकविपिनीं सांडिल्या तशा हो! त्या.	५०२
सु	हदानेनें तयांतें ‘येईन, मनीं सुखी असा’ ऐसें सांगे; गमे मयूरींप्रति रसितें देवाकुळीं वनीं जैसें.	५०३
दे	दिव्य दर्शन प्रभु यमुनाहृदमज्जनीं स्वभक्तांतें	

१. राजाज्ञेनें. २. नंदतनवाचा आनंद. ३. गोकुळाचा आनंद. ४. शंभर यमदूर्तांशतका कूर. ५. लबाड. ६. ब्रह्मदेवावर. ७. देह. ८. कळप. ९. नवान संकटाची दशा ज्याला आहे अशा. १०. लांडग्यांच्या रानांत. ११. मेघगर्जित, १२. वणव्यानें व्याप्त अशा.

- त्या गांदिनीसुर्तातें केवळनिजचरणदास्यसक्तातें.
 ५०४
- बा ह्यवनीं मथुरेच्या उत्तरे प्रभु, जेथ तो पिता नंद
 दासासि निरोपासह दे 'होवूं अतिथि,' हा हि आनंद.
 ५०५
- य दुकुळनृपधानीतें प्रेक्षाया सास राम कृष्ण मग
 गेले अपराह्नी, जे साधूंचे देवदेव, देवनग.
 ५०६
- न गरींत ते पहाया स्त्रीपुरुषांचें मिळोनि ये कटक;
 विधुसि चकोरचकोरी प्रेक्षिति लावूनि तेंवि एकटक.
 ५०७
- मो हनमूर्ति सिकवि जी जाणति अंनिमेपट्टि अमरी, ती
 वरंचील; माथुरजनीं होती पहिली च सर्वसम रीती.
 ५०८
- भ व्यग्रभमूर्तीतें प्राशिति नयनीं च ते जन अधासी.
 दृष्टि न सोडिति रूपा, जडति जशा मक्षिका नवमघासी.
 ५०९
- ग ति, हसितविलोकन, वर रीति, विलोकूनि म्हणति, 'वन्यांचें
 भाग्य अतुळ, त्रिभुवनीं ऐसें कोठें नसेल अन्यांचें.'
 ५१०
- घ खें शुद्धें घेउनि रजक पुढें ये, तयासि हरि र्याची;
 तों तो अभाग्य पामर हांसे, निर्भर्त्सना चि करि याची.
 ५११
- ते शब्द साहता, परि मारी सत्सांत्वनार्थ हरि त्यातें;
 हस्ताग्रें चि शिर हरी; किति संकल्पें चि विश्वहरित्या तें?
 ५१२
- घां सःकोश त्यागुनि भृत्य पळाले समस्त रजकाचे.
 शिशुहरिपुढें न करिपति टिकति; कसे ठाकतील अजें काचे?
 ५१३
- सु हदां गोपांसह विभु वखें घेती यथेष्ट; तीं पुरलीं.
 लोळति धूळींत पर्यां जाणों शोकें चि अंबरे उरलीं!
 ५१४
- वे हानुरूप त्यांचे वेष रची, साधु वायकें त्याला
 लाभ प्रभुप्रसादें दुर्लभसारूप्यमुक्चिका झाला.
 ५१५

१. अक्रूला. २. मथुरेला. ३. दिवसाच्या उत्तरार्धांत. ४. पापणीला पापणी
 काविल्याशिवाय जी दृष्टि ती. ५. अन्य, वरकड. ६. गांवढळांचें. ७. परीट. ८.
 मागे. ९. बलाचा दीग. १०. बोकड. ११. राहिलेलीं बखें. १२. कोष्टाला.

वा हे माळा माळाकार सुदामा; तथा स्वपादरता	
निजभक्तिप्रमुखवर प्रभु दे, पाहोनि साधु सादरता.	५१६
‘य’ प्रथमबंधु जीचा देह, असी भेटली पथीं रामां;	
ती प्रेमें अनुलेपन देउनि दे तोष माधवा रामा.	५१७
न रलोकीं सुरलोकीं अतुळ करि तिच्या त्रिवक्रदेहातें.	
तक्रोचितौ हि दीना सकृप अमृतकरें न तक्र दे हातें.	५१८
मो डुनि, पुत्रें घडिली, रुचिर रची दृष्टिनें चि, त्या तनुला	
जाणों श्रीपद लावी शुद्धयर्थ चि, कर हि सांत्वना हनुला.	५१९
भ वर्द्धगनळदग्धस्मरभूताची दृष्टि तत्क्षणीं झाली,	
ती सुंदरी प्रभूच्या यास्तव पडली गळां चि, बहु भ्याली.	५२०
ग जगामिनीस देउनि अभय, पुढें जाय राय लोकांचा.	
कंसधनुंस्थान पुसे पौरांतें, काळ दासशोकांचा.	५२१
व सुदेवसुतें जावुनि मल्लच्छन्नं धनुस्थळीं धनुतें,	
मत्तगजें इक्षु तसें, केलें भग्न क्षणांत सिद्धनुतें.	५२२
ते वहां चापध्वनिनें भूव्योम भरुनि कंस कांपविला.	
ज्यासि न भी हा खळ, त्या लज्जा दिधली नसेल कां पविला?	५२३
चा घावारी ओतुं तसे कृष्णावारी चापरक्षक क्रोधें	
आले; झाले तैसे, तृणराशि जसे दवाग्निच्या रोधें.	५२४
सु हृदांतें बहु सुखउनि, बहु दुखउनि मानसांत इतरांतें,	
गेले शंकटस्थाना, हर्षविषादार्ता करुनि पितरांतें.	५२५
दे खे रात्रौ कंस स्वप्नांतें आत्ममृत्युदूतातें,	

१. ‘य’ या अक्षरांतील प्रथम भाग ‘ट’ ज्याचा बंधु तो (तीन ठिकाणीं वांकडा झालेला कुब्जेचा देह). २. स्त्री. ३. ताक पिण्यास च योग्य अशाला. ४. मूळ पाठ—सुधाकर. ५. ब्रह्मदेवानें. ६. शिवाच्या नेत्राग्नीनें दग्ध झालेल्या कामरूप पिशाचाची. ७. कंसानें—सखभांजस्त. ८. मळाच्या सोंगानें. ९. सिद्धानां जो धनुर्धाराची स्तुत त्यानें. १०. बोके. ११. स्व-डेवण्याचे ठिकाणीं. १२. [भेटीचा] आनंद व गागा
[चित्तेचें] दुःख झानीं पीडित. गागा ११

- भययोगें सर्वत्र हि तो त्या हि त्रिजगदात्मभूतातें. ५२६
- वा रिप्राशन करितां त्यांत प्रतिबिंब आयुलें पाहे,
तें हि श्रीकृष्ण गमे; सर्व श्रीकृष्ण होउनी राहे. ५२७
- य तिवर विश्व ज्ञानें पाहे हरिमय, भयें तसें चि खळ;
प्रेमें भेटो किंवा भांडो उदकीं विरे चि तें डिखळ. ५२८
- न रपति कंस सकाळीं मंचीं बैसे धरूनियां असितें
जन सर्व आणवी, करि आज्ञा मळांसि निजमुखें असितें. ५२९
- मो टा धनुमुखदुंदुभिरव ऐकुनि ये समस्त जन कानें.
आदरिली नंदानें आज्ञा, तैसी च विश्वजनकानें. ५३०
- म यहेतु दुर्जनांचे, सुजनांचे भयहर प्रभू दोषे
सहज निघाले प्यायाज्यां बळजळधींस सिद्ध खळ मीघे! ५३१
- म जवर रंगद्वारीं होता जो ख्यात कुचलयापीड,
तदपसरणार्थ हरिनें उचलुनि निजबाहु सुचलयापीड, ५३२
- व दनं आज्ञा केली; परि परिसेना महात. गाढव तो,
पडणार आपणासह काळमुखीं, त्यासि काय काढवतो? ५३३
- ते दोषे हि आते माराया तो महात नागांतें
प्रेरी दाटुनि यांवारि, गरुडावारि जेंवि काळ नागातें. ५३४
- वा रण धावोनि धरी, साधु म्हणति 'हा! यमासि सांपडला.'
तो होउनि सूक्ष्म, करारपासुनि सुहृदश्रुबिंदुसह पडला. ५३५
- सु टतां त्यातें ताडुनि, त्याच्या चरणांत तों मग दडाला.
नागासि गरुड तैसें, ओढी पुच्छीं धरुनि हि जडाला. ५३६
- दे उनि तोंडावरि, हरि पळ काढी, धाव घेउनीं मागें.
तो तोंडघसीं च पडे करितां दंतप्रहार बहु रागें. ५३७
- वा दो सांपडलोंसें म्हणउनि पळतां, जगन्निवास पडे.

१. आसनावर. २. तरवारीला. ३. काळ्या. ४. रहाटाला गाढगीं बांधतात
वीं. ५. त्याच्या (हत्तीच्या) दूर होण्याविषयीं. ६. उत्तम कंकणानीं अलंकृत.
७. हत्तीला. ८. (हत्तीच्या) सोंडेपासून. ९. त्या जड प्राण्याला.

करितां प्रहार चुकवी सुकवि प्रभु, गज पडे, मनांत रडे.	५३८
य दुपति पुनरपि येतां आंगावरि, हस्त पीडुनीं पाडी, रद उपडूनि गजातें, हस्तिपकातें हि भुजबळें ताडी.	५३९
नै गरिपु नगासि वज्रें, तेंवि गजातें गजाचिया दंतें ताडुनि अचळ करी, तें प्रभुचरितामृत चि सेविलें संतें.	५४०
मो टा दंत स्कंधीं प्रभु वे, दे एक दंत रामाच्या. मदरक्तबिंदु देहीं शोभति, कणिका मुखीं हि घामाच्या.	५४१
भ रला गजमदरक्तें, वीररसें, देव त्या हि रंगांत तद्दर्शनीं च रौद्रप्रभृति रस हि तैत्तदंतरंगांत.	५४२
ग डबडला कंस मनीं, मल्लगण हि, पाहतां चि भांवातें. इतर सकळ जन सादर वर्णिति यांच्या श्रुतप्रभावातें.	५४३
च सुदेवपुत्र होते नंदगृहीं, ज्येष्ठ राम जो गौर, श्यामलकामललिततनु कृष्ण "असें कथिति, दाविती पौर.	५४४
ते प्रभु चुंबकमणिसे चुंबिति जनदृष्टि त्यां चि दोघातें धांवति यात्रा, गंगायमुनांच्या जेंवि भास्वदोघातें.	५४५
बा हे चाणूर हरिसि राजाज्ञेनें करावया युद्ध. कृष्ण म्हणे, 'शिशु आम्हीं, प्रौढ तुम्हीं, कर्म हें नव्हे शुद्ध'.	५४६
सु रपतिगजसम गज जो, दशशतगजशक्ति ज्यांत, तो मथिला', चाणूर म्हणे, 'कृष्णा ! त्वां स्वपराक्रम न बोलतां कथिला.	५४७
दे शपतिप्रिय करणें हें जरि उचित प्रजांसि, तरि कृष्णा ! युद्ध करावें. भूपतिनेत्रांची या रसें शैमो तृष्णा.	५४८
बा ल न तूं बळशाली, बळ हि; बरें; कर धरुनि पाहूं तें. तूं मीं, बळ मुष्टिक, या खेळीं. हूं ! थोपटा स्वबाहूंतें'.	५४९
य श आपुलें चि होतें, ज्यातें सेजनि साधु तरतील;	

१. सोड पिळवटून. २. इंद्र. ३. खोडलेला पाठ—शृंगारादि. ४. त्यांच्या त्यांच्या श्लेतःकरणांत. ५. आभिर्भावाना. ६. मदनाप्रमाणें सुंदर देह ज्याचा अस्ता. ७. तेजस्वी प्रवाहांला. ८. मूळ पाठ—पुरो.

मरतील दुष्ट कळलें; प्रभु मग मागें कशास सरतील?	५५०.
न गसे मल्ल, तयांचा ठाई प्रभुबाहुवज्रपात, कसें जीवन टिकेल? सरलें, यांच्या नामेंकरुनि पातकसें.	५५१.
मो दुनि मुष्टिनिघातें हाडें, झाडें जसीं महाघातें, मल्लशरीरें भूवारि पाडिति; विभु दाविति प्रभावातें.	५५२.
भ म करी कूटाचें मस्तक मग राम वाममुष्टीनें; कृष्ण शलाचें शिर हरि, पादानें साधुदत्तमुष्टीनें.	५५३.
ग र्व करी तो शलक हि, त्यातें मधुसूदन क्षणांत चिरी, यज्ञवराहरणीं जय पावेल कसा महामदांध किरी?	५५४.
व रकड मल्ल पळाले, प्रेक्षकजन सर्व पावले तोष. करिति निर्युद्ध सख्यांसीं, तें पाहुनि कंस बहु करी रोष.	५५५.
ते प्रभु न रुचति कंसा, जैसा आसन्नमृत्युला काढा. दुष्ट म्हणे, 'शौरीचे येथुनि दुर्वृत्त पोर हे काढा.	५५६.
बा हेर शीघ्र घाला, माझा राज्यांत हे न राहों द्या. बांधा नंदासि, हरा गोपांचें धन, विपत्ति पाहों द्या.	५५७.
सु तवत्सल, सत्यच्युत, वसुदेव वधा; तुम्हां नसे पाप. रिपुपक्षीं जो दुर्मति, मारावा आमुचा हि तो बाप.'	५५८.
दे तां दोष गुरुजना, कोपें जगदीश बहु मनीं कढला. अहिमथनार्थ गरुडसा, प्रभु त्या मंचीं उडोनियां चढला.	५५९.
वाँ ताश जेंचि गरुडें, खळ केशीं, खड्ग परजितां, धरिला, मंचाखालें लोटुनि, मारी, टाकूनि वारि उडी, अरिला.	५६०.
य द्यपि खळ कंस, तच्ची चिर्ती चिंती सदैव जें रूप, त्रासें तन्मय पाहे जग, मरतां तेंचि होय तो भूप.	५६१.
न द्वांसुदेह, ओढी रंगीं श्रीरंग फरफरां रागें. रामें वधिले कंकन्यग्रोधाद्यष्टबंधु त्यामागें.	५६२.

१. डुकर. २. बाहुयुद्ध. ३. सर्प. ४. नष्ट आहेत प्राण ज्या शरीरांत तें.
५. समामंडपांत.

- मो दभरें देवानीं वाजविलीं, त्या जयीं, नर्भीं वाचें;
वरि कुसुमवृष्टि केल्या, वधितां तो दुष्ट कंस विश्वाघें. ५६३
- भ तां मरतां रडती शोकार्ता ज्या स्त्रिया, तयांसि हरी
समजावी करुणार्णव, आज्ञा ही प्रेतसार्थकार्य करी. ५६४
- गं दनिमुक्त करुनि कुळ, पितरांतें बंधमुक्त करवूनीं,
श्रीरामकृष्ण नमितीं, तत्कर्णीं विजयअमृत भरवूनीं. ५६५
- व सुदेवदेवकी हे 'जगदीश' असें कळे, तयाकरितां
संकोचती मनीं बहु, पितृभावं त्यांसि पोढिसीं धरितां. ५६६
- ते पितर मोहिले निजमायेनें ईश्वरें चि जाणोनि,
'पुत्र' म्हणावें यांत चि बहु सुख, ऐसें मनांत आणोनी. ५६७
- 'वा यां चि जन्मलों, श्रम मात्र दिले, न घडले चि सुतधर्म,
आतां क्षमा करावी,' ऐसें प्रार्थूनि देव दे शर्म. ५६८
- सु तभावं मग भेटति, अंकीं घेऊनि फार गहिवरती;
उतरे तदश्रुधारा, दुसरी गंगा तसी च, महिवरती. ५६९
- दे राज्य उग्रसेनाप्रति, अतिसंमान करुनि त्या वडिला.
तो हि स्वीकार करी, प्रभुच्या पुरवावयासि आवडिला. ५७०
- वा हनपत्रें प्रेषुनि आणविले कंसभयपदभ्रष्ट,
मथुरेमाजि नुरविला कोठें ही ओखदास ही कष्ट. ५७१
- यं तनस्तंभितबाष्प प्रभु दोषेजण हि नंदतातातें
वंदुनि म्हणती, "ठेवा माथां स्नेहेंकरुनि हातातें. ५७२
- न धरावा भेद मनीं, आम्हीं बाळें, खरे तुम्हीं पितर.
हितरक्षण जें केलें, तें क्षण हि करील कोण हो! इतर? ५७३
- 'मो व श्रम' न म्हणावें. येऊं? राहूं? कसें करूं? बोला.
गाईला वत्साला चारा चाराल कीं बरा ओला?" ५७४
- भ किस्नेहें पूजुनि वंदुनि नंदासि लावितां वाटे,

१. रोगरहित. २. कंसाच्या भयानें स्थानच्युत झालेले. ३. प्रयत्नानें थांबविले आहेत अश्रु ज्यानीं असे.

- दाटे कंठ प्रभुचा; अवघड चित्तांत घडिघडी वाटे. ५७५
- ग रंगोक्तविधीनें उपनयनें शौरि सांग करि त्यांचीं,
निजनामकीर्तनें चि स्वाश्रितजनकर्म सांग करित्यांचीं. ५७६
- व सति गुरुकुळीं विहिता, म्हणजनि गेले, तैमोपहस्मरण
देव, अवंतीवासिश्रीसां दीपनिगुरूसि ते शरण. ५७७
- ते त्या श्रीगुरुरायें पाहुनि सद्भावरीति पढवीले;
सर्व कर्वांच्या माथां, सद्दिधारत्नमुकुट, चढवीले. ५७८
- वा क्य गुरूचें कानीं पडतां, धरिती, कळा चतुःषष्टी
सिकले तितुक्याचि दिसां; गुरु आपण ही न जाहले कष्टी. ५७९
- ‘सु त सागरीं प्रभासीं झाला जो मग्न, तोचि द्या आणा’,
ऐसें मागे ‘मागा’ म्हणतां, जाणोनि यांसि गुरुराणा. ५८०
- ‘दे तों’ म्हणोनि गेले बैसोनि रथीं तटासि, तों क्षिप्र
भेदे सिंधु, म्हणति, ‘रे! बाळ हरुनि गांजिला कसा विप्र?’ ५८१
- वा धिमते, देररूपासुरपंचजना, जळीं शिरोनि, धरी;
पोट चिरी, शिशु न दिसे, मग ये घेजनि तदंगशंख हूरी. ५८२
- य मलोका जाजनि, दर वाजवितां, ये समोर पितृपाळ,
वंदुनि पूजी; आज्ञा होतां तो आणवूनि दे बाळ. ५८३
- न मुनि गुरुपदें, देती बाळक, घेती प्रसादमुखराशी:
आले पुरासि पंडित होजनि ते रामकृष्ण सुखराशी. ५८४
- मो ह ब्रंजवनितांचा नाशायी, आठवूनि तदुपकृती

१. रहाणें. २. अज्ञाननिवारक स्मरण ज्यांचे असे. ३. या नांवाच्या क्षेत्रांत.
४. लवकर. ५. समुद्राच्या मदानें (अनुमोदनानें). ६. शंखरूप दैत्य जो पंच-
जन त्याला. ७. ही आर्या पंतांनीं मागाहून रचली असून वर समासामध्ये
‘इयमेवार्था मुख्या’ असें म्हणून लिहिली आहे. पहिली हरताळलेली सटीप
आर्या पुढीलप्रमाणें:—

वा धि म्हणे, ‘शिव! शिव! हें म्यां तों केलें नसेल, तोयांत

दररूप पंचजनखळ आहे, वाटे असे [ल] तो वांत. ५८२

* या कर्मी हा जन-पंत. ८. कृपेनें उच्चारिलेला आशीर्वाद. ९. गोपींचा.

मो हा ब्रंजवनितांचा नाशायी, आठवूनि तदुपकृती

	स्वज्ञानयोग छाया, धाडी उद्धवकवीस यदुप कृती.	५८५
भ	रवाया ज्ञानामृत उद्धव गेला ब्रजा तथा नंद पूजुनि फार रडे, कीं, अंतरला मूर्त सुतमयानंद.	५८६
ग	हिवरली नंदस्त्री, घटिकेंत पुसोनि नंदना शतदा; तैसें चि मनीं भावी निजसदनाचा हि नंद नाश तदा.	५८७
व	र्णुनि चरितें, रडती, रडविति त्या उद्धवास ही, दोषें. समजावी ज्ञानें, पारि वाहे तत्प्रेमभक्तिच्या ओषें.	५८८
ते	नंदयशोदोद्धव रात्रीला नेणती च सरलीला. प्रभुच्या मनोहरा, नुरविति देहादिस्मृतिप्रसर, लीला.	५८९
वा	ड्यापुढें सकाळीं रथ पाहुनि म्हणति गोपिका, 'गेला घेऊनि जीव, कंसश्राद्धा नेणार मांस ही, मेला!'	५९०
सु	मनोहर हरिवेष प्रभुचा प्रियभृत्य पाहतां महिलें धाल्या; भ्याल्या होत्या मणिहारीं प्रथम कल्पुनीं अहिला.	५९१
दे	उनि आसन, गोपी एकातीं त्यासि घेउनीं बसती, म्हणती, 'असेल तुमची बहुधा मथुरापुरीमधें वसती?'	५९२
वा	टे, तुमचा कृष्ण स्वामी, तेणें तुम्हांसि पाठविलें; वृंदावनांत बहुधा या पितरांतें असेल आठविलें.	५९३
य	तिस हि दुस्यज मातृस्नेह, जन्ही सर्व ही मृषा पाहे. प्रिय पितर, इतर तैसा जन त्याला कोण या ब्रजीं आहे?	५९४
न	टिके इतरत्र स्थिर मैत्री, स्वार्थार्थ मात्र केवळ ती. नेल्यावरि सुमनांचा रस तिकडे मधुप काय ते वळती?	५९५
मो	कलिती निर्दोष्या वेष्ट्या, अफळद्रुमासि ही पक्षी, अबळा नृपा प्रजासी, मृगकुळ, दग्धा वना हि, जें रक्षी,	५९६
भ	क्षुनि अन्न गृहातें अतिथी, कृतविद्य शिष्य गुरुराया, घेऊनि दक्षिणा यजमाना ऋत्विज, न ते धरिति माया.	५९७

१. मानी. २. देहादिस्मृतींचा पसारा. ३. स्त्रिया. ४. समाधान पावल्या.
५. दरिद्राला.

- ग रज सरतां चि वैद्या त्यजिती. होती गळां प्रथम हार,
आपण होउनि तृप्त, त्यजिति अनृतस स्त्रियांस ही जार'. ५९८
- व दति असें, बहु रडती, आठवुनी तद्विलास, त्या महिला.
वर्षर्तुभ्रम देती रंफार, प्रेमाश्रुवृष्टिनें, महिला. ५९९
- ते थें तशात आला मधुप, तया एक गोपिका लक्ष्मी,
त्यासीं बोले ऐसें कल्पुनि कीं, कृष्णदूत तो पक्षी. ६००
- वा णी ती गोपीची बहु सरसा उद्धवासि उद्धव दे.
निंदा स्तवाधिका करि हरिची, सप्रेम फार शुद्ध वदे. ६०१
- सु ज्ञशिरोमणि उद्धव बहु त्यांचें प्रेमभाग्य वाखाणी;
त्यांसि म्हणे, 'बाई हो! अमृताची प्रेमभाव हा खाणी. ६०२
- दे हीं गेहीं झालें चित्त उदासीन, कृष्णगुण गातां;
झालां कृतार्थ, जन्मुनि उरलें कर्तव्य काय हो! आतां? ६०३
- वा चिक तुमच्या दैयिता कृष्णाचें सांगतो तुम्हां, परिसा,
म्हणुनि असें ज्ञान कथी वांसी सुविशुद्धकांचनीं परिसा. ६०४
- य दुनाथें पाठविलें ज्ञानामृत पाजिलें, तथापि सती
भगवदधररसतृषिता नाहीं उपदेशिल्या तस्या दिसती. ६०५
- न वपीयूपसमुद्रीं पतन चकोरीसि जन्हि घडे विधिनें,
तदपि अमृतकर चि तयां प्रिय, सुख त्यां त्याचिया चि साञ्जिधिनें. ६०६
- मो टा शुद्धोद असो, घनाविना चातकींस तो मंरु चि;
तैसें सगुणावांचुनि निर्गुण गोपींस लेश दे न रुची. ६०७
- भ र बहु सगुणचरित्रीं गोपींचा, नित्य तें चि आठविती.
पढवुनि भक्ति, बहु दिवस ठेउनि, मग उद्धवासि पाठविती. ६०८
- ग वळ्यांच्या शिष्यपणीं सुरगुरूंचा शिष्य जाहला धन्य.
अन्य स्पष्ट चि, सगुणप्रेमावांचुनि, पंडितमन्य. ६०९

१. पावसाळ्याचा भ्रम. २. अतिशय. ३. उत्सव, आनंद. ४. निरोप. ५. प्रिय अशा. ६. अत्यंत शुद्ध अशा सुवर्णाच्या ठिकाणीं. ७. सुदैवानें. ८. शुद्ध आहे उदक ज्याचें असा (समुद्र). ९. निर्जल प्रदेश. १०. बृहस्पतीचा शिष्य (उद्धव).

ब	लुवनाथ, यशोदा, गोपी, गोपाळ, देति न निरोप;	
	परि विनउनि जाय कवि, प्रेमाचें लावुनि स्वमनि रोप.	६१०
ते	नंदादिक म्हणती, “उद्धवजी! कृष्णजीस हें सांगा,	
	‘डोळ्यांपुढें दिससि; परि कां गा! विरहाग्नि भाजितो आंगा?’”	६११
वा	व्यांत सायसाखर भरुनि यशोदा म्हणे, ‘अहो साधो!	
	द्या दोघांला, झांका, न पराची दृष्टि भाक्षितां बाधो.’	६१२
सु	तनु म्हणति, “त्यांसि असें विनवा जोडुनि अंजलीला हो!	
	‘वृंदावनांत अगतिकगति युष्मत्पादकंजलीला हो.	६१३
दे	हांतरीं हि दास्य चि द्या, ऐसा ज्ञानयोग न वदान्या,’	
	सांगा हें चि ज्ञान; ‘उपायने त्यांला अयुक्त’ न वदा, न्या.”	६१४
वा	होनि रज व्रजजनचरणानें, उद्धव प्रसन्नमनें	
	जाउनि, उपायनार्पण करुनि हरिसि, करि पुनःपुन्हां नमनें.	६१५
य	जन, भजन, जप, तप हीं कमें सांजें सुखें जिला घडलीं,	
	प्रभुला सैदंगारागार्पण करितां चि, स्वये गळां पडलीं.	६१६
न	वस तिचे नारायण पुरवी, तिजसीं करुनि केलीला	
	श्रीच करी कुब्जेला श्रीपति, आपण चि योग्य केलीला.	६१७
मो	क्षाधिकसुखभाजन दानपति हि, जाउनीं घरा, केला.	
	श्रीमूर्तिंला पहातां साधु निचे चि, न चकोर रोकिला.	६१८
भे	वसख झाला साधु, स्वकुटुंबासह धरुनि माथां तें	
	श्रीतीर्थपादपादद्वय आधीं, मग धुवोनि पांथांतें.	६१९
‘ग	टक्या भवाब्धिमध्यें खातां, हे पायनाव सांपडली’,	
	अकूर म्हणे, ‘माता बाळाच्या दृष्टि बहुदिसां पडली.	६२०
व	णव्यामध्ये जळतां, अमृताची प्रचुर जाहली वृष्टी.	
	उद्धरले मत्पूर्वज सकळ हि, पडतां चि पाय हे दृष्टी.	६२१

१. सुंदर स्त्रिया (गोपी). २. रामकृष्णाना. ३. अनाथरक्षक भग्नी. ४. आपल्या चरण-
कमलांची लीला. ५. भेट, देणगी. ६. कुब्जेला. ७. उत्तम उट्टीचें अर्पण. ८. अकूर.
९. पौर्णिमेच्या रात्रीला. १०. कुबेरासारखा धनी. ११. कृष्णचरणद्वय. १२. उदकांला.

- ते जांचें तेज सकळ, गुह्यांचें गुह्य, हें शिव शिवांचें
याचि श्रीचरणाब्जीं मन मधुकर जाहलें शिवशिवांचें.' ६२२
- वा खाणितां असें, प्रभु आपण त्यातें म्हणे, "अहो काका !
साधु तुम्हीं, विश्वाचे तारक, बहु मानितां मला पाकाँ. ६२३
- सु टले सत्संगें चि व्यसनापासूनि जीव; साधूनीं
दिधलें रंकास हि, निजपद धारितां, मुक्तिपद हि साधूनीं. ६२४
- दे ती फळ बहु दिवसां देव शिलाकाष्ठमृन्मय प्रणतां;
जळमय तीर्थें हि तसीं; संत चि फळती 'नैमोऽस्तु ते' म्हणतां. ६२५
- बा पा! स्व अर्थ साधिति, दासा मग देति, देव फळ कांहीं;
साधु न तसे परानुग्रहपर हे सेव्य; सुर असा नाहीं. ६२६
- य ष्टि जसी अंधांला, जीवांला साधु साधुर्गतिहेतु.
आश्रय इतर ङ्खव भवजलधीत, तुम्हीं च संत दडसेतु. ६२७
- नै मं नव्हे हें, सत्य चि; काकाजी ! निजमनीं विचारा हो !
बंध स्थिर जैनसंग्रहरीतिसतीनीतिनीविचा राहो. ६२८
- मो जा स्वापत्यांत चि आम्हांला रीति नीति सिकवा हो !
त्या आत्यांबाईचे प्राण हि, देऊनि धीर, टिकवा हो !. ६२९
- भ र्ता मेला, बाळ हि लघु, राजा अंध, दुष्ट तत्तनय,
पुत्रस्नेह हि मोहक, तेथ असावा चि सर्वथा अनय. ६३०
- गं जसाह्यासि जाडनि शोध करा, त्या नृपासि जें विहित
सांगा, त्यांचें हि करा, करित असा आमुचें हि जेंवि हित. ६३१
- व सुदेव तसे चि तुम्हीं, भगिनीचा घ्या स्वयें समाचार.
येथें तसें चि तेथें दिवस स्वसुद्धजनीं क्रमा च्यार. ६३२
- ते थूनि याल, जैसें सांगाल तसें पुढें करूं कार्य ",

१. मंगल. २. महादेवपार्वतींचें. ३. बालका. ४. तुला नमस्कार असो. ५. दुसऱ्यावर कृपा करण्यांत तत्पर. ६. उत्तम गतींचें कारण. ७. नौका. ८. थट्टा. ९. लोकाना मार्गाला लावण्याची रीति हो च सति तिच्या नीतिरूप नीतीचा (निरीचा) बंध (गांठ). १०. कुंतीचे. ११. हस्तिनापुराला.

	ऐसें सांगुनि गोला प्रभु, तो ही हस्तिनापुरा आर्य.	६३३
वा	रणपुरांत भेटे आधीं अकूर आंबिकेयनृपां.	
	मग भीष्मा बाह्मीका विदुरा द्रोणा पृथेसि आणि कृपा.	६३४
सु	त जे धृतराष्ट्राचे, पांडूचे जे तयांसि तो पाहे;	
	लाहे सत्कृति, नरवरवृत्त कळायासि त्या पुरीं राहे.	६३५
दे	खे वृत्त असें कीं, अंधे खळपुत्र, कुमतिगणिकेला	
	वश होउनि, वृद्धपणीं खिन्नमनीं, भरतमुकुटमणि केला.	६३६
वा	ठति सद्गुण, तों तों प्रेम करिति लोक पांडवांवरि, तें,	
	चोरासि चांदिणेंसें, ताप चि देतें सुयोधना अरितें.	६३७
यें	गण जसा एक मुखीं मात्र सरल, भूप, वक्र मग सर्व,	
	ज्येष्ठत्व, राज्य, सुतशत औरस, ज्याच्या मनीं असा गर्व.	६३८
न	टसा वरि बरवा नृप ऐसें कळलें, म्हणे स्वयें क्षत्तौ,	
	‘साधो ! काय करावें, या पुत्रस्नेहमघरसमत्ता ?	६३९
मो	टा द्वेष सुयोधन करितो; भीमासि मारिलें होतें,	
	विष चारुनि बुडविलें. मरण मुकुंदेंचि वारिलें हो ! तें.’	६४०
भ	गिनी पृथा म्हणे, ‘या विटल्यें दुर्जावितास दादा ! मीं.	
	दैवें अहर्निश मला चिंतेच्या बांधिलें सदा दैर्मां.	६४१
गं	हित वैधव्य, मुलें लघु, चिंतिति नित्य पाप दाय्याद,	
	गेहांत भोगितें मन, जैसें जाळांत आपदा याई.	६४२
व	द, वारावे कैसे वृक, हरिणीनें, स्वपांडसां डसते ?	
	जे वहितस, पावति दाय्यादांचा न पांड, सांडस ते.	६४३
ते	माद्री धन्या; मीं न तसी म्हणवूनि भोगित्यें कष्ट;	
	विधिनें उपेक्षितां मज, बंधुजनें ही उपेक्षिलें स्पष्ट.	६४४
वा	रील काय माझे दुःख श्रीकृष्ण, जेंत्रि बापाचें ?	
	त्या कंसाचें तैसें भस्म करिल काय या हि पापाचें ?	६४५

१. धृतराष्ट्राला. २. ISS हें दगणाचें चिह्न. ३. विदुर. ४. दांब्यांत. ५. निंदित.
६. मासा. ७. साम्य. ८. चिमटे. ९. दुष्टाचें (दुयोधनाचें).

- सु** चलें बरें तुम्हांला, भेटावेंसैं कसैं मनीं आलें?
बहुधा दुःखितदर्शनदुःखापासुनि मृदुल मन भ्यालें? ६४६
- वे** ईल कृष्ण कर मज, बुडतां व्यसनार्णवीं? सदा दात्या
जलदासि चातकीसी ध्यात्यें दीनाश्रयास, दादा! त्या.' ६४७
- वां** सैं आच्छादुनि मुख रडे पृथा, तीस दानइति-विदुर प
म्हणती, "सति! हो सावध. दुःखगिरीचें मुकुंदपद भिदुर. ६४८
- य** दुपति हरील दुःखें, सुत हि तुझे सुगुण अंश देवांचे,
म्हणति कवि, 'कृष्ण! कृष्ण!' क्लैव हि कटाहीं मुखें वदे, 'वांचे'".
- न** यनें पुसोनि तीचीं, घेउनि आज्ञा, नृपाकडे गेला.
त्याला हि बोध ऐसा अकूरें पंडितोत्तमें केला. ६५०
- मो** व्या वंशांत तुझे जन्म नृपा! तूं चि तुजअसा मान्य.
आहेत नृपति पुष्कळ; परि ते सामान्य, तूं न सामान्य. ६५१
- भ** रतकुळीं अनुज तुजा पांडु, गुणज्येष्ठ, करुनि हें राज्य,
गेला परलोकातें; जोडुनि यश तूं हि मेळवीं प्राज्य. ६५२
- ग** ति उत्तम होय असें वर्तावें, धर्मनीति रक्षावी,
चित्तांत पूर्वजांची नित्य स्थिति रीति शांति लक्षावी. ६५३
- घ** र्तावें सम; जैसे शत तैसे पांच पांडुचे मानीं.
होईल विषमभावें कुळशिवसत्कीर्तिसत्क्रियाहानी. ६५४
- ते** पांडव काय उणे? हे तुजला अधिक काय? जो रानीं
लुटिला कुटिलानीं तूं दुर्बळ होऊनि पुत्रचोरानीं. ६५५
- वा** टेंत कुंडंबपथिकभेटि न बहुकाळ गांठि बा! यासीं.
देह हि जायाचें, ज्या रक्षाया पडति जीव आयासीं.' ६५६
- सु** ज्ञाचे बोल असे श्रवणीं पडतां म्हणे, 'खरें वदसी.
साधो! बहु योग्य तुझे मोहरिपुजयासि शब्द हे सैदसी. ६५७
- वे** य प्रशस्त म्हणवुनि देतां मजला हि हित असें कळतें;

परि हृदयामघटांतुनि उपदेशामृत हळूहळू गळतें.	६५८
वा टे साधूक्त हित, खेहें पुत्रोक्त तें हि परम हित.	
ईश्वर करो विहित जें आम्हां जीवांसि, तो चि पर महित.*	६५९
‘यै द्वौ मतमस्तु’ असें बोलुनि, घेउनि निरोप, दानपती,	
येऊनि रामकृष्णां वृत्त कथी ज्यांसि मुनि सदा जपती.	६६०

उत्तरार्ध.

नै रपतिपति मगधेश्वर वीर जरासंध त्यासि तत्तनया	
अस्तित्प्राप्ती, पत्नी कंसाच्या, कथिति शौरिच्या अनया.	६६१
मो हें प्रियकन्यांच्या, तो नरकुंजर, करुनि शोकांतें,	
यदुसिंहांच्या, वेढी, बहु सेना मेळवूनि, ओकांतें.	६६२
‘भ स्म करीन यदुकुळा,’ ऐसा पण करुनि वेढिली नगरी.	
प्राकारें खाणिती भट शस्त्रें, शृंगें चि वृष जसे डंगरी.	६६३
ग डबडतां पुर, भगवान् स्वमनिं म्हणे, ‘संहरूं बळें कटका.	
भूभर हरूं, न मारूं या मगधेशा बळांचिया घटका.’	६६४
व र रथ सायुध गगनांतुनि उतरले अशांत; मग रामा	
देव म्हणे, ‘बैसा हो! स्वरथीं, पुरवा जयें स्वजनकामा.’	६६५
ते दोघे दिव्यरथीं बैसोनि, करुनि कवचितें अंगें,	
स्वपुरांतुनि निघाले प्रभुवर, घेऊनि अल्प बळ संगें.	६६६
वा चाळ मागधातें बडबडतां, प्रभु म्हणे, ‘धनू उचला.	
न विकथंनैरस रुचला कुळजांला. काय चोखितां कुचला?’	६६७
सु टला मगधपतीचा तीव्रशरघ्रातवात जें भेटे,	
भगवद्भुजप्रतापानळ खळबळकाननांतरीं पेटे.	६६८

१. हृदयरूपी कच्छ्या गाडण्यांतून. २. स्तुत. ३. जें तुमचें मत तेंच असो. ४. ह्या आर्योपासून पुढील दशमाचा पंतानीं उत्तरार्ध केला आहे. परंतु आर्यांचे क्रमांक धाबते च ठेविले आहेत. ५. घराला. ६. तट. ७. मातीचें टेंकाड. ८. सैन्याची घटना रणाच्या. ९. उत्तम. १०. खोडलेला पाठ-निघाले. ११. कवचें घातलेलीं. २. निंदा. १३. प्रखर बाणांचा समुदाय हा च वायु.

दे	ह विदारुनि केले शतखंड, क्षतजपूर वाहविले; उघडे डोळे एका मगधपतीचे चि त्यांत राहविले.	६६९
वा	रुग्मानुषपार्शां बांधी, जिंकूनि, राम त्या रिपुला; श्रीकृष्णें सोडविला. न जयश्री, ही च वरि, तथा विपुला.	६७०
य	हैं असें चि पुनरपि तेविस अक्षौहिणी च बळ आणी; सतरा वेळ पराभव करिति पुन्हां चक्रपाणि हळपांणी.	६७१
न	गरीप्रति अठराव्या रोधां येणार जों जरासंध, ये देवैर्षिप्रेरित काळयवन, जो सदा मदैं अंध.	६७२
मो	टी सेना त्याची, यवनांच्या तीन त्यासवें कोटी. देव म्हणे, 'काढावे ज्ञाति, स्थिति या स्थळीं दिसे खोटी.	६७३
भ	य एकाचें तों हें दुसरें आलें पहा. अहा! यासीं रण करितां, तो स्वजना पाडील चि निश्चयें महायासीं.	६७४
ग	म्य खळांसि नसावें, करवावें अर्णवीं च पुर तूर्ण; तेथें ज्ञाति स्थापुनि, यवनांचें पूर्ण मग करूं चूर्ण.'	६७५
वँ	नराशिमाजि अमरत्वष्टाकरवीं प्रभू पुरी करवी. बारा गावें रचिली ती जी अमरावतीहुनी बरवी.	६७६
ते	थें सर्व जनातें योगबळें नेडनि प्रभु स्थापी. ठेवी मथुरेंत बळा, जो काळाला हि कोपतां दापी.	६७७
वाँ	रणवरगति, भगवान् वनमाळी, यदुकुळाब्जरवि, पंती, निःशस्त्र निवे नगरीतूनि; बळें मिरवि ईश्वर विपत्ती.	६७८
सु	रमुनिनैं जीं कथिलीं, त्यां चिह्नांचें विलोकितां भवन, जेंवन अहि तसा लागे पाठीला ओळखोनि तो यवन.	६७९
दे	सी पाठि कसी, यदुकुळजा कृष्णा! न हें तुला युक्त', तो खळ म्हणे; परि पळे सत्य कराया स्मैरारिचें उक्त.	६८०

१. लज्जा. २. नांगर आहे हातीं ज्याच्या तो (बलराम). ३. वेळ्यासाठीं.
४. नारदानें पाठविलेला. ५. आप्तगण दूर काढावे. ६. त्वरित. ७. समुद्रामध्यें.
८. देवांचा सुतार विश्वकर्मा त्याच्याकडून. ९. गजश्रेष्ठाप्रमाणें (सावकाश) आहे
चारु ज्याची तो. १०. पायीं. ११. वेगवान. १२. शंकराचें.

वा	टे आतां हाता लागेल व्यक्त, जाहला श्रांत, ऐसे ठकडनि यवना, सिरला गिरिकंदरीं रमाकांत.	६८१
य	वनें, दरींत सिरतां, अन्य पुरुष एक देखिला सुप्त. तो मानिला मुकुंद, श्रमला, निजला, सुसाधुसा, गुप्त.	६८२
न	ष्टविवेक खळ यवन ताडी पादें तथा महाभागा. पादप्रहार करितां दुष्टें, तो क्षिप्र जाहला जागा.	६८३
मो	हें, काळभुजंगा मंडूकें तेंवि, त्यासि जागविलें. मग तट्टवपाता खळदेहाभ्रानिं, न लेश, भागविलें.	६८४
भ	स्म यवन केला, त्या मुचुकुंदें, सर्वदुष्टदर्पहरें, मांधातृसुतप्रवरें, निर्जरक्षणमुदितदेवदत्तवरें.	६८५
ग	भीं अद्रिदरीच्या प्रकटे प्रभु, तें विलोकितां रूप होय सुखी, सांगे निज वृत्त, प्रभुचें हि तो पुसे, भूप.	६८६
व	रदेश्वर ओळखि दे मुचुकुंदाला, करी कृतार्थ पळें, तुष्टसुरानीं निद्रा, मुक्ति दिल्ही मुक्तिनायकें चि बळें.	६८७
ते	थूनि भूप, आज्ञा घेउनियां, बदरिकाश्रमा गेला. प्रभुनें येउनि मथुरेप्रति, यवनबळक्षय क्षणें केला.	६८८
वा	रिधिदुर्गा नेतां यवनांचें धन, पुन्हा जरासंध तितुकें चि सैन्य घेउनि ये, ज्याला शांतिचा नसे गंध.	६८९
सुं	तरां भयविकळ तसे, तें धन टाकूनि, रामकृष्ण, पथीं, काळ पळे यज्ञामें, ते प्रभु पळती न बैसतां स्वरथीं.	६९०
दे	खे पळतां, मागध लागे मागें, धरावया सबळ; जैसा पिसाळला श्वा अंगारांचा चि ध्यावया कवळ.	६९१
वा	सव जेथें वर्षें नित्य, प्रभु त्या प्रवर्षणीं अंगर्मीं होतां गुप्त, खळ म्हणे, 'शत्रूसह जाळितों चि हा अग मीं.'	६९२

१. आपल्या रक्षणानें आनंदित झालेल्या देवानीं दिलेल्या वरानें. २. क्षणांत.

३. मुचुकुंद. ४. समुद्रांतील कोटाला—द्राकला. ५. अत्यंत. ६. निखान्यांचा.

७. प्रवर्षणनामक पर्वतावर.

य	वसांचे, काष्ठांचे, भार रचविले महाद्रिच्या कटकीं लावतुनि ज्वलन, गमे वांटविली शर्करा खळें कटकीं.	६९३
न	ग तो अकरा गावें उंच कवळिला चहूंकडे दहनें. प्रभु शृंगावरुनि उडी टाकिति, सर्वत्र पेटतां गेहनें.	६९४
मो	हुनि मन दुष्टाचें, प्रभु आले द्वारकेसि; जळधीत ठेडनि झालों भस्म ज्वलनीं, ऐसा प्रमोद खळधीत.	६९५
भ	रणी चंद्रासि जसी पूर्वीं विधिनें समर्पिलीं दक्षें; रामासि रेवती निजकन्या तैसी च रेवतें दक्षें.	६९६
ग	र्व हरुनि खळांचा प्रभुनें श्रीभीष्मकात्मजा वारिली. तीचा विवाह हि, प्रभु, गावा; याणें हि साधुधी हरिली.	६९७
घ	र्ण्यगुणभीष्मकाचे सुत स्वामीप्रमुख पांच, एक सुता, ती रुक्मिणी भगवती श्री अवतरली समस्तलोकनुता.	६९८
ते	परिसोनि पितृगृहीं, साधूनीं साधु वर्णितां, 'हरिला' चित्तीं म्हणे 'वरावें'; प्रभु हि इच्या रूपसद्गुणीं हरिला.	६९९
बा	प हि, बंधु हि म्हणती, 'बावी संसाररोगवैद्यातें'. कृष्णद्वेपी स्वामी 'देईन' म्हणे बळें चि, 'चैद्यातें'.	७००
सु	चली युक्ति सतीला; स्वकरें चि लिहोनि पत्रिका, विप्र पाठाविला, आणाय़ा प्रभुला, श्रीद्वारकेप्रति क्षिप्र.	७०१
दे	वर हि रेवतीचा उत्सुक होता चि; विप्र ही गेला. त्याचा बहु आदर त्या श्रितसंतानें यदूत्तमें केला.	७०२
वा	चविलें पत्र जसे, आइकिले सात उत्तम श्लोक; तेव्हां चि निघे, स्वरथीं घेडनि विप्रासि, उत्तमश्लोक.	७०३
य	दुपति गेला भीष्मककन्याहरणार्थ, ऐकतां चि असें, सबळ बळ निघे. वातावांचुनि दहनासि राहवेल कसें?	७०४

१. कड्यावर. २. अरण्यें. ३. चतुर रेवतराजानें. ४. रुक्मिणी. ५. चैद-
देशाच्या राजाचा पुत्र शिशुपाल लाला. ६. दीर. ७. आश्रिताना जो कल्पवृक्षासारखा
स्थानें. ८. उत्तम आहे कीर्ती ज्याची तो कृष्ण.

न	गरा वैदर्भाच्या शाल्व, जरासंध, दंतवक्र, खळ आले शिशुपाळाला घेउन, आणूनि फार भूपबळ.	७०५
मो	टा उत्सव कुंडिनवासी जन करिति, फार पुर साजे. सत्कारिले यथोचित, सुतसंतोषार्थ, भीष्मकें राजे.	७०६
भ	ट्ट उपाध्याय वधूवरपक्षीं देवकें हि ठेवविती. चैद्यासि रुक्मिणीस हि वृद्धा सुविवाहवेष लेवविती.	७०७
ग	जति बंदी, वाद्यें, गायक, बहुसंख्य, नाचती गणिका; मणि कांचनें उधळिती नृपकर, कैरिकर जसे पर्येःकणिका.	७०८
व	रकड सर्व सुखी; पारि बहु चिंता रुक्मिणी करी; न निजे; हळुचि रडे; चिंती ते पाय, शिवाच्या हि सर्वदा मानिं जे.	७०९
ते	जोनिधिंच्या विरहीं नलिनी जैसी, तसी च ती हरिच्या. क्षुधित निवेल कसा हो ! उपचारें चंदनादिकें वरिच्या ?	७१०
चा	टे तिला, 'प्रभूचें मजवरि नाहीं च सुप्रसन्न मन. नाहीं च मानलें श्रीगौरीला शंभुला हि मन्नमन.	७११
सु	ज्ञ द्विज हि न आला, स्वविधी च घडों न दे प्रिया; मेला मज दुर्भंगेसि न गिळी, गिळितो खळ काळ कां त्रियामेला ?'	७१२
दे	हीं न रुक्मिणीच्या, चितेनें शक्ति लेश ही उरली. प्रातःकालीं अश्रुस्नाता तद्दामभुजलता स्फुरली.	७१३
वा	टे चिंता करितां, जी बाहुलता तिला महाभार, स्फुरतां, प्रिया गमे ती, फार कुसुमहार जेंचि हळवार.	७१४
य	श घेउन तों विप्र हि आला; 'आला' म्हणे 'अनादि' सती; त्याला नैर्मी, मग धनें बहु दे; पारि न बहु सज्जना दिसती.	७१५
न	मितां, वाहे पार्थी, श्रीच्या प्रेमाश्रुचा झारा, ज्याच्या, ओवाळुनि सांडाच्या त्यावरुनि, समृद्धि, कां न राज्याच्या ?	७१६

१. वडील स्त्रिया. २. स्तुतिपाठक. ३. हत्तींच्या सोंडा. ४. पाण्याचे कण. ५. सूर्याच्या. ६. आपलें दैव. ७. रात्रीला. ८. तिची डावी भुजा तद्रूप लता. ९. हलका. १०. नमी (?).

- मो दाब्धिनिमग्ना, ती श्री, जैसे किमपि, अन्य परिसेना,
तसि च विषादविषांबुधिमग्ना, येतां चि कृष्ण, अरिसेना. ७१७
- म क्त विदर्भाधिपति, प्रभुची पूजा करी, धरी पाय.
रुक्मी जळे मनीं, परि धूकाचें तेज रविपुढें काय? ७१८
- म डबडलें खळमंडळ, झालें भीतीस भव्य माहेर.
नेतां श्रीगौरीच्या पूजेला रुक्मिणीस वाहेर. ७१९
- व रविक्रमभटकटके रक्षित होतीं, भिवोनि शौरीतें,
कुळधर्मास्तव नेतां पूजाया रुक्मिणीस गौरीतें. ७२०
- ते ज किति काजव्यांचें भानुपुढें? त्यां म्हणे हरि, 'न भागा,
पशु हो! तेव्हां रक्षा, फिरतां मागें चि मीं हरिन भागा'. ७२१
- वा जत गाजत गेली, पूजा विध्युक्त करुनियां फिरली,
तेव्हां दृष्टींत तिच्या साक्षात्रैलोक्यमोहिनी सिरली. ७२२
- सु मशरकुसुमसमूहीं श्रीचे सुकटाक्ष देवतरु फुलले;
भुलले रक्षक पामर, भंडे रसदृष्टिवृष्टिनें उलले. ७२३
- दे वीकंटाक्षबाणप्रकरें कटकें क्षणांतरीं मुललीं.
करुणा चि करी, म्हणवुनि न खळभटांचीं उरस्थळें उललीं. ७२४
- वा ट पहातां, समयीं, जेंवि मयूरीप्रति स्वयें अब्द,
श्रीकृष्ण रुक्मिणीप्रति भेटे, लागों न दे यशा शब्द. ७२५
- य लें रक्षित असतां, सहरिपुनृपकीर्तिं रुक्मिणी वारिली,
हरिनें जेंवि श्रृगळांतुनि निजभाग, प्रभूत्तमें हरिली. ७२६
- न रपतिचक्र हतप्रभ केलें, नेलें चि निजवधूरत्न,
'हा! गोपानीं हरिलें यश' म्हणती, करिति खळ पुन्हा यत्न. ७२७
- मो टा क्षोभ खळांच्या चित्ता झाला; पुन्हा हि समरांत

१. मूळ पाठ—चंद्राचें. २. श्रेष्ठ आहे पराक्रम ज्यांचा अशा योद्ध्यांची सैन्ये.
३. मदनाचे बाण हे च पुष्पसमूह त्यांच्या योगानें. ४. मातीच्या कच्चा विटा.
५. देवांचे जे कटाक्ष तद्रूप बाणसमूहानें. ६. शत्रु जो राजा त्याच्या कीर्तिसह.
७. कोळ्यांतून.

	आनंद यादवांत, व्योमीं तैसा चि होय अमरांत.	७२८
भ	भ रणीं खळ झाले, फिरले मगधेश्वरादि जों मार्गे; रुक्मी करी प्रतिज्ञा, धांचे प्रभुला वधावया रागें.	७२९
श	वे तयाचा हरि हरि; हननाचा थोडका दिसे अवधी. धैवधी सदया व्हाया, श्री पद धारि; म्हणुनि मेहुण्या न वधी.	७३०
व	पैन स्मश्रुकचांचें कारि, बांधुनि मेहुण्यासि चैलानें. बैलानें खिजवावा हरि कां हो! वज्रकर हि शैलानें ?	७३१
ते	थें आला, मारुनि रिपुबळ, जैसैं पॅलाशबळ राम, झंयालासि सोडवी, बहु लावी अनुजासि शब्द, बळराम.	७३२
धा	रिधरें क्षिति उदकें, तैसी ती रुक्मिणी सुसामानें क्षिप्र निवविली बंधुव्यसनातां, भेटतां चि रामानें.	७३३
सु	टला तेशुनि रुक्मी, झाला भग्नप्रतिज्ञ; तो राहे निर्मूनि भोजकट पुर; न पुन्हां कुंडिनपुराकडे पाहे.	७३४
दे	वी श्रीवैदर्भीं स्वपुरीं नेवूनि, त्या दयानिधिनें करुनि महोत्सव वारिली, स्वसुहृज्जन तोषवावया, विधिनें.	७३५
बा	ळ तिला सैर झाला, रिपु जाणुनि शंबरासुरें हरिला, बुडवुनि पयोधिमध्यें, शोक दिला शोकनाशका हरिला.	७३६
य	दुपतिसुत ज्या मीनें गिल्लिला, तो धीवरांसि सांपडला; राष्ट्रपतिशंबराला भेटविला. खळकरीं पुन्हां पडला.	७३७
ने	ऋध्वजभार्या रति, जाणोनि भविष्य, तद्गृहीं होती, चिरितां मंहानसीं क्षीप, पावे शिशु तदुदरांतरीं हो! ती.	७३८
मो	हे सूर्दारपित शिशु पाहुनि मायावती रती स्वांतीं, नारद रहस्य सांगे; मग पोषी, मातृरीति धारि कांतीं.	७३९

१. [प्राण-] नाथाची बुद्धि. २. दाढीमिशांचें मुंडन. ३. वस्त्रानें. ४. राक्षस-
सैन्य. ५. मेहुण्याळा. ६. भेषानें. ७. मदनावतार प्रद्युम्न. ८. मदनस्त्री. ९. पाक-
शाळेंत १०. मासा. ११. स्वैपाक्यानें दिलेला.

- भे तां प्रबुद्ध होतां, करि फार विनोद, कांत जाणोनि.
तो प्रद्युम्न म्हणे तिस, 'कां बुडैविसि अघ मॅनांत आणोनीं?' ७४०
- ग भांदि वृत्त सांगे रति, रिपुनाशार्थ दे महा माया,
मारवुनि शत्रुपतिला, घेजनि ये द्वारकेसि, ती जाया. ७४१
- ब लुभतुल्याकृति तो पाहुनि अंतःपुरांत आर्यानीं
क्षण मानिला मुकुंद चि, वैदर्भीसह मुकुंदभार्यानीं. ७४२
- ते व्हां नारद सांगे, वसुदेवप्रभृति पावले हर्षा.
ती वेला दे पौरां सुख, मोरां चातकां जसें वर्षा. ७४३
- बा सरमणि स्थमंतकमणि दे सत्राजिता सख्यासि, तथा
मागे यदुराजार्थ प्रभु; तो नेदी, मनीं धरी न भया. ७४४
- सु बहु सुवर्ण प्रसवे, रविसा तेजेकरुनि मणि साजे,
त्या लोभें तो प्रभुला नेदी मणि, लब्धकांचनें माजे. ७४५
- दे दीप्यमान तो मणि बांधुनि कंठीं, प्रसेन तद्भाता
मृगयार्थ वना गेला; हरिनें हरिला, करुनि तद्भाता. ७४६
- घा रणरिपु मारुनि, मणि नेला स्वबिळांत जांबवंतानें.
पर्यकोपरि केला, खेळाया पाहुनि स्वसंतानें. ७४७
- 'य दुनाथें चि प्रायः स्वभ्राता मारिला,' असें मोहें
बोलें सत्राजित, जें जनवदनें प्रभु हि आयके हो! हें. ७४८
- न गरजनांसह शोधी प्रभु, तें अपयश करावया दूर;
पाहे वनीं प्रसेना, मग सिंहा, मग बिळीं सिरें शूर. ७४९
- मो टा कलह प्रभुसीं करि अठावीस दिवस ऋक्षर्पती.
मग बळ सरतां वळखे गुरूला, दे मणिसमेत जांबवती. ७५०
- भ रला बिळांत हरि, ते पुरजन होऊनि दीन, दिन बारा,

१. खोडलेला पाठ—मोटा होतां ती रति. (या पाठानें ही आर्या मंत्र-वर्णातील द्वितीयस्थानी असताना बदललेल्या पाठामुळे ती तृतीयस्थानी होत आहे हें अंकांनी स्पष्ट केलें आहे). २. खोडलेला पाठ—चितिसि पापधर्म. ३. पाव-साळा. ४. सूर्य. ५. पलंगावर. ६. जांबवान्.

	होते; मग शोकाकुळ आले, लेवूनि अश्रुच्या धारा.	७५१
ग	णपतिच्या मातेला वसुदेवप्रमुख घालिती भार.	
	देवी स्वर्मी सांगे, त्याचा तत्काळ ये चमत्कार.	७५२
घ	नितेसह येउनि, हरि मणि दे सत्राजिता, जना तोष.	
	तो रत्न, सत्यभामा दे जाया आत्मदोष, विभुरोष.	७५३
ते	कन्या चि प्रभुनें प्रेमें स्वीकारिली, न तें रत्न;	
	जाया स्वदोष जरि त्या केला सत्राजितें महा यत्न.	७५४
वा	र्ता, पांडव झाले दग्ध असी, ऐकतां चि सहराम	
	विज्ञातार्थ हि, गेला शिष्टाचारार्थ, साधुसुखधाम.	७५५
सु	हृदुत्तम कृतवर्मा, अकूर हि साधु, शौरिच्या मार्गे,	
	न दिली कन्या म्हणउनि, कुमति सुधन्व्यासि सिकविती रागे.	७५६
‘दे	तों म्हणोनि न दिली, कृष्णासि सुता दिली; महा खोटा.	
	घे सत्राजित मारुनि मणि; आम्हां दोष लाविला मोटा.’	७५७
वा	णी ऐकुनि त्यांची न करी च विवेक तो भ्रमें पापी.	
	दापी स्त्रियांसि रात्रौ सूर्यसख्येचा बळें गळा कापी.	७५८
यै	मदूतकर्म केलें, मणि नेला. शोक सत्यभामेला	
	न धरे; जाउनि सांगे प्रभुला कीं, ‘एवमेव वा मेला’.	७५९
न	यनीं जळ आंगुनि विभु आले स्वपुरा खळासि माराया.	
	भी शतधनु, त्यासि म्हणे कृतवर्मा, ‘मीं न कल्पे ताराया’.	७६०
मो	कलिला मणि घेउनि दानपतीनें हि, म्हणुनि धैर्ये गळे.	
	मग शतधनु शतयोजनगाम्यश्चावरि चढोनि तूर्ण पळे.	७६१
भ	व्य गरुडकेतु रथारूढ सबळ देव लागला पाठी.	
	मिथिलेजवळी मृत हय त्यागुनि पळतां, तथा खळा गांठी.	७६२
ग	रुडध्वंज रथ सोडुनि पायीं धावूनि, सोडुनीं अरिलीं,	

१. विशेष रीतीनें ठाकक आहे गोष्ट ज्याला असा. २. सत्राजिताचा. ३. प्रणहरण. ४. अशा प्रकारें. ५. समर्थ. ६. शंभर योजनें जाणाऱ्या वीढ्यावर. ७. गरुड आहे (रथावरील) पताका ज्याची. ८. चक्राला.

- रिपु वधुनि अलब्धमैणि श्रीश म्हणे, 'व्यर्थ मारिलें अरिला'. ७६३
- बळ निजवंचन जाणे, म्हणे, 'बरें जा पुरीं, करीं शोध;' ७६४
- जाय स्वभक्त मैथिल ताराया, धहनि मानसीं क्रोध. ७६४
- ते^२ थ वसे बहु वर्षें, हरि सेवकभवमहागदासि कवी; ७६५
- श्रीराम आणखी धृतराष्टूसुताला हि तैं गदा सिकवी. ७६५
- वा रिधिदुर्गां जाउनि, विभुनें हृदयीं धरुनि भामा, तें ७६६
- वृत्त कथुनि, उद्धारिलें, करवुनि संस्कार सर्व, मामातें. ७६६
- सुटला, मेला तेव्हां शतधनु, हें ऐकतां चि कृतवर्मा, ७६७
- अकूर हि शीघ्र पळे; भ्याले ते आपुल्या चि त्या कर्मा. ७६७
- वे शांतरासि गेला अन्याय करुनि, तदपि दानपती ७६८
- कासीवासी झाला; सुज्ञपणें सर्व दूषणें लपती. ७६८
- घा राणसींत बहु मख करि, वांटी लोहधातुपारि सोनीं. ७६९
- प्रभुनें आणविला तो, वृद्धमुखें राष्ट्रशिवद परिसोनीं. ७६९
- य दुनाथ म्हणे त्यातें, 'शतधनुनें मणि तुम्हां दिला, राहो; ७७०
- मख केले कळलें, मज दावा, रामप्रसादनद वाहो.' ७७०
- न करुनि विलंब दावी दानपती; सर्व ही सभा पाहे. ७७१
- त्या भक्तास चि तो मणि निजजनचिंतामणि प्रभू वाहे. ७७१
- मो रांसि जसा जळधर, सुखवाया पांडवांसि तापहर, ७७२
- इंद्रप्रस्था गेला प्रभु, ज्याचा वाणतो प्रताप हर. ७७२
- भ वना येतां मूर्त श्रीचें सौभाग्य पांडुचे सुत ते ७७३
- आनंदें, जेवि विधूदय होतां सिंधु, जाहले उतते. ७७३
- गं णरात्र तेथ राहे, जिष्णुसर्वें एकदा वना जाय; ७७४
- पूर्वीं पुरासि धाडिति मृग मारुनि, सर्वधन्विजर्जनराय. ७७४

१. मिळालेला नाही मणी ज्याला असा. २. जनक राजा. ३. द्वारकेत. ४. शशुराला (सत्राजिताला). ५. राष्ट्राला कल्याण देणारा. ६. बळरामाची कृपा तद्रूप नदी. ७. पुष्कळ रात्रा (पुष्कळ दिवस). ८. अर्जुनावरोबर. ९. सर्व धनुष्यांमध्ये श्रेष्ठ.

व	नसंचारें झाले श्रांत, प्राशिति कलिंदजातोय; तों कन्यारत्नाचें दर्शन, तीच्या तटीं तयां, होय.	७७५
ते,	पुसतां जिष्णुप्रति सांगे कीं, 'मीं खरांशुची कन्या कालिंदी, तप करित्यें, विष्णु वरावा, वरूं नये अन्या.	७७६
वाँ	रिमधें यमुनेच्या पितृनिर्मितमंदिरांत मीं आहे. यावत्प्रभुदर्शन तों, तप म्यां अवलंबिलें असे वा ! हें.'	७७७
सु	हदें तें वृत्त तिचें कथितां, ती वाहिली रथीं नवरी; स्वपुरा आणूनि वरी प्रभुवर विधिनें तिला, पथीं न वरी.	७७८
दे	ववि खांडव दहना, मय रक्षुनि तत्करें सभा रचवी. अमृताची एक चि, हरिचरिताच्या पाहतां अपार, चवी.	७७९
बा	पाच्या भगिनीची कन्या ही, रुक्मिणी तसीं चरणीं रतबुद्धि, मित्रविंदा वरुनि, मथी खळचमू तसीं च रणीं.	७८०
य	मर्महिषोम्र महाबळ वृष, जे दुर्जय अनेक भूपतें, ते जिंकिले प्रभूनें, लीलेनें धरुनि सप्तरूपातें.	७८१
नै	अजितें कौसल्यें सत्या कन्या समर्पिली देवा. हे सावी प्रभुभार्या, परि करि दासी जसी, तसी सेवा.	७८२
मो	व्या प्रेमें प्रभुला भद्राख्या, बंधुनीं दिली सुहिता, ती सातवी, पित्याची भगिनी श्रुतकीर्तिं जी तिची दुहिता.	७८३
भ	व्यगुणा मद्राधिपकन्या श्रीलक्ष्मणा हि विष्णूनें हरिली स्वयंवरीं; जसि कृष्णा, भेदूनि लक्ष, जिष्णूनें.	७८४
ग	णिल्या सहस्र सोळा, एकशत प्रभुवरप्रिया अन्या. मारुनि नरकासुर ज्या वारिल्या गंधर्वसिद्धनृपकन्या.	७८५
घ	सुधासुत नरकासुर पीडा देवादिकांसि फार करी. तें बहु काय वदावें ? अदितीचीं कुंडलें हि दुष्ट हरी.	७८६

१. यमुनेचें पाणी. २. सूर्याची. ३. पाण्यामध्ये. ४. कुरुक्षेत्रांतील इंद्राचें मोठें अरण्य. ५. खांडववनांत सांपडलेला मयासुर. ६. यमाच्या रेव्याप्रमाणें उग्र. ७. कोशलदेशाचा राजा नम्रजित त्यानें. ८. द्रौपदी. ९. इंद्रमातेची.

ते	ज तयाचें दुःसह, सर्वांसीं सर्वदा हि तो वक्र. हें निजदुःख प्रभुला कळवी स्वमुखें चि येउनी शक्र.	७८७
वा	सवकार्यार्थ प्रभु भामेसह खंगवरीं बसोनि निधे. दथितेसि, पारिजात द्रुम द्यावा हें मनांत आणुनि, धे.	७८८
सु	ररिपु सुर, नरकासुर, दारुण रण करिति, तदपि ते खचले. सर्वावारि चाले, परि गिरिवरि बळ लेश वायुचें न चले.	७८९
दे	उनि अभय नरकसुतभगदत्ता, भौममंदिरीं रुद्धा होत्या त्या मुक्त करी आधीं, राजन्यकन्यका शुद्धा.	७९०
वा	टे सर्वासि, प्रभु भर्ता व्हावा; तसें चि देव करि. प्रेषी स्वपुराप्रति; मग नेउनियां पारिजात, त्यांसि वरी.	७९१
य	दुकुळकमळदिनमणी अदितिें नमुनि कुंडलें अर्पी. भामेसि पारिजातें सुखवी; सुजना यशोमृते तर्पी.	७९२
न	क्षत्रादिशुभगुणीं एकीं लेशीं अनेक तनु धरिल्या, हरिल्या प्रेक्षकवृत्ति, प्रभुतिलकें, एकदा चि त्या वरिल्या.	७९३
मो	टा विनोद भौष्मककन्येसीं एकदा करी, तीतें देव म्हणे, ' सुदति ! वृथा वरिलें मातें, अँलोकरितीतें.	७९४
भ	र्ता, योग्य, कुलज, नृप, न वरुनि, मजला वरुनि, चुकलीस. राजसुते ! चित्रनलिनरतमधुपीसी, हितासि मुकलीस.'	७९५
ग	र्व तिच्या मनि कीं, ' मीं आवडत्यें, प्रभु न दे वियोग मला.' तें जाणूनि करि असें, जो स्वरत स्रैण तीस तो गमला.	७९६
व	चन नवें, अति अप्रिय कानीं पडतां, पडे, रडे चि सती. उचली करुणार्णव, कीं, दीनाहुनि दीन जाहली दिसती.	७९७

१. गरुडावर. २. भौमासुराच्या गृहांत अडकवून ठेविलेल्या. ३. क्षत्रियकन्या.
४. (नक्षत्रांच्या) विशिष्टयोगांत (लग्नसमयीं.) ५. रुक्मिणीशीं. ६. खोडलेला
पाठ-विट्ठीबी ललना, लीलारस लो... ७. लोकापेक्षां वेगळी अशी
आहे रीत ज्याची त्याला. ८. चित्रांतील कमळाच्या ठिकाणीं रममाण झालेल्याः
मधमाशीसारखी.

- ते ल जसे उत्तेजन देते तत्काळ दीपकळिकेला,
प्रभुचें कृपावलोकन तेंवि तिला; तो हितार्थ कळि केला. ७९८
- ‘वा माक्षि! साश्रु कोपेस्फुरदधर तैवास्यपद्म देखावें’,
देव म्हणे, ‘यास्तव तें वदलों, न मनांत सत्य लेखावें’. ७९९
- सु ख सांत्वनामृतें दे प्रभु. त्याचे पाय नमुनियां मग ती
विनवी. बहुसरस वदे, जें पीतां ताप न हृदयीं तगती. ८००
- दे वी वैदर्भीचि प्रद्युम्नप्रमुख पुत्र दश, शीला
प्रभुच्या चि धरिति; ‘पित्राह्लादक’ कवि म्हणति त्यां चि, न शशीला. ८०१
- वा ष्णैयप्रभुची स्त्री जी जी, सुतलाभजन्य उत्सव ती
पावे; वैदर्भीसीं तुल्य चि, त्या प्रियसखी, तस्या सवती. ८०२
- य द्यपि चिंताकारण, दे कन्या त्यांसि एक, ज्या माता
कन्यांच्या संसारीं त्यां होय सुधाभिषेकें जामाता. ८०३
- न वरी रुक्मवती जी मातुळकन्या, स्वयंवरीं तीतें
प्रद्युम्न हारि स्वबळें दावूनि पित्याचिया चि रीतीतें. ८०४
- मो दा द्वेष्टा प्रभुचा, परि भगिनीच्या प्रियार्थ तें साहे,
पौत्री हि रोचनाख्या अनिरुद्धा द्यावया स्वयें बाहे. ८०५
- भै विकगुणाद्धि मिळाले रामश्रीप्राणवल्लभ व्याही,
त्यांला न भजे रुक्मी, कपटद्यूता भजे अभव्या ही. ८०६
- ग मलें खळकालिंगप्रमुखांचें वाक्य हित, बळा भोळा
मानूनि, द्यूतें तरि पाहे प्रभुयश करावया गोळा. ८०७
- ब लदेवाला रुक्मी द्यूतक्रीडा करावया आणी,
कपटें चि गळेंह जिंकी, ‘रुक्मी लटिका’ म्हणे नभोवाणी. ८०८
- ते व्हां वदला कटु कीं, ‘बांणांहीं नृपजनींत-दक्षाहीं,

१. दिव्याच्या कळीला (ज्योतीला) २. रागानें कांपणारे असे आहेत ओठ
ज्याच्या ठिकाणीं तें. ३. तुझें मुखकमल. ४. वसुदेवसुत कृष्णाची. ५. मूळ पाठ-होय
तयां अमृतसेक. ६. प्रद्युम्नपुत्राला. ७. कल्याणकारक गुणांचे समुद्रच. ८.
हानिकारक अशा. ९. पैज. १०. नृपजनांचा अंत करण्यांत तत्पर अशा बाणानीं.

	राजाहीं च करावी क्रीडा; तैसी च यां हि अंक्षांहीं.	८०९
वा	ढवितां प्रीति वृथा द्यूतीं; पटु नृप, वर्नी तुम्हीं गोप. ' ऐसें म्हणतां आला रामाला त्या तुरुक्तिनें कोप.	८१०
सु	रपति पवितें अचळीं जैसें, तैसें चि राम परिघातें घाली रुक्मिशिरावरि, सुखवी हरिला मनांत अरिघातें.	८११
दे	श कळिंगादि सकळ हांसोत खळा, म्हणोनियां दांत कालिंगाचे पाडी, हांसे जो बहु असाधु वादांत.	८१२
वा	ईट बरें न म्हणे रामानुज देव रुक्मिणीकांत; गुरुदयितास्नेहाच्या भंगा भी, प्रकृतिनें हि तो शांत.	८१३
य	श ज्या दात्याचें निस्तुळ त्या बळिचा स्वसुत शतज्येष्ठ, शोणितपुरपति, बाण, श्रीशंकरसर्वकिंकरश्रेष्ठ.	८१४
न	गैजापतिप्रसादें सुर, सेवकसे चि, त्यासि वश सर्व, तो दशशतभुज, वाघें वाजवि; तांडव करी जयीं शर्व.	८१५
मो	क्षप्रद संतोषे, 'माग' म्हणे, त्या प्रसन्न सुरपाला बाण म्हणे, 'देतां तारि, माझे, आंगें तुम्हीं च, पुर पाळा'.	८१६
भ	क्तासि तें हि दे प्रभु. एके दिवसीं म्हणे, 'भुजा भार दिधला, तुजसम योद्धा न मिळे, कंईति यां भुजां फार'.	८१७
ग	जमुखगुरु त्यासि म्हणे, 'जेव्हां पावेल केर्तु हा भंग, युद्धांत मत्समासीं तुज तूर्ण घडेल दर्पहर संग'.	८१८
घ	र मानी शापाला, हर्षें तो, केतुला सदा पाहे. स्वमीं अनिरुद्धासीं रतिसुख त्याची उषा सुता लाहे.	८१९
ते	जागी होय, रडे; तींचें प्रियैविरहदुःख बहु भारी. कळतां चि, चित्रलेखा पितृसचिर्वसुता तिची सखी तारी.	८२०
वा	री ताप असा ती. योगबळें देव, दैत्य, गंधर्व, दावी लिहोनि मानव, यादव, साक्षात्तसे स्वयें सर्व.	८२१

१. फांशानां. २. वडोल व भार्या (रुक्मिणा) यांच्या प्रेमाच्या. ३. शंकर.
४. खांब. ५. गणेशपिता शंकर. ६. ध्वज. ७. पिलाच्या प्रधानाची कन्या.

सु	रत जयासीं, त्याच्या ताताला ती विलोकितां, लाजे. पति दावितां चि, आणी अनिरुद्धासहित उंचलुनि बाजे.	८२२
दे	आणुनि कांत तिला सेवाया, अमृतरस जसा आतां. बहु दिवसां ती कळली, रक्षकवदनें शिवांनुगा, वातां.	८२३
बा	ण स्वयें चि पाहे घेउनि; मग त्या रणांत अनिरुद्धा बांधोनि नागपौशीं, घाली कारागृहांत अनिरुद्धा.	८२४
य	दुचें चिंतेंत पडे कुळ, वार्षिक च्यारें मास पावेतों, जों केवळ चि बुडवें, प्लेवसा देवर्षि त्यास पावे तों.	८२५
न	मनें मुनिचरणांच्या चिंता सरली च, लागला शोध. बळ हरि घेउनि गेले, द्वादश अक्षौहिणी मर्हायोध.	८२६
मो	टा तो संग्राम; श्रीहर, भक्तप्रियार्थ, त्या हरिंसीं, जैसा करी करींसीं, भांडे; अथवा जसा हरी हरिंसीं.	८२७
भ	क्तासि भक्तवांछित वर देउनि विसरला असें वाटे, करुणाब्धि; आपणोंसीं आपण भांडे, मनीं दया दाटे.	८२८
ग	दसारणयुयुधानप्रभुब्रह्महळायुधादिवीरांसीं सर्मसैन्य बाण भांडे; धीर मिसळले रणांत धीरांसीं.	८२९
व	ह्यस्त्रप्रमुखें जीं उत्रें बहुसंख्य पार्वतीशास्त्रें, पाज्यन्यप्रमुखांहीं शमवी हरि, 'एक' म्हणति ज्यां शास्त्रें.	८३०
ते	जस्वी प्रभु कृष्णें योजुनियां जृंभणांखें मग युद्धीं हर मोहिला गमे. अपकर्ष मनीं सुमलिनीं च, न विशुद्धीं.	८३१
बा	णासि विरथ करितां, रक्षाया संकटीं सुता भग्ना, मध्ये घेउनि ठाके तो त्याची माय कोटरा नग्ना.	८३२
सु	टला बाण प्राणव्यसनापासूनि, दृष्टि हरि फिरवी. तेज अजितप्रभुपुढें नग्न सती शस्त्र आपुलें मिरवी.	८३३

१. बाणासुराला. २. अप्रतिबंध अशा (रणांत). ३. सर्पबंधानीं ४. चातुर्मास्य.
५. नावेसारिखा. ६. महान् योद्धे ज्यांत आहेत असें. ७. शिव आणि विष्णु
एक च असल्यामुळे. ८. सारखें (बरोबरीचें) आहे सैन्य ज्याचें असा. ९.
पार्वती-ईश-अस्त्रे=पाशुपत अस्त्रांन. १०. जांभई आणणारें अस्त्र. ११. मानखंडनी.

- दे त्रिशिरां ज्वरताप; प्रभु शीतज्वर, तयास ही भाजी.
शरणागता ज्वरा हरि रक्षी; सांगे, 'कथा तुजी माजी, ८३४
- घा चील, आइकेल, स्पर्श तया त्वां करूं नये, तापा !
जा; हें स्मरण असों दे.' म्हणतां तो ज्वर म्हणे, 'बरें बापा !' ८३५
- य तें बाण पुन्हा ये, आणुनि शस्त्रें मुरारिवरि सोडी.
त्यांतें तद्वाहूंसह सहसा, चक्रेंकरुनि हरि तोडी. ८३६
- न गशाखा तोडाव्या जेंवि कुठारें, भुजा तस्या अरिच्या
चक्रें तोडी; तों शिव येउन ठाके उभा पुढें हरिच्या. ८३७
- मो क्ष, प्राणव्यसनापासुनि, भक्ता घडो, म्हणोनि कर
जोडी श्रीहरहरिला; प्रार्थूनि म्हणे 'करूं नको निकरें. ८३८
- भ कबळितनुज हा; या अभय दिलें यश पराक्रम हि म्यां; तें
रक्षावें कृष्णा ! त्वां. लागों घावा न शब्द महिम्यातें.' ८३९
- ग जबजतां करुणाकर हर, हरि त्यातें म्हणे, "अहो देवा !
आवारिलें चक्र पहा ! भक्तशिरीं अभयकर तुम्हीं ठेवा. ८४०
- घ र दिघला प्रहादा कीं, 'मीं न तुझ्या वधीन संततिला';
ते न मृषा मद्राणी, ऐसें म्हणतां तुम्हींच संत तिला. ८४१
- ते जस्वी अजरामर बाणाचे राहतील भुज च्यार.
याचा भुजेंदर्पज्वरभर हरिला, भूमिचा हि बळभार. ८४२
- वा त्सल्य दाखवीलें जेव्हां त्या श्रीपुरारिबाणानें,
दाखविलें तें मिथुन हि, सुखवाया श्रीमुरारि, बाणानें. ८४३
- सु प्रिय झालें, गेले स्वपुरा घेउन, करुनि युद्धमह,
अनिरुद्धासि उषेसह हरि हर बाणासि तदभयोक्तिसह. ८४४
- दे खति वृष्णिंकुमारक कूपीं सरडा महापुरोपवनीं;
न निघे प्रयत्न करितां; कृष्णातें कथिति कुतुक तें भवनीं. ८४५

१. शिव. २. एकाएकीं. ३. कुन्हाडीनें. ४. अनर्थ. ५. भुजांचा गर्व तद्रूप
ज्वराचा भर. ६. सैन्याचें ओझे. ७. शंकराच्या बाणानें. ८. जोडपें. ९. युद्धरूप
उत्सव. १०. यादव.

- घा मकरांतें प्रेरुनि त्या शरठांला मुकुंद उद्धरवी.
स्पर्शहताशुभ, दिव्यद्युति होय पळांत, जेंवि शुद्ध रवी. ८४६
- ख दुपाति त्यासि तथाचें वृत्त पुसे, हित जनासि कळवाया.
सांगे नमुनि पुरुष तो ब्रह्मस्वग्रास, लोभ पळवाया. ८४७
- “न रवर इक्ष्वाकुतनय नृग मीं; श्रवणासि, नाम, दात्यांच्या
गोष्टींत, तुझ्या, यावें, ऐकति कीर्ती भले सदा, त्यांच्या. ८४८
- ओ जाया कोणांस हि सामर्थ्य नसे असीं प्रमोदानें
म्यां दिधलीं सत्पात्रीं, विधिनें पूजा करुनि, गोदानें. ८४९
- अ रलों भरीं, अकस्माच्चुकलों, देवा! न सांगवे, हाय!
कृष्णा! विप्रासि दिली विप्राची, म्यां न जाणतां, गाय. ८५०
- ग ति झाली असि, गेले टाकुनि दोघे हि धेनुला विप्र.
मीं ही त्या संतापें त्यागुनि तनु, यमपुराप्रति क्षिप्रं. ८५१
- घ दलों यमासि, पुसतां, ‘आधीं भोगीन थोडकें पाप.’
‘पतें’ म्हणतां पडलों मीं, झालों कृकल्लास, भोगिले ताप. ८५२
- ते, ‘काय करूं?’ म्हणतां, द्विज वदले, करुनि मदुपहास, ‘रडा’;
नाहीं उपेक्षिला त्वां, हे भगवन्नाथ! यदुप! हा सरडा.” ८५३
- घा नूनि कीर्ति मग, नृग वंदुनि हरिला, चढे वरविमानीं
तेव्हां त्याहूनि अधिक निजतेज, असें मनीं न रवि मानी. ८५४
- सु हदांप्रति कृष्ण म्हणे, ‘ब्रह्मस्व चि होय उग्रतम, न गर.
ब्रह्मस्व कुळ ग्रासी; न भयप्रद यापरीस यमनगर.’ ८५५
- दे शिकवर देव हित स्वजनाला बहु निजाननें बोधी.
उपदेशामृतपूरें जीवांचें काममींलिन मन शोधी. ८५६
- वीं दुर्गाहूनि बळप्रभु गेला गोकुळासि निववाया,

१. सरळ्याला. २. स्पर्शाने नाहीसें झालें आहे पाप ज्याचें ३. ब्राह्मणधनाचा
प्राप्त. ४. उत्कर्षांत-वैभवांत. ५. सत्वर [गेलें]. ६. पड. ७. सरळ्याप्रत. ८. ब्राह्म-
णाचें धन च. ९. गुरुश्रेष्ठ. १०. लोभदूषित. ११. द्वारकेहून.

- जैसा अमृतघन व्रतिपतिचातकखगकुळासि जिववाया. ८५७
- ब दुकुळकुमुदकळानिधि, नंदयशोदापदांबुजां, नमनें,
'मीं राम' म्हणोनि, करी; स्मरला पितरां, तदा दुजां न मनें. ८५८
- न भितां राम उरासीं धरिला कवळूनि मायबापानीं.
म्हणति, 'निवालें. गोडी अमृताच्या, अधिक काय बा! पानीं?' ८५९
- मो हें अंकीं घेडनि रडती, घालुनि मिठी गळां ठाती.
अतुळा प्रेमकळा, कीं, प्रभुघैर्यांचा करी गळांठा ती. ८६०
- 'मैं वदनुज सुखी आहे? पाहेन असें चि काय सुख? दामीं
ज्या बांधिलें स्वहस्तें या उखळीं, या स्थळीं च, सुखदा मीं. ८६१
- ग मतें तुम्हांसि; परि बा! न गमे क्षणमात्र, वासरा! मातें.
व्रजवास दुःख देतो जें, बंधेनगेहवास, रामा! तें.' ८६२
- घ दलीं असें उदंड चि, रडलीं, पडलीं गळां; तिला राम
समजावी. मग मित्रें सुखवी तो विश्वचित्तविश्राम. ८६३
- ते जबळ, पुन्हां आलें गोपींला वृष्णिकुळवरागमनीं,
जेंवि लतांसि वसंतागमनीं; नुरवी च ताप रौंग मनीं. ८६४
- वा मा रामापासीं गावुनियां फार गोडवे, दात्या
'कृपणशिरोमणि' म्हणती, लागति यद्रीति गोड वेदा त्या. ८६५
- सु रभिऋतु प्रभु तेथें राहे, क्रीडा करी, प्रियांसंगें.
निर्जविरहतापतसें त्यांचीं निववी सुधौघ तो अंगें. ८६६
- दे उनि निजाधरामृत, त्यांचें ही देवदेव तो पी तें.
विषमशरज्वर शमवी, रमवी रात्रौ वनांत गोपींतिं. ८६७
- वा रिक्रीडार्थ प्रभु बाहे; परि लंघिलें वच नदीनें.
प्रभुनें कसें सहावे? सोसावे लंघिलें वचन दीनें. ८६८

१. अमृत देणारा मेघ. २. [चांद्रायणादि] व्रतें करणाऱ्यांत जें श्रेष्ठ असे
चातकपक्षी त्यांच्या कुळा. ३. राहती. ४. तुझा धाकटा भाऊ (कृष्ण) ५.
कारागृह. ६. विश्वाच्या चित्ताच्या आरामाचें ठिकाण. ७. प्रीति. ८. वसंत ऋतु.
९. मूळ पाठ-निववी करुणामृतौघ. १०. पंचशर जो मदन त्याचा ताप-

य	मुनेसि हँळें ओढी, मग चरणीं घालितां मिठी, सोडी. ऐसें प्रभु यश जोडी, लावी गोपींसि भक्तिची गोडी.	८६९
न	रपति पौंड्रकनामा तेव्हां निजदूत हरिकडे प्रेषी. तो यदुसभेसि येउनि सांगे जें बोलिला प्रभुद्वेषी.	८७०
मो	टें हास्य जना ये, दूतमुखें ऐकतां चि संदेश; कीं तो म्हणे, 'खरा मीं, लटिका तूं वासुदेव मंदेशे.'	८७१
भ	व्यार्थ नाम चिह्नें सोडुनि ये शरण, मरण चुकवीन, अथवा रणासि ये गा! गातिल माझा चि विजय सुकवीन.'	८७२
ग	दैबधु म्हणे दूता, 'चिह्नें त्याचीं तयासि अर्पान. जा सांग, शीघ्र येउनि गृध्र शिवा संगरांत तर्पान.'	८७३
व	दला दूत तसें चि. क्रोधें तो मित्रकाशिपतिसहित अक्षौहिणीत्रयबळें झाला सिद्ध त्रंपारहित अहित.	८७४
ते	थें जाउनि अरिबळ मदीं, गज जेंवि नलिनवन तुडवी. प्रभु काशिपतीचें शिर, त्याच्या नगरीं पडे असें उडवी.	८७५
वा	रण जसा मृगेंद्रें, पौंड्रक तत्काळ मारिला हरिनें. अरिनें काय टिकावें, निष्ठुर होतां मुरारिच्या अरिनें ?	८७६
सु	गति प्रभुच्या ध्यानें द्वेषें वेषें हि तोतया लाहे, तन्मय झाला मरणीं; दे मुक्ति मुकुंद तो तयाला हे.	८७७
दे	खोनि काशिपतिशिर, तत्पुत्र सुदक्षिण स्मरार्तकरा जाय शरण; शिव भेदे; मागे निजतातशत्रुनाशवरा.	८७८
वा	राणस्यधिपतिला सांगे कृत्याभिसार्धनीं युक्ती. 'अंब्रह्मण्यावारी परि योजावा' प्रभु असी वदे उक्ती.	८७९
य	लें साधुनि कृत्यानळ, हरिवारी धाडिला चि त्या अरिनें, भग्न करुनि, त्याकरवीं भक्षविला दुष्ट, विष्णुच्या आरिणें.	८८०

१. नागरानें. २. मूढशिरोमणि. ३. कृत्याभिसार्थां. ४. सुकविश्रेष्ठ. ५. कृष्ण.
६. निर्लज्ज शत्रु. ७. चक्रानें. ८. शंकराला. ९. काशिराजाला. १०. शत्रुनाशक
अशा कृत्याभ्रीच्या प्राप्तीविषयी. ११. ब्राह्मणदेष्ट्यावर.

- न गरी भस्म चि केली; जाणों तें तीस शस्त्रशंक्रानें
प्रायश्चित्त दिलें, खळसंसर्गमळक्षयार्थ, चक्रानें. ८८१
- मौ क्षपुरीतें जाळुनि, ठाके पार्थी सुरारिच्या, औरि तें.
त्यावरि हळधर मारी नरकाच्या मित्रबंधुतें अरितें. ८८२
- भ यरहित तो द्विविद कपि, सुग्रीवाचा प्रधान, मित्रास
परलोकीं सुखवाया, दे नरकारिप्रजांसि वित्रांस. ८८३
- ग मला काळ चि कपि तो, वारिधिमध्यें शिरोनि जळ उडवी.
बुडवी ग्राम तटींचे, जाळी, दडपी नर्गीं, पर्दी तुडवी. ८८४
- घ नितांसह रैवतकीं करितां क्रीडा, बळासि तो पाहे.
करि बहु मर्कटचेष्टा, प्रभुहस्ते मरण मग रणीं लाहे. ८८५
- ते समयीं रामावरि करिती सुर कुसुमवृष्टि रैवतकीं.
आश्चर्य काय? तो प्रभु त्या सर्वांचें हि इष्ट दैवत कीं. ८८६
- घा रणपुरीं सुयोधनभूपतिची लक्ष्मणा सुता स्वबळें
हरिली जांबवतीच्या पुत्रें सांबें स्वयंवरीं प्रबळें. ८८७
- सु ख न मनीं दुर्योधन, अन्यायें युद्ध करुनि धरि त्यातें.
बहुत मिळोनि विरथ करि, बांधी, निजकन्यकेसि हरित्यातें. ८८८
- दे वर्षिमुखें कळतां, बहु कोपें उग्रसेन तो राजा.
दे आज्ञा, 'यादव हो! त्या अंधाच्या, वधा चि, पोरा; जा.' ८८९
- घा रुनि तयांसि आपण राम प्रभु जाय, उपवनीं उतरे.
मुसळासि म्हणे, 'कैसे मारावे हे अचक्षुचे सुत रे!?' ८९०
- य दुवीरें भेटीला येतां दुर्योधनासि सामानें
कथिलें हित, परि न बधे; न वळे दंडाविना पिसां मानें. ८९१
- न वल करी दुर्योधन; हांसूनि म्हणे, 'अहो सख्या कर्णा!
आम्हांसि उग्रसेनं आज्ञा केली, तुम्हीं हि आंकणां. ८९२

१. शस्त्रामध्ये शक्र-श्रेष्ठ-अशानें. २. वाराणसीनगरीला. ३. चक्र. ४. नरका-सुराचा शत्रु (कृष्ण) त्याच्या प्रजांला. ५. विशेष त्रास. ६. झाडांनीं.
७. मूर्ख. ८. ऐका.

मो	टेपण दिधलें, तें आलें काम्ना; न गौरवाया हे यादव पात्र; शिरावरि पर्दरक्षा कीं चढावया पाहे!	८९३
भ	गिनी वसुदेवाची, ती काकी आमुची, असें नातें. 'ध्या छत्र' म्हणतसे मीं; निर्मर्यादीं कुळीं असेंना तें.'	८९४
गौ	ह्रीं करुनि गोला, तेव्हां हांसोनियां म्हणे राम, 'चुकलों आम्हीं, जेथें योजावा दंड, योजिलें साम.'	८९५
ब	ळ मग खवळे; खळपुर उखळुनियां डिखळसें, निजहळानें गंगेंत पालथें तें घालूं पाहे, पळांत चि बळानें.	८९६
ते	व्हां चि धार्तराष्ट्रें सर्वांचा अंतकाळ जाणोनीं, भेटविला, सखीक प्रभुचा प्रभुला कुमार आणोनि.	८९७
वा	त जसा नौकेला, नांगर नगरीस बुडविता चि; परी शरणागता खळास हि दे प्रभु अभय, स्वयें न घात करी.	८९८
सु	रमुनि एका समर्यां प्रभुचें कौतुक पहावया आला; सोळा सहस्र सदर्नीं नवनव लीला विलोकितां धाला.	८९९
दे	शीदेशींचे नृप अयुतद्वयसाष्टशत जरासंधें केले होते बद्ध; श्रम बहु ते भूप पावले बंधें.	९००
वा	चिक सांगोनि तिहीं पाठविला दूत दीनबंधुकडे, धर्में हि राजसूयक्रत्वर्थ सुरर्षि; तें विचार पडे.	९०१
य	ज्ञाप्रति जावें कीं शरणागत नृप करावया मुक्त; पुसतां, प्रभुला उद्धव सांगे, 'जावें मखासि हें युक्त.	९०२
न	रपति दिग्विजयावरि योग्य करायासि राजसूयातें; सर्व नृपांत मर्गधपति अतिबळ, लागेल मारणें यातें.	९०३
मो	हुनि विप्रच्छेदें, मागावें रण, तरी च आटेल; मारील भीम; दुःसह तव सन्निधिनें न शत्रु वाटेल.	९०४

१. पायपोस. २. अमर्यादा करणाऱ्या. ३. निदा. ४. दुष्टाचें नगर (इस्तिनापुर).
५. वीस हजार आठशें. ६. निरोप. ७. धर्मराज. ८. जरासंध. ९. ब्राह्मणाच्या
सोंगानें.

- भं यभंगबंधहेतु प्रथम जरासंधबाहु तोडावे,
मग मंगधपरुद्धसकळशरणागतबंध, दीन सोडावे.' ९०५
- ग मलें उद्धवमंत्रें सुख सकळां; मग अजें पदीं नमुनीं,
धर्माप्रति पाठविला, स्वागमन कळावया अदीन मुनी. ९०६
- व सुधापतींकडे मग पाठविला, अभय देवुनीं, दूत;
तो हरि त्यांच्या क्लेशा, जैसा तिमिरासि भौनुचा सूत. ९०७
- ते भूप अभयदानें हर्षविले, जेंचि तीर्थपादानें
सखीपुत्रें जाजनि पांडव ही, दर्शनाचिया दामें. ९०८
- वा हत होता चिंता यज्ञाची धर्म, त्यासि उत्साहा
दे दासांचा चिंतामणि, होऊं दे न दासकुत्सा, हा. ९०९
- सु रंपतिदिशेसि मारुति जींकी; सहदेव यमदिशेसि तथा;
वरुणदिशेसि नकुळ; नर हरभित्रदिशेसि धरुनि धर्मपथा. ९१०
- दे श अपरिमित जिंकुनि, आणुनि धन संपदा अदभ्रा, ते,
धर्मासि भेटति, जसे सिंधूसि श्रावणीं नद, आते. ९११
- घा टे धर्मासि वृथा दिग्विजय, न जिंकितां जरासंधा;
प्रभु उद्धवमंत्र कथी, स्वकृता ही त्या घरावरा संघां. ९१२
- थं मसुतनृपासि वंदुनि, भीमार्जुनकृष्ण जाहले विप्र;
ते भेटले मग अतिथि समर्थी त्या मागधाप्रति क्षिप्र. ९१३
- न रपतिसि म्हणति, 'आम्हीं अर्थी आलों दुरुनि मागांथा.
'मागों तें दे दात्या! सद्यश जोडीं नृपोत्तमा! गाया.' ९१४
- मो घं नसो जेजु म्हणुनि, सद्यश हि नृप म्हणे, 'दिलें, मागा.'
ते द्वंद्वयुद्धभिक्षा मागति याचकभिषे महाभागा!. ९१५

१. भीति, पराभव व बंधन यांचा कारण. २. मगधपतीनें—जरासंधानें—अडकवून ठेविलेले असे मर्व शरण आलेले त्यांचीं बंधनें. ३. दीन नवेहे असा—समर्थ. ४. सूर्याचा सारथि अरुण. ५. ज्याच्या चरणीं तीर्थ आहे अशानें (कृष्णानें). ६. दासाची निंदा. ७. इंद्रदिशेला—पूर्वेला. ८. जींकी. ९. दक्षिणेला. १०. पश्चिमेला. ११. कुबेरदिशेला—उत्तरेला. १२. पुष्कळ. १३. प्रतिष्ठा. १४. घर्मांला. १५. निरर्थक. १६. जन्म. १७. कपट जाणणारा.

भ	द्रापति मग सांगे नामें; हांसे नृपाळ तो कळतां. प्रभुसि म्हणे, 'भांडेना तुजसी; बळ कळविलें तुवां पळतां.	९१६
ग	णना न जिष्णुची मज; हा भीम चि योग्य तुल्यबळ आहे, ऐसें वदोनि, युद्धीं, देजनि रिपुला गदा, उभा राहे.	९१७
ब	ळशिक्षाधैर्याहीं दोघे हि समर्थ, बहु भलें युद्ध सत्तावीस दिवस ते करिती. रात्रौ जसे सखे शुद्ध.	९१८
ते	ज बहु मगधपतिचें; भीम गडबडे; स्वशक्ति केशव दे; दावी पत्र चिरुनि; प्रभु रणसमयीं मुखें न लेश वदे.	९१९
बा	हृद्रथ नृप भीमें चिरिला, सांधा चि उखळिला, शकलें केलीं भिन्न, होतें शकलयुग जैराकरें चि तें डकलें.	९२०
सु	हृदुत्तम हरि भेटे भीमाला; मगधपतिपुरा शोक. तत्सुत सहदेव पर्दीं स्थापुनि, भगवान् करी सुखी लोक.	९२१
दे	वक्यात्मज मग त्या राज्यांते मुक्त करुनि, देशाला जाया, पूजुनि दे, तो दासांचा कल्पतरु, निदेशाला.	९२२
वा	डववेष धरुनि, प्रबळरिपुक्षय करुनि, धर्मातें भीमार्जुनहरि वंदुनि देती, सांगोनि वृत्त, शर्मातें.	९२३
य	जनोचितकाळीं मग निजकुळगुरुचरण मस्तकीं धारिले, ऋत्विज वसिष्ठविश्वामित्रग्यासादि पांडवें वारिले.	९२४
न	यधर्मज्ञ ब्राह्मण, धृतराष्ट्र द्रोण भीष्म विदुर कृप, आले सकुटुंब, सकळ वर्ण, सकळ आप्त इष्ट मित्र नृप.	९२५
मो	दें हॅरिदासाच्या यज्ञाला सुर विधिप्रमुख आले. तो यज्ञनोत्सव पाहुनि सर्व शतमखादि लोकपति धाले.	९२६
भ	वभंजनासि सोर्माभिषवदिनीं धर्म सन्मते अर्ची.	

१. सुभद्रापति. २. बल, शिक्षण व धैर्य यानीं. ३. बृहद्रथाचा पुत्र—जरासंध.
४. जरानामक राक्षसिणीच्या हातानें. ५. आशेला. ६. कृष्णसेवकाच्या (धर्माच्या).
७. संसारनाशकाला (कृष्णाला). ८. सोमवडी कुटण्याच्या दिवशां. ९. पूजी.

	कृष्णाप्रार्चन झालें शिशुपाला, जेंवि कापुरा अर्ची.	१२७
ग	तबुद्धि, शापदग्ध, द्वेषा, शिशुपाल मोहवैद्यातें निंदी समेत; तेव्हां म्हणती 'धिक्!' सर्व सभ्य चैद्यातें.	१२८
व	ध झाचा चक्रानें तत्काळ करी मुकुंद, पापातें नाशी, तद्देहोत्थित तेज प्राशी, हरुनि शापातें.	१२९
ते	जयविजय द्वारप विधिनंदनशस, एक उद्धरिला तिसरे जन्मीं; आहे उद्धरणें दंतवक्त्र ही हरिला.	१३०
वा	रिदसा धर्मात्मा धर्म करी रत्नदक्षिणावृष्टी. गौरविले सर्व जन प्रेमें. सर्वत्र सारखी दृष्टी.	१३१
सु	ख फार पावले जन, धनमानें पूजिले, दिली आज्ञा. जातां आलें अश्रु व्यासा विदुरा नंदीसुता प्राज्ञा.	१३२
दे	खोनि यज्ञ झाले पात्र सुखा, सोयरे सखे दास; पावे, एक सुयोधन मात्र कुमतिचा निवास, खेदास.	१३३
वाँ	डवपदावनेजन अंगीकारी मखीं स्वयें विष्णु. सहदेव पूज्यपूजा; गुरुशुश्रूषा करी तदा जिष्णु.	१३४
य	जमानाची पत्नी वाढी, दे कर्ण याचकां दानें, विदुरविकर्णादि कृती समयोचित साधितां प्रमोदानें.	१३५
न	कुळ हि होता त्या त्या द्रव्याच्या साधनीं तदा दक्ष; विज्ञाध्यक्ष सुयोधन, मारुति तेथें महानसार्ध्यक्ष.	१३६
	'मो क्षद तीर्थपद प्रभु जो सुरपंक्तीमधें सुधा वाढी,' कवि म्हणति, 'तो चतुर्भुज विप्रोच्छिष्टें हि त्या मखीं काढी.'	१३७

१. कृष्णाची अग्रपूजा. २. ज्वाला. ३. अज्ञाननाशक कृष्णाला. ४. द्वारपाल.
५. ब्रह्मदेवाचे पुत्र जे सनकादिक त्यानीं शापिलेले. [सनकादिक विष्णुदर्शनास
आले असतां जयविजयानीं त्यांची अमर्यादा केली; त्यामुळें तीन जन्मीं अमुर
होण्याचा त्यांना शाप झाला. हिरण्यक्ष, हिरण्यकशिपु; रावण, कुंभकर्ण आणि
शिशुपाल दंतवक्त्र, हे ते तीन जन्म होत]. ६. भीष्माला. ७. ब्राह्मणाच्या पायांचें
प्रक्षालन. ८. द्रौपदी. ९. धनाधिपति, खजीनदार. १०. स्वैपाकघरांतील मुख्य.

भं	मांचे, रत्नांचे राशि मिरवित्ती सुमेरुशोभा, जे, पाहुनि दुर्योधन खळ, रवितेजें घूकसा चि, तो भाजे.	९३८
ग	मनीं, एका समयीं, स्थळ तें मयकृतसभेंत जळ मानी; जें जळ तें स्थळ भावी, त्यांत पडे धार्तराष्ट्र खळ मानी.	९३९
ब	सला होता राजा, नृपजन, हरिच्या स्त्रिया हि त्या मागें भीमादि सर्व हांसति; त्या अपमानें हि तो जळे रागें.	९४०
ते	थुनि तसा चि मागें, रागें न विचारितां, पुरा गेला. प्रभुनें भ्रमवुनि दुर्जन, भूभरहरणा निमित्त तो केला.	९४१
वा	रिजनाभें हरिली वैदेभीं, शाल्व तें परिभवातें पावे, यदुकुललयपण करि; आराधी तयावरि भवातें.	९४२
सु	खसेच्या देवातें आराधी, धूळिमुष्टि भक्षूनि. जन्हि आशुतोष, भेटे वर्षातीं, नष्टकष्ट लक्षूनीं.	९४३
दे	प्रभु त्यासि तदीप्सित वर. कामगयान मयकरें करवी. येतां लोहपुर करा, शाल्व म्हणे, 'सिद्धि साधिली बरवी.'	९४४
वा	होनि सैन्य त्यावरि गगनपथें द्वारकेसि तो पापी, तनुसि महारोग जसा, शाल्व स्वबळेंकरूनियां व्यापी.	९४५
य	दुवीर प्रद्युम्न स्वपुरीला अभय दे; स्वबळ सिद्ध करुनि शिरे रिपुकटकीं, जैसा गहनांतरीं दहन ईत्थ.	९४६
न	वषट्द्वादशसंख्याहोरात्रें तुमुल युद्ध कौमानें केलें; सात्याकिनें ही, सांबानें ही सुकीर्तिकामानें.	९४७
मो	हाया शाल्व करी ज्या ज्या माया, तयांसि तत्काळ प्रद्युम्न महामाय ध्वंसी, मायाबळें चि तत्काळ.	९४८
भ	म प्रद्युम्नातें शाल्वामात्य युमान् करी; मागें	

१. सोन्याचे. २. रविमणी. ३. हा शिशुपालाचा मित्र. ४. लवकर प्रसन्न होणारा. ५. नष्ट झाले आहेत कष्ट ज्याचे असा. ६. त्यानें शिच्छिलेला. ७. मानसिक प्रेरणेनें जाणारें विमान, वाहन. ८. प्रज्वलित. ९. सत्तावीस दिवस. १०. प्रद्युम्नानें. ११. मोठें आहे कपट ज्याचें.

- दासकमुत ने म्हणवुनि मूर्छा जातां चि तो म्हणे सांगें:- १४९
- ‘म हित अपयान; कसें मुख दावूं रामकृष्णतगतातें?’
राहेल कसें त्यांचें, जें पहिलें प्रेम, सांग, आतां, तें? १५०
- व दनं झांकुनि पदरें, हांसत पुसतील, त्यां स्वभावजय्यं
सांगों काय रणकथा, श्रुत होइल कातरैस्वभाव जय्यं? १५१
- ते थें ने रथ आतां, हूं! हाकीं हय, पसाक्रमा त्यातें
दावूं, म्हणतां सारथि तें चि करी; मग वधी अमात्यातें. १५२
- वा रिधिमध्यें सांबप्रमुखांहीं शाल्वसैनिक क्रूर,
तोडुनि शिरें, बुडविलें; बहुतेक क्षीण जाहले शूर. १५३
- सु चलें, घोर निमित्तें पाहोनि, अरिष्ट; यास्तव त्वरित
प्रभु धर्माज्ञा घेउनि आला, चिंता मनीं पथीं करित. १५४
- दे खोनि वीरैकदन, प्रद्युम्नादि स्वकीय जे त्यांतें,
स्वमुखें ‘साधु!’ म्हणे प्रभु, बाहुबळें प्रबळशत्रुजेत्यांतें. १५५
- वा यु घनावारि तैसा, मग अरिवारि हरि उडे, तदा शक्ती
दासकवधार्थ सोडी; तोडी प्रभु; येथ किति तिची शक्ती? १५६
- ख तमान शाल्व इषुनीं भेदुनि, हरिच्या हरी भुजबळाला.
मुनि म्हणति, ‘प्रभुहस्तांतुनि तदा शैर्गञ्जाप हि गळाला.’ १५७
- न शायु खळ म्हणे, ‘रे मित्रस्त्रीरत्नस्करा! मरणीं
चैद्याच्या असतों, तरि होतों तुज रावणासि राम रणीं.’ १५८
- मो र भुजंगासि तसा, शाल्वासि प्रभु म्हणे, “उगा मंदा!
म्हण ‘शिव! राम!’ तुजप्रति अंतक आला, जसा किरी कंदीं.” १५९
- अ म करि हरि गदेनें, बोलोनि असें, कुबुद्धिचें जंत्रु.

१. कृष्णसारथी दासक त्याचा पुत्र. २. मागें फिरणें. ३. मित्रा स्वभाव. ४. ५. (शत्रूकडील) वीरांची कापाकाप. ६. यत्न करणारा. ७. कृष्णाच्या हातांतील धनुष्य शृंगाचें (शिगाचें) असल्यामुळें ‘त्याला शार्ङ्ग’ असें म्हणतात. ८. मित्राचें (शिष्टुपालाचें) स्त्रीरत्न (रुक्मिणी) चोरणाऱ्या. ९. वराह. १०. कांदाला. ११. मस्तक आणि बाहु यांचा संधि.

अमला, वमला रक्त; प्रभुचा, पावेल जयः कस्य, शत्रु?	१६०
ग प्य क्षणांत झाला सौभासहं शाल्व, मग करी माया.	
ये दूत देवकीचा, नमुनि म्हणे यादवांचिया राया:-	१६१
‘व सुदेव खळें नेला बांधोनि, जसा चि पशु कसापापें,	
गमला त्वत्तात तसाः केल्य माझा न कथ कसा पापें?’	१६२
ते ज मुखींचें उतरे श्रवणीं च; प्रभु म्हणे, ‘बळसहाय	
असतां, ढळला वंशप्रासादाचा कस्य कळस? हाय!’	१६३
वा हे चिंता प्रभु तों, बांधुनि शौरीसि त्यापुढें आणी	
शाल्व महामायावी, भगवंताप्रति असी वदे वाणी:-	१६४
‘सु त ज्याचा तूं, मंदा! तो हा, कीं नंदगोप? वद नातें.	
हे भेटि सेवटींची; नमुनि पहा रे! स्वतात्वदनातें.’	१६५
दे खे प्रभु तों शाल्व सैवकृपाणें शौरिचें शिर छेदी.	
दे दीनबंधुला पितृशोक क्षण; होय ईशू ही खेदी.	१६६
वा रिजसें खंडुनि शिर, हस्ते उडवीत जाय गगनीं च.	
बैसोनि सौभयाचीं, प्रभुवरि करि शस्त्रवृष्टि मग कीच.	१६७
य मदंडोप्रशरांहीं रिपुकवचधनुःशिरोमणि पळांत	
खंडुनि, विभु गदेनें यान हि पाडी, पयोनिधिजळांत.	१६८
न गणूनि सौभंग क्षितिवरि उतरे; तदा गदापाणी	
भेळें शाल्वाचा भुज, चक्रें कंठ, त्रिलोकपति हाणी.	१६९
मो टा उत्सव झाला सर्वा देवांत, यादवांत, तदा.	
तों दंतवक्र आला प्रभुवरि, हस्तीं धरुनि उग्र गदा.	१७०
भ क चि हा हि, ब्रह्मात्मजशस, प्रभुपथीं उभा राहे.	
उतरे रथावरुनि हरि, एक तयाचा प्रहार ही साहे.	१७१
ग दिवर परमेश्वर मग त्यासि गदेनें उरस्थळीं ताडी,	

१. विमानासह. २. कसायापाशां. ३. आपल्या तरवारीनें. ४. शत्रूचें कवच, धनुष्य आणि मस्तकावरील (मुकुट) मणि. ५. विमानाचें मोडणें. ६. भाल्यानें. ७. ९३० गीति पहा. ८. गदा धारण करणाऱ्यांमध्ये श्रेष्ठ.

	गिरिशिखराप्रति वज्रें शक्र, तसें त्यासि भूतळीं पाडी.	९७२
व	कर्त्री प्रभुच्या शिरलें त्याचें ही तेज, वारिला शाप. तद्वंधु विदूरथ ही प्रभुनें केला वधूनि निष्पाप.	९७३
ते	रा वर्षे केला वनवासाज्ञातवास; परि खोटा दुर्योधन राज्य न दे. कुरुपांडवकलह वाढला मोटा.	९७४
वा	तां दुराग्रहाची श्रुत होतां, राम तीर्थयात्रेला गेला, जसा न देतां वैद्य क्षीणायुला सुमात्रेला.	९७५
सु	हृदयय न पहावा म्हणुनि, प्रभु तीर्थसेवेनच्छेदें प्रथम प्रभास पावन करि, त्यातें दाखवूनि पदपद्में.	९७६
दे	यश सरस्वतीला गंगायमुनादिकांसि हीं राम; पुरवी, नैमिषवासिब्रह्मसभेच्या हि दृष्टिचा काम.	९७७
वा	डवसभेंत एक चि होता उच्चासनीं, न तो बंदी, सूतें प्रभुला, ज्याचे, तद्रुगुरु नारदादि ही, बंदी.	९७८
य	तिपतिबंधपद म्हणे, 'व्यासानें शिष्य पढविला मोघें; पाषाण आंत शुष्क चि, वाहो वरि देवसिंधुचा ओघ.'	९७९
न	मनीं प्रत्युत्थानीं चुकला; कुंश हाणितां चि तो मेला. 'हा! हा!' ब्राह्मण म्हणती; म्हणउनि करुणासमुद्र कोमेला.	९८०
मो	डित होता केलें कर्म प्रभु; मग तदीय तनयातें, बोधब्रह्मासन दे ब्राह्मणवचनेंकरुनि, सैनयातें.	९८१
भ	अ न व्हावा स्वकूर्तश्रुतिसेतु, म्हणोनि, जन्हि सदाशुचि, तें प्रायश्चित्त करी, जें आलें पदरासि मुनिमतें उचितें.	९८२
गं	म्य जैनसंग्रहार्थ चि झाला सुब्राह्मणांचिया दंडा. सेवा सांगति ऐसी कीं, 'प्रभुजी! इव्वलासुरा दंडा.'	९८३

१. मित्राचा नाश. २. तीर्थाश्रयाच्या मिषानें. ३. रोमहर्षण. ४. त्याच्या गुरूचा (व्यासाचा) गुरु (पराशर). ५. व्यर्थ. ६. दर्भ. ७. न्याययुक्ताला. ८. आपण केलेला वेदाचा (वेदाध्ययनाचा) सेतु. ९. पात्र. १०. लोकांला सन्मार्गें दाखविण्यासाठी. ११. शिक्षेला.

व	धिला इल्वल पर्वीं, येतां दूषावयासि सत्रास, रामें नैमिषवासी हर्षविले, जे सदैव सत्रास.	९८४
ते	विप्र वैजयंतीमाळा, दिव्यांबरें, वराभरणें, देवूनि म्हणति, 'रामा ! तुज हो ऐसा चि कीर्तिलाभ रणें.'	९८५
वा	डववृंदानुज्ञा घेउनियां, करुनि तीर्थयात्रा त्या, येतां पुनः प्रभासीं, भारतरण कथिति मुनि तथा त्रात्या.	९८६
सु	रकार्यसिद्धि जाणे, जाय विनैशनासि राम तों शुद्ध, तेथें करित होते भीमसुयोधन गदी गदायुद्ध.	९८७
दे	खोनि त्यासि करिती, धर्माजुन कृष्ण यैम पदा प्रणती, 'कां हा येथें आला ? काय म्हणेल प्रभू ?' असें म्हणती.	९८८
वा	त्सल्यें वारी प्रभु, सांगे प्रिय हित, न ऐकती पर ते. 'होणें तें हो' ऐसें बोलोनि क्षिप्र तेथुनीं परते.	९८९
य	ज्ञ करी मग जावुनि पुनरपि त्या नैमिषीं सविज्ञान. जें, तें चि दक्षिणा ते घेती मागोनियां कवि, ज्ञान.	९९०
न	ग सत्वाचा, हरिचा विप्र सुदामा सखा; तथा आर्या त्याची, 'सख्यासि भेटा,' ऐसें प्रार्थी, महासती भार्या.	९९१
'मो	टें दारिद्र्य, नसे या जोडा त्रिभुवनांत उँआस; प्रभु भेटतां चि देइल या बाळांला सुवस्त्र सुआस.'	९९२
भ	र्ता द्रवला, पोहे मेळविले चार मुष्टि मागोनीं; बांधोनि वैस्त्रखंडीं, भेटीस दिले, पदासि लागोनीं.	९९३
ग	रुडासननगरींत श्रीच्या गोहांगणीं हि तो पावे. प्रभु दयितापर्यंक त्यजुनि, सख्यातें विलोकितां धावे.	९९४
व	क्षःस्थळीं सख्यातें घट्ट धरी, गहिवरे, पँरिष्वंगें त्याच्या, निववी प्रभुवर, अहि जैसा चंदनाचिया, अंगें.	९९५
ते	थुनि नेउनि बसवी पर्यकीं बंधुला जगन्नाथ;	

१. पर्वकाळी. २. कुशक्षेत्रातील एका तीर्थांला. ३. नकुलसहदेव. ४. उग्र
दिसणान्याला (दारिद्र्याला). ५. वस्त्राच्या भागांत. ६. द्वारकेंत. ७. आर्लिगनानें.

चरण प्रक्षालुनि घे माथां श्रीतीर्थिकाद तें पार्थ.	९९६
वा रा घालुनि पूजुनि, कुशळ पुसोनि, श्रम क्षणांत हरी; काठी स्वगुरुगृहींच्या काष्ठानयनादि सत्कथांसि हरी.	९९७
सु हदानीतोपायक हुडकुनि घे, आपुल्या करीं सोडी, सर्तुष पृथुककण सेवी. जी त्रेमीं मांधरीं न ती सोडी.	९९८
दे शिकेबंधुप्रति दे कनकपुरी, आपुली तसी च हरी. जड हि पयं पर्या निजगुण देतें; प्रभु कां न मित्रदैन्य हरी!	९९९
वा च्य न करितां चि, पुरी रात्रीमध्ये चि चिर्मिळी क्षिप्र; जेवविला स्वाद्वन्नं निजपर्यर्कां च निजविला विप्र.	१०००
य दुनाथें मग बंधु प्रातःकाळीं च दूर बोळविला. स्वमुकुट पुनःपुन्हां त्या सुब्राह्मणपदरजांत लोळविला.	१००१
न वल करी, धन न दिलें यास्तव; मग तो मनांत धनदोष आणोनि ब्राह्मण, त्या प्रभुला वर्णुनि, फावला तोष.	१००२
मो हे स्वपुर विलोकुनि, मग 'पुरविति नतविपत्तिचा दुम जे, हा त्या प्रभुचरणांचा दर्शनमहिमा,' असें मनीं उमजे.	१००३
भ वकर्दमपतित सखा विप्र सुदामा असा समुद्धरिला. धरि लाज विषयसेवन करितां, नीकांदिव स्मरे हरिला.	१००४
गं गकानीं सूचविलें मोटें सूर्योपराग वरें पर्व; एकत्र कुरुक्षेत्रीं झाले पृथ्वीवरील जन सर्व.	१००५
व सुदेव नंद पांडव कौरव सकुटुंब भेटले आस; झालें सर्वासि सुहृद्रभगवदर्शनामृत प्राप्त.	१००६
ते जन ऐकत होते प्रभुगुण दूरुनि जे जसे कानें, तदधिक पाहुनि झाले शांत, जसे तस अमृतसेकानें.	१००७

१. पाणी. २. लाकडें आणणें आदिकरून. ३. मित्रानें आपलेली भेट.
४. कोंड्यासह असलेले पोद्यांचे कण. ५. लक्ष्मीच्या अधरप्रांती. ६. गुरुबंधूला
(सुदाम्बाला). ७. दूष. ८. पाण्याला. ९. द्रव्य [असण्याचे] दोष. १०. पाठलाग.
११. रात्रंदिवस. १२. ज्योतिष्यानीं. १३. सूर्यग्रहण. १४. श्रेष्ठ.

- वा टे बंधुसमागम कैसा कुंतीस, तें निवेदीन;
बहुसंकटांत चुंकला निधि सांपडतां जसा निवे दीन. १००८
- सु त राम कृष्ण नमिती नंदयशोदापदांसि; दोघांस
दे तृसि सुतस्पर्श; स्पर्श क्षुधितांसि त्यांसि तो घांस. १००९
- दे मोक्ष जो निजाकीं प्रेमें तो बसविला सँदारांन
नंदांन; योगिजनं न तसें, सेवूनि ही सदा रांन. १०१०
- धा ठविल्या निजविरहें ज्या गोपी, प्रियसखी, तयांजवळी
एकांतीं करुणाघन जांउनि, त्यांला स्वबाहुनीं कवळी. १०११
- य छपि रुसल्या होत्या, परि त्यांचा ताप नंदसुत नुरवी,
नलिनींचा खेद जसा तेजस्वी प्रेक्षणीय सुतनु रवी. १०१२
- न लिनाक्षा देवांच्या वैदभीप्रमुख सर्व भार्यांतें
द्रुपदात्मजा म्हणे, 'मज सांगा स्वधिवाहवृत्त', आर्यांतें. १०१३
- भो टा आदर तीचा जाणुनि, त्या रुक्मिणीप्रमुख सर्वा
स्वविवाहकथा कथिती, ज्या स्वरसें नुरघिती सुधागर्वा. १०१४
- भ वभंजनासि पाहों तेथें द्वैपायनादि मुनि आले,
ब्रह्मण्यदेवदर्शनसूनृतवागमृतसेवनें धाले. १०१५
- गं मनोन्मुखां मुनींते वंदुनि, वसुदेव, व्हांवया मुक्ती,
कमें कर्मांचा क्षय होय, असी विनउनी पुसे युक्ती. १०१६
- व सुदेवाच्या प्रश्नें मुनि करिति स्मित; म्हणे सुरर्षि तदा,
'तीर्थांतरा भजे जन शुच्यर्थां, ज्या प्रयागवास-सदा.' १०१७
- ते मुनि म्हणति, 'ऋणद्वय, शौरे! त्वां वारिलें नयज्ञानें.
हो मुक्त तिजें वारुनि, देवांचें वारिलें न यज्ञानें.' १०१८
- वा हुनि मुनिचरण शिरीं, त्यांसचि वसुदेव तो, सहाय्य
ऋत्विज करुनि, विधिनें सिद्धिप्रति नेववी महायज्ञ. १०१९
- सु हृदां विदमैकौसलकुरुसुंजयकाशिमद्रकैकेयां

१. सांबलेला-डेवा. २. स्त्रीसहितानें. ३. व्यास आदिकरून. ४. कृष्णदेवदर्शन
व सत्यभाषणरूप अमृत यांच्या सेवनानें. ५. जाण्याविषयी उद्युक्त अज्ञा.

- शौरी अंसकृत पूजी; 'यौमोलं' म्हणति जे न ऐके यां. १०२०
- दे मग निरोप भीष्मकभीष्ममुखां, परि न शौरि त्या नंदा.
'आज, उद्यां' म्हणउनि घे ठेउनि सा पक्ष, मानसानंदा. १०२१
- वा टे अवघड फार चि देतां, घेतां निरोप मग त्यांतें,
अन्योन्यदर्शनामृतपानें निववूनि ताप जगत्यांतें. १०२२
- यं दुपरिवृढ दृढ कंठीं घालोनि मिठी उदंड गहिवरले,
तैं चित्रगुप्तकविच्या, धुतले ब्रजकर्मलेख, वहिवरले. १०२३
- न गरीप्रति गेल्यावरि एका समर्यां स्मरोनि मुनिवाणी
नमनागतपुत्रांतें विनवी, जोडोनि शूरसुत पाणी. १०२४
- "मोहें 'पुत्र' तुम्हांला म्हणतों मीं; परि तुम्हीं जगद्धेतु;
ईश्वर हो! मज तारा, व्हा या संसारसागरीं सेतु." १०२५
- भ वतिमिराचा रवि, कॅविनुत सुत, दे ज्ञान त्या स्वबापातें,
ब्रह्मोदीवरदामीं जें नुरवी क्षणहि विश्वसापातें. १०२६
- ग दिचक्रिनायकांतें देवांतें देवकी म्हणे, 'गुरुतें
ईश्वर हो! मृतपुत्रानयनें सुख अर्पिलें जसें गुरु तें, १०२७
- व धिले मत्सुत कसें मज हि तसे भेटवूनि, यश जोडा.
अरिला मोक्ष हि देतां; तेथें हा अर्थ केवळ चि थोडा'. १०२८
- ते प्रभु, 'अवश्य आज्ञा,' ऐसें बोलोनि, सेवका बळिला
सुतळीं दाखविति पदें, जैसी कमळें तृषाकुळा अळिला. १०२९
- वाणीभोगोद्युक्तें विधिनें ज्यां हांसतां दिला शाप,
देव मरीचिसुत असुर झाले, भोगावयासि तें पाप. १०३०
- सु त हेमकशिपुचे ते देवक्युदरांत योगमायेनें
नेले; कंसहतां त्यां शोची प्रभुची हि माय मायेनें. १०३१

१. वारंवार. २. यामः अलं=जातों आतां, पुरें. ३. यादवांचे प्रभु (वसुदेव व नंद). ४. गोकुळांत केलेल्या कर्मांचे लेख. ५. कवीनीं स्तुत. ६. ब्रह्मरूपी कमल-मालेवर. ७. या नांवाच्या अधोलोकीं. ८. सरस्वतीच्या समागमाविषयीं उद्युक्त लेल्या.

- दे बळि त्यांतें प्रभुच्या हस्तीं, ऐकोनि असि कथा हो ! ते
वैरोचिनिनिकट चि, हरिकथित निजकथेसि ऐकत चि होते. १०३२
- वा राया मातेचा ताप, तयांचा हि शाप, बाळक सा
मातेला भेटविले. न पुरवितां काम दीनपाळ कसा ? १०३३
- य हें भेटविले सुत पाहुनियां, माय बहु सुखी झाली.
भेटुनि, चुंबुनि, पाजुनि, हुंगुनि माथां, सुखाश्रुनीं न्हाली. १०३४
- न मुनि तिला, शौरीला, त्यांच्या नाशूनि पुत्रशोकातें,
भगवत्स्पर्शहताशुभ ते गेले देव देवलोकातें. १०३५
- मो ह न लेश हि उरला देवककन्येसि, सत्य हरि कळला.
भाव जयाचा जैसा, त्यासि तसा कल्पवृक्ष हा फळला. १०३६
- भ गिनी एक सुभद्रा, राम चि 'दुर्योधना' म्हणे 'घावी';
विजयासि ती प्रभासीं झाली, तीर्थासि हिंडतां, ठावी. १०३७
- ग ति बरवी तैसी ती साधायकारणें, महासुकृती
होय विजय त्रिदंडीयतिपति तर्द्धरसुधापिपासु कृती. १०३८
- व ध्वर्था तो चातुर्मास्य श्रीद्वारकेंत जिष्णु वसे.
एका श्रीहरिवांचुनि इतरां तो मंत्र विदित लेश नसे. १०३९
- ते थें वसतां पूजिति पौर सदा; बळ हि एकदा, 'स्वामी !
पावन करा,' म्हणे, ने विनजनि भिक्षेसि आपुल्या धार्मी. १०४०
- वा सवि भोजनसमयीं पाहे वसतां तिला बळाजवळ;
विसरे वदनीं ध्याया, वदनींचा ही गिळावया, कवळ. १०४१
- सु कुमारी ती हि तया, पाहे नारी, मनोरमा यतिला,
अस्वस्थ होय; तेव्हां लाववि, लावी, विभूति माय तिला. १०४२
- दे खे समय, बळातें वंचुनि, चोरावयासि नवरी बी.
हृच्चोर तिचे बंधु हि, होय तसा हा हि; ती न नव रीती. १०४३

१. [प्रहादाचा पुत्र विरोचन त्याचा जो] वैरोचिनी त्याच्याजवळ. २. भगवंताच्या स्पर्शानें नष्ट झालें आहे पाप ज्याचें ते. ३. अर्जुनाला. ४. तिचें (सुभद्रेचें) अधरामृतपान इच्छिणारा. ५. स्त्रीच्छु. ६. अर्जुन. ७. अंगारा.

बा	हेरि, देवयात्राकुतुकें जन एकदा, निघे सर्व;	
	त्यांत सुभद्रा हि रथीं बैसोनि निघे; तसें चि तें पर्व.	१०४४
य	तिवेष पार्थ मातुळ कृष्णानुमते तिला तशांत हरी.	
	रक्षकभटांत भासे तेव्हां प्रभु तो, जसा शशांत हरी.	१०४५
नै	रकृतभगिनीहरणश्रवणें बळभद्र धरुनि कोपा, 'हूं!	
	मुसळ! मुसळ! मुसळ!' म्हणे 'राहो रथ, चाप; कुमति तो पाहूं'.	१०४६
मो	टा क्षोभ प्रभुचा, प्रवीं जैसा त्रि होय जळधीचा.	
	श्रीकृष्णें पाय धरुनि, केला प्रकट प्रसाद बैळधीचा.	१०४७
भ	त्यांतें भगिनीच्या, बळभद्रें तत्क्षणें द्रवच्चित्तें	
	पाठविलीं बहु दासी, दास, रथेभौश्वगोधनें, वित्तें.	१०४८
ग	तसंगदोष विभ्र श्रुतदेव निरिच्छ, कवि, सदा शांत,	
	मिथिलेंत वसे; राजा बहुलाश्व हि; त्यां स्मरे रमाकांत.	१०४९
व	त्सळगुरु हरि त्यांतें भेटाया, नारदादिमुनिसहित	
	गेला स्वयें चि, ज्याची पदपंकजधूळि ही भुवनमहित.	१०५०
ते	साधु धांवले निजनाथींगमवृत्तशीतकर्ण कसे?	
	मातांप्रति चिरबंधनमुक्त क्षुद्धिकळचित्त तर्णकसे.	१०५१
वा	टेंत एकदा चि प्रभुला दोषे हि नमुनियां भावें	
	म्हणति, 'प्रभुजी! या निजपदकिंकरकिंकरालया यावें'.	१०५२
सु	खवाया दोघांतें, समुनि प्रभु एकदा चि दोघांच्या	
	गेला गृहांत, सैभगण चंद्र जसा अंतरांत ओघांच्या.	१०५३
दे	तो जनितीं दोघां दायादां दोन आत्मधनभाग;	
	हा, या भक्तां, न तसे, पूर्ण चि दोघां हि दे महाभाग.	१०५४

१. देवयात्रेच्या हौसेनें. २. नर=अर्जुन. ३. बलरामाच्या बुद्धीची प्रसन्नता.
 ४. द्रवलें आहे मन ज्याचें अशा. ५. रथ, हत्ती, घोडे व गुरें. ६. पृथ्वीला पूज्य.
 ७. स्वतःच्या नाथाच्या (भगवानाच्या) आममनाच्या वातमीनें थंड झाले
 आहेत कान ज्यांचे. ८. फुंकळ काळाच्या बंधनांतून सुटलेले. ९. भक्तेनें चित्त
 व्याकुळ झालेला वासरासारखे. १०. नक्षत्रसमुदायासारखे. ११. चाप.

वा	टे सन्मुनिसहित प्रभु आला आपुल्या चि गोहातें; त्या परमानंदें ते दोघेही विसरले स्वदेहातें.	१०५५
य	क्षेश्वर सधन, अधन उपमन्यु, परंतु वामदेवास सम चि; तसे हे भक्त हि या एक प्रेमकाम देवास.	१०५६
न	रनाथें मणिकांचनभूषारुचिरांबरादिकीं देवा मुनिसह पूजुनि केली, सर्व निवेदन करुनियां, सेवा.	१०५७
मो	र घनातें गगनीं, श्रुतदेव तसा रमेश्वरा गोहीं पाहुनि, नाचे उडउनि वस्त्र; स्मृति तें तया नसे देहीं.	१०५८
भ	क्त बहु प्रेमळ तो दारुतृणकुशासनें तयां स्थापी. चरणोदक सकुटुंब स्वशिरीं घे, वाढवूनि आस्था, पी.	१०५९
ग	द्यें पद्यें करुनि स्तुति, तुळसीमृदुलमंजरीमाळा घालुनि, चंदन लाउनि, ओवाळुनि, ठेउनी पदीं भाळा,	१०६०
वै	न शीत सुगंध, मधुर फळमूळ थैथोपपन्न तें भक्तें अर्पूनि, तर्पिला मुनिसह विभु सूपें घृतांचितें भक्तें.	१०६१
ते	मुनि, तो प्रभु, झाले तृप्त श्रुतदेवभक्तिनें चि तदा; सापत्यस्वजन चुरी तो द्विज सप्रेम दीनबंधुपदा.	१०६२
वा	चेतें सफल करी, वर्णां प्रभुचा प्रसाद, नमुनीं; तें जाणे प्रभु, कीं, मज बहु आदरितो जेंवि, तेंवि न मुनीतें.	१०६३
सु	ज्ञप्रियकथ हरि त्या ऐसा, जैनसंग्रहार्थ, बोध करी:— 'श्रुतदेवा ! हे मुनि तुज झाले संसारसागरांत तरी.	१०६४
दे	वक्षेत्रें तीर्थें यांहुनि उणीच, मजहुनीं मजला हे मान्य; जो भजे यां, तो चि ज्ञाता भला मला भजला'.	१०६५
वा	त्सल्यें त्यां दोघां सांगुनि सन्मार्गें, ताप वारूनीं,	

१. काष्ठें, गवत व दर्भ यांचीं आसनें. २. उदक. ३. यथाप्राप्त. ४. वरणानें.
५. घृतमिश्रित भातानें. ६. सुशांला प्रिय आहेत कथा ज्याच्या. ७. मार्गें ९८३
गीति पहा. ८. उर्णां.

- गोला कुशस्थळीला, येतां जातां असंख्य तारूनीं. १०६६
- य न्मज्जन ताप हरी, वेदस्तुति यापुढें चि, ती गंगा,
भक्त भगीरथ पावे, भागवतशिवाश्रयें जिच्या संगी. १०६७
- न लघर्मादिसुपुण्यश्लोकांचा मुकुटमणि गिरित्रातें
व्यसनीं रक्षी, गावें आतां त्या विष्णुच्या चरित्रातें. १०६८
- मो क्षोपदेशकुशळा सुरर्षिला, एक असुर वृकनामा,
'कोण' म्हणे 'देवांत क्षिप्र पुरवितो स्वभक्तजनकामा?' १०६९
- 'भ व एक औशुतोष प्रख्यात, जगन्नयीं तसा न तुजा;
नारद म्हणे, 'वृका! त्या भज; तो पुरवील शीघ्र काम तुजा. १०७०
- ग र्जति नामें, करिति स्तुति, रावण बाण ते, जसे वंदी.
प्रभु ऐश्वर्य अतुळ दे त्यातें, ज्यातें जगन्नय हि वंदी.' १०७१
- व चन असें ऐकुनि, तो वृक केदारीं स्वमांसहोमातें
सा दिन करी; म्हणे खळ, 'सत्वर शंभो! प्रसन्न हो मातें.' १०७२
- ते णें सप्तम दिवसीं शस्त्र उचलितां शिरासि कापाया,
प्रकटोनि अग्निकुंडीं प्रभु वारी कर धरुनि पापा या. १०७३
- घा राया कर धरितां, प्रभुपाणि स्पर्शतां चि, तो पहिला
नव्हता तैसा झाला; तें अमृत चि त्या व्रणाकुळा अहिला. १०७४
- सु रमणि म्हणे, 'अगा! प्रिय आम्हाला कर्म काय हें होय?
अर्पावें मज माजें नाम चि, कीं पत्र पुष्प फळ तोय.' १०७५
- 'दे तों, माग,' म्हणे प्रभु; त्यासि म्हणे वृक, 'अभीष्ट वर दे हा,
ठेवीन शिरीं ज्याच्या, त्या भस्म करो, मदीय कर, देहा.' १०७६
- घा क्यें त्या दुष्टाच्या झालें मन खिन्न, परि जगन्महितें
दिघला वर वरदेशें शितिकटें, अमृतरस जसा अहितें. १०७७
- य ल सफळ होतां, वृक गौरीचें हरण मानसीं आणी,
स्ववरपरीक्षार्थ शिरीं ठेजं पाहे स्मरारिच्या पाणी. १०७८

१. द्वारकेला. २. शंकराला. ३. मागें ९४३ गीति पहा. ४. वंदी, स्तुति-
पाठक. ५. केदारक्षेत्री. ६. नीलकंठानें-शंकरानें.

न	ष्ट कृतघ्न, प्रभुच्या पाठीला लागला चि, सोडीना. जो सुरतरुनें दिधला, तो काय कुठार त्यासि तोडीना?	१०७९
मो	टें संकट पडलें, दिक्पाळ आंत जाहले सर्व. भूम्याकाशदिगंतीं धावें स्ववराचिया भयें शर्व.	१०८०
म	यरहितशुभश्वेतद्वीपाप्रति जाय, मग तयीं अजि! तें घरिलें पदु बैदुरूप प्रभुनें, जैसें बळिच्छळीं, अजितें.	१०८१
गै	जपशुच्या व्यसनीं प्रभु धावे, मग सर्वपशुपतिव्यसनीं कां धावेना? हा तों योगाच्या नित्य निरत अभ्यसनीं.	१०८२
वै	र्त्मान्मध्ये भेटे, वंदुनि, योगींद्रवंचपद त्यातें वृत्त पुसे; तों तो ही सांगे बटुतें मनोज्ञवदत्यातें.	१०८३
ते	व्हां हांसोनि म्हणे, 'ऐका हो शैकुनेय! बापा! तें वरदान दिलें, त्याच्या नायकिलें काय दक्षशापातें?	१०८४
वा	यां श्रमलां, अमलां; स्पष्ट महाभूत तो पिशाचपती; व्यवहारीं जरि सावध असता, कां यासि बहु उमा जपती?	१०८५
सु	ज्ञ तुम्हीं; बाळक मीं; मानाल कसें खरें? बरें; हात स्वशिरीं च पहा ठेजेनि; योग्य तथा आत्मवंचका घात.'	१०८६
दे	उनि दर्शन हरिनें हरिलें वृकचित्त, मोहिला पापी; प्रभुवर लटिका भावी, स्वशिरीं स्वकरासि कौतुकें स्थापी.	१०८७
वा	सववज्र नगावरि, पडला खळपाणि खळशिरीं; मुलला. हस्तस्पर्शें मूर्धा त्या पाप्याचा सहस्रधा उलला.	१०८८
य	मदंड कृतघ्नशिरीं तत्कर चि करुनि, दे हरा हर्ष. हरि करि यशोमृताचें, कुसुमांचें करिति सुर जसें, वर्ष.	१०८९
न	द्युत्तमा जर्गी जी विख्यात सरस्वती, तिच्या 'रोधीं	

१. धावे (?). २. लहान मुलाचें स्वरूप. ३. गजनामक पशूच्या (गजेंद्राच्या).
४. सर्व पशूंचा स्वामी जो शिव त्याच्या संकटांत. ५. रस्त्यामध्ये. ६. मन हरण
करणारें भाषण करणाऱ्याला. ७. भस्मासुर-पंत. ८. ज्यानें तो शिव पिशाचांचा
राजा झाला आहे त्या दक्षशापातें. ९. वर्षांव. १०. तीरीं.

सत्र करिति मुनि, ठेउनि दृष्टि सदा आत्मवस्तुच्या शोधीं.	१०९०
‘मो मासावित्रीपति देव तिवे श्रेष्ठ, यांत ही श्रेष्ठ कोण?’ असा तर्क उठे सर्वां, जो सर्वसज्जनप्रेष्ट.	१०९१
भें टाणीं पाठविला सुपरीक्षक भृगु परीक्षणाकारितां; कीं, ‘जगदिष्टार्थ गुरुच्छळ हि करावा, करूं नये तरी तों.’	१०९२
ग गनपथें प्रथम भृगु ब्रह्मसभेला चि जाय तो नीट; न नमी स्तवी पित्यातें, सत्व पहाया न भी महाधीट.	१०९३
व द्विप्रतिम क्रोध ब्रह्मयाच्या पेटला मनीं, मग तो विधिनें स्वयें शमविला; पुत्रस्नेहापुढें न तो तगतो.	१०९४
ते थुनि भृगु कैलासीं गेला; तों शंभु, बंधुभावातें धरुनि मनीं, भेटाया उठला प्रेमेंकरुनि भावातें.	१०९५
बा हूंतें पसरुनि प्रभु भेटाया समीप जों आला, न शिवालिंगन इच्छी; ‘उत्पथगा नर्तिलें,’ म्हणे त्याला.	१०९६
सुं कृतिस्तुतपद भगवान् कोपे, वे शूल त्यासि माराया, तों जगदंबा पतिचे पाय धरी, देवरासि ताराया.	१०९७
दे वीनें सोडविला भृगु वैकुंठीं करी महासत्ता, हाणी, श्रीच्या अंकीं निजल्या श्रीजानिच्या उरीं, लत्ता.	१०९८
वा लकपादाघातें माय जसी, ती तसी कृपामूर्ती जागी होय, कराया त्या भृगुची सर्वकामनापूर्ती.	१०९९
ब घपि महापराधी भृगु, तदपि तयासि पाहतां चि, ‘नवी घडली चुकी’ प्रभु म्हणे, त्यजुनि शयन, पाद धरुनियां विनवी.	११००
न मुनि, हळू चि भृगुपदें स्वकरें श्रीकर चुरी, म्हणे, ‘देवा! निजलों, चुकलों प्रंत्युत्थानप्रत्युद्गमादिका सेवा.	११०१

१. परमात्मरूपाच्या. २. मा+उमा+सावित्री+पति=लक्ष्मी, पार्वती व सावित्री यांचे पति. ३. सर्व साधूंचा प्रियतम. ४. पंडित लोकानीं. ५. त्वां (भृगूनें). ६. आडमागांनें जाणाऱ्याला मी शिवत नाहीं. ७. सज्जनांनीं स्तबिले आहेत पाय ज्याचे. ८. दिराला (भृगूला). ९. कोणी आलें असतां उठून सामोरें जाणें इत्यादिक रीति आहेत जीं अशीं.

- मो टा हा अपराध, स्वामी ! नमितों, क्षमा करा; पाय
 मृदु, उर कठिन; दुखवले हाय ! कसें तरि चुरूं ? करूं काय ? ११०२
- भ व्यपदस्पर्शें उर हें केलें शुचि; तसें चि पायांच्या
 तीर्थें वपु हि शुचि असो; माझी यावी मनीं कृपा यांच्या. ११०३
- ग भीं, लोक सलोकप, माझ्या आहेत, त्यां मला शुचिता
 द्या, तीर्थांच्या तीर्थें चरणजळें; हे दया तुम्हां उचिता. ११०४
- घ क्षःस्थळीं वसेल श्रीपावन, लाविलें तुम्हीं पद कीं;
 या चिहीं हें शोभे; केंची शोभा असी जडें पदकीं ? ११०५
- ते प्रभुशैशिशब्दकर द्रवविति त्या विप्रचंद्रकांतनगा.
 सर्त्रीं म्हणे, 'दुज्यातें, सोडूनि महाविभूतिकांत, न गा.' ११०६
- वा स्तव तत्व कळाया, इतिहास विचित्र आणिली एक
 श्रवण करावा, गावा; भवदावार्तासि हा सुधासेक. ११०७
- सु त एकदा द्विजाचा, होतां चि द्वारकापुरीं मेला,
 राजद्वारीं प्रेत स्थापुनि, आक्रोश भूसुरें केला. ११०८
- 'दे शपतीच्या पापें हा माझा घात, मीं नव्हें पापी,'
 ऐसें बोले, स्वसुतक्षयकारणदोष नृपशिरीं स्थापी. ११०९
- बा लक तसे चि मेले आठ, नवम पुत्र जेधवां मेला,
 तेव्हां तेथें होता अर्जुन, तेणें तदर्थ पण केला. १११०
- 'य दुपति समीप असतां,' पार्थ म्हणे, 'ब्राह्मणा ! उगा; न रडें.
 यावारि काळाचें ही कापीन ग्रासितां प्रजा नरडें. ११११
- न व न कळतां चि गेले, हे यादव ठावुके चि आहेत.
 अनळीं जळें तरि मीं, जरि न तुझा पूरवीन हा हेत. १११२
- मो घ नव्हे पण माझा; अर्जुन मीं राहिलों तुझ्या अवना.'
 ऐसें ऐकुनि विप्र स्वस्थमनें जाय आपुल्या भवना. १११३
- 'भ रले दिवस, प्रसवावसर,' असें विप्र अर्जुना सांगे.

१. निर्जाव अशा पदकाच्या ठिकाणीं. २. प्रभुरूपी चंद्राचे शब्दरूप किरण.

३. ब्राह्मणरूप चंद्रकांतपर्वताला. ४. ऐसें. ५. प्रसूतिसमय [आला].

- तेथें हि तन्मुखा ये, 'स्मर पार्थपण, प्रिये ! भिसी कां गे !?' १११४
- म** भंवतीच्या सदना, ईशातें नमुनि, अर्जुनें वात
न शिरे पेसा पंजर केला, योजूनि खरशरव्रात. १११५
- ब** निता त्या विप्राची पुत्र प्रसवे सकृत्तया पाहे;
स्वर्गीचा लाभ तसा होय; न सुतशव हि तीपुढें राहे ! १११६
- ते** व्हां ब्राह्मण बहु त्या श्रीकृष्णसमक्ष जिष्णुला गांजी;
कां लाविला पण करुनि आशेला ? करिल तो क्षमा कां जी ? १११७
- वा** सवसुत, योगबळें यमलोकप्रभृति लोकपतिलोक
पाताळ नाकपृष्ठ हि शोधी; न पडे चि दृष्टिला तोक. १११८
- सु** शिवापति मग दहर्नी झाला सिद्ध स्वकाय होमाया.
कोणी हि असो, प्रभुची स्वबळें जाणेल काय हो ! माया ? १११९
- दे** ह ज्वलनीं त्यजितां, कृष्ण म्हणे, 'पांडुनंदना ! चाल,
शिशु दश हि दावितों ते, मग हृष्ट तुम्हीं तिथें हि नाचाल.' ११२०
- वा** होनि सखा स्वरथीं, श्रीहरि हॅरि पश्चिमेकडे हाकी.
मागें सद्धीपांडुधि लोकालोकाचळास ही टाकी. ११२१
- य** त्र न चाले, झाले कुंठितगति हरि, असें तिमिर दाट;
प्रभुसंदिष्ट सैहस्रद्युमणिप्रभ चक्र दाखवी वाट. ११२२
- न** रनारायण गेले तम लंघुनि; भागवत मर्हज्ज्योति
मग लागे; पार्थाच्या, तोंवारी, दृढ शक्ति, दृष्टिची, होती. ११२३
- मो** टें कौतुक दावी शौरि, शिरे जिष्णुसहित तोयांत;
दिव्य महाकाळपुर प्रेक्षी, मणिकनकखाचित तो यांत. ११२४
- भ** वनीं त्या दशशतफण नागपति, स्फटिकशैलसा धवळ;
तंद्रोगकल्पितासन विष्णु; श्री, पुष्टि, कीर्ति, त्याजवळ. ११२५
- ब** गनमणिकोटिभास्वर, अष्टभुज, प्रेक्षिलें मॅहाधाम;

१. प्रखर बाणांचा समुदाय. २. सकृत् तथा. ३. सुभद्रापति—अर्जुन. ४. घोडे.
५. क्षीपांसह समुद्र. ६. प्रभुनें आशापिल्लें. ७. हजार सूर्याप्रमाणें तेजस्वी. ८.
मोठा प्रकाश. ९. त्या सर्पदेहावर कल्पिलें आहे आसन ज्यानें. १०. महत्तेज.

पीतांबरकौस्तुभवनमालाश्रीवत्सधर घनश्याम.	११२६
व दन शुचिस्मित, उतरुनि सांडावे कोटि त्यावरुनि सोम. तेथें शोभति कुटिलालककुंडलमुकुटमणिहचिस्तोम.	११२७
ते थें पार्षद नंद सुनंद, सुदर्शन वरायुधें मूर्ते, पाहोनि वंदिले त्या दोघाहीं विश्वभाग्य तें पूर्ते.	११२८
वा रिजनाभ श्रीमान्नारायण तो म्हणे, 'बरे आलां. यासाठी च द्विजसुत हरिले आम्हीं च; वाबरे ज्ञालां.	११२९
सु त विप्राचे न्या, जा, वर्ता न्यायें, हरा धराभार; माझ्या कळा तुम्हीं, मजपार्शी या शीघ्र, यश करा फार.'	११३०
दे आज्ञा प्रभु त्यातें; वंदूनि दहाजणा हि तोकांतें आणुनि देतां, विप्र च्छलिलें जें नाठवील तो कांतें ?	११३१
वा डव कृतार्थ केला, सावध पार्थ, प्रहृष्ट पुरलोक, ज्या प्रभुनें, तद्यश हि श्रोत्यांचा नुरवि काम, मद, शोक.	११३२
य श देवाचें गातां, आइकतां, नरकपात चुकवीं तें, म्हणुनि किति जन सेविति; गेथें श्राव्य चि म्हणोनि सुकवीतें.	११३३
न वनव उत्सव नित्य, श्रीसह जें द्वारकेंत अज नांदे. स्मरणें चि शिवप्रद जो, तो दृष्ट अभीष्ट काय न जनां दे ?	११३४
मो द्वायितकिलकिंचितकुट्टमितप्रभृति हाव कांतांचे पोषी प्रभु, भजति जया भवमुक्त्यर्थी समूह शांतांचे.	११३५
म वनोपवनवनजलक्रीडा, नाना विनोद, जायांसीं नित्य नवे देव करी, केल्या लीला कधीं न ज्या यांसीं.	११३६
ग व, असूया, मत्सर, हे दोष प्रीतिनाशकर कांहीं	

१. कुरळ केश, कुंडलें व मुकुटावरील रत्नें यांच्या प्रभांचा समुदाय. २. सभा-
सद. ३. गाण्यास योग्य. ४. मोद्दयित=कांतस्मरणादीनें उत्पन्न झालेल्या अनु-
रागानें प्रकट होणारा हावभाव, किलकिंचित=प्रेमातिशयानें निघणारें हसणें,
रडणें इ०, कुट्टमित=कांतलीलांचा खोटा च अन्हेर करणें इ०, हे तिन्ही आहेत
आदि ज्यांत असे.

- स्वप्नीं हि न धरिले प्रभुभार्याहीं, जेंवि औप्य्य कैरकाहीं. ११३७
- व ल्भसेवा आंगें करिती, धरिती न लेश आळस त्या.
नांदविल्या समभावें, प्रभुनें सुखवूनि सर्वकाळ सत्या. ११३८
- ते प्रभुदार प्रभुच्या ध्यानासवसेवनेंकरूनि सदा
उन्मत्त तसे वदले, कुतुकें चिंतूनि मनिं मुकुंदपदा. ११३९
- ‘वा ईं कुरैरि! निजों दे प्रभु; कां करिसी विलाप तूं? प्राया
कृष्णकटाक्षशरक्षतहृदया आम्हीं जस्या, तसी जाया.’ ११४०
- ‘सु भगे! रात्रौ पतिच्या विरहें तूं, चक्रवाकि! आरडसी;
किंवा प्रभुसेवेच्छा बहु, परि न पुरे, म्हणोनियां रडसी?’ ११४१
- दे वी असें चि म्हणती पांथोधिमृगांकमलयवातांतें,
वर्नपिकनगापगातें; गावें हंसासि वदति आतां तें. ११४२
- ‘वाँ जिवरा हंसा! ये, बैस, प्राशीं पयासि पत्ररथा!
साधो! अगा खगार्या! सांग श्रवणप्रिया मुकुंदकथा. ११४३
- य दुपतिचा तूं दूत? श्रीरमणें प्रेषिलें तुला काय?
कळलें विहित चि केलें; आश्रय त्याचे चि या जना पाय. ११४४
- न लिननयन अजित प्रभु आहे कीं कुशळ? हें चि गौरीतें
पूजूनि नित्य म्हणतों, ‘माते! दे भव्य भद्र शौरीतें.’ ११४५
- मो त्यांचा हार तुला घे, संतोषें दिला, लुझी आण.
पुसतों तें वद साचें; सत्यें कल्याण हें मनीं आण. ११४६
- भ द्रा हंसा! पूर्वीं आम्हांसीं बोलिल्ला स्वयें बोल,
तें स्मरतो कीं नाहीं? पुसतों हें मात्र तूं खरें बोल. ११४७
- ग वळ्यांच्या कन्यांसीं पूर्वीं यांचें बरें कसें होतें?
आतां तयां सख्यांचें स्मरण नसे, विसरले कसें हो! तें? ११४८
- व दतों, शुद्धापासीं वदतां चिंता नसे म्हणोनीं च;

१. ऊनपणा. २. गारानीं. ३. एक जातीची पक्षीण. ४. प्रायः, बहुतेक.
५. समुद्र, चंद्र व मलयपर्वतावरील वारा यांला. ६. ढग, कोकिल, पवंत व
नषा यांला. ७. पक्षिश्रेष्ठा. ८. (पंखें आद्दत रथस्थानीं ज्यास अज्ञा) पक्षा.

ऐसा चलसौहृद तो; 'निंदिति गुरुला' असें म्हणो नीच.	११४९
ते मंत्र त्या जनासीं कार्यापुरते तसे करी रासीं.	
आतां त्यासीं याचें सख्य सुरभिचें जसें करीरासीं.	११५०
वा रिजनाभें उक्तस्मृतिपूर्वक आदरें बहायातें पाठविलें म्हणसीं जरि, विरहा असमर्थ तो सहायातें.	११५१
सुं घुविचारितमयि भो हंसवर! क्षुद्र दूत! हां निधना देहें उचित; मान नव्हे; या मात्र नसो कदापि हानि धना.	११५२
दे वी आम्हीं सोडुनि मानातें कां भजों? तयास वदा, 'ऐसा आम्हां नलगे; हा ज्या लागेल, घा तया सवदा.'	११५३
वा रिधरश्याम प्रभु, हंसा! कामार्थ बाहतो यातें. हें काय? चातकीतें आणुनि दे वारिवाह तोयातें.	११५४
य दुपतिला चि बहा जा, वत्सा! जातोसि पक्षिपा! परतें. ये मागें, नीट पहा, येथ नुघडिजेल अक्षि पापरतें.	११५५
न ल नृप दमयंतीप्रति जैसा हंसें चि आणिला मागें, तैसा हरि आणावा आम्हांपासीं तुवां महाभागें.	११५६
मो डूना वचन तुझे, यश देवूं, परि रमा न आणावी; येणें असेल चित्तीं, तरि हे आज्ञा अलंध्य जाणावी.	११५७
'भ य काय तुला श्रीचें?' स्पष्ट असें चि प्रभूसि सांगावें. दूतें कां बोलावें संकोचें? गायकें हि कां गावें?	११५८
'गं डिनीसीं वैर असें कां?' जरि म्हणसील, तरि असें वैर, आम्हां वंचुनि पीती ती च मुकुंदाधरामृत स्वैर.	११५९
व क्षःस्थळीं च लुबरी वसती; कींतोर तें तिची वसती. आम्हां उरलासुरला, आपण आकंठ सेविती रस ती.	११६०

१. अस्थिर आहे मित्रत्व ज्याचें. २. रासक्रीडेंत. ३. वसंतऋतूचें. ४. विवक्षित वृक्षाळा. (याला वसंतांत पाणें नसतात). ५. अरे हे हंसश्रेष्ठा! चांगलें विचारलेंस. ६. हा क्षुद्र देह. ७. मेघ. ८. डोळा. ९. मैत्रिणीशीं. १०. पतीचें वक्षःस्थळ.

- ते व्हां उत्साह जसा, आतां चि तसा दिसे न कां गमनीं?
हंसा! या संदेशें आलें तत्काळ काय सांग मनीं? ११६१
- वा चेनें न वदसि तूं, परि कळला भाव गा मराला! जें
त्वां चिंतिलें असे तें ऐक, मग मनांत पामरा! लाजें. ११६२
- ‘सु भगा तदेकनिष्ठा श्री; त्याग तिचा कसा करील हरी?’
ऐसी च कल्पनेची उठली तुझिया मनीं खरी लहरी. ११६३
- ‘दे इल विरह तिस कसा, गणनीं यत्राम ये कनिष्ठेला?’
आपण कसें म्हणावें, ‘सोडा श्रीला हि एकनिष्ठेला?’ ११६४
- वा स्तव भाव तुझा हा; कां हंसा! हा च कीं? किती आंगा
खाजविशी? सत्य सिरःकंपानें तारि हि ‘न’ म्हणसी कां गा!? ११६५
- य झजनीं तनुवाङ्मन अर्धुनि बद्धादरा असों, ज्या या,
काय न तदेकनिष्ठा? श्री च तसी, न इतरा, तस्या ज्याया? ११६६
- नै भसंगमकुलतिलका हंसा! कंसारिपादराजीव
प्रकृतिमनोहर; तेथें, वद, न धरी कोण आदरा जीव? ११६७
- ‘मो टी मानसनिष्ठा अनवीं हंसीं, तसी न आधुनिकीं’
हीं बोलणीं शिशूंचीं; स्वप्नीं हि न मानितील साधु निकीं. ११६८
- भ क्ति जळाची तिमिला, रे! न तसी काय सूक्ष्मं यादासी?
रे मुग्धा! दुग्धाभा! ती श्री दासी, तस्या चि या दासी. ११६९
- ग र्व तिणें न धरावा; केली कुब्जा हि धन्य तीपरिस.
महिमा देतो स्वर्णें प्रभु, जैसा लोहमूर्तिला परिस. ११७०
- व त्सा! तदेकनिष्ठा श्रीच? तस्या नव्हति काय अन्या या?
केली क्षमा मराला!; गुरु एका सोसितात अन्याया. ११७१

१. करंगळीला. (मोजताना प्रथम करंगळीपासून सुरुवात करितात म्हणून कनिष्ठेला म्ह० प्रथमेला. श्री म्हणजे लक्ष्मी व ‘श्री’ हें च प्रथमाक्षर आहे). २. पक्षि-कुळांत श्रेष्ठ अशा. ३. कृष्णपदकमल. ४. जुन्या हंसाच्या ठिकाणीं. ५. खरीं. ६. एका जातीच्या माशाला. ७. लहान माशाला. ८. दुधासारखी (पांढरी) आहे कांति ज्याची अशा.

- ते पहिली स्त्री, यास्तव बहुमानातें अंगार माना तें.
 कृष्णीं आम्हीं धरितों, धरिती तें कीं अगा ! रमा नातें. ११७२
- वा स स्वर्गी ज्याला, त्यांच्या गांठीस पुण्य जाणावें.
 प्रभुभक्तांत सुनिष्ठा आहेचि, असें मनांत आणावें. ११७३
- सु शा ! भ्रमलासि कसा ? पीतों नयनीं सदा तदास्यातें.
 नसती तदेकनिष्ठा, तारि हरिच्या पावतों न दास्यातें. ११७४
- दे तो प्रभु सन्निष्ठा, पाहुनि निजदास्य पूर्ण; या लाभें
 होती ज्ञानी हि असे; अन्या भाग्या, तसें न याला भें. ११७५
- वा हे भगवान् भैर्ग हि माथां श्रीकृष्णपादतोयांतें.
 निष्ठा नसतां, होता प्राप्त कसा तीर्थपाद तो यातें ? ११७६
- य अपि निष्ठुर कांहीं वदलों चि, असेल तन्हि बरी वाणी
 ध्यावी, हंसा ! घेसी दुग्ध जसें, त्यजुनि मिसळलें पाणी.” ११७७
- न कंदिव हरिदयिता अनुरक्ता पतिपदीं च यापरि त्या;
 जातां निजेंत घटिका अल्प हि, देती अनल्प ताप रित्या. ११७८
- मो क्षार्थी स्मरति जया, स्वपदा, देवूनि शुद्धि, नेत्यातें,
 धन्या किती म्हणाव्या, ज्या भजती भर्तृबुद्धिनें त्यातें ? ११७९
- भ व्यगुण प्रभुचे सुत, त्यांची गणना विचारितां ऐसी
 ते एक लक्ष, त्यावरि सहस्र ही, एकषष्टिवरि ऐसी. ११८०
- ग गना त्यांची कोटित्रय, आठ सहस्र, वरि शतें आठ,
 यदुकुळशिशु ज्यांपासीं करिती विद्याकळा सदा पाठ. ११८१
- व पर्यंचरित्रप्रभुनें यदुचें सत्कुळ असें यशासहित
 वाढविलें; तें गावें, ध्यावें, कविनें दुजें कशास हित ? ११८२
- ते कीर्तिसती न करी सरि, देवांची हि आपगा, ईची.
 कामदुघेपरि केंची शक्ति, हरायासि ताप, गाईची ? ११८३
- घा चा पवित्र झाल्या, विमळें झालीं कुळें हि, जीं मलिनें.


नल्लिनेक्षणनामाश्रितपाप्यांस हि हस्त जोडिले कलिनें.	११८४
सु ३३तानंदनिधानें केलीं अजितें मनोहरें चरितें; भवदवदग्धैजनातिप्रशमार्थ सरें चि हीं सुधाभरितें.	११८५
दे उनि अमृतरस सुजन, भवशमना, विष्णुच्या पृथु कथानीं केले सुतृप्त, लाउनि निजमातानीं जसे पृथुर्क थानीं.	११८६
धा ल्मीकिगीतकीर्ति श्रीभक्तमयूरमुदिर राम करी सेतु, श्रित ताराया, शतशः स्वकथांतरी हि तो चि हरी.	११८७
य श गाउनियां, ज्याची करिति कवि व्यास शुक्र सदा सेवा, भागवतमंत्रमुक्तामणिमाळा त्या चि वाहिली देवा.	११८८

उपसंहार.

(शार्दूलविक्रीडित छंद)

ऐसे सौष्टशताच्छमंत्रमणि हे, यांची असी वोविली
माळा, स्वच्छयशोगुणीं कविकरें अत्वादरें गोविली.
श्रीकृष्णें स्वगळां स्वयें चि धरिली, वक्षस्थळीं शोभली;
वर्णावी बहु काय? पाहुनि इला श्रीदृष्टि ही लोभली. १

इति श्रीभगवद्भक्तानुचरश्रीरामनंदनमयूरकृतिविरचिता श्रीभागवतमंत्रमुक्ता-
मणिमाळा समाप्ता । श्रीकृष्णार्पणमस्तु ।



१. कमलनेत्राच्या (कृष्णाच्या) नांवाचा आश्रय केलेल्या पाप्यांला हि.
२. पुण्य व आनंद यांच्या ठेव्यानं. ३. संसाररूप वणव्यांत हारपळलेले जे लोक
त्यांच्या मनोव्यथेच्या निवारणार्थ. ४. सरोवरें. ५. मोठ्या. ६. बालक. ७. १०८
उत्तम मंत्रमणि.

श्रीः

मंत्र भागवत.

तृतीय माला.

एकादश स्कंध.

- न रहरिरूपे केली कनककशिपु दैत्य तो जसा नाही,
श्रीहरिनें या रूपे भूभर नाही च उरविला कांहीं. १
- मो टा यादवरूप क्षोणीविरि भार राहिला पैर तो,
शापे हारि कीं ताप न वसवाया ठाव पाहिला परतो. २
- भ गवान् कण्व असित भृगु गाधिजमुनि अंगिरा वसिष्ठ तथा
दुर्वासा नारदमुनि अन्य हि, ज्यांची जगत्पवित्र कथा. ३
- ग णपतिसे सर्वाहीं पूजावे जे जपोनि, धीरा था
प्रभुसि पुसुनि, पिंडारक जें, त्या गेले, तपोनिधी, राया !. ४
- व निता सांबासि करुनि, नमुनि तयां, यदुकुमार हें पुसती,
“‘होइल काय इला हो?’ पुसते हे गर्भिणी तुम्हां सुसती.” ५
- ते वंचिते मुनि कोपति, तद्दृष्ट्या प्रश्वचन तें कुसळ.
म्हणती, ‘हे बालिश हो ! प्रसवेल, कुळासि चुरि असें मुसळ.’ ६
- वा डववाक्यें भ्याले; देखति ते, उदर सोडितां, मुसळा.
मद जाय, म्हणे, ‘सहसा’ जो ‘विनयांतुनि अलाबुसे उसळा.’ ७
- सु कलीं वदनें त्रासें; दाविति तें मुसळ आहुका राज्या,

१. पृथ्वीवर. २. परंतु. ३. कृष्णाला. ४. क्षेत्रविशेष. ५. फसविले गेलेले.
६. भोपळ्यासारखे. ७. उग्रसेनाला.

- न निवेदिति प्रभुसि, बळधन मागति सुर हि साहुकारा ज्या. ८
- दे खुनि मुसळ, समस्त प्राणी द्वारावतीस्थ ते भ्याले;
तच्चूर्णशेष आहुकवचनें जलधीत टाकिते झाले. ९
- घाँ रिरचर गिळी शेषा; चूर्ण धरी वारि च अब्धिचें तोय;
लोटी तरंगहस्तें तीरीं लागोनि, पैरका होय. १०
- य त्नें न मिळावें, परि लुब्धकजाळीं सशल्य मीन सिरे.
काळा ! जेंवि विघंटनीं, घटनीं हि तसा, सलील मीनसि रे !. ११
- न व तीक्ष्ण शल्य, मीनोदरलब्ध, शराग्र, लुब्धकें केलें.
कालवृकें धरिलें जगमृगशावक जन्हि पळोनि केंकेलें. १२
- ‘मो दैन’ ‘अनु’ पूर्वक त्या शापातें देवदेव दे; वसुनीं
द्वारावर्तीत, आंगीं सामर्थ्य हि तन्निवारणीं असुनीं. १३
- भ गवान् नारद हरिपरिपालित यादवपुरींत मग राहे.
प्रभुचरणीं मिळि घाली, बहुधा सिकला भजोनि मंगरा हे. १४
- ग णपति, नारद, गुरुवर भजका विद्याफळें सदा फळतो,
टळतो भवविघ्न, मनीं चिंतावा अर्थ, तो सुखें वळतो. १५
- घ सुदेव पुसे, त्यातें नारद मुनिराज भागवतधर्म
सांगे, हरिप्रसादें व्हाया प्राप्त स्वरूप, शुचि शर्म. १६
- ते कवि हरि इत्यादिक नव योगी, ऋषभपुत्र जनकास
सांगति, तें मुनि सांगे ज्यांची धरिती मुमुक्षुजन कास. १७
- “बा पा ! निमिला सत्रीं भेटति ते, तेज धरिति जेंवि रवी.
अग्नि हि, एतां, उठले, जेणें, परजनमदासि जें विरवी. १८
- सु ज निमि पुजूनि म्हणे, ‘हरिमूर्ति तुम्हीं अघासि वाराया,
फिरतां लोकांत, सुखें दर्शन देउनि जडांसि ताराया. १९

१. मत्स्य. २. बाकी राहिलेल्या भागाला. ३. तृणविशेष. ४. कौळ्याच्या जाळ्यामध्ये. ५. विषडविषयांत. ६. लीलेनें सिद्ध असतांस. ७. मत्स्याच्या पीटांत मिळालेले. ८. जगरूप हरणाचें बालक. ९. [दीनस्वरानें] ओरडलें. १०. अनुमोदन. ११. सुसरीला. १२. [नवयोगी] एतां ज्या तेजामुळें अग्नि हि उठले.

- दे साधुसंग जें, तें निरुपम निरवधि, कवींद्र, सुख, गाती.
सत्संगा सुगति कळे; तैसी हंसादिका न सुखगा ती. २०
- वा त्सल्य साधुदुर्धी, जननीहृदधी तसें न रज नांदे;
साधु अर्किचन ही जें, न कुबेरासम धनी नर जनां दे. २१
- य ज्ञशताधिकदर्शन साधु तुम्हीं, पुण्यकीर्तिचा थांगो;
जें अत्यंत क्षेम, प्रसु हो! करुणा करुनि, तें सांगा. २२
- न रदेवासि कवि म्हणे, “अत्यंत क्षेम पुससि जारि, राया!
तरि हरिचरणाब्जभजन, ‘अकुतोभय’ म्हणति सकळ कवि वा! या.”
- मो टें रहस्य म्हणुनि स्वमुखें जगदीश भागवतधर्म
जे, आत्मप्राप्ति सुखें व्हाया, सांगे, उपाय, पविर्वर्म. २४
- भ गवद्धर्म करिति, जो आश्रितजन त्या जडास ही, जतन;
अंधासि सकृप डोळस, तैसे देती घडों न हे पतन. २५
- ग रज न करितां, तनुवचमनइंद्रियमतिअहंकृति हि यांहीं
घडतें तें अपावें हरिला, लौकिक हि कर्म जें कांहीं. २६
- घ हु भय हरिभायेनें संसारीं हरिस विसरतां आहे,
यास्तव हरिस भजावें; न भ्रमवी, ‘गुरु चि’ हरि, म्हणे त्या “हे. २७
- ते हे विषय मृपा चि, स्वप्न तसे कल्पिलें मनें ज्या, तें
रोधी, जो अभय करी, हरिभक्ति सती नृपा! घडे त्यातें. २८
- घा रिजनाभार्ची जीं जन्में कर्म सुमंगळें नावें
गातो विलज्ज, निस्पृह फिरतो, हरिजन विलोकितो भावें. २९
- सु खदा होती पुरुषा त्या प्राप्ता प्रेमलक्षणा भक्ती,
गातो, हसतो, रडतो, नटतो; त्या हरि च सर्व ही व्यक्ती. ३०
- हे वा भजतां चि, नृपा! भक्ति सद्गुणभवं विरक्ति ही नामें
वासीं वासीं जेवि, क्षुब्धाश सुतुष्टि पुष्टि एकामें. ३१

१. लेशमात्र. २. आश्रयस्थान. ३. कोटून हि ज्याला भय नाहीं असा. ४. वज्रकवचरूप [असे] जे भागवतधर्म. ५. माया. ६. क्षुधेचा नाश. ७. एकदम.

- वा खाणी हरि योगी भागवतांचीं च लक्षणें बापा !
तीं परिसावीं सुजनीं आधीं श्रवणें चि नाशित्ती तापा. ३२
- १ जितो हरितें श्रद्धेकरुनि प्रतिमेचिमाजि जो, परि तो
न हरिजनीं न च इतरीं प्राकृत, कीं, नव च भजन हें करितो. ३३
- न लिनाक्षीं, तद्गर्चीं, मूर्खीं, अहितीं हि, जो करी प्रेमा,
मैत्री दया उपेक्षा तो मध्यम भक्त, जाण या नेमा. ३४
- मो दा भागवत नृपा ! सर्वा भूतांत देव जो पाहे,
देवीं सर्व हि भूतें, साक्षात् हरिरूप तो जगीं आहे. ३५
- भ गवद्भक्तोत्तम तो, ज्याच्या हृन्मंदिरीं सदा वसती
करि हरि, न च सोडी, कीं, प्रेमगुणें चरण गोविले असती. ३६
- ग रुडध्वजपद सोडुनि, येतां त्रैलोक्यराज्य पदरा, ज्या
निमिषार्ध हि चलन नको, त्याचें भागवत राज्यपद, राज्या !' ३७
- व दला 'माया' पुसतां योगेश्वर अंतरीक्ष तो, 'दृष्टी
दिसती जी स्थिति, भूपा ! अंतीं संहति तसी च हे सृष्टी,
ते हे च होय भगवन्माया; राया ! इच्याचिया कार्यें
सृष्टिस्थितिलयरूपें जाणावें बा ! इला तुवां आयें.' ३९
- 'वा रिधिलक्षाहूनि हि माया अतिदुस्तरा; इस तराया
यत्न,' प्रबुद्ध हि म्हणे, 'हरिभजनाविण नसे दिसत' राया !. ४०
- सु ख व्हाया संसारीं बद्दु यत्न, न व्हावया असुख, रचितां
होतो विपर्यय, मनीं धरिलें तें न च घडे असु खरचितां. ४१
- हे ती दुःख चि धन, सुत, दार, सदन, आस, जाति सोडून;
हें प्रथम विचारावें कीं, 'लाभ अशांसि काय जोडून ?' ४२
- वा यां चि नित्यताभ्रम, कर्माजित हा तसा चि परलोक,
स्पर्धा आणि असूया भयनाशें यांत त्यांत ही शोक. ४३
- य त्नें श्रेय कळाया शास्त्र अनुभव हि जया तशा भावें

१. पूजितो. २. एक योगी. ३. संहार. ४. विरोध. ५. [आपल्या] कर्मांनीं
च मिळविलेला.

सद्गुरुला शरण नृपा! त्यजुनि कपट दंभ सर्वथा जावें.	४४
न र न म्हणावा आत्मा, विष्णु गुरु असा चि भाव बाणावा; सेवा करुनि त्याची, जाणायाचा सदर्थ जाणावा.	४५
मो दप्रद शुचि भगवद्धर्म शिकावे; नव्हे सुखा वेच. आत्मा आत्मप्रद हरि, करिवरतारक जिहीं सुखावे च.	४६
भ गवज्जनसंग सदा, सर्वत्र असंग मन करायतें जपुनि शिकावें, दीनीं करणें कारुण्य जनकराया! तें.	४७
ग लसरिस तें, सैमासीं केली मैत्री तिला जपायाचें, शिकणें श्रेष्ठजनीं नतपण, जेंवि हिमालयीं तपायाचें.	४८
व र शौच, तप, तितिक्षा, मौन, स्वाध्याय, आज्ञेच, शिकावें. सुब्रह्मचर्य, भूतीं अद्रोह, समत्व, हें पिक पिकावें.	४९
ते ते सुगुण शिकावे, आत्मा ईश्वर समान सर्वांत. हे चि शिकावी स्थिति, गुरु कपिलापट्टी जसी च पर्वांत.	५०
वाँ ढ श्रद्धा शास्त्रीं भागवतीं, तदितरीं न कुत्सा, हें वा! आधीं च शिकावें हरिकीर्तिश्रवण फार उत्साहें.	५१
सु खकर कीर्तन हरिचें, ध्यान शिकावें तसें चि, वा राज्या! कर्म समस्त तदर्थ चि, कांमाचा स्पर्शला न वारा ज्या.	५२
दे वासि समर्पावें कृत जें जें काय आपल्यास रुचे; सुख पारिजात दे, तें देतिल तर काय, तार्पल्या, सरुचे?	५३
वा रिजनाभासि स्त्री पुत्र गृह प्राण हें निवेदून, व्हाया स्वस्थ शिकावें, एणें चि भवांत या निवेदून.	५४
य त समस्तीं भूतीं परिचर्येचा, नृपा! मनुष्याचा बहु बहुमान करावा, शूर करितसे जसा धनुष्याचा;	५५
न रवर्या! त्याहुनि बहु, पुरुष सदाचारशील जे, त्यांचा;	

१. मंगळसूत्रास. २. बरोबरीच्या पुरुषासर्षी. ३. शुद्धत्व. ४. सहनशीलता.
५. सरळपणा. ६. मोठी. ७. हेतूचा. ८. तापलेल्याला. ९. अर्पून. १०. संतप्त.
११. सेवेचा.

- त्याहुनि भागवतांचा बहुत चि, नैवमेघनीलजेत्यांचा. ५६
- मो क्षप्रद भगवद्यश याचें अन्योन्य कथन हर्षानें
नाचावया शिकावें तें, मोरें जसें चि वैर्षानें. ५७
- भ क्ति असी; इजपासुनि भक्ति दुजी प्रेमलक्षणा होती;
मग जावूं दे, प्रभुच्या वार्तेवांचूनि, न क्षणा हो! ती. ५८
- ग डवड करिती सात्विकभाव सुहितकर, जसे विवाहीं हो!
ऐसा वाटो लोकां संसारीं, परि वसे विवाहीं हो!. ५९
- घ रपुरुष विष्णुधर्म चि शिकला, तत्प्रभवभक्तिनें वारिला,
मायेसि सुखें तरला, कीं, नारायण चि एक आदारिला. ६०
- ते व्हां निमि नमुनि म्हणे, 'मजला नारायणस्वरूप कथा;
कीं, ब्रह्मज्ञवर तुम्हीं अज्ञाना लावितां चि आत्मपथा.' ६१
- वा गीश पिप्पलायन योगींद्र म्हणे, "नृपोत्तमा! समज;
नारायण, परमात्मा, ब्रह्म, दिसे भिन्न तत्व हें न मज. ६२
- सु ज्ञा! भिन्न नामें मात्र गमति; तत्व एक हें होय.
'चूत' 'रसालात्र' असीं नामें ठेवूत, एक कीं कोय. ६३
- दे वा! जो विश्वाचा स्थित्युद्भवविलयहेतु, ज्या कांहीं
हेतु नसे, नारायण तो परतत्व चि, असें नृपा! पाहीं. ६४
- बा! जागिराद्यवस्थात्रयवर्ति, समाधिमाजि जें कांहीं
अनुभवति, 'ब्रह्म' म्हणति, तें परतत्व चि असें नृपा! पाहीं. ६५
- य त्तैजें तनु असु मन इंद्रिय जड जें प्रवर्ततें कांहीं,
ज्या 'परमात्मा' म्हणती, तें परतत्व चि, असें नृपा! पाहीं." ६६
- न रपति पुसे तयातें, कथि आविहोत्र कर्मयोगातें.
'कर्मात सार हरिचें पूजन, द्याया स्वशर्म धो गा! तें. ६७
- मो क्षप्रद हरिपूजन, वैदिकतांत्रिकपथें, गुरूक्त, घडे.

१. नवीन ढगाप्रमाणें निळा (जो कृष्ण) त्याला जिकणान्याचा. २. पावसानें.
३. मरुडध्वज कृष्णावर. ४. वाणीचा स्वामी. ५. जागृति स्वप्न व सुषुप्ति यां
तिन्ही अवस्थांत असणारें. ६. योगविशेष. ७. येवो.

	अग्निरविजलातिथि निजहृदयीं जरि, तारि समस्त दोष झडे.' ६८	६८
भ	गवत्पूजन कथिलें; त्याचे अवतार, तत्सुगुण कमें, प्रियमूर्तिपूजनार्थ, स्तवनार्थ, पुसे घडावया शमें.	६९
ग	रुडरथाचे सर्व हि पुरुषाद्यवतार सार फार हित; तद्रूपसुगुणकर्मज्ञान करी षडरिवदन भारहित.	७०
व	र देतो पुरवाया विषयिमनोरथ सुरद्रु मिळत्यातें. सांगे प्रेमाश्रुभरें, बहु भिजवाया उर, दुमिळ त्यातें.	७१
ते	ते अवतार कथी; केले भस्म चि बळें जिहीं सैदरी नारायणासि वर्णीं बहु, धन्या ज्याचिया यशें बैदरी.	७२
वा	सव म्हणे, 'तपतसे नारायण, हरिल मम सुधामातें; कामा! जा, माज्या बा! मोह तया गरळसम, सुधा मातें.'	७३
सु	रपाळप्रहित स्मर घेउनि संगें वसंत पवमान, तो अप्सरादृगिषुनीं वेधी प्रभुतें करुनि अवमान.	७४
दे	व समजला दुर्नय, हंसला; त्याविर तया न रूसवे च. खग पीडिति, परि त्यांचा व्हावा वाटे न त्या तरूस वेच.	७५
बा	प अपत्यातिक्रम, कामातिक्रम तसा चि तो साहे; पाहे सदय, समीप स्मर पवन वसंत अप्सरा बाहे.	७६
यै	वसें वातें, त्रासें तद्देहें, तेंवि, फार कांपति; तें पाहुनि म्हणे, 'भिड नका; येइल सत्या दया न कां पतितें?'	७७
न	मिती कामादि सकळ, कर जोडुनि, विगतकांति; लाजावें खँच्चोर्तीं रविस न कां? ज्या त्यजुनि गमे न शांतिला जावें.	७८
	'मो हूं आलों, चुकलों,' ऐसें समजोनि जे भयें स्विन्न, त्यांसि म्हणे, 'पूजा घ्या; हो आश्रम सफल; कां वृथा खिन्न?'	७९
भ	गवंतासि नमुनि ते म्हणती, 'बा! स्पर्शली तुज न माया;	

१. निस्तेज. २. योगिविशेष. ३. साधूंचे शत्रु. ४. या नांवाचें क्षेत्रविशेष. ५. इंद्रानें पाठविलेला. ६. अप्सरांच्या दृष्टिरूप बाणानां. ७. गवतें. ८. काजव्यानां. ९. नारायणास-पंत. १०. बर्मयुक्त.

तारि च त्रिकाळ हि सभा साधूंची हर्षली तुज नमाया.	८०
ग म्य न व्हा चि प्रभुजी ! केव्हां ही मायिका विकारा, हो ! नवल न, अक्षोभे दया महिमा ऐसा चि हा निका राहो.	८१
ब हु विघ्न सुर करिति, त्यां जे भजुनि तुला सदा सजायाला लागति सुरलोकांतें अतिलंघुनि, तव पदास जायाला.	८२
ते वि प्रत्युह करिति न तयां कर्षक, तसे चि जे भाग देती मखांत, त्यांचा येइल इंद्रादिकांसि कां राग ?	८३
वा यु तसे दुर्घर तव सेवक, कीं त्यांसि पाय हे अविते; देती विघ्नशिरीं पद; भागवत व्याघ्र, विघ्न जे अवि ते.	८४
सु रवरगुरो ! तुजपुढें जण्हि विघ्नसहस्र आतत मशक तें; तूं काय ! काय आरही ? न कराया भानुघात तम शकतें.	८५
दे वा ! जिह्वोर्पस्थशुचूट्टृशीतोष्णवर्षवातांतें या आम्हां सिंधूतें तरती, चुकवूनि आत्मघातांतें.	८६
वा यां चि त्यजिती वरतप, वश होवूनि विफळकोपातें; जड गोप्पदांत बुडती; तव दास न जो, श्रमे चि तो पातें.	८७
य तिनाथ प्रभु त्यांतें कुटुकें खालें पहावया लावी; बहु निजसेवानिरता अत्यद्भुतदर्शना खिया दावी.	८८
न यनें दिपलीं त्यांचीं पाहुनि नारायणाचिया दासी; त्यांच्या गोंधें भुलले; कोठें मुख ? देखवे न पादासी.	८९
मो हक ते मोहुनि, त्यां देव म्हणे, 'या खियांत एकीला न्या; स्वर्गविभूषण हो मुदिर्घटा सर्वदेवकैकीला.'	९०
भ गवद्वचनें ते सुरसेवक एकीस घेवनि, प्रभुला नमुनि, स्वर्गा गेले; कोणासि म्हणेल उर्वशी न 'भुला' ?	९१
ग वें गळाला, जींचें दर्शन होतां चि, कामदेवाचा,	

१. माकाकृत. २. चांचल्याभाव. ३. विघ्न. ४. [मार्गे] ओढणारे. ५. राहिते. ६. मेटे. ७. वित्तूत. ८. जीभ व जननेंद्रियें यांच्या क्षुधा व तृषण जाणि वंदी, ऊन व पाऊस यांला. ९. मेघसमुदाय. १०. सर्व देवरूप मोरांला.

शक्रादिकांसि जीची, सुख यश सांगोनि काम दे, वाचा.	९२
व पु सुंदर परि, ज्यांचें लघु अंगुष्ठप्रमाण, नामानें जे 'वालखिल्य,' आगिति समिधा कश्यपमखेष्टकामानें.	९३
ते गोष्पदांत बुडतां, इंद्र करी तदुपहास, बा राया ! धांवें, ईभाप्रति तसा, देव विपत्तींत त्यांसि ताराया.	९४
वा रिधि वांगुनि वधिला दशमुख, तो रामचंद्र हा आतां ध्यातां आइकतां यश; पाप जळे खर्व ही जया गातां.	९५
सु खडनि विनयें, राजा निमि त्यांसि पुसे, 'अभक्तगति काय ?' चमस म्हणे, 'तो नरकीं बुडतो, पंकांत जेंवि अंतिकाय.	९६
दे वातें न भजति खळ, विद्याधनकुळवथोमदें फुगती, ते स्पष्ट गुरुद्रोही; त्यांची न चुके कधीं हि बा ! कुगती.'	९७
बाँ हुजमुकुटमणि पुसे युगधर्म, न तद्गचोभृतें धाला, धरिता दिनकरभा जन कैरभाजन विष्णुचा कथी त्याला.	९८
"य जिती कृतीं चतुर्भुज, झुंळ, जटिल, देवदेव, तो ध्यानें, निवैर शांत सुपुरुष संपन्न चि जे शमें दमें ज्ञानें.	९९
न र तेव्हां परमात्मा, वैकुंठ, सुपर्ण, हंस, या नावें गाती वानिति भावें, जैसें गावें जसें चि वानावें.	१००
मो टे च्यार भुज, रुचिर रक्तप्रभ यज्ञपात्रपाणि असा त्रेतें हरि यजावा, यज्ञाहीं या युगांत, हा चि ठसा.	१०१
भ गवन्नामें तेव्हां यज्ञ, उरुक्रम, जयंत, उरुगाय, ज्याच्या यशासि लाजे देवांचा वृक्ष, ते हि गुरु गाय.	१०२
ग रुडरथ कौस्तुभश्रीवत्सनिजायुधधर प्रभु श्याम	

१. कश्यपकृपाच्या यज्ञाच्या इष्ट हेतूनें. २. हत्तीकडे. ३. स्थूल आहे देह ज्याचा तो. ४. परमेश्वराच्या बाहूपासून उत्पन्न झालेले क्षत्रिय, त्यांमध्ये मुकुटमणि असा (निमिराजा). ५. सूर्याचें तेज. ६. नवयोग्यांपैकीं एक योगी. ७. शुभ्र. ८. तांबडी आहे कांति ज्याची तो. ९. पुष्कळानीं गाइलेला. १०. कौस्तुभ (रत्न), श्रीवत्स (लांछन) व स्वतःचीं शस्त्रां धारण करणारा.

द्वापरयुगांत वेदें, तंत्रें हि यजिति पुरावया काम.	१०३
व दति तर्ह 'संकर्षण नारायण वासुदेव' हीं नामें, लाविति अथा कराया, सासि अजा जेवि शक्तिहीना 'में.'	१०४
ते जें उज्वळवणें कृष्ण कलियुगीं सकौस्तुभ स्वामी सायुध संपार्षद यजिति, पूजांहीं बहु भरुनि तन्नामीं.	१०५
वा चेनें स्तुति विभुचीं नित्य करावी, असीं नृपा! भावें "पदकमळ महापुरुषा! तव नमित्तों दीन मीं, सदा पावें.	१०६
सु खरूप केवळ चि, जें विधि शिव यांहीं सदा स्तुत, ध्याया जें योग्य, भृत्यपीडा हरितें तत्काळ, लागतां गाया.	१०७
दे तें वांछित सर्व हि, परिभव होवूं न दे कदापि कवी. तीर्थस्थान, भवजलधिसेतु, म्हणति 'जें सुखें सदा पिकवी.'	१०८
वा सबदुर्लभ दुस्त्यज राजश्री हृष्टमानस त्यागी जाय वनातें गुरुची पावाया सुबहुमान सत्या गी.	१०९
य द्यपि राक्षसमाया जाणे, तदपि प्रियाप्रिय कराया, धावें जें हेममृगामागें, आंगें तयाप्रति धराया."	११०
न रवयां! स्तुति ऐसी श्रीरामाची सदा करावि हिता; हे चि द्रववाया त्या देवा सद्गुणसदाकरा विहिता.	१११
मो टा कलिचा गुण हा, कीं, केशवकीर्तनें चि सर्व तरे. राज्या! हरिचरिताचें गाणें हें वज्र, पाप पर्वत रे!.	११२
भ गवद्गुणकीर्तन हा लाभ परम, मुक्ति शांतिमुख गात्या; या कीर्तिपुढें, मलिना विधुसि गमे कां न कांति, सुखगा त्या?	११३
ग र्व कृतादियुगांचा हरिला बा! या चि सद्गुणें कलिनें, कर्पूरचंदनांचा स्वसुवासें जेवि मृगमदें मलिनें.	११४
बै न सेविति कावेरी, कृतमाला, ताम्रपणिका यांचें,	

१. हातीं तलवार असणारा. २. बोकडाला. ३. बोकडाचा केविलवाणा उद्धार.
४. अनुचरांसह. ५. पिलाची. ६. वाणी. ७. खोला आवडणारी गोष्ट. ८. उत्तम
गुणांची उत्तम खाण अशाला. ९. हंस-पंत. १०. कस्तुरीनें. ११. पाणी.

- बहुधा ते जन हरिजन; यांच्या यश इंदु वर्णि कायांचें. ११५
- ते न ऋणी, न च किंकर, आसनैरसुरर्षिभूतपितरांचे,
सोडुनि भेद, हरिस जे अनुसरले, त्यजुनि मार्ग इतरांचे. ११६
- वा रीजनजचरणमधुप जो, प्रिय घडलें विकर्म हि तथा तें;
हृदय परेश हरि तो हरितो; देतो चि शर्म हित यातें.” ११७
- “सु तरुपीं भगवंतीं श्रीकृष्णीं स्नेह करुनियां तरलां;
जन्मुनि कृतकृत्य तुम्हीं; नेणा चि स्वसुखसागरीं भरलां. ११८
- वे वाकि! हे वसुदेव ! द्वेषे कीं पात्र मुक्तिस द्वेषें;
प्रेमें तरलां हें किति ? कीं दिधलि वकीस मुक्ति सद्देषें.” ११९
- वा वे प्रीति प्रभुवरि, जसि, पडतां दृष्टि इंदुवरि, लहरी.
हा तों प्रेमा सिंधु चि; बहु मानुनि एक बिंदु, वारिल हरी. १२०
- य दुवयां! प्रभु सुखवी बहु, कश्यप सुमुनि अदिति हा समज;
श्रीविष्णुधर्म पुसिले, आठवला म्हणुनि सदितिहास मज. १२१
- न लिनंभवभवप्रमुख त्रिदश सकळ मग जगद्विवासाचें
दर्शन घेती, म्हणतें प्रणतां तत्काळ जें ‘निवा’ साचें. १२२
- मो रचि ते, मुदिर चि हरि, पावति पाहोनि हर्ष मोटा हो !
स्तव केला जो त्यांहीं, सत्कविला तो न कां गसो टाहो ? १२३
- ‘भर हरिला, क्षिति मुदिता केली, लावूनि पादराजीवा;
विस्तारिलें, तराया, यश हें सर्वां हि सादरा जीवा. १२४
- ग मला काळ स्वल्प चि हा, परि गेलीं संपादशतवर्षें.
याचें वैकुंठाप्रति. या चरितें सर्व कोंदलों हर्षें.’ १२५
- व दले यापरि; बा ! परि त्या परिहृतनिजजनाधितें हरितें
‘या चि’ न म्हणवे; सेवकमुख सूचन मात्र ईश्वरा करितें. १२६

१. चाकर. २. संबंधीजन, देव, ऋषि, भूत व पितर यांविषयांचे. ३. कमल-
रूप निजचरण त्यांचे ठायीं जो भ्रमर तो. ४. पूतनेला. ५. ब्रह्मदेव व शिव
ज्यांत प्रमुख असे. ६. सवाशें वर्षें. ७. हरण केली आहे भक्तांची मानसिक
व्यथा ज्यानें अशा.

- ते विज्ञप्ति परिसुनि, प्रभुवर्थ म्हणे तयांसि, “भू पदरा
पसारितसे कीं, ‘यादव देति जसे, तेंवि ते न भूप, दरा.’ १२७
- वा रिधिला जसि वेळा, या यदुवंशासि मीं च आवरिता.
यांच्यापुढें पडेना कोण, रणीं त्यजुनि सर्व आव, रिता ? १२८
- सु र हो ! आटेपितसें मीं हा यदुवंश उद्धतपसारा ॥
कोप मुनींस म्हणे, ‘या गुरुकार्यार्थीं च शुद्ध तप सारा.’” १२९
- दे ववराज्ञा वेडनि गेले ते देव आत्मसदनातें.
द्वारावतींत दाविति मग बहु उपात उग्र वदनातें. १३०
- वा ण्येय प्रभु सांगे, ‘कास धरा आर्य हो ! प्रभासाची.
येथें आली, सापें गेली, तीं इंद्रुची प्रभा साची’. १३१
- य दुर्विरचन रुचलें, यादव रथ लागले चि योजाया.
उद्धव समजे, विचवी एकांतीं प्रभुसर्वें चि तो जाया. १३२
- न मुनि म्हणे उद्धव, ‘हें जाणें, तूं वाश, दास मीं, नातें;
करुणासिंधो ! न च धो त्यागीं, धरितां पदास, मीनातें’. १३३
- मो हें दाटे उद्धव, त्रिरहापूर्वीं च अंतरीं फाटे.
वाटे अववड फार चि; जाणों तें याद, सिंधु तो आटे. १३४
- भ क्तासि म्हणे भगवान्, ‘साधो ! तूं सर्व संग सोडून,
मज पावसील, साधन मत्प्राप्तीचें शमादि जोडून. १३५
- ग ज जैसा पद्मांतें, कोप सिरुनियां, तयांसि, तुडवील;
उडवील शाप मति; पुर सप्तमदिवसीं समुद्र बुडवील’. १३६
- ‘व क्ता ज्ञाता प्रभु तूं, सांग मला आत्मलाभसदुपाया;
विश्वगुरो ! तुजवांचुनि करिल सदुपदेश कोण यदुपा ! या ?’ १३७
- ते जस्वी हि गडबडे प्रभुविरहभयें, म्हणे चि उद्धव ‘हा !
देव म्हणे, “मीं कथितों तो, तूं हृदयीं, विचार शुद्ध वहा. १३८
- बा ! नरशरीर दुर्लभ, सत्संगति सुमति थीत सुद्वारीं.

१. स्वैर वाढला आहे विस्तार ज्याचा असा. २. वेंचा. ३. मला. ४. मर-
शारिरांत (नरदेह प्राप्त असतां). ५. आनंदाची धार.

ज्ञाते आपण चि करिति आपुलिया, सुगुण वरुनि उद्दारा.	१३९
सु ज्ञा! सर्वा भूर्ती, बुध्यादि जडें समस्त चाळितसें, आत्मा मीं एक, सगुण निर्गुण, गुणविश्व सर्व पाळितसें.	१४०
दे तों सांगुनि तुज इतिहास, जयांत स्वतत्व अवधूतें कथिलें यदुला, ज्याचें श्रवण स्वरताघ निख नव धूतें.	१४१
वा डववर अवधूत प्रेक्षुनि, पूजुनि, त्यासवें यदु ज्या गोष्टी करि तुज कथितों त्या, होती प्राप्त साधुला न दुज्या.	१४२
ये ज्ञातिदर्शना बा! अवधूता! सुनिपुणा! असी बुद्धी कोटुनि तुजला, जीस्तव, गंगेपासुनि जसी महाबुद्धी!	१४३
नै रथान, सुबुद्धि! करुनि विचरति लोकांत, कवि हि बाळकसा; न करिसि कर्म, न इच्छिसि किमपि, सुखी लोकपाळपाळकसा.	१४४
मो टा बळवान् ज्ञानी दक्ष सुभग असृतभाषण असूनीं न करिसि कर्म, न इच्छिसि बहु, पारि परिचृषि दाविलि असूनीं.	१४५
भ लतें चि करुनि, तूं जड उन्मत्त पिशाचसा च सोंगातें मिरविसि, जाणाया, जें तव सुख, आम्हीं भुके असों गा! तें.	१४६
ग ज गंगेंत, दवदहनभुक्त तसा, स्वस्थमन, न शोकांत, या कामकोपलोभज्वलनाहीं दँह्यमान लोकांत.	१४७
व दला अवधूत असें, " म्हणतां जिस असुपरीस होवीस, ईचें दाते बा! ते मातेपरि, गुरु मदीय चोवीस.	१४८
ते पंचमहाभूतें विधु रवि अजगर कपोत सिंधु, तसा मँधुकृत् पतंग मँधुहा गज मृग झंष पिंगळा कुँरर, परिसा.	१४९
बा ळक तथा कुमारी, शरकर्ता सर्प ऊँर्णनाभि नृपा! मद्रु सुपेशकर्ता, यांची, या सम मतीस हेतु, कृपा.	१५०

१. आपल्या ठिकाणीं च मग्न असलेल्याचें पाप. २. यज्ञापेक्षा ज्याचें दर्शन श्रेष्ठ अशा. ३. मनुष्य देहरूप रथ. ४. प्राणानीं. ५. जळणान्या. ६. या बुद्धीचे. ७. मधमाशी. ८. मध हरण करणारा. ९. मत्स्य. १०. पक्षिविशेष. ११. कोळी. १२. कुंभारीण माशी.

- सु तरां दैवैवशानुग भूतांहीं पीडिलें, तच्चि सहावें,
सिकलों भूपासुनि हें, देह असे तों सुखासुख वहावें. १५१
- दे खुनि पौदपनिर्झरयवसप्रसवक्रियापरार्थं अंग
केवळ परार्थसंभव, केला म्या गुरु, असा चि वृक्ष मग. १५२
- वा युप्राण जसा वा ! आहारें मात्र वर्ततो, भोगी
न रसा रूपा; तैसा तद्रुण तच्छिष्य कां नव्हे योगी? १५३
- य त्वां घे गुण, सिरतो गहनीं दहनीं, कधीं नव्हे सक्त,
हा सेवी विषय, परि न गुंते तो बाह्यवायुचा भक्त. १५४
- न रवर्या ! गंधाश्रय, परि वायु जसा नव्हे चि तद्योगी.
देहीं न देहधर्मे लित्त, तसा वायुशिष्य सद्योगी. १५५
- मो टा सर्वगत जसा आकाश, घटीं असे असंग परी.
आत्मा ऐसा देहीं, निश्चय हा गगनशिष्य साधु करी. १५६
- म रती वायुप्रेरित मेघादि पदार्थ, न च मळे गगन;
आत्मा ऐसा वपुनीं, हें कळवी, सुगुरु होय कां मग न? १५७
- ग गनाचा शिष्य जसा यदुराया ! हा तसा चि तोयाचा;
मधुरत्व मळहरत्व स्वच्छत्व हि सदुपदेश तो याचा. १५८
- व ह्नि गुरु उदरभाजन तेजस्वी सर्वभक्ष परि अमळ;
खावें परार्पित चि; न च याचावें, बहु हि शक्ति तरि, अमळ. १५९
- ते वीं च जसें काष्ठोपाधिस्तव लघुगुरुत्व हा वाहे,
आत्मा, देहोपाधिस्तव, शिकलों मीं सुयुक्ति बावा ! हे. १६०
- वा देना, क्षीण नव्हे, विधु, वृद्धिक्षय जसे कळांचिकडे,
देहाकडे तसे ते; त्यां आत्म्यासीं कधीं न योग घडे. १६१
- सु ज्ञा होती, नाशति, दहनाच्या जेंवि सर्वदा ज्वाळा,

१. सुतराम् अत्यंत. २. दैवयोगाने आलेल्या. ३. वृक्ष, झरे व तृणें यांची जी प्रसवक्रिया तो आहे पर (श्रेष्ठ) अर्थ ज्यांचा असे. ४. ~~वृक्ष~~ ५. परहिताकरितां आहे जन्म ज्यांचा. ६. वारा आहे प्राण (प्राणसाधन) ज्यांचा तो सर्प, ७. पवित्र. ८. किंचिदपि-पंत.

देह तसे आत्म्याचे; शिंखिशिक्षित हें हि मेदिनीपाळा !.	१६२
दे तो, समयीं घेतो जळ, जेंवि तयांत रवि नव्हे सक्त, शिकलों विषयग्रहणत्याग तसे, म्हणुनि भानुचा भक्त.	१६३
बा ! हें हि अकेशिक्षित, तो जेंवि दिसे जळें, नसुनि भिन्न, तैसा देहें आत्मा, समजुनि ऐसें, कधीं नसें खिन्न.	१६४
य त्वें मन रोधावें, कोठें स्नेहप्रसंग हे न हित; शिकलों नृपा ! कपोतापासुनि हें शील, सजनीं महित.	१६५
न गकोटरांत होता सखीक वनीं प्रियासख कपोत; मूढ प्राणांसि म्हणे, 'स्त्रीस चि हे, आपणासि न जपोत.'	१६६
मो वें भरला, प्रसउनि आपुलिया कोटरांत पिलयांतें; बहु न मनी आपुलियाहुनि तो नैरदेवदेवनिलयांतें.	१६७
भ क्ष्य तयां बाळांतें, स्त्रीसह गेला कपोत, आणाया, ज्या जातां तीं वदलीं, 'बहु सत्वर न विसरुनि आणा, या.'	१६८
ग हनीं लुब्धक पाहे त्या पोतांतें, त्यजूनि निर्जनीडा क्रीडा बाहिर करितां; जाळांत तयां धरी, करी पीडा.	१६९
व दनीं धरुनि चारा, धांवत आली पुढें चि; तों जाळें काळें धरिलीं पाहे, प्रथम कपोती च आपुलीं बाळें.	१७०
ते बाळ, माय पाहुनि, आरडले, जाळयांत तळमळले; धडफडुनि पडुनि रडुनि भ्रमुनि भ्रमुनि क्षेतांगवळ मळले.	१७१
बा लांचें दुःख न ती साहे, त्यावारि पडे, जडे फांसा. कां सावध न कपोतें व्हावें? ऐसें चि जन; न या हांसा.	१७२
सु विकळ मानस झालें, दुःखित देखुनि मुलास, कळकळतें. स्त्रीपुत्रप्रेम कसें काय, यदो ! तें तुला सकळ कळतें.	१७३
'दे' वन ' पारि 'पूर्व' करुनि, घातलि च उडी तयांवारि कपोतें. हा निजनीड न, त्याहीं भरि, हवें व्याध तो वरिक पोतें.	१७४

१. झाडाच्या ढोळांत. २. राजे व देव यांच्या घरांला. ३. पारधी. ४. आपलें घरटें. ५. शक्तिहीन. ६. झालेंलें. ७. परिदेवन=दुःख. ८. वारिक.

- बा ! विटलों हें पाहुनि, केला गुरु, जरि कपोत पामर, तो.
व्यर्थ चि असा कुटुंबी गृह जरि तप त्या; तपो तपा, मरतो. १७५
- य दुराया ! इंद्रियसुख नाकीं नरकीं हि सहज तें आहे.
मग कां तदर्थ आयुःक्षय ? ठावी युक्ति अजगरा वा ! हे. १७६
- न करावा उद्यम; गुरु लघु, विरस सरस, सुधासम त्रास.
शिकलों अजगरगुरुचें हितसूचक गुरु बुधा ! समग्रास. १७७
- मो दितचित्त असावें, फार दिसावें प्रसन्न बाहेर,
गंभीरतेसि अभ्यंतर तों, केवळ मूलीस माहेर. १७८
- भ रलें समुद्रगुरुचें शिक्षित, जें दुर्दिगात्प्रण आहे,
अक्षोभ्य अलंघ्य तसा, तैसा चि अपार सिंधुगुण वा ! हे. १७९
- ग वें न उतावें तिक सुसमृद्धपर्णी, तसें च आटावें
असमृद्धपर्णी न कधीं; वा हि गुणें सुगुरु सिंधु वाटावें. १८०
- व ह्निमुखां, रूपविषप्रकासुक, सहसा, पतंग, जो पडतो,
तो स्त्रीकनकविभूषाचख्खागीं गुरु स्वयें घडतो. १८१
- ते थें तेथें थोडा थोडासा बहु, रसग्रहणलोभें,
एकीं च मुलुनि बद्ध न व्हावें, हें कथुनि अलि म्हणे 'शोभें'. १८२
- वाँ णि नसावी लेश हि रसिकपर्णी, अणु महा असो शास्त्र;
सर्वांच्या हि, करावें साराला, हृदय आपुलें पात्र. १८३
- सु खबुद्धिनें, 'सकाळीं सांजे' न म्हणोनि, भक्षिजे मात्र.
मधुमक्षिकेजवळि हें शिकलों मीं, पाणि कीं उदर पात्र. १८४
- दे हीं, संग्रह करितां, असुवसुसह जेंवि मधुसहित मासी
नाशे; मीं हें शिकलों, जाउ न घायास अंधुस हि तमासी. १८५
- वाँ मा काष्ठाची ही, चरणें ही, भिक्षुनें न च शिवावी.
बद्ध चि तिणें, ईभीनें इभसा; स्त्री स्पशिली, न च शिवा 'वी. १८६

१. दुस्तरत्व. २. प्रकाशरूपी विषयाची इच्छा करणारा. ३. उणीव. ४. प्राण-
द्रव्यासह. ५. विकलावयव वाजिनि प्रसिद्धः—पंत. ६. स्त्री. ७. संन्याश्यानें. ८.
हत्तिणीनें. ९. कल्याणा उपजवां.

य	म होय आपणा स्त्री, भजतां तीतें दुजे बळी मथिती, अनुभवुनि आपण असें, मज गज गुरु उरु दयालु हें कथिती.	१८७
न	दिजे, न भोगिजे धन, लुब्धें दुःखेंकरुनि सांचविलें, तें अन्य बळी हरि, हें मधुहौ कथि, मधु हरुनि वांचविलें.	१८८
मो	व्या कष्टें संचित मधुतें मधुहा जसा प्रथम भोगी, तैसा चि गृहस्थांच्या, पहिला, अज्ञासि भोगितो, योगी.	१८९
भ	य होय बहु ग्राम्यें गीतें, समजोनि मीं वनीं टिकलों. हें मृगयुगीतमोहित हरिणापासूनियां यदो! शिकलों.	१९०
ग	जरीं, मन देतां चि, स्त्रीजनकृतवाद्यगतिनृत्यांच्या, च्यवर्लां चि अनुष्ठानीं, सुविरक्त हि ऋष्यशृंग, कृत्यांच्या.	१९१
व	ध चि अतिरसासक्ता, हें कळवी, गळ गिळूनि, मीन मना. दूरुनि, रसासि करितां, बडिशहतमता मिळुनि, मीं नमना.	१९२
ते	वेद्या जनकपुरीं म्हणावि 'बरें फार' विंगळाला, जे, होय विरक्तमति, निजा दुष्कर्मा विदुनि पिंगळा लाजे.	१९३
वा	ट पहात बसे ती, चिंतुनि बहु धनद पुरुष विटलीला; नैराश्य प्राप्त तिला होय, परविषयसुखास विटलीला.	१९४
सु	रतरत बहुधनप्रद नवनव पुरुषासि नित्य अनुसरली; जागुनि भागुनि विटली, मागें व्हायासि धन्य जेनु, सरली.	१९५
दे	वा न भजुनि, भजल्यें पुरुषा तुच्छा, सुदुर्नयारूढा; हा! हा! श्रीजनकांच्या या नगरीं मीं च एकली मूढा.	१९६
वा	हुनि वपु घेहन मीं विकत श्रितकल्पनग; रमा यातें तसि आवडेंन; यासि प्रेमें लागेन मग रमायातें.	१९७
य	द्यपि अमंगळा हे, आहे च सदा हि यासमीप रमा,	

१. नाशकारक. २. अत्यंत. ३. मधाचें हरण करणारा. ४. लोकसंबधी.

५. व्याधाच्या गाण्यावर लुब्ध झालेल्या. ६. ऋष्ट पावला. ७. कार्याच्या. ८.

रसासक्तिनें व हितकरांति मीनसूचितं मतं-पंत. ९. बिचवाला. १०. जारलीला.

११. जन्म. १२. अत्यंत अनीतिप्रमाला.

- शरणागता म्हणुनि, परि, होइन आवडति यास मीं परमा. १९८
- न र पापबुद्धि, शुद्धि श्री न जयां, जरि हि राय, ते काय ?
काळापुढें चि ज्यांचे ओर्गारिले असति आयते काय'. १९९
- मो हेतमाच्या तपना पावे वैश्या मनांत निर्वेदा;
पात्रत्व अनिर्विण्णा न सुखीं, दानीं जसें न निर्वेदा. २००
- भ व्य विचारें, अति सुख नैराश्य, मनांत पिंगळा समजे;
निउनि निजे, शीतळ सुख सेज तिला प्रथम हंगळासम जे. २०१
- म मला तेव्हां चि प्रियवस्तुपरिग्रह यदो! भला न मला;
शमला काम, कुररगुरुशिक्षित अपरिग्रहीं च हा रमला. २०२
- व दनीं धरितां आमिप, कुररातें अन्य कुरर झडपीती;
त्यजुनि सुखी होय; अशा या उपदेशामृता न जड पीती. २०३
- ते दोन्हीं ही नसती पजला मानापमान, जो आधी
गृहसुतवंतांसि असे; माझी तों स्पर्शली नसे या धी. २०४
- बा ळकसा स्वक्रीड, स्वरति असें मीं सुखी, नसें खिन्न;
हा आस होय, हा पर होय, असा भाव वाळिलां भिन्न. २०५
- सु ख परम हें चि, शिवणें चितारूपा कदापि न तमा, जें
अज्ञा सर्वज्ञाचें साम्य; अशापरि असें चि मत माजें. २०६
- दे खों आले स्वासु, न सदनीं, कांडी तदर्थ शाळींतें;
आइक, करी कुमारी जें, बंधुयशोर्थ कष्टकाळीं, तें. २०७
- घा जति शंखवल्यें बहु, काढी उरले हि, करिति रवे, दोन;
एक चि ठेवी कंकण; शिकवी मज यांत, फार न वदोन. २०८
- य ति बहु करिति कलह, बा ! दोघांत हि होय खेददा वार्ता;
एकांतवास केवळ अमृताचा घन चि भेददावार्ता. २०९

१. वाडले. २. अज्ञानांधकारनाशक [कृष्णाला]. ३. विरक्तीला. ४. औदा-
सिन्यशून्य अशा. ५. वेदहीना. ६. कुरर (पक्षिविशेष) तद्रूप जो गुरु त्यानें शिकवि-
लेला. ७. उपाधिराहित्यांत. ८. आपल्या ठिकाणीं रत असा. ९. दूर-ठेविला.
१०. शंखाचों कंकणें. ११. आवाज. १२. द्वैतरूप वणव्यानें पीडिलेल्याला.

न	वनवहर्षद भगवद्रूपीं एकाग्रता स्वचित्ताची, द्वैतास्फूर्ति समाधिस हेतु, गृहा जैवि राशि वित्ताची.	२१०
मो	दें रज विक्षेपा कारण, तम ही लया; न यां उरवी वाढुजि सत्व, जसें खळवैभव बहु पाठ बंधुची पुरवी.	२११
भ	द्रोपाय असा हा शिकलों, शरकारसुगुरुजवळून. यातें चि मीं निवालों, भुजग जसा चंदनासि कवळून.	२१२
ग	जर गजरथाश्वांचा, वाद्यांचा, जाय भूप जवळून, नेणे चि, उजू करितां, शरकार पुरुष, शरासि कवळून.	२१३
व	सति गुहेंत अनियता, एकाकी, सावधान आचारें, न कळों स्वरूप द्यावें; भाषण ही निर्पट अल्प साचारें.	२१४
ते	हे अहिगुण शिकलों; वसतों, तो तेंचि, परकृतीं गेहीं; कीं, असुख गृहारंभीं, हें ज्यास्तव नश्वरत्व त्या देहीं.	२१५
बा !	ऊर्णनाभि पसरी, क्रीडोनि गिळीं स्वयें चि ऊर्णां, तें पाहोनि समजलों, जो माया करि, हरि, तथा स्वपूर्णातें.	२१६
सु	चवी मज पेशस्कृद्धभर असें, कीट आपुल्या भ्र्यानें होय स्वरूप; भक्त द्वेषी ही विष्णु, विष्णुच्या ध्यानें.	२१७
दे	ह हि गुरु, नित्यार्तिश्वशृगालकवळ विरक्तिला हेतु; सुविवेकास हि तत्वज्ञानें संसारसागरीं सेतु.	२१८
वा	खागिले गुरु इहीं, दिधला सुविवेकदीप हा हातीं. याची प्राप्ति नसे ज्यां, भूतें करिती तमांत 'हा हा!' तीं." e	२१९
य	दुसि कथी दत्त, असा हृदयांत विवेक शुद्ध वागावा; मागावा गुरूला, हा इतिहास चि नित्य उद्धवा ! गावा.	२२०
न	मुनि सदा मद्रूपा, गुरुसि भजावें, धरूं नये मान, न कळत्र 'मम' म्हणावें; हें किति ! मार्गें करूं नये मान."	२२१

१. द्वैताचें मावळणें. २. भ्रमा. ३. रज व तम यांस. ४. वाणकर्त्या उत्तम गुरूपासून.
५. उधाला नियमन नाहीं त्याला. ६. सर्व. ७. कोळी. ८. तंतूला. ९. कुंभा-
रीण माशी. १०. भयानें. ११. नित्य दुःख, कुत्रा, कोव्हा व त्यांचा घांस.

मो	क्षप्रदासि उद्धव ऊद्धवचें प्रश्न करि नमूनि असा कीं, 'नित्यमुक्त आत्मा जो, देवा! तो चि नित्यबद्ध कसा?'	२२२
भ	गवान् म्हणे, "न बंध हि मोक्ष हि; बा! बंध भासतो भोगें. मदधीन तीन सत्त्वादिक गुण, जे या उपाधिच्या योगें.	२२३
ग	मलासे बंध जिहीं, या सत्त्वादिकगुणांसि जन्माया मूळ, 'अनिर्वचनीया' म्हणति जिला, हे चि होय मन्माया.	२२४
व	स्तु नव्हे, मिथ्या हा बंध, असें जाण उद्धवा! साचें. ऐसें कळणें, वळणें, हें फळ गुरुसदनशुद्धवासाचें.	२२५
ते	मोक्ष बंध ज्यांस्तव, विद्याविद्या अनादि मम शक्ती. बंध अविद्येनें वा! विद्येनें मुक्तिची अशिक्ष्यक्ती.	२२६
वा	र्थाद्युपाधिकरितां बिंबप्रतिबिंबभेद रविस घडे. जळकृत कंपादिक जें, प्रतिबिंबाला चि जेंवि सकळ जडे.	२२७
सु	ज्ञा! प्रतिबिंबें जीं, त्यांसि परस्पर उपाधिनें भेद; घट फुटतां, बिंबैकथें प्रतिबिंबाचा जसा सरे खेद.	२२८
दे	मन तसा अविद्येमाजि, प्रतिबिंब तो मदंश घडे; जीव तया चि असे, जें तींत अविद्येकडून बंध झडे.	२२९
बा!	त्या जीवाला चि, स्वाविद्योपाधिच्या चि भेदानें नानात्व असे; सुज्ञा! कथिलें पहिलें असें चि वेदानें.	२३०
य	दुकुलजा! एकघटीं आकाश रजें धुरें भरे, न पर; सुखदुःखासीं तैसे पावति, योगा न जीव जे अपर.	२३१
न	रवर्या! जीवेश्वरखग, नग हा देह, यांत आहेत; कर्मफळ एक खातो; त्यांत दुःज्याचा नसे चि बा! हेत.	२३२
मो	ह नसे एकाला; तो जाणे आपणा, परा हि, अगा! जो फळ भक्षित नाही, भक्षी त्या, ज्ञान हें असें न, खगा.	२३३

१. निर्दोषवाणीनें. २. मायेच्या. ३. सांगण्यास कठिण अशी. ४. सत्य. ५. स्पष्टता. ६. उदकादींच्या संबंधामुळे. ७. कंपादि खेद. ८. नाहास्ता होई. ९. जीव. १०. परमात्म्याचा.

- भ व त्या नसे, सतत जो विद्येसीं युक्त, शक्तिसीं भवसा.
तो बद्ध, ज्या अविद्या भवडी, वात्या जसी दिशा यवसा. २३४
- ग गन घटीं, कीं स्वप्नजदेहीं, कवि असुन ही, न देहस्थ;
कुमति असे नसुनि जसा स्वप्नीं जागरण जों न दे हस्त. २३५
- ‘व रिति गुणांसि गुण’ म्हणे, जें घेती इंद्रियें स्वविषयातें;
‘मीं घेतों’ बुध न म्हणे; हे किति? जें अमृत तें हि विष यातें. २३६
- ते गुण चिं कर्म करिती; होय अबुध बद्ध; ‘मीं’ म्हणे ‘कर्ता’;
कां बंधन पावेना, दाटुनि होवूनि सेविता हर्ता? २३७
- वा टुनि घेत्यां, दीपक अन्न जसें जेवित्यांसि जेववितो,
साक्षित्वें, विषयातें सेविति त्यां इंद्रियांसि सेववितो. २३८
- सु ज असक्त असुनि हि प्रकृतींत, जसा जळांत वा ! सविता,
दीपक अलिप्त जैसा, जन्हि सर्वां सर्व अर्थ भासविता. २३९
- दे उनि विरक्तिशोणें तीक्ष्णत्व ज्ञानसदसितें, सुकवी
छेदी संशय जो, तो मायेचे ओंठ हा जपें सुकवी. २४०
- बा हेरि निघे विद्वान्, सर्व हि संशय समूळ तोडून,
स्वप्नांसि जसा जागृत, हा देहादिप्रपंच सोडून. २४१
- य त्नें गंतसंकल्पा, ज्याच्या प्राणादि वृत्ति, तो युक्त;
जन्हि त्यांसीं करि देहीं व्यवहार, तथापि होय तो मुक्त. २४२
- न श्रमति पीडितिल, बुध तदेहा पूजितील अथवा, हे
जन त्या अविक्रिया सम; तन्मतिभू हा प्रपंचपथ वाहे. २४३
- मो डेना स्थिति त्याची, निंदा किंवा न ये त्या स्तवन;
लोकव्यवहारातें मिथ्या समजे, म्हणे तयास्तव ‘न’. २४४
- भ रला शब्दब्रह्मीं न परब्रह्मीं भरे तारि भ्रमला;
श्रमला पढोनि षोकुनि आत्मज्ञांला न सुज तो गमला. २४५

१. महादेवासारखा. २. वावटळ. ३. टाकणारा. ४. दाखविणारा. ५. वैरा-
ग्यरूप सहाणीनें. ६. ज्ञानरूप उत्तम खड्गाला. ७. निष्काम. ८. स्वीकारित
नाहीं—पंत. टीपेची खूण ‘न’ वर पाहिजे असें वाटतें.

- ग रत नव्हे स्त्री तैसी, नाही मत्कीर्तिपात्र जी वाचा;
पोषी असीस जो, त्या वांटा बहु कष्ट मात्र जीवाचा. २४६
- व स्तुविचार दृढ करुनि, देहाध्य्यास करिल जो दूर,
सर्वगतीं मद्रूपीं मन अपिल तो चि निश्चयें शूर. २४७
- ते हे स्थिति आधीं तुज साधेना उद्धवा! तरि न साधो.
सर्व विहितै कर्म करुनि, भज अपीं, हित तुझें करिन, साधो!. २४८
- वा देश्रद्धावान् जन लाडनि, मम पारिसतो कथा, नातें.
सेवी यश, जेंवि गणुनि हित सर्पापरिस तोक थानातें. २४९
- सु शिवें जन्में कर्म मम गातो, तदनुकार जो करितो,
धर्मार्थकाम यांच्या आचरणातें मदर्थ जो धरितो; २५०
- दे हीं विरक्ति, माझा ठायीं त्या प्राप्त होतसे भक्ती;
ध्यातो मज; सत्संगीं जासि, कोठें ही तसी नसे शक्ती. २५१
- वा वरतां सेवेंत, द्रववितसे साधुपाद; यावारि ती
मग त्यांची गुरुकन्या, गुरुशिष्या तेंवि, बा! दया वरिती. २५२
- य तन न करितां पावे मज सुजना बहु न मानला उशिर,
मैत्र्याप्तिकाम, सज्जनचरणातें, त्यजुनि मान, लाड शिर.” २५३
- न मुनि पुसे उद्धव कवि कीं, “ज्याच्या, ‘हाय!’ कळि वदे, वातें,
साधु कसा? भक्ति कसी? तुज मत जें काय, कळिव देवा! तें.” २५४
- मो क्षद म्हणे, “सदय, जो कोणाचा ही करी च ना द्रोह,
नांदे क्षमा ज्याच्या हृदयीं, तो साधु नाशितो मोह. २५५
- भ व्यबल सत्य ज्याचें, नित्य असूयादिरहित जो काय,
सुखदुःखांत सम सदा, ज्याचा सर्वोपकाररत काय; २५६
- ग डबडिना कामांहीं, सुमृदु, सदाचाररत, सदा दातें,

१ गृहस्थ, कुलीन. २. [आत्म्याच्या ठिकाणीं] देहादींचा आरोप. ३. शास्त्रो-
पदिष्ट. ४. अत्यंत श्रद्धायुक्त. ५. सुमंगल. ६. अन्वयार्थ? ७. माझ्या लाभाची
इच्छा करणारा. ८. मान्य. ९. परोत्कर्ष सहन न होणें इत्यादि दोषांनीं रहित.

१०. दमनशील.

दृष्ट,	क्रियारहित, मितभोक्ता, जो भी परिग्रहा, शांत;	२५७
व	ते स्वधर्ममार्गी, माझा आश्रित, सदा करी मनन, जो सावधान, पावे न विकार, मनांत ज्याचिया जन न;	२५८
ते	वीं च विपत्तींत हि दीन नव्हे, जो क्षुधा तृषा शोक मोह जरा मृत्यु इहीं केला नाही च उद्धवा ! ओकें;	२५९
वा	हेना मान, करी इतरांचा मान, बोधनीं दक्ष, वंचक नव्हे, प्रवर्ते धरुनि दयेचा चि नित्य जो पक्ष;	२६०
सु	ज्ञानी जो, माज्या ध्यानीं, थानीं मुला तसी गोडी; गुणदोषज्ञ हि 'भक्ति च हित करिल,' म्हणे, स्वधर्म ही सोडी;	२६१
दे	व जसा मीं, तत्वे जाणुनि जाणुनि पुनःपुन्हां, भजते जे जन अनन्यभावे बहुसंमत भक्ततम सदा मज ते."	२६२
वा	खाणी साधूंचीं, भवपारद देव, लक्षणें तीस; वर्णीं, जीच्या त्याजिले न च नारद देवल क्षणें, तीसं.	२६३
'य	दुकुलजा ! भक्ति असी, माज्या प्रतिमा, तथा मदीय जन, यांचें स्पर्शन दर्शन तत्परिचर्या हि सुरनदी र्यजन,	२६४
न	मन, स्तुति, गुणकर्म यांचें कीर्तन हि, मत्कथाश्रवण, येथें श्रद्धा असणें, मद्ध्यानीं चित्त सर्वदा प्रवण.	२६५
मो	दें अर्पण सर्वप्राप्तार्थांचें मला चि जें करणें, दास्यें आत्मनिवेदन, कथनीं माज्या कथांचिया भरणें.	२६६
भं	र बहु असणें, येतां जन्माष्टम्यादि मंगळें पर्वें; अतिउत्सवें भरावीं पर्वें तैसीं च वार्षिकें सर्वें.	२६७
गं	रज न करितां, दीक्षा व्रत यांतें परमआदरें धरणें; आषण मूर्तिस्थापन, उद्यानादि हि, मिळोनि वा करणें.	२६८

१. दृष्ट (?). २. वस्तुसंग्रहांत. ३. वसतिस्थान. ४. ज्ञानदानीं. ५. उत्तम भक्त. ६. सुखानें. ७. त्या भक्तीस. ८. गंगासमा परिचर्या—पूजन—पंत. ९. तत्पर. १०. उत्सवातिशय. ११. प्रतिवर्षी येणारीं. १२. उणीव. १३. [शोभे-साठी] बाग इत्यादि.

- व जैन हि केलियाच्या कथानाचें आणि दंभमानांचें;
परम प्रेम हि पुष्पावळिदीपावळिसदन्नदानांचें.' २६९
- ते वीस आणि सप्त प्रभुनें भक्तिप्रकार चाखविले,
पूजास्थानें एकादश सूर्यादिक पदार्थ दाखविले. २७०
- 'बा! तुज रहस्य कथितों, सत्संग चि देतसे नवशमातें;
हा जेंवि करी, करिती योगादिक ते तसे न वश मातें. २७१
- सु खरूप पावले मज सत्संगें दैत्य राक्षस क्रूर;
गंधर्व अप्सरा मृग खग अहि, ज्यां शांतिची कथा दूर. २७२
- दे वांतिल जे गुह्यक विद्याधर सिद्ध साध्य चारण जे,
वैश्य, स्त्रिया हि, शूद्र हि, ते ही बहु पावतात, वारण जे. २७३
- वा चेनें हि न ज्यांसीं व्यवहार बरा, असे हि जे पापी,
त्या त्या युगांत राजस तामस त्यां मत्पदीं च हों स्थापी. २७४
- य श वृत्रप्रहादप्रमुखांचें ख्यात साधुसंगानें;
बळिबाणांचें स्तविलें जें म्यां हि महाविभूतिरंगानें. २७५
- न वल चि सत्संगाचा महिमा; मज पावला चि वृषपर्वा;
तैसा चि मय, बिभीषण, सुंगळ, हनूमान् हि; हें विदित सर्वा. २७६
- मो टें ऋक्षा, गृध्रा, त्या हि गजा, यश मिळे तुला धारा,
न गमो चि उद्धवा रे! तो धर्मव्याध ही तुला धारा. २७७
- भ का कुब्जा, त्या ही गोपी, त्या दीक्षितांचिया भार्या,
वेद, व्रत, तप, नसतां सत्संगें पावल्या मला आर्या. २७८
- ग तिपात्र साधुसंगप्राप्तें प्रेमें चि केवळें, गोपी
नग खग मृग भुजग पशु हि, सत्संगतिनें चि मुक्ति बा! सोपी. २७९
- ब हु योग सांख्य दान व्याख्या स्वाध्याय यज्ञ संन्यास
व्रत तप उपाय यांहीं प्राप्त संयत्ना हि मीं न अन्यास. २८०

१. हत्ती. २. सत्संग. ३. महाविभूतींच्या आहेत लीला ज्याच्या त्यानें. ४. दैत्यांचा राजा. ५. सुग्रीव. ६. अस्वलाला (जांबवंताला). ७. तराजू आहे [जीवनाचा] मापार ज्याचा त्याला (वैद्याला). ८. धाकटा, लहान. ९. यत्नशील अशा अन्यास.

ते	वहां मजहुनि अन्या सुखद असें देखती न त्या अबळा, जेव्हां अकूर रथीं वाहुनि, मथुरेसि ने मला सँबळा.	२८१
वा	दत होत्या, माज्या योगें, रात्रि क्षणार्धशा अल्पा, कल्पापारि विरहीं त्या; गोपी अंगौर मानिती तैल्पा.	२८२
सु	त, पति, हा लोक, तसा परलोक हि, नेणति स्वदेहातें; गेहातें न वळखती, वृंदावन गोपिकांसि दे हें! तें.	२८३
दे	ति समार्धांत बुडी मुनि, नेणति नामरूप ते जेंवी. गोपींचा मोह हि तो सुसमाधिस माजिया चि तेजें वी.	२८४
वा	रिधिमाजि नद्याशा, प्रेमें मजमाजि गोपिका भरल्या, मजला जार समजल्या, न ब्रह्म असें, तथापि त्या तरल्या.	२८५
य	द्यपि सुदुर्लभ, असें सुप्रेमें सुलभ, यापारि सदा मीं; किंबहुना! बा! लागे बांधुनि घेणें हि या हरिस दामिं.	२८६
न	लगे, सप्रेम भजन सोडुनि, बहु अन्य योग याग मला; प्रेमोपायन घेउनि, भेटाया धन्य यो, गैया गमला.	२८७
मो	कलुनि विधि, निषेध, श्रौतव्य, श्रुत हि, मज चि ये शरण; स्मरण करीं, अंकुतोभय तुजला करितील आमुचे चरण.'	२८८
भ	क्तशिरोमणि उद्धव विभुसि म्हणे, "संशयासि तोडावें कीं, 'कर्म करावें' हें सांगुनि, म्हणतोसि 'कर्म सोडावें.'"	२८९
ग	रुडरथ म्हणे, 'साधो! मीं ईश्वर जेधवां स्वमायेतें वरितों, प्रपंचरूपें स्फुरणें मज पुरुषसत्तमा येतें.	२९०
व	तें प्रपंच जो हा, याचा अंध्यास जेथवारि वागे, जीवां अनाद्यविद्यायोगानें कर्तृभोक्तृपण लागे.	२९१
ते	व्हां च विधिनिषेधप्राप्ति असे, म्हणुनि चित्त शोधाया कर्म कथिलीं, साधो! समज बरें, तूं चि योग्य बोधा या.	२९२

१. बळरामासहित अशा. २. निखारा. ३. शय्येला. ४. दुःख. ५. दाव्यानीं.
६. पितरांसि सद्गतिप्रद-पंत. ७. ऐकण्यास योग्य असें (ऐकावयाचें राहिलेले).
८. कोठून हि भय नाही असा. ९. मिथ्या आरोप.

बा ! चित्तशुद्धि होतां, बाराया कर्मजाडय, मज्जजनीं विक्षेपककर्मादर या वदलों योग्य माजिया न जनीं.	२९३
सु दढें विश्वासें मज भज कमें त्यजुनि; भक्ति तारील. कां क्षुद्रोपाय सुधातृप्ति करिल, सर्व ताप वारील ?	२९४
दे त्ये विद्या दर्शन, तेव्हां कर्तव्य सर्व आटतसे; वाटतसे कांड थिटें, आपण सर्वत्र पूर्ण दाटतसे.	२९५
वा टे तुला गुणत्रयवृत्ति प्रतिबंधक, प्रसिद्ध असें असतां, या विद्येचें होणें उत्पन्न हें घडेल कसें ?	२९६
य त्नें प्रकृतिगुणत्रय हें, सत्त्वं रज हि तम हि, बुडवावें, सत्यदयावृत्ति शमात्मकसत्त्वानें चि सत्व उडवावें.	२९७
न यनींचा मळ झडलां, जैसा अर्थप्रकाश बहु होतो, तैसा विवृद्धसत्त्वं धर्म हि, मज्जक्तिरूप गुरु जो तो.	२९८
मो बुनि असात्विकांचा प्रेमा, सात्विक पदार्थ जे, त्यांचें सेवन सत्वगुणातें वाढवितें, तद्विपक्षजेत्यांचें.	२९९
म क्तिस्वरूप धर्म प्रकटोनि, अधर्म सर्व ही नासी. त्या निर्मूळा संभवं तेंवि नसे, जेंवि गर्व हीनासी.	३००
ग णिले गुणहेतु दहा, शास्त्र उदक जन हि देश काळ तथा संस्कार जन्म कर्म ध्यान मंत्रु हि; यांत जाण साधुपथा.	३०१
व दती वृद्ध जयातें उत्तम, तें सत्व; निंदिती, तम तें; स्तविति न निंदिति हि जया, उरलें त्रिगुणांत रज, असें गमतें.	३०२
ते दश पदार्थ सात्विक, ऐसे कीं शास्त्र जें निवृत्तिपर, सेवावें तें चि जनें, प्रवृत्तिपाखंडशास्त्र घातकर.	३०३

१. कर्मानें येणारें मांड. २. अमोत्पादक असा कर्माविषयांचा आदर. ३. ब्रह्मांड. ४. अल्प. ५. पदार्थज्ञान. ६. वाढलेल्या सत्वगुणानें. ७. त्या सत्वगुणाचे जे शत्रु त्याना (रजोगुण व तमोगुण याना) जिकणान्यांचें. ८. उत्पत्ति. ९. धन-विचारहिताळा. १०. सत्त्वादिगुणांचीं कारणें. ११. मंत्र. १२. प्रवृत्तिला कारण असा नास्तिकवाद.

वा	रि बरें तीर्थांचें; गंधोदक, मद्य, हें न सेवावें. जन हि निवृत्तं चि कर्मठ; सुमलिन तत्प्रेम दूर ठेवावें.	३०४
सु	विविक्तदेश सात्विक, रैथ्या द्यूतस्थळादि हे खोटे; ब्राह्म मुहूर्त हित; निशामुख आणि निशीथकाळ हे तोटे.	३०५
दे	हिहित नित्यकर्म चि; कर्मै काम्याभिचारिकें दुष्टें, सेवूं नयेत, जैसीं कीं भस्में पुष्टिनाशकें पुष्टें.	३०६
वा !	जन्म विष्णुदीक्षाशिवदीक्षारूप होय, हें शुद्ध; जें शाक्ततुच्छदीक्षारूप, त्यातें न इच्छिती बुद्ध.	३०७
यं	क्षपनरसखमूर्तिध्यान भलें जाण सात्विक स्पष्ट, स्त्रीध्यान, अरिध्यान हि वाढवितें फार उद्धवा! कष्ट.	३०८
न	भले काम्य क्षुद्र; प्राज्ञा! प्रणवादि मंत्र हा युक्त. संस्कार आत्मशोधक देहीं, गोहीं च तो नव्हे उक्त.	३०९
मो	ह झडे, काळ दडे, निर्मळ मङ्गक्तिरूप धर्म घडे; मग मध्यसाद होतां, जें परमज्ञान तें गळां चि पडे.	३१०
म	क्त पुसे, 'पुरुषार्थ प्रभुजी! जरि सात्विकीं असा आहे, जाणुनि दुःख हि सेविति जन राजसतामसांसि कां बा! हे?'	३११
ग	दबंधु म्हणे, 'सुज्ञा! होतां देहादिकां अहंबुद्धी, व्यापी मना रज, करी संकल्प विकल्प तें उडे शुद्धी.	३१२
व	ह्नि तसा काम बुधा! विषयगुणध्यानमारुतें खवळे. दुःख असें जाणुनि ही कर्में करि जड, कदापि तो न वळे.	३१३
ते	जस्वी, स्वमना जचिह होतो विक्षेपं, मोह आवरितो; विषयीं दोष पहातो, अनळस होउनि विरक्तिला वरितो.	३१४
वा	ट मम ध्यानाची, हळुहळु अनळस, मनास जो लावी, विषयविरक्ति त्याच्या त्या स्वांताला सुखें चि बोलावी.	३१५

१. अंतर्मुख. २. अत्यंत एकांतस्थान. ३. रस्ता. ४. सायंकाळ. ५. मध्यरात्र.
६. आत्महित. ७. सहेतुक आणि जारणमारणादि. ८. शक्तिपंथातील. ९. शिव
व विष्णु यांच्या मूर्तींचें ध्यान. १०. भ्रम. ११. मनाला.

- सु** त विधिचे सनकादिक मच्छिष्य, तिहीं असा चि हा योग
मद्वयानरूप सैदगद दिघला जायासि भवमहारोग. ३१६
- दे** वासि म्हणे, 'कोणा रूपें त्वां सदुपदेश हा केला?
बा! पावलासि केव्हां, त्यांच्या तूं यदुपदेश हाकेला?' ३१७
- वा** रिजदलनयन म्हणे, "पूर्वीं विधिला कुमार मुनि चवघे
पुसती, ज्यांची योगीं मति, जेंचि शिर्वी उमा, रमुनि चव घे. ३१८
- 'य** त्वा कसा काय असे? येथें विपयांत मन सदा शिरतें;
विषय हि मनांत शिरती; अन्योन्य प्रेम हें कसें फिरतें?' ३१९
- न** सुचे उत्तर, मग करि विधि माजी संकटांत आठवण;
म्हणुन चि मज वंदुनि, कवि अष्टांगीं करुनि घेति आठ वण. ३२०
- मो** ह हराया गेलों मीं, त्या विधिजवळि हंसरूपें चि,
भ्रम ज्यास, मत्प्रतापज्वलनाला जेंचि कंस रू. पेंची. ३२१
- भ** व्यप्रभा मला ते, विधिसि पुढें करुनि, पूजिती नमुनी,
'तूं कोण?' असें पुसती, जे, न म्हणे स्वैर्गपू जितीन, मुनी. ३२२
- ग** रुडासन मीं वदलों:—प्रश्न असा विप्र हो! कसा घडतो?
कीं वस्तु एक, नाना न; उपाधि हि भूतसंघ जो, जड तो. ३२३
- व** स्तु परम कारण जें, संघें तदात्मक चि होय भूतांचा.
प्रश्न व्यर्थ चि तुमचा; यासि न मानी विचार पूतांचा. ३२४
- ते** ते पदार्थ सर्व हि मीं चि असें, येति अनुभवाला जे;
मजहुनि भिन्न म्हणाया, पुरुष, सुगुरुलब्धमनु भवा लाजे. ३२५
- वा** रिजभवासि पुसिलें जें काय तुम्हीं यथार्थ आतां, तें
परिसा; पारि सावध व्हा चुकवाया बहूनर्थपातातें. ३२६
- सु** त हो! चित्तांत विषय, चित्त हि विपयांत, हें खरें आहे.
सुटाति परस्पर त्याचे, स्वात्म्यास ब्रह्मरूप जो पाहे. ३२७

१. उत्तम औषध. २. कापूस. ३. पेंचांत (संकटांत) आणी. ४. जे मुनि जितीन
असें अमरावती न म्हणे; परमविरक्त कुमार—पंत. ५. पंचभूतसमुदाय. ६. निष्पा-
पांचा—मुक्तांचा. ७. उत्तम गुरुपासन प्राप्त झाला आहे मंत्र ज्याला तो.

- दे हादि सर्व मिथ्या, साक्षी ब्रह्मस्वरूप हा जीव,
येतें असें अनुभवा, द्रवतां गुरुराजपादराजीव. ३२८
- वा सबजाळ तसें हें दिसतें, परि सर्व अनृतसें कळतें;
मद्रूप भञ्जुनि होतां चित्त, विषयसंगत स्वयें टळतें. ३२९
- य जेश्वर मीं ऐसें वदुनि, करुनि व्हावया सुखनिवाडा,
गेलों वैकुंठाप्रति, जो माजा श्रीदेयासुखनि वाडा." ३३०
- न रहरिस पुसे भक्त, 'श्रेयार्चीं साधनें श्रुतिज्ञानीं
बहु कथिलीं; सर्वांची कीं एकाची करी स्तुति ज्ञानी? ३३१
- मो क्षाचें साधन, तूं, निजभजन चि, म्हणासि, इतर ते इतर;
हित रक्षक दासांचा तूं निवडुनि सर्व मुख्य तें विरैर.' ३३२
- भ गवान् म्हणे, "दिलि विधिसि पाहिलि मँदात्मकसुधर्मखनि वाणी;
तो मनुसि, मनु हि भृगुमुखसप्तमुनींद्रांसि दे, न करि वाणी. ३३३
- ग भीं त्यांच्या झाले जे देवासुरनरप्रमुख सारे,
ते ते त्यात्यापासुनि, त्या मद्वाणीस पावले बा रे!. ३३४
- ब हुविध सात्विक, राजस, तामस, ते जन, तिहीं जसी सुचली
तैसी श्रुतिची व्याख्या केली, नाना तशां तशां रुचली. ३३५
- ते मायामोहितमति, अध्ययनरहित, परंपराडुद्धी,
किति वेदविरुद्ध वदति; पांखडी, त्यांसि तों नसे शुद्धी. ३३६
- वा त्स्यायन 'काम' म्हणे; मीमांसक म्हणति 'मुख्य तो धर्म';
जे दंडनीतिकर्ते, 'सामादि उपाय, भाग्य हें शर्म.' ३३७
- सु यश श्रेयःसाधन, काव्यालंकारकार हें गाती;
जे योगशास्त्रकर्ते, ते शम, दम, सत्य, यां बहु ध्याती. ३३८
- दे हाचें पोषण हें लोकायतिकांसि मानलें फार.
यम, नियम, यज्ञ, दान, व्रत, तप, कितिकांसि भासलें सार. ३३९
- बा! यांचीं काय फळें? आधीं मध्यें सुदुःखदें अंतीं.

१. इंद्रजाल. २. लक्ष्मांच्या दयेचो उत्तम खाण च असा. ३. मोक्षाची. ४. दे. ५. मत्स्वरूप सुधर्माची खाण. ६. कमतरता. ७. चावीकमतानुसान्यांस.

- याकरितां मद्भक्ति च वरिली, सोडूनि सर्व ही, संतीं. ३४०
- य ज्ञस्वरूप यज्ञ प्रभु परमानंदरूप जो हा मीं,
स्फुरलों स्वात्मत्वं; तरि तें सुख विधिच्या हि बा ! नसे धामीं. ३४१
- न सुख असें अन्याचें, त्या त्या लोकीं च त्यांसि तें स्वल्प,
माज्या भक्ताचें तों परिपूर्ण, सरे न लोटतां कल्प. ३४२
- मो क्ष हि भक्त न वांछी; ब्रह्मादि पदें तयासि मग काय ?
भक्ताला परम प्रिय मीं च चतुर्बाहु हा सुभगकाय. ३४३
- भ क्त जसा तूं प्रिय मज, न बळ, न शिव, न विधि, उद्धवा ! न रमा.
न रमाया मजला हे माजी बहु होय मूर्ति ही परमा. ३४४
- ग मन करितसें मागुनि सच्चरणरजें विशुद्धिचीं धामें,
करिन मदंतर्वातिब्रह्मांडें शुचि, अशाचिया कामें. ३४५
- ब हु सुख मद्भक्ताचें, त्याचें त्यास चि कळे, न अन्या तें.
मोक्षाची हि अपेक्षा ज्या नाहीं, योग्य त्या चि धन्यातें. ३४६
- ते उत्तम राहोत, प्राकृत ही भक्त, जो तशाला हे
मद्भक्ति विषय बाधों दे न, अविद्या चि कीं कैशा लाहे. ३४७
- बा उद्धवा ! जरि विषय चिंतुनि, मद्भजन जन करीती तें,
अग्नि तृणें, तेंवि अघें, जाळुनि दे त्यांसि जैनकरीतीतें. ३४८
- सु खकर परमश्रेयःसाधन ऐसें नसे चि बा ! इतर.
मीं भक्तिचें चि होतों वश भक्ता, जेंवि सत्सुता पितर." ३४९
- दे व असा बहु वर्णी, स्वमुखें निजभक्तभक्तिपरमहिमा
ध्यानगति पुसे उद्धव, जी शमवी सर्व ताप, परम हिमां. ३५०
- वा सवनीलनिभ वदे, 'कथितों ध्यानप्रकार सभ्यास.
वायु जिगावा, प्राणायामाचा प्रथम करुनि अभ्यास. ३५१
- य त्नेंकरुनि, मुँकुलित जें रंभापुष्पसें अघोवदन,

१. गांवीं. २. सुंदर आहे शरीर ज्याचें असा. ३. चावूक. ४. जनकाला ज्या मार्गानें
मोक्षप्राप्ति झाली त्या मार्गाला. ५. थंड. ६. इंद्रनीलमण्यासारखा जो इयामवर्ण
तो (कृष्ण). ७. मिटलेले. ८. केळफुलासारखें.

तें ऊर्ध्वमुख ध्यावें, हृत्कमळ ध्येयमूर्तिचें सदन.	३५२
न ख, चरण, गुल्फ, पीतांबर, कटितट, नाभि, उदर, उर, भावें, गळ, भुज, मुख, नासा, श्रुति, नयन, निटिलें, शिर, सुरूप हें ध्यावें.	
मो स्यापुष्पसमानीं अष्टदळीं विकसितीं हृदयनलिनीं श्रीवत्स, श्रीकौस्तुभमाळा, जी सेविली सतत अलिनीं;	३५४
भ व्यग्रभ नूपुर, मणिमय कांची, कुंडलें, मुकुट, कंटकें, ध्यातां मज घननीळा, विघ्नांचीं नाश पावती कटकें.	३५५
ग ति अभ्यासें ध्यानीं होतां, स्मृतमात्र विमळ चितुनि घे. होसील मीं च येणें, हृदयांतिल बा! अशेष कितु निघे.	३५६
घ श करुनि इंद्रियें, मन लावी, जो श्वास जिणुनि, मद्ध्यानीं, त्याचें काय करावें, सावध असतां स्मरादिवध्यानीं ?	३५७
ते व्हां विघ्न करायो, अणिमामहिमादि सिद्धि ज्या आठ, अन्या हि पंच, दश, बा! योग्याची पुरावितात त्या पाठ.	३५८
वा हवित्ती, सिद्धि करिति माज्या प्राप्तींत अंतैरायातें. प्रथम चि विदित असावें, त्यांचें अहितत्व संतरायो! तें.'	३५९
सु मति जन भजुनि जेथें पावति सिद्धीसि, त्या निजविभूती, कथि विजयापारि यां, करि करुणा, जाणोनियां निज विभूती.	३६०
दे व म्हणे, 'मीं आत्मा, मीं ईश्वर, मीं सुहृत्, समज साधो! सर्व हि भूतें मीं, हा मत्करुणें तुला समज साधो.	३६१
बा! भूतांच्या स्थितिचा, उत्पत्तीचा, तसा चि नाशाचा, मीं हेतु, करिति वश जे, त्यांमध्ये काळ होय हा साचा.	३६२
मीं व ओषधींत तो मीं, कांचन धातूंत, विप्र वर्णांत, कांहीं अधिका प्रभु कथि उद्धवजीच्या विभूति कर्णांत.	३६३
न घडे विभूतिकथन, प्रभुस हि, अजि ! कीं तयां नसे अंत.	

१. घोंटा. २. कपाळ. ३. कडली-पंत. ४. करदोटा. ५. कर्डी. ६. किंचित
हास्य. ७. कामादींकडून वध केले जाणारे (मानव) त्यानीं. ८. विघ्नाला. ९.
आपले अंशावतार. १०. अर्जुनापरि. ११. उद्धवा. १२. प्रभु. १३. सातू.

तेज श्री अकरा गुण, यावरुनि विभूति जाणती संत.	३६४
मो हनिवर्तक, निश्चित साधन निजभक्तिचें, असा धर्म कथिला प्रभुनें, ज्याचें श्रवण श्रोत्यांसि अंशनिचें वैर्म.	३६५
भ जन करावें हरिचें, धर्म कृतयुगांत मुख्य हा पहिला. वर्णाश्रमधर्म तयावारि झाला, हा हि तारितो वहिला.	३६६
ग ति निजभजनें चि घडे, या ही वर्णाश्रमांत तें साधे. ऐसें प्रभुनें कथिलें, जेणें वसतां भवीं, न भव बाधे.	३६७
व नंदनिभ वनरहोक्ष प्रभु सांगे ब्रह्मचारिगुरुधर्म. तैसें चि गृहस्थाचें, साधन जें आत्मभक्तिचें कर्म.	३६८
ते ज जयांत बहु असा प्रभु वानप्रस्थधर्म मग कळवी. जो प्रसजनि हरिभक्तिस, गौरीजनकागमद यशें पळवी.	३६९
बाँ हंसपत्याला मग कथिला यतिधर्म, भक्ति जोडाया; साक्षात्कारानंतर तें हि ज्ञानादि सर्व सोडाया.	३७०
सु त होडनि धन घेतो, भजनें वश करुनि सुनर पितयातें. तो भक्तियोग उद्धवभक्त पुसे, नमुनि, पुनरपि तयातें.	३७१
दे व म्हणे, अमृत कथा माज्या, श्रद्धा असो सदा यांत. शिशु करिति बहु वसाया मातांत, तसा न सोस दयांत.	३७२
वा ठावें प्रेम बहु श्रवणीं, तैसें चि कीर्तनीं, संजणें. आत्मा मम स्तवें सुख पावावा, संजण तो जसा सजणें.	३७३
य त्वें माजी पूजा, परिचर्या, नित्य आदरें प्रणती, पूजा मद्रकांची, मत्पूजेहूनि समधिका पण ती.	३७४
न रवर्या ! सर्वा ही भूतीं, मन्मति सदैव हि वसावी. बा ! लौकिक क्रिया ही, नित्य मदर्थां च सादर असावी.	३७५

१. तेज, श्री, कांति, ऐश्वर्य, ही, त्याग, सौभाग, भग, वीर्य, तितिक्षा व
विज्ञान असे अकरा. २. वज्राचें कवच. ३. सत्वर. ४. मेधासारखा (ज्यामवर्ण).
५. कमलनेत्र. ६. पार्वतीचा पिता तद्रूप जो पर्वत (हिमाचल) त्याचा गर्व. ७.
उद्धवाला. ८. जिनगी. ९. सिद्ध होणें. १०. सज्जन.

७. १६ एकादश मोरोपंतकृत...
पंजाबी...
११९...

- मो व्या प्रेमें मद्गुणकथन, वचें लौकिकें हि संतत रे !
भाषण असो, भलतसें, गातां मत्कीर्ति होय संत, तरे. ३७६
- भ क्तिसुखार्थ मन मला अपावें; काम सर्व सोडावे.
जे मद्भजनविरोधी सुखभोग, तयांसि हात जोडावे. ३७७
- ग जैकरबाहो ! बा ! हो कांहीं, मद्भक्तिहेतु सारें च,
हूंत, दत्त, मदर्पित, जें; भक्ति सुधा निववि हे तूसारें च. ३७८
- ब हु काय वदों ? यापरि करितां, मद्भक्तिरूप सव घडतो.
अवघड मद्भजनसुसर मूढां, परभजनकूप सवघड तो. ३७९
- ते हे मद्भक्ति, अशा धर्माहीं प्राप्त होय ज्या, त्यातें
काय उणें ? जें भक्ता भक्ति न दे, श्री हि तोयेंजा त्या तें. ३८०
- वा रिरूहीं मधुप तसा, माज्या रूपीं च दे मना जो गा !
धर्मविरागैश्वर्यज्ञानें जीं होय या धनाजोगा. ३८१
- सु मते ! तें चि मन दिलें, देहागोहाकडे तारि स्पष्ट
कष्टप्राप्ति, अधर्मप्राप्ति, पुरुष होय निजसुखभ्रष्ट. ३८२
- दे तो मद्भक्तिस जो साधुनि, उत्कृष्ट तो चि बा ! धर्म.
आत्मा एक चि दावी जें, तें चि ज्ञान देतसे शर्म. ३८३
- वा युसम गुणांत नव्हे सक्त पुरुष पुरुषसत्तमा ! जेणें,
वैराग्य तें चि, अणिमादिक तें ऐश्वर्य, हें मनीं घेणें. ३८४
- य दुपतिस पुसे उद्धव, 'कतिविध यमनियमशमदमादि कसे ?'
याचें उत्तर दे प्रभु, जेणें बुधहृदय पद्मसें विकसे. ३८५
- नि यनिपुणा ! अंस्तेय, स्थैर्य, अहिंसा, क्षमा, अभय, लज्जा,
मौन, असंग, असंचय, आस्तिक्य, ब्रह्मचर्य, ऋत, संज्ञा ! ३८६
- मो टी गुरुसेवा, जप, तप, तीर्थाटन, मदर्चन हि, शुचिता,

१. इत्तीच्या सोडिसारखे आहेत बाहु ज्याचे अशा. २. हवन केलेले. ३. तुषारानें.

४. मद्भक्तिरूप उत्तम सरोवर. ५. समुद्रकन्या लक्ष्मी. ६. कमळीं. ७. मोक्षच्युत.

८. किती प्रकारचे. ९. चोरी न करणें. १०. सत्य. ११. सद्गुण उद्धवा-पंत.

होम, परार्थोद्योग, श्रद्धा, आतिथ्य, तुष्टि ही उचिता.	३८७
भ व्य यम नियम हे बा! बारा, बारा, असें मनीं आण. जी मति मदकनिष्ठा, हा शम; न उगी च शांति हे जाण.	३८८
ग तिरोध इंद्रियांचा दम, न च चोरादिदमन हें मात्र. सुतितिक्षा विहितासुखसहन चि, भारें न शिणविणें गात्र.	३८९
ब हु जिह्वापैस्थांचा धरणें जो वेग, हे चि होय धृती; न अनुद्वेग चि केवल, समजेल असें यथार्थ तो चि कृती.	३९०
ते वीं च दान भूतद्रोह न करणें; धनार्पण चि नोहे. भोगोपेक्षा चि तप न कृच्छ्रादि; मटुक्ति तुज मता हो हे.	३९१
बा! शौर्य वासनाप्रतिबंध चि, विक्रम नव्हे, असें समज. सत्त्व ब्रह्मालोचन; भाषण चि यथार्थ मान्य तें न मज.	३९२
सु गुणा! ऋत समजावें हें कीं, सत्या प्रिया हि जी वाचा. कर्मी असंग, शौच; त्याग हि, सन्यास विभेव जीवाचा.	३९३
दे ही जे यांचें धन धर्म चि, पश्चादि धन न, दे तापा. मीं यज्ञ, ज्ञानाचें देणें जें, हे चि दक्षिणा बापा!.	३९४
घा तायाम चि पर बळ; बा! परदुःखप्रहाणकाम दया. वैभव, मम षड्गुण हें मानी ज्ञाता; प्रसिद्ध जें न तथा.	३९५
य घपि पुत्रादि म्हणति लाभ, नव्हे; आधि दुःख या लाभें. मद्भक्तिलाभ उत्तम; कल्पार्ती ही नसे चि याला भें.	३९६
न ज्ञान मात्र विद्या; विद्या भेदप्रतीतिची ^{३१} बाध. हेय ^{३२} त्वमति अकमी, हे ही ^{३३} मुख्या, इला चि तूं साध.	३९७
मो टें मंडन, जे गुण निरपेक्षत्वादि; न वलयादिनंग.	

१. प्राप्तदुःखाचें सहन. २. जिह्वा व गुह्येंद्रिय यांचा. ३. व्रतविशेषादि. ४. ब्रह्मविचार. ५. उत्कर्ष. ६. देह ज्याला आहेत ते. ७. प्राणायाम-पंत. ८. उत्तम. ९. दुःसन्याचें दुःख निवारण करण्याची इच्छा. १०. ऐश्वर्यादिकरून सहा गुण. ११. [जीवात्म्यांतील] द्वैतज्ञानाचा. १२. त्याज्यबुद्धि. १३. लज्जा. १४. भूपण. १५. कडे सादिकरून अलंकार.

सुखदुःखातिक्रम जो सुविचारें, हा चि सुखसुमेरुनग.	३९८
भ द्रा! तूं जाण विषयभोगापेक्षा चि दुःख, न च अन्य, जें अग्निदाहसंभव किंवा जें वृश्चिकादिविषजन्य.	३९९
ग लिताहं कृति जाणे बंधा मोक्षासि, अनुभवीं चढला, तो पंडित; इतर नव्हे, जहि पुष्कळ शास्त्र सर्व ही पढला.	४००
व सला देहीं गेहीं, मीं माझे म्हणुधि, जाण तो मूढ. ज्ञाता, वक्ता हि असो कीं रथशिबिकामहागजारूढ.	४०१
ते लाची विच्छिन्ना, जेंवि नव्हे उद्धवा! कदा धारा, ऐसी निवृत्ति, सत्पथ, निष्कंठक मत न मज सदाधारा.	४०२
वा पा! प्रवृत्तिमार्ग चि कुपथ, न चोराद्युपद्रवें तो कीं. सैत्वोद्रेक स्वर्ग; न वसती शक्रादि देव ज्या लोकीं.	४०३
सु मते! तमोगुणाचा उत्कर्ष चि नरक, ते न अठरा जे. बंधु, गुरु हि मीं च सख्या ! मद्भजनाचा चि करिति मठ राजे.	४०४
दे ह मनुष्याचें हें गेह, न ह्यर्भ्यादि काय तें हीन. आढ्य पुसासि, तारे सद्गुणसंपन्न चि; जो धनी न तो ही न.	४०५
वा ढवितो विषयांची तृष्णा, संतुष्ट जो नसे प्राणी, तो चि जन दरिद्र; क्षम न स्वत्राणीं न वा परत्राणीं.	४०६
य तें न इंद्रियें जो जिंकी, तो शोच्य न च असा दीन. विषयासक्त, नव्हे तो ईश न राजादि कीं पराधीन.	४०७
न यवेत्या ! दर्शन गुणदोषांचें, हा चि दोष जाणावा. तैद्वर्जनस्वभाव चि गुण, बोध असा मनांत आणावा.	४०८
मो क्षेच्छु पुसे 'देवा! वेद चि गुणदोष देखतो, वदतो. कथुनि विधिनिषेध चि, दे साधुनियां स्वर्ग मोक्ष हें पद तो.'	४०९
भ क्तासि प्रभु सांगे, "भ्यां कथिला ज्ञानयोग सुविरक्ता,	

१. निष्कंठकार्त्तवें चि केवळ सत्पथ नव्हे—पंत. २. सत्त्वाची अभिवृद्धि.
३. मोठे वाडे इत्यादि. ४. धनिक. ५. शोकार्हा. ६. त्याचें (गुणदोषांचें) वर्जन
करण्याचा स्वभाव.

- तो कर्मयोग सैक्ता, तिसरा निजभक्तियोग निजभक्ता. ४१०
- ग मल्या गोड मम कथा, भाग्यें श्रद्धा तयांत ज्या झाली,
न विरक्त, न सक्त, तया, सुसुखीं मद्भक्तियोग हा घाली. ४११
- व हुमत नित्यनिमित्तजकर्म, सुनिर्वेद जो मनीं नाहीं,
कीं, जो श्रद्धा माज्या चरितश्रवणादिकीं नव्हे काहीं, ४१२
- ते णें जाय न नरकीं, तो निष्काम स्वधर्म कीं करितो.
कैचा नरक ? निषिद्धाचरण स्वर्गीं हि न च मनीं धरि तो. ४१३
- वा गे या लोकीं जो, अनघ, शुचि करी स्वधर्म हा मात्र.
होतो ज्ञानाला कीं भाग्यें मद्भक्तिला हि तो पात्र. ४१४
- सु र इच्छति या लोका, जैसे पडले अघें करुनि नरकीं.
त्यां न वडे, नरदेहें साधितसे ज्ञान भक्ति ही नर कीं. ४१५
- दे वैगति न इच्छावी कुशलजनें, जेंवि नरकगति साधो !
भ्रम देहासक्तिस्तव; न म्हणो नर 'वपु पुन्हां हि' मति 'साधो'. ४१६
- बा ! अर्थसिद्धिकर, परि नश्वर हें नरशरीर जाणोनीं,
मोक्षार्थं मृत्युपूर्वीं, यत्न करावा मनांत आणोनीं. ४१७
- य मँसख तोडिति तरुंतें, जरि तेथें राहिला करुनि कीटें.
सावध अलंपट निघे, त्यजि नग खग, मग तथासि सुख मोटें. ४१८
- नै क्त दिन इहीं जाणुनि आयुक्षय, जो सकंप कातरतो,
संग त्यजुनि भजुनि मज, हित समजुनि, साधुनायका ! तरतो. ४१९
- मो टा नृदेह आद्य ष्टैव, सुपट सुलभ सुदुर्लभ हि झाला
गुरु परपारा नेता; आहें अनुकूल पवन मीं ज्याला. ४२०
- भ वसिंधुतें, असें ही असतां साहित्य, मर्त्य जो न तरे,
तो आत्मघातकी बा ! न च कारि, जरि म्हणति 'गुरुसि हो नत रे !'. ४२१

१. सहेतुक कर्माच्या ठिकाणीं आसक्त त्याला. २. नितांत उपरति. ३. स्वर्ग-
स्थिति. ४. धर्मार्थकाममोक्ष या पुरुषार्थाची प्राप्ति करून देणारें. ५. यमाचे स्नेही,
नूर पुरुष. ६. घट्टें. ७. राक्ष. ८. भितो. ९. नाव.

रा	र कर्म; तत्फलजया तेषं मन अचळ संतत भरावें, जेवि शिशुनुरग तैसैं अभ्यासैं हलुहळू बश करावें.	४२२
व	श मन होय; विवरितां विश्वाच्या उद्भवासि आणि लया. तैत्त्वंपदार्थशोधन कीं भद्गजन चि वशासि आगिल या.	४२३
ते	व्हां जरि प्रमादें कांहीं निंदित घडेल कर्म तारि ज्ञानाभ्यासैं जळतें; पळ तें न टिकें चि. काय हा न करी!	४२४
वा	रे! वारे नामें अघ अत्र चि. नाम शुद्ध वारें च. मन्नामकीर्तन सुंतरि पापाचा उतरि उद्धवा! रेंच.	४२५
सु	ज्ञा! निवृत्ति च हिता; पाप चि होय प्रवृत्ति; दे खेद. जे निजनिजाधिकारीं निष्ठा गुण तो असैं वदे वेद.	४२६
दे	ती जात्यविशुद्धें कर्म दुःखें; न करुनि हानि, यम. म्हणुनि, विधिनिषेधानीं गुणदोषविधान होय, हा नियम.	४२७
वा	त्सल्यें केली हे संगातें टाकवावया युक्ती. या बद्धां जीवांला संसृतिपासूनि व्हावया मुक्ती.	४२८
य	जितात मला प्रेमें जे योगी ज्ञानभक्तियोगांहीं. त्यांसि प्रवृत्त्यभावे प्रायश्चित्तादि विधि नसे कांहीं.	४२९
न	रतिलक, मच्चरित्रीं जो जातश्रद्ध, ज्यासि उद्वेग दे कर्म, रुचे तत्फल होउनि माज्या यशीं हि मुद्वेग.	४३०
मो	दें मज चि भजावें; तेषें सेवित असोनि कामातें निंदावें चि; म्हणावें 'सुखद विराग चि असो निकां मातें'.	४३१
भ	क्तिसुयोग जसा म्यां कथिला तेषें मला भजावें च, तेंद्वद्गत काम म्हणति, 'राहुनि येथें न लाभ, जावें च.'	४३२
ग	ज जेवि निजस्थानीं हरि होतां प्रकट, कीं गरुड सर्प,	

१. त्याचें (कर्माचें) फल जिकण्याकरितां. २. शिगरुं. ३. 'तत्' व 'त्वं'
या वस्तूला शोधणें. ४. नाहींसें होतें. ५. उत्तम नौका. ६. स्वभावतः अशुद्ध. ७.
ज्याला श्रद्धा उत्पन्न झाली आहे तो. ८. आनंदातिशय. ९. विरक्ति, निष्कामपणा.

१०. खरा. ११. भजकाच्या हृदयांतील.

तेविं प्रकाशतां मीं हृदयीं, तत्काम खपति हतदर्प.	४३३
व अहंकारनगीं, संशयगहनीं कुठार, कर्मतमीं रवि, मद्बुदय; म्हणतो यापरि वैकुंठीं नसे चि कर्मत मीं.	४३४
ते ज्ञान विराग, न त्या श्रेयाचीं साधनें बहुत करुनीं; जो कीं मज्जन, मज्जन करितो माज्या यशीं च, रुचि धरुनीं.	४३५
वा हंसपत्या! कमें सुतपें, धमें, तसें चि जें दानें, जें योगें, वैराग्यें, साधुनि घावें, अभीष्ट जें, ज्ञानें.	४३६
सु रतटिनीकावेरीगोदावर्यादि तीर्थयात्रा त्या, याहीं ही जें पावे, तें सर्व भजोनि भक्त या त्रात्या.	४३७
दे तो सुखें चि माज्या भक्ता, मद्भक्तियोग वा! स्वर्ग, वैकुंठ हि, अपवर्ग हि, अत्यंत वदान्य हा जसा भर्ग.	४३८
वा तां हि उद्धवा! परि मागायाची न आवडे भक्ता, मद्भक्तिरता अन्या गति, ती कांजी जसी सुधासक्ता.	४३९
य तिपति धातु तसे म्यां देतां हि न घेति मोक्ष हे माजे, त्यां स्वर्ग काय वेगड, न वळति कैवल्यदिव्यहेमा जे!	४४०
नै शपेक्षत्व महानिश्रेयस होय उद्धवा! समज. निरपेक्ष मीं हि ते ही, त्यांला मीं ते हि शुद्ध वास मज.	४४१
मो हति भक्त अकार्मा, त्यां हि अकामांसि मीं हि मग मोहें; आम्हां समशील सख्या! म्हणुनि महासख्य, चित्रं न गमो हें.	४४२
भ कांच्या ठाई तों, ज्या म्हणती पुण्यपाप, तो कांहीं, विहितप्रतिषिद्धोद्भव गुणदोष स्फष्ट उद्धवा! नाहीं.	४४३
श तिमार्ग असे कथिले म्यां; यांतिल जे नयज वाटसुर, त्यां ब्रह्मलाभ; हे पथभक्त, तसे ते न येज्जवाट सुर."	४४४
व दला न सिद्ध साधक जे त्यां गुण दोष देव निदूनीं,	

१. सूर्य. २. मोक्ष. ३. सुवर्णादि. ४. मोक्षरूप दिव्य सुवर्णां. ५. निष्कामत्व.
६. मोठें कल्याण. ७. निवासस्थान. ८. निष्कामाला (मला). ९. आश्चर्य. १०.
शास्त्रोक्त किंवा शास्त्रविरुद्ध कर्मापासून उत्पन्न होणारा. ११. यज्ञमंडप.

श्रोत्यांसि तृप्ति देतो जैसा धन चातकांसि बिंदूनीं.	४४५
ते गुण दोष नियम विधि बहुत चि, यांचें प्रवृत्ति संकुचिता, करुनि, निवृत्ति च द्यावी. येथें तात्पर्य कीं न ती उचिता.	४४६
वा डेल ग्रंथ बहु, प्रणति करुनि सोडिला चि म्यां गातां, तत्त्वं, पुरुष, प्रकृती, भक्त पुसे, लिहिन किमपि तें आतां.	४४७
सु ज पुसे, 'प्रकृति, पुरुष, महान् अहंकार, पंच, तन्मात्रा, भूतें हि ह्येषीकें तीं अकरा, गुण तीन कथिसि सद्गान्ना!	४४८
दे वैव्रतोक्त कथिलीं, त्वां अष्टाविंशति प्रभूतत्त्वं. इतर इतरथा कथिती; जाणसि सर्वज्ञ तूं प्रभू तत्त्वं.'	४४९
वा रिदनील विभु म्हणे, 'एक अभिप्राय त्यां हि आयांचा. ते अंतर्भाव करिति, युक्तिनिपुण, कारणांत कार्यांचा.	४५०
य घपि मन्मत चि बरें, त्वन्मत न खरें असा कलह खोटा; तदपि भ्रमवी मायामृगजळ, वादांत सर्वथा तोटा.'	४५१
न मुनि पुसे प्रकृतिपुरुषतत्व, तथा, 'उद्धवा! अगा! परिस, कथितों' म्हणे सुरांच्या देणारा उद्धवा अंगापरिस.	४५२
"मो हें न दिसे, परि बा! अत्यंत प्रकृतिपुरुष यां भेद; देहादि हा विकारी संघात, स्पष्ट सांगतो वेद.	४५३
भ रला चि विकाराहीं, जाणति हें, गुरुसि भजुनि, जे पूत; अध्यात्म, एकरूप ज्ञात्या अधिदैव आणि अधिभूत.	४५४
ग णिले तीन, तथांत ध्यानीं अध्यात्म चक्षु आणावें, अधिभूतरूप रविचपु अधिदैव हि चक्षुमाजि जाणावें.	४५५
व लखे रूपा चक्षु, प्रवर्तवी चक्षुला हि अंश रवी, यांची सिद्धि परस्पर; 'रवि गगनीं स्वप्रकाश' म्हणति कवी.	४५६
ते अध्यात्मादिक जे यांचा कारण अभिन्न जाण सदा;	

१. शब्द, स्पर्श, रूप, रस व गंध. २. इंद्रियें. ३. भीष्मानें सांगितलेली.
४. अष्टावीस. ५. बाहुल्येंकरून. ६. अन्य रीतीनें. ७. कल्पवृक्षापेक्षा. ८. उत्तमा,
आनंदा. ९. समुदाय.

जो एकरूप आत्मा, यांहुनि तो वेगळा सुशीलपदा !	४५७
बा ! गा ! स्वयंप्रकाशें या अन्योन्यप्रकाशकांसि करी हा आपण प्रकाशित, याची याणें चि सिद्धि होय खरी.	४५८
सु ज्ञा ! त्वगादि इंद्रिय, तद्विषय स्पर्शनादि पवनादि, बहिरंतरिंद्रियांचें दैवत, यांचा प्रकाशक अनादि.	४५९
दे ह चि आत्मा जेणें भासे, हा त्रिविध जो अहंकार, झाला प्रधानजमहत्तत्वापासून लब्धविस्तार.	४६०
वा ढविला आत्म्याच्या अज्ञानें भ्रम चि, भेद तैज्ञानें. उडतो, उडवावा हा सुविचाराभ्यास कहनि तज्ञानें.	४६१
य द्यपि भेद भ्रम हा, तज्हि देतो उच्चनीचदेहातें, म्हणुनि नसावा, साधे त्या हें, गुरु ज्यासि अभय दे हातें.	४६२
न घडावें तें घडतें; विषयांच्या काय होय न ध्यासें ? आत्म्याला जन्ममरण लिंगशरीराच्या चि अंध्यासें.	४६३
मो ह चि संसार सख्या ! भोगोद्यम सर्वथैव सोडावा, दुःखप्रशमोद्यम ही, मन्निष्ठारूप योग जोडावा.	४६४
म व अनृत; यांत कोणी गांजितिल क्षुद्र, परि सहावें च; स्वसुखधनार्थी तूं तरि साधो ! हितैबोध परिस हा, वेंचें.	४६५
गँ हितवृत्ति कर्दर्य ब्राह्मण कोणीं अवतिदेशांत, कामी लोभी होता कोपाच्या सर्वदा निदेशांत.	४६६
वं सुसंग्रह तेणें जो केला, तो आप्तपरजनें लुटिला; झाला भिक्षु विरागें, लोकांहीं फार गांजिला, कुटिला.	४६७
ते जन मुतती, थुंकति, म्हणती, 'हा दांभिका ! खला ! कुटिला !' निंदापीडें तो, चिंचेनें ताम्रघट तसा उटिला.	४६८

१. प्रकृतीपासून झालें जे महत्तत्त्व त्यापासून. २. त्या आत्म्याच्या ज्ञानानें.
३. जाणत्यानें. ४. मिथ्या आरोपानें. ५. मूळ पाठ—सुखबोध. ६. खर्ची पड,
उफ्योणीं पड. ७. निंघ आचरणाचा. ८. कृपण. ९. आशेंत. १०. द्रव्यसंचय.
११. संन्यासी. १२. बडवला. १३. उजळला.

- वा** हंसपत्या! जन्हि तो कुजनाहीं फार गांजिला भिक्षु,
झाली उग्रा नाना पीडा, तन्हि कटु नव्हे जसा इक्षु. ४६९
- सु** मति म्हणे 'जन, दैवत, आत्मा, ग्रह, कर्म, काळ, हे सा जे,
हेतु न सुखदुःखांचे; यांची तों हेतुता मना साजे.' ४७०
- दे** वैनृत्तियजन्में, यां कारण सात्त्विकादि जीं कर्में,
तत्कारण गुणवृत्ति सैजिते, दुःखें हि हें चि दे शमें. ४७१
- वा** स मनासह तरि ही, आत्मा विद्याप्रधान हा आहे;
तत्कर्मसंगरहित चि साक्षी च उगा चि होय, तें पाहे. ४७२
- य** छपि तसा चि, तरि ही जीव अविद्याप्रधान हा वाहे
बहु अभिमान मनाचा; गुणविषयां भजुनि, बंधना साहे. ४७३
- न** रदेहीं यम, नियम, व्रत, दान, जप, स्वधर्म, जे कांहीं,
यांचें मुख्य फळ मनोनिग्रह चि, ज्ञान वेगळें नाहीं. ४७४
- मो** ह त्यजुनि सैमाहित मन, तरि दानादि हें किमर्थ? मना
जरि विक्षेपें, तरि हि हें दानादि सकळ कशास सांग जना? ४७५
- भ** जति सकळ देवें मना, मन कोणांच्या हि हें नसे भजनीं;
भीष्मं मनोदेव बळी या वश करि तो चि देवदेव जनीं. ४७६
- वा** रसें असह्यवेग, व्यथित करी मर्म, दुर्जय, स्वैारी;
मन न जिणुनि, भलत्यासीं विग्रह करितात मूढ ते भारी. ४७७
- घ** पु कल्पिलें मनें हें 'मों' 'हें माझे' असें म्हणति अंध;
भ्रमति भ्रमें अपारीं संसारीं, दड गळां करिति बंध. ४७८
- ते** षट्पदार्थ, खांत प्रथम जन सुखासुखासि हेतु जरी,
देहांसि असो, आत्म्या काय? न दंडूनि वे, न दंड करी. ४७९
- वा!** जीभ चाविली जरि, तरि हित^३ जिब्वेचिसारिखे दांत;

१. कारणता. २. शोभे. ३. देव, मनुष्य व पशुपक्ष्यादि ह्यांतील जन्म. ४. उत्पन्न करते. ५. त्या मनोभूत कर्मांच्या ठिकाणीं निरासक्त. ६. शांत. ७. मोह. ८. इन्द्रियदेवता. ९. भयंकर. १०. आपला शत्रु. ११. वैर. १२. ४७० व्या गीतांत सांगितलेले सहा पदार्थ. १३. हितकर, उपयुक्त.

- कोणावरि कोपावें? तत्सहन चि तोषकारि खेदांत. ४८०
- सु र दुःखा हेतु असो, आत्म्यासि नसे चि दैवतांस चि, तें;
कोणावरि कोपावें, जें अंगीं अंग वेदना रचितें? ४८१
- दे हीं सुखदुःखा जरि हेतु, स्वात्मा स्वभाव तरि तो कीं,
कोणावरि कोपावें? अन्य नसे, दुःखसुख मृषा लोकीं. ४८२
- वा सरकरादि जरि सुखदुःखांचे हेतु, तरि न ज्या काय,
सुखघन, असंग, शाश्वत, परमात्मा जो तथा अजा काय? ४८३
- य थपि भासे, 'साचें' म्हणतां ज्ञात्यासि होतसे व्रीडा;
कोणावरि कोपावें? देहा ग्रहविग्रहें असे पीडा. ४८४
- न सुखसुखां हेतु असो लोकमते कर्म, आत्मया काय?
आधीं असेल तें जरि, तरि म्हणविल अनुभवीं 'अहा! हाय!' ४८५
- मो हें कर्म स्फुरतें; कीं, तें असतां जडाजडत्व जडे;
देह म्हणावें तारि जड, कर्मां त्याला कसी प्रवृत्ति घडे? ४८६
- भ व्यस्वभाव आत्मा शुद्धज्ञानस्वरूप, हा काहीं;
कर्म न करि, निष्क्रिय, हें वेदाहीं कळविलें चि हाकाहीं. ४८७
- न र्भ चि नसतां कैचें शिशुयोगेंकरुनि दुःख कीं शर्म? |
कोणावरि कोपावें? सुखदुःखद जें नसे चि तें कर्म. ४८८
- व दतिल काळातें जरि 'सुखदुःखां हेतु हा' असें बाळ,
आत्म्यासि काय? कीं हा ब्रह्मांश, ब्रह्मरूप तो काळ. ४८९
- ते जाणें ज्वलनाच्या भाजोनि, तेंदुचिं काय हो! कणतें?
हिमशैत्य अन्यनाशक, नाशिल जो आपुला चि तो कण तें? ४९०
- बा स्तव हौ पर चि, नव्हे अंश; न सुखदुःख लेश हि पराला.
कोणावरि कोपावें? पाहें मीं अंधसा न च परालीं. ४९१

१. देव, इंद्रियदेवता. २. सूर्यादिग्रह. ३. आनंदमय. ४. ग्रहांच्या [एकमेकांतील] भांडणानें. ५. दुःखसुखांस-पंत. ६. अज्ञजन. ७. त्या (अग्नीची) स्योत. ८. बर्फाची थंडी. ९. आत्मा. १०. परमात्म्याला. ११. आत्म्याव्यतिरिक्त जो देह त्याला.

सु	खदुःखस्पर्शं परा होय, अहंकार एक या हेतु; सद्बोध हा चतुर्विधभूतभयक्षुब्धसागरां सेतु.	४९२
दे	इल परात्मनिष्ठा हे कैर मज ही, जसा महर्षीतें, काय मुकुंदपदांसीं केलें घालिल न सैम हर्षी तें?	४९३
बा	हँस्पत्या! यापरि मुनिनें गर गिल्लुनि, गाइली गाथा; माथा डोलविला म्यां, बहु रुचली मज हि सँत्सभानाथा.	४९४
य	द्यपि दिसतो मिथ्या, मित्र उदासीन, शत्रु हँ कष्ट; सर्व हि संसार सख्या! अज्ञानें, निजमनोभ्रम स्पष्ट.	४९५
न	रवर्या! यास्तव तूं माझा ठाई च बुद्धि लाव कसा, या द्वंद्वसहनयोगा, भवगरुडा विगतशुद्धि लावकसा.	४९६
मो	ह सराया चिंतीं आत्म्यापासूनि आत्ममायेनें द्वैत प्रकृतिपुरुष जे, होतें यांच्या चि दृश्य मायेनें.	४९७
भ	गवंतीं लय पावे द्वैत, पुन्हां सत्य एक आद्यतीं; या सांख्यशास्त्रतेजें, द्वैतभ्रमशत्रु निवटिला संतीं.	४९८
ग	डबड बहुत कर मनीं हँ प्रकृतिपुरुषविवेकसुज्ञान; जों त्रिगुणवृत्तिजय न, द्वैतभ्रम तों सरेल सुज्ञा! न.	४९९
व	र्जुनि फळ, नित्य तथा नैमित्तिक मात्र कर्म जो करितो, सात्विक, कर्ता, पुरुषश्रेष्ठ सुखें आपणासि उद्धरितो.	५००
ते	जन राजस, तामस, भजती चिंतूनि कर्मफळ, हिंसीं; आत्मा न होय त्यांचा तेणें पावोनि शांति पळ हिंसीं.	५०१
घा	ढे सत्व चि रज तम जिकुनि तेव्हां चि उद्धवा! युक्त, सुखधर्मज्ञानासीं होय पुरुष हँ मनीं धरीं उक्त.	५०२

१. चार प्रकारच्या भूतांपासून ज भय तद्रूप खवळलेल्या समुद्रांत. २. हात-
आधार. ३. सख्य. ४. सज्जनसमाजाच्या धुरीणीला. ५. संसार. ६. सुखदुःखादि
द्वंद्वें सहन करण्याच्या योगाला. ७. लावानामक पक्षी त्यासारखा. ८. संबंधें योगें-
पंत. ९. विवेकाच्या ठिकाणीं 'विकेक' असा हस्तदोष झाला आहे. १०. पशुमा-
रणादि हननक्रिया. ११. थंडसा. १२. भाषण.

- सु** हृदा! जें मल्लिष्ट ज्ञान, तसें जें निकेतन हि माजें,
निर्गुण चि जाण तें ही, मज येणें शरण उद्धवा! बा! जें. ५०३
- दे** वोत्तम जो मीं या मज अन्नफळादि जें निवेदून,
भक्षावें तें निर्गुण बा! येणें सर्व ही निवे दून. ५०४
- बा!** माज्या सेवेंत श्रद्धा ती निर्गुणा असें जाण;
जें कीं मदाश्रयें सुख, तें ही निर्गुण चि हें मनीं आण. ५०५
- श** दुकुलवरा! गुणौंहीं सर्व हि संसार उभविला समज;
मद्भजनें गुण जिंकुनि, पावे मद्भक्त शुभविलास मज. ५०६
- न** बरा विषयिजनाचा योगीं निष्ठा जया तथा संग,
होय विरारगेंनगाचा या वज्रेंकरुनि उद्धवा! भंग. ५०७
- मो** हीं पडतो कृपीं अंधाचा अनुग जन जसा अंध;
गंध हि विषयि जनाचा सुविरक्ताला हि करितसे बंध. ५०८
- भ** व्यनिधान विरारीं सुस्थिति बाणावयासि शैल्लाची,
उद्धवजी! उद्धव जी दे, गाथा आयका चि ऐल्लाची. ५०९
- ग** रक चि तमांत होता, मळवी च भजोनि उर्वशीला भौ.
मोहांध मुक्तिलाभ चि मानी जो प्रथम उर्वशीलाभा. ५१०
- व** र्जुनि जातां, नग्न चि धांवे, उन्मत्तसा विलाप करी;
'उर्वशी! जाये! घोरे! तिष्ठे' म्हणे; ^{१३}ती इभी, इलाप ^{३३}करी. ५११
- ते** ^{१३}ज्या लोकीं तेथें आचरुनि तदर्थ सव बरा गेला;
ऐसा ही विषयी, परि तो विषयीं तेंवि पर न रागेला. ५१२
- धा** मेला बहु भुलला, मानी पहिली च नवनवी रजनी;
झाला जागा; जिंकी कामा तो कीर्तिभवन, वीर, जनीं. ५१३
- सु** विरक्त होउनि म्हणे तो ऐल, 'अहो! मदीय मोहाचा

१. निवासस्थान. २. दुःखो. ३. सत्व, रज व तम या गुणानीं. ४. विरक्तिरूप पर्वताचा. ५. संगरूप. ६. मांगल्याचा ठेवा. ७. पर्वताची. ८. ऐलराजाचा. ९. १.३३ स्वभावास. १०. काति. ११. उभी रहा. १२. ती (उर्वशी) हत्तोण [व] ऐलराजा हत्ती. १३. ती उर्वशी.

- विस्तार केवडा हा ? विपुलत्वे बंधु सुरभिदोहाचा; ५१४
- दे वीच्या अधरासवपानीं दिनरजनि आयुचे खंड गेले, मज न च कळले, काम चि करि, न पर अरि असें भंडे. ५१५
- घा सरमणि मावळला, किंवा हा उगवला हि न समजला; पीतां घटघट घटभारि, न भुलविता दिव्य मद्यरस मजला. ५१६
- य ज्वपतिचक्रवर्ती धर्माच्या पावणार हाकेला, मोहें स्त्रीकेलिमृग चि राजशिखामणि असा हि हा केला. ५१७
- न गणुनि सहवास, तृणापरि सोडुनि आपणासि जी जाय, नम्र चि उन्मत्त तसा तीमागें धांवलों, म्हणें 'हाय !' ५१८
- मौ घ चि अभिमान अहो ! कैचें त्या तेज, ईश्वरत्व, जमीं ? जो स्त्रीमागें लाता खाय खर तसा, धरी न लाज मनीं. ५१९
- भै र चि तप, श्रुतें, विद्या, एकांत, त्याग, मौन, हें सर्व; ज्याचें मन स्त्रियांहीं हरिलें तेणें धरूं नये गर्व. ५२०
- ग र्दभ तसा स्त्रियांहीं ईश्वर ही जिंकिलों जसा बैल; धिक्कार मला पंडितमानी न हितज्ञ मूढ मीं ऐल. ५२१
- व वें पुष्कळ गेलीं उर्वश्यधरासवाचिया पानें; जेंवि घृतें वह्नि, तसा काम शमेना चि पूर्वपापानें. ५२२
- ते जस्वी कोण असे हरिवांचुनि अन्य पुंश्चलिग्रहें धरिल्या मनोगजातें सोडविता ? कठिन बहु समप्रा हें. ५२३
- वा क्यें सूक्तें 'देवी बोध करी, तरि हि मीं असा मूढ. कीं, मोह तसा चि मनीं, जैसा आंधार गंढरीं गूढ. ५२४
- सु दती हे साधु, इणें केला अपराध आमुचा काय ? रज्जुकडे शब्द नसे, कल्पुनि अहि जड म्हणेल जरि 'हाय !'. ५२५

१. कामधेनूपासून प्राप्त होणाऱ्या दुधाचा. २. विपात्त. ३. स्त्रियांशीं क्रीडा करण्यांत मृग (पशु). ४. व्यर्थ. ५. गाढवासारखा. ६. भारभूत. ७. शास्त्रीय ज्ञान. ८. दानधर्म. ९. वेश्यारूप नक्रानें. १०. उर्वशी. ११. गुह्यत.

- दे ह परम मलिन अशुचि कौठेंकोठें सुगंधता शुचिता,
गुणकल्पना मनाची गमली भ्रंतासि अनुचिता उचिता. ५२६
- बा चें कीं आईचें, स्त्रीवह्निस्वामिसारमेयांचें,
सुहृदांचें, कीं निज वपु, न च निवडे, तुल्य हें गमे यांचें. ५२७
- य घापि परिणामीं जें कृमिविद्याभस्म हें कळे, वरतें
शुचि रम्य सुवस्तूंच्या मानुनि, विषयी स्तवी कैळेवर तें. ५२८
- ‘न यनें, नासा, सुस्मित मुख या स्त्रीचें ’ म्हणे, ‘अहा! काय!’
रक्तपल्लपूयमयीं रमता कामी कृमी न हा काय? ५२९
- मो ह घडे विषयेंद्रियसंयोग क्षोभवी मना म्हणुनीं,
स्त्रीस्त्रैणसंग न बरा, सोडावा घात आपुला गणुनीं. ५३०
- भ रिले न विषय नेत्रश्रवणद्वारेंकरुनि, तरि गमतें,
दुर्बळ पंगु तसें मन इंद्रियैरोधास्तव स्वयें शमतें. ५३१
- ग टकळि देतो मोहीं, करितो चि विवेकशक्तिचा भंग,
म्हणवूनि इंद्रियाहीं स्त्रीस्त्रैणांचा करूं नये संग. ५३२
- व स्तुजांला हि नव्हे क्षण ही षड्वर्गाशत्रु विश्वास्य,
मग मजसारखियांची काय कथा? वर्णितें चि विश्वास्य.” ५३३
- ते जस्वी ऐल प्रभु ऐसें गावूनि, सेविलें ओक
तें त्यजुनि उर्वशीचें जाय; न पाहे पुन्हा जसी ओक. ५३४
- वा ट विरक्ति सख्या! मज पावायाची; तिणें चि तो मातें
पावे, ज्ञानाग्नीत द्वैताहुतिच्या करुनि होमातें. ५३५
- सु दुनि कुसंगापासुनि, संतांसीं संग साधितां मुक्ति;
संतांच्या सर्वमनोव्यासंग च्छेदित्ती स्वयें उक्ती. ५३६
- दे हीं अनपेक्ष सदा, समदर्शन, ज्यांसि शांति हें वित्त,
अंपरिग्रह, निरहंकृति, निर्ममं, निर्द्वंद्व, संत मच्चित्त. ५३७

१. ‘कोष्ठें’ असा कांहींसा भास होतो. २. कुठ्याचें. ३. शरीर. ४. रक्त,
मांस व पूयांच्या कर्दमांत. ५. इंद्रियदमनाकारणें. ६. आत्मवेत्यांला. ७.
‘उर्वशीस मुल्ला’ विश्व म्हणतें च—पंत. ८. गृह. ९. असंचय. १०. निःसंगता.

वा	स करिति आनन्दं माहेरीं जैवि लाडक्या कन्या, साधूत मत्कथा, ज्या श्रोत्यांचें पाप नाशित्ती धन्या.	५३८
य	श माजें जे ऐकति, अनुमोदिति, गाति, ज्यां सदासक्ती, ते श्रद्धानें मत्पर पावति माजी सुनिर्मला भक्ती.	५३९
न	लिनभवांडाख्या या प्रासादाच्या मला चि जोत्याला भजतां, न प्राप्त असें काय असे साधु भक्त जो त्याला?	५४०
मो	ह, भय, कर्मजाड्य न राहे सार्धसि सेवित्तां कांहीं, शीतत्रास, तम, जसें देवा दहना उपासितां नाहीं.	५४१
भ	वसागरीं निमज्जति, उन्मज्जति, जीव यांसि हे संत परमाश्रय, जैवि प्लव बुडत्यां अब्धींत, वारिती अंत.	५४२
ग	रुडध्वज मीं च जसा आर्ताला शैरण वर्णिलें आहे, अन्न चि जीवून जैसैं जीवांचें, उद्धवा! मनीं पाहें.	५४३
व	सु, धर्म चि परलोकीं, बहुमत सर्वास ही जसैं बा! हें, संसारपातभीतां संत चि रक्षक, भजोनि यां राहें.	५४४
ते	जस्वी संत चि हे नेत्रें देतात आंत बाहेर, तुज दिव्य दृष्टि देउनि म्हणतिल, 'हा चिद्विलास बा! हेर.'	५४५
बा!	संत देव, संत चि बांधव, गुरु संत, संत हे प्राण, किंबहुना दींशाहां! विश्वात्मा मीं च संत हें जाण.	५४६
सु	विचारें, सत्संगें, मुक्त चि झाला पुरुरवा अंतीं, जे जे तरले ते ते उद्धवजी! जीव तारिले संतीं."	५४७
दे	वासि पुसे उद्धव, तो सांगे स्वार्चनक्रियायोग कीं, "हा मनःप्रसादक, या अगदें जाय भवमहारोग.	५४८

१. सत् (जें ब्रह्म) त्याच्या ठिकाणीं आसति. २. श्रद्धा ठवणार. ३. कमला पासून उपजलेलें जें ब्रह्म तद्रूप जें ब्रह्मांड त्या नांवाच्या. ४. कर्मानां येणारें मांघ. ५. बुडतात. ६. वर येतात. ७. त्राता. ८. द्रव्य. ९. संसारापासून पतन होण्याला जे भ्यालेले त्यांला. १०. यादवकुलावतस दशाहें त्याचा वंशज जो त्या (उद्धव).

घा	डव, वारि, प्रतिमा, स्थंडिल, रवि, वह्नि, हृदय, ह्रीं स्थानें; येथें मज पूजावें सद्विधिनें, साधुनें कृतास्थानें.	५४९
य	जनार्थ प्रतिमा त्या लेप्यां, लेख्या शिलामयी, अन्या, दारुमयी, धातुमयी, शुचिसिक्कंतामणिमनोमयी धन्या.	५५०
न	र हो कीं नारी हो, अधिकार मदर्चनीं असे सर्वां. नित्यार्चनापारिस बहु मानावें अष्टमीमुखा पर्वा.	५५१
मो	टा महिमा पूजा चालाया ग्राम रम्य ओर्पावे, ऐसें करितां, माज्यापरि ऐश्वर्यासि भक्त तो पावे.	५५२
म	क्कासि मत्प्रतिष्ठा करितां बा! सार्वभौमपद येतें. घडतां मदर्चन सख्या! होइल जन कोण पात्र न दयेतें?	५५३
न	रुडध्वजा मला जो, देतो गृह करुनि शुद्धवासांचें, भुवनत्रयप्रभुत्व प्राप्त त्या होय उद्धवा! साचें.	५५४
व	सतो पूजापुण्यें तेथें, ज्या 'ब्रह्मलोक' वदतात. तीनीं घडती ज्या, त्या देतो मीं आत्मसार्यपद तात!	५५५
ते	मज चि सख्या! पावति जे भजति अकाम भक्तियोगानें. होतो निष्काम सुखी, तैसा न सकाम दिव्यभोगानें.	५५६
बा	हँस्पत्या! ज्याला माजा निष्कामभजनसव घडतो, मोक्ष परम दुर्घट जो, होताहे त्यासि निपट सवघड तो.	५५७
सु	रविप्रवृत्तिहरें जो, तो कृमि अयुतायुताब्द विष्टेंत; यास्तव पडों न घावें अंतर तिळमात्र पुण्यनिष्टेंत.	५५८
वे	हादि द्वैत मृषा जाणोनि परस्वभावकर्मातें, जो न स्तवी, न निंदी, पावतसे तो चि सुज्ञ शर्मातें.	५५९

१. केली (ठविली) आहे आस्था (भक्ति) ज्यानें त्यानें. २. लिपलेख्या (मूर्तिका मय मूर्ति) ३. लिहिलेख्या (चित्रित मूर्ति). ४. लाकडाच्या. ५. स्वच्छ बाळ्या, बहुमूल्य मण्यांच्या किंवा मानसिक. ६. अर्पण करावे. ७. पवित्र वसतिस्थानाचें. ८. पूर्वा, प्रतिष्ठा व गृह. ९. सारूप्य मुक्ति. १०. देव व ब्राह्मण यांच्या उपजीविकांचें (भागाचें) हरण करणारा. ११. दहा हजारदां दहा हजार वर्षें.

घा	दी कोणी म्हणती द्वैतातें सत्य, सर्व ते भ्रांत; भ्रांत प्राणी होती, लागेना दुर्मताश्रयें प्रांत.	५६०
‘य	दृश्यं तदसत्यं, सत्यं ब्रह्मैव,’ गीं असी गुरुची, हृदयीं नित्य असावी, माज्या भजनीं हि सर्वदा सुरुची.	५६१
न	मदन्य किमपि साधो! निजमायेनें प्रपंच मीं चि पहा, नसुनि हि बागुल जैसा बाळासि तसा म्हणे भ्रमीं ‘चिप’ हा.	५६२
मो	हें पाहो, कांपो, ‘अहि अहि’ ऐसें सुखें वदो, रचितो स्वभ्रम चि त्या असत्या सर्पा, झाला फणी न, दोर चि तो.	५६३
मं	मी तसा परमात्मा मीं जग, नग भिन्न काय मानावें? वानावें भ्रांतांहीं नानारूपें तसें चि या नावें.	५६४
ग	वसे विचार करितां, एक ब्रह्म चि षड्विंशत्यज्यानें. ज्या मुक्तिची अपेक्षा, हा चि करावा सुनिश्चय त्यानें.”	५६५
व	स्तुविचार प्रभुनें कथिल्यावरि, उद्धवें पुन्हां सोपा पुसिला उपाय आत्मप्राप्तीचा सुहित पंडिता गोपां.	५६६
ते	व्हां स्वभक्तियोग चि कथि पुनरपि देव सार सोपा या. परिसा भगवत्करुणा मोक्षश्रीकेलिसारसोपाया.	५६७
“वा	हत जावीं कर्में, मजला मन, चित्त मज चि अपावें. माज्या यशोमृतानें साधुजना आपणा हि तर्पावें.	५६८
सु	खहेतु पर्व, यात्रा, परमोत्सव, वेगळे चि अथवा हे मिळुनि करावे, हा हित, निर्भय, मद्धर्मराजपथ वाहे.	५६९
वे	श तसे ते आश्रय करुनि वसावें, जयांत मज्जन गा! जे आपणांत भीता म्हणति, म्हणे जेंचि सिंधु ‘मंज्ज’ नंगा.	५७०
वा	स करुनि परमात्मा सकळां भूतांत एक पूर्ण वसे जो, तो चि आपणांत हि, आकाश जसा घटांत तेंचि असे.	५७१

१. शेवट. २. जें दृश्य तें मिथ्या; ब्रह्म हें च सत्य. ३. वाणी, वचन. ४. सोने.
५. गवळ्याला—कृष्णाला. ६. तत्वपूर्ण. ७. मोक्षश्रीच्या क्रीडाकमलरूप उपाया.
८. संतोषवाचें. ९. बुडी दे. १०. पर्वताला.

- य वें दाता, स्तेन, द्विज, अंयज, भास्कर, स्फुलिंगी, तथा
अक्रूर, क्रूर, अशां ठायीं समदृष्टि, लाग या चि पथा. ५७२
- न र जे उत्तम, मध्यम, अधम, तयांमाजि जो मला पाहे,
साधो! स्वाहंकारस्पर्धासूयातिरस्कृति न राहे. ५७३
- मो टा आपण तो तारि नीच, असी दृष्टि तीस्तव ब्रीडा,
हांसतिल सखे जन हे, सोडावी कल्पना जसी पीडा. ५७४
- भ म हि हो लववावा श्वानाला काय गाढवाला; हे
स्थिति देहबुद्धिवारंस्त्रीचा तो काय गा! ढव्हा लाहे? ५७५
- ग गन जयापारि वर्ते सर्वघटांमाजि एक, ईश वसे;
हा अनुभव ये तोंवारि भजन असे, जे न ते कुधी शवसे. ५७६
- व र्ते प्रपंच सर्व ब्रह्म चि होवूनि, ईशदृष्टीनें,
मग कर्म सोडावीं उरतां होवूनि वस्तु सृष्टीनें. ५७७
- ते ते उपाय पुष्कळ आहेत, तयांत हा ठळक राहो,
याला चि अनुसराया देइन कर, परि भलें बळ करा हो!. ५७८
- बा! रे! मद्धर्म करित असतां वैगुण्य एक ही अणु न,
सेवावा सर्वाहीं हा, म्हणतों 'दीनबंधु' मीं म्हणुन. ५७९
- सु गुणा समर्पिला जो व्यर्थ हि कोणी करूनि आयास,
होतो धर्म चि; मग जो श्रवणादि विनाश काय गा! यास? ५८०
- दे वा, अमृता, सत्या, देहें मर्त्यानृतें हि जो जोडी,
त्याची विवेकिता कीं उद्धवजी! चतुरता नव्हे थोडी." ५८१
- वा हंसपत्यासि असें, जें आत्मज्ञानदान दे हरि, तें;
तेव्हां स्वसुखें कोंदे ब्रह्मांड; भरेल कां न देह रितें? ५८२
- य दुपतिचरणसरोजें वंदुनि, निघतां पुसोनि आज्ञा त्या,
कम्येसि तसें रोदन आलें, तें पसरवी च आ ज्ञात्या. ५८३

१. चेर. २. ठिणगी. ३. स्वतःविषयींचा गर्व [व दुसऱ्याविषयींची] स्पर्धा,
द्रेष व तिरस्कार. ४. देह. ५. देह हा च आत्मा पतद्बुद्धिरूप वेश्येचा. ६. साजिदा.
७. मर्त्य (विनाशी) [म्हणून] मिथ्या अशानें.

- न मुनि पुसे उद्धव मग, जाउनि परते पुन्हां जसा चुकला,
तुकळीं समबोधें, परि होवूं दे प्रेमगुण न तो उकळा. ५८४
- मौ हें रडत चि गोला तो उद्धव, बाळ जेंवि शाळेला;
पावे तें, पावाया प्रेधी यदुपाळ जें विशाळेला. ५८५
- भ गवद्भक्त नृप पुसे, 'उद्धव गेल्यावारी स्वयें अजितें,
शापातें अनुमोदुनि, निज कुळ संहारिलें कसें अजि! तें?' ५८६
- ग तिमन्नाथ शुक्र म्हणे:-पाहुनि उत्पात सृष्टिगर्नी, ती
सांगे प्रभु 'प्रभासीं जावें' हे यादवांसि मग नीती. ५८७
- व चनें प्रभुच्या शंखोद्धारीं स्त्री बाळ वृद्ध धाडून,
ते यादव प्रभासीं गेले सोडुनि पुंरीस झाडून. ५८८
- ते थें करुनि स्नानें, विप्रांला बहुविधें दिलीं दानें;
शापें हरिलीं ज्ञानें. ते करिते जाहले मंहापानें. ५८९
- वा णी, मति, तनु, कैसी स्वाधीना राहत्ये तशा पानें?
प्रभुमायेनें भ्रमले, बहु मद्यें कीं, तशा न शापानें. ५९०
- सु टले गुरुमर्यादेपासुनि यादव न, सिंधु ते फुटले,
तुटले स्नेहमहागुण, कलह करायासि सर्व हुटहुटले. ५९१
- दे उनि गाळी हृदयीं मर्मस्पृक् शब्ददाण खुपसून
धावति, अन्योन्य भिडति, काळकवळ जवळ खड्ग उपसून. ५९२
- वा रूं जाय प्रभु ज्या, त्या न गमे स्वहित काळकवळातें;
मारावयासि लागति, न म्हणति ते त्या हि 'पाळक' बळातें. ५९३
- य दुवीर सर्व शस्त्रें सरतां वध करिति एंरकांहीं हो!
प्रभुनें उपेक्षिले जे, त्यां पवि च तृणादि येर कांहीं हो. ५९४

१. [समबोधाशीं आभंड म्हणून] तोलला गेला. २. उल्लगडा. ३. बदरिका-
श्रमाला. ४. उत्तम गति ज्यांला मिळाली आहे अशांतील अग्रणि. ५. तीर्थविशेषीं.
६. नगरीला-द्वारकेला. ७. मद्यप्राशनें. ८. हृदयाला स्पर्श करणारे. ९. यमाचे
धांस. १०. लव्हःख्यानीं.

न	वल न वाटो, धरिती प्रभु हस्तीं पैरकापारिघ ते तें. प्रतिकूळ काळ होतां निःसार चि भलतसें पैरिघतेतें.	५९५
मो	टा प्रलय चि झाला, राहों देती न परका कांहीं, ते भक्षिलें शिवांहीं, गृध्रांहीं, जेंवि येर काकांहीं.	५९६
भ	र भूमिचा उतरला मानुनि चित्ता न खेद केशव दे, योगें वपु सिंधुतटीं सोडी बेंळ अहित हित न लेश वदे.	५९७
ग	रुडध्वज रामाचें पाहुनि निर्याणं पिप्पळाजवळ, बैसे महीतळीं, तें काळमुखीं स्वकूळ करुनियां कवळ.	५९८
ख	नदश्याम, चतुर्भुज, वनमाली, मकरकुंडली, मुदित, श्रीवत्सांक, कनकपट, कौस्तुभधर, विश्वमंगलाभ्युदित.	५९९
ते	जोनिधि, कमलनयन, सुस्मितमुख, दक्षिणोरुवरि वाम श्रीचरण ठेजनि, प्रभु बसला होता सदेकविश्राम.	६००
बा	ण मुंसलशेपानें केला ज्या उग्र लुब्धकें, तेणें येणें केलें तेथें, श्रीचरणें भ्रमविला जसा मुणें.	६०१
सु	खरशरें श्रीचरणा वेधी तो पापनग जरा, ज्याला स्मरतां बाधे कांहीं जन्ममरणताप न गजराज्याला.	६०२
दे	खुनि चतुर्भुजातें, कृतकिलिबप तो जरा म्हणे 'हाय !' पाय प्रभुचे धारि, करि देव दया, बाळकीं जसी माय.	६०३
घा	त्सल्य तसें कोंठें? त्या प्रभुच्या आयका यशाला हो ! अतुळा क्षमा, दया ती; कीं स्वर्गीं प्रभु म्हणे तशाला हो.	६०४
ब	मदंडोचित लुब्धक सुविमानीं तत्क्षणीं च वसवीला, न सवी लाहे सहसा जें पद तेथें तसा हि वसवीला.	६०५

१. रामकृष्ण. २. लव्हाळारूप परिध—लोहदंड. ३. लोहदंडत्वाला. ४. मृत यादव. ५. बलराम. ६. [इहलोकांतून] जाणें. ७. विश्वाच्या कल्याणाचा अभ्युदय. ८. उजव्या भांडीवर. ९. सज्जनांचा एक च विसांवा. १०. मुसलाच्या अशिश्ट भागानें (या च स्कंधाच्या पहिल्या ११ गीति पद्या). ११. व्याधानें. १२. हरणानें. १३. अपराधी. १४. बसवीला (?) १५. मक्षकर्ता.

- न लिनाकडे अलि तसा दारुक शोधीत हरिकडे आला,
त्वरित रथावरुनि उडी घालुनि, तो साश्रु वंदिता झाला. ६०६
- मो हे दारुक फार चि, न अवस्था ती तसी कधीं पाहे,
तों रथ गगनीं शिरला, आयुध हि निघे, न एक ही राहे. ६०७
- भ रतां साश्व रथ नभीं, विस्मय पाहोनि दारुका वाटे;
त्यासि म्हणे प्रभु, ' साधो ! कथितों तुज या चि तूं धरीं वाटे. ६०८
- ग ति सर्वज्ञातींची सांग द्वारावतींत; या महितें
सोडुनि गेला सागरतीरीं यों शरीर राम हि तें. ६०९
- व द मदशा हि सर्वां आहांसि; द्वारकेंत जे असती,
त्यांहीं तेथिल आतां सोडावी शीघ्र सर्वथा वसती. ६१०
- ते थें यावारी वसतां, सागर बुडवील सत्य; जावें च;
म्यां त्यजिलें सुसमृद्ध हि, तें पुर हितहेतु न, त्यजावें च. ६११
- वा सवि इंद्रप्रस्था नेइल वसुदेव देवकीसहित,
वास द्वारवतीचा पूर्वीं होतों; परंतु तो न हित. ६१२
- सु खटुःख उपेक्षुनि, तूं मद्धर्मातें चि शरण जा भावें.
हे मन्मायारचना जाणुनि हृदयांत उँपशमा पावें.' ६१३
- दे वातें दारुक तो वंदुनि, करुनि प्रदक्षिणा, रडला;
गेला खिन्नमनें, कीं कुलनाश, प्रभुवियोग ही, घडला. ६१४
- वा ट पुरीची धारिली देहें, चित्तें न सोडिले चरण.
स्मरण प्रभुचें करित, त्वरित निघे ऐकवावया मरण. ६१५
- य दुकुळसंक्षय पाहुनि, तो सूत द्वारकेकडे गेला,
पिप्पलमूर्ळीं भगवान् प्रभु एकाकी च तेधवां ठेला. ६१६
- न लिनभव, भवानीसह भव, भगवान् शक्र, सकळसुरसहित
तेथें धावुनि आले, प्रभुचें दर्शन जयांसि सुरस हित. ६१७
- मो धैप्रताप केला काम जिहीं, ते कुँमारमुनि चैवधे,

१. अर्जुन. २. [हितकर] होता. ३. शांततेला. ४. द्वारकेची. ५. प्रिय.
६. व्यर्थ पराक्रमाचा-निर्वल. ७. सनक, सनंदन, सनातन, सनत्कुमार.

	आले ते हि मरीचिप्रमुख यशस्वी प्रजापति हि अववे.	६१८
भ	गवन्निर्याणातें तथें आले पहावया पितर, गंधर्व, अप्सरागण, अहि, खगर्वर, भक्त विष्णुचे इतर.	६१९
ग	गन बहुविमानाहीं भरिति, करिति देव पुष्पवृष्टीतें, गाती चरितें, हरितें पाहुनि ते निवविती स्वदृष्टीतें.	६२०
व	ल्लभ लक्ष्मीचा तो श्रीकृष्ण प्रभु तयांकडे पाहे, मग पद्मपत्र नेत्रें झांकूनि, समाधि धरुनियां राहे.	६२१
ते	व्हां निज निजलोका येइल विभु, हें मनांत आणोनीं, सुर पुष्पवृष्टि करिती, वाघें वाजविति लाभ जाणोनीं.	६२२
घा	घांचा गजर, कुसुमवृष्टि, स्तुति सर्व देव जों करिती, निजधामाप्रति गोला; स्वगति तयांतें कळों न दे हरि ती.	६२३
सु	रवर, विधि, हर देखति विभुतें जातां न आत्मधामातें. केव्हां दिसोनि पुरबित होता हि तदीय दृष्टिकामातें?	६२४
दे	खति भगवद्गतिस न पूर्वीं सुर देखते कवी जे तें, तैसें जातां सोडुनि घनमंडळ जेंवि लोक वीजेतें.	६२५
वा	रिजयोनिप्रमुख त्रिदश प्रभुच्या प्रशंसिती गतितें. माहात्म्य मनीं येतां यश विस्मय दे, न दे हि त्यां अति तें.	६२६
य	श तें गात चि गेले निजलोका देव, विधि, कुमारमणी. देवींची काय कथा? नवल करी शंभुची उमा रमणी.	६२७
न	ट जैसा तेंवि धरी निजमायेनें चि देव सोंगातें. विश्व रची, प्रतिपाळी जें निजरूपीं न दे वसों गा! तें.	६२८
मो	होंया तो दारुक सर्वा द्वारावतीस्थलोकातें, पूर्वीं श्रीकृष्णातें, तैसा घेऊनि जाय शोकातें.	६२९
भ	क प्रभुचा दारुक ज्यातें ऐकोनि म्हणति 'हाय!' कवी, तें, नमुनि उग्रसेना वसुदेवा, वृष्णिनिधन आयकवी.	६३०

१. गरुड. २. आपला (प्रभु). ३. इंद्र. ४. ब्रह्मदेवादि देव. ५. [दुःखानें]
अमविष्यास.

ग	डबडले जन साहति विभुच्या पळ हि न पुरस्थ विरहातें, शुकसारिका म्हणति 'हा !,' ताडिति शिशुसे उर स्थविर हातें.	६३१
व	सु, वपु, विसरुनि पुरजन, यादवनिधनस्थळाकडे बाळ, भाळ स्त्रीजन ताडित, धांवति, मृग जेंवि झोंबतां ज्वाळ.	६३२
ते	थें वसुदेव रणीं न विलोकुनि राम कृष्ण असु खरची, तें देवकीमनीं बहु सुतपतिनिधनोग्रशल्य असुख रची.	६३३
वा	टे पतिपुत्रांचा तो नाश, तसा चि देवकीनाश, प्रियजनवियोग जैसा अत्युग्र, तसा न देव कीनाश.	६३४
सु	कुमारी ती यास्तव तत्काळ प्राण रोहिणी सोडी. शोकीं च उग्रता बहु आहे, हाळाहळीं निपट थोडी.	६३५
दे	हांतें स्वपतींच्या आलिंगुनियां बहु स्त्रिया उचिता सुचिताशय्या सेविति; त्यांची वर्णाल कोण हो! शुचिता ?	६३६
बा	हूनीं आलिंगुनि रौमा रामाच्या सुदेहातें, शिरल्या दहनीं; त्यां जें पतिविरहज्वर न दुःख दे हें तें.	६३७
य	दुवरवसुदेवाच्या पत्नी न म्हणोनि 'हाय !' गात्रातें पतिगात्रासह होमिति; याहुनि पर कर्म काय गा! त्रातें ?	६३८
न	लिनाक्षप्रभुमूर्ति ध्यानीं आलिंगुनि, प्रिया भार्या, दहनीं प्रवेशल्या त्या, भीष्मकनृपकन्यकादि ज्या आर्या.	६३९
मो	हीं बुडतां भगवद्गीतेची कास धरुनियां तरला, नैर लाधला सुधतिला, मति न च होवूं दिली तिणें तैरला.	६४०
भ	क्त सखा श्रीहारिचा आसांचें सेवटील जें कार्य, करिता झाला विधिनें, बहु सांत्वन आपुलें हि तो आर्य.	६४१
ग	जें उग्रव जलधि, तो बात चि पौरजनतृणें उडवी, तुडवी प्रासाद जसे गज पद्म, द्वारकापुरी बुडवी.	६४२
घ	जुनि भगवन्मंदिर मात्र, भिडनियां प्रभुप्रभावातें,	

१. वृद्ध. २. यम. ३. स्त्रिया. ४. अग्नि. ५. रुक्मिणी आदिकरून. ६. अर्जुन.

७. चंचल. ८. उद्धव. ९. भीतिप्रद आहे आवाज ज्याचा असा.

श्रीद्वारका बुडविली ती, जैसी दीपकप्रभा वातें.	६४३
ते थें सन्निहित सदा भगवान् मधुसूदन स्वयें आहे, जो सर्वमंगळांचें मंगळ, निजजनवियोग न च साहे.	६४४
बा लक्ष्मीवृद्धांतें इंद्रप्रस्थीं धनंजय स्थापी वैज्रातें अभिषेचुनि सांगे त्या कीं, 'मुकुंदयश बा! पी'.	६४५
सु हदांची क्षयवार्ता सर्वभ्रात्यांसि पार्थ आयकवी, धर्मादि तेंव पितामह वदले दुःखें सुदूर्त 'हाय!' कवी.	६४६
दे उनि तुज पद, गेले स्वपदासि धरुनि महापथासि कवी, हित तव पितामहांची जैसी माता तसी कथा सिकवी.	६४७
बा! या श्रीकृष्णाच्या गातो जो मर्त्य जन्मकर्मांतें, या लोकीं परलोकीं पावे तो परम पूत शर्मांतें."	६४८
य श हरिचें हें देतें हरिभक्तिसुधेचिया जना चवितें, भक्तनयूरां दावुनि करुणाघन रामराज नाचवि तें.	६४९

द्वादश स्कंध.

न रनाथ पुसे, 'यदुकुलभूषण गेल्यावारी स्वधामातें, वंश महीवारी उरला कोणाचा, सांग हें बुधा! मातें.'	१
मो हतमोर्क शुक म्हणे, "पूरुकुळीं उपरिचर वसु ख्यात, त्याचा बृहद्रथ, तथा होय जरासंध शत्रुघनवात.	२
भ रतकुळवरा! त्याचा सहदेव, तथा हि होय जो तनय, मार्जारि नाम त्याचें, त्याचा पुत्र श्रुतश्रवा सनय.	३
ग णिले वीस नृप असे अंत्य रिपुंजय नृपाळ जो भावी, त्या वधिल अमात्य शुनक; कुजनमति श्रीस कां न लोभावी ?	४

१. जवळ. २. इस्तिनापुरी. ३. कृष्णाचा नातू त्याला. ४. तुझे परीक्षितीचे.
५. मोक्षमार्गाला. ६. इंद्रानें संतुष्ट होऊन दिलेल्या विमानांत बसून हा वसु
परिक्षांत संचार करी म्हणून यास 'उपरिचर' असें अन्वर्थक नांव लाभलें होतें.

व	धुनि स्वामीस शुनक, करिल प्रद्योत आत्मसुत राजा; त्याचा पालक भूपति, तो होइल राजका नृपा आज्ञा.	५
ते	नंदिर्वर्धनावधि पांच प्रद्योतनाख्य जे भावी, अष्टत्रिंशोत्तरशत वर्षे त्यांची च भूमि हे व्हावी.	६
वा	गवितिल शिशुनागापासुनि मग होय जों महानंदी, दश, षष्ट्यधिकशतत्रय वर्षे गातील त्यां नृपां बंदी.	७
सु	त शूद्रीगर्भोद्भव एक महानंदिनृपतिचा नंद प्रबळ, महापद्मपति, क्षत्रियसंक्षय करील तो मंद.	८
दै	श करिल निःक्षत्रिय, त्यासि 'महापद्म' हें दुजें नाम, होतिल आठ सुमाल्यप्रमुख तथा पुत्र, मत्तताधाम.	९
बा	वन्न आणि अट्टेचाळिस वर्षे नृपाळ ते राज्य करितिल नवनंदाभिध, ज्यांचें धन सैन्य हें बळ प्राज्य.	१०
य	मसे तेव्हांपासुनि नृप शूद्रप्राय उग्र होतील, चाणक्य काळवदनीं नंदांच्या जीवनासि ओतील.	११
न	वनंदातें बुडविल, बहुत चि चाणक्य दाविल क्रौर्य, मग चंद्रगुप्त होइल राजा, संज्ञेकरुनि जो 'मौर्य'.	१२
मो	दक दश काळाचे, धरणीपति चंद्रगुप्त तो पहिला, अंत्य बृहद्रथ राजा शत सदतिस अब्द भोगितिल महिला.	१३
भ	र वेइल राज्याचा आपण मारुनि बृहद्रथा राज्या, तो पुष्पमित्र सेनापति, रुचला नरकलोक थारा ज्या.	१४
ग	जसे मदांध दश नृप त्यापासुनि देवभूतिपर्यंत,	

१. नंदिर्वर्धनापर्यंत. २. प्रद्योत, पालक, विशाखयूप, राजक व नंदिर्वर्धन.
३. एकशें अडतीस. ४. तीनशें साठ. ५. लक्षकोटि [सैन्याचा]
स्वामी. ६. उन्मत्तपणाचें आश्रयस्थान. ७. नंद या नांवाचे नळजण (नंद व
त्याचे आठ मुलगे मिळून). ८. या नांवाचा एक प्रख्यात मुत्सद्दी.
९. हा शुंग घराण्यांतील पहिला राजा; यानें मौर्यांचा शेवटचा जो बृहद्रथ
त्यास मारून राज्यपद बळकाविलें, म्हणून नरकलोक ज्या थारा रुचला.

- ते एकशतद्वादश वर्षे होतील करुनि अर्थत. १५
- व धुनि परस्त्रीसक्ता त्या शुंगी देवभूतिला, राज्य
केव्वा अमात्य त्याचा नामें 'वसुदेव' करिल तो प्राज्य. १६
- हे काव्व तीनशांवारि पंचेचाळीस अब्द भूपाळ,
चवथा अंत्य सुशर्मा; होइल तद्भृत्य वृषळ तत्काळ. १७
- बा हुबळें वीस नृपति वर्षे छप्पन्न च्यारशें महितें
वश करुनि भोगितिल; तीं तत्कमें धर्मनीतिचीं अहितें. १८
- सु ज्ञा ! मग आभीर क्षितिपति होतील दुष्टधी सस,
दुःशील गर्दभी दश करितिल ते साधुमानसें तस. १९
- दे तील ताप सुजना; लोभी होतील कंक नृप सोळा;
कष्टद अष्ट दयालवरहित यवन करितिल क्षमा गोळा. २०
- बा ! नृप गरुड दश मग आर्धी होतील तुरुष्क ते चवदा.
एकोनैकादशशत अब्द म्हणतिल प्रजांसि 'हा च ! वदा.' २१
- य वन तुरुष्कांउपारि क्षितिपति होतील मौन ते अकरा;
वर्षशतत्रय त्यांचें राज्य प्रसवेल पातकप्रकरा. २२
- न रनाथ भूतनंदीपासुनि होय प्रवीर तों बा ! रे !
पंडधिकशताब्द होतिल भूपति जे सकळ दुर्गुणां थारे. २३
- मो हांधदष्टि त्यांचे सुत म्हणवाया प्रजांसि 'हा !' तेरा,
पति खंडमंडळांचे; धरितिल भूतक्षयार्थ हातेरा. २४
- मै षण प्रमत्त तेसा अतिविपयी, पापमति, महाकूर,
मागध पुरंजय दुजा व्याकुळ करिल प्रजा जसा धूर. २५
- मै रशिखिदुःसह करिल म्लेच्छप्राय द्विजादिवर्णांत.

१. पुष्पभित्रादि दशांची संज्ञा-पंत. २. वंशविशेष. ३. मोठें. ४. त्याचा (सुशर्म्याचा) सेवक [जो] शूद्र [तो] त्याचा [सुशर्म्याचा] नाशकर्ता. ५. धर्म आणि नीति यांस अनुपकारक अशीं. ६. गवळी राजे. ७. वंशविशेष. ८. पृथ्वीचें राज्य आदोपितील. ९. १०९९ वर्षे. १०. १०६ वर्षे. ११. खंड-समुदायांचे. १२. हत्यारा. १३. कुत्रा. १४. विष व अग्नि यांप्रमाणें दुःसह.

ऐसे कुनूप कलियुगीं, यद्वृत्त गरळ विवेकिकर्णांतें.	२६
व तेंल अधर्म जर्गां; सत्य, शुचित्व, क्षमा, दया, आयु, स्मृति, बळ नुरेल. दूळ चि धर्म, कुकळिकाळ तो महावायु.	२७
ते व्हां महत्वकारण वित्त चि, बळ तें चि धर्मनयहेतु, दांपत्यकारणें रुचि च होइल, मोडेल सर्व ही सेतु.	२८
वा डर्वपण तें सूत्र चि, पंडितपण फार बोलणें मात्र, साधुत्वहेतु दंभ चि, अधनत्व नैर्घीं पराभवा पात्र.	२९
सु रुचिरता केशांचें धारण; तें तीर्थ, दूर जें तोय; पुरुषार्थ उदरभरण चि; धृष्टत्वं चि सत्य कलियुगीं होय.	३०
दे हालंकार तरि स्नान चि, पोषिल कुडुंब तो दक्ष; किति सांगों? करिल कली, जे दुर्गुण ते चि गुण असे लक्ष.	३१
वा तां धर्मनयांची न रुचेल चि, होतिल प्रजा दुष्टा. रुष्टा, लुब्धा, क्षुद्रा, ज्यांची न असेल मति कधीं तुष्टा.	३२
य वन जसे गाईस, प्रबळ खळ तसे प्रजेसि भक्षितिल, कुपतिभयें जन पळतिल, गिरिदुर्गीं प्राण मात्र रक्षितिल.	३३
न घायु अघें जगतिल जन वघें वीस फार कीं तीस; क्षीणा प्रजा; बुडवितिल दुर्भिक्ष, व्याधि, चोरटे, तीस.	३४
मो हें, बहु दुःखभरें, प्राणी अत्यंत मोडकळतील, न च विटतिल, जरि हि विषय विषकंदाचे चि मोड कळतील.	३५
भ जतील ईयामाकापारि बहु अणुतेसि ओपधी, राज्या ! सेळी च धेनु होतील, न तसा स्पर्शें न दोष धीरां ज्या.	३६
ग रुडरथ कल्किनामें विष्णुयशक्षितिसुराचिया धामीं, प्रभु अवतरेल धर्मस्वजनत्राणार्थ शंभलग्रामीं.	३७
घ धिल सकळ देव्यूतें प्रभु बैसुनि देवदेवत्तवाजिवारि.	

१. कापूस. २. वैवाहिक स्थितांचें कारण. ३. धर्ममर्यादा. ४. ब्राह्मणत्व.
५. जानवें. ६. न्यायाच्या ठिकाणीं. ७. धिटाई. ८. तृणविशेषाप्रमाणें. ९. धीर
पुरुषा. १०. विष्णुयशनामक ब्राह्मणाच्या. ११. चोरांला. १२. घोड्यावर.

सुख देइल प्रजातें, दिघलें त्वां विपुळ जेंवि आजिवारि.	३८
ते जानें, सत्तेनें, प्रभुदेहाच्या सुपुण्यगंधानें, होतील शूद्र चित्तें सर्वजनांचीं हि तैदनुसंधानें.	३९
वारि जसें पंकातें, अमृतकराचें जसें चि तापातें, रविचें जेंवि तमातें, प्रभुचें दर्शन हरील पापातें.	४०
सुख व्हाया जीवांला, वर्णाश्रमधर्म जो जसा पहिला सर्व प्रवर्तवाया, न्यावें पाळावया पुन्हां महिला,	४१
देवापि शशिकुलज, रविकुलज मरु, कलापनामकग्रामीं आहेत योग साधुनि, आज्ञा करिल स्वयें तथां स्वामी.	४२
वाढवितिल वर्णाश्रमधर्म, कृतयुगप्रवृत्ति पुनरपि ती. जन्ममरण चुकवाया जगदीशयशोमृतासि सुनर पिती.	४३
यश मात्र राहतें, बा ! कांहीं काळापुढें मग न राहे, क्षिति हांसे पति म्हणत्या कालनदतटोद्भवा नगनरा हे.	४४
नदुष पृथु नृपति, अर्जुन, मांधाता, सगर, राम, शर्याती, गर्ग्य, नृग, पुरुरवा, रघु, यांची कीर्ति च मनुष्यवर्या ! ती.	४५
मोटे खट्वांग निषधपति, गाधि, ययातिराज, शंतनु, ती गंगा कन्या ज्यांची, करिती अद्यापि सर्व संत नुती.	४६
भरत, ककुत्स्थ, कुवलायाश्च क्षितिपति, धुंधुमार, नृणबिंदु, कनककशिपु, शंबर, दशमुख, नमुचि, वदेल कोण कवि विंदु ?	४७
गणना गणनाथाला न घडे ऐसे महीश कवि झाले, कौलहदांत तेजोनिधि दहन करून ही शकें विझाले.	४८
वसुधाधिपतिशतकर्थाकथन न परमार्थ सर्वथा राज्या !	

१. त्वां (परीक्षिताने). २. त्या (गंधाच्या) अनुरोधानें. ३. कल्की. ४. बृक्षासारख्या मनुष्यास. ५. कार्तवीर्य अर्जुन. ६. वैवस्वतमनुचा मुलगा. ७. अमरीथाची. ८. स्तुति. ९. ज्ञाता. १०. काळाच्या डोहांत. ११. अग्नि [लक्षणने] त्याच्याप्रमाणें तेजस्वी. १२. शककर्ते ह्येजेन सुद्धां. १३. शेंकडों पृथ्वीपतीच्या कथांचें सांगणें.

हारिचा गुणानुवाद चि, म्हणती कविराज सर्व 'धारा' ज्या."	४९
ते व्हां नृप मुनिस म्हणे, 'मज दे सांगोनि हें हि तोषातें, जन कोणत्या उपायें या कळिच्या नाशितील दोषातें?'	५०
वा सव्यात्मजनंदन मुनि निववायासि उत्तराजातें, एकावें सुजनाहीं दे बहु हर्षोनि उत्तरा ज्या तें:—	५१
"सु त भृत्य स्त्री शिष्य त्यजितिल पितृनाथपतिगुरूंसि नृपा! न वसेल जनांत विनय लज्जा, परलोकभय, विवेक, कृपा.	५२
दे हस्त्रीजनपोषण, कपटव्यवहार सर्व ही उलटा, मुल टाकितिल, पति कथा किति मग? बहु होतिल स्त्रिया कुलटा.	५३
वा चाल, श्रुतिदूषक, लोभी, वधितील कैाकिणीकरितां, वरितां चांडाळीस न भीतिल, देवेंद्विजस्व ही हरितां.	५४
य ति धनसंग्रह करितिल, जन निर्धन अन्न फार भक्षितिल, होतिल पुष्कळ पोरें; किंबहुना धर्म नय न रक्षितिल.	५५
न ळ गांजिला खळें त्या, पावुनि न म्हणेल कोण 'हा!' कळिला? परि या दोषेंधिनें हरिजन अहिनें वीक्षीसा न आकळिला.	५६
मो कलुनि लोकलज्जा, करितां श्रीकृष्णकीर्तन, प्राणी, निश्चित तरेल जैसें हें, अन्य क्षम न पातकित्राणीं.	५७
भ स्म चि होती कळिचे दोष सकळ कृष्णकीर्तनें जाण, आण सँवांतीं; वाहूं वाटाया सत्य हें तुझी आण.	५८
ग रुडरथ प्रभु होतां संकीर्तित, पूजित, श्रुत, ध्यात, बा ! तत्काळ भैवायुतपाप हरी, हा प्रताप सुख्यात.	५९
ब ह्नि जसा हेमस्थित तद्रत ताम्रादि मळ जसा हरितो, न जळादि, तसा याग न अशुर्भांशिय हृदयगत हरी हरि तो.	६०

१. वासवीच्या (सत्यवतीच्या) मुलाचा (व्यासाचा) मुलगा—शुक. २. उत्तरेच्या मुलाला—परीक्षिताला. ३. दमडीसाठीं. ४. देव व ब्राह्मण यांचें धन. ५. दोषयुक्त भाहे बुद्धि ज्याची अशा (कलीनें). ६. गरुड—पंत. ७. लक्ष्यांत. ८. दहा हजार जन्मांतील पाप. ९. सोन्यांत असलेला. १०. पापहेतु.

ते	व्रत, जप, तप, विद्या, मैत्री, तीर्थाभिषेक, दान, असे योगादि उपाय असति, शुद्धिप्रदता तसी न त्यांत वसे.	६१
बा	स करुनि हृदयांत, श्रीकृष्ण दुरित जसा धुतो, साधु जन कीर्तनें चि शुचिता उचिता; येणें असाधु तो साधु.	६२
सु	खसिंधुकेशवातें यास्तव हृदयस्थ तूं करीं बापा ! पापा नाशिल सकळा, प्रकटुनि हरि हरिल कीर्तनें तापा.	६३
दे	वांच्या देवातें धरितां हृदयांत, न चळतां स्मरणीं, वे भाक, बा ! कशाला संशय ? वरिशील सुगतिला मरणीं.	६४
बा	पा ! मरणारानीं वसवी जो द्वारका अयोध्या वा, तो प्रभु चि सावधानें चित्तें ध्यानांत कां न थो ? ध्यावा.	६५
थ	लें ध्यातां, शरणागतवत्सळ दीनबंधु देव ' रहा होजुनि मत्स्वरूपीं मीं च ' म्हणे; चिंतकासि दे वर हा.	६६
न	रपा ! दोपनिधि च कळि, परि मोटा एक गुण असे याचा; श्रीकृष्णकीर्तनें चि प्राप्त नता मोक्ष सर्वथा साचा.	६७
मो	क्षादि कृतीं ध्यातां, पावे त्रेतायुगांत यंजिता तें, जें द्वापरांत दासा, कळिमध्यें कीर्तितां चि अंजितातें.	६८
भ	गवान् परमाण्वादिद्विपरार्धावधिक काळ साचार; द्वादशसहस्र वर्षें दिव्य; युगें यांत होति बा ! च्यार.	६९
ग	णिलीं च्यार सहस्रें तीन तथा, दोन एक, दुंपट शतें; तीं च्यार कृत त्रेता द्वापर कळि नाम जाण सुकविमतें.	७०
व	दाति चतुर्युगदशशत दिन विधिचा, कल्प ज्यांत मनु चवदा,	

१. वचन. २. कृतयुगांत. ३. ध्यान करणारा. ४. यज्ञ करणारा.
५. कृष्णाला. ६. [कालाच्या] परमाणूपासून आरंभ करून दोन परार्धपर्यंत
भवधि आहे ज्याचा असा [ब्रह्मदेवाच्या आयुष्याचा काळ]. ७. स्वर्गातील.
८. ज्या युगाला वर्षांचे जितके सहस्र सांगितले असतील त्यांच्या दुंपट शतकें
त्यांत मिळवून होणारी संख्या; म्ह० कृतयुगांत ४८०० वर्षें होतात. ९. चार
हजार युगें.

	प्रलय चतुर्विध; रजनी नैमित्तिक, तो उणा अधिक न वदा.	७१
ते ^२	थें तींलोकांचा नाश, प्राकृतिक तो दुजा राज्या ! द्विपरार्धातीं नाशति, त्या सस प्रकृति, वर्णिल्या बा ! ज्या.	७२
बा!	जाण महदहंकेति, तन्मात्रा पांच या प्रकृति सात; यांचा होइल काळें द्विपरार्धातीं नृपा ! असा घात.	७३
सु	रूपति वर्षेल न शतवर्षे, माता प्रजा न पोषील, सागर, देह, मही, रस, सर्व हि अत्युग्र तपन शोषील.	७४
वे	दीप्यमान भास्कर, त्या संकैर्षणमुखाभि भेटेल, ब्रह्मांड शुष्कगोमयपिंड तसें चहुकडूनि पेटेल.	७५
वा	हेल वात वर्षे शत, वारिद वृष्टि फार करितील; वर्षोनि वर्ष शत ते सर्व ब्रह्मांडविवर भरितील.	७६
थें	वसाच्या राशिपरि ब्रह्मांड जळुनि विरेल तोयांत, तें अनळीं, अनळ हि, जो कारण मारुत, शिरेल तीं यांत.	७७
न	भ गिल्लिल मारुताला, त्यासि अहंकार, त्या महत्त्व, त्यातें प्रधान, कथिलें प्राकृतिकाचें तुला असें तत्व.	७८
मो	ह सरेल ज्ञानें, तेव्हां आत्यंतिकप्रलय जाण; नित्यप्रळय शरीरावस्थानाशें, असें मनीं आण.	७९
भ	व्या भगवंताच्या कथिल्या लीला कथा अशा काहीं, या विस्तरें वदाया सामर्थ्य नृपा ! अज्ञास ही नाहीं.	८०
ग	हन भवाब्धि तराया, भगवल्लीलाकथाश्रवणसेतु;	

१. नैमित्तिक, प्राकृतिक, आत्यंतिक व नित्य असे चार प्रकारचे. २. [पहिल्या] नैमित्तिक प्रलयांत. ३. [भूलोक, भुवलोक व स्वलोक या] तीन लोकांचा. ४. महत्त्व आणि अहंकार. ५. शब्द, स्पर्श, रूप, रस व गंध हे पंचविषय. ६. मेधाधिपति इंद्र. ७. पृथ्वी. ८. सूर्य. ९. शेषमुखोत्पन्न अग्नि. १०. वाळलेल्या शेणाचा गोळा. ११. ब्रह्मांडरूप दरी. १२. गवताच्या. १३. तो अनळ स्वकारण जो मारुत यांत शिरेल—पंत. १४. प्रकृति. १५. देहाच्या [प्रतिदिवशी बदलणाऱ्या] अवस्थांच्या नाशानें. १६. ब्रह्मदेवास.

- याहुनि अन्य कलियुगीं, नाहीं च उपाय शुद्ध सुखहेतु. ८१
- व दला श्रीनारायण नारदमुनिला पुराण; नारद या
पात्र व्यासा करि; तो मज पदवी, कीं मनांत फार दया. ८२
- ते शौनकादि नैमिषवासी, सुतपोधनैकवैश्रवण,
या सूतमुखें करितिल भागवताचें मुनींद्र कै^३ श्रवण. ८३
- बा! ज्याच्या प्रसादापासुनि विधि^४ रुद्र मन्युपासून,
प्रभु यांत वर्णिला तो, ज्या मागति सर्व तांड वासून. ८४
- सु पुराण, श्रुतिसंमिर्त, भागवत श्रवण जाहल्याउपरि
जन्ममरणभीति जना, अमृतें धुतल्या हि लोचना खुपरी. ८५
- दे हाचे जन्ममरणधर्म, मृपा! ब्रह्म तूं, शुचि स्फटिक
रेंक्त, तसा चि शरीरीं हा भाव उपाधिनें दिसें लटिक. ८६
- या ढ विचारापासुनि चळुनि न तूं धीर दक्ष कांचावें,
म्हण निजहृदयांत 'अनृतदेहाला अनृततक्षका! चावें'. ८७
- य वें उक्तविचारें स्थिर निजरूपीं च जरि रहासील,
तूं तक्षकभुजगातें चरणीं डसतां हि न च पहासील. ८८
- न रवयां! त्वां पुसिलें तें हरिलीलादि आयकविलें कीं,
मज पूस पुसायाचें; अर्पाना वस्तु काय कवि लेंकी? ८९
- मो दें अभिमन्युतनुज वंदुनि त्या साधुपूज्यपादास,
बोले, "प्रभो! अनुग्रह केला; झाला कृतार्थ हा दास. ९०
- भ गवान् हरि गुरुवर्या! त्वां मज मरणोन्मुखासि ऐकविला.
दीनोद्धरण चि बहुमत, न च उर्वश्युक्त 'तंतै' कविला. ९१

१. श्रीमत् भागवत. २. चांगल्या तपोरूप धनाचे केवळ कुबेर च. ३. कधी-तरी. ४. ब्रह्मदेव. ५. क्रांथापासून. ६. वेदतुल्य. ७. तांबडा. ८. मायेनें. ९. भ्यावें. १०. देहात्मभाव सुटला म्हणजे देह व तक्षक हे दोन्ही अनृत; मग चावण्याचें दुःख कोणास होणार? हें तात्पर्य-निर्णय. ११. साधुनीं पूज्य आहेत पाय ज्याचे अशाला (शुकाला). १२. गाण्यांतल तालाचा एक सूचक शब्द.

ग	रुडस्यंदनसद्यश्च हँ नेतें दोष नैकं विलयातें, कोण हरिजनेतर अतितसा शसासि ऐकविल यातें ?	९२
ब	हु अद्भुत न तुम्हां हरिभक्तांच्या मीं अनुग्रहा मानीं, उग्र हि कैळिकाळ म्हणे शिरतां होजनि अनुग्र 'हा !' मानीं.	९३
ते	जें गेलें त्वदनुग्रहरविच्या मोहतिमिर विलयातें; धन्यत्व दिलें त्वां या पतिता साधूंत हि मिराविल या तें.	९४
बा !	तक्षकादि लोकां जे कोणी उग्र मृत्युचे कर्ते, त्यांपासूनि भय नसे. मम धी ब्रह्मीं च निश्चळा वर्ते.	९५
सु	ज्ञवरा ! गुरुवर्या ! भगवद्रूपा ! दयार्णवा ! प्राज्ञा ! मौन धरुनि ब्रह्मध्यान करायासि दे मला आज्ञा.	९६
दे	ह, प्राण त्यजितों, चित्त ब्रह्मीं प्रवेशउनि योगें. हों न जना कां ठावें ? गांठावें अनृतवपु अनृतभोगें."	९७
वा	डववर शुक्र आज्ञा देवूनि, शिरीं शिवोनि भूपातें, जाय, यदीय पदांच्या रोमांच धरी निवोनि भू पातें.	९८
य	तिपति शुक्र गेल्यावारि गंगातीरीं कुशासनीं ज्ञानी, तो उत्तरामुख बसे, संयत्ताचित्तेंद्रियक्रिय ध्यानीं.	९९
न	रपतिस डसाया ये तक्षक, मार्गांत कँश्यपा पाहे, नररूपें त्यासि पुसे, 'जासी दुत, कार्य कोण गा ! आहे ?'	१००
मो	टा श्रवणीं आदर जाणे ब्राह्मण म्हणे, 'नृपा आर्या ! तक्षक डसेल, रक्षिन, वित्तें माझ्या हि करिल तो कार्या.	१०१
भ	स्म हि होतां उठविन' विप्र म्हणे; म्हणुनि तक्षक व्याळ दर्शन देवूनि वदे, 'वट करितों दग्ध, या बरें पाळ.'	१०२
ग	रहँर म्हणे, 'दरैयश न जोडी' व्यवहारदक्ष 'कवडा तें,	

१. विष्णूचें उत्तम यश. २. अनेक. ३. कलियुगरूप काळ. ४. या मला.
५. उत्तरेकडे तोंड करून. ६. नियमित केल्या आहेत चित्त आणि इंद्रियें
यांच्या क्रिया ज्यानें असा. ७. या नांवाच्या ब्राह्मणास. ८. लवकर, वाईनें. ९.
विष हरण करणारा. १०. शेखाचें यश (साम्य).

मत्सम मीं च, डस बरें.' तों तो करि भस्म तक्षक वडातें.	१०३
व रविद्यासामर्थ्यें भस्मीं उठवी क्षणांत मोडातें, मंत्रजळ तथा झालें वा ! साक्षादमृत जेंवि रोडातें.	१०४
ते व्हां वाटे ऐसें, झाली नव्हती च काय हानि वडा. विषवैद्यांतुनि, जैसा मनुजांतुनि मनुजैकाय, हा निवडा.	१०५
वा डववरासि तक्षक दे बहु धन करुनियां अनुनयातें. मागें फिरवी सांगुनि, विनयानें धरुनियां हनु, नयातें.	१०६
सु ब्राह्मणरूपें तो तक्षक अभिमन्युनंदना चावे; परमारणप्रतिज्ञासिद्धिसुखें कां न मंद नाचावे ?	१०७
दे ह जळे तक्षकविषदहनें त्या ब्रह्मभूतभूपाचा, तो दाह पुत्रधर्म चि, घात घडे त्या न तातरूपाचा.	१०८
वा घांचा गजर अमर कुसुमांची करिति तेधवां वृष्टि, 'हा !' साधु म्हणति, ल्यांच्या शोकें प्रेमें हि साश्रु त्या दृष्टी.	१०९
य मधर्म हि 'हा !' वदला, बहु विस्मित मानसांत तो झाला, शोकभवें प्रथम, मग प्रेमभवें अश्रुच्या भरें न्हाला.	११०
'न ळ पुंण्यश्लोक तसा हा हि परीक्षिन्नृपाळ' कवि म्हणती, पण तीर्थकीर्तिहरिसम वदत्यांतें स्तवुनि करिति ते प्रणती.	१११
मो टा क्षोभ परीक्षित्सुत जनमेजय नृपाळ तो पावे, मग पाळर्कनाशाग्रहकमें भूदेव कां न कोपावे ?	११२
भ स्म भुजग बहु करवी तो आरंभूनि सर्पसत्रास, शक्रासि शरण गेला होउनि तो दीन सर्प सत्रासं.	११३

१. अंकुराला. २. भगवान्-पंत. ३. प्रार्थनेला. ४. ब्रह्म झालेल्या राजाचा.
५. [शरीरास जें कारण त्या] जनकस्वरूपाचा. ६. चांगला असून अकार्णी
गेला म्हणून प्रथम दुःख व थोड्या काळांत मोक्षपदाला गेला म्हणून नंतर प्रेम.
७. पवित्र आहे कीर्ति ज्याची तो. ८. [पृथ्वीचा] पालनकर्ता त्याचा जो नाश
तद्रूप आमहयुक्त कर्मानें ९. सत्रय.

- ‘ग रळधराधम तक्षक मुनि हो! आड्डुनि पडे न कां होमीं?’
 भूप पुसे, विप्र म्हणति, “म्हणतो, ‘सुरपति! पडेन कां हो! मीं?’”
- व सुधेश म्हणे, ‘दुष्ट चि दुष्टाश्रय वैक्र, काय हो! माया?
 पाडा दहनीं, प्रभु हो! आळस कां शक्रकाय होमाया?’ ११५
- ते ऋत्विज होमाया त्या सत्रीं पावकांत वक्रातें,
 ‘ये रे! ये, पड’ म्हणती तक्षकसहवर्तमान शक्रातें. ११६
- वा सव सतक्षक पडों लागे सविमान गतमद भ्रमुनीं,
 जनमेजया हित कथी सुरगुरु कैरुणासुधासदभ्र मुनीं. ११७
- ‘सु ज्ञा! अजरामर अहि; घडलें कीं तक्षका सुधापान;
 स्वारब्ध कर्म सर्पव्याघ्रव्याध्यादि, सत्य हें मान. ११८
- दे हाकडे जनु मरण; आत्मा शाश्वत; न होय हा, न मरे;
 सुखदुःखद अन्य नसे; बहु केले भस्म सर्प; बा! शम रे!’ ११९
- चा णी गुरुची मानी; नृप करवि समाप्त सर्पसत्रास.
 अभयें शक्र सुखविला, जो केला विगतदर्प सत्रास. १२०
- य श गातां श्रीहारिचें, भजतां निष्काम पादराजीवां,
 वरिती स्वयंवरवधू जेंवि तसी मुक्ति सादरा जीवां. १२१
- न मन असो श्रीकृष्णद्वैपायनगुरुवरासि, हा छात्र
 ज्याच्या चरणध्यानें झालों या संहितेसि मीं पात्र. १२२
- मो दें शौनक मुनिवर पुसता झाला विभाग वेदाचे.
 सूत कथी पैलाँदिक, जे नाशक सर्वमोहखेदाचे. १२३
- भ गवान् व्यासमुनीश्वर, मोहतम हरावयासि जो दक्ष,
 दे रोमहर्षणातें त्या च्यार पुराणसंहिता लक्ष. १२४

१. विष धारण करणारे [जे सर्प] त्यांतील अधम. २. दुष्टांचा आधार. ३. कुटिल. ४. करुणारूप भ्रमृताचा चांगला ढग. ५. आपण आरंभिलेलें. ६. व्यासांस ‘कृष्णद्वैपायन’ म्हणण्याचे कारण असें कीं, कृष्णवर्ण यमुनेतील द्वीपांत त्यांचा जन्म झाला होता. ७. पैल आदिकरून. (व्यासानें वेदाचे चार भाग करून पढिला ऋग्वेद पैलकृषीला, दुसरा वैशंपायनाला दिला, इत्यादि कथा आहे. ८. सूताचा बाप त्याला.

- ग णिलीं ख्यात पुराणें ब्राह्म, तथा पाद्म, वैष्णव हि तिसरें;
शिव, लिंग, गरुड, नारद, भागवत हि, जें म्हणे, 'भवा विसरें'. १२५
- व ह्नि, स्कंद, भविष्य हि, तैसं चि ब्रह्मपूर्व वैवर्त,
मार्कंडेय हि, ज्याचें श्रवण चुकवि उग्र भवमहागर्त. १२६
- ते रा कथिलीं. वामन, वाराह हि, मात्स्य, कौर्म्य सतरावें,
अठरावें ब्रह्मांड, श्रवणें यांच्या भवाब्धिस तरावें. १२७
- वा डवकुळपति शौनक सूतासि पुसे मृकंडतनयातें,
कीं, 'तो चिरायु उरला कल्पातीं' म्हणति सुज्ञजन यातें. १२८
- 'सु ज्ञा! तो यां कल्पीं भार्गव अस्मत्कुळांत कीं झाला.
भूतलय नसे आञ्जुनि कैसा त्याच्या चि अनुभवा आला? १२९
- दे खे प्रभु शिशु पत्र्नीं न वरुनि एकांर्णवांत हानि वटीं.
दुर्घट हें परिसतसों. उरला संदेह एक हा निवटीं.' १३०
- वाँ क्पतिसा सूत वदे, "चित्त तुझें शुभकथापर महर्षे!
त्वत्प्रश्नें मन माझें स्मरुनि खंगाधिपरथा परम हर्षे. १३१
- य मनियमरत, बृहद्रतधर, हरिगुरुभक्त, शांत, शुभशालि,
मार्कंडेय म्हणे, 'या भक्तिपुढें सुरभि! काय तुंभसील?' १३२
- न श्रविषयवासन धारि सुतपस्तेजेंकरुनि हा रविता;
होय, भजुनि मन्वंतरषट्क हरिस, मृत्युला हि हारविता. १३३
- मो टे मोटे योगी, विधि, शंभु, कुमार, भृगु, असे सर्व
विस्मित झाले, वाटे, तेजस्वी सूर्य यापुढें खर्व. १३४
- भ य बहु पावे मग या ससममन्वंतरीं बळद्वेषी.
गंधर्व अप्सरा स्मरमभुमदमलयानिळादिक प्रेषी. १३५

१. ब्रह्मवैवर्त. २. चालू वाराहकल्पांत. ३. वटपत्रावर. ४. [प्रलयकाळच्या]
मन्वन्त. ५. बृहस्पतीसारखा. ६. विष्णूला. ७. मोठें व्रत धारण करणारा. ८.
९. सहा मन्वंतरें. १०. लहान. ११. सातव्या म्हणजे वैवस्वतमन्वंतरांत.
१२. बलासुरशत्रु इंद्र. १३. काम, वसंत, मद, मलयपर्वतावरील वारा आदिकरून

ग	वैं हिमालयाच्या उत्तरपार्शी तदाश्रमीं आले.	
	भानुपुढें दीपकसे, निष्प्रभ मुनिसत्तमापुढें झाले.	१३६
	‘व श मुनिस करुं चि करुं सुमनोहरदिव्यगीतनृत्यांहीं,’	
	या संकल्पें केलें सर्व हि तेथें महेंद्रभृत्यांहीं.	१३७
ते	पुंजिकैस्थळी स्त्री केली मलयानिलें पुढें नग्ना.	
	भग्ना स्वसुखीं मुनिमति भग्ना झाली न हरिपदीं लज्जा.	१३८
वा	सवभृत्याहीं त्या मुनिला मोहावयासि जो केला,	
	तो जेंवि अभाग्यांचा उद्योग व्यर्थ सर्व ही गोला.	१३९
सु	सा भुजगा उठउनि, शिशुसा स्मर सगण जाय कातर तो,	
	ज्या स्मरहर मानवला, त्या कैसा साधुनायका तैरतो?	१४०
दे	वेशानुचराहीं धर्षितें तन्हि निर्विकार, तो मित्र	
	नारायणा नव्हे कां? श्रेष्ठीं श्रीहरिजनीं न तें चित्र.	१४१
वा	सव वचके पाहुनि मदनवदन सदन सर्वदैन्याचें,	
	होय सुविस्मित परिसुनि ओषध मुनितेज विघ्नसैन्याचें.	१४२
य	श मार्कंडेयाचें अत्यद्भुत होउनी हि अच्छाया.	
	कामादिविघ्नसेना पतिपार्सीं जाय, गीय अच्छा यां.	१४३
न	रनारायण ऋषिवर कृषिवर घन तेंवि सुमुनिवर वळले,	
	श्रीचरणपद्म ज्यांचें कीर्तिसुगंधें सदैव दरवळले.	१४४
मो	दभरें भरला तो मुनि, पाहुनि सानुकंप दोघांतें.	
	वंदुनि, पूजुनि, विनयें वर्णीं त्या ज्ञानसंपदोघांतें.	१४५
	‘मैं द्रं ते’ ऐसें त्या मुनिस म्हणुनि, सुप्रसन्नवदन मुनी,	
	‘वर माग’ म्हणति, तेव्हां त्यांतें विनवी महर्षि पद नमुनी.	१४६

१. मार्कंडेयाच्या आश्रमांत. २. महेंद्राच्या सेवकांनीं. ३. या नांवाची स्त्री. ४. जडलेली. ५. शिव. ६. सज्जनाग्रणीला (मार्कंडेयाला) उल्लिखितो. ७. छळलेला. ८. निर्विकारत्व व नारायणमित्रत्व. ९. कांतिहीन. १०. या (मार्कंडेयाला) चांगली गातीं झालीं-तिनें त्याची उत्तम स्तुति केली. ११. शेतावर. १२. ज्ञानरूप संपत्तीच्या ओघाला. १३. तुजें कल्याण [असो].

- “ ग तिदायक नायक हो ! वर या पददर्शनांत शतकोटी.
 श्रीचरणरेणु हा श्रितभ्रवकोटिमहाघशैलशतकोटी. १४७
- व र देतां तरि, जैणें मोहित सर्व हि, सपन्नभैव, लोक
 वस्तूंत भेद पाहे. प्रभुजि ! म्हणा, ‘ या सतीस अवलोक.’ ” १४८
- ते प्रभु ‘ तथास्तु ’ ऐसें सुस्मितपीयूषसिक्तसें वदले.
 वचके न च केव्हां ही दास जयांचा, न निर्यतिसीं बदले. १४९
- वा रिदसे प्रभु गेले मोदानें मुनिमयूर निववून,
 द्विज धन्य होय उजवें घालुनि निजशिर पदांसि सिववून. १५०
- सु रसेव्यपुष्पभद्रातीरीं एके दिनीं मुनी आहे,
 राहे संध्यासमयीं. सहसा मायाचरित्र हें पाहे. १५१
- दे शोदेशींचे ही उपडुनि तृणसे नभांत उडवीत,
 तुडवीत द्रुम मारुत ये जों तों घन हि विश्व बुडवीत. १५२
- चा रिधि च्याऱ्ही मोडुनि मर्यादा धांवले जसे ^१दंती,
 शतशः क्षमाधरातें बुडविति परि ज्यांसि तिळ नसे खंती. १५३
- य वननृपानीं श्रुतिसी, बुडविलि विश्वभरा प्रजासहित,
 लावी मुनिस गटकळ्या खाया तो देव, जो ब्रंजास हित. १५४
- न ळ जेंवि कळिव्यसनीं, मुनिवर एकार्णवीं बहु भ्रमला,
 भ्रमला, तमांत गमला खँद्योत. म्हणे, ‘ विनाश कां न मला ?’ १५५
- मो हीं चित्त, करी वपु मुनिचें एकार्णवांत मज्जन, हो !
 तो अयुतायुतवर्षें, होय बहुक्लेशपात्र सज्जन हो !. १५६
- भ^{३३} वतां बहुकाळ जळीं तो मार्कंडेय ताप बहु साहे,
 एकार्णवीं महीच्या उन्नतदेशीं सुरम्य वट पाहे. १५७
- ग टकळिया खात जळीं ईशानदिशेकडील जी ढाली,

१. आश्रितांच्या कोटि जन्मांतील महापातकरूप पर्वताला केवळ वज्र च. २. ज्या मायेच्या योगानें. ३. ब्रह्मदेवासह. ४. ईश्वरी मायेस. ५. सुस्मितरूप अमृतांनं सिचिल्लें. ६. दैवाशी. ७. इत्ती. ८. पर्वतांला. ९. गोकुळास. १०. काजवा. ११. फिरतां. १२. उंच प्रदेशांत.

तत्पत्रीं, शिशु, मारुत जावळचामर जयावरी ढाळी,	१५८
वै ददळशायी, श्यामळ, सुरुचिर निजचरण चौंखिता बाळ पाहुनि भुलला, विसरे झाली एकार्णवांत आबाळ.	१५९
ते जस्विशिशुजवळि मुनि जातां, त्यातें तदीय निश्वास मशकापारि ने उदरीं. तेथें घाहे अशेषविश्वास.	१६०
बा ळोदरांत हिमगिरि, तेंत्पाश्र्वीं स्वाश्रमासि ही पाहे. तन्निकट पुष्पभद्रानाम नदी जी, तसी च ती वाहे.	१६१
सु ख मानी मुनि तेथें निजपरिचिततापसांसि पाहोनी, तां शिशुच्या श्रासें ये बाहिर चिरकाळ आंत राहोनी.	१६२
दे हाबाहिर शिशुच्या निघतां प्रलयार्णवीं घडे पतन, तो कवि तोक विलोकी, पुनरपि जाला वटद्रु ज्या वतन.	१६३
घा टे आळिंगावा सुरुचिरतर बाळ जो मनीं ठसला, तां तें काहीं नाहीं. मुनि पुष्पवहातटीं असे बसला !	१६४
यै क्षपसख ये तेथें, बसुनि वृषवरीं प्रियेसर्वें फिरत. पाहुनि उमा म्हणे, 'या द्या वर, अत्यंत हा तपोनिरत.'	१६५
न गजेसि शिव म्हणे, 'गे! निष्काम मुकुंदभक्त हा समज. मोक्ष हि नको, तथा द्या वर म्हणसी, ये म्हणोनि हास मज.	१६६
मो टा हरिजनसंगमलाभ मज असे, न तूं उमे ! रूस. बोलवितों यासि पहा, सति ! हा तृण मानितो सुमेरूस.'	१६७
भ व वदुनि असें निकट चि ठाके. मुनि न समजे हरागमना. भगवच्चानरताचा, न विलोकी, तरि हि ये न राग मना.	१६८
ग रकंठप्रभु मुनिच्या हृदयीं शिरुनि, प्रकाशला. क्षिप्र. होय समाधिविरंत तो नेत्रें उघडी, विलोकितां विप्र.	१६९

१. जावळरूप मोरचेल. २. वडाच्या पानावर निजणारें. ३. गाळण. ४. त्या हिमालयाच्या बाजूला. ५. वटवृक्ष. ६. पुष्पभद्रेच्या तीरावर. ७. कुबेर आहे सखा ज्याचा तो शंकर. ८. [सोन्याच्या] उत्तम मेरुपर्वतास. ९. प्रकटला. १०. समाधिच्युत.

- व सुमत्यमर सदारंप्रभुसि नमुनि, पूजुनि, स्तवुनि, भावें
सविनय वदे, 'गुरुवरा ! दास्य करुं काय तें कथुनि पावें.' १७०
- ते न्हां श्रीशंभु म्हणे, ' विप्रवरा ! सुप्रसन्न मीं झालों.
आलों वर अर्पाया; मागुनि घे; दर्शनें तुझ्या धालों. १७१
- बा ! वरद तिघे^३ आम्हीं, ज्यांपासुनि अमृत मर्त्य साधुनि घे,
न च आमुच्या मनांतुनि समदृष्टि, असंग, शांत साधु निघे. १७२
- सु ब्राह्मणांसि सर्वां लोकांसह, लोकपाळ जे सर्व
वंदिति, पूजिति, हें किति ? संदुपासक, विधि, मुकुंद, मीं शर्व. १७३
- दे खति अणु हि न साधु ज्ञाते आम्हां तिघांत जे भेद.
तैसा चि भूतमात्रीं, त्यांच्या संदर्शनें सरे खेद. १७४
- वाँ लुनि भेद, पहातां सम साधु तुम्हीं अवैरता वरितां,
धरितां धृति, शांति, सदा आम्हीं भजतों तुम्हांसि याकरितां. १७५
- र्य श हो. न जळें, तीर्थें न अचेतन देव उंपळधातुमय,
ते बहु काळें तारिति; दर्शनमात्रें चि हरिति साधु भय. १७६
- न मितों आम्हीं सादर साधूंसि सदा हि, ज्यां सुशम वित्त.
ते आमुचें त्रैयीमय रूप, जयाचें नसे मलिन चित्त. १७७
- मो टे पापी पावति अंत्यज हि श्रवणदर्शनें शुचिता,
संभाषणें मग न कां तुमच्या ती ? उक्ति होय हे उचिता. १७८
- भ व्यसुगुणरत्नाकर साधु ब्राह्मण तुम्हीं च वरशीळ,
यश अयश होय तुमच्या दासादासां, शिरीं चैवर शीळें.' १७९
- ग हिवरला प्रेमळ तो प्रभुवात्सल्यें म्हणे अगाधा त्या,
'आम्हां जडजीवांला न कळे लीळा तुझी अगा धात्या !' १८०

१. भूदेव. २. उमामहेश्वरांस. ३. ब्रह्मा, विष्णु व महेश. ४. मोक्ष.
५. साधूंची उपासना करणारे. ६. चांगल्या दर्शनानें. ७. नाहींसा होऊन.
ते लोकां-घंत. ९. दगड व धातू. कांचे. १०. उत्तम शांति. ११. वेद-
चवरी. १३. भाषायां वृषभाम-घंत.

व	चनें चंद्रललामप्रभुचीं झालीं तथा सुभावर्षे, मायादर्शनतापप्रशम घडे, मग असें वदे हर्षे:—	१८१
	“ते जस्विगुरो! म्हणसी ‘माग;’ अमोघा तुझी अभिव्यक्ती. हरि तूं हर, हरिहरजन, यांचा ठायीं असो सदा भक्ती.”	१८२
वा	मांगीकृतवाम प्रभु बोले, ‘सफळ हा असो काम. विज्ञानसह ज्ञान त्रैकालिक जें; त्यासि हो धाम.	१८३
सु	यशःप्राप्ति तुज असो; अजरामरता तसी च जों कल्प, होसिल पुराणवक्ता. वैराग्यें ऋद्धिणपद गमो अल्प.’	१८४
दे	उनि वर हर जातां, वर्णुनि मुनितें, ‘म्हणे उमे! रुचिर सद्गन देखिलें कीं, न विलोकिल नमिल जरि सुमेरु चिर.’	१८५
वा	खाणी प्रभु, मुनिनें मायावैभव विलोकिलें मग तें; अथ या सुयशश्रवणें जातें. तम रविपुढें कसें तगतें ?	१८६
यं	ज्ञेशाचीं अंगें, पाद धरा; धौः शिरःकमळ जाणा, जरि अंगोपांगीं शुधभूषण पुसतां असें मनीं आणा.	१८७
न	भ नाभि, वायु नासा, कर्ण दिशा, सूर्य विष्णुचें चक्षु, शिख प्रजापति, अं यम, मृत्यु अपान, हें सुधी लक्षु.	१८८
मो	टा प्रताप ज्यांचा ते प्रभुसुज लोकपाळ, चंद्र मन, लज्जा उत्तर, लोभ हि अंधर ज्योत्स्ना हि दंत कल्पु जन.	१८९
भ	गवंताचीं रोमें तरु, मूर्धंज मेघ, चिंतिती धन्य,	

१. चंद्र आहे भूषण ज्याचें अशा प्रभुची—शिवाची. २. अमृताचे वर्षाव.
३. व्यर्थ नव्हे अशी. ४. दर्शन. ५. डार्या अंगाच्या ठिकाणी केली आहे भार्या
ज्यानें तो शिव. ६. भूत, मविष्य व वर्तमान यांच्या जाणीवसह व अनुभवासह ज्ञान.
७. आश्रय. ८. ब्रह्मदेवाचा दिवस. ९. [मार्कंडेय—] पुराण सांगणारा. १०.
ब्रह्मलोक. ११. विष्णुचीं. १२. अंतरिक्ष. १३. अवयवें व दुय्यम अवयवें यांच्या
ठिकाणीं असलेलीं आयुधें व अलंकार. १४. सुंदर. १५. गुदद्वार. १६. पाहो.
१७. अष्टदिक्पाळ. १८. वरचा ओंठ. १९. खालचा ओंठ. २०. चांदिणें. २१.
आंगावरील केंस. २२. डोक्यावरील केंस.

	कौस्तुभरूपें वाहे लक्ष्मीपति शुद्ध जीवचैतन्य.	१९०
ग	रुडरथ कौस्तुभद्युतिरूप श्रीवत्स तें उरीं वाहे. श्रीसत्यलोक मुकुट, प्रभुसूत्र प्रणव हें कृती पाहे.	१९१
व	नमाळा ती माया, कुंडलयुग सांख्ययोग जाणावें, प्रभुचें प्रधान आसन पद्म असें हें मनांत बाणावें.	१९२
ते	जस्तत्व सुदर्शन विष्णुकरां, प्राणतत्व ते चि गदा, जळतत्व पांचजन्याभिध दरवर तो, स्मरा असें चि सदा.	१९३
वा	स प्रभुचें छंदोमय पिवळें, गगनतत्व तो चि अंसी, चर्म तमोमय, काळ चि शौडंग, धरावी मनीं सदुक्ति असी.	१९४
सु	ज्ञ न विसरति विभुरथमन, मीर्गण इंद्रियें असें बा ! ते, तत्वज्ञाहीं कथिले तें त्वद्भुत्सूंसि कर्ममय भाते.	१९५
दे	व स्वपदैश्वर्यं चि लीलांबुज वाहतो; तथा धर्म, चामर; यश तें व्यजनं; ध्यानांत असें धरी तथा शर्म.	१९६
बा !	चैकुंठ च्छत्र प्रभुचें, कैवल्य विष्णुचें धाम, तो पांचरात्र आर्गमं, ज्या 'विष्वक्सेन' हें असें नाम.	१९७
य	ज्ञप्रभुतें वाहे वेदत्रयरूप गरुड. जे आठ, अणिमादि ते सुनंदप्रमुख द्वारप असोत हे पाठ.	१९८
न	लिनाक्षकीर्तनां सवांचें सर्व ही महाघ सरे, पावे परमपदातें. तेथुनि मुनि हो ! कधीं न हा घसरे.	१९९
मो	क्षाधिक सुख ज्याच्या भजनीं, श्रीकृष्णाराय उरुगौर्य, याच्या कीर्तिस म्हणती देवांची सिंधु ते हि गुरु गौर्य.	२००

१. कौस्तुभमण्याची प्रभा तद्रूप. २. यज्ञोपवीत. ३. अकार. ४. मुक्त. ५. कुंडलांची जोडी. ६. मुख्य. ७. पांचजन्य नांवाचा श्रेष्ठ शंख. ८. वस्त्र. ९. वेदस्वरूप. १०. खड्ग. ११. ढाल. १२. विष्णुधनुष्य. १३. बाण. १४. तत्वज्ञानेच्छूला. १५. आपलें षड्गुणरूप ऐश्वर्य. १६. विलासकमल. १७. पंखा. १८. 'नारद पंचरात्र' नांवाचा जो ग्रंथ तो. १९. शाख. २०. पुष्कळानीं गाडलेला. २१. गुरु (माठे लोक) ते हि त्याच्या कीर्तिस सिंधु [व] देवांची गाय म्हणती, असा अन्वय.

- म लखा मिषें मुखाला येतां श्रीकृष्णनाम ताप सरे,
प्रभुचें सद्यश गातां, आइकतां, पूर्णकामता पसरे. २०१
- ग जराजतारकाचें नाहीं ज्या सुयश नाम वाणींत,
शिरतां बहु कांटाळे हरिजनमन तींत, जेंवि घाणींत. २०२
- व र्णन हरिचरिताचें केलें मुनि हो ! यथामति तराया,
घडली च अतितरा या श्रवणें गति उत्तमा पतितराया. २०३
- ते चि सुकवि, कीर्तिपुढें त्यांच्या बा शौनका ! पुनिव हारे;
म्हणति बुध जडां, ' जिह्वा जरि धरि हि न मौन, कापुनि वहा रे !'
- वा चावें ऐकावें भागवतांतील उत्तम श्लोक,
कीं अर्ध, पादें, तारिल या इतुक्यानें चि उत्तमश्लोकें. २०५
- सु कवि तुम्हीं धन्य, तुम्हांकरितां हा सूत, मीं हि कीं धन्य,
तारक सार कविमतें हरियश चि, न कलियुगीं असैं अन्य. २०६
- दे उनि उत्साह मला श्रीभागवतार्थ वदविला साचा,
आनंद यापुढें तो तुच्छ ब्रह्मादिपदविलासाचा. २०७
- वा चेनें, चित्तानें, देहानें, निल्य हरिपदा नमन,
तज्जनसज्जनचरणा तैसें चि असो, विटो कदा न मन. २०८
- य क्षपति जसा अधना हर्षद अर्पुनि यथेष्ट चित्तातें,
श्रीव्यास श्रीशुकमुनि मज्ज जेंवि मुदिर मयूरचित्तातें. २०९
- न व मार्कंडेय, दश ब्राह्म, तथा पाद्म षष्टि पंचोनें.
शैव हि सहस्र चौविस, जें ख्यात श्रोतृशत्रु वंचोनें. २१०
- मो हांधकारभानु श्रीभागवत प्रसिद्ध अठरा हो !

१. पतितांतील राजाला. २. पूर्णिमा फिकी पडते. ३. वाचावे ऐकावे (?). ४. श्लोकाचा एक चरण. ५. उत्तम आहे कीर्ति ज्याची असा—विष्णु. ६. त्या (हरिपदांचे) जन जे (भक्त) ते च सज्जन त्यांच्या चरणा. ७. कुवेर. ८. सूताला. ९. ह्या आयें-पासून अखेरपर्यंतचा सर्व मजकूर (२ पृष्ठें) परलिखित आहे. पण उपसंहारांतील ४ थ्या श्लोकाचा उत्तरार्थ लेखकाच्या हातून गळला होता, तो कवीनें स्वहस्तानें शेवटीं लिहून ठेविला आहे. १०. पंचावन. ११. [पुराण] ऐकणाऱ्यांचे जे शत्रु त्यांला वगळून.

- नारद हि पंचविंशति, जें म्हणतें षडहितांसि 'हठ राहो.' २११
- भ व्य भविष्य जयांवारि पांच शतें ग्रंथ मोजिला चवदा,
याच्या श्रवणीं च श्रीहरिनें स्वोद्धार योजिला च वदा. २१२
- ग रुडपुराण हि कथिलें एकोणिस काळ काळसर्पांचें,
यांच्या मुनि हो! ओखद दोखदहनकारि हें चि दर्पांचें. २१३
- घ ह्यपुराण हि कथिलें पंचदशसहस्र च्यार शत, गावें,
स्कांद हि सैकशतैकशीति, श्रवणें चि पाप न तगावें. २१४
- ते विस सहस्र वैष्णव, यन्महिमा मोहंमीनकैवर्त;
अठरा सहस्र कथिलें अतिसुखद ब्रह्मपूर्व वैवर्त. २१५
- वा राहपुराणांचा ग्रंथ रसिक हो! सहस्र चोवीस,
या संहितेसि म्हणती, 'आम्हांसि सुधेपरीस होवीस.' २१६
- सु टका भवपाशांतुनि करि एकादशसहस्र तें लिंग,
ब्रह्मांड द्वादश जें सर्व हि पोटांत सांठवी धिंग. २१७
- दे तें श्रवणें सद्गति तें मत्स्यपुराण वर्णिलें चवदा,
सवदानधर्ममोक्षादिक तो जोडुनि देतसे सवदा. २१८
- घा मनपुराण अयुत चि; कूर्मपुराण हि सहस्र बा! सतरा.
श्रीरामायण चोविस, लक्ष चि ईतिहास, भजुनि यास तरा. २१९
- य स्र यांचें अत्यद्भुत, न टिकति कळिदोष, सा आरि समोर,
भक्त प्रेमळ चि अधिक निवुनि निववि, चातकापरिस मोर. २२०

१. [कामक्रोधादि] षड्भिपूला. २. चवदा हजार पांचशें. ३. मृत्युरूप सर्पांचें अंतक. ४. काळसर्पांच्या. ५. दोष जाळून टाकणारें. ६. एकायशशी [हजार] एकशें. ७. मोहरूप माशाचा धोवर. ८. ब्रह्मवैवर्तनामक. ९. धिंगाणा. १०. भारत.

उपसंहार.

- श्रीमंत्रभागवत भक्तवशा हरीतें,
 हें अपिलें शुचिमणीद्रियशा हरीतें.
 माळोत्रय प्रभुवरा रुचलें. करानें
 कंठीं पिता धरि दिलें निजलेंकरानें. १
- श्रीराम द्रवुनि, स्वयें चि करवी ऐसी नवी योजना,
 सामग्री अधनासि दे, करि धैनी त्याच्या गृहीं भोजना.
 हें काय प्रमुला अशक्य? हृदया! कां चित्रं भासे तुला?
 क्रीडार्थं प्रवगांसि योजुनि रची सिंधूत हा सेतुला. २
- पुत्राभिधान वदतां हि अजा मिळाला,
 नारायण स्वपद दे चि अजामिळाला.
 याची च कीर्ति परमा, नवल क्षमा ती,
 झाले न यां भजुनि मानव लक्ष माती. ३
- दयालु श्रीराम प्रभुवर चि दे हा यश. बरी
 करी, मोठ्यांमोठ्यां सतत म्हणवी 'हाय!' शबरी.
 शुचिप्रेमीं गोडी बहु रुचि, तसी काय वदरीं?
 सुदीनातें घेतो द्रवुनि करुणासिंधु पदरीं. ४
- भक्तास्यें राम आज्ञा करि मज पहिली, त्यां जसी नारदास्यें.
 प्राणी ऐसे चि लोकीं त्रिभुवनगुरुनें तारिले फार दास्यें.
 उत्साह प्रेम देतो, स्वयश जडमुखें आदरें बोलवी तो.
 विश्वात्मा सज्जनांचीं कविशुकवचनं मस्तकें डोलवीतो. ५

१. शुभ्र मोठा मणि त्याच्या यशाला (साम्याला). २. इरण करणारें.
 ३. [मंत्रभागवताच्या] तीन माळा. ४. श्रीमान्. ५. आश्चर्य. ६. परमेश्वर-
 स्वरूपाला. ७. रामचंद्राला. ८. भक्ताच्या मुखानें. (पंताना मंत्रभागवत रचण्या-
 विषयीं वावा पाध्यानीं प्रोत्साहन दिलें असें म्हणतात; परंतु कोणी तरी प्रोत्साहन
 दिलें असें म्हणणें मात्र, मंत्रभागवतांत 'श्रीभागवतमंत्रमुक्तामणिमाला' नामक पूर्वी
 च रचिलेला दशम स्कंध समाविष्ट केला आहे, ह्या वस्तुस्थितीचा विचार करितां
 विश्वात्म्य वाटतें). ९. व्यासाला. १०. कविरूप पोपटाच्या बोलानें [पक्षीं]
 शुककवीच्या वचनानें.

श्रीः
मोरोपंतकृत
मंत्रमय भागवत.

(गीतिवृत्त)

नतमोक्षद भवविधिनृत, जगदीश, वरेण्य, वैन्तेयरथ वाराया वसुधाभर देह धरी वासवादिगोयकथ.	१
नक्षत्रप प्रमोदे, स्वकुळीं भक्तामराग वरतेजा वात्सल्ये वसुदेवात्मज होतां, यजिति लोकवर ते ज्या.	२
नरपति परमोग्र भयद कंस उरगसा वर्धी रते, अल्प बाळ वसु करि देवक्युदरज सीं यादवारि यमकल्प.	३
नैद्या मोहुनि, भवनीं गवळ्यांच्या तेज आपुलें राम	

१. कवीनें जरी ह्या प्रकरणाला मंत्रमय भागवत असें नांव दिलें आहे तरी ह्यांत फक्त दशम स्कंधाचाच सारांश क्रमानें दिला आहे. प्रस्तुत प्रकरणांत प्रत्येक गीतींत 'नमो भगवते वासुदेवाय' हा मंत्र साधला आहे. २. शंकर व ब्रह्मदेव ह्यानीं स्तविलेला. ३. श्रेष्ठ. ४. वैन्तेय (गरुड) आहे रथ ज्याचा असा. ५. पृथ्वीचा भार. ६. इंद्रादिकांनीं हि ज्याची कथा वर्णावी असा. ७. चंद्र, सोम. ८. हर्ष पावे. ९. सोमवंशांत. १०. भक्तकल्पवृक्ष. ११. मोठा तेजस्वी. १२. अन्वयः-ज्या लोकवर (लोकपाल) यजिति [तो] भक्तामराग वरतेजा वसुदेवात्मज स्वकुळीं होतां, नक्षत्रप वात्सल्ये प्रमोदे. १३. प्राणरहित. १४. यांचीं नांवेः-कीर्तिमत्, सुषेण, उदापि, भद्रसेन, ऋमुदास व भद्रदेह. १५. यमासारखा. १६. दुष्टा [कंसा].

घाढवि; सुख दे वाडुनि नंदयशोदादिकां वनश्याम.	४
न गमो चित्र, भयदतम वनगर्जित वर्ष, तेथ शेष वरी, वारिधि तसी सुखें दे वाट हि यमुना, न मार्गविघ्न करी.	५
नष्टाय मोहिता भरि गररस वदनीं, कुबुद्धि ते हि तरे वाखाणितां सुधाधिक वरदेश्वरबालयश करी हित रे!.	६
अन मोडी, भग्न करुनि गतिस, तृणाध्वर्त न परते मार्गें; वांटेसि सुदेशाच्या लावी, वारुनि पापचय रागें.	७
नलिनाक्षमुखीं मोहे पाहुनि नभआदि जग, वदे 'हा!' ते ^० घाडुनि वसु देह, तारि च वाल्मीकिप्रमुख गाति यश गाते.	८
नवल करी मोटें जन; भव्यप्रद गंग नाव, तेज, कथी; वाचेला सुख दे जें, वागवि जड जेंवि माय, दोष मथी.	९
नव्यप्रमोदकर, शिशुलीलासुभगांग बहुत, बळहरि ते वाळ सुरगुरु हि झाले देहिहिता वापमायसे करिते.	१०
नवनीतमोष ^{११} सोसे न च, भक्षी अंगज बहु ते माती, घांसवि सुमुख, वदे 'हा!' बागुलसें विश्वमाय बाला ^{१२} ती.	११
स्तनकाम मोघ होतां, भग्न करुनि मथनपात्र, मग भवते वानर मेळजनि, सुरस दे वाडुनि, खाय, पातली तंव ते.	१२
न करि क्षमा तेंमोमति, भर तनुचा, न गति जव्वती तेणें, वात्सल्यें सुत धरुं दे बाढ यशोदासबंध गणि लेंणें.	१३

१. [कृष्णाच्या मस्तका-] वरी [होता]. २. वर देणारांत श्रेष्ठ अशा बाळकाची (कृष्णाची) कीर्ति. ३. रथ-गाडा. ४. या नांवाचा दैत्य वाण्याच्या रूपानें गोकुळांत आला होता. ५. स्कं. अ. ७ पहा. ६. मोक्षाच्या मार्गास. ७. पापाची रास. ८. यशोदा. [विश्वरूपदर्शनप्रसंग]. ९. कल्याणप्रद. १०. हा यादवांचा गुरु. ११. बाळलीलेनें शोभत आहेत अगें ज्यांचीं असें. १२. लोणी चोरणारा. १३. विश्वमाय बाळा मुख वासवि (पसरवी) [व] बागुलसें (बोवासारखें) [अति वाटण्याकारितां] 'हा' (हां, खबरदार!) वदे. १४. संतापलेली-तामसी. १५. वेगवती (गति). १६. दृढ असें यशोदेकडून मिळालेले बंधन.

वन मोहांतुनि इभसे उद्धरि थंम अंगम अवनतेष्टकर;	
वे रूप वासुरांचें देवारि, करी तदीय घात पॅर.	१४
नराशिछु मातुनि मोहें भक्षी, गलदग्ध बक हेंतेच्छ वमे,	
बाळ हरि असुरदेहा चिरि सहज, नवाद्रं यवससा चि गमे.	१५
नगसा मोटा सुभयंकर अजगर वत्स, ते हि तैत्पाळ	
वासुनि मुख देवास हि गिल्लि, होर्य तया अघा तदध काळ.	१६
नलिनंज मोही, होडनि डिंभं अनुग वत्स ते हि वर्षभरी,	
वाढवि सुख, न कळों दे भावा रामा हि विश्वकाय हरी.	१७
नटतां समोर गेदंभ गर्वें, बळ तेधवां चि त्यास वधी;	
वानिति सुर देखुनि विभुंवाहंप्रति, विजय निववि वासवधी.	१८
नटसा प्रभु प्रमोदें भद्र करी फण महागरळ वमते,	
वासुंकिशत देते बळ, बालिश कालिय तसे चि ते शंमते.	१९
वनवह्नि पी रमोत्संवभवन, व्रज राक्षि गजवरा तेवीं;	
वा! सुहृदेर्कंगुरु नवा नित्य प्रिय हरि च या जना सेवीं.	२०
नगपंसमोरुवपु असुर बलभद्र मग प्रलंब वधि तेजें,	

१. जुळे वृक्ष. (कुबेरपुत्र नलकूबर आणि मणिश्रीव हे नारदशापानें 'यमल-
जुन' नामक जुळे वृक्ष झाले होते). २. नमन करणाऱ्यांचें इच्छिलें करणारा. ३.
राक्षस वत्सासुर 'वासुराच्या' म्हणून वासुराच्या रूपानें आला होता. ४.
भगवान्-पंत. ५. निराश. (बगळ्याच्या रूपानें श्रीकृष्णाला गिळल्याबरोबर बकासु-
राच्या टाळूचा दाह झाल्यामुळें त्यानें कृष्णास ओकून टाकले; त्यासरसें, प्रभूनीं त्यास
ताज्या लव्हाळ्याच्या काडीप्रमाणें चिरून फाडलें. द. स्कं. अ. ११ पहा). ६. अघासुर
यां रूपानें आला होता. ७. वत्सपाळ-गुराखी-गोपाळ. ८. अघा (अघासुराला) तदध
(त्याचें स्वतःचें पाप) काळ होय (मरण देतें झालें). ९. ब्रह्मदेव. द. स्कं. अ. १२.
१०. बालक-गोपाळ. ११. धेनुकासुरवध. द. स्कंध अ. १५. १२. प्रभूच्या वाहंस.
१३. [जरि] वासुकिशत बळ देते [तरि] ते [जसा] बालिश कालिय तसे चि
शंमते. १४. द. स्कं. अ. १७ पहा. १५. लक्ष्मीच्या आनंदाचें स्थान. १६.
आज्ञांत सर्व श्रेष्ठ. १७. मोठ्या पर्वताप्रमाणें आहे प्रचंड शरीर ज्याचें.

- वाहति कुसुमें देवी, वानिति यश सत्सभा, मना ये जें. २१
- नगर्जानियमोपासनभद्रमती गवळणी स्वसुरतेहा
बाळा सुदती, त्यां दे वासैं चोरुनि, सद्य वर ते हा. २२
- नवसा परंमोत्कांच्या पावे प्रभविष्णु, गडबडुनि ते त्या
वाढिति सुरस पंदेच्छुक वाडवदार प्रिय स्वपद देत्या. २३
- दिन सप्त वृष्टि मोटी करि शक्र, भयार्त गवळि ते हारितें
बाहति, नग सप्त दिवस धरि, सुख दे, व्यसन बाढदय हरि तें. २४
- म्हणुनि 'नमोस्तु' भवघ्ना गजवरवाहन नतेष्टदा राहे,
वाखाणुनि सुरभि वदे 'गोविंद,' नवात्मपय अंजा वाहे. २५
- वननाथभृत्य मोहें ने व्रजभर्त्यां, गमावते गवळी
वारिपथें तद्रसु दे, त्यां जाउनि वारिनायकाजवळी. २६
- मदनविमोहनवल्लभवेणुस्वरगति वनांत बहु माते,
वासा सुरसैं देह न सांवारि, 'किति वास?' म्हणति जय गाते. २७
- स्त्रीजनकामोद्दीपनभर गगनीं वरविमान ते रासीं;
वाणी सुरस वदे या, वानील समान काय येरासीं? २८
- नगजायात्रा मोटी, भक्षी अजगर वनांत ते दोधे;
वा! अहि उद्धरि, सुख दे, प्रभु वारुनि ताप शाप, यश तो धे. २९

१. [कृष्णप्राप्तीकरितां] नगजा (कात्यायनी) नियम (व्रत) पाळण्याची मंगळ इच्छा झाली आहे ज्याना. २. आपलें रतिसुख शच्छिणान्या. ३. वलें. ४. अत्युत्कृष्टतांच्या. ५. प्रभुपदाची इच्छा करणाऱ्या ऋषिपत्न्या. ६. स्कं. अ. २३ पद्दा. ६. परम दयाळु. ७. श्रेष्ठ हत्ती (येरावत) आहे वाहन ज्याचें तो इंद्र. ८. स्वाधिकारी—पंत. ९. कृष्णास. द. स्कं. अ. २७. १०. वन=पाणी+नाथ=वरुण, त्याचा सेवक. ११. नंदास. द. स्कं. अ. २८. १२. मदनाप्रमाणें मोहक अशा कृष्णाच्या प्रिय वेणूच्या सुराची गति. १३. राधा. १४. स्त्रीजनांच्या कामाला चेतविणाऱ्या रसाचा भर ज्यांत आहे असें वरविमान (उत्कृष्ट विमान). १५. शर्वतीची यात्रा. द. स्कं. अ. ३४. आंगिराऋषींच्या शापानें रूपयौवनमत्त सुदर्शन विषाधर अजगर झाला होता.

धनदाचा मोटा खळ भर्त्रहित अंनुग बळें चि तेजें जरी बाल नसे, ने सुदती; दे वायस पाय हंसकीर्तिवरी.	३०
नगगुरु, यमोग्र, वृषभ ध्वनिने गर्भज्ञ, वह्नि तेलानें, वाढे तसा चि; केला व्यसु देवाजयद पीतंचेलानें.	३१
अहिदलन मोरसा करि भवहर खळतुरगवध नतेष्टद, या वानिति सुर वरदेशा, याची श्रितवाळकीं यथेष्ट दया.	३२
वनदासि मोरसा, हॅरिभक्त गहिवरोनि पूरितनेतेहा वानित, सुभाग्य देखे बाळा मांश्रयपदा कृतस्नेहा.	३३
मन मोहीं गोपीचिं भरलें, गडबडति, तेधवां रडती. वाटे असुप्रयाण चि, देश देवानळ चि, कांयभर पडती.	३४
नगरीं प्रमोदभर जगदीशा अवलोकिते जन शिवास जाले सुदामकुंजादिक देही अभिनवाव्ययनिवास.	३५
गुरुबाणासन मोडुनि, ईभ अगसा वधुनि, लेश तेजानें बाढभुंज व्यसु केले देवाप्रिय मळ, मत्त जे पाणें.	३६
अघनग, परमोग्र, भयद, गरळकटुवचन, न ते स्वजन मानी, खळमघवा व्यसु केला देशाहित कंस चारिनर्य मानी.	३७
करुनि जनक मोदित, कुलभर्ता मग उग्रसेन, यादव ते,	

१. धन्याचा (कृष्णाचा) शत्रु-शंखचूडनामक कुबेरसेवक. द. स्कं. अ. ३४.
२. तेजस्वी. ३. बाल असा कृष्ण. ४. पीतांबरधारी कृष्णानें. द. स्कं. अ. ३६-बैलाचें
रूप घेणाऱ्या आरिष्टासुराची कथा. ५. दुष्ट घोळ्याचा म्ह. तें रूप घेणाऱ्या केशी-
दौत्याचा-नाश. द. स्कं. अ. ३७. ६. मेघास. ७. अक्रूर. ८. पूर्ण केली आहे नम्र
ज्ञालेखांची इच्छा ज्यानें त्याला. ९. रमेच्या आश्रयाचें स्थान जो त्या प्रेमकर्त्या
बाळा. १०. वणवा. ११. शरीरांचीं धुडें-भारे. १२. सुदामा माळी व कुंजा दासी.
१३. नूतन अविनाशी स्थळ. १४. कंसशरासन-पंत. (मोठें घनुष्य). १५.
कंसाचा कुवल्यापीड नांवाचा हत्ती. १६. पुष्ट आहेत भुज ज्यांचे असे (देव-
शत्रु मळ). १७. दुष्टांचा इंद्र (स्वामी) जो कंस. १८. [पाण्यासारखा]
अधोगमनशील-पंत.

स्वनिवाससुस्थित, मुदित देश, शिवायन चि निजपदीं लवते.	३८
मृततनय यैमोन्मोचित भव्य गुरुसि, मग कृतानतिस्तव ते द्विषेदनिलवासुकि प्रभु देति, शिवालय सदैव जे संवते.	३९
स्वज्ञानमोहनाशक त्यां भक्तां गवळणींस तै, दासै प्रेषुनि, वासुनि मुख, जें देति, न शम ज्याशिवाय खेदास.	४०
नरपति मागध मोटें भयद मजादिबळ घे; स्वतेज, अरी वार्ता परिसुनि देशीं, दावाया ये; बुडोनि जाय परी.	४१
परजनमोहद भट गजवरसे चि मदांध कोटि ते तीन ज्याचे, वासुकिसा दे दंर, केला बाँड यवन असुहीन.	४२
नव पुरे परमोत्तम शुभगतिद रचि वनांत, तेथ अँज राहे, कुळ वाढवि; बहु सुख दे, जसि बाळा माय; कीर्ति अँजरा हे.	४३
नरसे चि पळति, मोटें भय दाविति, सांगरीं वसति अज ते. वा! सुरभितें न देखेंति, वाहुनि हृदयांत पाय यां भजते.	४४
नवरी रेवति मोटें बळभद्रा मग वरी, पदीं च रते; जें वारिरुह सुरस दे, वाळुनि त्या काय मँधुकरि परते?	४५
खळजन मोघाश करुनि, भव्या मग वारिलि भीष्मकी मी ते, बाहे सुदेववाडवें, पत्र प्रेषुनि म्हणति 'यश गाते.'	४६
मदन रँमोदरज भयें सागरिं शंबर हतेच्छ बुडवि, परी	

१. कल्याणाचें स्थान. २. यमापासन सोडविलेला [सांदीपनिगुरूचा मुलगा].
३. केला आहे नमस्कार व स्तव ज्यानीं. ४. ते शत्रुरूप वाच्याला गिळणारे वासु-
की च असे [रामकृष्ण]. ५. प्रसवणारे (?). ६. रामकृष्ण-पंत. ७. उद्धव-पंत. ८.
आपला (जरासंधाचा) जामात जो कंस त्याचे वधाची बातमी. ९. स्कं. अध्याय
५०, उत्तरार्ध-आरंभ. १०. भय. १०. वलिष्ठ. ११. स्कं. अ. ५०।५१. १२.
द्वारका. १३. स्कं. अ. ५०. १४. कृष्ण. १५. अमर. १६. समुद्रांत-द्वारकेत.
१७. कामधेनुकडे. डुकून सुद्धां पहात नाहीत. १८. टाकून. १९. अमरी.
२०. लक्ष्मी [जी] रुक्मिणी. २१. सुदेव ज्ञान. २२. लक्ष्मीच्या म्ह. रुक्मिणीच्या
पोटी आलेला मदनाचा अवतार म्ह. प्रद्युम्न.

वाहुनि असुर वधुनि दे दर्शन; बहु हृष्ट बापमाय करी.	४०
सुबहु दिन मोहद समरभक्त करी संगतोत्सव, सुतेतें	
वाहे मणि वसुदेह हि, जें श्रीसुख हे हि बायको घे तें.	४८
मन मोडुनि भय पावे गडबडुनि सुतेसि सूर्यसख अर्षी;	
वानिति सुरी; गदपेरि वास हरिकरीं; यशें जना तर्पी.	४९
न जगे हेमोदयरुचि; भक्त जगन्मत सैवक्रियेंत रते,	
वाहे मणि वसु, दे वा! यश, ये, हें समजती सुधीं नर ते.	५०
रैवितनया परमोत्का भजनें जगदीश्वरा स्वयें वरि ते	
वास सुकृतें पर्दी दे वारिजेंशय त्यांसि, दास्य जे करिते.	५१
न वरी प्रभु प्रमोदें पितृभगिनीजा हि मग वरी, अरि ते	
वाहुनि सुजिविति देशप बाहुंज नयनें झटोनि रण करिते.	५२
नम्रजितें मोदभरें वृषगर्वहरा, वरा, नतेष्टकरा	
वांहिलि सुता सुदेशजवारणहयसह न आंवरुनि कैरा.	५३
परें न मना ये मोहे, तीतभगिन्यंगजा वरी श्रीते	
बाहोनि, सुखें देती बाढश्रेयस्करा वरा या ते.	५४
मैद्रनरपभू मोदें इभगति वरिलि, विसरे न ते कृष्णा.	
वासंवेजें सुजें जसि देवी नववारिजनयना कृष्णा.	५५
नरका मोठ्या समरीं भस्म करी, मग वरें स्त्रिया तेजें	

१. द्रव्याची इच्छा करणारा [अक्रूर] (द. स्कं. उ. अ. ५७). २. यज्ञकर्मांत. ३. कालिंदी. ४. कमल आहे हातांत ज्याच्या असा. ५. बाप वसुदेव त्याची वहीण राजाधिदेवी, तिची कन्या मित्रांधिदा. ६. (दुःखानें रडून) डोळे सुजवितो. ७. क्षत्रिय. ८. नम्रजित नांवाच्या कोसलाधिपतीनें. ९. आपल्या जवळच्या सात उन्मत्त बैलांस वेसण घालणाऱ्यास रवकन्या सत्या देण्याचा नम्रजिताचा पण होता, तो कृष्णानें जिंकिला. (द. स्कं. उ. अ. ५८). १०. सढळ हातानें. ११. दुसरा. १२. पितृभगिनी श्रुतकीर्तीची कन्या भद्रा. १३. भद्रेचे संतनादिक भाऊ. १४. मद्रदेशाधिपतीची इभगति (गजाप्रमाणें चालणारी) कन्या लक्ष्मणा. (द. स्कं. उ. अ. ५८). १५. इंद्रपुत्र अर्जुनानें. १६. द्रौपदी. १७. श्रेष्ठ.

हरि वासवमद; सुरतरु दे, मागे इष्ट बायको ते जें.	५६
नवच्या मोढें भव्या लग्नीं जगदीश वरि रते, सोळा	
वामा सहस्र तितुंका सुख दे; वाकायमन पर्दीं घोळा.	५७
नेमं श्रीमोहद करि भवभंजन, गर्व नुरावि लव तेणें	
‘ वाक्यें सुरसें ’ देवाचार्य म्हणे, ‘ काय मीं असीं नेणें ? ’	५८
रुक्मी नय मोडी, त्यजि भय, खळ कालिंगकादि बळ ते ज्या.	
वाइट हि असुनि देती, शलभ देवा तेंवि होय बळतेज्या.	५९
बळिनंदन मोटा हरभक्त महार्गव, वरंज तेज जया,	
बाहुसहस्र सुरोत्तम दे, वारुनि अनय, जीवदान तथा.	६०
वनेदसमोदार भला नृग नृपवर तारिला नतेष्टकरें	
वारिजनाभें, सुज्ञें, वरदंशें, यादवान्ववौयवरें.	६१
ब्रजजन मोदित करि, बलभद्र, जगन्नाथ पुरवि वनितेहा;	
वात्सल्यें सुख दे, कीं म्हणती बालक वयस्य वनि ते ‘ हा ! ’	६२
नरपति पौंड्रक मोहें ‘ ईश ’ म्हणे ‘ जेंवि भणंग मानव ते, ’	
त्या वधुनि वासुदेव न करितां, वा ! सुकवि काय मानवते ?	६३
वानर मोटा खळ भवविपदगदें रैवतेच्छित्क्रीडें	
वाम विहंतसुर वधिला देशसवापाय हतधरोपीडें.	६४

१. एकटा. २. विनोद. ३. वृहस्पति. ४. टोळ. ५. वणव्यास. ६. बळरा-
माच्या पराक्रमास. ७. बळीचा पुत्र वाणास्तुर. ८. फार गर्विष्ठ. ९. शंकराच्या
वरापासून मिळालेले. १०. देवेंद्र कृष्ण. ११. मेवाप्रमाणें उदार. १२. पद्मनाभें
कृष्णानें. १३. वंश-पंत. (यादववंशश्रेष्ठानें). १४. नट-पंत. १५. द. स्कं.
उ. अ. ६६. अन्वयः—नरपति पौंड्रक [स्वतःला] ईश म्हणे; [जर] त्या वधुनि
[जेंवि] ते भणंग मानव [तेंवि] वासुदेव [कृष्ण] न करितां [तर] वा !
सुकवि मानवते (संतुष्ट होत) काय ? १६. नरकासुराचा मित्र द्विविद वानर.
१७. भवरोगाच्या औषधानें. १८. रैवतपर्वतावर इच्छिली आहे क्रीडा ज्यानें.
१९. वक्रः—पंत. २०. नाशितमध-पंत. (मारले आहेत देव ज्यानें असा).
२१. देशांतील यज्ञांस अडथळा करणारा. २२. हरण केला आहे भूभार ज्यानें.

नय मोडुनि भववरंजा गजपुरिं करि बद्ध, तेधवां दुष्ट वालिश सुयोधन वदे वाइट, ऐकोनि होय बळ रुष्ट.	६५
नगर यैमोग्र हैळें उचटुनि, भगवत्पादज सरितेमाजी बुडावित होता वासुनि मुख 'दे बा! अभय' वेदलि जनराजी.	६६
नैवमोदद प्रतिभैवन गर्दपूर्वज चित्रभाव ते दावी, वाटे सुख देवमुनिस, वाडवि यश जो अनंत, वेदा वी.	६७
नरपतिमोचन, भक्तसुगम, मागध वधुनि ते हि, पार्थसख चिंता वारी, सुख दे धर्मा, वागवुनि राजसूयमख.	६८
नरपति शापविमोहित भगवद्वेषीं च जो रते चैद्यं वा! गति सुदर्शनें दे माहनि त्यातें भैवामयसुवैद्य.	६९
मन मोही धर्मभगों, गमवि वैन स्थळ, भुलोनि तेथ पडे, बाळ सुयोधन देखे स्वपरिभवा, हास्य मयसभेत घडे.	७०
नगरी मोहे, रोधी सौभै गगनयानचर बळी माते, धनवात सुनाभैयुध नादे निववावयासि यश गाते.	७१
निर्जजनसंप्रामोद्यम भव्य गमेना, न वळति ते कोणी, 'बरवा सुतीर्थदेशीं वास' म्हणे, जाय बळ, फिरे 'क्षोणी.	७२
सज्जन मोदित केले शुभगतिवरलाभकाम जे होते, करि तैसवाहित व्यसु; दे, वाडव कथिति अर्थचय जो, ते.	७३
नमुनि प्रमोदवि पृथुक भक्षुनि, गहिवरुनि तेधवां पुरतें	

१. शंकराच्या प्रसादानें जन्मलेल्या. २. यमाप्रमाणें भयकरं. ३. नांगरान्त. ४. असें-पंत. ५. प्रत्येक घर नूतनआनंददायी. ६. कृष्ण. ७. शिशुपाल. ८. भवरोगाचा उत्तम वैद्य. ९. धर्माच्या ऐश्वर्यानिं. १०. पाणी. ११. शाहवाला शंकरवरानें मिळालेलें दिव्य विमान. (द. स्कं. उ. अ. ७६-७७). १२. तो शात्व-पंत. १३. सुदर्शन बाहे आयुध ज्याचें तो. १४. हें-पंत. अन्वयः-गाते निववावयासि [हें] यश नादे. १५. आपसांतोल यादवी-कौरवपांडवांचा युद्धाचा उद्योग. १६. बळराम. १७. पृथ्वी. १८. त्यांच्या यज्ञाचे शत्रु. १९. द्रव्यराशि. (द. स्कं. उ. अ. ७८-७९). २०. पोहे.

वाडवसखा सुदामा, त्या दे वासार्थ हेममय पुर तें.	७४
जन रविचा मोटा शुभ उपराग श्रवण करुनि ते आले,	७५
सहवास कुरुसुदेशी बाहुजसमुदाय पावते झाले.	७६
द्रुपदतनयेसि मोदें भगवत्प्रियदार ते कथिति लभें,	७७
वा ! ज्या सुरसीं देवीचितें वावरुनि हाँसीं मझें.	७८
नंदन मोहें भजती, गमति तदा सत्य वत्स ते पितर;	७९
बाप वसुदेव वाटे नंदयशोदांपुढें जना हँतर.	८०
‘गोपी नलिनी च, तमोहर् भगवान्’ वदति जाणते अथवा	८१
‘सुकल्या वल्ली, देव हि वारिद’ यश साधु हो ! असें कथवा-	८२
नयनें मोदाश्रुभरें अंगजें बल कृष्ण ते भरिति तूर्ण;	८३
बालं व्यसु देवाकिला दाविति; वानील काय कवि पूर्ण ?	८४
मन मोह शुभगुणगणें पावे; बळतेज उग्र, परि सिकंदी;	८५
वासविस सुभद्रा दे; वानितिल उगे चि काय हरिसि कवी ?	८६
अनुदिन मोदित भजनीं, सदनुगवर, शांतितेजआवास,	८७
त्या सुजा श्रुतदेवा भेटे यदुराज मुळुनि भावास.	८८
नरपति मोटा भक्त स्वगत चि बहुलाश्व भूप तेथ वसे,	८९
त्या वासुदेव वाडवि सुयशें; या नैत, पित्यासि पुत्र तसे.	९०
चित्त न मोडी, भक्तीं अनुराग बहु, स्वदास ते तारी;	९१
मुख वासु, दे चि वारि, प्रिय घन चातकतृषा स्वयें वारी.	९२
हारि चि घन, मोर भक्त चि, कीं गर्जति करिति नृत्य सोत्सव ते,	९३
वारुनि अघ, सुख देती जीवा प्रभुवर्यंपाय हे सँवते.	९४

१. वासार्थ जें पुर दे तें हेममय-पंत. २. सयाचें ग्रहण. ३. क्षत्रियसमुदाय. ४. तृप्त. ५. परका. ६. सूर्य. ७. पुत्र. ८. रामकृष्णानीं देवकीला तिचें कंसाने मारलेले सहा हि पुत्र आपून दाखविले. (द. स्कं. उ. अ. ८५.) ९. (कृष्ण उग्र अशा वळरामास) समजावी. १०. श्रुतदेव (मिथिलानगरीतील एक कृष्णभक्त ब्राह्मण) व बहुलाश्वनामक मिथिलाधिपती राजा, या दोघाना एकदम दोन रूपें घेऊन कृष्णानें दर्शन दिलें. ११. नम्र झालेले. १२. बहुलाश्वश्रुतदेव-पंत. १३. स्वतंत्रपणें.

- शमन करुनि मोहाचें, भजकां, जे गति 'वरा' म्हणति कवि, ते
 सेंदरिपवनवासुकि दे; वागवितिल काय पर असें अँविते? ८५
- नगजेशा मोटा खळ भजुनि, गळां पडुनि, वर वरुनि परते,
 बाळ वृकासुर देवा 'हाय!' म्हणवि, अमर कांपले पैर ते. ८६
- वेंचन अमोघ; न व्हाया भस्म गरग्रीव लोक ते शर्व
 भ्रमतां, वासुनि मुख 'हा!' म्हणती देवादि सभयधी सर्व. ८७
- व्यसन तसें मोटें, भव गडबडतां, ते हि लोकपति, बाळ
 भूसुर विष्णु वृका दे वामनसा भेटि सेंद्रयदकाळ. ८८
- वृकमन मोहुनि, भगवान् वदला तेव्हां भँवाहिता असुरा
 "दे वा! शिरीं शँय, मृषा हर, हरिमाया चि भुलवि, बहु न सुरा." ८९
- नवल असें मोटें भवगँजहरि करि, वज्रतेज पाणि धरी,
 वासव चि सुनाभँकरच्छळ, देवारींति होय तो शिखरी. ९०
- सुजनप्रँमोदकर मुनि करिती भँगँवन्नयीं विवादा ते,
 वाडव सुज्ज भृगु वदे, 'वारिन संशय, तुम्हीं निवा दाते.' ९१
- कोप अनमनें मोटा भगवद्विधिच्या मनीं उठे, न उठे,

१. सज्जनांचे शत्रु हा च कोणी वारा त्याला भक्षणारा वासुकिसर्प म्हणजे
 कृष्ण. २. ते पिते नव्हत. ३. मूर्ख-पंत. भस्मासुर (द. स्कं. उ. अ. ८८). ४.
 श्रेष्ठ. ५. अन्वयः-वचन अमोघ; [तेव्हां] गरग्रीव (विषकंठ) शर्व भस्म न व्हाया ते लोक
 भ्रमतां, मुख वासुनि देवादि सभयधी सर्व ' हा ! ' म्हणती. ६. संकट. ७. वटु ब्राह्म-
 णाचें रूप घेणारा विष्णु. ८. सज्जनांच्या शत्रूचा काळ. ९. शंकराच्या शत्रूस. १०. हात.
 ११. संसाररूप हत्तीला सिंहासारखा. १२. सुदर्शनधारी विष्णूचें मिष केलेला. १३.
 तो देवाराति (देवशत्रु-वृकासुर) [हा] शिखरी (पर्वत) होय [त्यावर] विष्णूच्या
 भिषाचें इंद्र च जर्णू काय आला व त्याचा पाणी या कामीं वज्रतेज धारण करिता
 झाला, असा अर्थ. १४. पंतानीं क्रमानें च ९९ आर्या लिहिल्यानंतर ९० व्या
 आर्येपासून पुढील ९ आर्यांचे क्रमांक हरताळून त्यांच्या जागीं ९८ पासून १०५
 हे वातले आहेत. नंतर ९१ ते ९७ ह्या आर्या लिहून तसा इधारा हि फुलीं
 घालून दिला आहे. १५. ब्रह्मा, विष्णु व महेश ह्यांविषयीं.

- धरि वाट सुरमणिसि, दे न शिवों, वा ! यद्गुण श्रिताघ धुते. ९२
- अनळपरमोत्र शूळें भस्म श्रीगल करावया पाहे,
तेव्हां शिवों सुदेवी चारी, दृढ पाय धरुनियां राहे. ९३
- अविनत माधामोरीं, भय न धरुनि राग करि, पदें हाणी,
वरतेजा भृगु वाडव सुज्ञ गदेली नवा अजय आणी. ९४
- उडुनि, नमी मोक्षदगुरु परि भक्ता, गजवजोनि ते लत्ता
वानी, मानी सुख, 'शुचि देह, शिवाश्रय' म्हणे 'खरी सत्ता'. ९५
- सत्रीं जन प्रमोदित भृगुनें भगवदशें चि ते केले,
वानिति भूसुर देवा यत्स्मरणें ताप पापसह गेले. ९६
- नद्युत्तमा तमोक्षी भव्यगती गी, तिच्या तटीं वसते
वाडवें सुज्ञ करिति 'हा !' देवाचां पारखुनि, यशोरस ते. ९७
- नवें मोत्यांचे दाणेसे डिंभें गमावले, न ते हानी
लघु वाडव सुतशोकीं दे गाळी, यादवांत्यनय मानी. ९८
- नेर मोटा पणभर घे, 'गवते यादव' म्हणे, 'शिवा दशमीं
स्पष्ट तव सुतीं देवनि संपादिन वाडवोत्तमा ! यश मीं. ९९
- अनळीं मोर्धपण भसित होइन; गणिती न वपुसि, जे कवि, ते.
वासवि सुज्ञ वदे, करि बाणालय, अंबळ उंया पेंवनसविते. १००

१. 'मला शिवूं नको' हें भृगुवचन ऐकून क्रुद्ध झालेल्या शंकरास २. पार्वतीने शांत केलें; परंतु, सत्त्वगुणनिधि ३. विष्णूच्या उरांत मारलेली भृगूची लाथ त्यानें मात्र सहन करून तो विनम्र च राहिला. याप्रमाणें परीक्षित विष्णु श्रेष्ठ ठरला. ४. या कृत्यामुळें विष्णूच्या गदेली हा पराभवाचा पहिला च प्रसंग आला. ५. मुक्ति देणाऱ्यांत श्रेष्ठ विष्णु. ६. मूळ पाठ-शिवालय. ७. ब्राह्मणाची. ८. सरस्वती-पंत. ९. ब्राह्मण. १०. नऊ. ११. बालक. १२. यादवकृत मोठा अपराध. (द. स्कं. उ. अ. ८९.) १३. अर्जुन. १४. प्रतिज्ञेचें ओक्षें. १५. कमकुवत (गवतासारखे). १६. कल्याणास. १७. दहाव्या (सुतीं). १८. अज्ञीत. १९. निष्फळ झाला अःहे पण ज्याचा. २०. असमर्थ. २१. ज्यापुढें. २२. वायु व सूर्य.

- तैरि न उरे शिशु, मोहे भगवत्सख, तेधवां धवलवाहा
 कृष्ण म्हणे, “ ये द्विजसुत देतो बा ! काय तूं म्हणसि ‘हा ! हा !?’ ” १०१
- नर परमोदार रथीं घे, भगवान् द्रुत निघे प्रवरतेजा;
 वातसुगति देश क्रमि बा ! शिवले काय न रविकर ते ज्या. १०२
- दावी परमघनतमोहर भगवत्प्रहित चक्रतेज पथा
 वासवसुतसह देशीं ने वारिजनयन अद्भुता स्वरथा. १०३
- शेषशयन, परमोत्तम भक्तस्वरगम, अनादि, वरतेजा,
 बापा सुतसे, देखति वासवियदुराय बद्धकर ते ज्या. १०४
- अज्ञानतमोह म्हणे, ‘ भर जगतीचा हरा, वधुनि पर ते,
 द्रुत या; न्या वाडवसुत; मज देवा प्रिय सदा पदा स्मरते. १०५
- नमुनि घना मोर तसे भगवत्प्रेरित फिरोनि नरहरि ते
 येती वाहुनि दश सुत; देति तथा, नवनवाभ्युदय करिते. १०६
- संतत नव परमोत्सव भरले नगरींत वसति ते करिती.
 वाघें सुस्वर गीतें, देवालर्यगर्व सर्व ही हरिती. १०७
- वंनद प्रभुवर, मोर चि भक्तगण, वैदान्यतेसि पार नसे,
 वाखाणिति सुखदेश्वरवार्ता कविराय ही अशेष कसे ? १०८

[उपसंहार]

मंत्रमय रचुनि भावें भागवत, नमूनि देवदेवा, हे
 तुलसी च रामनंदन, ‘ सेवा ऐसी च दे ’ वदे, वाहे. १०९

इति श्रीरामनंदनमयूरविरचितं श्रीमंत्रमयभागवतं संपूर्णम् ।

श्रीकृष्णापिंतमस्तु ।

१. ब्राह्मणाच्या पुत्राच्या संरक्षणार्थे वाळंतगृहाभोवतीं बाणालय केलें तरी.
 २. अर्जुनास. ३. ज्या काय ते रविकर न शिवले तो देश-पंत. ४. अद्भुता
 देशा-पंत. ५. भक्तांचा कल्पवृक्ष. ६. अज्ञानांधकाराचा नायनाट करणारा विष्णु.
 ७. भगवंतानें-शेषशायी पुरुषोत्तमानें-पाठविलेलें. ८. स्वर्गाचा गर्व. ९. मेघ.
 १०. दानुत्वास.

मंत्रभागवत शुद्धिपत्र.

पृष्ठ-पंक्ति.	शुद्ध.	पृष्ठ-पंक्ति.	शुद्ध.
२। २	गणपति; तद्दास	२५।२६	(हेतुसाध्यधोव्याप्तिर- न्वयः) (तदभावयोर्हे- त्वभावसाध्याभावयो- व्याप्तिः)
२। ३	वर्णत्रते, वरशीले कुंमार शमविर्भव वशिर्षपति	२६।१४	मोर्दा ^१ श्रुमद्भकर्ता
२। ४	तेत्तीर्ष	२६।२१	वासवी
२। ५	वाळर्क रम्यपादराजीवा जडत्व	२८। २	तैमा
२। ६	औत्सवसु	२८।१०	योगी
२। ७	प्रीचेतसादि	३०।१४	धन्या
३। ५	गुरुसि भावे	३०।१५	देवश्रेष्ठासि
३। ९	गुरुध्वजांश	३३। ४	पदाति,
३।२१	नैमिषारण्य	५०।१९	११६
४।११	परीक्षितृपरत्नाचे	५४।१७	निजदृषिसुधावृष्टीने
७।१२	जार्तिककोविद	५६।१४	श्रीहारिभक्ति
७।२४	कुबेरासारखा	५८।११	मेरु
८।२४	मुक्ति, श्रीकृष्णाचे	५८।२३	खंडाधिपति
१०। ५	'आ' ला	६०।२२	निशीयांत
१०। ९	'भवाने.'	६७।१०	राज्या !
१४।२०	मरणाच्याचे	६९।२३	मोरोपंत
१८।१७	मन साधया	७०।२८	अचेतनाकडे
२०। ७	जावूं	७२। ५	सुमानिशुर्काहों
२३।१५	बुध तथा 'बुद्ध'		

पृष्ठ-पंक्ति.	शुद्ध.
७२।२३	अचेतन
७५। ३	केला
७५। ६	सागें
८३। ७	लोकेश
८५।२४	ब्रह्मदेवाला
८८। ६	हो गानें.
८९।२०	हेतुं
९१। ७	ज्ञानदृष्टि
९१।१४	०कोटितटित्पद्माहुं०
९२। ७	दे त्या
९२।२०	दानकोविदा
९९।२१	स्वाभिध
११२।१५	मुनिवर, पुत्र
१२०।१९	सौभरि
१२१।१२	अमेधयें
१२७।२५	तिथीं
१४४।१२	३५२
१५९।१०	चि, अहो!
१६१।१५	जरि
१६३। ७	वत्सान्मुंच०
१६३।१०	फार
१६४। ६	करी तौं

पृष्ठ-पंक्ति.	शुद्ध.
१६५।१३	आतुनि
१७७। ८	हांसति
१८९। ४	सुधैरिता
१९३।२६	नवीन
१९७।१४	ईधामल०
२०६। ६	दानपति
२२०।२३	प्रियविरहदुःख
२२०।२४	पितृसचिवसुता
२२२।११	श्रीहर हरिला;
२३९।१८	तेथें
२६०।२२	सिंधदेवकोकीला.
२७५। ९	सर्वापरिस
२७४।१४	या बरी
२७६। २	कथनाचें
२७९।२२	आवरितो;
२९३। ६	देवनृतियंगजन्मं
२९५।२४	जें
२९५।२५	धुरीणाला.
२९८। २	अशुचि
३१२। ८	न्याथें
३१३।२३	बहि